

श्रीवामुदेवानन्दसरस्वतीग्रंथमाला

तृतीयपुष्पम् ( ३ )

( १ सप्तशतीगुरुचरित्रसार, २ श्रीदत्तलीलामृताब्धिसार, ३ भाष-  
माहारम्य, ४ स्त्रीशिक्षा, ५ प्राकृत मनन, ६ नवीन मिळालेलीं स्तोत्रे,  
७ श्रीदीक्षितमहाराजकृतस्तोत्रादिसंग्रहः )

प्रकाशक :  
श्री. वामन दत्तात्रेय गुळवणी,  
२० नारायण पेठ, पुणे २.



मुद्रक :  
स. रा. सरदेसाई, पी. ए., एल्एल बी.,  
नवीन सगर्य विद्यालयान्ना समर्थ भारत  
छापखाना, ४१ बुधवार पेठ, पुणे २.

# प्रकाशकाचें निवेदन



नम श्रीदत्तगुरवे इन्द्रासोर्धोतिकारवे ।

स्वात्म-ज्योति-प्रकाशाय सुप्रसादानर्थग्रान्तये ॥ १ ॥

श्रीनरमेश्वररूपेण श्रीवानुदेवानन्दसरस्वतीप्रथमाठेचें तृतीयपुष्प आज प्रकाशित करण्याचा सुयोग येत आहे यामुळे अत्यंत आनंद वाटतो. श्रीमहाराजाचे सर्व ग्रंथ प्रकाशित करण्याचें हें महत्कार्य मुरू होऊन दोन वर्षे झालीं, इतक्या जल्मावधीत अनेक सतप्रेमी गुरुमत्ताच्या आत्मीयतापूर्वक मिळालेल्या साहाय्यामुळेच प्रथमालेचे तीन खट मटळाला प्रकाशित करता आले पाठ सशय नाहीं, जवळ जवळ चांषा हिस्सा कार्य झालें असे समजण्यास हरकत नाहीं, पण आता मटळावर व साहाय्य करणाऱ्या सश्रद्ध जनतेवर 'प्रारब्धस्थान्तगमनम्' या सद्बुद्धिलक्षणास अनुसन्धन अवशिष्ट कार्य पार पाडण्याची मोठी जबाबदारी येऊन पटलेली आहे हें विसन्धन चालणार नाहीं, यापुढीं राहिरेल्या सर्व ग्रंथांच्या मुद्रणकार्याकरिता पचवीस हजार (२५०००) रुपये खर्च येईल असा तज्ज्ञाचा अंदाज आहे. याकरिता मटळाचे प्रयत्न विशेष स्थाने चाटू जाहेत, ते सफल होण्याचे दर्शन सर्वेही पूर्वाच्या ग्राहकांनीं इतें परहरतें मटळाला द्रव्यसाहाय्य मिळवून देण्यास अत्रिक ल'उ पुरवावे अशी विनंती आहे, श्रीमहाराजाचा जन्म शके १७७६ थावण कृष्ण पंचमी दिवशीं झाला, शके १८७६ थावण कृष्ण पंचम्यास श्रीमहाराजाची शताब्दी पूर्ण होत आहे, तोंपर्यंत म्हणजे आठनामूढ दीड पावणे दोन वर्षांत हें ग्रंथप्रकाशनकार्य पूर्णतेस जावें अशी मटळाची उत्कट इच्छा आहे, याकरिता, थडाळु उदार धनिकाचें साहाय्य मिळविण्याचा मटळाचा प्रयत्न चाटू राहीलच, पण त्याद्वारावरच प्रथमालेचे सपूर्ण बाराही खट वेगारे ग्राहक निदान पाचशें तरी मटळाला आन मिळवावयाचे जाहेत, ग्रंथ मुद्रित झाले तरी ते योग्य टिकणीं पोचविणें हेही एक कर्तव्यच आहे, प्रत्येक खटास पाच रुपये

किंमत ठेवलेली आहे एरुदर चारा राजास साठ रुपये पडतील, पण सर्व खड पेऊ इच्छिणाऱ्यांना पजास रुपयात सर्व खड यावेत असें मडळाने ठरविलें आहे. तरी याप्रमाणे अकरा तितके ग्राहक मिळवून देण्याचा प्रयत्न सर्व गुरुभक्तानीं करून निदिष्ट कालात हे सत्कार्य पार पाडण्याचें धेय संपादन करावें. तरी सद्बुद्धि, सर्वांतयांमी परमात्म्याने सर्वांना देऊन हें कार्य या पुढेंही सर्वांचेकडून करवून घ्यावें अशी त्या प्रमूचे चरणाजवळ निरतर प्रार्थना आहे.

प्रस्तुत राजात, सप्तशती गुरुचरित्र, श्रीदत्तलीलामृताब्धिसार, माघ-माहात्म्य हे तीन ओवीयद्र ग्रंथ व स्त्राशिक्षा, प्राकृत मनन व आत्मचिन्तन हे तीन गद्यात्मन सवादरूप ग्रंथ आलेले आहेत. दुसरा ग्रंथ छापून झाल्यानंतर मिळालेलीं श्रीमहाराजाची काहीं स्तोत्रेही ' भवीन स्तोत्रे ' या सदराखाली दिलेली आहेत. यापुढेंही मिळणारे स्तोत्रादिवाङ्मय पुढील खडात यथासभव यावे लागणार आहे. सप्तशतीगुरुचरित्र म्हणजे सातशे ओव्यात सपूर्ण गुरुचरित्र छापाने दिलेले आहे. यातही मूळ प्राकृत गुरुचरित्राप्रमाणे एकावन्न अध्याय केले आहेत मूळ गुरुचरित्र हें ब्राह्मणांनीं स्नानसध्या करून सोवळ्यांनीं वाचण्याचा संप्रदाय सर्वत्र आहे. शिवाय त्यातील ओवीसग्याही थरीच आहे. करिता ज्यांना मूळ गुरुचरित्र वाचण्याची शक्यता नाही अशा सर्व स्त्रीपुरुषांनाही गुरुचरित्र वाचनाचें धेय मिळावे व त्याचेकडूनही शास्त्रानुसारा वाङ्मय तप घडावें या उद्देशानें सप्तशतीगुरुचरित्र हा ग्रंथ श्रीमहाराजांनी निर्माण केला असावा. यात दुसरा एक चमत्कार असा दिसून येईल की, प्रत्येक ओवीतील तिघरें अक्षर क्रमाने वाचीत गेल्यास श्रीमद्भगवद्गीतेतील पधरांवा अध्याय तयार होतो. म्हणजे या ग्रंथाचे वाचनानें पधरांच्या अध्यायांच्या पठणाचेंही धेय सहज मिळणार आहे .

यानंतर या राजातील दुसरा ग्रंथ ' श्रीदत्तलीलामृताब्धिसार ' हा एक सहस्र ओव्यांचा प्राकृत ग्रंथ आहे. ' श्रीदत्तपुराण ' म्हणून सटीक संस्कृत ग्रंथ साडेतीन हजार श्लोकांचा श्रीमहाराजांनी केलेला आहे. याचाच प्राकृत अनुवाद ' दत्तमाहात्म्य ' हा पाच हजार ओव्यांचा ग्रंथ केलेला आहे व याचें सार म्हणून ' श्रीदत्तलीलामृताब्धिसार ' हा ग्रंथ झालेला आहे.

‘ दत्तपुराण सस्कृत । माहात्म्यं सारं प्राकृतं । प्रथमं स्मरितं । वदती  
दत्तं वामुदेवमुखे ॥ ’ जसे श्रीमहाराजांनीच यापुढील सतशतीगुरुचरित्राचे  
शेवटीं म्हटलें आहे. या प्रघात एकदर दहा तरंग किंवा लहरी असून  
प्रत्येकात शंभर ओव्या आहेत. यातही शतवीर्यार्जुन, जळक, नहुष, यदु  
याच्यावर श्रीदत्तराजांनी केलेल्या अनुग्रहाचें वर्णन आलेलें आहे.  
‘ अधिकार तेंसा करू उपदेश ’ अशा सजाची सुयोग्य दृष्टी सर्वत्र साखी  
असते. यामुळे मित्रमित्र जीवांचें रुचिराचें व मतिबन्धिन्य ओळखूनच  
सताना जगत्कार्य करावें लागतें. आणि जसे तें असतें म्हणूनच चिरकाल-  
पर्यंत सश्रद्ध जीवाना तें उदारश्रम ठरतें. फचाला जिवत करण्याचें सामर्थ्य  
शुकाचार्यांचे जवळ जसे होते तसे त्याग शोभात्या ठिकाणीं कोणीं मारलें  
हें ओळखण्याचें सामर्थ्यही त्यांचेजवळ होते याप्रमाणें ज्ञानशक्ति व  
क्रियाशक्ति या दोनही शर्तींनीं संपन्न असणारे जायन्मुक्त महात्मे जगत्कार्य  
स्वमुग्ननिरमिलाप होऊन करीत असतात म्हणूनच पतिताना पावन  
होण्याची आशा तरी आहे या दृष्टीने श्रीमहाराजांनी सग्रहनिस्तरा-  
त्मक असे विविध ग्रंथ करून ठेवले जसे म्हणण्यास हरमत नाही. म्हणजे  
याचा जय असा नाही की, सम्बतर्णांनी श्रीमहाराजांचे प्राकृत ग्रंथ  
वाचण्याचें कारणच नाही प्राकृत ग्रंथातूनही साखरहस्य स्पष्ट करण्याची  
श्रीमहाराजांची शैली अपूर्व आहे. सतशतीगुरुचरित्राचे शेवटीं असलेली  
‘ जय तत्त्वज्ञाननिदान । अनगुनाजिनदन । त्वत्पदपद्मावरन । पंचप्राण  
ओवाळीन ’ ही नुसती धारती जरी पाहिली तरी तेजस्वावरनच श्रीमहा-  
राजांच्या अंत करणातीं भगवत्प्रेम व साधनांनीं जसे व्हावें हें वर्णन  
करण्याची त्यांची अप्रतिम हातोटी सहृदय वाचकांच्या लक्षात आल्या-  
वाचून राहणार नाही. भगवत्प्रेमानें सतांचें अंत करण अथयलेलें अस-  
त्यानें, ज्या ज्या वेळीं भगवद्गुणवर्णनाचा प्रसंग येईल त्या त्या वेळीं  
त्या दिव्य प्रेमसत्ता आविर्भाव त्यांच्या याम्मन मूर्ततात होत असतो.  
म्हणूनच या दृष्टीने पाहिलें असता केवळ पतिताच्या याम्मनात पुनरुक्ति  
हा दोष ठरत असण तरी भगवत्प्रेमप्रधान सतवाद्मनात तरी त्याला दोष  
समजणें उचित होणार नाही. श्रीकृष्णप्रभु हस्तिनापुराइन द्वारकेंत आले  
ही वातमी कळल्यापरोवर त्यांना पहाण्याकरिता हजारों लोक रस्तोरस्तीं

धांवून आले. कारण अत्यंत प्रेम ज्या वस्तूवर असते ती वस्तु त्या प्रेमा-मुळे प्रत्येक वेळीं गवीनच वाटत असते. हेंच वर्णन माघ कवीनें पुढील श्लोकात केले आहे—‘दिदक्षमाणाः प्रतिरम्यमीयुर्मुंरारिमारादनघ जनौषाः। अनेकदाः सस्तुतमप्यनस्था नव नव प्रीतिरहो करोति ॥’ अशा प्रेममय भूमिकेवरून श्रीमहाराजाकडून सप्रहविस्तरात्मक विविध ग्रंथ निर्माण झाले असावेत असेंही, त्याचे ग्रंथाकडे या दृष्टीने पाहिले असता सर्वांना कळून येईल. तिसरी एक दृष्टी अशी की, ‘जे जें भेटिजे भूत । तें तें मानिजे भगवत’ या उत्तीप्रमाणे श्रीमहाराजांनीं विविध प्रकृतिरूपाने नटलेल्या विश्वात्म्याची, प्राकृत, संस्कृत विविध ग्रंथरूपानें सेवाच केली आहे असेंही समजण्यास हरकत नाही. कोणाला अल्प ग्रंथ आवडेल तर कोणाला मोठा पसत पडेल. कोणाला संस्कृत ग्रंथ वाचणें शक्य व आनंददायक होईल तर कोणाला प्राकृत ग्रंथ वाचनच तसे वाटेल, अशा विश्वरूपी श्रीहरीला त्या त्या अपेक्षित प्रकारांनीं सतुष्ट करणें हें फार मोठे ईश्वरपूजन आहे. हें एक ‘किंहुना चराचर । आपणचि जाहला’ अशा पूर्ण स्थितीला पोचलेला ब्रह्मनिष्ठ पुरुषच करू शकेल. इतरांस तें केव्हाही शक्य नाही. परमात्माच विश्वरूपाने नटलेला आहे. ‘सर्वं सत्त्विद ब्रह्म’ हें ज्ञानच होणें अत्यंत कठीण आहे. त्याच्यानंतर तसें आचरण श्रीकृष्णप्रभूचे सवगडी आणि वासरें ब्रह्मदेवांनीं उचलून नेलीं व ते श्रीहरीची परीक्षा पाहू लागले, त्या वेळीं त्या अनंतशक्तिसंपन्न प्रभूनें सर्वं रूपें आपणच धारण केलीं हें वर्णन श्रीशुकमुनींनीं पुढील श्लोकात फारच बहारीनें केले आहे—‘यावद्गतसपवससकाल्पकवपुर्वात्कराध्यादिक यावद्यष्टिविषाणवेषु-दलशिष्यावद्विभूषाम्बरम् । यावच्छीलगुणाभिधाकृतिवयो यावद्विहारादिक सर्वं विष्णुमय शिरोगवदज सर्वस्वरूपो बभो ॥’ ते गोपाल, तीं वासरें जर्षी होती; त्यांच्या हातातील काळा, वाये, शिदोया बभेरे जितक्या वस्तु होत्या, इतकेच नव्हे तर त्या प्रत्येकाचे जसे स्वभाव, गुण होते तशीं सर्वं स्वरूपें त्या वेळीं गोपालनदनाने धारण केलीं. हे श्रीहरीचे विविधरूप काहीं कालपर्यंत ब्रह्मदेवानामुद्धा ओळखू आले नाहीं. मग इतरांची कया काय ? म्हणूनच ब्रह्मदेवांनींच याचदल निर्णय दिला आहे की—‘तथापि भूमन् महिमागुणस्य ते विबोद्धुमहंत्यमला-तरात्मभिः’—हे सर्वरूपी परमेश्वरा !

तुझा खरा महिमा शुद्धचित्त झालेले पुरुषच जाणू शकतील, असो, बरील सर्व विवेचनांचे तात्पर्य हेच की, श्रीमहाराजांच्या ग्रथांचे जसे जसे परिशीलन होत जाईल तसे तसे त्याचे, पूर्ण ज्ञान, उत्तम भगवद्भक्ति, विश्वात्मभाव, अकर्मोत्पत्ता इत्यादि अनेक लोकोत्तर गुण निदर्शनास आल्यावाचून राहणार नाहीत. 'कर्ता करविता दत्त । वामुदेव निमित्त येथ । तत्पदी अर्पिता हा ग्रथ । तोच येथ आदिमध्वार्ता ॥' (स. गु. च.) 'गुरु तूची देव तूची । हेचि भक्ति करी साची । मनीं नार्णी मी मेदाची । कच्ची वातां ॥ रूप तुझे होचि जग । कोणाही न दे उद्वेग । नमीं सर्वां तणें व्यग । साग होयी ॥' इत्यादि ओव्या पाहिल्या म्हणजे हे सर्व लक्षांत येईल.

या रजडातील तिसरा ग्रथ 'माघमाहात्म्य' हा श्रीदत्त व सहस्रांजुन यांच्या संवादरूप लहानसाच आहे. श्रीदत्तात्रेयांच्या दर्शनास एकदा अंजुन गेला असता श्रीदत्त मोठ्या पहाटे उठून माघस्नान करित असलेले पाहून अंजुनाने देहरक्षणाची आवश्यकता बर्णन केली व अशा थडीच्या वेळीं माघस्नान करणे बरोबर नाही असे सांगितले. त्यावेळीं त्याला श्रीदत्त-प्रमूर्ती शास्त्रविहित कर्मांचे महत्त्व युक्तीने पटवून दिले आहे. ज्ञानानेच मोक्ष मिळतो हे खरे पण ते ज्ञान पापी माणसाला उत्पन्न होत नाही म्हणून त्या पापाचा नाश व्हावा व झालेले ज्ञान चागले ठसावे या-करिताच शास्त्राने कर्मादि साधने सांगितली आहेत. त्यांतही यज्ञयागादि कर्मे सर्वांना करता येणे अशक्य म्हणून तीर्थस्नानासारखी विशिष्ट कर्मे कोणालाही केव्हाही करता येण्यासारखी शास्त्राने सांगितली आहेत. प्रपचा-करिता देहाला कितीही कष्ट पडले तरी माणसाला काही वाटत नाही, मग शास्त्राधार घेऊन पुण्यकर्म करित असता काही कष्ट झाले म्हणून काय हरकत आहे ? यामुळे ईश्वराचा खोम तरी होणार नाही, इत्यादि शास्त्र-रहस्य श्रीमहाराजांनी आपल्या अधिपती वार्णाने सडेतोडपणाने व्यक्त केले आहे. याप्रहल त्यांच्या मननीय व सदेह दूर करणाऱ्या काही ओव्या पुढोत्प्रमाणे आहेत—'टाळावया विपयाशा । वेद योजी युक्ती अशा । सद्धर्मे धालुनी दुराशा । जर्में पाशा तोंडवितो ॥ १ ॥ यज्ञादिक धीशुद्धयर्थ । योजिले ते यथार्थ । न घवती त्याला इ. स्वार्थ । दावा स्वार्थ । वेदराज ॥२॥'

‘ मनुष्ये स्वदेहपीडन । व्यर्थ न कीजे साच जाण । शास्त्राधारे करिता फोण । अकारण बदेल तें ॥ ’ ‘ ज्ञानेच मोक्ष होतो खास । परंतु तें न पापियास । लाभे म्हणोनि पाप-हास । शास्त्र खास करवी असे ॥ १ ॥ न होता पापक्षालन । न लाभे ज्ञानसाधन । साधनाविना न ठसे शान । म्हणोन योजी शास्त्र हें ॥ २ ॥ प्रकृति प्राप्तन चेष्टा करवी । ह्या सद्धर्मे तिला बरवी । बळविता मोक्षपदवी । अचूक पाविजे न कष्टे ॥ ३ ॥ दार-पुत्रादिकाकरिता । देहा कष्टविती त्या परता । शास्त्राधारे पुण्य करिता । ईशक्षोभता न घडे ॥ ४ ॥ ’ अशा अनेक ओव्या दारविता येतील, जसें जसे श्रीमहाराजाच्या ग्रथाचे परिशीलन श्रद्धेने बरीच जिज्ञासेनें केले जाईल तसें तसें ‘ घृष्ट घृष्ट पुनरपि पुनश्चन्दन चारुगन्ध ’ या उत्तीप्रमाणे अधिकारी जनाना, शास्त्रविहित मार्गांचें निश्चित ज्ञान होऊन ते सहज कृतार्थ होतील यात मुळींच संशय नाही.

‘ माघमहात्म्य ’ या ग्रथात प्रत्येक ओवाचे आद्याक्षर वाचीत गेल्यास श्रीदत्तमालामंत्र तयार होतो, या मंत्राचा पाठही या ग्रथाचे पठणादरोर साहजिकच साधकाना घडतो, मंत्रशास्त्रातील नियमाप्रमाणें सर्वांनाच सर्व मंत्राचा अधिकार सभवनीय नाही. त्रिपादगायत्रीमंत्राचाच अधिकार द्विजाना आहे, पण त्या गृहस्थाना चतुर्थपादाचा अधिकार नाही. केवळ प्रणवजपाचा अधिकार सन्याशाना आहे तर तो तसा गृहस्थाना नाही. त्याना तो इतर मंत्राना जोडूनच जपावा लागतो, पण आपणाकडून काहीं साधन घडावें व ते साक्षात् श्रुतिमंत्रपठनादि रूपानें घ्यावें अशी आज पुष्कळ धर्मश्रद्धालू लोकांचीही मन प्रवृत्ति दिसून येते. त्यांचीही मनीषा पूर्ण होऊन त्याना त्या कर्माचे शास्त्रोक्त फलही मिळावे या सदिच्छेने श्रीमहाराजाचे कडून अशा मंत्रगर्भ स्तोत्राची, ग्रथाची रचना झाली असावी. एखादा जितरस पुरुष नुसतें एरडेल तेलही मधाप्रमाणें चाटून खाऊ शकतो, पण त्याच तेलाचा एखाद्याला वासही सहन होत नाही. मग त्याला तें एरडेल दुसऱ्या कशात तरी मिसळूनच घ्यावें लागतें. याप्रमाणें येथे तर श्रीमहाराजाच्या ग्रथात—प्रतिपाद्य, परमात्मा किंवा त्याच्या प्रार्थीचे शास्त्रोक्त साधन, प्रतिपादन करणारी श्रीमहाराजाची दिव्यवाणी, ती अशी की जिचें वर्णन ‘ सत्यवादाचें तप । माझ्या वाचें केलें कोटी कल्प ’ या



श्रीज्ञानराजाच्या शब्दांतच करता येईल. आणि त्या बाष्पांतही साक्षात् परमात्मप्रतीक असणारे महामंत्र ग्रथित केले गेलेले असा खरोखर त्रिवेणी सगमच झालेला असल्याने, ही मावना ठेवून श्रीमहाराजाच्या ग्रथाचे परिशीलन करणाऱ्या साधकाना 'याचि देही याचि टोळा' अशी दृष्टफलाची सिद्धि होणार नाही काय ? खानीने होईलच होईल.

श्रीशिक्षा व प्राकृत मनन हे दोन संवादात्मक ग्रथ या खडात मान-माहात्म्यानंतर दिलेले आहेत. हे ग्रथ वेदान्तशास्त्रार्थील प्रमेये सुलभ रीतीने समजण्यास अत्यंत उपयोगी पटणारे आहेत. थोडक्यात मराठी भाषेमध्ये या ग्रथानून श्रीमहाराजांनी वेदान्ताचे सर्व सार आणले आहे. श्रीमहाराजाचे बरेच ग्रथ सस्कृत भाषेतच लिहिलेले आहेत. तथापि सामान्य जनाकरिता मराठी भाषेतही त्याचे ग्रथ आहेत. मराठी भाषेत ग्रथ करण्याचे कारण श्रीमहाराजांनी एके ठिकाणी सांगितले आहे.— 'तेषा पापतापहर । त्यागे केल्य जो सादर । कार्तवीर्यां योऽ रुचिर । मापातर क्व त्वांचे ॥ १ ॥ या भाषेची प्रांढि जात्र । लोका असे प्राप्त भज । धीप्रेरकें दिवला उमत्र । निरगुन समनावया ॥ २ ॥' (मा. मा) याप्रमाणे लोकांची अपेक्षा व योग्यता ओळखूनच ज्ञानी पुरुषाचा व्यवहार होत असतो हे सिद्ध झाले.

या खडाचे शेवटी श्रीमहाराजांचे एकनिष्ठ प्रियशिष्य श्री. प. प. नृसिंहसरस्वती दीक्षितस्वामिमहाराज यांनी केलेली सस्कृत, प्राकृत स्तोत्रे, आरत्या, पदे हा सग्रह मिळाला तितका दिलेला आहे व शेवटी त्याचाच गुरुशिष्यसवाद दिलेला आहे. श्रीमहाराजांनी अजुंनाला ज्ञानप्राप्तीचे उपाय 'तद्विद्धि प्रणिपाटेन परिप्रश्नेन सेवया' या श्लोकात तीन सांगितले आहेत. त्यापैकी परिप्रश्न म्हणजे सताच्या जबळ वेदान्तादि सदिग्ध विप्रयावर चर्चा करणे हा एक महत्त्वाचा उपाय आहे. तो उपाय अवलंबून 'गुरुशिष्य-सवाद' हा ग्रथ तयार झालेला आहे. याची थोडक्यात हर्षिकत अशी समजते की—श्रीदीक्षितमहाराज नरसोपावाटीहून तीर्थयात्रा करण्याकरिता निगाले असता त्याचा मुकाम सागरीस ज्वावेळीं झाला त्यावेळीं त्याचेकडे अनेक जिज्ञासू मटळींनी येउन जे प्रश्न विचारले व त्याची उत्तरे जी महाराजांनी दिली ती प्रश्नोत्तरे संकलित करून लिहिलेला असा हा ग्रथ

आहे. श्रीमहाराजांच्या संपूर्ण प्रयाचे प्रकाशन करण्याकरिता स्थापन झालेल्या मंडळातर्फे हे आणखी दुसरे प्रथम प्रकाशित करण्याचे कारण काय अशी शका वाचकाना कदाचित् येईल. याकरिता मंडळाचे प्रधान उद्देश काय आहेत याबद्दल थोडे विवेचन करणे अप्रासंगिक ठरणार नाही.

प्रस्तुत चातू असलेले मंडळाचे कार्य हे, श्रीमहाराजांची सांप्रत चातू असलेली संप्रदायपरंपरा आविष्टित चातू राहण्याचे दृष्टीने विशेष पांपक असल्याने ते मंडळाने प्रथम करण्याचे ठरविले आहे. घमरक्षणकारितान्व सताचेही अवतार होत असतात, धर्माचे रक्षण याचा अर्थ, त्याचे निधित रारे ज्ञान व त्याप्रमाणे प्रत्यक्ष आचरण हाच होय. अधिपती पुरुषाच्या प्रयावहन लोकांना धर्माचे निधित ज्ञान होऊ शकेल, पण त्याप्रमाणे चागणे हा भाग शिल्क राहातोच. सताच्या प्रत्यक्ष उपस्थितत त्याच्या असामान्य व्यक्तिमत्त्वामुळे पुष्कळ लोक स्वधर्माचरणाकडे प्रवृत्त होणे शक्य आहे. पण त्याच्या पाठीमागे आदर्शान्य, बुद्धिभेद इत्यादि अनेक कारणांनी समाजातील धर्माचरणत पुष्कळ शैथिल्य उत्पन्न होते. ते दूर करण्याचाही यावच्छक्य प्रयत्न करणे हीही एक गुरुसेवा व्यवहारी माणसाना करता येण्यासारखी आहे. याकरिता श्रीमहाराजांच्या परंपरेतील ज्या ज्या प्रातात जी जी देवस्थाने आहेत त्या त्या स्थानातील व्यवस्थापकाशी सहकार्य करून व परस्पर विचार विनिमय करून त्या त्या स्थानाची उत्तम उजितावस्था आणण्याचा व राखण्याचा विशेष प्रयत्न करणे हेही एक सव सांप्रदायिकाचे व सतप्रेमी लोकांचे मुख्य कर्तव्य आहे. ती ती सतानी स्थापन केलेली स्थाने म्हणजे, साधकाना सर्व तापातून मुक्त करणारे दवाखानेच आहेत प्रत्येक गावात सर्व उपकरणांनी युक्त असा दवाखाना असणे शक्य नाही म्हणून तथा विशिष्ट रोग्यांना काठल्यातरी शहरातील मोठ्या दवाखान्यात राहून औषध प्यावे लागते, त्याप्रमाणे सतानी ज्या ठिकाणी आपली दिव्यशक्ति ठेवली आहे, त्या स्थानातील ती दिव्यशक्ति नित्य जागृत ठेवण्याकरिता, ज्याच्या-करिता ती शक्ति सतानी ठेवली त्यांनी प्रयत्न करणे हे त्याचे कृतज्ञता व्यक्त करणारे कर्तव्य नाही काय ? याप्रमाणे त्या त्या स्थानाचा उत्कर्ष व श्रीमहाराजांनी प्रयातून प्रतिपादन केलेल्या शास्त्रोक्त साधनाचा प्रचार

आणि त्यापरोरच आपल्या भारतीय विशुद्ध संस्कृतीच्या रक्षणार्थ वेद-शास्त्राच्या अध्ययनाध्यापनाची परंपराही जगाभित् चालण्याकरिता प्रयत्न करणें जसे फार मोठे उद्देश मडळाचे आज अमूर्तावस्थेत आहेत. त्यांचें एक महत्त्वाचें अंग म्हणून आज हें ग्रंथप्रकाशन कार्य मुरू आहे त्याचेच चरोर श्रीमहाराजाच्या संप्रदायातील प्रसिद्ध अशा व्यक्तींचे काहीं मिळेल तें वाङ्मय थोडें थोडें प्रकाशित करणे, त्या त्या व्यक्तींनीं गुरुसंप्रदायाच्या प्रचारार्थ स्थापन केलेल्या स्थानाची सपूर्ण माहिती देणें हेही कार्य श्रीमहाराजाच्या ग्रंथ प्रकाशनपरोरच थोडे थोडे होणे उचित आहे असें मडळास वाटतें. या दृष्टीनें श्रीदीक्षितमहाराजाचें वाङ्मय या सद्बाने शेवटीं जोडले जावे. दुसराही एक उद्देश हे वाङ्मय देण्याचा आहे तो असा—श्रीदीक्षितमहाराज हे श्रीमहाराजाचे एकनिष्ठ भक्त होते. याची गुरुभक्ति अत्यंत धारणाध्याजोगी होती. याच्यावर श्रीमहाराजाचें प्रेमही अप्रतिम होतें. कोणताही नवान् ग्रंथ लिहून झाला कीं लेखी मूळ प्रत श्रीदीक्षितमहाराजाकडे श्रीमहाराज पाठवून देत असत. 'आमुत्तेरामृतेः काल नयेद्वेदान्तचित्तया' या उक्तीप्रमाणें श्रीदीक्षितमहाराजांनीं अहर्निश श्रीमहाराजाच्या ग्रंथाचेंच चिंतन केले. त्यामुळे त्यांच्या ठिकाणी जी अप्रतिम ज्ञानशक्ति निर्माण झाली ती लोकांच्या निदर्शनास यावी व श्रीगुरुमहाराजाच्या ग्रंथात काय काय ज्ञान भरलेलें आहे, हें तथा अविनारी व्यक्तींकडून कळून यावे, या उद्देशानेही श्रीदीक्षितमहाराजाचें वाङ्मय छापलें आहे. थोडक्यात सांगावयाचें म्हणजे श्रीदीक्षितमहाराजाचें वाङ्मय हें श्रीमहाराजाच्या ग्रंथाचें वधायोग्य आविष्करण करणारे टीका-ग्रंथच होत.

श्रीदीक्षितमहाराजाचे वाङ्मय, मटळातीठ भूतपूर्व धरक कोल्हापूर येथील रहिवासी महान् गुरुभक्त कलासवासी हरी गणेश कटेकर यांनीं दिल्यामुळे तें प्रकाशित करण्याचा मुयोग मटळास आला. विचारे हरिभाऊ हें कार्य पूर्ण झालेले पाहाण्यास आणखी काहीं दिवस तरी राहिले नाहींत ही खेदाची गोष्ट आहे. त्याच्या झालेल्या साहाय्याबद्दल मडळ त्याचे सदैव ऋणी आहे.

मातां पञ्च गोष्ठीचें स्पष्टीकरण करावयाचें आहे तें असें कीं श्रीमहाराजांच्या प्रथाचे सपूर्ण १२ रूड घेणारांना ५० रुपयात ते सर्व रूड देतां येतील असें मडळानें ठरविलें आहे. हें वाचून यापेशां अधिक देणगी देणाऱ्यांना कदाचित् असें वाटण्याचा समव आहे कीं, आमच्याकडून अधिक देणगी का घेतली ? तर याबद्दलचा खुलासा पुढीलप्रमाणें आम्ही करित आहों. तो वाचून सर्वांनीं निश्च होऊन शक्यतेप्रमाणें यापेशाही अधिक साहाय्य करण्यास प्रवृत्त व्हावें अशी विनंति आहे. मडळाला ५० रुपयांपर्यंत देणगी देणारे फक्त माहफ समजले जातात, त्यांना सरुल्याप्रमाणें १२ रूड पोचविल्यानंतर त्यांच्या व्यावहारिक ऋणानून मडळाला आपण मोरुळे झालों असें समजता येईल, परंतु ५० पेशां अधिक देणगी देणारे हे मडळाचे प्रतिपालक म्हणून समजलेले आहेत. त्यांचा सरव मडळाचे वर वर्णन केलेले अमूर्त उद्देश यशस्वी होईपर्यंत अविच्छिन्न राहाणारच आहे. उलट वरील उद्देश मडळाकडून पार पडावेत याकरिता मडळाकडे अधिकाधिक लक्ष देऊन त्याचें सर्वस्वी प्रतिपालन करण्याची जबाबदारी मडळानें या देणगी दारावरच टाकली असल्यानें याच्या ऋणातून मडळाला मुक्त होता येणार नाहीं हें यास्तव सत्य या ठिकाणीं नमूद करण्यास सकोच वाटत नाहीं. मडळातील सर्व सदस्यस्य 'अत प्रच्छन्नपापानां शास्ता वैवस्वतो यम' या वचनावर पूर्ण विश्वास ठेवूनच ही श्रीगुरुसेवा करित असल्यानें, त्यांना आपण देत असलेल्या देणगीचा योग्य विनियोग होईल कीं नाहीं याबद्दल देणगीदारांनाही साशक होण्याचे कारण नाहीं. 'इन्द्रोपि द्युता याति स्वयं प्रत्यापितैर्गुणैः' अशी शास्त्राशा असूनही आधुनिककालाच्या विपरीत व्यवहाराला अनुसरून मडळाचे हृद्गत मडळालाच उघडे करावे लागलें. मडळाचे विनतीस मान देऊन इचलकरजी येगील लोकप्रिय पुढारी श्री शानेश्वरमत्त श्री. कल्याण श्रीपाद ऊर्फ आण्णासाहेब कुलकर्णी यांनी या खडावर हृदयगम अशी प्रस्तावना लिहून दिली याबद्दल आम्ही त्याचे

अत्यंत आभारी आहोत. तसेच इतरही देणगीदारांचे व यांकार्यांच्या प्रचारार्थ झटणाऱ्या सर्वही स्त्रीपुरुषांचे आम्ही ऋणी आहोत. हा खंड व्यवस्थित छापून दिल्यासहळ समर्थ भारत प्रेसचे मालक श्री. सरदेसाई यांना मनःपूर्वक धन्यवाद. या पुढीलही सर्व प्रकाशन सर्वातर्यामी सर्व सत्ताधीशांच्या कृपेने लवकरच निर्विघ्नपणे पार पढावे हीच शेवटी श्रीगुरुचरणाजवळ अगस्त प्रार्थना आहे.

श्रीगुरुभक्त

श्रीदत्तत्रयेंती १८७४ सोमवार

वामन दत्तात्रेय गुळवणी  
माराणपेट २० पुणे २



॥ श्रीलक्ष्मीनृसिंह प्रसन्न ॥

## प्रस्तावना



चंद्रमे जे अलांछन । मातंड जे तापहीन ।

ते सर्वाही सदा सज्जन । सोयरे होतु ॥ श्रीज्ञानेश्वर.

श्रीज्ञानेश्वरमहाराजांच्या वरील उचीप्रमाणे श्रीमत् परमहंस परि-  
म्राजकाचार्य श्रीवासुदेवानंदस्वरस्वती स्वामिमहाराज हे वाढ्मयीन मूर्तीने  
विचारी जीवना आनंदस्थान होऊन राहिले आहेत. सत हे चालते बोलते  
कल्पतरूचे वाग, जिवंत चिंतामर्णाचे गाव किंवा अमृताचे चालते बोलते  
समुद्रच होत, हे श्रीज्ञानेश्वरमहाराजांचे सतवर्षीन श्रीटेंपेमहाराज  
यानाही यथार्थ लागू पडत आहे. येथील हरिदासवर्य की, वासुदेव गणेश  
पट्टसकर यांनी लिहिलेल्या महाराजांच्या आर्यारत्न चरित्रास शके १८४३  
च्या द्वासहस्रवतीस प्रस्तावना लिहिल्याचा सुयोग आला होता, त्यानंतर  
पुनः आज स्वामीमहाराजांच्या प्रथमप्रकाशनमडळाच्या आशेप्रमाणे  
महाराजांच्या वाढ्मय सागराशी प्रस्तावना सरितेचा अत्यंत आनंददायक  
सवय येत आहे हेही मी माझे सद्भाग्यच समजतो.

शरद् हनुसारा सत वाढ्मयाचा धवल यशोभवज गेली सहाशे वर्षे  
अवघ्या महाराष्ट्रात पटकत राहिला आहे. अवघ्या महाराष्ट्राचे वातावरण  
साधुसत्ताच्या नामघोषानीं दुमदुमून गेले आहे. शेकडों मेल त्याच्या पालख्या  
मिरवल्या जात आहेत असे म्हणतात की इम्ल्डमध्ये कोणत्याही स्थाना  
पानून ७० मेल दूर गेले की समुद्रदर्शन घडते. त्याचप्रमाणे आपण  
असे म्हणू की महाराष्ट्रात कोणत्याही स्थानापासून पचवीस तीस मेल दूर  
गेले की एखाद्या सत समाधीचे दर्शन होतें. आधुनिक कालात महाराष्ट्रातली  
सताची ही परंपरा ज्यांनी प्रामुख्याने टिकवून धरली त्यात श्रीवासुदेवा-  
नंदसरस्वतीचे स्थान अग्रमार्गी आहे सत आणि सतवाढ्मय यांनी गेली  
सहाशे वर्षे आपल्या जीवनात जे मानाचे स्थान पटकावले आहे ते अनन्य-

साधारण होय. या सुतानी मोठकपनेवर चढलेली मूर्तीची पुढे पार  
झाटून टाकली, आणि मोत्यामार्ती ईश्वराचे नामस्मरण हा सावा आणि  
सोळा मार्ग जनतेक दाखविले. नाममूर्तीचा सुदेश त्यांनी घरोघर  
पोंचविला असेच नव्हे तर सासुसुताच्यामुळेच परमेश्वराची मूर्ति आणि  
कीर्ति या गोष्टी वाढत्या लागल्या असेच म्हणण भाग आहे. "मस्त  
प्रसिद्ध ज्ञाने शिवेश्वर नाथ नामदेव तुका । म्हणुनी विद्वल नामा स्थावा  
गजर बाह्य तुका ॥" मगदूमस्त पागाकरानी मूर्तीचे वस्तु जे संत  
त्याचा केलेला हा गांगव अगदी यथार्थ होय. ईश्वरमूर्तीमुळे दुबळी  
मनोवृत्ती तर नष्ट झालीच, शिवाच जीवनात समतोला आली, व्यवहारात  
पावित्र्य आणि जीवनात स्वास्थ्य आले. एजन्सन म्हटल्याप्रमाणे ईश्वराच्या  
कल्पनेच सासुसुतानी लोकक्रांकरण केले हे त्यांचे सर्वात मोठे कार्य होय.

सुत केवळ थोडेवेळटे नव्हते. पुराणातली बाणी त्यांनी पुराणातच  
टेंवली नाहीत तर ती स्वतःच्या जीवनात उत्तम दाखविली. त्याच्या  
पवित्र जीवनातच त्याच्या यशाची सीमे रुजलेली आहेत. आर्षा केले मग  
सांगितले असा त्याचा बाणा असल्यामुळे त्यांनी सांगितलेल्या तत्वांचे  
आचरण करण लोकांना पार मुग्ध वाटले. तरु आणि व्यवहार याची  
दुर्मिळ सांगण सुतजीवनात आनन्त्यास पाहाण्या सारखे. जागोजागी असे  
निवृत्त आदर्श निर्माण जाहल्यामुळे समाजात सद्गुण नि सद्बिचार याचा  
मुगध दरबद्ध लागला. शुचिता, यशुता, समशीलता, नम्रता, निर्भयता  
असा सुत गुणानी सुत्रधारिते नदलेली आहेत. श्रीस्वामीनंदारनाचिं  
जीवनही मात्र उच्च परदरेतले आहे. महाराजाचे वैराग्य, त्याची तरम्या,  
ईश्वरनिष्ठा समगुणाने, विद्वत्ता, चारित्र्य इतके प्रखर नि तेजस्वी होतं  
थी त्यांना लोक सांगण दत्तवतार असेच मानू लागले. चराचर सृष्टीत  
जगन्निपात्मकारुटे कृतज्ञताबुद्धिने मगें वदून पाहाण्याची शक्ति मानवी  
मनातच दिवून येते, परंतु त्या सुक्तीचा योग्य उपयोग करणारे महारा-  
जांच्या सारगे स्वतःच प्रखर इतक जस्युत. सद्गुणसुवर्णाने या जगत  
शांतिमुगाची स्मृद्धि आणवत सुतानीच केले आहे. आत्मज्ञानाने महा-  
राज कृतार्थ झाले होते, पण "नारायण असे विश्वी । त्याची पूजा  
करात सर्वा ।, किंवा "दिवसे असेच जगमित्र" हाच त्यांचा

आग्रह होता, म्हणूनच ससारी जीवांच्या शांतिमुखाकरिता ते उपनिषदादि वाङ्मयस्वी शानजलाचा वर्षाव करित असत. त्याप्रमाणेच लोकांच्या शांतिमुखाकरिता मंत्रतंत्र व औषधादि व्यावहारिक प्रयत्नानाही अहर्निश श्रुत असत. यामुळेच त्रिविध तापाने सतत झालेल्या जीवस्वी चातकाना महाराज हे शांतिजलाने पूर्ण असलेला मेघच वाटत, शानप्रार्थनेत प्रारंभानुसार कोणतेही कर्म घटल्यास ते सिद्धाना बाधक होत नाही हा वेदान्तशास्त्राचा सिद्धांत महाराजांच्या आचारानून अराधित प्रात्यक्षिक रूपानेच प्रत्यक्ष येई. विचाराती विषयत् ठरणान्या विषयाविषयी कडकडीत विरक्त वनून सदाचरणान्या मूर्तिमत पुतळाच ते समाजापुढे उभा करित असत. कितीही सपत्ति असता समाधान न मानणारे जीव व काहीही नसता अखंड आनंदात रममाण असणारे सन्त हे पाहिले म्हणजे ईश्वराच्या या अतक्य सुधीचा चमत्कार वाटतो. आध्यात्मिक सपत्तीवरच भाषिमौतिक सपत्ति अधिष्ठित असली तरच ती सुरदायी ठरते. सपत्ति ही मागून येत नसते तर ती मागून येत असते. म्हणजे असे की, आपली पात्रता उत्पन्न झाली की कोणतीही सपत्ति आपल्या मागून येत असते. या दृष्टीनेच सतानीं शमादिपदक सपत्ति ही स्वधीन करून घेतल्यामुळेच ते स्वानंद-साम्राज्य सपत्तीचे अधिकारा झालेले असतात. आणि त्यामुळेच मोरोपत म्हणतात त्याप्रमाणे “ विश्वात्मा मीच सत हे जाण ” असे पद्गुणैश्वर्य-सपन्न परमेश्वरालाही म्हणावे लागते.

अशा घोर सताचा वियोग म्हणजे मोठीच वेदाची नि शोकाची घटना होय. पण क्षणभंगुर देहासाठी शोक वेद करणे ही सर्वांत दुःखाची गोष्ट असे या सतानींच ससारी जीवाशी हितगुज केलेले असल्यामुळे त्यांच्या लौकिक वियोगासुधर्षीं दुःख आवारावेच लागते. आणि सर्व सामान्य माणसाना हे दुःख सुख व्हावे म्हणूनच की काय ते आपल्या-मागे आपली वाङ्मयीन मूर्ति ठेवून जात असावेत. “ घोर पुरुष आपल्या हातानींच आपली स्मारके उभास्व जातात.” या सुभाषिताचा अर्थही हाच होय. महाराजांच्या वैराग्यसपन्न जीवनातून निर्माण झालेले वाङ्मय हे तसेच सद्दिचारप्रवर्तक असावे हे अगदी स्वामाविचच म्हटले पाहिजे. महाराजांनी आपल्या या वाङ्मयीन स्मारकमदिरावर काव्यकलेची कोरीव



येणी खोदल्याचें फारसें आटळत नाहीं. इथें काव्यालंकाणाची फारशी सत्ताबद्द होळें दिपवत नाहीं पण इथें मूर्तीचा देव आहे. मूर्तीच्या उमाळ्यातूनच हें काव्य राहेंर आलें अमुल्याल्लें इथें फारसा कणाविंगस आटळत नाहीं हें खरें, पण काव्यतुडीचे चमत्कार आनल्याग चर्कात केन्नावाचून सोटीत नाहींत. समशतीगुरुचरित्रसार या प्रथात प्रत्येक श्रीवाचें तिसरें धमर वार्चन गेल्यास श्रीमत्भगवद्गीतेचा पधरावा अध्याय साधतो तर दमनागवर्णांकित मारमाहात्म्यातही असेच दत्तवनाचे श्लोक रमतात. महाराजाचें हें मायाप्रभुत्व नि सद्य उल्लेखीय आहे. या चमत्कारागेरच कलेचा मोहक विलास मधेंच येउन जातो सहज मुदर तें चरित्र कथन करप्याना महाराजाच्या शैलींग कल्पेचा सुख नि प्रसन्न होय जाई शैलीचा हा प्रसाद त्याच्या (श्रीश्रिया) या प्रकरणात विलम्बन गहिला आहे. श्रीश्रिया वाचताना एरनाथाच्या “भास्वती” आटवण जहल्यावाचून गहात नाहीं वेदान्त हें सुनाना मिष्टान्त असलें तरी सर्व सामान्य माणसाना तें रुचकर लागतेंच असें नाहीं. तो रुचकर-पणा वेदान्तात निर्माण श्याय याम्पटी भिन्न भिन्न लोकाना तो त्याच्या त्याच्या भाषेतच सांगितला गेला पाहिजे. या जाणविनेच महागवर्णी श्रियाना त्याच्या भाषेतच वेदान्त सांगितला जाई. तो सांगताना काव्य भाषा तसच दाचें पेंच अर्दी येमाडस खून गेले आहेत. “प्रसोध पहाट राहेंर जहाणी उघडी विवेक लोचन । उठी उठी सत्वर राई सोडि या माथागवना, सुग्री जावधि निशा आता गादतमा उरविना, गुरुप्रसाद भरणाद्व हा गावर सायनसुना ।

अहा मायराजा लंघुनि देगी । मन दिननिशी सानुरवाशी ॥ चितोरा मन्नाचा वरिती मारी । करिती प्रवृत्ती साखू मज मारी ॥ नृणा हे ना-दुनी लावागवा भली करी । लावी करी जाग ही भली ॥ २ ॥

श्रियानाही मोगाचा दरवाजा मुग्य करणारे स्वामी महाराज हे चद्र-भागेच्या तीरी स्वामी शान्याना आष्यात्मिक समतेचा सुदेश ऐकविण त्यांच्या परपरंतते होते. मागवत धर्माचा सुदेश दमप्रदनात हेतच. या दमप्रदनाचें पुनरुत्पन्न स्वामीच्या दिव्य विराती द्यन्मिमादुल्लेख होऊ शकतें. आणि पुन चद्रभागा नि इद्रायणी यांच्या बळबदात जनद-

गुरु श्रीतुकाराममहाराजादि सतार्नी केलेल्या नामघोषाप्रमाणेच कृष्णा व नर्मदेच्या वाळवटातही कर्म, उपासना व ज्ञान या त्रयीच्या उपदेशाचा डागोरा स्वामीमहाराजाचेकडूनही पिटला गेला, असतां.

आता सर्वच गुरुभक्त बहुभागिनींचे मीच आभार मानणे योग्य असताना ब्रह्मीभूत व मूर्तिमत सद्गुरुभक्तिरूपच असणारे श्रीवृत्तिंहरस्वती दीक्षितस्वामी महाराज यांनी अमरापूर येथे जे गुरुभक्तीचे मूर्तिमत स्मारक असें श्रीवासुदेवानंदसरस्वतीपीठ स्थापन केले आहे त्यात असलेले मूळ हस्तलिखित कागदपत्र दिव्यावहल आम्हां विश्वस्ताचे श्री, गुरुभक्त धामनराव दत्तात्रय गुळघणी यानी श्री, वासुदेवानंदसरस्वतीप्रथमलेख्या शिक्षात्रयम् व स्तोत्रादिसंग्रह या दोन्ही पुष्पाच्या प्रकाशनात जे आभार मानले आहेत त्यात त्यांच्या मनाचाच मोठेपणा व्यक्त होत आहे, वास्तविक हे कार्य आर्थिक अडचणीमुळे विश्वस्ताना करता आले नसताही ते त्यांनी आपल्या दीर्घ प्रयत्नांनी व गुरुभक्तीच्या सामर्थ्यामुळे घडवून आणले, याबद्दल मीच त्याचे सर्व विश्वस्तातर्फे हार्दिक अभिनंदन करीत आहे. त्यांच्या या पुष्पकार्यात ज्या ज्या गुरुभक्त बहुभागिनींचे वेगवेगळ्या प्रकारचे सहाय्य झाले त्यांनाही घन्यवाद देण्यात मलाही धन्यता वाटत आहे.

गुरुमहाराजांच्या षाडमयसेवित्रिपती माझ्यापेक्षाही सर्व दृष्टीने गुरुभक्त पंडित दत्तात्रेयशास्त्री कबीश्वर हे अधिकारपन्न असता केवळ माझा गौरव करावा म्हणूनच हे प्रस्तावना-लेखनाचे कार्य मी करावे असें मुचविलेनहल त्यांनाही कृतज्ञतापूर्वक उल्लेख करणे हे माझे कर्तव्यच समजते।

श्रीसमर्थ रामदासस्वामी महाराजांच्या कालानंतर विद्वत्ता व वैराग्यादि सद्गुणानाही भूरविणाऱ्या सतांचे नाव सागावयाचे झाल्यास श्रीवासुदेवानंदसरस्वतीस्वामीमहाराज यांचेच नाव प्रामुख्याने सामता येईल असें मला वाटते. सुखदुःखामिश्रित अशा या व्यवहारप्रधान जगात केवळ सोलीव मुल कोणते हे फक्त साधुसतार्नीच स्वानुभवाने आमच्यासारख्या सामान्य ससारी जीवाना सांगून ठेविले आहे.

शेवटी श्रीवामुदेवानदसरस्वतीशारख्या ब्रह्ममूर्ती संतांचें वाद्दमय दिवसेंदिवस जनतेच्या अधिक प्रिय वाटत जावो व तडारा सद्गुणसंबंधन-मूळक शांतिनुलाची समृद्धी सर्वत्र जगामध्ये होत जावो हीच त्या जगन्नि-यामक परमेश्वराच्या चरणकमलीं श्रनन्य भावानें प्रार्थना आहे. हीच प्रार्थना श्रीजानेश्वर महाराजांच्या मार्गेत आपण सर्वत्र मंडळी म्हणूं या, को-

किंयहुना सर्व सुखी ।

पूरुं होअनि तिहीं लोकीं ॥

भजिजो आदिपुरुषीं ॥ अग्रंदित ॥

ता. २३-१०-५२ }  
पांडवपंचमी शके १८७४ }

श्रीजानेश्वरमक्त—  
कल्याण श्रीपाद कुलकर्णी  
इचलकरंजी

# अनुक्रमणिका



क्र.	विषय	पृ.	क्र.	विषय	पृ.
	सप्तशतीगुरुचरित्रसार	१ ते ७४	५	प्रातः स्मरणम्	६२९
	श्रीदत्तलीलामृताब्धिसार	७५ ते १७४	६	मानसिकरत्नानाम्	३३०
	दत्तमालावर्णांकित माघ-		७	श्रीगुरुदत्तात्रेयस्तोत्रम्	„
	माहात्म्य	१७५ ते २०६	८	श्रीनृसिंहवाटिकावर्णनम्	३३२
	स्त्रीशिक्षा व छांतीते	२०७ ते २७६	९	श्रीनामदेवस्तोत्रम्	„
	प्राकृत मनन	२५७ ते ३२०	१०	अमरेश्वरदत्तगुरुस्तोत्रम्	३३३
	नवीन सिद्धालेखी स्तोत्रे		११	विह्वलस्तोत्रम्	३३४
१	अथ मानसपूजा	३२१	१२	सर्वतीर्थस्तोत्रम्	३३५
२	दत्तस्तोत्रम्	„	१३	नवयोगीन्द्रस्तोत्रम्	३३६
३	श्रीनवार्णमन्त्रस्तोत्रम्	३२२	१४	नवयोगीन्द्रप्रचक्रस्तोत्रम्	३३७
४	श्रीअन्नपूर्णास्तोत्रम्	३२३	१५	पुण्यपत्तने मूलामुठास्तुतिः	„
५	श्रीरेणुकास्तोत्रम्	„	१६	आळदीस्तोत्रम्	३३८
६	„	„	१७	तुकारामार्या	„
७	देव्यपराधक्षमापनस्तोत्र	३२४	१८	देशीस्तोत्रम्	३३९
८	श्रीहनुमदष्टोत्तरशतनाम-		१९	श्रीव्वासपूजास्तोत्रम्	३४०
	स्तोत्रम्	३२५	२०	श्रीमद्भगवत्पृथ्वीपाद-	„
	श्रीदीक्षितमहाराजकृत-			स्तोत्रम्	३४१
	स्तोत्रादिसंग्रहः		२१	श्रीवेद्व्यासस्तोत्रम्	३४२
१	अमरापुरस्थ श्रीअमरेश्वर-		२२	अनन्त्यास्तोत्रम्	३४३
	देवतादिध्यानम्	३२७	२३	नर्मदास्तोत्रम्	„
२	ध्यान द्वितीयम्	„	२४	अमरेश्वरस्तोत्रम्	३४४
३	श्रीगुरुपरम्परा	३२८	२५	नामदेवस्तोत्रम्	३४५
४	श्रीदत्तश्रीपादश्रीनृसिंह-		२६	श्रीवेदगंगास्तोत्रम्	३४६
	सरस्वतीस्तोत्रम्	३२९			

क्र.	विषय .	पृ.	क्र.	विषय	पृ.
२७	मिवापुरस्थश्रीसोमे- श्वरस्तोत्रम्	३४७	४४	गुरुवार श्रीगुरुदत्ताची आरती	३६१
२८	श्रीमच्छंकाकाशीस्तोत्रम्	३४८	४५	शुक्रवार श्रीजगदंबेची आरती	३६२
२९	श्रीरामटेकस्थरामस्तोत्रम्	३४९	४६	शनिवार आरती मारुतीची ,,	३६३
३०	श्रीरामदासस्तोत्रम्	३५०	४७	श्रीपादस्वामीची आरती	३६४
३१	चीनूरस्थकेशवदेवेश्वर- स्तोत्रपंचकम्	३५२	४८	श्रीदत्ताची आरती	३६५
३२	श्रीकेशवस्तोत्रम्	३५३	४९	श्रीवामुदेवानंदसरस्वतीची आरती	३६६
३३	एकनामस्तोत्रम्	३५४	५०	तीर्थ्यांची आरती	३६७
३४	अमोघानदीस्तोत्रम्	३५५	५१	श्रीगुरुस्तोत्र	३६८
३५	यमुनास्तोत्रम्	३५६	५२	अमरेश्वरपद	३६९
३६	आरती गणपतीची	३५७	५३	मारुतिनामानि	३७०
३७	,, विश्वेश्वराची	३५८	५४	श्रीवामुदेवानंदसरस्वती- चरितम्	३७१
३८	,, शंभूमाहादेवाची	३५९	५५	मुंबई श्लोक	३७२
३९	,, श्रीनादश्रीवङ्ग- मांची	३६०	५६	गुरुशिष्यसंवाद	३७३, ते ४११
४०	श्रीनरसिंहसरस्वती दत्तगुरूंची आरती	३६१	५७	अमरेश्वरस्तोत्र	४१२
४१	शोमवार अमरेश्वर आरती	३६२	५८	अमरापुरक्षेत्रमाहात्म्यस्तोत्र	४१३
४२	मंगळवार श्रीरिगु- केची आरती	३६३	५९	श्रीवामुदेवानंदगुरुचरित्रसार	४१४
४३	बुधवार विद्वलाची आरती	३६४	६०	श्रीवामुदेवानंदसरस्वतीचरितम्	४१५
				श्रीसीताराममहाराजकृतम्	४१६

## श्रीमहाराजांच्या ग्रंथांची सूची †

खंड पहिला. ( प्रकाशित )	खंड पांचवा
१ कुमारशिक्षा १०४ श्लोक सटीक व मराठी भाषांतरासहित.	१२ त्रिशतीकाव्य सटीक सभाषांतर
२ युवशिक्षा सटीक सभाषांतर	१३ श्रीदत्तचपू सटीक सभाषांतर खंड सहावा व सातवा
३ बुद्धशिक्षा „ „ खंड दुसरा ( प्रकाशित )	१४ समश्लोकी गुरुचरित्र सटीक खंड आठवा व नववा
४ स्तोत्रादिसंग्रह खंड तिसरा ( प्रकाशित )	१५ द्विसाहस्री गुरुचरित्र सटीक खंड दहावा व अकरावा
५ सप्तशती गुरुचरित्र ७०० ओव्या	१७ दत्तपुराण सटीक ३५०० श्लोक खंड बारावा
६ दत्तलालामृतसिंधु १००० „	१७ श्रीमहाराजाचे विस्तृत चरित्र. सोईप्रमाणें या प्रभात कदा- चित् बदल केला जाईल.
७ स्त्रीशिक्षा, श्लोगीतें	कार्यालयान्चा पत्ता— भुजंग बळवंत भालेराव २० नारायण पेठ, गोवर्द्धकर' रिडिंग घुणें २.
८ माघमाहात्म्य	
९ प्राकृतमनन	
१० श्रीनृसिंहसरस्वतीदीक्षित— महाराजांच्या स्तोत्रादिसंग्रह खंड चवथा ( यत्स्थ )	
११ दत्तमाहात्म्य ५००० ओव्या	

श्री. प. प. वामुदेवानन्दमरस्वतीस्वामिमहाराज



॥ श्रीदत्त ॥

## अथ श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार

॥ प्रारम्भ ॥

- ॥ ॥ ॐ नमः श्रीगणेशाय ॥ श्रीसद्गुरवे नमः ॥  
अथ श्रीसप्तशतीगुरुचरित्रसारप्रारंभः ॥ ॥
- नमः श्री दत्तगुरवे ह्यद्रासोधीतिकारवे ॥  
स्वात्मज्योतिःप्रकाशाय सुखायानर्थशांतये ॥१॥
- भूतं भ व्यं भवच्चात्माज्जायते येन जीवति ॥  
लीयते यत्र तद्ब्रह्म श्रीदत्ताख्यं त्र्यधीश्वरम् ॥२॥
- भक्तिं ग म्यस्य तस्येदं चरितं चित्तशुद्धये ॥  
संक्षेपेण स्पुष्टं वक्ति वासुदेवसरस्वती ॥३॥
- ग्रंथी चा सुदेव निमित्त । कर्ताकरविता दत्त ।  
तत्पदीं ठेवीनि चित्त । चरित ऐकोत संत हैं ॥४॥

१ हृदयरूपी षट्त्रास ध्रुवन साफ करणारा, आपल्या आत्मरूप ज्योतीचा प्रकाशरूप, सुखरूप व सर्व अनर्थाची शांति करणाऱ्या श्रीदत्तगुरुला नमस्कार करितो. २ ज्यापासून भूत, भव्य व भवत् [सर्वविश्व] उत्पन्न होतें व ज्याच्या योगानें जीवित राहतें तसेंच ज्याचे ठायी लय पावतें तें त्रिगुणावर सत्ता करणारें ब्रह्म श्रीदत्तनामक आहे. ३ भक्तीनें ज्याची प्राप्ति होते अशा त्या दत्तगुरुवें हें चरित्र चित्ताची शुद्धी होण्यासाठीं प० प० वासुदेवानंद सरस्वती संक्षेपानें स्पष्ट करितात.

विशेष टीपः—प्रत्येक ओवीतील तिसरें अक्षर रागिनें वाचीत गेल्यास श्रीमद्भगवद्गीतेतील पंधरावा अध्याय वाचल्याचें त्रेय अनायासें पदरीं पडतें. हें तिसरें अक्षर स्पष्ट दिसावें म्हणून निराळ्या टाश्वांत घातलें आहे.



हैं मा	नु	नी जे वाचिती । किवा भक्तीने ऐकती । तेचि भवाग्धि तरती । उद्धरती निजकुळा ॥५॥
मना	घा	चा अगोचर । तो स्वच्छंद हो गोचर । कलियुगी यतीश्वर । नरसिंहसरस्वती ॥६॥
त्याचें	च	रित्र ऐकून । नामधारक ब्राह्मण । गाणगापुरी दर्शन । ध्यावें म्हणून पातला ॥७॥
प्राणी	ऊ	ध्मानें तापून । इच्छिती छाया जीवन । तैसा त्रितापें तापून । ये लक्षून निजजीवना ॥८॥
जो ऊ	ध्व	खाली भरला । आत बाहेर सांचला । नामधारक म्हणे त्याला । दत्ता मला मेट देई ॥९॥
तुंचि	मू	तिमंत ब्रह्म । त्रिमूर्ति तं गुरू परम । कलियुगी मंगलधाम । भक्तकामपूरक ॥१०॥
बिशा	ल	तव साकीर्ती । परिसोनि केली विनंती । तव कर्णावरी न ये ती । वाटे खती सर्वज्ञा हे ॥११॥
जरी	म	ज तूं नेणसी । तरी सवेज्ञ की होसी । किवा मातें उपेक्षिती । दयाळूसी साजे हें की ॥१२॥
मी अ	घः	पाता जाईन । जरी देसी उपेक्षून । सेवा इच्छी की तव मन । तेणें होसी की दाता ॥१३॥
सेवा	शा	न ठेवून । मेघापरी दे जीवन । पूर्वी जेवीं दिल्लें दान । बिभीषणध्रुवादिका ॥१४॥
कि मु	ख	पसरिता । बाळापाशीं मागे माता । जरी बाळ मारी लाया । तया माता टाकून दे की ॥१५॥

तुंची	म	म माता पिता । तुंची एक कुळदेवता । भिन्नभाव येथे नसतां । कोण दाता मज दुजा ॥१६॥
नरे	श्व	रं सेवकवंशा । रक्षी न धरितां आशा । तुं अस्मत्पूर्वजेशा । सर्वेशा कां उपेक्षिशी ॥१७॥
मी इ	त्थं	भूत सर्व । कथितां ही नये द्रव । जेणें पापाणा ये द्रव । तुं निर्द्रव होसी कैसा ॥१८॥
अशी	प्रा	र्थना करून । हो मूर्च्छित हें जाणून । दत्त चित्तीं प्रगटून । आश्वासन देयी स्वामी ॥१९॥
इति श्रीमत्परमहंसपरिवाजकाचार्यश्रीमद्वासुदेवानंदसरस्वतिविरचिते सप्तशतीगुरुचरित्रसारे चरितानुसंधानं नाम प्रथमोऽध्यायः ॥१०॥		
तें पा	हु	न येरू उठे । तथा पुढें सिद्ध भेटे । तथा पुसे कोण तुं कोठें । जासी वाटे मायवाम ॥२०॥
सिद्ध	र	म्य बोले वाचे । त्रिमुर्ति गुरु आमुचे । न देखती भक्त ज्याचे । तापदैत्याचे पत्तारे ॥२१॥
ऐसें	व्य	क्त ऐकून । नामधारक बोले दीन । मी त्याचा भक्त असून । कां छोटून देई मळ ॥२२॥
विश्व	यं	त्र चालक दत्त । तेथें हा अस्तिरचित्त । हें जाणून बोले व्यक्त । सिद्ध मुक्तसंग जो ॥२३॥
तुं स्व	च्छं	दें वागसी । व्यर्थ देवा दोष देसी । कोप येतां इतरांसी । स्वमकांसी राखी गुरु ॥२४॥
एक	दां	तो कोपे जरी । न राखती हरहरी ।

	येरू पुसे कत्रणेपरी । वदं थोरीव गुरूची	॥६॥
म्हणे सि	द्द कलीप्रत । ब्रह्मा सागे हे चरित ।	
	गोदावरीतीरस्थित । वेदधर्मशर्मा गुरू	॥७॥
तो स्वी य	पातकान्त । करावया ये काशीत ।	
	तया दीपक सेवित । स्वये कष्ट साहोनिया	॥८॥
'सुहा स्थ	मुखें सेवा करी । गुरू शिष्या देई मारी ।	
	न धरी तें अंतरी । क्षालन करी मळमूत्र	॥९॥
बंध प	ड्गु गळकुष्टी । गुरू झाला महाकष्टी ।	
	शिष्या गाजी सेवेसाठी । तरी करी सेवा शिष्य	॥१०॥
अप णा	पति हो प्रसन्न । शिष्या देयी वरदान ।	
	नाहीं गुर्वाज्ञा म्हणून । फिरवून धाडी शर्वा	॥११॥
त्याचा नि	श्चय जाणून । वर दे विष्णूही येऊन ।	
	शिष्य बोले सर्व दान । देयील पूर्ण गुरू मामा	॥१२॥
निध य	त्याचा ओळखून । विष्णू भुक्तिमुक्तिदान ।	
	दे, गुरूही हो प्रसन्न । काय न्यून तया शिष्या	॥१३॥
हो अ स्तं	गत माया । गुरू प्रसन्न हो जया ।	
	भज सोडोनि संशया । करील दया त्रिमूर्ति हा	॥१४॥
इतिश्री०	१० वा० स० वि० स० गु० दीपकाख्यान नाम	
	द्वितीयो० ॥ २ ॥ प्र० सं० ॥ ३३ ॥	
ऐसें चे	दधर्माख्यान । नामधारक ऐकून ।	
	पुसे कां हा देव असून । अवतरून ये येथे	॥१॥

- कां घे दं शावतार हे । सिद्ध म्हणे ऐक तूं हें ।  
 अंवरीपाकरितां हें । नटन आहे नारायणा ॥२॥
- दुर्वा स ऋगी द्वादशीसी । आला अंवरिपापाशीं ।  
 लावी विलंब कर्मासी । हो मानसीं खिन्न भूप ॥३॥
- टळे वे ला हें जाणून । राजा करी जलपान ।  
 गर्भवासा जा म्हणून । दे कोपून ऋषी शाप ॥४॥
- तेव्हां द याळु येऊन । स्वयें शाप स्वीकारून ।  
 अचरते नारायण । जो असोन सर्वन्यापी ॥५॥

इतिश्री० प० वा० स० अंवरीपोपाख्यानं नाम  
 तृतीयो० ॥ ३ ॥ मं० सं० ॥ ३८ ॥

- बहु चित् सिद्धा पुसे द्विज । अत्रि कोण सांगं मज ।  
 श्रीशं केवीं हो अत्रिजे । सिद्ध गुज ऐक म्हणे ॥१॥
- जाण अ त्रि ब्रह्मपुत्र । अनसूया तत्कलत्रं ।  
 दंपती परम पवित्र । त्यांचा पुत्र दत्तात्रेय ॥२॥
- निर्वा घ अनसूयेचें । व्रत पाहूनी तें साचें ।  
 मन म्यालें सर्व सुरांचें । अवोधाचें बीज हें कीं ॥३॥
- ते नि श्रौं तत्त्वैर्यं देव । त्रिमूर्तीपाशीं घेती धात्र ।  
 आश्वासोनी त्याते देव । मिश्रुमाव स्वीकारिती ॥४॥
- ते ऊ र्व्यं लोक सोडुनी । मिश्रुकसे होवुनि ।  
 तिचे आले अत्रिसदनीं । जानां रातीं मुनिवर्य ॥५॥

त्यां किं स्य	योजन ऐसें । अनसूया पुसतसे । नग्नभिक्षा दे तूं ऐसें । याचितसे देवत्रय ॥६॥
चरी सृ	ती' सोडिती ते । तरी सती वदे त्यातें । तसीच मी तुम्हा देतें । स्वस्यचित्तें भिक्षा करा ॥७॥
खत्र ता	थ्या सामर्थ्ये ती । अत्रिपदा चिंती चिंती । अतिया बाल कल्पुनी ती । सती नग्न होती झाली ॥८॥
सुदु स्त	र ज्याची माया । सहसा बालत्व ये तयां । तें पाहून अनसूया । विस्मया पावली ती ॥९॥
सुहा स्य	मुखी घे बाल । तंब स्तना पान्हा आला । पाजी एका एका बाल । जी विमला पातिव्रत्ये ॥१०॥
त्यांचीं शा	न्त झालीं मनें । पतिव्रतास्तनपानें । पाळण्यात घालुनि गाणें । ती प्रीतीनें गायी साध्वी ॥११॥
ती सु स्वा	नें गातां मुनि । तेव्हा आला वनातुनि । ज्ञानें त्रिमूर्ति जाणुनी । स्तवुनी तोपवी त्याला ॥१२॥
साचें शु	ज तें जाणुनि । राहिले सुन होउनि । निजरूपेहि स्वस्थानी । जाती तीनी देव हयें ॥१३॥
सगु षा	त्वा आले त्याची । अत्रि नामें योजी साचीं । चन्द्र दत्त दुर्वासाचीं । ब्रह्म विष्णु महेश्वर ॥१४॥
चंद्र अ	णाम करुनी । चंद्रलोका गेला, मुनि । दुर्वासा फिरे मुननी । स्वसदनीं राहे दत्त ॥१५॥
तो नि वृ	त्तिमार्ग दावी । भक्ताचें काम पुरवी ।

स्मर्तृगामी पुनः भुवि । अवतरे श्रीपादाख्य ॥१६॥

इतिश्री० प० प० वा० स० वि० सारे अनसूयोपाख्यानं नाम  
चतुर्यो० ॥ ४ ॥ प्र० सं० ॥ ५४ ॥

ये आँ द्वा ही विप्राधरी । उत्तरदेशीं मिक्षा करी ।  
श्राद्धपूर्वी द्विजनारी । दान करी श्राद्धान्नाचें ॥१॥

दत्त वि प्रस्त्रीचा भाव । पाहुनी सुत स्वयमेव ।  
ज्ञाला श्रीपादराव । गृहभावं स्वीकारीना ॥२॥

विशे प विद्याभिज्ञ ज्ञाला । तात आरंभी विवाहाला ।  
पुत्र म्हणे योगश्रीला । वरी, अबला सर्व माता ॥३॥

निश्च य हा ते ऐकून । खिन्न होती त्यां दावून ।  
त्रिमूर्तीरूप, आश्वासून । बंधू दोन पंगवंध जे ॥४॥

करी प्र भू त्यांवरी डोळा । चाळू लागला पांगळा ।  
पाहू लागला आंधळा । अतर्क्य लीला श्रीपादाची ॥५॥

आशीर् वा द देई तया । काशीपुरा जाऊनियां ।  
बदर्याश्रम पाहुनियां । श्रीपाद ये गोकर्णासी ॥६॥

विमै लाः कीर्तयो यस्य । श्रीदत्तात्रेय एव सः ।  
कलौ श्रीपादरूपेण । जयति स्वैष्टकामधुक् ॥७॥

इतिश्री० प० प० वा० स० सारे श्रीपादावतारकथने नाम  
पंचमो० ॥ ५ ॥ प्र० सं० ॥ ६१ ॥

१ स्मरणमात्रे सांपन्नारा. २ श्राद्धदिवशी. ३ गृहस्थाश्रम. ४ ज्याच्या  
कीर्ति शुद्ध आहेत तोच श्रीदत्तात्रय कलियुगामध्ये आपल्या भक्तांचे इच्छित-  
मनोरथ पूर्ण करणारा श्रीपादरूपाने आहे.

कया	अ	सी परिसून । नामधारक करी प्रथ । ग्हणे सर्व क्षेत्रे त्यजून । ये गोकर्णक्षेत्री का हा ॥१॥
शैव	ध	में रावणमाता । कैलासाची धरुनि चिंता । मृन्मयलिंग पूजिता । ये श्रीमत्ता सुता खेद ॥२॥
तो आ	श्च	र्य मानून । ग्हणे कैलास आणून । देतां, दे ही माती त्यजून । असें ग्हणून चालिला ॥३॥
बळें	मू	ळासह कैलासा । उचळितां हाले सहसा । भिवूनी गौरो वदे गिरिशा । प्रळय कसा हा वारी ॥४॥
तें कै	ला	सा चेपी हर । खालीं रगडे निशाचर । मरणोन्मुख हो करी स्तोत्र । तेणें हर प्रसन्न हो ॥५॥
त्यद	न्य	न मला त्राता । तूंचि माझा प्राणदाता । दयाळू तू राखें आता । असें ग्हणता सोडी शंभू ॥६॥
त्वा अ	नु	मान न करिता । शिवा सोडविलें आतां । असें ग्हणूनी तो गीता । गाता झाला सप्तस्वरें ॥७॥
गार्गी	सं	भ्यक् रागरागिणी । निजशिर छेदुनि । त्याचा वीणा करुनी । काल साधुनि प्रेमानें ॥८॥
शिव	त	याच्या गाण्यासी । मुलोनी ये तयापाशीं । आत्मलिंग देउनि त्यासी । ग्हणे होसी तूंचि शंभू ॥९॥
ये हा	ता	अमरता । तीन वर्षे हें पूजिता । छंका कैलासचि ताता । होईल आता निःसंशय ॥१०॥
अर्ध	नि	वरी मध्यें जरी । ठेविता न ये करीं ।

येणें परी नेईं पुरी । काय करिसी कैलासा ॥११॥

शिवा क रूनी नमन । पुरा जाई रावण ।  
त्वीं नारद जाऊन । करी कथन सर्व इंद्रा ॥१२॥

अथ मां त्या जाणून । इंद्र ब्रम्हां दे सांगून ।  
तोही विष्णूसी कयून । ये घेऊन शिवाप्रती ॥१३॥

त्या अ नु श्वितकमें हर । पश्चात्तापें म्हणे विसर ।  
पडला झाला पावप्रहर । गेला क्रूर येथोनिपां ॥१४॥

देव वं धीत पडले । विष्णू म्हणे तुज कळलें ।  
तरी कां हें असें केलें । जड ठेलें पुढें मज ॥१५॥

जो आ धी मारी जीव । तया केला चिरंजीव ।  
वरदान सांगे शिव । म्हणे उपाय करी तूं ॥१६॥

ऐसैं नि गुती ऐकून । नारदा दे पाठवून ।  
विष्णू करावया विघ्न । धाडी विघ्ननायकार्तें ॥१७॥

मुनी मं नो वेगें तया । गाठूनि छोटी काळ बायां ।  
धाडी संध्या करावया । गणराया तंव आला ॥१८॥

त्या मा नु नी ब्रह्मचारी । तो न घेतां त्याचे करी ।  
रावण दे लिग तरी । अवधारी म्हणे बट्टे ॥१९॥

स्वपो प्य भी अतिदीन । तीन वार बोलाचीन ।  
जड होतां खालीं ठेवीन । दोष न मग मला ॥२०॥

स्वर्ग लो कीं सुर पाहता । बोलावी त्या अर्थ्य देतां ।  
तीन वेळ तो न येतां । तो स्यापिता झाला लिग ॥२१॥



स्यानें	के	लें तें स्थापन । रावणा न हाले म्हणून । महाबळी हो गोकर्ण । क्षेत्र जाण भूकैलास ॥२२॥
इतिश्री० प० प० वा० वि० गोकर्णमहाबलेश्वरप्रतिष्ठापनं नाम पद्ये० ॥ ६ ॥ प्र० सं० ॥ ८३ ॥		
होता	न	रपती एक । मित्रसह तत्सेवक । श्राद्धी नृमास दे ठक । वसिष्ठादिक ऋषींसी ॥१॥
ऋषी	रू	से देयी शाप । ब्रह्मराश्वस हो भूप । विप्रा मारी तळी शाप । दे स्त्रीसपकें मरसी ॥२॥
तो भू	प	बारा साल । जाता प्रावत् हो विमल । सागे राणीसी सकल । शापबोल ब्राह्मणीचा ॥३॥
दुःखें	म	रू इच्छी राणी । राजा तिला सावरोनी । केलें पाप सांगोनी । तारा म्हणूनी प्रार्थी विप्रा ॥४॥
मनं	स्ये	कं वचस्येकं । क्षसा नोहे हा सेवक । हें जाणोनी द्विन लोक । सागे सम्यक् तीर्थयात्रा ॥५॥
ब्रह्म	ह	र्या न जाय ती । मग भूपा वाटे भीती । मिथिला पुरी महामती । सागे खती गौतमार्ते ॥६॥
मुनी	त	या आश्वासून । सागे क्षेत्र गोकर्ण । तेथे दोष निवारून । तूं पावन होमीळ बा ॥७॥
एक	थो	डेंसें आख्यान । म्या देखिलें तें सामेन । शिवदूत येती धावून । चंडाळी मरता एक ॥८॥

हर्ष	प	हातां हो तया । म्यां पुसतां, करुनी दया । ते सांगती मातें राया । विप्रजायां प्राग्जन्मीं हे ॥९॥
ही वा	ल	विधवा झाली । जारकर्मां रमली । स्वजनानीं सोढिली । व्यक्त झाली वैश्यकांता ॥१०॥
अस	म्य	संगे दुष्ट । जारकर्में झाली भ्रष्ट । मद्यमांसें झाली पुष्ट । नेणे कष्ट पुढील ती ॥११॥
मत्ता	ते	मेघ म्हणून । गोवत्सा खायी माहून । दुजे दिनी शिर पाहून । शिव म्हणून छपवी तें ॥१२॥
असी	नां	दतां ती मेली । गोवधें हो चंडाली । अविचारें हो आंधळी । व्रणें झाली जारकर्म ॥१३॥
असी	तो	कपणें झाली । मायवापें रक्षियेली । ल्यकर तेही मेले । पोरि झाली निराश्रय ॥१४॥
ती ज	न	संयोगेशी । झाली गोकर्णक्षेत्रासी । ब्रह्महीन उपवासी । व्रतदिवशीं मागे अन्न ॥१५॥
ती या	चा	वया कर । पुढे करी, कोणी नर । कैरी टांकी बिल्वपत्र । टांकी दूर हुंगोनी ती ॥१६॥
पडे	दि	ष्टें लिंगावर । तेणें तुष्टे गौरीवर । करी इला भवपार । धाडी शीघ्र आम्हां येथे ॥१७॥
पुन	र्न	जन्मेल ही । म्हणोनियां नेडी त्यांहीं । गीतम म्हणे तूंही । नृपा पाहीं गोकर्णति ॥१८॥
नृप	च	मत्कार मानून । जातांची हो पावन ।

तेय साक्षाच्छिव, जाण । म्हणोन ये श्रीपाद ॥१९॥  
इतिश्री० प० प० वा० स० वि० स० गु० मोकर्णक्षेत्रवर्णनं नाम  
सप्तमो० ॥ ७ ॥ अं० सं० ॥ १०२ ॥

सिद्ध	सं	क्षेपे सांगत । श्रीपाद तेयूनि वेत । कृष्णातीरी होयी स्थित । कुरुपुरांत तारक ॥१॥
मूर्ख	प्र	जासमवेत । लोकनिदेने हो व्रत्त । जीव द्याया कृष्णेत । अकस्मात देखे देव ॥२॥
प्रभू	ति	छा निरोपिती । आत्महत्या दुस्तर म्हणती । जन्मांतरी सुपुत्रांती । व्हाया प्रार्थी मग ती नारी ॥३॥
तलि	ष्टा	ओळखून । गुरु सांगती आख्यान । उज्जनीत चंद्रसेन । शिर्वाचन करी प्रदोषी ॥४॥
त्याचा	अ	मूल्य सन्मणी । हराया नृप तत्क्षणी । घेवोनी अक्षीणी । उज्जनी वेढिते ते ॥५॥
हस्त्य	श्व	रथेंपत्ती । पाहोनी न भी चित्ती । शिवा पूजी तो भूपती । तें देखती गोपपुत्र ॥६॥
अस	त्थ	संनिधानी । अंगणी ते पाषाणी । पूजिती, त्या नेती जननी । पूजनी रमे एक बाळ ॥७॥
राहे	से	ळा जाता एकला । पूजा छोटुनि माता त्याला । ओढी तो मूर्छित पडला । शिव त्याला दे सायुज्य ॥८॥

१ यास कुरुगढी म्हणतात. २ प्राप्ति. ३ २१८७० हत्ती, २१८७०  
रथ, १५११० अश्व, १०१३५० पायदळ मिळून २१८७०० संख्येस असोहिणी  
म्हणतात. ४ पायदळ.

- पुढे नं दखी होऊन । माता लाहे कृष्णनंदन ।  
ज्योतिर्लिंग तें देखून । द्वेष सोडून जाती राजे ॥९॥
- पुढे सु त व्हावा तरी । शनिप्रदोष तूं करी ।  
येरू म्हणे तुम्हासरी । जन्मांतरी पुत्र व्हावा ॥१०॥
- जो मा वि कां देई वर । तथा म्हणूनी शिरावर ।  
मूर्खपुत्राच्या धरी कर । विद्वद्वर तो जाहला ॥११॥
- ती क रू नी प्रदोषपूजा । पुढे झाली विप्रात्मजा ।  
स्वसमान नाही दुजा । म्हणूनी हो तस्सुत दत्त ॥१२॥
- इतिश्री० प० प० वा० स० वि० स० गु० शनिप्रदोषत्रतकथनं नाम  
अष्टमो० ॥ ८ ॥ अं० सं० ॥ ११४ ॥
- सु रू ह मक्ती एक । श्रीपादाचा सेवक ।  
होता जातीचा रजक । नित्य एकभावे वंदी ॥१॥
- तो न मू नी गुरुवर्या । वळे धूर्ता भूपेश्वर्या ।  
देखे इच्छी स्वयें तथा । गुरुराया तें जाणत ॥२॥
- त्या बो ल ती तू भक्ता । मुखें राज्य करी आतां ।  
पुढें देऊं कां वद आतां । तो म्हणे झालों वृद्ध ॥३॥
- पुढे म ला चा यौवनी । असो तुझी स्मृती मनीं ।  
गुरु बोले म्लेच्छसदनीं । राजा होसी अंतीं मेट्टें ॥४॥
- इतिश्री० प० प० वा० स० वि० स० रजकवरप्रदानं नाम  
नवमो० ॥ ९ ॥ अं० सं० ॥ ११८ ॥
- सत्य सं कल्प दे तसें । स्वयें अत्रतरतसे ।

		कुरुपुरी भेटतसे । ऐक असे विप्र एक	॥१॥
करी	ग	रीब तो व्यापार । लाहे नवसें द्रव्य फार । यात्रे जाता मार्गी चोर । तथा ठार भरिती	॥२॥
श्रीश	श	खें मारी चोरा । जीववी द्विजवरा । राखी एका सम्य चोरा । स्वये गुप्त हो श्रीपाद	॥३॥
ते श	स्त्रे	मेले त्याते । द्विज जाणोनी घनातें । घेउनी ये कुरुपुरातें । दे नवस हो कृतार्थ	॥४॥
इतिश्री० प० प० वा० स० वि० स० मृतविप्रसंजीवनं नाम दशमो० ॥ १० ॥ अ० स० ॥ १२२ ॥			
ब्राह्म	ण	ली करजपुरी । हो अंबाख्या सुंदरी । प्राक्संस्कारें प्रदोष करी । तिला बरी माधव विप्र	॥१॥
शाली	हृ	ढेधी गर्भिणी । बोले तत्त्वज्ञान जनी । शोभली ती सस्कारांनी । शुभलक्ष्मी प्रसवली	॥२॥
तो प	हे	बाळ ओंकार । पिता करी तत्संस्कार । होती सर्व दृष्टतर । अवतार हा म्हणती	॥३॥
कह	न	नामकर्मा । नाम घेती नृहरि शर्मा । पिता वेंची धन धर्मा । चित्र नर्मा दावी बाळ	॥४॥
न ३	च्छि	शिशु बोलाय्या । तथा मूक मानूनियां । ते करिती बहू उपाया । शिशु तयां दावी सुणा	॥५॥
मूक	त्वा	टांकी तेव्हा । बाघाल मुंजी जेव्हां । असे म्हणनी करी तेव्हा । बाल लोहाचे सुवर्ण	॥६॥

बोळ	त	याचा भानून । करिती व्रतबंधन । मातेपाशीं भिक्षा दान । मागे तीन वेद पढे ॥७॥
जें प्रा	तः	काळ येता । अंधःकार जाय अस्ता । तेवीं बाळें वेद पढता । मर्त्यताधी लोपळी ॥८॥
सर्वा	प	रम हर्ष ज्ञाला । बट्ट प्रार्थी मातेला । स्वीकारूं संन्यासाला । होती तुला पुत्र पुत्री ॥९॥
माता	दं	भोळीपार्तसे । ऐकताची पढतसे । सावरोनी बोद्धतसे । क्रम असे संन्यासासी ॥१०॥
वेदा	त	ब्रह्मचर्यादि । क्रम असे नच आधी । अन्यथा पढे मधी । पुत्र सुधी ऐक म्हणे ॥११॥
इतिश्री० प० प० वा० स० वि० स० वृत्तिहावतारो नाम एकादशो० ॥ ११ ॥ अं० स० ॥ १३३ ॥		
सच्चि	त्य	रब्रह्म श्रवणा । न्यासै हेतू तत्कारण । वैराग्य न क्रम जाण । आळस न कीजे येण ॥१॥
का वा	रि	सी तं मज । आयुष्य जेवीं वीज । क्षणमंगु देह तुज । कळे सहज मृत्यू न की ॥२॥
येय	मा	नवाची काय । कया मृत्यू देवा खाय । न ये गेलेलें आयुष्य । न कळे काय केव्हा पढे ॥३॥
सन्मा	रि	न करी विघ्न । सुपुत्रा तूं होसी म्हणून । मस्तकी हस्त ठेऊन । पूर्व स्मरण तिळा देई ॥४॥
म्हणे	त	नया श्रीपादा तू । एक पुत्र होता जा तूं ।

	सुत म्हणे पुरतां हेतू । आज्ञा दे तूं म्हणूनी राहे ॥५॥
ख्यांचें व्यं	ग अध्ययन । जे म्हणविती प्राज्ञ ।
	तेही त्यापाशीं येवून । अध्ययन करिती नित्य ॥६॥
ती मा य	गर्भिणी शाली । पुत्र दोन प्रसवली ।
	त्या बालें आज्ञा घेतली । वाट धरिळी काशीची ॥७॥
तो स स्मि	त बोलें तयां । पुनः मेटें म्हणुनियां ।
	काशीमध्ये येवोनियां । धरीं धैर्यां करी योग ॥८॥
महा न्वा	तस्मयें जाणून । न्यासमार्ग स्थापीं म्हणून ।
	विप्रें प्रार्थितां तो प्राज्ञ । स्वयें संन्यासी होतसे ॥९॥
जो हो ता	तेयें यती । वृद्ध कृष्णसरस्वती ।
	तया वरूनी गुरू होती । नरसिंहसरस्वती ॥१०॥
होऊ न	नर आपण । गुरूचे गुरू असून ।
	रामकृष्णापरी जाण । गुरू करून घेती गुरू ॥११॥
स्यापू नि	श्रीतर्धर्म । फिरे सर्व तीर्थाश्रम ।
	माधवा दे आश्रमे । बळे जन्मभूमीकडे ॥१२॥
	इतिश्री० प० प० वा० स० वि० सारे संन्यासदीक्षाग्रहणं नाम द्वादशो० ॥ १२ ॥ अं० सं० ॥ १४५ ॥
बाल व	र्यें ज्ञानज्योति । कृष्णमाधवसरस्वती ।
	सदानंदोपेंद्रयती । सातवा मी हे मुख्य शिष्य ॥१॥
अधू र्त	सर्व शात । गुरू ऐशा शिष्यांसहित ।

१ विद्वान्. २ मदहीन. ३ संन्यासमार्ग. ४ वेदधर्म (अमिहोत्रादि).  
५ संन्यास.

		आले जन्ममूमीप्रन । हो माताही यतिवंचा ॥२॥
विन	न्नि	करुनी नर । विश्वरूपा धरोधर ।
		देही देती गुरुवर । परंपार सायवापां ॥३॥
तो प्र	मू	म्हणे मगिनीअ । दंपतीमेद केला ।
		त्वां अतिले हो घेनूला । पती त्यजीष्ट कुप्री होसी ॥४॥
से मूं	यः	प्राथितां म्हणती । वृद्धत्वां पति हो यंति ।
		कुप्राची करीन शांती । स्त्रियां पति मती न अन्य ॥५॥
असें	त	ये वेळीं तिळा । सांगोन शिष्यमेळा ।
		घेवोनि ये गोदावरीअ । मूगोला उद्धरी जो ॥६॥
शिष्य	मे	ळवी आणिक । माधवारण्यसंज्ञक ।
		ज्ञान देउनी सम्यक् । विशोकं केला गुरुने ॥७॥
गुरु	घ	र्य पुढे घेती । तेथ एका विप्रा पाहती ।
		मराया ये गोदेप्रति । दगड पोठी बांधोनियां ॥८॥
तया	चा	तो जाणून माव । शिष्यां म्हणती घ्यारे धांव ।
		शिष्ये घेवोनिया धाव । तयास जवळ आणिला ॥९॥
तो सा	धं	त पुस्तत्रां वदे । शूलपीडित मी प्राग दें ।
		शुक्कर्म केले पूर्वी मदे । त्याचे फळ दे देव हें की ॥१०॥
माहीं	पु	ष्य पूर्वापार । मी ज्ञाळो मूमीमार ।
		गुरु म्हणती अनिवार । दोष फार आत्मघाते ॥११॥
तं म	रु	नको रोगावर । औषध देतो मी शीघ्र ।
		ऐसें म्हणती गुरुवर । तंव ये विप्र सायदेव ॥१२॥



तो तो ष वी श्रीगुरुसी । म्हणे द्विज गी कांचीवासी ।  
 गुरु म्हणती हा उपवासी । या द्विजासी जेवू घालीं ॥१३॥

हैं सा ष्य त करी काज । सायंदेव म्हणे हा द्विज ।  
 अन्नवैरी झाला आज । दोष ये मज हा मरतां ॥१४॥

अर्ध ष दे म्हणती तया । तें मानून गुरुराया ।  
 भिक्षेला ने प्रार्थुनियां । द्विज शिष्यांसमवेत ॥१५॥

धूर्पा शे गुरुचे पाद । पूजा विधीनें वंदी पाद ।  
 जेववी सर्वां हो सानंद । झाला विगदें तोही विप्र ॥१६॥

इतिश्री० प० प० वा० वि० स० गु० सारे विप्रशूलहरणं नाम  
 त्रयोदश० ॥ १३ ॥ प्र० सं० ॥ १६१ ॥

तो सा य न्देव म्हणे । ग्लेच्छराजा मासें जिणें ।  
 हरील घाटे आजी त्याणें । बोलवणें केलें आहे ॥१॥

मी अ तः पर न डरें । गुरु म्हणती तू जा खरें ।  
 परतवील तो सत्कारें । म्हणुनी केंरें आश्वासिती ॥२॥

हाची प्र साद म्हणून । सायंदेव जातां यवन ।  
 मृतप्राय हो भिवून । गौरवून त्या बोलवी ॥३॥

वंश वृ स्त्री निजभक्ती । गुरु देवून पुनः भेटी ।  
 सायंदेवा देवू म्हणती । गुप्त होती पुढें स्वयें ॥४॥

निवृ त्तिः श्रीगुरुपदैः । सर्वत्रात्र प्रकाशिता ।

१ पिळचे पदार्थ. २ पाद्यानें. ३ रोगमुक्त. ४ वांचणें. ५ हस्तानें.  
 ६ येथें श्रीगुरुंजी सर्वत्र निवृत्ति दाखविली व आपल्या भक्तांस तीर्थयात्रेस  
 पाठवून शुभ झाले.

प्रस्याप्य तीर्थयात्रायै । स्वान्गृहीताऽप्रकाशिता ॥५॥

इतिश्री० प० प० वा० स० वि० सायंदेववरप्रदानं नाम

चतुर्दशो० ॥ १४ ॥ अ० सं० ॥ १६६ ॥

शिष्यां प्र ति गुरु म्दणती । तीर्थे हिंडा सर्वक्षिती । ..  
 भेट्टं श्रीशैल्यवरती । ते म्दणती दचहं नका ॥१॥

हे सं' सु तिहर पाद । हेची सर्वतीर्यास्पद ।  
 गुरु म्दणती निर्विवाद । चलय खेद सोडूनिया ॥२॥

वाक्य ता दश तें ऐकूनी । भावें शिरसा मानुनी ।  
 म्दणती जावें कोण्या स्थानी । तें ऐकूनी गुरु बोले ॥३॥

सात पु री धाम चार । वारा ज्योतिर्लिंगे योर ।  
 वाचरतां बहु कृच्छ्र । फळ हो दूर जाय पाप ॥४॥

वाच रा वें तीर्थां क्षीर । जसा असे स्वाधिकार ।  
 तसा श्राद्धादिप्रकार । करितां दूर नसे क्षेम ॥५॥

जे को णी जितुके गांव । तीर्थां जाती ठेवूनि भाव ।  
 तितुके कृच्छ्रफळ अपूर्व । तरती पूर्वज तपांचे ॥६॥

पाडु नि नदीसंगम । न्हातां पुण्य उत्तम ।  
 ऋतु निवर्तता ग्रीष्म । तीर्थधामें विटाळे ॥७॥

स्वध र्मा नें आठ मास । फिरा ठरा चार मास ।  
 नवें जळ ये नदीस । दहा दिवस ये विटाळ ॥८॥

दोष न च तीरस्थांसी । तीन दिन महानदीसी ।  
 अहोरात्र न्हदकृपांसी । करा ऐसी यात्रा तुम्हीं ॥९॥

- पाप मो चन होयी ज्ञान । वर्ष येतां बहुधान्य ।  
श्रीशैलावर मी भेटेन । तथास्तु म्हणून ते गेले ॥१०॥
- इतिश्री० प० प० वा० स० गु० सारे तीर्थयात्रानिरूपणं नाम  
पंचदशो० ॥ १५ ॥ प्र० सं० ॥ १७६ ॥
- तो म हा त्मा लोटुनी शिष्या । स्वयं कोठें राहोनिया ।  
काय करी असे तथा । विप्रें पुसतां सिद्ध सांगे ॥१॥
- सर्वे जि तात्मा मी एक । वैजनाथी गुरुनायक ।  
असता विप्र आला एक । सांगे दुःख गुरुनें दिल्लें ॥२॥
- गुरु त या धिक्कारून । म्हणती तं रे जा येथोन ।  
येरु धरूनिया चरण । गुरुसेवन सागा म्हणे ॥३॥
- गुरु सं तोपें बोलती । ब्रह्मविष्णुशिवमूर्ति ।  
गुरु ब्रह्म साक्षात् म्हणती । भक्ता देती ते सर्वार्थ ॥४॥
- सेवा ग हन वाटे तरी । गुरु आपुल्या शिष्या तारी ।  
कथा झाली हे द्वापारी । अवधारी मी सागतो ॥५॥
- धौम्य दो पन्नै गुरु भला । तिघे शिष्य होते त्याला ।  
कठिण सेवा सांगे त्याला । न वेदासी सांगे पूर्वी ॥६॥
- विशे पा र्थ न सांगती । हृद्बुद्ध्यर्थ सेवा घेती ।  
बळखुनी प्रसन्न होती । रहाटी ऐसी गुरूची हे ॥७॥
- धौम्य अ शा रीती शिष्या । अरुणा म्हणे शेती तोया ।  
न्हेयी म्हणता तो न्हे तोया । तें न जाय शेताकडे ॥८॥
- मनी ध्या यी गुरुपद । जलामर्ष्ये पडे सानंद ।

जल क्षेत्री ये स्वच्छंद । गुरु प्रसाद करी तेढां ॥९॥  
 अध्यात्म ज्ञानी तो ज्ञाता । तया गेहा पाठविला ।  
 धौम्य सांगे वेदाला । ह्या शेताला यत्ने राखी ॥१०॥  
 राखो नि तो मळी घाने । गुरुला तें दे सांगून ।  
 गाढा रेढा एक देऊन । म्हणे आण धान्य घरीं ॥११॥  
 गाढा त्या धान्ये भरून । आणित्तां पंकी<sup>१</sup> तो गढून ।  
 गेला तंत्र गुरु येवून । त्या काढून प्रसन्न हो ॥१२॥  
 सर्व विद्या आल्या त्याला । तया गेहीं पाठविला ।  
 गुरु म्हणे उपमन्यूला । तुं घेनूला वनीं चारीं ॥१३॥  
 नेत्रो नि तो गुरें रानी । चरवी तेथे भिक्षा करुनी ।  
 गुरु मागे तें जाणुनी । भिक्षा आणुनि दे ती मला ॥१४॥  
 द्विरां वृत्ती भिक्षा करी । शिष्य एक देई घरीं ।  
 तें जाणुनी गुरु दुसरी । भिक्षा घरीं देई म्हणे ॥१५॥  
 दुग्धि त्त तो नच होई । दोनी भिक्षा घरीं देई ।  
 वत्सोच्छिष्टपयं घेई । गुरुमायी वारी तया ॥१६॥  
 तो अर्ध का चें क्षीर पीता । होई अन्न कृपी पढतां ।  
 कृपा आली गुरुनाया । दृष्टी देता ज्ञाता मंत्रें ॥१७॥  
 सात्कां माः फलं तु ते । असें म्हणुनि धाडी त्यातें ।  
 तो हो कृत्तार्य कीर्तति । तच्छिष्ये मिरविली ॥१८॥  
 जग द्वं शिष्य ज्ञाता । सतसकंदं पाडिला ।

१ (हिंदुस्थानी शब्द) धान्य. २ चिखलांत. ३ दोन वेळ. ४ उष्टे  
 दूध. ५ रईने. ६ चांगले मनोरथ. ७ तसकंदसह इ.

गुरुतोपाची ही कला । जा तू गुरुला पुनः सेवी ॥ १९ ॥  
 तो त द्वै रें अनुतापला । मग तारिती गुरु त्याला ।,  
 आले भिळवाडीला । वास केला चार मास ॥ २० ॥

इतिश्री० प० प० वा० गु० सारे शिष्यत्रयाख्यानं नाम  
 पौडशो० ॥ १६ ॥ अं० सं० ॥ १९६ ॥

जे च वि त चर्चणसे । विषय भोगिताति पिसे ।  
 तारावया तथा असैं । करीतसे गुरु कर्म ॥ १ ॥  
 विप्र मु ख्याचा सुत एक । कोल्हापुरी होता मूर्ख ।  
 पशु म्हणती सर्व लोक । निदिती दुःख वाटे त्यातें ॥ २ ॥  
 विर क्ता परि तो येवून । मुक्तेनेमरीसी प्रार्थून ।  
 न होता ती सुप्रसन्न । जिन्हा छेदून देतसे ॥ ३ ॥  
 शिर स्सु मन घाया चिती । देवी धाडी त्या गुरुप्रती ।  
 गुरु जिन्हा देती करिती । सुमती जाती गुरु पुढें ॥ ४ ॥

इतिश्री० प० प० वा० स० छिन्नजिन्हादानं नाम  
 सप्तदशो० ॥ १७ ॥ अं० सं० ॥ २०० ॥

सुरे ख क्षेत्र गुरु पाहे । कृष्णा पंचगंगा वाहे ।  
 तेथें द्वादशान्द राहे । अजुनी आहे तेथें गुप्त ॥ १ ॥  
 तेथे दुः ख विप्राघरी । गुरु शाकभिक्षा करी ।  
 घेवडा वेळ तोडी करी । ब्राह्मणी करी दुःख तेव्हां ॥ २ ॥  
 तद्दुः ख हरावया । वेलातळी देई तयां ।  
 धनकुंभ गुरुराया । म्हणे तया न प्रगटा हें ॥ ३ ॥

इतिश्री० प० प० वा० स० सारे धनकुमप्रदानं नाम  
अष्टादशो० ॥ १८ ॥ अं० स० ॥ २०३ ॥

हो हा सं न्यासी म्हणून । भिक्षा माने दिव आपण ।  
हिरण्यकशिपुदारण । करिता नखें तापली ॥१॥  
जो वि ज्ञै कंगम्य हरि । तो श्रीदत्त औदुंबरी ।  
ज्ञान होना तयावरी । वास करी श्रीसहित ॥२॥  
दे मा र्ग कृष्णा तया । द्वीर्षी राहे योगिनी तया ।  
भिक्षा देती पूजनिया । नेणूनिया विप्र म्हणती ॥३॥  
न स्व छं दी गात्री जायी । पाहू येथें काय खायी ।  
ऐसें म्हणुनि ते ठायी । राहता पेयी मय त्याळा ॥४॥  
तत्र त्य नर गंगानुज । मावें आला त्या गुरुराज ।  
दाखवूनी तेथीउ गुज । देनी निजप्रीती वर ॥५॥  
तो न मू नी त्रिस्यंली पुसे । क्षणें गुरु दाविनसे ।  
गुरु जाऊ म्हणनसे । दुःख होतसे योगिनीसी ॥६॥  
न गू दाः केपि मे चेष्टा । विद्वरित्येव पादुके ।  
विन्यस्याम्नास्य ताः प्राप । श्रीगुरुर्गाणतापुरम् ॥७॥

इतिश्री० प० प० वा० स० योगिनीवरदान नाम  
एकोनविंशो० ॥ १९ ॥ अं० सं० ॥ २१० ॥

ऐसें प रिसुनी विप्र । म्हणे तेथे कोणा वर ।

१ अनुभवज्ञानगम्य. २ काशी, प्रयाग व गया. ३ आपल्या मूढ चेष्टा  
कोणालाहि कर्तव्य नयेत म्हणून आपल्या पादुका ठेवून योगिनीना व्यासासन  
देऊन श्रीगुरु गाणगापुरास गेले.

		लाधला बोला सविस्तर । ऐकें उत्तर सिद्ध म्हणे ॥१॥
एक	द	शप्रथी विप्र । शिरोळ्ळप्रामी मृतपुत्र । तद्धार्येसी एक विप्र । सागे उग्रकर्मविपाक ॥२॥
त्वाग्रह्	म्	स्वशत घेतलें । तथा पिशाचत्व आलें । त्याणें तुझे सुत मारिले । कर्म केलें पाहिजे त्याचें ॥३॥
देद्र	व्य	तद्गोत्रासी । सेवीं मास एक गुरूसी । येरू म्हणे न मजपाशी । द्रव्य गुरूसी सेवीं भावें ॥४॥
क्षम	यं	कर रक्षु ऐसें । म्हणूनी सेवितसे । स्वमीं भूत मारीतसे । राखीतसे गुरु तिसी ॥५॥
सागे	तत्	परिहार जसा । जागेपणें करी तसा । तेणें मुक्त झाला पिसा । गुरु प्रसाद दे तिला ॥६॥
तीदो	न	पुत्र प्रसवे । ते दोघे दिसती बरवे । थोर होता व्रत करावें । म्हणुनी बेंचिती ते द्रव्य ॥७॥
श्रेष्ठ	त	नयाचे व्रत । आरभिता धनुर्मास । होवोनि तो वाकत । सत्रिपात न शमे यत्ने ॥८॥
तोत	झा	वें फिरवी नेत्र । मरे होता अर्धरात्र । माता रडे पिटी गात्र । बोधमात्र नायके ती ॥९॥
दिव	स	मप्यान्हीही येना । जाळाया ती न दे प्रेता । ब्रह्मचारी स्पष्ट वक्ता । तेथे येता झाला तेन्हां ॥१०॥

इतिश्री० प० प० वा० स० गु० समंभ्रपरिहारो नाम  
विंशो० ॥ २० ॥ प्र० सं० ॥ २२० ॥

तो हो य गुरुनाथ । तियेप्रति सामे हित ।  
कोण कोणाचा हो सुन । वद ज्ञात असे तर ॥१॥

पृथ्व्यप् ते जो वाताकाश । हेच आले आकारास ।  
आयामय संबंधास । तूंचि खास रडशी की ॥२॥

जरी सू नु तुझा हाचि । पूर्वापर असे साची ।  
सांग कया प्राग्जन्माची । तूं कोणाची खी कीं मति । ३ ।

जै सु यो दयास्तानें । निल्य दिन रात होणें ।  
सोबी कर्म जन्ममरणें । भोगणें सुखदुःख ॥४॥

कोणी न हें निवारिती । गुणमय ते मरती ।  
देवादिका हीच गती । मेला मागुनी न ये शोके ॥५॥

दे हा श ब जाळानया । ती म्हणे जो दे अभया ।  
बाध ये कीं त्याचा वाक्या । कोय तया पुढे भजे ॥६॥

सामे शां त महचारी । हें जा पूस औदुवरी ।  
मेरु शत्र वाधुनी उदरीं । पादुकेनरी शिर हाणी ॥७॥

बोल को णाचा ऐकेना । लोक गेले स्वसदना ।  
पतिसह ती अंगना । आन्तोशना करीतसे ॥८॥

स्वप्नी न को रहुं म्हणून । स्वामी देती आश्वामन ।  
पाहे जागी होवून । पुत्र सजीवन ज्ञाळ ॥९॥

त्रिप पा द्याटेस आले । त्याणीं नवठ हें ऐकिलें ।  
सचौ आश्वर्ये ते जालें । असे जालें वाणू किती ॥१०॥



इतिश्री० प० प० वा० स० वि० सारे मृतपुत्रसंजीवनं नाम  
एकविंशो० ॥ २१ ॥ अं० सं० ॥ २३० ॥

गुरु व से गाणगापुरी । तेथे काय लीला करी ।  
असे विप्रें पुसतां बरी । लीला सारी सांगे सिद्ध ॥१॥

मी तों कः पदार्थ येथ । वर्णावया सर्व चरित ।  
होती ब्रह्मादि कुण्ठित । तेव्हां संक्षिप्त सांगतों ॥२॥

अंमे य कीर्ति गुरु आले । भीमामरजासंगमी भले ।  
गाणगापुरी राहिले । बैसले अश्वत्थी ते ॥३॥

हो य द्ग त्या गृह पावन । तो विप्रगृही येऊन ।  
वाझमहिषी पाडून । ब्राह्मणस्त्रीते बोले ॥४॥

सु स त्वा तूं दे क्षीरपान । ब्राह्मणी बोले वचन ।  
पांझ म्हैस हे दुमे न । गुरु दोहून दावीं म्हणे ॥५॥

मानू न ती दोही क्षीर । दोन बडे दोहिले क्षीर ।  
गुरु पिऊनी देती वर । हो दारिद्र दूर म्हणूनी ॥६॥

इतिश्री० प० प० वा० स० वि० सारे वंश्यामहिषीदोहनं नाम  
द्वाविंशो० ॥ २२ ॥ अं० सं० ॥ २३६ ॥

ही का नि वार्ता ऐकून । सर्व पुसे नृप येऊन ।  
गुरुमहात्म्य ऐकून । ससैन्य येऊन प्रार्थी ॥१॥

म्हणे च सैनी गावांत । उद्धरी आम्हां तूं दैवत ।  
ते मानी गुरुनाथ । पालखीत वसवी मूप ॥२॥

न वै तं ते प्रमुधियः । परतंत्रास्तयाऽपि हि ।  
 भक्तिप्रियो भक्तिगम्यो । भक्ताधीनत्वमेत्यजः ॥३॥  
 भूपे ते वहां उत्सवून । त्यां आणिलें पालखीतून ।  
 अश्वत्यातळीं येऊन । ब्रह्मराक्षसा पहाती ॥४॥  
 तोही त यापदीं लागे । गुरू राक्षसासी सांगे ।  
 संगमीं न्हाता तूं वेगें । होसी अंगें येय मुक्त ॥५॥  
 तो त द्वा मीं पावला । ग्रामीं मठ गुरूला दिलहा ।  
 ऐकूनि गुरूची लीला । निंदी तयाला एक यती ॥६॥

इतिश्री० प० प० वा० स० वि० ब्रह्मराक्षसोद्धरणं नाम  
 त्रयोविंशो० ॥ २३ ॥ अं० सं० ॥ २४२ ॥

तो कु म सीग्रामीं वसे । तेथ ससैन्य गुरु येतसे ।  
 त्रिधिक्रमा ध्यानीं दिसे । देव येतसे नदीतीरीं ॥१॥  
 तेथें प लत ये यती । तया दिसे सैन्य यती ।  
 गुरु त्याचा गर्व हरती । त्या दाविती निजरूप ॥२॥  
 तो क र जोडुनी प्रार्थी । गुरु तया गती देती ।  
 गाणगापुरीं मागुती । गुरु येती सैन्यासह ॥३॥

इतिश्री० प० प० वा० स० वि० सारे विश्वरूपदर्शनं नाम  
 चतुर्विंशो० ॥ २४ ॥ अं० सं० ॥ २४५ ॥

हो ते मं दधी ब्राह्मण । म्लेच्छराजापुढें येऊन ।  
 सार्धवेद म्हणून । घेती धन उन्मत्त ते ॥१॥

१ परमेश्वराच्या बुद्धी परतेत्र असत नाहींत तथापि परमेश्वर भक्तिप्रिय असल्यामुळे भक्तांच्या स्वाधीन होतो.

- म्लेच्छा म दोन्मत्त विप्र । म्हणती आज्ञा घावी क्षिप्र ।  
 वादें जिंकू लोकी विप्र । हारिपत्र किंवा घेवू ॥२॥
- राव म हा नदें देत । आज्ञा बसवी पालखीत ।  
 विप्र राजे म्हणवीत । भूमी जिंकिन येती तेथ ॥३॥
- ते कु म सीमर्ष्ये यती । त्रिविक्रमभारती ।  
 त्रिवेदी जाणुनिया येती । त्या म्हणती वाद करी ॥४॥
- जरी मै त्र द्विज असे । तरी करील की असे ।  
 बुबुद्धी हे विप्र जसे । हरती तसे करावे ॥५॥
- याची वां छा गुरु पुरवील । असे म्हणोनी त्या तत्काळ ।  
 यती आणी गुरुजवळ । सागे सकळ त्रिविक्रम ॥६॥
- याचा शो धीत हे आले । याणी मार्शे न ऐकिले ।  
 मग येथे आणिले । या शिक्षिले पाहिजेत ॥७॥
- गुरू जी म्हणती तथा । नेणो आम्ही जयाऽजया ।  
 वाद आम्हा कासया । तुम्ही वाया मरू नका ॥८॥
- विप्र च चन बोलती । तुम्हा काय विद्या येती ।  
 ते ऐकुनि गुरु म्हणती । गर्व किती करिता हा ॥९॥
- गर्वे लो की किती मेले । बाण रामण खपले ।  
 व्यर्थ कारवादी मेले । आरभिले काय हे तुम्ही ॥१०॥

इतिश्री० प० प० वा० स० त्रि० सारे उन्मत्तद्विजाख्यात नाम  
 पचविशो० ॥ २५ ॥ प्र० स० ॥ २५५ ॥

वेद के वळ म्हणाय्या । हो सायास ऋषिय्या ।

		कलियुगीं अल्पायुष्यां । केवीं आम्नायांती गती ॥१॥	
चिरं	जी	व भरद्वाज । ब्रह्मा पुसे वेदगुज ।	
		तीन राशी दावी अर्ज । ऋषी लाजला तेधवा ॥२॥	
दे दे	व	मुष्टी तीन । न तथा आले अजून ।	
		हे अनंत वेद जाण । विभागून ठेविले तूर्त ॥३॥	
विष्णु	भू	तळी व्यासरूपी । चौशिष्यां चार निरूपी ।	
		वेदशाखा विभागरूपी । पैला निरूपी ऋग्वेद ॥४॥	
शुद्धां	तः	करणे पैला । एक सांगो ऋग्वेदाला ।	
		अग्निमात्र रूप त्याला । व्यक्तगळा दीर्घदृष्टी ॥५॥	
रवि	स	मान कांति ज्यांची । अत्रिगोत्र देवता ज्याची ।	
		ब्रह्मा गायत्री छंदची । आयुर्वेदचि उपवेद ॥६॥	
शाखा	ना	में भेद पांच । सहा अंगें ब्राह्मणच ।	
		अरणेशी हो वेदच । पैलासच व्यास सांगे ॥७॥	
त्रिष्य	त	याचा दुसरा । वैशंपायन नामें बरा ।	
		तमा यजुर्वेद दुसरा । सांगे घरा विभागून ॥८॥	
सुम	नः	प्रीती जो यजनें । करी पंचारत्नी मानें ।	
		भारद्वाज गोत्र जाणें । कृशपर्णे त्रिष्टुपछंद ॥९॥	
दैव	भ	हा विष्णु ज्याचें । उपवेद घनु ज्याचें ।	
		सूर्याभ जो भेद त्याचे । जाण साचे श्यापेशीच ॥१०॥	
सुम	नः	प्रीती दे स्तवनें । सामवेद अभिधानें ।	
		पठरत्निमित्तमानें । जैमिनीनें घेतला हा ॥११॥	

- विशे ष हा शात दात । असे चर्मदडहस्त ।  
गोत्र काश्यप दैवत । रुद्रख्यात जगतीछद ॥१२॥
- जो ओ ष्टा रक्त असे । याच्या मेदा मिति नसे ।  
ज्याचा उपवेद असे । गंधर्व असे सांगे व्यास ॥१३॥
- मुब नीं साग मेद याचे । कोण बोलेल वाचे ।  
सांगोपाग वदता वाचे । शेपाचेही ये शीण ॥१४॥
- अती द्वि य ज्ञाता व्यास । ऐक म्हणे सुमंतस ।  
सांगे अथर्ववेदास । हरे देवेश देव त्याचा ॥१५॥
- असे या चा उपवेद । अन्न वेद तिसरा छद ।  
गोत्र वैजान स्वच्छद । नऊ मेद कल्प पांच ॥१६॥
- हे को णि चारही पूर्ण । एवढे न जाणिले जाण ।  
एक शाखा ही अपूर्ण । तुम्हीं पढून सर्वज्ञ कीं ॥१७॥
- जे धि प्र धर्मयुक्त । विष्णु मानी त्यां दैवत ।  
वेदबळे हस्तगत । तथा होत देवादिक ॥१८॥
- जे स्व कृ त्या सोडुनी देती । म्लेच्छापुढे वेद पढती ।  
ब्राह्मणाते जिकिती । ते होती ब्रह्मराक्षस ॥१९॥
- वद ति असें गुरु तरी । ते म्हणती वाद करीं ।  
जयपत्र बा नातरीं । आमुची थोरवी न राहे ॥२०॥
- इतिश्री० प० वा० स० वि० चतुर्वेदकथन नाम  
पट्विंशो० ॥ २६ ॥ अं० ॥ २७५ ॥
- हू आ स्या पूर्ण करू । असें म्हणूनि श्रीगुरु ।  
दूर पाहती मांग नरू । शिष्यां निरूपिती आणायाम् ॥१॥

जाठ	नि	शिष्ये तया । आणित्ती गुरुराया । सात रेखा काढूनियां । आणित्ती तयावरी तया ॥२॥
तो ए	क	एक अंधिना । सागे सप्तजन्मवार्ता । अंतीं विद्वद्विज म्हणता । जिक विप्रां म्हणती गुरु ॥३॥
साम	र्ष	तो पुढे होता । ये त्या विप्रां मूढता । द्वादशान्द राक्षसता । ये मुक्तता त्यानंतर ॥४॥
दुर्ग	त्ति	त्यां अनुतापाने । ये स्वल्प गुरुकृपेने । विप्र होवुनि मागाने । गाच्छाणे गुरूसी केलें ॥५॥
सदं	श	जद्विज असून । केंवि ज्ञालों जातिहीन । हें सांगा विस्तारून । ते ऐकून गुरु सागे ॥६॥

इतिश्री० ष० ष० वा० स० वि० सारे द्विजगर्वपरिहारो नाम

सप्तविंशो० ॥ २७ ॥ अं० स० ॥ २८१ ॥

जो दू	री	त्यजि धर्मास । मायबापदेवगुरूस । निदोष स्त्रीपुत्रास । चोर असत्यवादी जो ॥१॥
जो नि	रं	तर अशुद्ध । हरिहरां करी भेद । हो पाखंड दुर्वाद । पंक्तिभेद करी खळ ॥२॥
मारी	य	त्ने जीवा क्रूर । जाळी वनप्रामघर । बिकी कन्या गोरस मंत्र । फिरवी विप्रअतियीते ॥३॥
जो नि	द	क आदार्ते । न करी फोडी कृपाते । तोडी मार्गाश्रयवृक्षाते । जेवी व्रताते सोडून ॥४॥
जो दि	वा	पर्वणी खीशी । भोगी रमे परब्रीसी । करी विश्वासघातासी । दत्तदानासी घे पुनः ॥५॥

जो स्व	मो	पम सुखार्थ । मारणादि करी व्यर्थ । परतापी करी अनर्थ । नाडी नेणत दे औरघ ॥६॥
तो प	ति	त होयी माग । जो करी वृषलीसंग । करी स्नान सध्या त्याग । पंचयाग टाकून जेवी ॥७॥
जो हो	य	वृत्तिरत्नहर्ता । दुष्प्रतिप्रही दुर्भोक्ता । मद्य पीता ये हीनता । अनुतप्त दोष योडा ॥८॥
जो छ	वा	जिती विप्रास । हूं तूं करी पितृगुरूस । तो होयी ब्रह्मराक्षस । हो वायस निर्मत्राशी ॥९॥
तो क	प्यु	दरी जन्म घे । चोरुनि जो फळपत्र घे । जो धन चोरुनि घे । जन्म घे तो उंटार्जे ॥१०॥
हो उ	त्क्रा	न्ती नतर । नरकवास घोर । ह्या योनी त्या नतर । दंभकर बगळा हो ॥११॥
माशी	म	धुहर उदीर । धान्यहर जळहर । चातक पशु तृणहर । स्वर्णहर कृमिकीट ॥१२॥
दुर्ग	ती	आधी भोगून । होता पुण्यपाप समान । अंधपगवाचबचिन्ह । ये घेऊन येथें पुनः ॥१३॥
कृमी	श्व	खर जारकमें । ली नरां गती हे दुष्कमें । जे वागती सत्कमें । स्वघमें तरती ते ॥१४॥
हो प	रः	स्वर दपती । दोषी ऐसें गुरु बोलती । पुसे त्रिविक्रम निष्कृती । सांगती गुरु तथा ॥१५॥
तरी	गृ	हीन ब्रह्मदंड । शरण विप्रा पापखंड । हो होता पाप उदंड । कृच्छ्र मुंडपूर्वक कीजे ॥१६॥

शक्ति	ही	नें गोधन घावें । जप यात्रा होम करावे । शक्तें चांद्रायण करावें । गव्य प्यावें अनुतापें ॥१७॥
स्वात्म	त्वै	श्रय्ययुक्त । गुरु वारी सर्व दुरित । पितृत्यागें हो पतित । होई पूत मासुखानें ॥१८॥
पति	ता	नें तें ऐकून । म्हटलें मी शालें पावन । प्या विप्रांत मेळवून । तें ऐकून गुरु म्हणे ॥१९॥
होउ	नि	नृप विश्रामित्र । सायासैं झाडा पवित्र । तुं हीन वेदापात्र । ये परत्र विप्रकुळीं ॥२०॥
तो आ	सं	न येतां खीळा । स्पर्शभयें माखूं आळा । गुरु म्हणे त्यजी न खीळा । तो म्हणाला हीन होउं कीं २१
ते त	या	अंगींची विभूती । लुब्धाहार्तां धुवविति । ज्ञान जाउनी त्या ये भ्राति । धराप्रति गेळा सखीका २२
प्रण	ति	करी त्रिविक्रम । म्हणे वारा माझा भ्रम । अंग घूतां ज्ञान उत्तम । जाउनी भ्रम त्या हो केंवी ॥२३॥

इतिश्री० प० प० वा० स० सारे कर्मविशककथनं नाम  
अष्टाविंशो० ॥ २८ ॥ प्र० सं० ॥ ३०४ ॥

बर	घा	प्रश्न ऐकून । गुरु म्हणे भस्में ज्ञान । दिघले तें घूतां जाण । जाऊन हो अज्ञानी ॥१॥
पूर्व	यु	गीं वामदेव । क्रौंचवनीं घेयी ठाव । त्या पाहुनि घेयी धांव । दुर्भावं तो राक्षस ॥२॥
तो दु	र्ग	धांगीं तेव्हां । धरी मखूं वामदेवा । भस्म लागतां दुर्भावा । त्यजुनी भवा पूर्वां स्मरे ॥३॥



- वृक्ष धा शात झाली । म्हणे पचवीस आपुली ।  
 स्पष्ट जन्में म्यां स्मरली । भूपकुली मी दुर्जय ॥४॥
- धरु नि मी भोगी खिया । राज्यमदें करुनिया ।  
 चारी वर्णांच्याही भार्या । भोगी वेश्या असंढ्यात ॥५॥
- अवि वा हिताही भोगी । रजस्यलाही न त्यागी ।  
 पुढे दैवें झालों रोगी । शत्रु वेगी घेती राज्य ॥६॥
- दुरा श ये पाप केलें । खियानी बहु शापिलें ।  
 क्षयरोगें प्राप्तियलें । अतीं आले यमदूत ॥७॥
- अप यात् क्षय आयुष । हे कळलें निर्दोष ।  
 मी भरतां यमपुरुष । न्हेती दोष झालावया ॥८॥
- भी दे श्रो त्रा यातना ती । पित्रासह भोगुनी अतीं ।  
 अंगीं शिशें हजार होती । प्रेतगती ये ती मला ॥९॥
- तें गा त्र ही सोडुनी । मी चोवीस भोगीं योनी ।  
 ब्रह्मराक्षस होउनी । राहें वनीं सदा मुका ॥१०॥
- ह्या प च्च विसाव्या जन्मी । गजा खाताही मुका मी ।  
 स्पर्शमात्रें शाती तुम्ही । दिल्ली तुम्ही साक्षादेव ॥११॥
- गेले क्षु त्पिपासादि । याचा हेतू सागर आधीं ।  
 वामदेव म्हणे शुद्धी । झाली आधी गेला मस्में ॥१२॥
- मसम स्प र्शें एक जाण । दाविड जार ब्राह्मण ।  
 त्यजिला शूद्रें मारून । ये खान त्यावरि एक ॥१३॥
- अत्य शर्श नें तदगस्थ । मसम लागुनी झाला मृत ।  
 त्यातें न्हेती यमदूत । शिमदूत सोडचिती ॥१४॥

त्या सा	नं	दं कैलासार्ते । न्हेता यम आला त्यार्ते । धर्म सागून विप्राते । दूत न्हेते झाले तथा ॥१५॥
शंसु	च	जाणे तन्माहात्म्या । मस्म लावीं मीं सर्वकाया । लागलें किंचित् तुझ्या काया । ज्ञान तयायोगे हो हें १६
वदे	र	क्ष राज्य करिता । वापी केल्या निर्जळपंया । विप्रा वृत्ति दिधल्या आता । अलें हाता त्याचें फळ १७
सागे	स	विस्तर मठा । मस्मधारण विगीला । वामदेव म्हणे शिवाला । प्रथ केला हा कुमारें ॥१८॥
मग	नं	दीगौरीयुक्त । शिव वसे देवामहित । मनःकुमार बहुनी तेय । करीतसे हा प्रथ ॥१९॥
मोव्या	घा	जिनपास । चतुर्विध पुमर्थास । देईं शीघ्र असें आम्हास । सागा खास स्वल्प साधन २०
त्या म्ह	ण	तसे ईश । धारण करीं मस्मास । चतुर्विध पुमर्थास । दे हें खास सुसाधन ॥२१॥
न ग	मे	ऐसें सुसाधन । गोमयें अग्निहोत्रातून । मस्म घेईं करीं धारण । भ्रूसमान त्रिपुंटेसी ॥२२॥
हो न	व	देनादिक । एका एका पुढीं देख । मध्यागुष्टानामिका । काढीं रेखा शीर्षादिकीं ॥२३॥
हो हें	च	पापशमन । असें वामदेव सागून । करवी मस्मधारण । उद्धरून गेला राक्षस ॥२४॥
गुरू	अ	सें सागती । सर्व आनदीन होती । गेला त्रिविक्रमयती । कया पुटती सागों ऐका २५॥

इतिश्री० ५० ५० वा० स० सारे भस्ममहिमावर्णनं नाम  
एकोनत्रिंशो० ॥ अं० सं० ॥ ३२९ ॥

दत्ता धि छित माहोर । तेथें गोपीनाथ विप्र ।  
तथा होउनी भेले पुत्र । दत्तवर वांववी एक ॥१॥

ते नि छा दत्तावर । ठेउनी करिती संस्कार ।  
त्याचा विवाह केला थोर । हपें सादर मायबापें ॥२॥

त्या हो य रूप समान । साजे जोडें देवासमान ।  
पतिसेवेवाचून । सतीमन न विसंवे ॥३॥

सून म हा पतिव्रता । तयां हर्ष हो पहानां ।  
तंव आली दुर्दैवता । रोग सुता त्या हो असाध्य ॥४॥

होऊ न क्षयरोग । क्षीण झालें पतिचें आग ।  
जेवीना तो तसी चाग । सती हो रोग नसताही ॥५॥

हो प श्वा चाप द्विजाला । व्यर्थ वरिली सुभगेला ।  
म्हणे तुझा भोग सरला । माहेराला जाई सुखें ॥६॥

ती म यं कर वाचा । ऐकून म्हणे तुमचा ।  
जेथ देह तेथ हा साचा । असे तुमचा अर्धात्मा हा ॥७॥

नसो वि योग म्हणून । सासुसासत्या प्रार्थून ।  
धवा घेऊन होळीतून । ये गाणगाभुवना ॥८॥

त्रिदो घ वाढुनी जाण । द्विज झाला मत्तप्राण ।  
सती उठे पाया प्राण । निवारण करी जन ॥९॥

ती त या चे आठवी गूण । रडे शीर्ष आपटून ।  
म्हणे रुसे गौरिरमण । कोण खोरून ने सौभाग्या ॥१०॥

जें घे तु जातां शरण । राखुनि घे यवन प्राण ।  
 मेट्टें जातां देवा पडून । टांकी चुखून देऊळ कीं ॥११॥  
 तें जें प री झालें मज । देवा शरण येतां आज ।  
 न राखसी माझी लाज । देवा तुज कीव न ये कीं ॥१२॥  
 ती अ से करी विलाप । तंव आला आपोआप ।  
 तो दीनात्रा मायबाप । गुरू रूप पाळटोण ॥१३॥  
 तीसि ष दे कां रडसी । जीव ये कीं रडतां यासी ।  
 मायामय संबंघासी । व्यर्थ म्हणसी पति मेला ॥१४॥  
 देव ते ही काळाधीन । तुम्ही तमी मर्त्य जाण ।  
 पाहूं जातां विचारून । मेला कोण कोण जन्मला ॥१५॥  
 देह उ त्पन्न होऊन । मरे त्याहुन विच्छेदन ।  
 आत्मा नित्य विकारहीन । संबंघी न कवणाचा तो १६  
 त्या उ त्क्रा न्ती व्यापका केची । वार्ता न त्या संबंघाची ।  
 नदीकाष्ठवत् हो देहाची । मेट्टी हेची कर्मयोगे ॥१७॥  
 हा अ मं गळ देहाच्या । तादाल्यें भ्रम कर्माचा ।  
 गुणमूल अज्ञानाचा । हो कीं साचा परिणाम ॥१८॥  
 तूं अ तं त्रित होऊन ; दे हा संबंघ सोडून ।  
 जें जें जासी उदरून । तें साधून घेईं शीघ्र ॥१९॥  
 रक्ता स्थि मांसा न रहें । हें ऐकून ती पायां पडे ।  
 म्हणे बापा शोकी पडे । काढा कडे सोयरे तुम्ही ॥२०॥

इतिश्री० प० प० वा० स० त्रि० सारे प्रेतान्गनाशोको नाम

त्रिशो० ॥ ३० ॥ प्र० सं० ॥ ३४९ ॥

गृहणे	तं	द्वि' सोडुनि ऐक । वाढे विंघ न्यापी अर्क । तेन्हां जाती चंद्रारके । काशीमध्य तद्गुरुपारी ॥१॥
स्तवि	द्या	क्यैति अगस्त्यार्ते । छोपामुद्रा सध्वीने । त्वत्सम नान्या पतिव्रते । पतिदेवते त्वं धन्या ॥२॥
कदा	पि	न स्वतंत्रता । पतिसेननिरता । छायेपरी पतिदेवता । पतिव्रता ती पतिचिन्ता ॥३॥
जेवी	सुं	जीता पति । पतिपूर्वीं स्नान करी ती । ठठे आधीं निजे उपराती । न बसे ती पतिपुढें ॥४॥
जी न	जा	य घराबाहेर । करी पत्युच्छिष्टाहार । पतिव्रचनी जी सादर । निरंतर अनुकूल ॥५॥
जी आ	नं	दे देवलाभें । वस्त्रभूषणी न क्षोभे । धर्म सोडिना देहलोभें । ती शोभे निजधर्में ॥६॥
न ये	बा	र्ता श्रीमताची । मर्यादा धरी वडिलाची । स्वातंत्र्ये ती व्रताची । आशा साची नच करी ॥७॥
देव	सु	रु सर्व पती । मानुनी वाद न करिती । पतिसर्वे ज्या भांडती । भाळू होती भुक्ती त्या ॥८॥
न को	णा	सी भेद कीजे । धया वंचुनी खाइजे । चृक्षीं लोंवे वागुळी जे । रायी निजमळमूर ॥९॥
धर्मा	न्वि	त राहना । देवें पति मतां । सर्वे जाय पतिव्रता । न विमुक्ता छायेपरी ॥१०॥

इतिश्री ॥ प० वा० स० वि० सारे पतिव्रताधर्मनिरूपणं नाम  
एकत्रिंशो ॥ ३१ ॥ अ० सं० ॥ ३५९ ॥

पर	तं	त्र न रहावें । घवासवें सुतीनें जावें । पदोपदीं मेघफुल्लें ध्यावें । स्थान ध्यावें पतिलोकीं ॥१॥
किंवा	वि	धवा धर्म । पाळितां ही ये शर्म । पोर असतां कीजे मर्म । राहिजे ब्रह्मवाण्यापरी ॥२॥
स्वल्प	मू	लही असतां । पोटीं गर्भ असतां । पतिशव न मिळतां । सर्वे जातां दोष असे ॥३॥
ज्या मू	ढा	केश राखती । घवासह त्यां हो दुर्गती । अतएव मरतां पति । करो ती केशवपन ॥४॥
शय	ना	तें खाटेवरी । जी करी जाय ती नारी । नरकीं यास्तव भूमीवरी । निजो नारी एकाहारा ॥५॥
भूया	नु	लेप तांबूल । त्यजुनी राखिजे शील । नेसावें शुभचैल । मंगलस्नान वजविं ॥६॥
विष्णु	प	तिसम मानून । कीजे वैधव्य आचरण । न कीजे नरवीक्षण । चांद्रायण शक्त्या कीजे ॥७॥
अथ	श्यं	भावि होईजे । त्याचा शोक नच कीजे । मासव्रत पाळिजे । माघ ऊर्ज वैशाखी हो ॥८॥
सुप्त	ति	जी वागे ऐसी । सहगमनवत् फल तीसी । जायी घेउनी पतिसी । स्वर्गां ऐसी गुरूकी हे ॥९॥
म्हणे	प	तिव्रता मार्ते । वैधव्य हें न रुचते ।

		तारुण्य हें विघ्नार्ते । देई असें मार्ते वाटे ॥१०॥	
अव	श्यं	कुरु ऐसें । बोलुनी तो देतसे ।	
		चार अक्षे भस्म परीसें । म्हणतसे त्या सतीतें ॥११॥	
हे मूं	ति	शिरीं लावून । पतिकर्णों अक्षे बाधून ।	
		गुरुदर्शन घेऊन । सहगमन करी मग ॥१२॥	
तो आ	ज्ञा	अशी देवुन । गोळा, साध्वी दानें देऊन ।	
		पतिशवा नेववून । अग्नि घेऊन पुढें चाले ॥१३॥	
पाहु	न	नारी म्हणती । केश साडेतीन कोटी ।	
		होमुनी स्वर्गां घे ती । वर्षकोटी प्रतिकेशा ॥१४॥	
सर्व	च	मंकार पाहाती । स्मशानीं ये मंदगती ।	
		अग्निंसद्द करोनी ती । आठवी चितीं उपदेशा ॥१५॥	
स्व घ	क्षु	नें गुरु पाहून । म्हणे सहगमन करीन ।	
		विघ्नें शीघ्र ये म्हणून । वदता मनस्विनी गेली ॥१६॥	
जें उ	पः	काळीं विजनें । गजबजती तैसे जन ।	
		सवें पेती गजबजून । गुरुस्तवन मार्गी करी ॥१७॥	
सती	य	तीशा पाहून । करी साष्टांग नमन ।	
		पञ्च पुत्रा हो म्हणून । आशीर्वचन दे गुरू ॥१८॥	
हें स्व	तं	त्र बोलता जन । देती साधंत सांगून ।	
		गुरु प्रेता आणवून । करी स्नपन रुद्रतीर्थें ॥१९॥	
तव	तो	उठोनी बैसला । नग्न म्हणूनी लाजला ।	
		सर्व लोका हर्ष झाला । न मावला साध्वी देहीं ॥२०॥	

दैव	यो	गें स्वर्णघट । रंका मिळता अवचट । हर्ष हो तेंवी तिला स्पष्ट । उत्कट हो हर्ष तेव्हां ॥२१॥
प्रेम	गि-	रा दोघें स्तविती । श्रीगुरु वर देती । गेले दोघ ये सद्गती । छोहा गती जेवी परिसें ॥२२॥
लिही	न	याला विधी लेख । धूर्त पुसे गुरु म्हणे ऐक । पुढचा शतायुष्य लेख । दिल्हा सम्यक् मागून मी ॥२३॥
मने	श्री	त्य गुरु असें बोले । लोकीं जय शब्द केले । दंपतीनें ज्ञान केलें । मठीं आले गुरु त्यासह ॥२४॥
इतिश्री० प० प० वा० स० वि० प्रेतसंजीवनं नाम द्वात्रिंशो० ॥ ३२ ॥ प्र० सं० ॥ ३८३ ॥		
ती आ	नं	द भावें नमुनि । म्हणे काळ मेटला मुनि । गुरु बोले मग हासोनी । पाउटोनी रूप मी आर्षो ॥१॥
तुसें	प	र प्रेम पाहिलें । रुद्राक्ष मीच दिल्ले । रुद्रतीर्थें वांचविलें । ऐक बाले नवउ हें ॥२॥
अथ	इयं	हे त्यावे सादर । पूर्वीं काश्मीरेशकुमार । प्रधानाचाही कुमार । अलंकार टाकून देती ॥३॥
त्यां आ	त्या	पिसे म्हणती । मस्मरुद्राक्षानें धरिती । पराशरा पुसे नृपति । हेवू वदती मुनी भूषा ॥४॥
सर्वा	त्म	शिषा हे भजती । नंदिग्रामीं वैश्या सती । वैश्यरूपें गौरीनती । ये तीव्रती वळखावया ॥५॥
अन	न्य	खीं त्र्यहं होवून । रतिदानें घे लिंग कंकण ।



तो बोले लिंग नाशन । होता प्राण व्यजीन मी ॥६॥

स्याच्या च चना मानून । मडपीं ठेवी लिंगरत्न ।

रमे वैश्या गृही नेऊन । जळे लिंगासह मडप ॥७॥

वैश्य स्थि रवून मन । लिंग जळाले पाहून ।

करी अग्निप्रवेशन । सर्व दान देई वैश्या ॥८॥

निघे तं ष छोक म्हणती । वैश्येघरीं किती येती ।

कोणाची व कशी सती । नायकता ती आग रिघे ॥९॥

सैं हो य शिव प्रसन्न । तिला नेयी उद्धरून ।

तिणे जे रुद्राश ल्येवून । कुक्कुठ मर्कट पाळिले ॥१०॥

इतिश्री० प० प० वा० स० वि० रुद्राक्षमहिमावर्णन नाम

ब्रपञ्चिशो० ॥ ३३ ॥ प्र० स० ॥ ३९३ ॥

ते हो त हे अक्षप्रिय । भूप म्हणे वदा भविष्य ।

मुनि म्हणे सप्ताहायुष्य । तुझा तनय असे तरी ॥१॥

वेदा न्तो पनिपत्सारा । रद्रा विधि दे मुनीश्वरा ।

करी अधर्मसंहारा । यमपुरा बोल करी ॥२॥

तज्जा पथ नु भुत्रायम । कयी तया म्हणे ब्रह्मा ।

अमाविका हो अधर्म । भाविका शर्म दे हा रुद्र ॥३॥

मृत्यु कृ तमय जाया । रुद्रें अर्ची मृत्युजया ।

मग रुद्राभिपेक राया । द्विजवर्यांकरवीं करी ॥४॥

त्या सु ता सातवे दिनी । मृत्यु येता तीपें मुनी ।

प्रोक्षी शिवदूत येउनी । मृत्युदूता पळविले ॥५॥

धर्मा त्मा जो यम त्याप्रती । ते जाउनी सांगती ।

यम पुसे शैवांप्रती । ते म्हणती लेख पहा ॥६॥

वे मा नो नी चित्रगुप्ता । करवीं लेख पाहतां ।

यम हो आंत शिवदृतां । क्षमा मागता जाहला ॥७॥

रोले नै मित्तिकारिष्ट । नृप विप्रां करी तुष्ट ।

तो नारद ते अष्ट । सांगे स्पष्ट ऋष्युपकार ॥८॥

महा नं द सर्वां ज्ञाळा । अयुतायू सुन जाहला ।

गुरु सांगे सतीळा । ती गुरूळा प्रार्थुनी म्हणे ॥९॥

इतिथ्री०. प० प० स० वि० सारे रुद्राभिषेकफलकथनं नाम

चतुर्विंशो० ॥ ३४ ॥ प्र० सं० ॥ ४०२ ॥

मंत्रो प देश घा मळा । तेणें नित्य स्मरूं तुम्हांला ।

गुरु म्हणे खी मंत्राळा । पात्र न तिळा पतिसेवा ॥१॥

अथ इय ऐकें ही कथा । देवी दैत्यां रणी मारितां ।

तयां संजीवनी जपतां । वांचविना होय भार्गव ॥२॥

अचि न्त्य मंत्रविद्याशक्ती । इंद्र सांगे शिवांप्रती ।

आणवून शुक्रांप्रती । उमापती भक्षितसे ॥३॥

तो त्या चे मृगद्वारा । पडे वांचवी पुनः फूलां ।

घृहस्पती म्हणे इंद्रा । बुडवूं मंत्र पट्कणेशी ॥४॥

असें त या बोद्धन । स्वमुना कचा दे धाडून ।

कपटी शिष्य होवून । शुक्रा सेवून तो राहे ॥५॥

न या सः शुभदो नोऽस्यै । असें मानुनी दैत्य ।

मारिती त्या वांचवी कान्य । द्विवार कन्याग्नेहें ॥६॥

दैत्य	य	लें त्या जाळून । त्याचें भस्म मघातून । देती शुक्र पी नेणून । मग कन्या विरहें रडे ॥७॥
शुक्र	दा	ही दिशा देखे । शेखी कचा पोटी देखे । म्हणे देवयानी ऐके । त्या आणित्ता मी मरेन ॥८॥
कन्या	दि	व्यमंत्र मागे । म्हणे कचा वाचवी वेगें । मग मी तूने मंत्रयोगें । बापा वेगें वाचवीन ॥९॥
देहा	त्य	जीन मी अन्यथा । अशी कन्योक्ति ऐकतां । आश्वासुनी मोहें पिता । मंत्र देता झाला तिला ॥१०॥
तो म	ग	जपे कचार्य । तो ये त्याचें फोडुनी पोट । कन्या ताता उलथीत । कचा श्रुत झाला मंत्र ॥११॥
मंत्र	तं	त्र प्रगट होता । तत्काळ ये निर्वाभिना । शुक्रमंत्रा ये हीनता । आशा घेता झाला कच ॥१२॥
कन्या	ते	ष्ठा वरी म्हणे । विद्या देउनी दिल्लें जिणें । तूं भगिनी कच म्हणे । ती म्हणे विद्या विसर वं ॥१३॥
कच	जो	रानें बदे तिला । विप्रावेगळा वरो तुला । शुक्र उपदेशी झीला । भ्रष्ट झाला मंत्र त्याचा ॥१४॥
ती दि	ज	पुत्री असता । शायें झाली ययातिकांता । दोषा हानी मंत्र देतां । झिये व्रता आचरावें ॥१५॥
ती म	ग	म्हणे नाथा । व्रत एक सागा आतां । गुरु म्हणे सोमव्रता । करितां सर्व सिद्धि होय ॥१६॥
हें स	द्वा	वें करी परम । आर्यावर्ती चित्रवर्ग ५ तया सीमतिनीनाम । हो उत्तम कन्यारत्न ॥१७॥

- तिये स चौदा वर्षे होता । ये वैधव्य हें कळतां ।  
तिनें मैत्रेयी प्रार्थितां । सोमव्रता ती सांगे ॥१८॥
- निश्च य मनीं घरून । सोमवारीं उपोषण ।  
किंवा नक्तभोजन । करिजे अर्चून गौरीशा ॥१९॥
- दुरि ते ही नाशा जाती । सीमाग्य सुत राज्यासी ।  
दे शीघ्र गौरीपती । अर्चितां त्या प्रदोषी ॥२०॥
- हो दुः खि त तरी व्रता । न सोडिजे सर्वथा ।  
सीमंतिनी तें ऐकतां । करी व्रता दृढचित्तें ॥२१॥
- दैवा लं धी कैसा कोण । चित्रांगदा ती देऊन ।  
राजा गेही प्रेमें करून । घे टेवून त्या जामाता ॥२२॥
- बुढे य युनेत जामाता । कन्या प्राण त्यजून उठतां ।  
बाहनि घरा न्हे पिता । तरी व्रता ती न सोडी ॥२३॥
- मह च ऋ काळाचें हें । कोणाचेनी दूर नोहे ।  
तीचा मशुर शोकी खेहें । त्या बांधून घे शत्रु राज्य ॥२४॥
- त्या इ न्द्र सेनघुता । पाताळी न्हेति राजसुता ।  
जीववुनी वासुकी वार्ता । पुसे, सर्व सांगे तया ॥२५॥
- तया म ग सर्पनाय । म्हणे तुझे कोण दैवत ।  
येरू म्हणे गौरीनाय । मदैवत जगदीश ॥२६॥
- तो त्या सि राहे म्हणे । चंद्रांगद पाठवा म्हणे ।  
मद्विरहें माता शिणे । पत्नीं जिणें वेंचीटची ॥२७॥
- तो ह य सर्पां सर्वे धाडी । वेगें आटा यमुनायडी ।  
तेथे सीमंतिनी खडी । पाहतां वेडी हो तयासी ॥२८॥

हो स चा कीं हा मत्पति । ऐसैं जंव चिती चिती ।  
 तों येवून तो पुढती । वार्ता तिची पुसे तो ॥२९॥  
 संल श्रौ दासिन्यदीना । कोण ही ऐसैं पुसतां खुणा ।  
 लाजुनी म्हणे सखीजनां । सर्व खुणा वदा ॥३०॥  
 सखी त या सर्व सागे । तो वदे ईचा पति वेगें ।  
 भेटेल हें न वाउगें । आण घे शंकराची ॥३१॥  
 स्वस ते नें सोडवी ताता । मायबापाची हरी चितां ।  
 सीमंतीनीसी भेटता । झाला व्रताच्या प्रभावे ॥३२॥  
 भला जो डा तो शोभला । येउनी राज्यां आरूढला ।  
 असें व्रतें दे शिव भोला । फल तिला गुरु म्हणे ॥३३॥  
 हें सा वि श्री व्रत तूं करी । तया म्हणुनी ती स्वीकारी ।  
 निरोपे गे स्वमंदिरी । घवासह नारी भेटे स्वकी ॥३४॥  
 सुबु द्वि हो त्या दोघाची । जसी वाचा श्रीगुरुची ।  
 फलप्राप्ती तसी हो साची । तें दुःखाची कैची वार्ता ॥३५॥

इतिश्री० प० प० वा० स० सारे सीमंतिन्याह्यानकथनं नाम

पंचत्रिंशो० ॥ ३५ ॥ अ० स० ॥ ४३७ ॥

त्या प्रा भा मध्ये एक । विप्र येक होता रंक ।  
 भावें करी आन्हीक । हो विवेकशून्यता तत्त्वी ॥१॥  
 तो ने भ धरुनी परान । सोडी, दंपती मोजन ।  
 चाया आला महाजन । खी जाऊन प्रार्थी गुरुसी ॥२॥  
 हो ता कं ठभरुनि दीन । गुरु विप्रा बोलावून ।  
 म्हणे इला जा घेऊन । तूं परान जेवाया ॥३॥

तीर्त्त	गा	म्हाणें ऐकून । तिच्या पतीस जा म्हणून । गुरु सांगे तो मानून । तिला घेऊन गेला तो ॥४॥
तेथे	मा	निनी जेविनां । श्वसूकरोच्छिष्ट देतां । उठे पतीसह दुःखिता । गुरुनाया मेटती दोषे ॥५॥
मारी	वि	नवी क्षमापून । गुरु म्हणे घालें कीं मन । द्विज म्हणे नेम टाकून । भ्रष्ट होवून गेलों मी ॥६॥
भव	द्रव्य	ही वैरीग । गुरु म्हणे पुरे शीण । मी माया दावून । केलें मन शुद्ध ईत्तें ॥७॥
ही न	च	इच्छीळ आतां । सोडीळ परान्नाची वार्ता । न मोडली तुझी निष्ठा । द्विज अडतां घे परान्न ॥८॥
प्रार्थी	भू	सूर कोठें जावे । अन्न कोणाचें वजविं । गुरु म्हणे जेवावें । स्वसंबंधिगुरुमित्रान्न ॥९॥
वर्जा	ता	मस कुत्तरान्न । विधिनिषेधरहितान्न । दुःप्रतिग्रह दुर्मस्यान्न । कन्यान्न सुन न होता ॥१०॥
त्यजी	नि	न्दकादिकान्न । जेविनांही श्राद्धान्न । पट् प्राणायाम शोधन । प्रेतान्न सर्वथा वर्जा ॥११॥
अग्ना	घा	निमागवत्तान्न । पवित्र करी ब्रक्षिष्टान्न । तीर्थी क्षत्रीं पर्वणीं दान । हीनदानं कुदान न घे ॥१२॥
स्वाचा	र	युक्तनर । सर्वं दोर करी दूर । द्विज म्हणे सविस्तर । निव्याचार स्पष्ट सांगा ॥१३॥
गुरु	या	परी प्रार्थित । सांगे पराशरमत । उठा ब्राह्ममुहूर्तांस । गुरुदेवतादिकां वंद ॥१४॥

व्हा या म्य	मुख निशी एक । दिवा सधी उदङ्मुख । नैऋत्यकोणी देख । मार्गोदिकवर्जितदेशी ॥१५॥
त्यजी ह	रित्पण, शिरी । वस्त्रधरी जळदूरी । मळमूत्रोत्सर्ग करी । शौच करी मृत्तोयाने ॥१६॥
गोळ्या मो	ट्या आवळ्यापरी । लिंगी एक त्रि गुदाधरी । सात सात पादकरी । निम्मी गत्री सकटी अर्धे ॥१७॥
हा द्वि ज	वर्याचार । वर्णा वनी यतीश्वरा । द्वित्रिचतुर्गुणाचार । खीकुमारा दुर्गधान्त ॥१८॥
होत सा	च विधी शूद्रा । विघ्ने कीजे चूळ बारा । आठ सहा चार इतरा । अती द्विराचमने शुद्धी ॥१९॥
मृदा पु	ष्य मध्यज्ञान । प्रात काळी गोमयज्ञान । त्रिपति सन्यासी त्रिज्ञान । सुमगे शिर ज्ञान न नित्य २०
शीतो पणा	म्बु गृहस्थासी । मार्जनादि न तयासी । तर्पणादि बहि ज्ञानासी । कीजे शिरसी मृद्धारण ॥२१॥
अना मि	की दर्भ पवित्र । वद्धशिख सोपवस्त्र । सध्या करा जो प्रकार । गृह्यकार वदे जेसा ॥२२॥
मौंजी चौ	लादिकी न भस्म । तदन्यत्र ते परम । सनक्षत्रसध्या परम । हो मध्यम लुप्ततारा ॥२३॥
चाक्षु ष	सूर्यदर्शन । प्रात सध्या अघम जाण । ह्याउलट रात्री जाण । उपस्थान सूर्यक्षणे ॥२४॥
त्या आ धी	आचमन । प्राणायाम मार्जन । मन्नाचमन मार्जन । अघमर्पण अर्घ्यदान ॥२५॥

मन	स्त	माधान था तीन । कालात्ययें चौथे जाण । सूर्योदयनिघ्नकारण । रक्षोगण मरती हानी ॥२६॥
हा	दु र्वा	राखें मारिता । दोष येतो, भूमी फिरता । असारादित्य जपता । ये शुद्धता ब्राह्मणासी ॥२७॥
हो	स्व स्तो	पानभूत । कर्म कीजे सदोदित । शुभामनी न्यानमहित । जपा स्मरत ऋष्यादिक ॥२८॥
जप	मो	जा अश्रुमालेने । क्रिया स्फुटिकादिकानें । निष्कूठ तो मुद्राणिणें । समाधानें मोनें जपा ॥२९॥
उर्ये	भू	ठ पडू न घायी । छन्नमाळा न पटायी । गायत्री हजार जपायी । कमी योजावे अशक्तवें ॥३०॥
बृद्ध	त्या	दि तारतम्यें । जपिजे न धनकाम्यें । उम्यानें दोन सध्ये । सायसभ्येसी बमूल ॥३१॥
उभें	र	हात्रें उपस्थानी । दिशा ठेव द्विजा नमूनी । गुरुपादानें वट्टनी । विसर्जोनी घायी सध्या ॥३२॥
हो	अ सा	हा सध्याधिधि । सायश्रातहोमधिधि । कीजें स्वपें उदया आधीं । प्रादुष्करण मग होम ॥३३॥
हा	आ त्म	ली सुनादिकें । कीजे गव्यधान्यादिकें । धर्म करितां श्रमट्टु छें । न च लेंछें चित्ती विप्रा ॥३४॥
भोग	कः	पदार्यं द्विजा । कर्म होयी शुद्धी निजा । आनदा घे तोचि सहजा । देवपूजा हीच मुण्या ॥३५॥
होम	अ	ना भ्रान्त्यार । ब्रह्मयज्ञ कीजे वाहेर ।



- ब्रह्माजळी सपवित्र । म्हणा मंत्र ब्राह्मण अंगें ॥३६॥
- विषा हं कारवर्जिता । ब्रह्मयज्ञ दे मुक्तता ।  
दोष नसे कैसे पढता । जपाल्पता अनध्यायीं ॥३७॥
- कोणी वै श्रदेवोचर । करिती मध्यसध्मोचर ।  
तर्पा देवर्षिपितर । सव्य नित्रीत्यपसव्येसी ॥३८॥
- हो वि श्वा त्माऽऽब्रह्मस्तबात । तर्पणें तृप्त यत्राक्षत ।  
देवर्षिला करिती तृप्त । पितरा तृप्त करिती तिला ॥३९॥
- गृही न हे तिलतर्पण । निचदिनीं मागलीं न ।  
दिवाळींत यमतर्पण । भीष्माष्टमीसी ॥४०॥
- हैं क रो जीवत्पिता । दोष अनवश्य करिता ।  
मध्यान्ही सूर्य येता । मध्यान्हसंध्या कीजे ॥४१॥
- इतिश्री० ५० ५० वा० स० त्रि० सारे आन्हिकर्मनिरूपणं नाम  
पट्टत्रिशो० ॥ ३६ ॥ अं० स० ॥ ४७८ ॥
- गृह श्रु मी संमार्जन । कीजे नित्य लेपरंजन ।  
शालग्रामशिला घेनु । गृही राखून ठेवा गव्य ॥४१॥
- गृहि त्वा दे गृहमेधीय । अग्निहोत्र किंवा गृह्य ।  
हो संध्यावत् देवपूज्य । पशुतुल्यत्व अन्मथा ॥४२॥
- किंवा श्रा तर्षिस्तरानें । दुपारीं पचोपचारानें ।  
सायंकाळीं निराजनें । आठ स्थानें पूजनाचीं ॥४३॥
- जे को णि न पूजती । ते यमदंड घेती ।  
वेदमंत्रें द्विज पूजिती । पौराणोक्तीं श्रीशूद्रादि ॥४४॥

- विपि नां तोत्य मध्यम । नीत हीन, स्वीय उत्तम ।  
तसीं श्वेत रक्त श्याम । पुष्पे अधम शूद्रानीत ॥५॥
- न घा दे वा सकृमिच्छिद्र । दुर्गे दूर्वा, केवडा हरा ।  
वर्जा तुळसी गणेश्वरा । धुत्तुरार्कादि कृष्णा ॥६॥
- वाम ह् स्ताकडे कलश । पुष्पादिका दक्षिण देश ।  
शंख घटा वामदक्षिणेस । कीजे न्यास देहीं देवीं ॥७॥
- कायें मा नसें वाचें द्विजां । पोडशोपचारें पूजा ।  
मिळता पंचामृतें पूजा । ज्ञानापूर्वीं नतर मूषा ॥८॥
- तवा श्रि त मी मळा तारीं । म्हणुनी निर्माल्य घे शिरीं ।  
भावें मंत्रजप करीं । तीर्थे पी शिरीं घे उद्दासीं ॥९॥
- घे अं तः करणीं देवा । पंचसूना दोष जावा ।  
जरी तरी वैश्वदेवा । प्रातःसाय स्नानशुद्धये ॥१०॥
- वाचें प्रा तःकाळारंभण । होम करी तो देवयज्ञ ।  
हो बळी तो भूतयज्ञ । पितृदुष्यज्ञ तत्तर्पणें ॥११॥
- धीक्ष णा र्ये अतिपीसी । किंचित् ठरा अंगणदेशीं ।  
येता अन्न वा शक्तीसी । वा यतीसी सजळान ॥१२॥
- ओले पा द मुख कर । जेना घेठनी परिवार ।  
नेणत्यासी वाढा दूर । नच करा पंक्तिमेद ॥१३॥
- घाडू न चित्रादृति । आपोशन घ्या मौन स्थिति ।  
घ्याब्या मंत्रें प्राणादृति । पात्र हातीं धरूनिया ॥१४॥
- सर्वां स प्राणादृत्यं । मौन पुढे विरुन्धित ।  
पात्रीं टांका न उच्छिद्य । जळ पिता शब्द वर्ज्य ॥१५॥

दीप	मा	वळता न खावें । रजस्त्रलात्या न देखावें । त्याचे शब्द न ऐकावें । न शिखावे परस्पर ॥१६॥
दुर्धा	यु	अधो आता । अन्न त्यजा कीटयुक्ता । न जेवावें वाती होता । केश पडता प्रोक्षुनिथ्यावें ॥१७॥
विर्यु	क्तः	स्याद् द्विजत्वात्स । पलाङ्गुलशुनादिमुक् । तामसाहारभुग्दुर्धाः । सात्विकाहारभुक्सुधीः ॥१८॥
आज्या	प	योर्न लघण । सर्वं खावें अन्य अन्न । सशेष द्यावें उच्छिष्टान्न । आपोशन अर्धे प्यावें ॥१९॥
मुखा	द्या	शोधनासी । वर्जवि तर्जनीसी । मुख हस्ताग्री शुचीसी । द्विराचमने बोलियेले ॥२०॥
ध्या स	म्य	क् ताबुलादि । ऐकावे पुराणादि । कीजे सायसध्याविधि । भोजनादि पूर्वन्त् ॥२१॥
क्षीरा	न्न	रात्री शस्त । दिवाकर्म प्राक्प्रहरात् । रात्री वर्जा सौरपाठ । निशीथात् रात्रिकर्म ॥२२॥
जै प	ञ्च	यज्ञादिक चुके । कीजे प्रायश्चित्त विवेकें । सुखशायिनिशा वंदा, सुखें । निजा ईशा अर्पून कर्मरे ३
क्षीर	त्तु	काळी करा रति । पर्व मूल मघा रेवती । वर्जा दिवा श्राद्धवती । ऋतुगामी ब्रह्मचारी ॥२४॥
न गु	र्वि	णीशी रमावें । रती कोप द्वैप त्यजावे ।

१ करि, लसून बरीरे भक्षण केल्यास द्विज द्विजत्वापासून भ्रष्ट होतो. सात्विकान्न सेवनानें ज्ञानवृद्धि व तामसान्न भक्षणानें अज्ञानवृद्धि होते.  
२ पायस.

ऋतु चुकवूनी न जावें । जातां पावे भ्रूणहत्या ॥२५॥

घर धं दा होतांहि विप्रा । न सोडावें निजाचारा ।

गुरु ऐसें कथिती विप्रा । तो आचार करुनि तरे २६

इतिश्री० प० प० वा० स० वि० सारे आन्हिककर्मनिरूपण नाम

सप्तप्रिशो ॥ ३७ ॥ अं० सं० ॥ ५०४ ॥

गुरुं स शिक्षा घाया आला । मास्कर विप्र सामग्रीला ।

तिघां पुरति घेउनी त्याला । मर्ती नेला प्रसादा ॥१॥

तो स र्व सामग्रीला । निजे घेउनि उसेला ।

तीन मास असा त्याला । न मिळाला शून्य वार ॥२॥

त्या हा स्य करिती लोक । गुरु करविती पाक ।

म्हणती सांगे सर्व लोक । तो सांगे सर्वा भोजना ॥३॥

ते त्या चा बोला हंसती । कण वाट्या न ये म्हणती ।

तें तो सांगे गुरुप्रती । बोलाविती ते त्यां सर्वा ॥४॥

निर हं कार तो ब्राह्मण । करी पाक सुनिष्पन्न ।

गुरु वलें झाकवून । नेत्रवून वाढविती ॥५॥

द्विद्व ह्य घचित्त जेविती । घोर सान सर्व येती ।

चार हजार शाळी मिती । ते जेविती आकंठ ॥६॥

अन्न दि ल्हें सर्व जातीला । आचंडाट्यकाकांला ।

तरी तोटा नाहीं आला । जेवविळा गुरूनें विप्रा ॥७॥

अन्न सं पेना तें जळी । जळचरां दे त्या वेळी ।

शाळी ग्याती भूमंडळी । वर त्यावेळी देती विप्रा ॥८॥

हर्षु नि यां वदती लोक । तिघांपुरता होना पाक ।

जेविले हे अमित लोक । हें कौतुक दुसरें ऐक ॥९॥

इतिश्री० प० प० वा० स० वि० सारे अन्नपूर्तिकर्णं नाम

अष्टत्रिंश० ॥ ३८ ॥ प्र० सं० ॥ ५१३ ॥

एक वि प्र सोमनाथ । तस्त्री वृद्धा वंप्या ख्यात ।  
 सेवी भावे गुरुनाया । गुरु पुसती वाछा काया ॥१॥

ती क ष्टो नी तया म्हणे । अपुत्रा मी व्यर्थ शिर्षे ।  
 अश्रत्याला भजता जिणे । गेलें भेणें पुढती घाटे ॥२॥

पुढें म ला होवो सुत । गुरु म्हणे कोण जाणत ।  
 पुढचें, आता कन्यासुत । होवो म्हणे, ती गाठ बांधी ३

गुरू त्त म म्हणे हरी । पिंपळाची निंदा न करी ।  
 आम्ही सर्वदेव त्यावरी । ब्रह्मा सांगे नारदातें ॥४॥

श्रुति स्मृती ती ज्याला गाती । त्याला करी मंदगति ।  
 प्रदक्षिणा लक्ष मिती । करी अंती उद्यापन ॥५॥

घावे ति ल स्वर्णाश्रत्य । विप्रा भोजन दे निश्चित ।  
 होती तुज कन्या सुत । नारी म्हणतसे देवा ॥६॥

मी दुर्ज्ञा ना वंचूं कशी । साठ वर्षे शाळी बयासी ।  
 होत नाहीं विटाळशी । तरी तसीच मी सेवी ॥७॥

ती त्यां न मुनी सेवि तशी । शीघ्र झाली विटाळशी ।  
 गर्भ धरी पाचवे दिवशी । कन्या तीसी झाली शुभा ॥८॥

पर म हयें त्या कन्येसी । आणी नारी गुरुपाशी ।  
 गुरू म्हणे हो सती ईसी । दीक्षित पति लाघेळ ॥९॥

तुझे पो टीं मूर्ख शतायू । किंवा यावा बुध अल्पायू ।

ती म्हणे हो कां अल्पायू । दीर्घायू मूढ किमर्थ ॥१०॥

व्हावे ह पर्द पंचसुत । तथा म्हणे गुरुनाथ ।  
कन्ये घेउनी गृहाप्रत । ये हंसत ब्राह्मणी ती ॥११॥

झाला नं दन शीघ्र तिला । विद्वान् सर्वगुणी भटा ।  
पांच पुत्र झाले त्याला । सर्वां झाला विस्मय ॥१२॥

तशी च कन्या दीक्षिताची । पत्नि झाली सती साची ।  
कीर्ति पसरली त्यांची । श्रीगुरुची असी दया ॥१३॥

इतिश्री० प० प० वा० स० वि० सारे बृद्धवंव्याप्रसवो नामैको  
नश्रत्वारिशो० ॥ ३९ ॥ अं० सं० ॥ ५२६ ॥

एक वे दह ब्राह्मण । श्रेतकुण्डें व्यापून ।  
गुरुप्रति येऊन । म्हणे दीननाथा तारी ॥१॥

झालों दै वें कुष्टी म्हणून । तोंड हें न पाहती जन ।  
छाचें करीं तूं शमन । नातरीं प्राण सोडीन मी ॥२॥

पुर अर्थादिकें पाप । न जातां हो उलट ताप ।  
देवा तूंकी मायनाप । माझे पाप शमवी हें ॥३॥

आम्हा स न देती गुरू । तंव आला एक नर ।  
शुष्ककाष्ठ डोड्वर । घेवोनी ठरला तो तेथें ॥४॥

अपू वें क चमत्कार । करूं इच्छी गुरुवर ।  
सागे विप्रा घे झडकर । संगमावर रोवीं काष्ठा ॥५॥

अवि र त सेवीं यासी । पाळा येतां शुची होसी ।  
द्विज रोवीं त्या काष्ठासी । सद्गवें जल शिंपी ॥६॥

लोक ह सुनी वारिती । नायके तो गुरुप्रती ।

ते येवोनी तें सागती । गुरु म्हणती भाव फले ॥७॥

अप्र मे य भावफल । धनजयत्राक्यें सुशील ।  
लिंया चिताभस्म दे मिठु । एकदा लब्ध न हो भस्म ॥८॥

इच्छी व पू जाळायया । मला जाळीं म्हणे भार्या ।  
भस्म दे, तिला जाळूनिया । प्रसाद घ्याया आळी तीव९  
तये वे ळीं प्रगटे हर । तया देईं इष्ट वर ।

असा भावाचा प्रकार । म्हणूनी गुरू जाती तेथे ॥९०॥  
त्या उ द्यो गार्ते पाहून । करिती काष्ठा प्रोक्षण ।

आले अरूर पुटोन । विप्र स्वर्णवर्ण झाला ॥११॥  
'वर वे अकुर पुटले । कुष्ठ सर्प भावळलें ।

द्विजें स्तवना आरभिलें । तें उदले अष्टभाव ॥१२॥  
शाते दां त इदुकोटिकातदीप्त अत्रिनदन ।

दैववृदवचपाद दत्त भक्तचित्तरजना ॥१३॥  
पापं त सतापभजना सनातना जनार्दना ।

मायिकाधकारसूर्य दत्त भक्तचित्तरजना ॥१४॥  
दत्त कृ तकामरोप वैपथारि भिक्षु तू जना ।

१ मनोनिग्रही, इन्द्रियनिग्रही कोटि चंद्रोपमाणें तेअस्वी व प्रकाशमान अग्निऋषीचे पुत्रा, देवगणांनी ज्याचे पाय वदित आहेत अशा व भक्तांच्या अत करणाला रमविणाऱ्या दत्ता ( तुला नमस्कार असो ) २ पापानें तापलेल्यांचें दुःख नाहीसें करणाऱ्या, शाश्वत, जनार्दना, मायाधकाराला सूर्याधारखा व भक्तांच्या अत करणाला रमविणाऱ्या ३ काम राग ज्यानें नष्ट केले आहेत तो तू संन्यासाचें रूप घेऊन लोकांचें इच्छित देतोस.

।		इष्टदेसि धर्म पासि दत्त भक्तचित्तरंजना	॥१५॥
राग	द्वे	प दोष वारि, तारि सूर्यचंद्रलोचना ।	
		मत्तकामधेनु तूंघी दत्त भक्तचित्तरंजना	॥१६॥
हस्ति	द	ण्ड कुंडि घेसि देसि जीव वीनजीवना ।	
।		रक्तपद्मपत्रनेत्र दत्त भक्तचित्तरंजना	॥१७॥
सुंवि	वि	श्वहेतु मंजुसोसि होसि मायवापना ।	
।		नित्य शुद्ध बुद्ध मुक्त दत्त भक्तचित्तरंजना	॥१८॥
सुंवि	दे	वै योगि होसि नासि दैन्यदुःखकानना ।	
।		न्यासि होसि कृष्णावासि दत्त भक्तचित्तरंजना॥१९॥	
ब्रह्म	व	स्तु तूं अनादिमध्यनाश खास वासना ।	
।		वारि, भक्ति देयि तारि दत्त भक्तचित्तरंजना ॥२०॥	
तया	चा	भाव जाणुनि विभा । विद्यासरस्वतीमंत्रा ।	

१ चंद्र-सूर्य हे ज्याचे डोळे आहेत अशा व भक्तांच्या अंतःकरणाला रमविणाऱ्या दत्ता, राग, द्वेष इत्यादि दोष दूर कर आणि आम्हांस तार. तूच भक्ताला कामधेनु आहेस. २ तांबड्या कमळाच्या पाकळी-प्रमाणे ज्यांचे डोळे आहेत अशा, भक्तांच्या अंतःकरणाला रमविणाऱ्या दत्ता, हातांत दंडकमंडळ घेतोस व मृगाला जीवत करितोस. ३ तू विशाला हेतु असून त्याचे अपराध सोडणारा मायवाप, नित्य, शुद्ध, बुद्ध व मुक्त अशा भक्तांच्या अंतःकरणाला रमविणाऱ्या दत्ता, (तुला नमस्कार असो). ४ भक्तांच्या अंतःकरणाला रमविणाऱ्या दत्ता, तूच देव असून योगी आहेस. दैन्य व दुःखाच्या अपायांचा नाश कर. तूच सन्यासी होऊन कृष्णार्तारी वास करितोस. ५ भक्तांच्या अंतःकरणाला रमविणाऱ्या दत्ता, आदि मध्य व अंत रहित अशी ब्रह्मवस्तू तूच आहेस. वासना दूर कर आणि भक्ति देऊन तार.



देऊनियां सकलत्रा । राहवि मित्रापरी गुरु ॥२१॥

इतिश्री० प० प० वा० स० वि० सारे विप्रकुग्रहरणं नाम ।

चत्वारिंशो० ॥ ४० ॥ अं० सं० ॥ ५४७ ॥

- निर हं कार स्वपूर्वज । सायंदेव कथिळा तज ।  
गाणगापुरी वसे निज । गुरुराज साक्षादेव ॥१॥
- ही त द्वा र्ता परिसूज । ये घालित लोटांगण ।  
देवा पहालां हो तल्लीन । करी स्तवनं प्रेमरसें ॥२॥
- गुरु वि चारिती क्षेम । येरू सांगे धरुनी प्रेम ।  
भवत्सेवाकाम । धरुनी, धाम सोडियेलें ॥३॥
- श्याबी मौ ज भक्तिरसाची । असी इच्छा हे मनाची ।  
गुरु म्हणे सेवा आमुची । कठिण साची नेणसी वीं॥४॥
- कधी पु रामच्ये वास । ग्रामी वनी नदीतीरास ।  
तुळा होती कष्ट सायास । कां तुं प्रास पतकरसी ॥५॥
- तो क रु नी अंगिकार । राहे गुरुच्या बरोबर ।  
त्याळा एकळा बाहेर । संगमावर न्हेति गुरु ॥६॥
- जो दो पौ घां स्मरणें हरी । तो संकटीं त्यजि की हरी ।  
होर्दे शिष्यपरिक्षा करी । आज्ञा करी मेघा वर्ष ॥७॥
- तेव्हां लो दुनी टांकी वारा । वर्षे मेघ मोठ्या घारा ।  
द्विजें साहुनी वृष्टि वारा । रक्षिलें वखाश्रयें देवा ॥८॥
- गुरु के वळ परीक्षार्थ । अग्नि आणावया घादित ।  
विद्युत्तेजें ये गांवांत । अग्नि मांड्यांत घेऊन ये ॥९॥

प्रत्य	क्ष	पार्थि सर्पा देखे । पळतां, मठी घनी ऐके । प्रकाश देखे मनी ठके । येउन देखे एका देवा ॥१०॥
सर्प	र	क्षार्य धाडिले । तुझे मन वायां म्याले । कठिण सेवा हें कळले । साहस केलें त्वा गुरु म्हणे ११
हो प	श्वा	चाप की तुला । द्विज म्हणे देवा मला । जाणसी, श्री काय तुला । सांगूं, मला न दवडीं ॥१२॥
प्रत्य	क्ष	तूं ब्रह्मनिधान । गुरुसेवेचें विधान । सांगा तेजें स्थिर होईन । तें ऐकून गुरु सांगे ॥१३॥
कुमा	र	त्वष्ट्रदेवाचा । विद्यार्थी हो गुरुचा । भाव पहावया लाचा । गुरु साचा वदे तथा ॥१४॥
करी	ए	क गृह निर्माण । जें न तुटे नोहे जीर्ण । करी वृष्ट्यादि निवारण । तें ऐकून तत्क्षी बोले ॥१५॥
न शि	व	ली न विणली । अंगावरोबर भली । अशी रम्य दे मज चोळी । त्यावेळीं तत्सुत बोले ॥१६॥
माझ्या	च	रणा सुख देती । खात न लागे, मनोगती । दे पादुका जळीं न बुडती । गुरुकन्या तीही बोले ॥१७॥
हो अ	क्ष	यंकस्तंमघर । न हो पात्री पाक गार । काजळ न लागे त्यावर । दे सुंदर कुंडलें हीं ॥१८॥
कुमा	र	तो स्वीकारून । त्यां वंदून घरी रान । तेथे अवधूत येऊन । म्हणे कां म्हात्र मुख तुझे ॥१९॥
मन	स्स	माधान करून । वाळ सांगे सर्व नमून ।

अर्भा	स्त्व	पावुनि पाडव । वनी श्रमता ये माधव । त्याला चाया स्ववैभव । सामे देव अनतव्रत ॥३॥
त्वदे	न्यः	कोनत इति । पुसता म्हणे मीच श्रीपती । ऐके, सुमतुकन्या होती । सुशीला ती पूर्वव्रती ॥४॥
ती हो	प	ती कौंडिण्याची । सापत्नमाता द्वेपी तिची । अन्यत्र न्हे तिला तोची । अनताची पूजा घे ती ॥५॥
दे व	र	धी श्री अनत । वशीकारभयें अग्रीत । दोरा टाकी मुनी कुपिन । दु स्वाब्धीत पडे तेव्हा ॥६॥
देव	मा	क्षेपर रुसला । म्हणुनी मुनी वनी गेला । निर्वाणे तो मूर्छित पडला । त्या भेटला श्रीमदनत ॥७॥
जीवा	त्मे	शाभिन्नत्वेंशी । स्तुनी करिता त्या ऋषीसी । घर दे सर्वैश्वर्येसी । तप्ट्याशां देयी मोक्ष ॥८॥
त्या अ	त्यु	दार अनत । पुनर्वस्वृक्ष करित । म्हणोनी कृष्ण हे व्रत । करवीत पार्थाकरवी ॥९॥
दाया	दा	दिका मारून । सार्वभौम धर्म होऊन । देहासह स्वर्गी जाण । गेला म्हणून करी तू व्रत ॥१०॥
विप्र	ह	घतर होऊन । गुरुक्त तें हो व्रत करून । राहे गुरुला सेवून । बघ तोडून मुक्त झाला ॥११॥
तू अ	तः	करणी जाण । गुरुप्रसादे हो पूर्ण । तुमच्या वशी म्हणून । तुजें मन रगळें हे ॥१२॥

१ निस्तेजपणा. २ दुःस्याहून निराळा असा अनत दुसरा कोण आहे ?  
३ संपत्ति. ४ आम्रगोष्ठादिकाला.

- याग यो गादिकावीण । तुम्हां जोडे हेंचि निधान ।  
 वसे घेती मळीकरून । देवा करून भापुलासा ॥१३॥
- इतिश्री० प० प० वा० स० वि० सारे अनंतव्रतकथनं नाम  
 त्रिचत्वारिंशो० ॥ ४३ ॥ अं० सं० ॥ ५९७ ॥
- सिंहो लो कनें करून । ऐक पुढील कथन ।  
 तंतुक संसारी असून । मजे गुरूसी याममात्रं ॥१॥
- तडो क श्रीशैलासी । जातां चोलाव्रिती त्यासी ।  
 तयां वदे तो गुरूपाशीं । श्रीशैलेदीमल्लिकार्जुन ॥२॥
- सर्व त्र हा गुरु एक । पापाण पाहूं जाती लोक ।  
 ते त्या निदुनी गेले लोक । ये तंतुक गुरूपाशीं ॥३॥
- तो पा य वंदी त्यासी । गुरू पुसे कां न जासी ।  
 तो तसेचि सांगे त्यांसी । चतुर्दशी पुढे आली ॥४॥
- नभौ मा गें गुरु तया । नेउनी दाव्रिती श्रीशैल्या ।  
 देवा पाहे तों लोक तया । पुसोनी साच न मानी ॥५॥
- लिगीं वि लोकी तें गुरूसी । स्वानमहात्म्य गुरू त्यासी ।  
 सांगे पंपापुरीं शिवासी । पाहुनि आन। ये राजत्व ॥६॥
- बीन इय तो जरि कां शैव । पुसतां खीला प्राक्स्वभाव ।  
 सांगे, राणी पुसे स्वभाव । म्हणे तो कवडी तूं पूर्वीं ॥७॥
- आँळ वि लें मांस पाहुन । श्रीशैलाप्रौ घार येऊन ।  
 तुजला मारी म्हणून । राणी होवून रमसी ॥८॥

१ मापीळ रुवासंदर्भ लक्षांत. २ एक प्रहल. ३ आकाश मार्गानें.  
 ४ घेतलेले.

- तुं मी भ विष्यपड्जन्मी । होवूं राजे, अंती स्वधामी ।  
जावूं म्हणे, तंतुका मी । क्षेत्रधामी आणिलें तुळा ॥९॥
- जें व त्य मी लागे आग । तें हो शीघ्र ध्यांतभंग ।  
तसा होता गुरुसंग । आवृत्तिभंग हो तयाचा ॥१०॥
- त्या अ व्य प्रा गुरु संगमी । आणवूनी धाडिती प्रामी ।  
त्याला भ्रात म्हणती प्रामी । मठधामी आणी भक्ता तो ११
- प्रत्य यं ये यात्रिक येता । सर्वांला ये निघ्रातता ।  
म्हणती देव गुरुनाथा । तंतुका भक्ताग्य मानिती १२
- इति श्री० प० प० वा० स० वि० सारे श्रीपर्वतयात्रावर्णनं नाम  
चतुर्थावर्शि० ॥ ४४ ॥ प्र० सं० ॥ ६०९ ॥
- ऐकें ई श्वरप्रभाव । नदिनाम एक भूदेव ।  
कुष्ठें व्यापुनी घे घाव । देवीपारशी तुळजापुरी ॥१॥
- त्या ई श्व री जा गुरुपारशी । म्हणे, तो बोले कां नरापारशी ।  
धाडिशी, मग भोपे पांसी । सागून त्यासी घाडविलें ॥२॥
- धी पु रः सर नावडता । तो ये भेटे गुरुनाथा ।  
गुरु म्हणे तूं कां आता । आलास रे नरापारशी ॥३॥
- स्यकी य रूण ओळखून । तो प्रार्थी त्या देव मानून ।  
गुरु म्हणे पापें करून । कुष्ठें व्यापून गेलासी ॥४॥
- अक स्मात् पाप हो दूरी । या संगमी ध्यान तूं करी ।  
म्हणोनी त्यावरोचरी । सोमनाथासी धाडिती ॥५॥
- तो त्या क्ष णी ध्यान करी । अक्षत्या प्रदक्षिणा करी ।

मठी ये त्या अवसरों । पाहें शरीरों गुरु म्हणे ॥६॥

शरी र त्यानें दिव्य झालें । किंचित् जंघेसी राहिलें ।  
पुसे कुष्ठ हें का राहिलें । गुरु बोले, विकल्पानें ॥७॥

त्वां जी म नुष्यधी धरिली । तीच तूज आड आली ।  
गाझी स्तुती करी मली, । म्हणे तो लिखितही नेजें ।८।

विभू ती मग जिव्हेवर । टाकूनी, गुरु म्हणे स्तोत्र ।  
करी, मग तो होयी घीर । करी स्तोत्र श्रीगुरुचें ॥९॥

आत्मा तो तूं सर्वाधीश । शुद्ध युद्ध नित्य श्रीश ।  
तुला नेणुनि कर्मपार्शें । बद्ध होती जीव अज्ञानें ॥१०॥

ते क्ष ह् झारें त्रिविध । पापें, घेती योनी विविध ।  
समपापपुण्यें त्रिविध । नर होती रक्करें ॥११॥

गर्भी म हा कष्ट भोगी । सोडवाया प्रार्थी विरागी ।  
उपजता वेगी । पुढें भोगी होउनि मरे ॥१२॥

त्वंदी झ णा बिना कैसा । मोक्षा जाईल हा पिसा ।  
तंची कृपा करी ऐसा । प्रार्थी मानसा स्थिरवून ॥१३॥

गेलें रा हिलेलें कुष्ठ । जहाज तो गुरुप्रेष्ठ ।  
कविता करी कविश्रेष्ठ । एकनिष्ठ गुरुपदी ॥१४॥

इतिश्री० प० प० वा० स० वि० सारे ब्राह्मणकुष्ठनिवारण नाम  
पंचचत्वारिंशो० ॥ ४५ ॥ प्र० सं० ॥ ६२३ ॥

विश द तत्कवितारीती । नृकेसरी तो नरस्तुती ।  
मानुनि निंदी, त्याचे चिर्त्ती । गुरुमूर्ति प्रगटली ॥१॥

लिग	पि	ण्डवर बैसोन । पंचकवित्त्व पूजन । गुरु घेती, तें पाहून । तो येऊन प्रार्थी गुरुसी ॥२॥
वू वं	चो	नी कां देवासी । मूर्खपणें नरा स्तविती । असें गुरु पुसे त्यासी । प्रार्थुनि त्यासी तो हो शिष्य ॥३॥
हे उ	त्त	मकवी दोन । गुरुसी गाती अनुदिनें । गुरु प्रसन्न होऊन । उद्धरून न्हेती तयां ॥४॥
जें तें	मः	शांती करी रवी । तें हा भक्ताज्ञान नुरवी । येथ हो शांत दुजा रवी । कीर्ति बरवी दावी लोकीं ॥५॥
इतिश्री० प० प० वा० स० वि० सारे कवीश्वरउपदेशो नाम पट्टचत्वारिंशो० ॥ ४६ ॥ अं० सं० ॥ ६२८ ॥		
भक्त	अ	तिप्रिय सात । दिवाळीच्या सणानिमित्त । न्याया गुरुसी गृहाप्रत । प्रार्थिती सप्तग्रामवासी ॥१॥
गुरु	तो	पवाया तयां । सातरूपें धरूनियां । जाती सातांच्या आलयौ । राहूनियां तया ग्रामीं ॥२॥
तों वि	स्मि	त होउनी पुढती । एकामेकां शगडती । माझे घरीं गुरुमूर्ति । करिती दिपावळी असे ॥३॥
ग्राम	लो	क मिथ्या म्हणती । येथेची होते गुरुमूर्ति । दिल्ली खून सर्व दाविती । गुरु म्हणती सर्व सत्य ॥४॥
होसी	के	वळ परब्रह्म । असें स्तविती ते सप्रेम । तयां भक्तां गुरुत्तम । देती धाम अलम्य जें ॥५॥

इतिश्री० प० प० वा० स० वि० सारे दीपावत्युत्सववर्णनं नाम  
सप्तचत्वारिंशो० ॥ ४७ ॥ अं० सं० ॥ ६३३ ॥

जो हो वे दां अगोचर । तो भक्तां हो सुगोचर ।  
तयाग्रामी भक्त शूद्र । नमस्कार करी निल्य ॥१॥

गुरु दे व संगमी जाती । त्यां पाहून करी प्रणती ।  
पुनः ये तो येणें रीती । करी भक्ती शेती करितां ॥२॥

लोकीं च मत्कार करावया । शूद्रा वदे गुरुराया ।  
कच्चें पीका हें कापुनियां । टांकी मध्यान्हापावेतो ॥३॥

तो तें प्र माण मानूत । स्वामिभागा ठरवून ।  
कापी, तत्की येऊन । करी विघ्न तरी न हटे ॥४॥

तें क थि तो अधिकाऱ्यांसी । शूद्र न जुमानी त्यासी ।  
दावी मध्यान्ही गुरूसी । म्हणे शेतासी कापिलें ॥५॥

दं अ तः पर काय खासी । असें गुरू पुसे त्यासी ।  
म्हणे तुझ्या प्रसादेसी । लाभ आम्हासी होईल ॥६॥

त्याचे पु रवाया हेत । वृष्टी मूलक्षी पाडित ।  
शतगुण त्या शेतांत । गुरुनाथ धान्य देती ॥७॥

तो क रु नी क्षेत्रपूजा । सखीक करी गुरुपूजा ।  
स्वामिभाग देऊनि द्विजां । धान्यपुंजा वांटी हर्षें ॥८॥

संतो पो नी गुरुमूर्ति । त्याच्या वंशा गती देती ।  
अशा लीला केल्या किती । त्यातें नेणती ब्रह्मादिका ॥९॥

इतिश्री० प० प० वा० स० वि० सारे शूद्रधान्यप्रवृद्धिवर्णनं नाम  
अष्टचत्वारिंशो० ॥ ४८ ॥ अं० सं० ॥ ६४२ ॥



- हैं उ स म असे क्षेत्र । भीमामरजायोग थोर ।  
रणीं सुरां मारी जालधर । अमूर्ते हर त्या उठवी ॥१॥
- हत मः प्रकाशक । शिव दे अमृत विशोक ।  
उलंडलें तेची ऐक । ती हे नदी अमरजा ॥२॥
- ही भ यो पताप वारी । भीमेशीं संगम करी ।  
प्रयागापरी पाप वारी । भूमीपरी हे तारक ॥३॥
- सर्ग मा न्य मनोहृत्तीर्थ । जेय कल्पद्रू अश्रुत ।  
पुढे संतोषाख्यतीर्थ । विघ्ननाथ येथ आला ॥४॥
- ही उ भे शप्रसादानें । एका जीवमुक्तानें ।  
काशी केली ती छानानें । कैवल्यानें नि सशयें ॥५॥
- तया व री पापविनाश । तीर्थ दाविती यतीश ।  
तो भेटे त्या समयास । पूर्वाश्रमस्वप्ना रत्ना ॥६॥
- ती त्या म हा तीर्थां न्हाली । कुष्ठ जाउनी शुद्ध झाली ।  
गुर्जरीनें तेथें राहली । मुक्त झाली त्याच जन्मी ॥७॥
- वारी सं कट कोटितीर्थ । पुढे दाविती रुद्रतीर्थ ।  
भग्येसम फल तेथ । चक्रतीर्थ केशवापुढे ॥८॥
- हैं स मू ल वारी दुरित । अस्पी करी चक्राकित ।  
द्वारिकेदुनी हें प्रशस्त । हो पतित छानें शानी ॥९॥
- ज्या वे दो न असे माया । येथ छान करिता तया ।  
ये मुक्ता सुनिश्चया । गुरुराया सागे लोका ॥१०॥
- तो पू जा वा कलेश्वर । प्राग्भागीं गोकर्णक्षेत्र ।  
चक्रतीर्थ हें पवित्र । असे क्षेत्रमहात्म्य हें ॥११॥

- अज्ञा ना नें कली येता । सर्वतीर्थी ये गुस्ता ।  
गुरुनाथें तीं दाविता । लोकचित्ता हो आनद ॥१२॥
- इतिश्री० प० प० वा० स० वि० सारे गाणगापुरवर्णनं नाम  
एकोनपंचाशत्तमो० ॥ ४९ ॥ प्र० स० ॥ ६५४ ॥
- ज्या दे ति श्रीपाद वर । तो रजक जन्मातर ।  
करी हो म्लेंछ राजा शूर । धर्मार मन ज्याचें ॥१॥
- त्याचे पु रोहित म्हणती । हिंदु पापाण पूजिती ।  
भू गो जला देव म्हणती । ती दुर्मति न वदावे ॥२॥
- राजा रु सोनि धोळत । सत्य असे त्याचें मत ।  
जे द्वेषिती तयाप्रत । मी प्राणान्त दंड करीन ॥३॥
- घा द्वे पो क्ति सोडून । असें तया कधीं ज्ञान ।  
माडीवर फोड होवून । तो पीडून राहें दैवें ॥४॥
- त्या उ त्त म लेप करिती । परी त्याची नोहे शांति ।  
राजा पुसे द्विजाप्रति । तो एकातीं सागुं म्हणे ॥५॥
- राजा भं ज्यादिका त्यजून । एकलाची करी गमन ।  
पापनाशतीर्थी येऊन । पुसे वंदून तया विप्रा ॥६॥
- आग्ना स न देयी द्विज । म्हणे सत्पुरुषासी भज ।  
भयरोग हो निर्वाज । भय तुज कायसें धाचें ॥७॥
- एक स र्थकर्महीन । उजनीत होता जाण ।  
द्विज वेश्येसी रमून । तद्गृहीं ये ऋषमयोगी ॥८॥
- तापू र्थ पुण्य उदेलें । म्हणोनि मुनि मेटले ।  
दोषांनीं त्यां पूजिले । सेवियलें अद्योरात्र ॥९॥

त्या से	वि	त्या पुण्याने । राजकुळी जन्म घेणे । घडले तयापरी भोगणे । आले उणे जे स्वकर्म ॥१०॥
जो स	झ	क्त हो सकाम । त्या ये श्रीमकुळी जन्म । मुक्ती घेयी जो निष्काम । सत्समागम व्यर्थ नोहे ॥११॥
दिजा	ज	म् दशार्णदेशी । यज्ञवाहुराजवंशी । उयेठराणीष्या ये कुशी । ते सगतीसी न रुचले ॥१२॥
यने	ति	णे गर्भिणीते । सर्पगरळ दिले होते । मेदले परी न प्राणाते । हरि, तीते देव राखी ॥१३॥
तिचे	मां	स रक्त बिघडे । तिला बहु कष्ट घडे । पुत्रा प्रसवली पुढे । व्रण पीडे उभयता ॥१४॥
शाले	स	वोपाय अपाय । तयां आरोग्य न होय । एके दिनीं तयां राय । विजनारण्यदेशी टाकी ॥१५॥
ती पू	र्व	कर्म स्मरून । वाळा कडेवर घेऊन । वनी करी आनंदन । तो गोधन पुढे देले ॥१६॥
राज	भा	मिनी गोपतीते । पुसोनी ये नगराते । वणिकपती राखी तीते । व्रणकष्टे पुत्र मेला ॥१७॥
तो दै	चे	ऋषभयोगी । ती रडता आळ वेगी । तिला म्हणे राहें उगी । शोक त्यागीं विवेकाने ॥१८॥
सांगो	न	सद्गुपदेश । स्मरे पूर्वोपकारास । जीव्ही तो त्या सुतास । त्या दोघास दे आरोग्या ॥१९॥
असा	भा	ग्ये सत्पुरुष । मेटे, तरी जायी दोष । राजा पुसे सत्पुरुष । असे दोषहर कोठे ॥२०॥

भूसु र ' म्हणे भूपाप्रती । मोमातीरीं असे यती ।  
 नामें तृसिहसरस्वती । तयाप्रति जा भेटायी ॥२१॥  
 राजा ' त यास्तु म्हणून । तया विप्रा सत्कारून ।  
 चतुरंग दळ घेऊन । भाव धरून पातळा ॥२२॥  
 तो पा ह् क दूरी करून । पायीं चालत येऊन ।  
 संगमी देवा पाहून । करी नमन एकभावे ॥२३॥  
 म्हण ति श्रीगुरू रजका । कोठें बससी येसी न कां ।  
 भेटायया रे भाविका । तें ऐकुनी तो हो ज्ञानी ॥२४॥  
 निज शुं ज प्राग्जन्मीचें । आठवी रूप श्रीपादाचें ।  
 त्या वळखूनी मृदु वाचें । करि त्याचें तो स्तवन ॥२५॥  
 कां वा ह्य विनयान्धीत । छोटिसी तूं कृपावंत ।  
 आतां धरी माझा हात । बरी त्वरीन काढी मज ॥२६॥  
 वं हा त माझा धरितां । मी येईन हो वरता ।  
 मांडीवरी फोड होतां । त्या निमित्तानें ही भेट ॥२७॥  
 माझा मं गळ हो भाव । गुरू म्हणे फोडा दाखिव ।  
 येरु मांडी पाहे तंव । स्फोटकामायं झाल्याची ॥२८॥  
 म्हणे शा बास हे भेट । माझा गमविजा स्फोट ।  
 म्हणे नेणें मी हें कूट । चावी भेट हा तव हेतू ॥२९॥  
 मी शा र्त्र वाद्य जरी । गोहत्यादिक न करी ।  
 म्हणे माझी पहा पुरी । नमस्कारी वारंगार ॥३०॥  
 तो अ मि त्त सेना दात्री । तयां पाटखीत वैसवी ।  
 स्वयें पायीं चाले पदवी । गुरू वैसवी यानीं तया ॥३१॥

पुढे	द	र्शन घे म्हणून । पापनाशतीर्थी येऊन । राहे गुरू त्या प्रार्थून । नागनाथ घरी नेयी ॥३२॥
गुरू	मु	ख्य शिष्यासहित । जेवूनिया तीर्था येत । तो राजा त्या नगरात । ने वाजत गाजत गाता ॥३३॥
विवि	क्त	दृष्टि भगवान् । जाती पुरी मक्ताधीन । दाधी सर्वां मेढवोन । प्रीती करून निजैश्वर्या ॥३४॥
ती ग	म्भ	त न बोलवे । महोत्सव केला रावे । आता पाददास्य घावें । म्हणूनी भावें प्रार्थी भूपा ॥३५॥
तन	या	राज्य देऊन । वं श्रीशैलावर येऊन । घेयीं भाषें दर्शन । राव ज्ञान असो म्हणे ॥३६॥
पदीं	न	म्र झाला राव । आम्हासून गुरुराव । गाणगापुरी पुन ठाव । घेयी देव मक्ताधीन ॥३७॥
तें अ	घ	हारि दर्शन । होता जनही हर्षून । सर्ध करिती नीराजन । गुरुस्तवनपूर्वक ते ॥३८॥
इतिश्री० प० प० वा० स० वि० सारे यवनोद्धरण नाम पंचाशत्तमो० ॥ ५० ॥ मं० सं० ॥ ६९२ ॥		
आता	ए	थें न रहावें । कलियुगी गुप्त व्हावें । असें म्हणता गुरुराव । अवघे दुःखित होती ते ॥१॥
गुरू	त	या आम्हासून । म्हणे भजती आतां हीन । पुढे येतील दुर्दिन । हें जाणून गुप्त राहूं ॥२॥
जे स	द्वु	द्धि असती लोक । दिसों तयासी सम्पक् । गाणगापुरी राहूं माक । व्या हो लोक त्रिवाचेसी ॥३॥

भवा	ध्वा	हो तुम्हां सुगम । भजतां पादुका जे काम । ते पुरोनि अंती धाम । मिळेल नाम माझे गातां ॥१॥
भवा	बु	धितरणार्थ । मजा मज मिळेल स्वार्थ । चरित गातां मनोरथ । पुरती, व्यर्थ चिता नसो ॥५॥
हो स	द्वि	त पादुकार्चनी । विव्रहर चिंतामणी । अर्चा प्रातः कृष्णाम्नानी । जाउनि रोज येयीन मी ॥६॥
भक्ति	मान्	भावी जसा जसा । व्यापार्शीं मी तसा तसा । गुरूचा हो बोल ऐसा । नामधारका म्हणे सिद्ध ॥७॥
रह	स्या	र्थ गुरुचरिताचा । सिद्धनामधारकाचा । संवाद जो लोकीं साचा । सार तयाचा हा चित्रस ॥८॥
हैं स	त्कृ	पा करुनी दत्त । बदवी प्रेरुनिवां चित्त । तया पदीं हा समस्त । समर्पित असो ग्रंथ ॥९॥

इति श्री० प० प० वा० स० वि० सारे वरप्रदानं नाम  
एकपंचाशत्तमो० ॥ ५१ ॥ अं० अं० ॥ ७०० ॥

## आरती

जय	त	त्वज्ञाननिधान । अनसूयात्रिन्दन । त्वत्पदपशावरून । पंचप्राण ओंवाळीन ॥१॥
करी	कृ	पा मायवापा । वारीं सर्व पापतापा । निजमार्ग करी सोपा । अनुकंपा पूर्ण करून ॥२॥
जे अ	त्य	दमुन तव रूप । ते दा चिची आपोआप । राहो, जे कामकोप । उपशमवी प्रगतून ॥३॥

तप	श्र	यां हे आमुची । त्वत्स्मृती नित्य होवो साची । दुर्वासना मनाची । जुठवीं हेंची देयीं दान ॥४॥
गूण	भा	वें तूझे गावें । अनासक्तीनें मी वागावें । सत्संगा आदराचे । मज धावें हे वरदान ॥५॥
अनु	इ	क्ती त्वत्पदीं व्हावी । विषयीं विरक्ती व्हावी । कष्ट येतां घृती व्हावी । सेवा बरवी घे हादून ॥६॥
तार	त	त्सद्ब्रह्मार्पण । असो संपूर्णाचरण । दृढ धरूं तव चरण । न मला त्वदन्य शरण ॥७॥

## इति श्रीसप्तशतीगुरुचरित्रं समाप्तम्

(कोणता ग्रंथ कोणत्या शकांत निर्माण झाला  
याबद्दल ग्रंथकारांनी दिलेल्या ओव्या)

कर्ता करविता दत्त । वासुदेव निमित्त येव ।

तत्पदीं अर्पिला हा ग्रंथ । तोच येथ आदिमध्याती ॥ १ ॥

ज्ञालें अठराशें सहा शकांत । दिसहत्त संस्कृत गुरुचरित ।

स्यावरती टीका अर्चपणाब्दात । द्वारिकाक्षेत्री जाइली ॥ २ ॥

गुर्जेरेच्छेनें तपेवरी । चूर्णिका झाली त्याचवत्सरी ।

अठराशेतेवीस वत्सरी । त्रिंशती त्यावरी हो संस्कृत ॥ ३ ॥

ओंवीसमानार्य श्लोक संस्कृत । हो अठराशेंचोविंसात ।

गंगातीरी दुजा कार्तिकांत । मराठी भाषेंत हे सप्तशती ॥ ४ ॥

दत्तपुराण संस्कृत । माहात्म्यसार प्राकृत ।

ग्रंथत्रय रसमस्ति । षडवो दत्त वासुदेवमुखे ॥ ५ ॥

श्रीगणेशदत्तगुरुभ्यो नमः  
श्रीदत्तलीलामृताब्धिसार

श्रीगणेशाय नम । श्रीदत्तत्रिपाय नम ॥  
 ॐकार ज्याचा वाचक । जगद्धेव धीप्रेरक ।  
 तोचि देव सच्चिद्रसुख । एक दत्त ॥ १ ॥  
 दत्त अत्र निराकार । स्वच्छंदामार्गे हो साकार ।  
 अव्ययात्मा भक्ताधार । भक्तिगम्य ॥ २ ॥  
 अहंकार नाही ज्यास । कर्तृत्वादि कैचें त्यास ।  
 तत्र नेणें हें जो त्यास । खास बंध ॥ ३ ॥  
 बंधें नानायोनि दु ख । भोगी जेव्हा जाणें एक ।  
 भक्तिमार्ग तेव्हा चोख । सुख पावे ॥ ४ ॥  
 पावे ऐसें सौम्य धर्मे । भक्तित्यस्त निर्यक्रमे ।  
 शमादिक विप्रा कर्मे । भूषा शौर्य ॥ ५ ॥  
 व्यागार वेदया शूद्रा सेवा । भर्तृमेव खिया भरा ।  
 वारी वश्य करी देवा । मात्रार्थीना ॥ ६ ॥  
 मात्राधीन देव ग्यास । ण्ठदर्थ इतिहास ।  
 प्रतिष्ठानी करी वाम । कौशिकाम्य ॥ ७ ॥  
 ज्ञातिमार्गे विप्रदेह । निर्य मेवी वेदयागेह ।

-१ ज्याच्या उत्तमि स्थिति चित्तनाता कारण. २ स्वभावच्या इच्छामार्गे.  
 ३ ईश्वरप्रेरणे समर्पित. ४ ईश्वरानर्धे.



## श्रीदत्तलीलामृताब्धिसार

नेणे स्वखी कृतोद्वाह । मोहप्रस्त	॥ ८ ॥
प्रस्त झाला महारोगें । शून्य झाली त्याची अंगें ।	
त्याला वेश्या टाकी वेगें । दूर देशी	॥ ९ ॥
स्मरे तेव्हां तो मार्येला । हळू हळू गेही आला ।	
सती म्हणे दैवें आला । भला देव	॥ १० ॥
दुर्गंध ये जरी त्यास । त्याचा वीट नसे तीस ।	
अहोरात्र सेवी त्रास । न मानी ती	॥ ११ ॥
नीती तीणें न लंघिता । क्षणोक्षणी हाणीं लाता ।	
तथापी ती त्याच्या चित्ता । शांत करी	॥ १२ ॥
पूय-मूत्र-मळ क्षाळी । तरी देतो नित्य गाळी ।	
निजोनी तो एकेवेळीं । वेश्या पाहे	॥ १३ ॥
जेहें बोलें तो मार्येला । वेश्यागेही नेयीं मला ।	
ऐसे ऐकताही तीला । झाला हर्ष	॥ १४ ॥
वेश्येसाठीं भूषा घेयी । धरी स्केधी धवा बायी ।	
विद्युत्तेजें हळू पायी । जायी ध्वाती	॥ १५ ॥
चोरभ्रमें मांडव्यर्षी । शुळी दिल्हा विप्र त्यासी ।	
लागे म्हणे तो मरसी । सूर्योदयी	॥ १६ ॥
न हो सूर्योदय ऐसी । सती बोले स्वकार्यासी ।	
करोनी ये स्वगोहासी । तीसी भी तो	॥ १७ ॥
ठं ठः ठरें ठरें ऐसें । स्तंभनची होय जैसें ।	
साष्ठीवाचें सूर्या असे । तैसें स्थैर्य	॥ १८ ॥

बैण्डवश्य करी करी । या मंत्रें जो वश्य करी ।	
साहाय्य तो तिला हरी । करी वश्य	॥१९॥
न होतांची सूर्योदय । सर्वांलाही ज्ञालें मय ।	
यज्ञलोपें देवां होय । ऐकादशी	॥२०॥
आम्हीं देता सुवृष्टीसी । याजीना जो त्या मर्त्यासी ।	
पीडा घावी परी यांसी । काळ नाहीं	॥२१॥
ऐसें बोलोनी ते देव । ब्रह्मापार्शी घेती धाव ।	
ब्रह्मा बोले लपे देव । साचीशापें	॥२२॥
तेजें तेजा शमनावें । अनसूयेपार्शी जावें ।	
ऐसें बोलोनी ते भावें । तेथे आले	॥२३॥
अत्रि-अनसूयेतें ते । विनवूनी पंठणार्तें ।	
नेती सती बोले तीतें । माते धन्य	॥२४॥
पतीवीणें काहीं तूज । नावडे कीं हितगुज ।	
पती सर्वेश ने तूज । मज जेवीं	॥२५॥
स्त्रियां वेगळें न कर्म । पती देतो अर्ध धर्म ।	
सुशीलत्वें लामे शर्म । पतिलोकी	॥२६॥
येरी बोले हें ययार्थ । तुझे येणें हें किमर्थ ।	
अनसूया बोले व्यर्थ । अनर्थ हा	॥२७॥
सूर्या बोलावीं तूं जरी । तुझा मर्ता मरे तरी ।	
वाचवीं हें रुचे जरी । तरी करी	॥२८॥

तयास्तु ती म्हणे सूर्या । ये वा ऐसें ऐकोनियां ।	
आला सूर्य तो उदया । पडे विप्र	॥२९॥
अनसूया वदे काही । पतीविणें न मी पाहीं ।	
त्या धर्माच्या लेशें हा ही । विप्र वाचो	॥३०॥
संन्याहृती बीजत्रय । उच्चारितां मृत्युंजय ।	
मृताही ये जीव होय । तैसें तेव्हां	॥३१॥
अंतर्बाह्य त्याचा भाव । पालटला जेवी देव ।	
द्रौढीजानें चिरंजीव । जेवीं होतो	॥३२॥
महानंद सर्वां झाला । अनसूये वर दिहा ।	
त्रिमूर्ति ये त्वक्कुक्षीला । देववरें	॥३३॥
देव गेले स्वरयानासी । अनसूया त्या साष्वीसी ।	
पुसोनी ये स्वगेहासी । अत्रीसह	॥३४॥
अंतर्वेत्नी वरें झाली । मार्गशीर्षी सापंकाळी ।	
पूर्णिमेसी प्रसवली । तीन पुत्र	॥३५॥
सोम झाला ब्रह्मार्शेची । दत्तात्रेय विष्णू साची ।	
दुर्वासा तो हेराशेची । साष्वीधर्मे	॥३६॥
माखी न्हाणी पाजी त्यातें । जो जो जो जो म्हणे ज्यातें ।	
गाता ठके वेद त्यातें । साष्वी पाळी	॥३७॥
सोम गेला चंद्रलोकी । हिंडे दुर्वासा या लोकी ।	
पूर्ण दत्तत्रिमूर्ति की । गोही राहे	॥३८॥

१ मरे. २ व्याहृतिसहित हींजूसः याही संपुटित केलेला मृत्युंजय मंत्र.  
३ यान्या अनुष्ठानाने. ४ गर्भिणी. ५ शंकरास.

ध्यानमग्न केव्हां नग्न । उन्मत्तसा कीं उद्विग्न ।	
दिसे लोकां ब्रह्मलग्न । नानारूपें	॥३९॥
साध्य देव त्या नेणतां । बोलती कां वेदवार्ता ।	
करीसी आश्रम आतां । कोण तूझा	॥४०॥
दत्त बोले पांचवा पां । आश्रम हा असे सोपा ।	
निर्विकल्पें त्यात्मरूपा । जो पाहे त्या	॥४१॥
धैर्य सत्य शमें बुद्धी । धरा छेदा प्रंथी आधीं ।	
समत्वे न द्वैत घाधी । साधी शांती	॥४२॥
गर्वाक्रोश अवमान । द्रोह कामाघांचें भान ।	
नसो न सोडा वाग्वाण । सोसा हे ही	॥४३॥
जैसा पट रंगें रंगी । तैसा होयी संगें संगी ।	
साधुसंगें साधू अंगी । वेगीं बाणें	॥४४॥
निंदा सोडा जीडा पाणी । परछिद्रा सोडा पाणी ।	
बोला धर्म्या गोडवाणी । जाणीव घ्या	॥४५॥
अवध्याचें सार घ्यावें । हर्ष शोका दवडावें ।	
द्या आश्रमा तेव्हां पावे । भावें रेशा	॥४६॥
ऐसें देवीं हें ऐकोनी । दत्ता परात्मा मानुनी ।	
गेले त्या कालपासुनी । मीनी येती	॥४७॥
शिष्य होवूं पाहाती ते । दोहीं बुडी दिही दत्तें ।	
किती गेले होते त्यातें । पारखी तो	॥४८॥
वर घेवोनी स्वाश्रया । नग्नमाया मघप्याया ।	
दत्त वैसे देखोनियां । पळाले ते	॥४९॥

धर्मातिक्रम साहस । जिरे ईशा न मूढास ।	
शिवाविना जेवि वीप । जाळी अन्या	॥५०॥
कार्तवीर्य तो टिकला । तोचि सम्राट् मुक्त झाला ।	
एका त्याच्या चरित्राला । पूर्वापर	॥५१॥
कृतवीर्य सोमवशी । पुत्रशोक झाला त्यासी ।	
गुरू सागे सप्तमीसी । सूर्या अर्चा	॥५२॥
अपुत्रत्व मोढयै साव । कैसा होवो पुत्रामाव ।	
व्रत दे सत्पुत्र भाव । भाव ठेयी	॥५३॥
सूर्य रुद्र सप्त माता । पूर्जा होमी द्या देवता ।	
चरू समिधवें ताता । आणी तिले	॥५४॥
जीवत्पतिप्रजा नारी । अभिषेकी तीचा करी ।	
तेथे मत्र हा उचारी । वारी दोषा	॥५५॥
मैहक्षेन्द्रदोष वारी । जीवत्पुत्राहे हो नारी ।	
कोणी बाळार्ते न मारी । तारी हरी	॥५६॥
अभिषेक ऐसा होता । तोपवी ते विप्रकाटा ।	
भोग्य दक्षिणा त्या देता । लावे क्षेम	॥५७॥
दीर्घायू हा होवो बाल । त्रिमूर्ती गुह दिक्पाल ।	
रिष्टहर्ते बहुसाल । पालक ते	॥५८॥
ऐसे ऐकोनी हे व्रत । राजा भावें आचरत ।	
मैत्रेयी अनत व्रत । तेंही सागे	॥५९॥

एक वर्ष हविष्यान्न । पीर्णिमेसी तत्पूजन ।	
तत्पत्नी शीलधरा दीन । पूर्ण करी	॥६०॥
स्वप्नी रूप दावी दत्त । होवोनियां अवधूत ।	
बोले केलें पूर्ण व्रत । सुत घे हा	॥६१॥
माझा मक्त लक्षायू हा । चक्रवर्ती दुष्टारिहा ।	
स्मैर्तृगामी हो हा पहा । महाराज	॥६२॥
राज्ञी हर्षे झाली जागी । स्वप्न सागे मूपा वेगी ।	
राज ! बोले राही जागी । त्यागी क्षोभे	॥६३॥
दिक्पाठांश गर्मी आळा । मृद्भक्ष्याचा हो डोहाळा ।	
करी राजा संस्काराळा । झाला हर्ष	॥६४॥
उची पाच मह येत । कोणाचेही नसे अस्त ।	
तेव्हां राज्ञी हो प्रसूत । शांत काळी	॥६५॥
जोशी सागे झाला पुत्र । हो श्रीदत्तकृपापात्र ।	
स्मैर्तृगामी हा सर्वत्र । शतधारी	॥६६॥
धारी पापा तापा नाम । याचें घेतां नष्टागमै ।	
शेखी पावे परंधाम । नामवळें	॥६७॥
राजा हर्षे करी धर्म । आत्मैजाचें जातकर्म ।	
गृहणे माझे झालें शर्म । ऋणमुक्ती	॥६८॥
अर्जुन हें नाम टेवी । वाटे पुत्र चंद्र जेवी ।	

१ स्मरण होताच दर्शन देणार. २ पुनः क्षोभ घेतली तर स्वप्न निष्फळ  
 ३ या अभिप्रायाने हें सांगत्रे. ४ पुंघनवादि. ५ नष्टप्राप्ति.  
 पुत्राचे.

योग्य होतां मैता सेवी । विधा पढे	॥६९॥
कृतवीर्यं दैवें मेल । न घे पुत्र तो राज्याल ।	
समेमध्यें तो सर्वाला । मठा चोले	॥७०॥
व्यापाराचा द्वादशांश । भूमीचाही घे पष्ठांश ।	
परी रक्षीना जो त्यास । खास चोर	॥७१॥
क्रोधें लोभें दंडी दंड्या । सोडी शोडी जो अर्दड्या ।	
यम त्याच्या फोडी हड्या । मांड्या तोडी	॥७२॥
राजा जरी वागे न्यायें । मृत्य लुटती अन्यायें ।	
राजा भोगी त्या अपायें । दुर्गतीतें	॥७३॥
मृत्य विद्यासें मी एक । कैसैं बाळू ऐष्य दुःख ।	
हैं ऐकतां मुंनी येक । ऐक म्हणे	॥७४॥
भूपा आराधीं तूं दत्ता । निववील तो त्वच्चिता ।	
त्वद्रपाला अनेकता । तो दे योगी	॥७५॥
व्याचें सहागिरिस्थान । माडुरी करी शयन ।	
नित्य भागीरथीस्नान । तुंगोपान	॥७६॥
कुक्षेत्री आचमन । कन्हाडात संध्या ध्यान ।	
कोल्हापुरी भिक्षाटन । नित्य करी	॥७७॥
पंढरीसी विलेपन । सारापुरी सुभोजन ।	
स्मरतांची आगमन । शीघ्र करी	॥७८॥
दत्तात्रेय अभिधान । अनसूयात्रिनंदन ।	-
व्याच्या योगें देवगण । स्वर्गी सुखी	॥७९॥

जंमदैत्य स्वर्ग जेव्हां । घेयी देवां मारी तेव्हां	
गुरू सांगे सर्वां देवां । सेरा दत्ता	॥८०॥
मग देव घेती मेटी । मार्या दत्ता कंठी मिठी ।	
घाली स्वयें टाळ्या पिटी । मघा प्राशी	॥८१॥
मारी देवां पळा म्हणे । नानापरी घाली मेणें ।	
तयापी देव शहाणे । न पळती	॥८२॥
ऐसें एक वर्ष गेलें । प्रेमें दत्त देवां बोले ।	
देवीं सर्व निवेदिलें । झालें जें तें	॥८३॥
दत्त बोले स्त्रीउच्छिष्ट । खातां झालों मी हा भ्रष्ट ।	
माझा नसे जरी धीट । प्या प्रसाद	॥८४॥
शत्रू येयें आणा म्हणे । मग देव जाती क्षणें ।	
दैत्यां मारितां ते मेणें । आले तेही <sup>१</sup>	॥८५॥
नारी दत्ताकीं देखिळी । दैत्यां मुलोनी घेतिळी ।	
दत्त बोले हानी झाली । यांची मारा	॥८६॥
परदारार्कर्षणें ते । क्षीण झाले देव त्यांतें ।	
क्षणें मारोनी स्वर्गतिं । घेते झाले	॥८७॥
माया दत्तरूपी छीन । झालीं ऐसें हें ऐकोन ।	
त्वरें आला तो अर्जुन । दत्तापाशी	॥८८॥
तो हाणित्तां धिक्कारितां । कर्म बीमत्स दावितां ।	
न जायी त्या दे उच्छिष्टा । तें तो खायी	॥८९॥

१ देवांला भूल घालण्यासाठीं मायेने निर्माण केलेली स्त्री. २ दैत्यही-  
१ स्त्री.



तेव्हा गेले मुज त्याचे । दत्त बोले ससर्गाचें ।	
फळ हें जा येरू त्याचे । पाय धरी	॥९०॥
दत्त बोले सम्राट् हो तू । सर्वैश्वर्य गती घे तू ।	
सर्वज्ञ अजिंक्य हो तू । धर्मा योगी	॥९१॥
सहस्रबाहू पाळक । रूपें धरस्त्री अनेक ।	
स्मर्तृगामी दुर्वारिक । नष्टदाता	॥९२॥
दत्ताज्ञे तो राज्यां आला । अभिपेक देवें केला ।	
तेव्हां बोले तो सर्वाला । ऐका आज्ञा	॥९३॥
एकला मी राज्य करीं । न दें कोणाला चाकरी ।	
हानी होता जो जो स्मरे । ये मी तेथें	॥९४॥
माझ्याबिना जो शस्त्राते । धरी पाप करी त्याते ।	
दंडी ऐशा तदाज्ञेतें । भीते झाले	॥९५॥
राष्ट्रदुर्ग मार्ग सेना । पशुक्षेत्र धान्य धना ।	
राखी रूपें घे तो माना । ज्ञानौग्धीसा	॥९६॥
भूमि स्वर्गा खंपाताळीं । राजा धुडे सर्वकाळीं ।	
स्मरताची त्या जवळी । धात्र घेतो	॥९७॥
ऐसा बळी तो ऐकोनी । आला रावण धावोनी ।	
क्षीया करीं त्या धावोनीं । दे पोरानें	॥९८॥
कुबेरें तो सोडविला । सहस्रार्जुन नामाला ।	
ऐशा परी तो पावला । झाला भला	॥९९॥

प्रतिदिनी घे दर्शन । दत्ताचें नित्य स्मरण ।

दशसहस्र हो यज्ञ । त्याणें केले ॥१००॥

इति श्रीदत्तलीलामृतान्वितौ दत्तावतारपूर्वकार्जुनानुग्रहसंज्ञा  
प्रथमलहरी समाप्ता ॥ ओव्या १०० ॥ अक्षरें २८०० ॥

श्रीगणेशाय नमः । श्रीदत्तात्रेयाय नमः ।

भेत्ता राजा राज्य करी । त्या ये वैराग्यलहरी ।

राज्य टांकी दूरी घरी । ज्ञानार्घीतें ॥ १ ॥

ज्ञानार्घी श्रीदत्तात्रेय । राजा येनां मौनी होय ।

उमा राजा चिती पाय । अपायंत्र ॥ २ ॥

ऐसे किती दिन गेले । दत्तें ध्यान न सोडीलें ।

मूर्खें स्तथा आरंभिलें । म्यालें मन ॥ ३ ॥

येती देवर्षी प्रमाती । नित्य वंदूनि ते जाती ।

दानतपा कुंडी हाती । धरी राहे ॥ ४ ॥

एकेदिनी उठे दत्त । कुंडी घेयी शौचा जात ।

यथाविधी होना पूत । शिष्य आठा ॥ ५ ॥

त्याणें सामग्री दीवली । दत्तें नित्य क्रिया केली ।

धारणा ही आरंभिली । पंढी जैसी ॥ ६ ॥

शिष्य म्हणे राजा मेय । प्रायोपवेशनें व्रत ।

देतां अणी इष्टी वित्त । दत्त म्हणे ॥ ७ ॥

राजा वदे पुरे आतां । परीक्षा हे गुरूनाथा ।

१ ०-पाराचा पहिला अक्षर. २ अनाय दूर करणारे. ३ मातःकाठी.  
४ इर्मद, ५ पवित्र. ६ मुनिवादि. ७ योपवेशन. ८ उपोषना.

ज्ञानाविना नसे आस्था । आतां मला	॥ ८ ॥
मृत्यु माझा आज्ञाधार । देव माझे अनुचर ।	
रिद्धिसिद्धीचें मी घर । हें त्वां केलें	॥ ९ ॥
राज्यलक्ष्मी पुत्र नारी । आप्त होती अंती दूरी ।	
नको वार्ता यांची हरी । तारी शिष्या	॥ १० ॥
शाखें शाला मला भ्रम । प्रत्येकाचें भिन्न वर्म ।	
दत्त बोले एक धर्म । सर्वशाखां	॥ ११ ॥
क्षुद्रें शाखें पढवितां । इंद्रें गुरुला पूसतां ।	
तो त्या सांगे सात गाथा । ह्या त्या ऐक	॥ १२ ॥
एक शिल्पी शाखाधारें । बांधी देवालयें घरें ।	
दान धर्म तेथें बरे । नित्य होती	॥ १३ ॥
आधिब्याधी कोणा नोहे । ऐसें त्याचें कौशल्य हें ।	
रुचे सर्वां धन लाहे । वाहे धर्मा	॥ १४ ॥
मरोनी घे स्वर्गसुख । पुढे राजा तो धार्मिक ।	
पुनः शाला विप्र चोख । ब्रह्मनिष्ठ	॥ १५ ॥
एक विप्र स्मरशाखी । जगी धुंडे शाखोक्त खी ।	
एका रायें कातो पुत्री । त्या दाविली	॥ १६ ॥
आली तेव्हां त्याला मूर्च्छांग कन्या करी त्याची इच्छा ।	
राजा तैसी त्यांची वांछा । पूर्ण करी	॥ १७ ॥
राज्यापेंशी कन्या देयी । खुशी झाला तो जावयी ।	
स्माररंगें रंगी घेयी । तीशीं भोग	॥ १८ ॥

नैरादिब्रह्मांतानंद । रती ते घे प्राज्ञ मंद ।	
ते नेणें तो अंती खेद । घे न शांती	॥१९॥
कैलई संयोगें ह्याला । मोहीं मोहीं म्हणे ज्याला ।	
ये अन्योन्या मोह आला । यांला तैसा	॥२०॥
अंतरतां होती कधी । परस्परं एक दृष्टी ।	
होती आनंदाच्या गोष्टी । पोटीं प्रेम	॥२१॥
ऐशा आनंदें तो मेला । सखीक गंधर्व झाला ।	
तेणें शंभू तोपविद्या । ख्याला गातां	॥२२॥
शिवें ब्रह्मलोका नेला । तेणें घे क्रममुक्तीला ।	
तेव्हां दोग या शास्त्राला । आला कैसा	॥२३॥
वेदशर्मा गोदावासी । शांत दांत सुन त्यासी ।	
होता सात भूतें त्यासी । प्रासीयेला	॥२४॥
पडे रडे उडे हंसे । खायी गाई न्हायी असे ।	
सात माष करीतसे । पिसेपणें	॥२५॥
नाना उपाय योजिले । भूत एकही न गेलें ।	
एकेदिनी मिश्रूं आले । दुर्गंधांगी	॥२६॥
विप्र मिश्रा देतां छेवी । त्याची देखे जेवी रवी ।	
पळे मिश्रू विप्र जेवी । धात्रे पाठी	॥२७॥
मार गाळी सोसी जेव्हां । दत्त दावी रूप तेव्हां ।	

१ मनुष्यापासून ब्रह्मानंदापर्यंत. २ ह्रीं बीजाणें [मोहन प्रयोगाणें].  
मुळी चार-सलोक्तता, सरूपता, समीपता आणि सायुज्यता. ४ अवधूत.  
दांती. ५ वेगानें.

विप्र वदे पुत्राला न्हा । प्राणदाते	॥२८॥
दत्त सात मंत्र सागे । रोज एक एक सांगे ।	
त्याच्या कानी ह्यानी वेगे । भूते जाती	॥२९॥
ऐसें सागोनी हो, गुप्त । विप्रे तैसें केले व्यक्त ।	
रोज रोज एक तस । भूत गेले	॥३०॥
एका एका योगे जसे । मनोमल जाती तसे ।	
जो जो जाई त्याची नसे । ती ती चेष्टा	॥३१॥
फटकारानें उच्चाटितां । राक्षस ही हो धांधता ।	
भूताद्याची केंची वार्ता । उच्चाटने	॥३२॥
पुत्र झाला पूर्ववत् । अभ्यासें हो जीवन्मुक्त ।	
मंत्रशाले साधनात । हीत हें हो	॥३३॥
मातापुरी विष्णुदत्त । करी कर्म मीमांसोक्त ।	
त्याचे अगणी अश्रत्य । गुप्त असे	॥३४॥
ब्रह्मराक्षस त्या वृक्षी । विप्रदत्तबैळी भक्षी ।	
न देती जे त्यां तो शिक्षी । रक्षी विप्रा	॥३५॥
शुद्धान्ने ये त्या शातता । वर दे तो विष्णुदत्ता ।	
भार्यामते मागे दत्ता । दावी ऐसें	॥३६॥
बोले राक्षस हें जरीं । मला साक्षात् नोहे तरीं ।	
दूरी दावी स्वार्थ करी । फेरी वारी	॥३७॥
एके दिनी विप्रा भूत । दावी मँघापणी दत्त ।	

१ अंगोपांगसह. २ रागद्वेषादि. ३ मीमांसाशास्त्राप्रमाणें किंवा  
मुदिचारानें. ४ राखटेला. ५ भूतबळी. ६ जन्ममरण. ७ मम  
विष्टणाराचे दुष्टानी.

विप्र पाहे हणने मत्त । दत्त ने हा	॥३८॥
गुप्त ज्ञाला तो तात्काळ । विप्र ताडी स्वकपाळ ।	
भूत बोले दोन वेळ । दावीं पुनः	॥३९॥
भूत बोले एके दिनीं । आहे दत्त-तो स्मशानीं ।	
विप्र गेला तेथे हाणी । त्यातें दत्त	॥४०॥
मागें होतां दत्त गुप्त । ज्ञाला विप्रा वदे भूत ।	
पुनः दावीं हो तूं सर्क । पंदां धैर्यें	॥४१॥
पुनः दावीं एके दिनीं । कुत्र्यां काकां दे छेदूनी ।	
खैरमांस त्या जावूनी । दत्ता पाहें	॥४२॥
पुसे काय कार्य तरी । सांगे श्राद्धी क्षण करीं ।	
तरोनी तूं मला तारीं । बारी भवा	॥४३॥
पत्नी बोले व्हा सादर । विप्र हणने सोडीं देर ।	
जातां दत्तपदीं फार । मार दे त्या	॥४४॥
वदे दत्त सोडीं पाद । तो बोले पुरवीं छंद ।	
क्षण घेयी दर्शश्राद्धां । सिद्ध करी	॥४५॥
दत्त हणने नष्ट भ्रष्ट । मी अस्पृष्ट तूं रे शिष्ट ।	
विप्र हणने ब्रह्मनिष्ठ । वरिष्ठ तूं	॥४६॥
दत्त रूप दावी होती । श्वान काक श्रुतिस्पृती ।	
वदे विप्र माझी मुक्ती । होती ज्ञाली	॥४७॥
दत्त बोले मी ये विप्र । पंक्ति योग्य सांगें क्षिप्र ।	

तेव्हा ये तो हवें विप्र । सांगे भूता	॥४८॥
भूत बोले सूर्याग्नीते । योजी तोही घरीं खीते ।	
सर्व सांगे ती पाकाते । शीघ्र करी	॥४९॥
अन्नपूर्णा ज्याच्यापाशी । तो श्रीदत्त ये त्यापाशी ।	
सरंसाक्षाची हो राशी । दासी सिद्धी	॥५०॥
पेवोनी श्रीदत्त बोले । विप्र अथापी न आले ।	
पानी आसन दे बोले । बैसा येती	॥५१॥
ये ती बाहेर प्रार्थुनी । धा हे सूर्या तो घेवुनी ।	
विप्ररूपा त्या आसनी । बैसवी ती	॥५२॥
दत्त वदे देवस्थानी । कोण विप्र ते ऐकुनी ।	
प्रार्थी अग्नीते येवुनी । तोही बैसे	॥५३॥
मग साग श्राद्ध केले । सर्व देव तृप्त झाले ।	
पितरही मोक्षा गेले । बोले विप्र	॥५४॥
ब्रह्मराक्षसोपदेशे । ज्ञालें दर्शन हें असे ।	
दत्ता ध्यान मनीं ठसे । ऐसें करी	॥५५॥
दत्त वदे मी त्वच्चित्ता । न सोडी दे मदुच्छिष्टा ।	
भूता तो दें खीही आता । मुक्तता ध्या	॥५६॥
दत्त विद्या सूर्य यान । अग्नी सिद्धी दे ते तीन ।	
गुप्त झाले घरी ध्यान । ब्राह्मण तो	॥५७॥
उच्छिष्टें हो भूत मुक्त । विप्र ज्ञाला प्रेष्ठ भक्त ।	
आचरितां गीमासोक्त । मुक्त हो की	॥५८॥

गोदातीरीं हरिशर्मा । विशीं भोगी पूर्वकर्मा ।	
देवद्रोहें सहगुल्मा । जल्मा आला	॥५९॥
त्यांत क्षय द्वादशाब्दीं । ब्रह्मघातें पौडशाब्दीं ।	
जलोदर पुढें त्र्यब्दीं । जीर्णज्वर	॥६०॥
हो पण्मासें अतिसार । चों मासानें भगंदर ।	
त्रिदोष शैलीं योर । मारक जो	॥६१॥
तत्खी जायी विष्णुदत्ता । शरण तो प्रायश्चित्ता ।	
भोजी कर्म विपाकोक्ता । स्त्रीकरवी	॥६२॥
जों जों प्रायश्चित्त होत । रोग तों तों होयी नष्ट ।	
त्रिदोषा वैद्य शास्त्रोक्त । मात्रा पाजी	॥६३॥
विप्र झाला रोगमुक्त । मत्र दे त्या विष्णुदत्त ।	
त्याणें विप्र झाला सक्त । दत्तपदी	॥६४॥
रोग जाता पुष्टीरसें । माया जाता ज्ञानें तसें ।	
अथै तदर्थ हे असे । शास्त्रोपाय	॥६५॥
एक माता रोग होता । निव पाजी निजसुता ।	
तो न पिये लाहू देता । पीना झाला	॥६६॥
सैसी फलश्रुती, गौण । हें जाणे त्या ज्ञान पूर्ण ।	
बाणें नेणें त्या भ्रमण । ये शास्त्रार्थी	॥६७॥
लोका प्रवृत्ती हो लाहू । भासे निवृत्ती ती कडू ।	
आर्ता दावी फळ लाहू । श्रुतिमाता	॥६८॥
जगी किंवा स्वर्गी भोग । प्रयोग कीं शत्रू भंग ।	



करावया हैं शाखांग । सांग कसैं ॥६९॥  
 एक देव दत्त देशी । जातां मागें तस्त्रीपार्शी ।  
 घेवोनी पतिरूपसी । श्रोटींग ये ॥७०॥  
 म्हणे जाणें ज्या कार्यासी । तो मेटला वेशीपार्शी ।  
 परतलों मी शीघ्रेशी । प्राणप्रिये ॥७१॥  
 अशी तिशीं घाली भूली । भार्या सत्य समजली ।  
 भोग देतां ती भागली । आली शंका ॥७२॥  
 मोठी त्याची भोगशक्ती । पोटीं ठेवी लाजेनें ती ।  
 दाटी शोकें तों मासाती । पती आला ॥७३॥  
 पिसा म्हणे त्या तूं कोण । विप्र म्हणे मी ब्राह्मण ।  
 माझे घरीं तूं रे कोण । मद्रूपानें ॥७४॥  
 तो म्हणे मी घरघनी । कपटी तूं जा येथूनी ।  
 तें ऐकोनी विप्र हाणी । तोही त्यातें ॥७५॥  
 प्रामीं लोकां झाला खेद । त्यांच्या रूपा नसें मेद ।  
 विष्णुदत्तापार्शी वाद । तोडूं चला ॥७६॥  
 म्हणोनी ते तेथें आले । विष्णुदत्त त्यातें बोले ।  
 तुल्यरूप दोघां भले । तुल्यध्वनी ॥७७॥  
 एक सत्य एक घूर्त । दावीळ हें आतां दत्त ।  
 विप्रा श्वेत भूता रक्त । रेखी मुद्रा ॥७८॥  
 पुसे एका एका भिन्न । घर वस्त्र धन धान्य ।

१ ब्रह्मचर्याश्रमीं कामार्त होऊन जो मरतो तो श्रोटींग [भूत] होतो.  
 २ श्रोटींग. ३ बोलणें.

स्त्रीचें लक्षण सामान्य । सांगे विप्र	॥७९॥
इटा कौले वासे धन । कण संख्या पात्र मान ।	
स्त्रीचें बाह्यातलक्षण । भूत सांगे	॥८०॥
तो संशय लोका झाला । विप्र म्हणे या क्षेत्राला ।	
फिरोनी ये पूर्वी त्याला । सत्य मानूं	॥८१॥
क्षणें भूत ये दे खूण । विप्रा लागे अर्धा दिन ।	
म्हणे त्यातें सागा खूण । ह्या नेगाची	॥८२॥
विप्र पैढ्यामें ये भूत । यामार्धें लोक म्हणत ।	
नर नोहे हाची भूत । विप्र म्हणे	॥८३॥
या कुंडीच्या तोटीवन । ये तो धे स्त्री हें ऐकून ।	
रिघे भूत तब्दधन । विप्र करी	॥८४॥
ॐ हुं फट् भो महा वीरा । मृता बाधी बाधी वरा ।	
भूमीतळी गाडी वरा । शिळा ठेवी	॥८५॥
लोकां म्हणे विष्णुदत्त । येता ओळखिला भूत ।	
खात्री व्हाया क्रम येय । हा दावीला	॥८६॥
सर्वां झाला महानंद । ऐसा शालें जाता खेद ।	
लागे खरा परानंद । मेद नुरे	॥८७॥
एका विप्रा झाला सुन । पूर्वीचा तो योगभ्रष्ट ।	
उन्मत्तसा तो वर्तत । संगमर्ये	॥८८॥
मोठा होतांही तो नेणें । मळ-मूत्र खाणेंपिणें ।	

## श्रीदत्तलीलामृताब्धिसार

- कोणी म्हणे भूतभेणे । ऐसा हो की ॥८९॥  
 सर्वांपाय तारें केले । ते ते सर्व वाया गेले ।  
 विष्णुदत्तापाशी नेलें । त्या बाळातें ॥९०॥  
 त्याणें ज्ञानी ओळखिला । लोका म्हणे तुम्ही चला ।  
 बोले त्याला का ह्या लीला । मुला केल्या ॥९१॥  
 कोणाचा तूं कोठें जासी । वाटे भय मोठें घेसी ।  
 आई-बापा का न देसी । पुत्रसूख ॥९२॥  
 बाळ वदे हा एकला । सबाद्यातरी भरला ।  
 जाणें येणे नसे ह्याला । संबंघही ॥९३॥  
 भक्त वदे सत्य हेची । तरी मीती का संगाची ।  
 चेष्टेपरी घे लोकांची । राहाटी तूं ॥९४॥  
 घरी जारिणी वावरे । तिचें चित्त जारी ठरे ।  
 ज्ञाता तेथी क्रिया चरे । ब्रह्मी लीन ॥९५॥  
 यांत त्याचा नसे तोटा । उपकार आणी चेष्ट ।  
 दोनी लामे ब्रह्मनिष्ठा । नीति शालें ॥९६॥  
 मग बाळ सोडी खोडी । ब्राह्मणी त्या जेवूं वाडी ।  
 अन्न खाता तें दे दडी । भीती त्याची ॥९७॥  
 पिता पाहे शांत सुता । म्हणे घालविलें मृता ।  
 बंदुनी ते विष्णुदत्ता । जाती घरा ॥९८॥  
 भ्रममात्र हा संसार । यांत शालें मिळे सार ।  
 सारें भवपारावार । पार होई ॥९९॥  
 शार्ङ्गक्यार्थ सात गाया । गुरू सांगे देवनाया ।

मग दत्तपदी माया । रात्र ठेवीं ॥१००॥

इति श्रीदत्तलीलामृताब्धौ सप्तगाथाख्या

द्वितीयलहरी संपूर्णा । ओव्या ॥२००॥

श्रीगणेशाय नमः । श्रीदत्तात्रेयाय नमः ।

उपदेश गुरू सांगे । छा जो शिष्य घे पैडुळिं ।

तोच भक्त छोटी वेगें । मार्गे भवा ॥ १ ॥

भवौतीत निर्विकार । विभू आद्य अज पर ।

मायायोगें हो साकार । एक आत्मा ॥ २ ॥

स्वयें मायाऽविद्या हो तो । ईशा जीवा आभासें तो ।

करी सत्य हें माने तो । होतो बद्ध ॥ ३ ॥

त्रिगुणमायायुक्तात्मा । त्यापासूनी जन्म व्योमा ।

वाताग्नी आप भू जन्मा । क्रमें देतो ॥ ४ ॥

शब्दस्पर्श रूपरस । गंध एकोत्तर त्यांस ।

गुण दिहे या पांचांस । घे तो बद्ध ॥ ५ ॥

पंचीकृत भूतयोगें । देह शाले हे अवघे ।

स्वस्वाधिक्यें देह वागे । स्वस्वाधीन ॥ ६ ॥

भूतसत्वांशे वेगळी । ज्ञानेंद्रियें पांच शाली ।

अंतःकरणाते व्याली । सत्वैकता ॥ ७ ॥

१ अकाराचा द्वितीय वर्ण [उ पदानाचा ईश शंकर तो गुरू असाही अर्थ करावा.] २. सहा शास्त्रें. ३ संसारधर्माहून वेगळा. ४ प्रतिबिंबानें. ५. आकाशाचा. ६ ज्या भूताचा अधिक अंश ज्या शरीरामध्ये तें शरीर त्या भूताच्या स्वाधीन राहतें.

रजोशानी कर्मेन्द्रिये । प्राणा जन्म तदैक्ये ये ।	
याही लिंगदेहाला ये । आकारता	॥ ८ ॥
दिग्वातार्क वरुणाग्नी । ज्ञानेन्द्रिये राहे तेवी ।	
अग्नीराज मृत्यू कैवी । कर्मेन्द्रिया	॥ ९ ॥
धीचा जीव मना चंद्र । चित्ताधीश हो उपेंद्र ।	
अहंकारपती रुद्र । चालक हे	॥ १० ॥
व्येष्टीचे हे होत देव । समष्टीचे अग्रय ।	
याचा चालक तो देव । स्वर्गग्योती	॥ ११ ॥
पंचीकृत स्थूलमूर्ती । तेथे विश्व घे जागृती ।	
लिंगी तैजस घे आती । स्वप्नाची हे	॥ १२ ॥
अविद्या कारणदेह । तेथे प्राज्ञा निद्रा मोह ।	
याचा साक्षी सुर्य न हो । सदेहें ज्या	॥ १३ ॥
स्थूल अन्नमयकोश । त्याचा जीव जें अध्यास ।	
तेणें घे पड्बिकारास । भास हाही	॥ १४ ॥
कर्मेन्द्रियप्राणसंगे । नित्य भूक तहान घे ।	
ज्ञानेन्द्रिय मने उगे । भ्रम करी	॥ १५ ॥
ज्ञानेन्द्रियबुद्धियोगे । कर्तृत्वाच्या ठेपे फुगे ।	
प्रिये मोदे प्रमोदे घे । मोक्तृत्व हा	॥ १६ ॥
जेव्हा होयी देहातीत । पंचकोशव्यतिरिक्त ।	
दशासाक्षी तेव्हा मुक्त । मुक्त हो तो	॥ १७ ॥

१ ब्रह्मा. २ निरनिराले देहाचे. ३ विराटाचे. ४ सशय. ५ आवडत्या वस्तूचे दर्शन. ६ त्याचा लाम. ७ त्याचा अनुभव. ८ आण्ट्यादि अवस्था.

ऐसा होण्यासाठी योग । अम्यासावा हा अष्टांग ।	
निर्वासन मनोमंग । चांग होई	॥१८॥
खोटे बोलों नये चोरी । हिंसा दुर्मैथुन वारी ।	
सरळता धैर्य धरी । दुःख होतां	॥१९॥
सर्वावरी कृपा करी । मृतोयानें शौच करी ।	
अवमानी क्षमा धरी । खाई सुंदर	॥२०॥
यांचें नाम दहा यम । दाहा हे ऐक नियम ।	
जपे देवगुरू नाम । देवा पूजों	॥२१॥
वेदांताचा नित्याभ्यास । गुरुब्रह्म्याचा विश्वास ।	
कृष्ण शोषी स्वदेहास । कर्मा श्रद्धा	॥२२॥
दैवलाभें संतोषोन । पात्री देई शक्त्या दान ।	
निष्ठा लाजें विष्णुवर्षण । सर्व करी	॥२३॥
उजवा हावे मांडीवरी । हावा पाद उज्वेवरी ।	
पृष्ठहस्ती व्यस्त धरी । पादांगुष्ठा	॥२४॥
नासाग्राक्ष सिधा वैसे । वद्वपश्चासन असे ।	
किवा सिद्धासनी वैसे । भ्रूमध्याक्ष	॥२५॥
हावी खोंट गुदावरी । तयावरी उज्वी धरी ।	
नेमी हनु उरी धरी । हेचि सिद्ध	॥२६॥
दर्म-चर्म-वखावरी । ऐसा वैसे तूं एकाप्री ।	

१ शास्त्रनिषिद्ध मैथुन न करणें हें गृहस्थांच उद्देश्यतच समजावें. २ पोटाचे दोन भाग अन्न व एक अळानें भरून चौथा रिता ठेवणें. ३ स्वांश्रायणादिक.

४ नासिकाप्रावर दृष्टी. ५ नमस्कार करी किंवा हनुवट नम्र करी.

जलान्यादी मीति दूरी । करी पूर्वी	॥२७॥
धेयी डावे नासापुटी । सोळा अके वायू पोटी ।	
चतुर्गुणें घे ह्यन्टी । खाली घरी	॥२८॥
दुजा नासापुटे सोडी । बत्तीसांनी पुनः ओढी ।	
विपरीत शुद्धनाडी । हो अम्यासे	॥२९॥
तीन वेळ बीस बीस । वाढवावें कुंभकास ।	
ऐसे करी तीन मास । खास सिद्धी	॥३०॥
कैनिष्ठाने धर्म घेतो । मध्यमे देह कापतो ।	
अक्षरंघ्रीं प्राण जातो । उत्तमानें	॥३१॥
दो पळे पांच विपळे । होतो प्राणायाम बळे ।	
सो उत्तम त्याणें ढळे । कुंडलिनी	॥३२॥
पंचवीस पळे ठरे । तेव्हा प्रत्याहारें नुरे ।	
बाह्यमान धारणारे । दोघडीनें	॥३३॥
अहो रात्रे घडे ध्यान । करी निद्रा निवारण ।	
विक्षेपा दे प्रशमन । रस नेवें	॥३४॥
श्रवणाचें हें मनन । आंत युक्तीनें सेवन ।	
स्वभवत् द्वैतमान । मान मिध्या	॥३५॥
तो भी साक्षी परिपूर्ण । ऐसें नित्य करी ध्यान ।	
घ्येयाकार होता मन । समाधी हो	॥३६॥
आदर्शस्यमुखें मान । मुखाचें हो तेवीं जाण ।	
बुद्धिप्रतिबिंबें मान । हो स्वात्म्याला	॥३७॥

चित्तेंद्रियें न दाविती । स्वात्म्या तो घे स्वप्रतीती ।	
वृत्तिज्ञानें तेंही अंती । रूपों मुरे	॥३८॥
कर्तकरजोन्घायानें । ज्ञान मुरता तत्क्षणे ।	
पुरे स्वात्मा एकपणें । पूर्णानंद	॥३९॥
निद्रेमाजी जरी ऐसें । तेथें वृत्तिज्ञान नसे ।	
सामान्याशीं वैर नसे । अज्ञानाचें	॥४०॥
सूर्यतेजें जेवीं तृणें । न जळती संयोगानें ।	
सूर्यकाताचा तत्क्षणे । भस्म होती	॥४१॥
तैसें वृत्तिज्ञान जाणा । जहदजहल्लक्षणा ।	
तैस्त्वपदार्यैक्य खुणा । दावी खास	॥४२॥
धरी जेव्हा योगीं चाड । तेव्हा सिद्धी येती आड ।	
योगा घालीती बिघड । द्वाड त्यारे	॥४३॥
अणिमादीं आठ सिद्धी । दाहा अन्य उपसिद्धी ।	
येथें न धरावी बुद्धी । नश्वर ह्या	॥४४॥
धरीती त्या जरी कास । त्याची न ठेवावी आस ।	
ऐसा नर करी त्यास । खास मोक्ष	॥४५॥
योगभ्रष्ट झाला तरी । तो मोक्ष घे जन्मातरी ।	
प्रभाव हा योगोदरीं । तारी साच	॥४६॥
कममुक्ती ब्रह्मलोकीं । ब्रह्माबरोबर ये कीं ।	
अप्रतिबद्धा या लोकीं । जीवन्मुक्ती	॥४७॥

१ निवळीची बी. २ विरुद्ध टाकून अविरुद्ध घेणेंची लक्षणा. ३ जीव-  
रक्षकत्वाचा. ४ ज्याच्या ज्ञानाला विघ्न न आलें त्याला.



ज्ञानी तदर्थ उपाय । करीती ते सर्वापाय ।  
 निवारिती तूं ही सोय । धरी अंगें ॥४८॥  
 अर्थां मुलेना जो ज्ञाता । मुग्ध तो जो मार्गी जातां ।  
 न दे दृष्टी इतस्तता । आंधळ्य तो ॥४९॥  
 निंदा स्तुती न घे कानी । मेरा तो मितैसद्वाणी ।  
 बोले स्वादा दे सोडूनी । अजिहू तो ॥५०॥  
 भिक्षा शौचार्थ जो जाई । पंगू तो जो कशी बाई ।  
 पाहूनी न मुली घेई । तोची पंढ ॥५१॥  
 ऐसा वागे त्या ये सिद्धी । तूंही ऐसा योग साथी ।  
 गुहा ही घे येथे आधी । कधी न हो ॥५२॥  
 टेवी दत्त शिरी हात । राजा बंदी जाई तेथ ।  
 तीन दिन हो ध्यानस्य । प्रसादाने, ॥५३॥  
 पुनःही हो बारा दिन । समाधिस्य भास तीन ।  
 पुसे त्याळा उठवून । दत्तात्रेय ॥५४॥  
 म्हणे बोले अनुभव । बोले राजा जेथे वाव ।  
 त्रिपुंटीळा नसे ठाव । वृत्तिज्ञाना ॥५५॥  
 होतो तेथे समाहित । जाणीले हें मी ऊठतां ।  
 पूर्वाभ्यासांनुवृत्तिता । तर्किले ते ॥५६॥  
 तो आनंद कैसा कोण । वदे दैवें ज्या सोडोन ।  
 आलों येथे घे चरण । हे ही तैसे ॥५७॥

दत्त हसोनी जेववी । पुनः अम्यासा पाठवी ।	
वर्ष होनां त्या ऊठवी । स्वयें दत्त	॥५८॥
दत्त बोले तूं कृतार्थ । करीं राज्य भोगीं अर्थ ।	
जरी नसे तुला स्वार्थ । तरी जा रे	॥५९॥
निज प्रारब्ध भोगावें । अनासक्तीनें वागावें ।	
सदा स्वरूपीं जागावें । गावें देवा	॥६०॥
लोकबाधानिरासार्थ । लोकां दावीं विपरीत ।	
मावें घरीं हृदयांत । नित्य धर्म	॥६१॥
वर्म ऐसें सांगे दत्त । राजा शिरीं घरीं जात ।	
राष्ट्रीं तैसें आचरत । दत्ता स्मरे	॥६२॥
करीं विप्रोद्वाह वांधी । तळीं धन अश्वमेधीं ।	
वेंची ज्याच्या राष्ट्रीं आधी । व्याधी नसे	॥६३॥
स्वयें पाळी सप्तदीपा । स्मरे जो त्या दावी रूपा ।	
अनेकत्व ये तद्रूपा । दीपा जेवी	॥६४॥
तेव्हां सर्व सुवासिनी । वृद्ध होती सर्व प्राणी ।	
इतिभीती नेणें कोणी । आणी नैस्वैय	॥६५॥
खें खें मारीं मारीं अरी । अशा जपें हो त्या परी ।	
नामें कार्तवीर्य मारी । अरि चोरा	॥६६॥
स्वाहा शमवीं शमवीं । हाचेपरी परामवीं ।	
बोधा दोष रोष देवी । कार्तवीर्य	॥६७॥

पर्जन्येद्र ऋष्यशृंग । मंडूक दे मंत्रे चाग ।	
वृष्टी तेवीं दे अव्यंग । अर्जुनाख्या	॥६८॥
उमा रमा-सरस्वती । ऋद्धिसिद्धी बुद्धी देती ।	
कार्तवीर्यनाभे हार्ती । येती तीन्ही	॥६९॥
ऐसा राजा तो एकदा । मुर्जा वळवी नर्मदा ।	
कांता खेळवी नर्मदा । मदाधसा	॥७०॥
कोपे सिंधू ये धावुनी । राजा छोटी त्या ताडुनी ।	
पळे तो वेळा सोडुनी । मनी खचे	॥७१॥
कर्कोटक नागसुत । कार्तवीर्यावरी येत ।	
त्या जिंकोनी पैद घेत । राजा त्याचे	॥७२॥
पाहोनी हें त्याचे शौर्य । देवालाही न हो धैर्य ।	
त्याध्यापुढे केवीं बीर्य । मर्य दावीं	॥७३॥
असा राजा बळी जरी । विप्रावरी प्रीती करी ।	
अतिपीला तो सत्कारी । तारी दीना	॥७४॥
नित्य निजधर्म वागे । अन्या वागवीतो अंगे ।	
नित्य निजरूपी जागे । रगे रूपीं	॥७५॥
८५००० पंचाशीति सहस्राब्द । राज्य केलं जेवी अर्धे ।	
वर्षे दाने दे न शब्द । कठोर दे	॥७६॥
पुत्रापरी प्रजा पाळी । कधीं कोणा न दे गाळी ।	
विप्राज्ञेते धरो माळीं । बळी जरी	॥७७॥

१ त्याच्या बीजाने युक्त मंत्र. २ विलास देणाऱ्या. ३ स्वान. ४ परा-  
क्रम. ५ मेघ.

त्याचें सौभाग्य अमित । पुत्र झाले त्याला शत । ॥७४॥  
 ते सर्वही पितृभक्त । सक्त धर्मी ॥७५॥  
 दत्तापाशी एके दिनी । कार्तवीर्य तो येवुनी ।  
 मृदु बोले लीनपर्णी । भक्तीभावें ॥७६॥  
 प्रारब्धाचा भोग धाला । आतां मारा तुम्हीं मला ।  
 दत्त म्हणें आतां तूला । कसा मारूं ॥७७॥  
 राजा म्हणें स्वामी ऐका । क्षत्रियांचा देह जो कां ।  
 धारातीर्षी धर्म चोखा । पडावा जी ॥७८॥  
 तरी याळा मारणार । समर्थ न सुरासुर ।  
 तेथें काय हे पामर । नर बोला ॥७९॥  
 बोले श्रीदत्त हांसूनी । तुझी निष्ठा ही पाहोनी ।  
 वर देणें संतोषोनी । प्रिय भक्ता ॥८०॥  
 तुला मारो ह्यात्याधिक । जातमंतुंमिणें ऐक ।  
 रणीं तो मी ऐसी चोर । भाक घे हे ॥८१॥  
 ऐसें ऐकोनी अर्जुन । बंदोनी ये संतोषोन ।  
 करी अश्वमेध यज्ञ । निष्कामेशी ॥८२॥  
 कोणी अश्व न धरिती । अश्वमेध सांग होती ।  
 से देखोनी देवां भीती । येती शाही ॥८३॥  
 देवी पाठविठा सूर्या । सन्व त्याचें हरावया ।  
 ये अतिथी होवोनियां । विप्ररूपें ॥८४॥  
 राजा म्हणें माग इष्ट । तो बोलिठा रिती पोट ।

स्यावरांची मिक्षा तुष्ट । मारें करी ॥८८॥  
 राजा म्हणे देतो ती मी । विप्र न व्हा कोण तुम्हीं ।  
 मग सूर्य निर्जधामी । प्रगटला ॥८९॥  
 धन्य झालो म्हणे राजा । सप्तद्विपीचा उब्दीजा ।  
 घेयी सूर्य म्हणे राजा । घे हे बाण ॥९०॥  
 सोडी याही ते वाळती । अग्निरूपें तयाप्रती ।  
 सेवीं म्हणोनी दे हाती । माते सूर्य ॥९१॥  
 पांचशें तो चाप जोडी । राजा तेची बाण सोडी ।  
 झाले शुष्क वृक्ष तोंडी । धरी सूर्य ॥९२॥  
 सर्व वृक्ष भस्म झाले । ध्यान सोडुनी देखिलें ।  
 षसिष्ठानें तें पूसिलें । शिष्यवर्गा ॥९३॥  
 सांगती ते त्या अर्जुन । वृक्ष शोपीले ये बाणें ।  
 ते जाळीले दावाग्नीनें । भूतळीचे ॥९४॥  
 तेव्हां क्रोधें मुनी वदे । हा आम्हाही नेणें मरें ।  
 मरो विप्रहस्तें खादे । तुटोनी हा ॥९५॥  
 ऐसा दैव झाला शाप । तेव्हा उद्दत हो नृप ।  
 स्वर्गा गेला देवा कोप । ये पाहुनी ॥९६॥  
 देवी त्याशीं शुद्ध केलें । भूपें देव पळविले ।  
 विष्णूला शरण गेले । छिन्नभिन्न ॥९७॥  
 कार्तवीर्या मारा आतां । ऐसें देवीं विनवितां ।  
 वरा शापा आठविना । झाला विष्णू ॥९८॥

विप्ररूपे माखं त्यास । चला म्हणे तो देवास ।  
 देव आले स्वस्थानास । मीत मीत ॥९९॥  
 विष्णू हो भार्गवराम । मर्तूमिपें त्या संग्राम ।  
 करोनी दे परंधाम । भूमौनंदें ॥१००॥  
 इति श्रीदत्तलीलामृताब्धौ कार्तवीर्यप्रतापाख्या  
 तृतीयलहरी सपूर्णा । ओव्या ॥३००॥

श्रीगणेशाय नमः । श्रीदत्तात्रेयाय नमः ।  
 मैहाराज सोमवंशी । गाधी कन्या झाली त्यासी ।  
 सत्यवती मागे तीसी । ऋचकर्षी ॥ १ ॥  
 राजा चिंती कैमी घाषी । कन्या मान्य जैसी देवी ।  
 याला फिरवाना केवी । शापील हा ॥ २ ॥  
 मग राजा म्हणे त्याला । माझा एक पण झाला ।  
 जो दे श्यामकर्णाश्चाला । सहस्रेंशी ॥ ३ ॥  
 त्याला कन्या घावी ऐसी । प्रतिज्ञा हे तुला कैसी ।  
 सावे मुनि वदे त्यासी । देतो अश्व ॥ ४ ॥  
 त्यानें तो वरुणापाशी । अश्व पाहोनी वेगेंसी ।  
 येवोनी तो मुनी त्यासी । सर्व सागे ॥ ५ ॥  
 वरुणही तें ऐकोनी । तेव्हा डचकला मनी ।  
 मागे फिरविता मुनी । शापील हा ॥ ६ ॥  
 अश्व पाजिता मदिरा । ते न जाती मुनीश्वरा ।

१ अपराध. २ अपरिच्छिन्न आर्नदानें. ३ प्रणवाचा अतिमवर्ण अ उ

। असे अनुक्रमे शतकादि असून ॐ झाला. ४ मद्य.

तो योजूनी या प्रकारा । दे अश्वार्ते	॥ ७ ॥
योगबळें ते घेवून । आला त्याला तो पाहून ।	
हणें देई कन्यादान । मानपूर्व	॥ ८ ॥
देव पाहोनी हाणती । योगीश्वरा भोठी शक्ती ।	
अघटित घटवीती । मिती न हो	॥ ९ ॥
गाधी म्हणे परमोत्रा । कन्या गेली न मी पुत्रा ।	
देखें म्हणोनी हो भिन्ना । मुनिवर्या	॥ १० ॥
मुनी म्हणे होवो तुला । पुत्र जातो आश्रमाला ।	
सवें घेवोनी पत्नीला । ताता भेटों	॥ ११ ॥
मग पत्नीला घेवोनी । भृगूपाशी तो येवोनी ।	
सांगे सर्व त्या वदूनी । भृगू हर्षे	॥ १२ ॥
सत्यवती पतिव्रता । भर्तुं शशुराभ्या चित्ता ।	
धर्म शर्म दे अश्राता । भृगु तोपे	॥ १३ ॥
बोले इष्ट वर घेयी । सती लीन झाली पायी ।	
मला योग्य सुता देई । आयीला ही	॥ १४ ॥
मुनी बोले तू अश्वत्था । औदुबरा तुझी माता ।	
सेवो संस्कारुनी भौता । खाता सिद्धी	॥ १५ ॥
मग तातगेही ये ती । भर्त्यांसह तेणे रीती ।	
करि चरू घेता भ्राती । होती झाली	॥ १६ ॥
कन्या मातृचरू भक्षी । माता कन्येचा ते वीक्षी ।	
ज्ञानदृष्टी भृगू साक्षी । तेथे आला	॥ १७ ॥

गृहे सुने हो व्येत्यय । तुझा पुत्र हो क्षत्रिय ।	
मातेचा तो विप्र होय । काय केले	॥१८॥
खिन्न सून पायीं घेई । मिठी पोटी विप्र येई ।	
ऐसें करावे उपायीं । गृहे दीन	॥१९॥
भृगू बोलें विप्र होय । पुत्र पौत्र हो क्षत्रिय ।	
ऐसें आश्वासोनी जाय । निजाश्रमा	॥२०॥
व्याली सत्यवती पुत्र । जमदग्नी जो पवित्र ।	
शंकरांश ज्ञानपात्र । मंत्रद्रष्टा	॥२१॥
तीची माता व्याली पुत्र । नामें तो हो विश्वामित्र ।	
विप्रपूज्य हो सर्वत्र । मंत्रबलें	॥२२॥
गौरीकला रेणुसुता । जमदग्नीची ती कौता ।	
रेणुकाख्या पतिव्रता । शांताकारा	॥२३॥
तिला झाले तीन सुत । चौथा पोटी ये साक्षात ।	
केशवांश जो विख्यात । रामनाम	॥२४॥
वेदशास्त्र तो पढला । धनुर्वेदाभिज्ञ झाला ।	
प्याणे शिवा तोपवित्र । शिष्यधर्मे	॥२५॥
एके दिनी ती रेणुका । देखे गंधर्वनायका ।	
नदीमध्ये घे छीसुखा । मुखा चोखी	॥२६॥
ते पाहोनी ती मुळी । किंचिज्जळांत चाळिली ।	
दैवें मनीं डचकली । ओली आली	॥२७॥



म्हणे कैसी झाळी मूल । आतां पती की शपिळ ।  
 त्वरे घेवोनी ये जळ । शीलवती ॥२८॥  
 पती कोपें तिला बोले । तोंड न दावीं आपुलें ।  
 धाटती जे तुला मले । चाले तेथें ॥२९॥  
 तेव्हां थरथर काये । पुत्रा सांगे मुनी कोपें ।  
 ईचा मुडा तोडा पापें । जाती तेव्हां ॥३०॥  
 तिघेही ते खेहें म्याले । तीचें शीर न तोडीलें ।  
 तातें त्यातेंही शापिलें । केलें मत्स्य ॥३१॥  
 रानी समिदमांसाठी । राम गेला तो ये पाठीं ।  
 तेव्हा मुनीची ये दृष्टी । तयाररी ॥३२॥  
 बोले ही हो अमगळा । रामा ईचा काटीं गळा ।  
 न विचारीं तू ये वेळा । बलाढ्या रे ॥३३॥  
 राम मनीं न शकित्ता । हातीं परशू जो होता ।  
 तीव्या कठीं तो मारिता । तुटे शीर ॥३४॥  
 धड पडे भूमीतळा । वाहे लोहें भळा भळा ।  
 जरी राम पाहे डोळा । तरीं न भी ॥३५॥  
 तेव्हा शात झाळ्य मुनी । म्हणे रामा आळिगोनी ।  
 माझे वाक्यें त्वा जननी । मारीली हे ॥३६॥  
 पूर्ण तू रे पितृभक्त । धन्य हो तू अनासक्त ।  
 आता काय तुजें चित्त । वर इच्छी ॥३७॥  
 राम म्हणे माझी माता । उठो बघू तेही आता ।

चिरजीवित्व दे ताता । विजयत्य	॥३८॥
माझ्याहुनी न हो शूर । कोणी युद्धी घुरधर ।	
मुनी बोले दिल्ले वर । रामा हे म्या	॥३९॥
तेव्हा आपोआप शीर । जडे तेव्हा ती सत्वर ।	
उठे तेसे ते आतर । जिते झाले	॥४०॥
राम मनी आनदला । पायो मातेच्या लागला ।	
तीजे त्याला आलिंगीला । पुत्रमैहे	॥४१॥
म्हणे धारातीर्थी पुत्रा । शुद्ध केलें माझ्या गात्रा ।	
पुन याच्या स्मृतिमात्रा । न शीवसी	॥४२॥
पातित्रत्या साभाली ती । ह्या रूपातीर्ते धरो चित्ती ।	
जाता अन्याठायी वृत्ती । गती ऐशी	॥४३॥
हे रे चित्ता कामासक्ता । आम्हा बुडविशी सता ।	
तुला धिक् धिक् तू हो आता । शात दांत	॥४४॥
काम ठाईचा चावटा । भल्याचाही करी तोटा ।	
बुडवी हा कट कटा । मोठा खोटा	॥४५॥
छुटी सर्वां ऐशा चोरा । का देशी रे चित्ता यारा ।	
आतां धरीं सुविचारा । सारासारा	॥४६॥
मोक्ष किंवा स्वर्गलोक । तुझ्यायोगें ये नरक ।	
तेव्हा आतां तूच ऐक । एक सागे	॥४७॥
मुमुक्षेचा करी काम । प्रियपादीं घे विश्राम ।	
तेणें लामे सर्वोत्तम । धाम जे ते	॥४८॥

ऐसें चित्त बळवूनी । साप्वी ठेवी स्थिरवूनी ।	
भर्तृपादी लीनपणी । सेवी मावें	॥४९॥
एके दिनीं तो अर्जुन । जाता वनी विलोकून ।	
जमदग्न्याश्रमस्थान । आला तेथें	॥५०॥
तो रेणुकामुनीश्वर । पाहे जेवीं गौरीहर ।	
प्रेमें करी नमस्कार । दूर राहे	॥५१॥
मुनी भूपा बैसवूनी । पुसे क्षेम समाधानी ।	
कामधेनुप्रसादोनी । त्या जेव्ही	॥५२॥
राजा वदे दे घेनूसी । देतो धन गोधनासी ।	
मुनी म्हणे देऊं कैसी । होमघेनू	॥५३॥
बलात्कारें त्या घेनूला । राजा घेवोनी चालला ।	
मानें वनातूनी आला । राम वेगें	॥५४॥
घेनू नेली हें ऐकोनि । भूपावरी तो कोपोनी ।	
हाती परशू घेवूनी । धावे वेगें	॥५५॥
मेघगंभीर वचनें । फिरवूनी भूपा म्हणे ।	
रे रे चोरा माझे मेणें । ने घेसी कीं	॥५६॥
राजा नव्हे तूं चोरटा । कुळा लावीयेला वडा ।	
न मानी हे मूर्खा वडा । कंठा छेदी	॥५७॥
मेदीं तुझ्या वक्षस्यळा । दावी कळा तूं कूशळा ।	
क्षत्रा पाहे विप्रवळा । बळावें त्वां	॥५८॥
तेव्हां रामा पाहे भूप । तो त्या मासे उग्ररूप ।	

जेवी अग्नी खातां तूप । ज्वाळामाळी	॥५९॥
न हा विप्र शस्त्रधारी । माझ्यासाठीं आला हरी ।	
याशीं युद्ध घोर करीं । मारील हा	॥६०॥
लहान हा दिसे परी । द्यावी वामनाची सरी ।	
ऐसें विचारूनी करी । स्वारी भूप	॥६१॥
तेव्हां पंचशत चाप । सज्ज करी करीं भूप ।	
राहे रामाच्या समीप । तैपनसा	॥६२॥
न साहिला यप्रताप । कोणी तो हा दीप्तरूप ।	
सहस्रकर अमूप । तपःसिद्ध	॥६३॥
सिद्धसाध्य देवमुनी । स्वर्गी विमानी बैसोनी ।	
युद्ध पाहती हर्षोनी । मनीं तेव्हां	॥६४॥
अचूक त्याचे संधान । सोडी पांचशें मार्गण ।	
वेळोवेळ आच्छादून । ठेवी राम	॥६५॥
वेळोवेळ अभिनव । शस्त्र सोडी वेगें राव ।	
पाहूनी हस्तलाघव । राम हर्षे	॥६६॥
राम म्हणे वीर घन्य । याला मारी कोण अन्य ।	
प्रतापी हा भेरीशून्य । मान्य वीरां	॥६७॥
राम तोडी त्याचे बाण । तरी मारी तो दारुण ।	
मग परझू घेवून । वाहू तोडी	॥६८॥
तोडी वाहू पटपटा । शस्त्र वाजे खटखटा ।	
पडती ते चटचटा । उठाउठी	॥६९॥

बाहू जेयोनी तूटती । पुनः तेयोनीः फूटती ।	
तेही हाणाया ऊठती । मती खचे	॥७०॥
खचे राम तेव्हां मनी । ध्वनी झाल् व्योमातूनी ।	
पूर्वी न टाकी तोडुनी । बाहू याचे	॥७१॥
दत्तात्रेयवरें जाण । उरी मुजबीजस्थान ।	
आहे पूर्वी तें शोषून । छेदी मग	॥७२॥
तेव्हां आग्नेयाखें राम । शोषून घे तन्निर्गम ।	
मग भूप जपे नाम । श्रीदत्ताचें	॥७३॥
रामें ते मुज तोडिले । दोन अमेघ राहिले ।	
बाहूचे पर्यंत झाले । भूमीतळी	॥७४॥
दोघे वीर अनिवार । महाशूर महाधीर ।	
करूं वाञ्छिती जर्जर । परस्परां	॥७५॥
सोडिताति वारवार । तोडिताती परस्पर ।	
शखें दोघे भरामर । मार देती	॥७६॥
राम चिती स्वगुरुला । तेव्हां भूप समजला ।	
म्हणे अंतकाळ आला । ह्या देहाचा	॥७७॥
मग गुरुपदेशातें । आठवूनी इंद्रियातें ।	
मनी योजी त्या मनातें । प्राणामध्ये	॥७८॥
धारणेने प्राण योजी । अनुक्रमें राजा तेजी ।	
तेजा तेजःपुंजामाजी । योजी योगें	॥७९॥
अखंडैक रसत्व जें । तत्त्वं पदार्थांचे साजे ।	

जैयें काहीं नसे दुजे । मजे त्या तो	॥८०॥
तेव्हां राम तोडी शीर । खालीं पडे कैलेवर ।	
झाला जयजयकार । सुरलोकीं	॥८१॥
कार्तवीर्य दत्तभक्त । ब्रह्मनिष्ठ जीमन्मुक्त ।	
झाला राम हा निमित्त । त्याच्या वधा	॥८२॥
मूर्धा अर्जुनाचा फुटला । लिंगदेह भिन्न झाला ।	
स्वकारणी गेल्या कळा । समसे	॥८३॥
रम्ये होय स्वयंज्योती । पाहोनी ही त्याची गती ।	
देवा करोनी प्रणती । स्तुती केली	॥८४॥
पुष्पवृष्टी रामानर । करिती ते सुरवर ।	
झाला वाघाचा गजर । सुरलोकीं	॥८५॥
भूषा लाधले परंधाम । परतू घेतां तंत्राम ।	
अघापी हो नष्टागम । क्षेम लोका	॥८६॥
वीर समागमें होते । परशूने त्या सर्वांनें ।	
रामें मारुनी घेनूनें । मुक्त केली	॥८७॥
राम घेवूनी घेनूनें । आला शीघ्र स्वाग्रमार्ते ।	
बंदूनी जमदग्नीनें । सांगे सर्व	॥८८॥
मुनी म्हणे हाय हाय । पुत्रा केलें त्या हें काय ।	
शीरी घेतला अंगाय । जा येवूनी	॥८९॥
अरे आम्हां राजाग्रय । तप सिद्धी देयी श्रेय ।	

जरी नेता एक गाय । काय हानी	॥९०॥
जो संरक्षी सप्तद्वीपा । निवारी जो पापा तापा ।	
पुण्यश्लोका ऐशा भूपा । कां मारीलें	॥९१॥
श्रीदत्ताचा शिष्य योगी । ऐसा न हो दुजा जगो ।	
स्वल्पदोषें वीतैरागी । तो मारिला	॥९२॥
ऋद्धी सिद्धी ज्याच्या दासी । दे अमित मोदानासी ।	
या घेनूची चाड त्यासी । काय बोल	॥९३॥
लीलेनें ही घेनू नेली । त्याची ग्रीवा त्वा तोडिली ।	
राम झणे गती झाली । प्रारब्धे ही	॥९४॥
तें ऐकूनी बोले मुनी । दहा ओश्रिये मारूनी ।	
पाप जें तें ये लागुनी । भूषवधें	॥९५॥
अभिषेक शिराधरी । झाला त्याला ठार मारी ।	
तो भूषदक्षिणा करी । तरी शुद्ध	॥९६॥
आता जाई तूं पेथून । करी सर्वतीर्थां ज्ञान ।	
तेव्हा हें पाप जावून । शुद्ध होशी	॥९७॥
रामें ती आज्ञा मानून । केलें सर्वतीर्थां ज्ञान ।	
पुनः भेटछा येवून । जैनकार्तें	॥९८॥
शतपुत्र अर्जुनाचे । और्ध्वदेहिक ताताचें ।	
आचरोनी मार्गें वाचें । बोलती हें	॥९९॥
विप्र असोनी दे बळी । भूपाचा त्या तिळांजळी ।	
करूं आमुची ते वेळीं । ऋण मुळी	॥१००॥

इति श्रीदत्तलीलामृताब्धौ अर्जुनमुक्ति

धतुर्यलहरी सपूर्णा । ओव्या ॥४००॥

श्रीगणेशाय नमः । श्रीदत्तात्रेयाय नमः ।

महावनी समिधांसी । ध्याया राम गेला त्यासी ।

न जाणोनी आश्रमासी । शत्रू आले ॥ १ ॥

सर्वे सैन्य ते घेवोनी । त्याच्या आश्रमा वेढूनी ।

रामा शोधितो घुसोनी । गृहामघ्ये ॥ २ ॥

होमस्थानी ते पाहती । जमदग्नी तपोमूर्ती ।

त्याला जावूनी धरती । मतिहीन ॥ ३ ॥

दीन वाचे वदे मुनी । काय लाभ ह्या मारूनी ।

आशीर्वादा स्वीकारूनी । मार्गे चला ॥ ४ ॥

मला सोडा म्हणे घोरं । बोले रेणूका पदरा ।

पसरितें मुनीश्वरा । तारा बापा ॥ ५ ॥

बापा माझ्या प्राणधारा । सोडा जोडा यशा शूरं ।

हैं योग्य हो दीनोद्वारां । वारा तापा ॥ ६ ॥

आम्ही आश्रित जाणोन । दाते तुम्ही व्हा प्रसन्न ।

मला या सौभाग्यदान । मानपूर्व ॥ ७ ॥

मान पूर्वी तोडा माजी । अथवा तुम्ही व्हा राजी ।

ऐसें बोले तीस पावी । राजी ते न ॥ ८ ॥

ते न भीतां पापा वीर । तोडूनी मुनिचें शिर ।

पुरा चाडिले सत्वर । क्रूर सारे ॥ ९ ॥



करी रेणुका विलाप । म्हणे माझे कैचें पाप ।	
उदेलें हें जें दे ताप । माप न ज्या	॥१०॥
हाय हाय करूं काय । म्हणे नीती झाडी पाय ।	
शिरा उरावरी घाय । मायें दे ती	॥११॥
देती सुत आश्वासन । परी तीचें खिन्न मन ।	
म्हणे देवा धांवा दीन । झालें मी हो	॥१२॥
रामा तूं अंतरलासी । संधी लाघला शत्रूसी ।	
थेरे प्राण देतें ऐसी । विलापो ती	॥१३॥
तेव्हां राम वनातन । आला समिधा घेवून ।	
सर्व अनर्थ ऐकून । दीन झाला	॥१४॥
राम म्हणे मनिमित्त । झाला तुझा ताता घात ।	
ऐसा तुझा मी अहित । सुत नोहे	॥१५॥
आठवूनी त्याचे गुण । शोक करी तो दारुण ।	
म्हणे आतां मला कोण । जाणता हो	॥१६॥
घडधडा अश्रू वाहे । घडवडां लोळे खेहें ।	
पितृशोकातें न साहे । मोहे राम	॥१७॥
मग ढोळे पुसोनि तो । म्हणे शत्रूपुरा जातों ।	
कार्तवीर्यजां मारितों । घेतों सूड	॥१८॥
हार्ती परशू घेवोनी । जातां त्या भ्रान्ति जननी ।	
निवारीती तें न मनीं । कानीं घे तो	॥१९॥
मौद्दिप्यतीसी जावूनी । सर्व शत्रूला मारुनी ।	

क्षणें मागें तो फिरोनी । संदनी ये	॥२०॥
म्हणे अर्जुनाचे पोर । मारिले जे नृपवर ।	
करी त्यांचाही संहार । त्रिसप्तधां	॥२१॥
स्यांच्या रक्ताचा प्रवाह । त्याचे करी पांच ढोह ।	
तर्पीं तेथे पित्रासह । मुक्त व्हाया	॥२२॥
माता म्हणे पूर्वी कर । रामा आमुचा संस्कार ।	
मग करीं तूं संहार । क्षत्रियांचा	॥२३॥
दत्तशिष्य अर्जुन रे । तो मारिला हें न बरे ॥	
दत्त कोपे जरी वारे । तूं मरसी	॥२४॥
यासी उपाय सांगेन । आम्हां दोषां तूं घेवोन ।	
जायी आतां रे येषोन । दक्षिणेसी	॥२५॥
जेथें होय व्योमध्वनी । तेथें श्रीदत्ता भेटुनी ।	
होसी धन्य रामा मनी । निर्धारी हें	॥२६॥
मग राम कावडीत । एकीकडे मृत तात ।	
मातेलाही घेसवीत । एकीकडे	॥२७॥
राम कावडी घेऊन । कान्यकुब्ज देशांतून ।	
चाले दत्तातें चितून । दक्षिणेसी	॥२८॥
देले गिरी नदी वन । माहोरासि ये चालून ।	
तेथें आकाशप्रचन । कानीं पडे	॥२९॥
दत्ता आचार्य करून । त्वन्माता सहगमन ।	

करो करीं जलदान । विधीनें तूं	॥३०॥
ऐशा आकाशवाणीला । परिसोनी कावडीला ।	
ठेवोनी तो आश्रमाला । गेला पाहुं	॥३१॥
समीपची दत्ताश्रम । दिसे जेयें नसे श्रम ।	
नष्ट होती सर्व भ्रम । क्रम नको	॥३२॥
अहिंसेचा पूर्ण वास । केवीं राहे वैर त्रास ।	
सर्वतुंचा जेयें वास । सर्वकाल	॥३३॥
राम आश्रमीं जावून । देखे श्रीदत्तचरण ।	
दत्तें मायेचें मंडन । पसरिलें	॥३४॥
जीष्या नखाप्रावरून । अप्सरांला ओवाळून ।	
टाकींजे मुखावरून । चंद्रालाही	॥३५॥
कोटी कंदर्प गाळून । याटे ओतिलें लावण्य ।	
तेजीं सूर्यां कुवडून । टाकावें कीं	॥३६॥
दंतहीरे चमकती । ओंठ बिंबालां लाजवीती ।	
शुक नासिके भूलती । नेत्रा पत्रें	॥३७॥
जीची कटि ती देखोन । सिंह मनीं होई खिन	
गज देखोनी गमन । भांबले	॥३८॥
कंठ शंखार्ते भूलवी । नामीं आत्रर्तां बरवी ।	
रोमरोमीं भासे रवी । छवी ऐसी	॥३९॥
ऐसी ललना येवून । कंठीं मिठी तीं घालून ।	
प्रेमें चुंबन देवून । अंकीं बैसे	॥४०॥

परस्परें हावभाव । दाविताती अभिनव ।	
जेयें नसे भिन्नभाव । ठाउकाची	॥४१॥
ऐसा मायेचा हा याट । काय वर्णाचा अचाट ।	
याचा मानती जे बीट । धीट तेची	॥४२॥
ऐसी होता त्यांची क्रीडा । राम आला त्याची व्रीडा ।	
न धरीतां हो नागडा । तीशीं दत्त	॥४३॥
राम साष्टांगें नमून । बोले जो सहगमन ।	
माता करीते आपण । आचार्य व्हा	॥४४॥
दत्त म्हणे नेणे विधी । न सेवी हे मी उपाधी ।	
अस्पृश्य अमाध्य आधी । पाहें तूं हें	॥४५॥
राम झाला निरुत्तर । रेणुका ते दे उत्तर ।	
ययार्य हें वाक्यसार । फार गोड	॥४६॥
तीन गुणा वास जेयें । विधीनिषेध ये तेयें ।	
जन्म मृत्यु दुःख तेयें । धारा करी	॥४७॥
तुम्ही तरी गुणातीत । नित्य उपाधीवर्जित ।	
तीनी देहां साक्षीमून । दोन्हीकडे	॥४८॥
शब्दस्पर्शादि विषय । होती इंद्रियाला प्राण ।	
तुम्ही तरी अविषय । स्पर्शाहीन	॥४९॥
जरी आपुल्या प्राप्तीला । शब्द प्रमाण बोलिजां ।	

तरी परोक्षत्वे भलां । होवू तेंही	॥५०॥
श्रवणाचें जें मनन । त्याचेंही निदिध्यासन ।	
वृत्तिव्याप्तोनें दे मान । अपरोक्ष	॥५१॥
तेव्हां अस्पृश्य अभाष्य । वाक्याचें हें ऐसें भाष्य ।	
आधिशब्दें मी अमृष्य । लक्ष्मी ऐसें	॥५२॥
अभिव्याप्ती आ अव्ययें । अधिशब्दें ईशता ये ।	
सर्वांतर्यामीला नये । नियम्यता	॥५३॥
पाहें तूं हें या वचनें । तत्त्वंपदार्थेक्य होणें ।	
नरा योग्य हें बोलणें । जाणें मी हो	॥५४॥
तेव्हां हंसोनी श्रीदत्त । रेणुकेच्या पुढें येत ।	
स्तम्बी माते तूं साक्षात् । आदिशक्ती	॥५५॥
तुला पसारा हें जग । कैसी होसी भिन्न मग ।	
असो हें तूं कार्य सांग । काय तज्ज्ञें	॥५६॥
ती बोलें मी सती जातें । पतीसवें दत्त तीतें ।	
वदे कोणी त्वत्पतीतें । मारिलें	॥५७॥
राम वदे क्षत्रियांनी । मारिला हें परिसोनी ।	
दत्त बोलिला कोपोनी । गर्जोनिया	॥५८॥
ब्रह्मब्रह्म हे क्षत्रिय । यांचा होवो कुळक्षय ।	
राम वदे दत्तपाय । धरोनीयां	॥५९॥
क्षत्रियांचें निर्दळण । करीं ऐसा केला पण ।	
सिद्धी देती हे चरण । आण वाहें	॥६०॥

तुमचा जो शिष्य योगी । अपराध करी उगी ।  
 त्या म्यां मारिला हा अंगी । नसो दोष ॥६१॥  
 दत्त वदे मदेशें तूं । त्याच्या प्रारब्धाचा हेतू ।  
 झालासीं जा जय घे तूं । मारीं मूषा. ॥६२॥  
 रामा होशील समर्थ । बाण सोडी सर्व तीर्थ ।  
 तुझ्या मातेच्या स्नानार्थ । आणीं वेगीं ॥६३॥  
 तेव्हां राम सोडी बाण । त्यांहीं भूमी विदारून ।  
 सर्व तीर्थें तीं आणून । दिल्लीं रामा ॥६४॥  
 माता, तेंपें करी ज्ञान । मातृतीर्थें त्यांपासून ।  
 शलें प्रसिद्ध दोषज्ञ । अघापी जें ॥६५॥  
 बलाडंकार भूपित । माता होवूनी बोलतें ।  
 रामा हो तूं दत्ताश्रित । नीत घरीं ॥६६॥  
 करीं तुझें सत्य बोल । गोब्राह्मणां प्रतिपाळ ।  
 जातें पतीशीं ये मूळें । माहेराचें ॥६७॥  
 ऐसें बोलें हास्यमुख । राम मनीं करी दुःख ।  
 दत्त म्हणें चित्तीं राख । रामा बोधा ॥६८॥  
 तेंपें खियांसह देव । येती ऋषी तीचा भाव ।  
 पाहतांची चित्तीं बाव । नसे हर्षा ॥६९॥  
 भावें सूर्याला बंदून । तीणें वाणेही वांटून ।  
 केल्या प्रदक्षिणा तीन । त्या अमीळा ॥७०॥  
 आज्ञा श्रीदत्ताची घे ती । खिया रतिमोगा जाती ।

तैशी पतीशीं ती सती । आगरिघे	॥७१॥
अश्वमेध पदोपदीं । जीडा झाले जाता आधी ।	
औटै कोट रोमें साधी । स्वर्गी वास	॥७२॥
एका एका रोमें तीस । कोटी कोटी वें वास ।	
ऋषी मडळीं हो खास । पतीसह	॥७३॥
सतीस्पर्शें अग्नी शोभे । सहस्रार्कसम उभे ।	
देव पाहती त्या शोभे । खियासह	॥७४॥
रेणुका हे धन्य सती । धैर्य इच्या चित्तीं किती ।	
खिया ऐशी होवो मती । म्हणती ते	॥७५॥
देवी जयजयकार । केला आळा गहिंवर ।	
रामा त्याळ दत्त धीर । दे ऋषां	॥७६॥
सर्व स्वस्थानासी जाती । दत्त क्रिया करवित्ती ।	
स्वयें आचार्यही होती । काय बोलू	॥७७॥
क्रिया होता वदे दत्त । रामा तुझे माता तात ।	
कोठें गेले हे जाणत । असती की	॥७८॥
राम म्हणे मेले गेले । स्वर्गी दत्त त्याला बोले ।	
नाहीं मेले नाही गेले । पहा हे व	॥७९॥
राम पाहे तों दीसती । दत्त बोले जाणें चित्तीं ।	
छीडाविहारी हे होती । गौरीहर	॥८०॥
सर्वेची ते झाले गुप्त । रामा सांगतसे दत्त ।	
करी क्षत्रियाचा घात । माझ्या वळें	॥८१॥

रामे एकवीस वेळ । निःशत्रिय मूमंडळ ।	
केले रक्तें पांच तळें । भरियेलीं	॥८२॥
त्या रक्तें पितृनर्पण । करोनी दत्ता शरण ।	
येवोनी घरी चरण । तारा म्हणे	॥८३॥
किती सांगो असंघ्यात । झाला शत्रियांचा घात ।	
यापासोनी मला पूत । आतां करा	॥८४॥
दत्त म्हणे न हो ताप । न घे अहंकारलेप ।	
चापा तुला नाही पाप । तरी ऐक	॥८५॥
करी यज्ञ विप्रां धन । देयी कश्यपा भूदान ।	
तेणें चित्त पून जाण । होय तज्ञें	॥८६॥
रामे आरंभिला यज्ञ । दत्त आचार्य सर्वज्ञ ।	
ऋषी येती तेथें प्राज्ञ । देव आले	॥८७॥
तेथें सर्व देव धाले । विप्रां सर्व धन दिल्लें ।	
रामे कश्यपाला दिलें । भूमीदान	॥८८॥
दत्त बोले त्वां जें केलें । त्याणें माझे मन धालें ।	
शुभ्या ठाई जें ठेविलें । भलें तेज	॥८९॥
रामावतारीं ते घेयी । पंथि नाश्रितीरी जायी ।	
पुढे मन्वंतरीं होयी । व्रजर्षी वं	॥९०॥
रामे दिवळें तें धन । दत्त विप्रां दे वांटून ।	
ऐसें चरित्र दावून । लपे तेथें	॥९१॥
पुढे दाशरथीराम । आकरुंनी घे तें धाम ।	



तेव्हां माग्दतेजें राम । युक्त झाला	॥९२॥
गेला सहाद्रि शिखरी । बाराकोस वन्धी दूरी ।	
करी वसे त्याचे तीरी । अद्यापीही	॥९३॥
राम ब्रह्मर्षी होणार । पुढे सायुज्य घेणार ।	
ऐसा श्रीदत्ताचा वर । तारक हो	॥९४॥
सर्वतीर्थ मातृतीर्थ । असे जेथें पद्मतीर्थ ।	
श्रीदत्ताचा वास तेथ । पाप नुरे	॥९५॥
पितृमुक्तीसाठीं धुंडी । चांग्रीक तो पिंड सोडी ।	
सर्वतीर्थी त्या रोकडी । मुक्ती झाली	॥९६॥
कन्या दोपे कुष्टी झाला । सूर्य पद्मतीर्थी न्हाला ।	
शुद्ध होवूनी लोकांला । शुद्ध करी	॥९७॥
भला विसरला वेद । त्याचा झाला त्याला खेद ।	
येवोनी तो दत्तपाद । धरी भावें	॥९८॥
दत्ताज्ञेने मातृतीर्थी । स्नान करितां ये स्मृती ।	
आठविल्या सर्व श्रुती । ब्रह्मदेवा	॥९९॥
ऐसा तीर्थ ही ज्या स्थानी । तेथें वसे दत्तमुनी ।	
कृष्णधारीतळी ध्यानी । सदां मग्न	॥१००॥
इति श्रीदत्तलीलामृतान्वी रामोत्कर्षी	
पंचमलहरी संपूर्णा । ओव्या	॥५००॥
श्रीगणेशाय नमः । श्रीदत्तात्रेयाय नमः ।	
उपदेश गुरु देव । भजता ये यावज्जीव ।	

ज्ञान कृपत्रता भाव । पूर्वापार	॥ १ ॥
नृसिंहाचा पूर्ण भक्त । प्रन्हाट न होना मुक्त ।	
सहाद्रीं ये तो हिंटा । दत्ता पाहे	॥ २ ॥
भोग नसोनी जो पुष्ट । पुने त्याला कमा लुष्ट ।	
दिससी तू ही मी गोष्ट । ऐकूं श्छीं	॥ ३ ॥
ऐसें प्रन्हादाचें वाक्य । ऐकोनीही करी हाँस्य ।	
दत्त वदे रे रहस्य । हें तू ऐक	॥ ४ ॥
नानायोनी कर्मयोगें । फिरता हे हाना लागे ।	
नरतनू ही ज्यायोगें । जें घे तें दे	॥ ५ ॥
सुखासाठी तळमळ । करिना ये पळापळ ।	
तरां सुखा जोड नेळ । न ये दुःख	॥ ६ ॥
सुगुरूपी मायेआड । त्यात्री अर्षी धरी चाड ।	
जळा शवूळाचे आड । सोडी जेरी	॥ ७ ॥
मृगबळी तें न मिळे । तैसें अर्षी मुउ कळे ।	
मग सोडूनी दे वळे । विनयाला	॥ ८ ॥
जना प्राण मन मयें । रात्री सुखें निद्रा नये ।	
त्यांची वाष्ठा सोडिना ये । सुखें झों	॥ ९ ॥
भोटवा कष्टे मनु पाळी । तीच्या प्राणावरी पाळी ।	
आली मला गुन्द झाली । तीच माशी	॥ १० ॥
दैवें मिळे त्याचा तोय । घ्यावा ठामा न हो रोय ।	
आरं गुन्द हा विशेष । चोर देयी	॥ ११ ॥

या दोहोंच्या अनुग्रहें । ऐसा ज्ञालों मी हा पाहें ।  
 विधिनियेधा न वाहें । स्वेच्छाचारी ॥१२॥  
 विकल्पा तू मनीं जाळीं । मायेमध्ये मना पोळीं ।  
 त्या मायेची करीं होळी । स्वात्मरूपीं ॥१३॥  
 ऐसें होतां ये विरोम । स्वयें होसी आत्माराम ।  
 कृतकृत्य पूर्णकाम । भ्रम न हो ॥१४॥  
 ऐसें दत्त निरोपीले । तें त्याच्या वित्तीं मरले ।  
 अलकाही हें लाधले । ज्ञान ऐका ॥१५॥  
 गालवर्षी करी यागें । दैत्य त्याला दे उद्वेग ।  
 कधीही न घडे साग । याग त्याचा ॥१६॥  
 देवा प्रार्थी दीन मुनी । अग्नी अश्व ये त्या क्षणीं ।  
 स्वर्गाहुनी न्योमेंगणी । बोले तया ॥१७॥  
 दे हा अश्व ऋतध्वजा । शत्रूला तो मारो तूं जा ।  
 हें ऐकता हर्ष द्विजा । भला ज्ञाळा ॥१८॥  
 मुनी अश्व नेवोनी दे । ऋतध्वजा सर्व वदे ।  
 अश्व घेवोनी भूप दे । आश्वासन ॥१९॥  
 भूप मुनीसह आला । मुनी आरंभी यज्ञाला ।  
 तेन्हां पातालकेदळा । धूम दिसे ॥२०॥  
 तो सूंकररूपें आला । ऋतध्वजें ओळखिला ।  
 त्यावरी शर मारीला । मेला न तो ॥२१॥

१ विसावा. २ यज्ञ. ३ शर. ४ अग्रमाणी. ५ आकाशवाणी.

६ यज्ञाची निशाणी धूर. ७ डुकर.

पाताळीं तो घुसे मागे । अश्वारूढ राजा लागे ।  
 विवरीं तो गेला वेगें । देखे घर ॥२२॥  
 सखीसह स्त्रीला पाहे । तीही पडे राजमोहें ।  
 आश्रासूनी नृप वाहे । कोण तूं गे ॥२३॥  
 सखी बोले वीरमान्या । विश्वावसूची हे कन्या ।  
 दैत्यें आणीली हे धन्या । तुम्हां मेटे ॥२४॥  
 दैत्य मोगूं इच्छीं ईतें । उघां योजीलें लग्नातें ।  
 कामधेनु बोले ईतें । जीव देता ॥२५॥  
 उघां वेधी दैत्या वीर । त्याशीं करीं स्वयंवर ।  
 अक रसें झालें धीर । धरलां हें ॥२६॥  
 कुंडला मी सखी मज । कोण तुम्ही सांग आज ।  
 तो बोले मी ऋतुष्वज । सोमवंश्य ॥२७॥  
 मला इच्छीं जरी नारी । असाक्षीक मी न वरी ।  
 सखी बोले विधी करीं । ययायोग्य ॥२८॥  
 ध्यानें गुरुतें ती आणीं । विधीनें धरवी पाणीं ।  
 सखी गुरू त्यां पुसोनीं । जाते झाले ॥२९॥  
 मशालसा जीचे नाम । तिला घे तो नृपोत्तम ।  
 अश्वारूढ होनां भीम । दैत्य आला ॥३०॥  
 एका बाणें मारी त्याला । येवोनी तें गाढवाला ।  
 सांगे मुनी हष्ट झाला । म्हणे जा तूं ॥३१॥  
 राव भायेंसह पित्या । मेटोनी तो सांगे कृत्या ।

कुलयाश्च नाम त्या । देयी तात	॥३२॥
मारिळा जो दैत्य त्याचा । बधू वनी मुनी साचा ।	
होवोनी तो भूपतीचा । मार्ग लक्षी	॥३३॥
अश्वारूढ येके दिनी । राजा एकला ये वनी ।	
तो त्या आयमा येवोनी । मुनी पाहे	॥३४॥
मुनी बोले ऐकें आज्ञा । सपथी ह्या माझ्या यज्ञा ।	
कंठी देतां मला प्राज्ञा । सर्व साधे	॥३५॥
भूप हर्षे कठी देयी । म्हणे भूषा राहे जायी ।	
बहणाची भेटी घेयी । येयीं शीघ्र	॥३६॥
राजा तेथेंचि राहिल्या । कपटी तो पुरा बाला ।	
सागे तो मदालसेला । मेला राजा	॥३७॥
दैत्ये द्वेषानें मारिला । मरतां ही कंठी मला ।	
दिल्ही ही घे जातो तुला । कळवूनी	॥३८॥
येवोनी तो भूषा बोले । माझे कार्य साग झालें ।	
आता निजपुरा चाले । स्वेच्छेनें तू	॥३९॥
राजा नगरा चालिला । पुरी आकात बतला ।	
शतध्वज वनी मेळा । म्हणोनीया	॥४०॥
मदालसा धड फोडी । उंचस्वरे हबराडी ।	
म्हणे कंठीसह उडी । खायांत घे	॥४१॥
पतिसवें रामराज्य । पुत्राचें ते धर्मराज्य ।	
अन्यासवें यमराज्य । प्रौज्यकष्टें	॥४२॥

नको नको राडपण । पदोपदी जें दे शीण ।  
 विरह दुःख दारुण । कोण मोगी ॥४३॥  
 ऐसा निर्धार करुनी । चित्ति पति आठवुनी ।  
 अग्निप्रवेश करुनी । दग्ध झाली ॥४४॥  
 ऐसें पाहोनी सासरा । म्हणे सोडूं या संसारा ।  
 सून लेंक मेले खरा । दुर्भाग्य मी ॥४५॥  
 मीही पापी त्याच पंया । घरी वांचावें कां वृया ।  
 ऐसें बोलोनी तो माया । फोडोनेसे ॥४६॥  
 तव आडा ऋनखन । म्हणे ताता पाहे मज ।  
 राज देखोनी आत्मज । भ्रान्त झाला ॥४७॥  
 म्हणे मरोनी हा आडा । किंवा देवें पाठविडा ।  
 सर्व कर्तविना त्याडा । झाला खिन्न ॥४८॥  
 पुत्र म्हणे दैत्यें मला । ठकविलें पूर्वां मला ।  
 न कळलें आतां झाला । अनयं हा ॥४९॥  
 मेली गंधर्वाची कन्या । पतिव्रता लोकमान्या ।  
 धन्या ती वाचुनी अन्या । न मोगीनि ॥५०॥  
 ऐसा निश्चय करुनी । सर्व भोगार्ते सोडुनी ।  
 न राहे तो नृप जनी । वनी श्रीदे ॥५१॥  
 अरुनरनागपुत्र । त्रिप्रवेशें आले तंत्र ।  
 त्यांचा द्रोवोनी तो मित्र । निव्य सेळे ॥५२॥  
 भूपदुःसार्ते जाणुनी । घरी देती खिन्नपणी ।

पिता पुसे का बाढुनी । गेलें मुख	॥५३॥
नागा सागती ते पुत्र । आमुचा हो दु.खी मित्र ।	
मदालसा तर्कळत्र । तें जळालें	॥५४॥
झालों मित्रदुःखें प्रस्त । पिता म्हणे न व्हा व्रस्त ।	
त्या दु खाचें करूं अस्त । शिखरें	॥५५॥
मग नाग येते वेळी । निराहार हिमाचळी ।	
भावें चिंती ह्ळकमळी । सरस्वती	॥५६॥
धंदू सरस्वती मती । मन आठ स्थानें हाती ।	
धरोनी ह्या नाना युक्ती । करवीसी	॥५७॥
जळ समुद्री सोढिती । सूर्या दीप ओवाळिती ।	
त्या न्यायें ही तत्र स्तुती । आम्ही करू	॥५८॥
व्हावें भाते त्या प्रसन्न । सांग राग रंग गान ।	
करवी जेणें प्रसन्न । होय शम्भू	॥५९॥
प्रगटुनी बोले वौणी । गाववीन गोड गाणी ।	
तेणें शिर शिरी पाणी । देयील जा	॥६०॥
ऐसें बोलोनि हो गुप्त । अचतर शिवा मात ।	
सांग राग मूर्तिमंत । प्रगटवी	॥६१॥
स्मरहरा श्रीशंकरा । दैरहरा भक्तोदारा ।	
धरधरा गीरीगता । हरा पावें	॥६२॥
ऐसें गातां शम्भू मुले । येवोनी त्या प्रेमें बोले ।	
या गाण्यानें मन धालें । वर घे रे	॥६३॥

नाग बोले मद्राठ्ठा । मेळी स्मृती देह तसा ।	
धेवोर्ना हो कन्या असा । मागें वर	॥६४॥
शिर ग्हेणे तींची चाड । घरीं श्राद्धीं गम्पडिड ।	
पनींठा दे तुजें कोडें । पूर्ण होयी	॥६५॥
बुद्धी कया त्या आकारा । घरोनी ये तुझ्या घरा ।	
देवोर्ना तो ऐसा रा । गुप्त झाज	॥६६॥
नाग घरो तेंसें करी । तेष्टा आसाबरोवरी ।	
प्रगटली क्षणानरीं । वाटली ती	॥६७॥
पूर्वस्मृतीनि हो गिन्न । नाग करी मयाधान ।	
ग्हेणे पुरानों जावून । आणा मित्रा	॥६८॥
पुर विप्रवेदे गेले । भूषा पाताळीं आणिलें ।	
तेहां त्याठा ते कळले । मित्र नाग	॥६९॥
वृषा वदे अन्नर । तुझ्या मेटीनि वृवरा ।	
धन्य झाडों मागें रा । जो अभीष्ट	॥७०॥
राजा छजेने न बोले । नागमुनें जाणविते ।	
पनींठावून न मलें । अन्य नानी	॥७१॥
नाग वदे जी जटाष्टी । तुठा तींची इष्टा झाटी ।	
तरीं मायेचीं बाट्टी । दात्री पाहे	॥७२॥
मद्राठ्ठा दात्री त्याठा । भूष मूर्च्छित पडटा ।	
पुनः उठोनी धांवटा । तींठा घरू	॥७३॥
नाग ग्हेणे द्री पाहे । माया शिजनां न राहे ।	



मूप घडबडा मोहे । छोले तेन्हा	॥७४॥
नाग सर्व सागे त्याज । यथाविधी दे कन्येज ।	
परस्परां हर्ष झाल । तो न माये	॥७५॥
राजा म्हणे धन्य मित्र । माझे पूर्ववत्कलत्र ।	
देवविलें हा हो मत्र । कोणी नेणे	॥७६॥
मदालसा जैसी तैसी । ब्रह्मनिष्ठा विशेषी ।	
तीला घेवोनी राष्ट्रासी । ये तो मूप	॥७७॥
मग सर्वां हर्ष झाल । तातें राज्य दिल्हे त्याला ।	
स्वयें धनी तो चालिला । झाला मुक्त	॥७८॥
श्रुतध्वज राज्य करी । त्याला मदालसा नारी ।	
दे सभोग स्वयें जरी । ब्रह्मनिष्ठा	॥७९॥
दैवें तिला पुत्र झाला । उपनता सांगे त्याला ।	
का रडसी तू कोणाला । आता व्यर्थ	॥८०॥
जाना मार्गां मूल घेशी । म्हणोनी ह्या चौऱ्यापेशी ।	
योनी कष्टें धुडलासी । निजकर्म	॥८१॥
बुठें तुझी राडापोरें । कोठें धन धरें गुरें ।	
मिळविले चोर सारे । छुटारू रे	॥८२॥
करितासी देवध्यान । तप्तलोह स्त्र्याळिगन ।	
न होतें रे पोरा मन । सावरी हे	॥८३॥
वैराग्यानें खाता मीक । तोंडी येता न नरक ।	
रूपा न मूर्तां आंक । न फूटते	॥८४॥

नानायोगी त्वां धुंडता । तेथें मार्ग न ये हाता ।	
मार्गावरी तूरे आतां । पातलासी	॥८५॥
नको रड् उगी राहे । बुडशीळ मिथ्या मोहें ।	
तुझा मार्ग तुंची पाहें । विचारानें	॥८६॥
जन्ममरणा रडसी । तरी त्याच्या संबंघासी ।	
कदापी तूं न शीवसी । निर्विकारा	॥८७॥
जो मातेच्या विटाळांत । भेटतां रे रेत रक्त ।	
विष्टा मूर्ती झाळा मूर्ते । तो तूं कैसा	॥८८॥
हाडामासाच्या देहासी । मूर्खपणें भूल्लासी ।	
त्याच्या योगें संबंघासी । घेसी व्यर्थ	॥८९॥
कोण माता कोण पिता । कोण तुझी कांता सुता ।	
अविचारें ही ममता । कां धरिंसी	॥९०॥
हाडामासावर कान । विष्टा मूत्र ज्याचे आंत ।	
त्याला मी मी ऐसी आंत । येंबूं न दे	॥९१॥
जडप्राण रजोगुणी । कैमेंद्रियां कवळूनी ।	
खातो पीतो रे त्याहुनी । तूं वेगळा	॥९२॥
ज्ञानेंद्रियाचे भेळणीं । मन पळे क्षणोक्षणीं ।	
त्याचा साक्षी तूं त्याहुनी । निश्चळ रे	॥९३॥
ज्ञानेंद्रियां आंत धरी । मी कर्ता हा गर्व करी ।	
निजे उठे तीरे दूरी । बुद्धी तुला	॥९४॥

भूप घडबडा मोहें । लोले तेव्हा	॥७४॥
नाग सर्व सागे त्याला । ययाविधी दे क-येला ।	
परस्परां हर्ष झाला । तो न माये	॥७५॥
राजा म्हणे धन्य मित्र । मार्जे पूर्वत्रकलत्र ।	
देवविलें हा हो मत्र । कोणी नेणे	॥७६॥
मदालसा जैसी तैसी । ब्रह्मनिष्ठा विशेषी ।	
तीला घेयोनी राष्ट्रासी । ये तो भूप	॥७७॥
मग सर्वां हर्ष झाला । तातें राज्य दिल्ले त्याला ।	
स्त्रयें वनीं तो चालिला । झाला मुक्त	॥७८॥
श्रुतध्वज राज्य करी । त्याला मदालसा नारी ।	
दे समोग स्वयें जरी । ब्रह्मनिष्ठा	॥७९॥
दैवें तिला पुत्र झाला । उपजता सागे त्याला ।	
का रडसी तू कोणाला । आता व्यर्थ	॥८०॥
जाता मार्गां भूल घेशी । म्हणोनी ह्या चौव्यापेशीं ।	
योनी कष्टें धुडलासी । निजकर्म	॥८१॥
कुठें तुझी राडापोरें । कोठें धन घरें गुरें ।	
मिलविले चोर सारे । लुटारू रे	॥८२॥
करितासी देवध्यान । तप्तलोह ल्याळिगन ।	
न होंतें रे पोरा मन । सांघरी हें	॥८३॥
चैराग्यानें खाता भीक । तोंडी येना न नरक ।	
रूपा न भुलता आक । न फूटते	॥८४॥

नानायोगी त्वां धुंडतां । तेथे मार्ग न ये हाता ।	
मार्गावरी तूरे आतां । पातलासी	॥८५॥
नको रडूं उगी राहे । बुडशीळ मिथ्या मोहें ।	
तुझा मार्ग तूंही पाहें । विचारानें	॥८६॥
जन्ममरणा रडसी । तरी त्याच्या संवंधासी ।	
कदापी तूं न शीवसी । निर्विकारा	॥८७॥
जो मातेच्या विटाळांत । भेटतां रे रेत रक्त ।	
विष्टा मूर्खी झाला मूर्त । तो तूं कैसा	॥८८॥
हाडामासाच्या देहासी । मूर्खपणें मूळलासी ।	
त्याच्या योगें संवंधासी । घेसी व्यर्थ	॥८९॥
कोण माता कोण पिता । कोण तुझी काता सुता ।	
अविचारें ही ममता । कां धरिसी	॥९०॥
हाडामासावर कात । विष्टा मूत्र ज्याचे आंत ।	
त्याला मी मी ऐसी भ्रात । येवूं न दे	॥९१॥
जडप्राण रजोगुणी । कर्मेद्रियां कवळूनी ।	
खातो पीतो रे त्याहुनी । तूं वेगळा	॥९२॥
ज्ञानेद्रियाचे मेळणी । मन पळे क्षणोक्षणी ।	
त्याचा साक्षी तूं त्याहुनी । निश्चळ रे	॥९३॥
ज्ञानेद्रियां आंत धरी । मी कर्ना हा गर्व करी ।	
निजे उठे तीरे दूरी । बुद्धी तुला	॥९४॥

प्रिय मोद प्रमोदानें । जो भासे त्या आनंदानें ।	
न घे मोक्त्याला ध्यानें । पाहें स्वात्मा	॥९५॥
ऐसें जरीं हे करिसी । तरी बारे न फससी ।	
नाहीं तरीं पुन० घेसी । ऐसी फेरी	॥९६॥
तींनी देहाचा भी साक्षी । तींनी अग्न्या नीरीक्षीं ।	
निरतर ऐसा दक्षी । व्यापकाचें	॥९७॥
ऐसा रोज धारंवार । माता करी बोध फार ।	
द्वैतनातीं करी दूर । कळजळें	॥९८॥
जैसा जैसा वाढे सुत । तैसा बोध ये ठसत ।	
नाम ठेविलें विक्रात । प्रेमें भूषें	॥९९॥
तेव्हा हंसे मदालसा । पुत्रा झाला बोध खासा ।	
लोकां दिसे जैसा पिसा । अतर्निष्ठ	॥१००॥
इति श्रीदत्तलीलामृताब्धिसारे मदालसोत्कर्षाद्या	
पण्डहरी समासा । ओव्या	॥६००॥
श्रीगणेशाय नम । श्रीदत्तात्रेयाय नम ।	
असी मदालसा नारी । प्रारब्धाचा भोग करी ।	
पुन० झाले कालातरीं । दोन सुत	॥ १ ॥
त्यां सुबाहु शत्रुजित । ऐसीं नामें तान देत ।	
मदालसाही हसत । तीं ऐकूनी	॥ २ ॥
त्यांला नित्य करी बोध । त्याहीं ससाराचा बाध ।	
केळ झाले ते विबुध । लोकीं जड	॥ ३ ॥

पाहोन ते तीन लेंक । राजा करी बहु दुःख ।	
केले उपाय अनेक । सुधाराया	॥ ४ ॥
म्हणे पुत्र होती वेडे । ऐसें कर्म माझे कुठें ।	
आता पुढे वंश खंडे । रडे ऐसा	॥ ५ ॥
कुळीं ब्रह्मनिष्ठ लेंक । देवयोगे होना येक ।	
सर्वां दे तो ब्रह्मलोक । हें तो नेणें	॥ ६ ॥
ओळखाया साधुपणा । स्वयें घ्यावा साधुवाणा ।	
साधूच्या त्या गुप्त खुणा । भोंदू नेणें	॥ ७ ॥
उधो पांच ग्रह येता । प्रसवली पुनः सुता ।	
म्हणे राजा नाम आतां । प्रिये तूं दे	॥ ८ ॥
माझ्या नामा तूं हंससी । तेव्हा साखी म्हणे त्यासी ।	
तुम्ही ठेविच्या नामासी । बाधा पहा	॥ ९ ॥
क्रांति नाम गती राया । ती द्या नसे म्हणोनियां ।	
विक्रांत हें नाम बापा । झाले पहा	॥ १० ॥
मूळीं अमूर्त हा तेष । सुबाहु हें नाम व्यर्थ ।	
एकला तो शत्रुजित । होतो कसा	॥ ११ ॥
व्यग्रहारार्प देखाळा । देणें तरी तूं दे द्याळा ।	
नाम अडर्क हें मन्त्र । आतां रुचे	॥ १२ ॥
राजा टेवी नाम तसे । एके दिनी राजा पुसे ।	
विक्रांता तूं घेड असें । कसें घेसी	॥ १३ ॥
पटें विद्या राज्य करी । नारी बरी स्वयंवरी ।	

भोग भोगी यज्ञ करी । तरी धन्य	॥१४॥
विरात तो बोलूं लागे । माता परा विद्या सागे ।	
निवृत्ति स्त्री वरीं अंगें । स्वात्मराज्यी-	॥१५॥
करायाचें तें मी केले । मिळायार्चें तें मिळालें ।	
झालों तिचे बंधू भले । चौथा होतो	॥१६॥
ऐसें वाक्यामृत त्याचें । मूपाळाला तें न रुचे ।	
जेवी आचार साध्वीचे । कुलटेल	॥१७॥
कोपें बोले तो भायेंला । वंशनाश त्या हा केला ।	
उपदेश खोटा दिव्हा । त्याला मूढे	॥१८॥
खरा प्रवृत्तिमार्ग हा । देव पितृनरा दे हा ।	
उपभोग तसा पहा । दुजा नोहे	॥१९॥
राज्य गजाभ्र स्त्री धन । भोग शक्ती देर दान ।	
दे ज्या भगवंता त्याणे । ते भोगावें	॥२०॥
अन्यथा तो देवद्रोही । ही सामग्री ज्याला नाही ।	
त्या दुर्भाग्यासाठी पाही । निवृत्ती ती	॥२१॥
जरी निवृत्ती घे नर । त्यासी आमुचेंच द्वार ।	
मग का हें घरदार । सोडावें गे	॥२२॥
पुत्राविणे परलोक । न साधे हा श्रुतिलेख ।	
ऐकें आता चौथा लेंक । भ्रष्ट न हो	॥२३॥
हंसोनी ती बोले ऐका । बोधें आत्मलोक जिंका ।	
काय कीजे रंका लेका । हे ही श्रुति	॥२४॥
न रुचे हा तुम्हा पंथा । तरी अलंकारिता आता ।	

देते वेदशास्त्रसंया । कया न दे	॥२५॥
मग अलर्काळा वेद । विद्या कळा धनुर्वेद ।	
सांगे शास्त्रा न्यायवाद । व्यवहार	॥२६॥
झाला अलर्क पंडित । स्वयंवरी स्त्री वरित ।	
ते पाहोनी पिता प्रीत । होता झाला	॥२७॥
राज्य देवबुनी सुता । माता म्हणे शत्रू होतां ।	
पेटी उघडी ह्या हिता । तेव्हां पाहें	॥२८॥
ऐसे सागोनी दे पेटी । राजा राणी बनी जाती ।	
तीणें बोधवूनी पती । उद्धरिछा	॥२९॥
सायुज्यता घेती दोघे । करी पुत्र राज्यमार्घे ।	
सहासष्ट हजारें घे । वर्षे मोग	॥३०॥
परिसंख्या मुख्य मानी । रती मांस सुरापानी ।	
झाला सक तो जाणोनी । सुवाडु ये	॥३१॥
तिघां माता पाजी बोध । आम्हा दुग्धसा तद्रंध ।	
झाला न धाधता छंद । ऐसें करी	॥३२॥
तरी आमूचा दायद । आहे हाची याची याद ।	
करूं पूर्वी देवूं खेद । मेद नुरे	॥३३॥
ऐसा विचार करूनी । पुरा आला वनांतूनी ।	
जटमूढता सोडूनी । बोले प्रौढ	॥३४॥
म्हणे अलर्का मी पूज्य । मला दे तूं आतां राज्य ।	
येठु बोले सर्व त्याज्य । कां केले त्वां	॥३५॥



आता भीक देवूं काय । जरि होसी तूं क्षत्रिय ।  
 युद्धीं घेयीं निजदाय । नायकें मी ॥३६॥  
 सुबाहू तें परिसोनी । काशीराजा कळवूनी ।  
 स्याचें साहाय्य घेवूनी । युद्धा आला ॥३७॥  
 लोक मेदानें फोडिले । किती दानें वळविले ।  
 किती सामें मेळविले । प्रधानादि ॥३८॥  
 योग सामर्थ्य अचाट । फोडविले किल्ले कोट ।  
 घाली कोशाची तो लूट । फूट होता ॥३९॥  
 जे जे आपुले मानिले । ते ते सर्व उलटले ।  
 तें पाहुनी मन म्याले । अलकाचें ॥४०॥  
 तेव्हां त्याचें धैर्य गळे । एकत्रा तो बनी पळे ।  
 मातृवाक्याला त्या वेळे । आठवी तो ॥४१॥  
 पाहे पेटी उघडून । त्यात पत्रिका पाहून ।  
 घाची चिर्ती घाबरून । अलर्क तो ॥४२॥  
 उलटती आपुलेची । तेव्हा सगती साधूची ।  
 करिं तेणें स्वाहनाची । लब्धी होई ॥४३॥  
 ऐसा लेख तो पाहुनी । मनीं निर्धार करूनी ।  
 दत्तापार्श्वी तो येवनी । बोले दीन ॥४४॥  
 जी सदगुरो स्वामी मला । घोर दुःख झालें याला ।  
 दूर करा न या वेळा । दुजा त्राता ॥४५॥  
 हंसोनी श्रीदत्त बोले । दुःख सुखा कोठे झालें ।

कोण तूं रे हें पहिलें । बोलें प्राज्ञा .	॥४६॥
असे वचन ऐकोनी । झाला विवेकी तश्चरणी ।	
पाहे विचार करुनी । कोण मी हें	॥४७॥
म्हणे स्थूल देह जड । व्याटा मूनांची सांगड ।	
नाना विकारांची धाड । पडे येथे	॥४८॥
आत्मा सर्वगतपूर्ण । हा तों दिते परिच्छिन्न ।	
हा मी चिदात्मा याहून । वेगळाची	॥४९॥
चळें इंद्रियां चाळवी । झोपेमाजी जात्य दावी ।	
तो मी प्राण होवूं केजो । मी ज्ञानात्मा	॥५०॥
झणें मन जायी येयी । विभू मि हा राही टायी ।	
त्याचा संशय न येयी । डोयी माझ्या	॥५१॥
देहा व्यापी जामेऱणी । झोपेमध्यें जी लपोनी ।	
जाते बुद्धी माझ्याहृती । वेगळी ती	॥५२॥
जड जो हा अहकार । त्रिगुणी त्याहृती पर ।	
शुद्ध बुद्ध मी अनर । नर नोहे	॥५३॥
ऐसा माझा मी निर्धार । केडा दुःखाचा विचार ।	
करूं आतांची मादर । होशेनीया	॥५४॥
नखाशसोनी केशान । हा देहाबाहेर आन ।	
शोधीनां न दुःखा यान । दिमनने	॥५५॥
प्राण मूक तान्हेवीनि । ऐमें दृःख कमी नेजें ।	
इंद्रियेही मृत्यपणें । स्वार्था घेती	॥५६॥
राग द्वेषाचें तें मूळ । मन स्वनांचें चंचळ ।	

श्रीदत्तलीलामृतान्धिसार

सुखदुःखाचा सांभाळ । हेंचि करी	॥५७॥
मन अन्नमय असे । विकारानें भ्रमतसे ।	
परकी तें त्याचें कसें । दुःख मज	॥५८॥
गुरूजी म्यां चान्नपलें । माझ्या रूपा ओळखिलें ।	
हे हो दुःख मैना झालें । बोलें साच	॥५९॥
हाच विचार दुर्धर । धुंडिती ज्या मुनीश्वर ।	
तुम्ही दिलहा हा सत्वर । सार प्रश्नें	॥६०॥
खातां माजरीं उदिरा । दुःख नोहे तेची कीरा ।	
खाता हो हा दोष खरा । ममतेचा	॥६१॥
कोणी छीः थूः केल्या दुःख । हो आपणा रोग विख ।	
बैच्या होतां हे घे सुख । ते अहंता	॥६२॥
द्या दोहोंला कवटाळी । म्हणोनी घे मन माळीं ।	
सुखादुःखा ह्या ह्या वेळीं । जाळिले म्यां	॥६३॥
न घें अंगाच्या संबंघा । मग कैंचा राज्यधंदा ।	
शत्रुमित्रवाचा भेदा । साधा दिलहा	॥६४॥
दत्त म्हणे धन्य तूं रे । क्षणें जाणियेलें सारे ।	
आतां याचें स्थैर्यत्वारे । बरे करी	॥६५॥
करीं अर्धा सूक्ष्माहार । नीज रात्रीं दोनपार ।	
मठीं एकातीं विचार । कर हा रे	॥६६॥
तीनी भूमीच्या पृढती । रोके पांच मनोवृत्ती ।	

सत्कारें अम्प्यासरीतों । मती घरी	॥६७॥
चंशीकार बैराग्ये हो । सप्रज्ञात समाधि हो ।	
सिद्धीला तूं वश्य न हो । मोहोनी रे	॥६८॥
अपमान सुधा मान । विशासमान रे मान ।	
क्वाळें मान खातां मा न । मान दे ती	॥६९॥
तिस्रेपारी माधुकरी । तीन पांच सात घरी ।	
मार्गे खातां दूर करी । वरी रुची	॥७०॥
हाचि तुला उपदेश । निर्विकल्प समाधीस ।	
येणें जासी तूला खास । वास ब्रह्मी	॥७१॥
सोन्यावरी मळ येता । त्या अग्रोची आंच देता ।	
जैसी येथी प्राग्रूपता । तैसें येथे	॥७२॥
जीव प्रसन्धी असोन । अविर्षाणें हो मखिन ।	
योगें विशुद्ध होवून । होतो प्राग्रवत्	॥७३॥
पिडी ब्रह्मांडी जें गूढ । तें मी मी तें हेची दृढ ।	
होई तावकरी वाढ । हा अभ्यास	॥७४॥
ऐसें सांगोनी धाडीला । पुरा त्या तो स्वबंधूला ।	
प्रेमें येवोनी बोलिला । घे तूं राज्य	॥७५॥
बंधू म्हणे तूं रे आर्य । गळलें की तुझे वीर्य ।	
तूं क्षत्रिय धरी शौर्य । कार्य साधी	॥७६॥
येरू बोले त्यां तारिलें । दत्तें स्वात्मराज्य दिल्लें ।	

१ ब्रह्मचर्य, अद्धा, विशा, तप. २ यमादिकांचें अनुष्ठान. ३ दृष्टा, दृष्ट, विषय-  
व्य. ४ निर्विकल्प. ५ अमृतमामाज. ६ गजरा, अघनरादिसार, कल्पी.

आतां काहीं न मी बोले । धालें मन	॥७७॥
मग सुबाहू आलिंगी । म्हणे झालों समभागी ।	
मातेची ही कृपा जर्गी । हो जी मान्य	॥७८॥
काशिराजा कार्य भलें । झालें मीही वनीं चालें ।	
काशिराजा त्याला बोले । झालें काय	॥७९॥
बधू तुला न दे माग । म्हणोनी त्या केल्ल संग ।	
आता दोघेही नि सग । का होता हो	॥८०॥
म्हणे सुबाहू हा स्वार्थ । साढी त्या दाखिला पंथा ।	
हेंची कार्य झालें आता । स्पस्थता ये	॥८१॥
काशिराजा म्हणे धन्य । बधू उद्धरिल्ल मान्य ।	
झालों मी की बोड अन्य । सन्यस्त तू	॥८२॥
स्वपर न साधुजना । दयेनें तारिती दीना ।	
सम विपम न त्याना । जनामाजी	॥८३॥
ध्वजी मजबरी कृपा । करी बधूपरी बापा ।	
येरू म्हणे अनुतापा । न पावसी	॥८४॥
जरी अठक विपयीं । अनुतापे दत्तपायीं ।	
पडे राख्या छत देयी । घेयी मुक्की	॥८५॥
भक्ति वैराग्याचावोनी । प्रेबोध न भरे कानी ।	
हें तू समजुनी गनी । घनी जायी	॥८६॥
साढी राज्य पैती हत्ती । घेयी साधन संपत्ती ।	
एकातीं तू निजचित्तीं । वृत्ती लक्ष्मीं ।	॥८७॥

दक्षी उठे जी जी वृत्ती । साक्षीपणें मुरवी ती ।  
 तो मी साक्षी ऐसी मती । अंती ठरे ॥८८॥  
 ठरे निरुपाधी बुद्धी । दृश्यानुविद्ध समाधि ।  
 निर्विकल्प तो समाधी । दृढत्वे हो ॥८९॥  
 आंत तसेच बाहेर । समाधी निरहंकार ।  
 येणें आत्मसाक्षात्कार । शीघ्र लाभे ॥९०॥  
 ऐसें होतां मन जेय । जायी समाधी ही तेय ।  
 संदेह न धरी येथ । सत्य मानी ॥९१॥  
 ऐसें सुबाहू सांगोनी । पुसोनी त्यां चाले वनी ।  
 काशीराजा तें ऐकोनी । पुरा आला ॥९२॥  
 पुत्रा राज्य दे ये वनी । तसा अम्यास करोनी ।  
 तोही पावला निर्वाणी । साधुसंगें ॥९३॥  
 पुत्रा राज्यां बैसवूनी । अलर्कही आला वनी ।  
 योगाम्यासा आचरोनी । स्थिरावला ॥९४॥  
 तत्त्वज्ञानें मन स्थैर्य । वासनेला तो निर्वार्य ।  
 करी राहे योगिब्रह्म । तुर्यपदी ॥९५॥  
 तेव्हां स्मरे पूर्ववृत्ता । प्रौढ जैसा धान्यावस्था ।  
 म्हणे कैसी ये मूर्खता । चित्ता तेव्हां ॥९६॥  
 विचार हा होतां नीट । आतां बाटे तीचा वीट ।  
 माया घालोनी हें कूट । दृढतसे ॥९७॥  
 पृथ्वीतील घनधान्य । नारी वध गो भूषण ।

मला संस्कारुनी रक्त । मास देयी	॥१७॥
ताजी नराची करटी । ती आवडे मला वाटी ।	
ठेवीं मद्य मांसासाठी । मोठी प्रीती	॥१८॥
भूप ऐसें परिसोनी । प्रेमें देयी प्रतिदिनी ।	
पशुसोम यज्ञ मानी । मनीं हर्षे	॥१९॥
धोळखूनी त्याची मक्ती । हर्षे दत्त वर देती ।	
भूप मागे ददमती । नेती पूर्वे	॥२०॥
गुणपूर्ण व्हावा पुत्र । जो तारी इह परत्र ।	
दाता मान्य लोक मित्र । शत्रुहंता	॥२१॥
देव विप्र पितृभक्त । रणशूर धर्मसक्त ।	
पित्रांसह व्हावे मुक्त । व्याघ्रा योगे	॥२२॥
दत्त बोले घे हे फळ । पत्नीला दे तसें बाळ ।	
होवो तुला मक्तिबळ । फळ तसें	॥२३॥
मूप वंदोनी घे फळा । वंदोनी ये तो स्वस्यळा ।	
सर्व सांगोनी दे फळा । महिषीला	॥२४॥
तीणे फळ तें भक्षिले । रात्री स्वामी देखियेले ।	
अवधूत तिशी बोले । धन्य हो तूं	॥२५॥
गृहोनी तो देयी मोती । दुग्ध पूर्ण शंख हाती ।	
घेयोनीयां प्रोक्षी प्रीती । चित्ती देयी ।	॥२६॥
राणी पाहें त्याचे वक्र । शिरी दिसे सर्पछत्र ।	
दिव्य माल्यांवर वस । चित्रकांती	॥२७॥

ऐसैं पाहोनी ऊठली । राणी चित्ती आनदली ।  
 स्वप्न भूपतें बोलिली । पाहिलें जें ॥२८॥  
 प्रातःकाळीं शौनकाळ । भूप स्वप्न सागे त्याळ ।  
 म्हणे मुनी होयी तुळ । पुत्ररत्न ॥२९॥  
 हुंडासुरा मारोनिया । सारंभोम होय जया ।  
 दत्त रक्षील अपाया । निवारोनी ॥३०॥  
 तें ऐकोनी स्वर्गा देव । करीताति महोत्सव ।  
 हुंडासुर कन्या तत्र । स्वर्गा गेली ॥३१॥  
 हिंडे ती नदनवनी । चारणाच्या मुखरत्नी ।  
 वार्ता ऐसी ही ऐकोनी । परतली ॥३२॥  
 पित्यापुढें ये धावोनी । सागे ऐकिलें जें कानी ।  
 दैत्य ढक्कळ मनी । मानी सत्य ॥३३॥  
 जेव्हा आयू तपा गेला । मार्गे दैत्यें भूमडळा ।  
 जिकोनीया अमराला । जिकीयेले ॥३४॥  
 नामें अशोकसुंदरी । बलात्कारें तिला धरी ।  
 शाप दे ती तुळ मारी । आयुपुत्र ॥३५॥  
 तीला ठेवी तो बदीत । जेव्हा कन्या हे सागत ।  
 तेव्हा शाप आठवीत । दैत्य मनी ॥३६॥  
 जावोनी तो त्या राणीला । पाहे म्हणे गर्मी आला ।  
 ईचे शत्रू हाचि मला । मारील की ॥३७॥  
 पोटी रिघोनी मारू की । म्हणे तंत्र तो विलोकी ।



मला संस्कारूनी रक्त । मांस देयी	॥१७॥
ताजी नराची करटी । ती आवडे मला वाटी ।	
ठेवीं मद्य मांसासाठीं । मोठी प्रीती	॥१८॥
भूप ऐसें परिसोनी । प्रेमें देयी प्रतिदिनी ।	
पशुसोम यज्ञ मानी । मनीं हवें	॥१९॥
ओळखूनी त्याची मक्ती । हवें दत्त वर देती ।	
भूप मागे दृढमती । नतो पूर्व	॥२०॥
गुणपूर्ण व्हावा पुत्र । जो तारी इह परत्र ।	
दाता मान्य लोक मित्र । शत्रुहंता	॥२१॥
देव विप्र पितृभक्त । रणशूर धर्मसक्त ।	
पित्रासह व्हावें मुक्त । ज्याच्या योगें	॥२२॥
दत्त बोले घे हें फळ । पत्नीला दे तसें बाळ ।	
होषो तुला भक्तिबळ । फळ तसें	॥२३॥
भूप वंदोनी घे फळा । वंदोनी ये तो स्वस्पळा ।	
सर्व सागोनी दे फळा । मेहिषीला	॥२४॥
तीणें फळ तें भक्षिलें । रात्रौ स्वप्नीं देखिवेले ।	
अवधूत तिशीं बोले । धन्य हो तूं	॥२५॥
भूषोनी तो देयी मोती । दुग्ध पूर्ण शंख हातीं ।	
घेवोनीया प्रोक्षी प्रीती । चितीं देयी ।	॥२६॥
राणी पाहें त्याचें वरु । शिरीं दिसे सर्पछत्र ।	
दिव्य माल्यांवर वस्त्र । चित्रकातो	॥२७॥

ऋषीसह आशीर्वादा । वदे दत्ता बाळा सदा ।	
राखें ग्रह भूतबाधा । कदा न हो	॥७०॥
शत्रू बाधील निकाम । म्हणोनी नहुय नाम ।	
ठेव्री वाढव्री तो प्रेम । बाळ त्याचें	॥७१॥
योर होता व्रतबंध । केला सर्वविधाबोध ।	
झाला नहुय तो बुध । सर्वगुणी	॥७२॥
इकडे तों प्रातःकाळ । होता गेलें मंत्रबळ ।	
इंदुमती पाहे बाळ । न दिसेची	॥७३॥
म्हणे कटकटा हाय । माझें बाळ झालें काय ।	
कोणी नेलें तान्हें माय । वहिणी हो	॥७४॥
चोरीलें म्यां काय धन । किंवा हिरोनी घे रत्न ।	
त्या पापें कीं पुत्ररत्न । नष्ट झालें	॥७५॥
लामे होता महाकष्ट । पुत्ररत्न जें उत्कृष्ट ।	
केलें कोणी तें अदृष्ट । कष्ट हे की	॥७६॥
श्रीदत्ताचा हा प्रसाद । तेथे केवि ये विषाद ।	
काय आम्ही केडा भेद । मंदबुध्या	॥७७॥
न झाल्यात्रें एक दुःख । ह्या दुःखाचा कोण लेख ।	
करी जें दे सदा शोक । ऐक दत्ता	॥७८॥
पुरे पुरे देवा आता । परीक्षा हे गुरुनाया ।	
पदीं आठवूनी गाया । माया ठेवीं	॥७९॥
असें म्हणोनी ती दीन । मूमीवरी लोळे खिन्न ।	

नष्ट होतां पुढें पहा । न हा भोग	॥५९॥
ऐसें गुरूचें हें मत । मूढें कां तूं न जाणत ।	
ऐसें ऐकोनी हातांत । पोतें घे ती	॥६०॥
जय लाम म्यु हाणी । त्या त्या वेळीं घडे कोणी ।	
न वारी हें मनीं प्राणी । नाणीती हो	॥६१॥
भारया दे दासीकरी । राणी गुंते कार्यातरी ।	
ती दे बाळ भूदाकरी । मारी तो त्या	॥६२॥
सुदर्शन रक्षीतसे । शत्रु तुटोनी जातसे ।	
कौतुक तें पहातसे । हुंसे बाळ	॥६३॥
तेव्हा दासीला ये दया । म्हणें सूदा न मारी या ।	
सूद म्हणे मारवी या । राया कांगे	॥६४॥
दिभ्य लक्षण बाळ हा । पहातां मी घेयीं मोहा ।	
या मारवी दैत्य पहा । महादुष्ट	॥६५॥
आतां येथोनी या न्यावें । कोठें तरी लपवावें ।	
असें म्हणोनी तें जवें । ने ती बाळ	॥६६॥
पोरा वसिष्ठाच्या द्वारा । ठेवोनी मृगान्या पोरा ।	
भारोनीया तें असूरा । मांस देती	॥६७॥
दैत्य विश्वासें खावोनी । आपणार्तें धन्य मानी ।	
प्रातःकाळीं द्वारीं मुनी । देखे बाळा	॥६८॥
ध्यानें सर्व जाणें मुनी । दयेनें घे उचलोनी ।	
अरुंधतीला नेवोनी । दे त्या बाळा	॥६९॥

झालों मी हा तवाकित । चित्त दे गा	॥९१॥
पूर्वी अंगिकारोनिया । आतां देसी छोटोनियां ।	
ऐसें न करीं सखया । दयानिधे	॥९२॥
मी घेनुसा हो व्याभूळ । बत्साविना तळमळ ।	
करीं माझा तूं सामाळ । बाळ दावी	॥९३॥
असा राजा करी शोक । दत्तात्राचोनी आणिक ।	
मना नाणी हो का दुःख । शोक तरी	॥९४॥
जगी होती भक्त चार । स्यात अर्था आर्त दूर ।	
जिज्ञासू हा अविदूर । ज्ञानी आत्मा	॥९५॥
राजा संतान न होता । पुत्रार्थी शरण दत्ता ।	
ये तो दैवें झाला आता । आर्त भक्त	॥९६॥
भक्ति द्विगुणित झाली । श्रीदत्तासी कृपा आली ।	
केवी करी तो आपुली । बोली व्यर्थ	॥९७॥
न मे भक्तःप्रणश्यति । हीच साच जाणा उक्ती ।	
भुक्ति देवोनी दे अंती । गती जो हा	॥९८॥
दत्त म्हणे नारदासी । तुवां जावें आयूपाशी ।	
शोकें आर्त झाला त्यासी । बोंब करी	॥९९॥
तें ऐकोनी ये नारद । वीणा वाजवी स्वानंद ।	
राजा ऐकोनी ये नाद । खेद सोडी	॥१००॥
इति श्रीदत्तलीलावृत्ताब्धिमारे आयुर्वरदाना-	
ष्टमलहरी समाप्ता । ओव्या	॥८००॥

शोक करी आकदोन । दोन घडी	॥८०॥
आयूराजा तें ऐकोन । आला त्रेयें तो धावोन ।	
पाहे कधी वाळावीण । दीन राणी	॥८१॥
म्हणे बाळा कोणी नेले । किंवा भूतें लपविलें ।	
मायाजाळ पसरिलें । भले कोणी	॥८२॥
मंत्ररक्षा भी ठेविली । ती हो सर्व व्यर्थ झाली ।	
कुळदेवी कोठें गेली । मेलीं सर्व	॥८३॥
धिवप्राकारा धिक् ह्या पुरा । धिक् धिक् बीरा महाशूरा ।	
मंत्र तंत्र यत्राकारा । सुरा धिक् धिक्	॥८४॥
खोटें जणू तप फळ । मुळीं धर्मा नाहीं बळ ।	
दान समजे निर्फळ । काळ येता	॥८५॥
मुळीं जन्माचा भी वाझ । काय देयी देव मज ।	
हेची ठावें झालें आज । मज पूर्ण	॥८६॥
दत्ता ह्या हें काय केलें । मज आशेनें गोविलें ।	
हातीं देवीनी घेतले । दिलहें फळ	॥८७॥
बापा हातात देऊन । कसें घेसी हिसकून ।	
साजे हें कीं दयाधन । दीननाथा .	॥८८॥
लावोनीयां कान मन । आतां ऐकें हा भी दीन ।	
बाहें तुला मतिहीन । खिन्न चित्ती	॥८९॥
धावें पावें गा सत्वर । कितीं बाहुं वारवार ।	
गळा टाळा फुटे धीर । धरवेना	॥९०॥
देवा खास तूं अनंत । माझा काय घेसी अंत ।	

तो तूं ह्या मनाचे फेरे । ठायीं पाहे	॥११॥
जाप्रस्वप्ना निर्विकारें । पाहें निद्रा बुद्धिचे रे ।	
एय उदयहि जो रे । पाहे तो तूं	॥१२॥
असावें म्यां ह्या प्रेमा घे । धन-पुत्र खी अवघे ।	
स्वप्रीत्यर्थ घेयी न घे । तन्प्रीत्यर्थ	॥१३॥
सुधांहुनि जो वेगळा । तो तूं आतां तें तूजळा ।	
सांगों सर्वेश्वर ज्याला । सर्वज्ञता	॥१४॥
ज्याच्या ज्ञानें सर्व कळे । जीवरूपें देही चळे ।	
जीवा कर्तृत्व ज्यामुळें । फळे दे जो	॥१५॥
संसाराळा जो न शिवे । स्थूल सूक्ष्म न म्हणवे ।	
सर्वानंदाचे विसावे । जेथे होनी	॥१६॥
हैं तो परमात्मरूप । तेंचि तुझें निजरूप ।	
हैं लक्ष्मीतां शोक पाप । ताप कैचा	॥१७॥
हाची तुझा मुख्य आत्मा । देह होय मिथ्या आत्मा ।	
पुत्र जाण गौण आत्मा । शोक दे तो	॥१८॥
पूर्वी न होतांही शोक । गर्भा येतां पैतधाक ।	
जन्मी वेदना अनेक । तोक दे तो	॥१९॥
उपजल्या बाधाव्याधी । किंवा होतील हो व्याधी ।	
नाना आर्ळींच्या उपाधी । बाधी वाल्यें	॥२०॥
व्यसनाची येयी खंती । किंवा मूर्खत्वाची भीती	
विवाहाची चिंता-मोठी । योरपणी	॥२१॥

श्रीगणेशाय नमः । श्रीदत्तात्रेयाय नमः ।  
 उठोनी तो आमूराजा । नारदाची करी पूजा ।  
 सेवी त्याच्या पदांबुजा । निजागेशी ॥ १ ॥  
 म्हणे आज हो सुदिन । झाले आपुले दर्शन ।  
 धन्य माझे हें जीवन । मुनीश्वरा ॥ २ ॥  
 संत अंतरीं कोमळ । दयाघन न केवळ ।  
 ज्याला नाही काळवेळ । दया वर्षू ॥ ३ ॥  
 बुडतां मी दुःखान्धीत । मला बाया वर हात ।  
 तुम्हां पाठवित दत्त । येथ जणू ॥ ४ ॥  
 दत्ते मला पुत्र दिलहा । अकस्मात नष्ट झाला ।  
 त्याचा झाला शोक मला । काय करूं ॥ ५ ॥  
 म्हणे नारद हंसुनी । ज्याला एकदा बितूनी ।  
 मुक्त होती त्या सेवूनी । दुःखी कां तूं ॥ ६ ॥  
 पुत्र गौणात्मा हा तुला । जरि असे रे कळला ।  
 अवकाश या शोकाला । झाला कसा ॥ ७ ॥  
 पुत्र-दारा-दि नश्वर । तैसें जाण हें शरीर ।  
 मुह्यमात्मा अजरामर । धर त्या तूं ॥ ८ ॥  
 देह घटसा विकारी । त्याचा स क्षी अत्रिकारी ।  
 प्राणेंद्रिय चित्ता दूरी । तो तूं भिन्न ॥ ९ ॥  
 स्वप्रीत्यर्थ देहादिक । प्रिय ज्या तो तूं अधिक ।  
 लोहचुंबकसा एक । चाळक तूं ॥ १० ॥  
 तुझ्यायोगें जड हे रे । चेतनसे होती सारे ।

अरुःतीवसिष्टाचा । हा मी पुत्र होय साचा ।  
 आज ही आकाशवाचा । का चळवा ॥३३॥  
 असें चित्नी तो आला । मर्व मागे वसिष्टाला ।  
 वसिष्टही सर्व त्याज । जाणवीन ॥३४॥  
 सर्व साधत सागुनी । नडुयाज बोले मुनी ।  
 आता सत्वर जावूनी । हाणी दत्या ॥३५॥  
 दत्तात्रेय तुला तारी । सर्व सक्टे निवारी ।  
 जा तू त्याला चित्तो घरी । कंवारी तो ॥३६॥  
 ऐसी आज्ञा देयी मुनी । नडुयही स्वीकारुनी ।  
 गेला एकला निवोनी । मनी हरे ॥३७॥  
 मला सुगम हो पया । मार्गी न हो चिता व्यया ।  
 शीघ्र जया सह दत्ता । आता आणी ॥३८॥  
 प्याला युद्धी बोलाविती । निवारी जो येता मीती ।  
 मठा तोची शचीपती । सापी होवो ॥३९॥  
 असें प्रार्थुनी तो चाले । मार्गी सुताकुन शाले ।  
 कन्या गाथी कुम आले । फले पुढे ॥४०॥  
 स्वर्गी इद्र ग्हेने सूता । शत्रांसह घेयी रया ।  
 जा तू नडुयाला आता । साह्य करी ॥४१॥  
 ऐसें इद्राने सागना । छत्रवर्मशस्त्रयुता ।  
 घेवोनी ये साश्वरया । मातळी तो ॥४२॥  
 ग्हेने देवेंटे धाडिला । देवोनी द्या सामग्रीला ।  
 युद्धी साह्य करी द्या । मठा हो तू ॥४३॥



संतानाचीही ये भ्राती । दांपत्याची हो कीं प्रीति ।  
 आतां हे हो काय खाती । भीति ही हो ॥२२॥  
 कैसीं पोरें याना होती । त्याचीं लग्नें कीं घडती ।  
 माता पिता ऐसे अंती । होती दीन ॥२३॥  
 एवं न झाल्यापासोनी । पुत्रशोक मोठा वन्ही ।  
 टाकीं सजीरां जालोनी । मायबापा ॥२४॥  
 ऐसें जाणूनी तूं आता । गौणाःप्याची सोडीं चिंता ।  
 मुख्याःप्याची करी वार्ता । व्राता तोची ॥२५॥  
 हुंडासुरें मारावया । तुझा पुत्र नेला तया ।  
 मुनीगृहीं रक्षोनिवा । ठेवी दत्त ॥२६॥  
 दैत्या मारूनी उद्दाहा । करोनी येईल पहा ।  
 याच डोळा बोल न हा । माझा खोटा ॥२७॥  
 असें सागोनी नारद । गेला भूषा हो आनंद ।  
 राणीवाही त्याणे खेद । दवडिला ॥२८॥  
 नहुष तो एके दिनीं । मृगयेसी गेला वनीं ।  
 तेथें तो आकाशध्वनी । कानीं एके ॥२९॥  
 सोमवंशी आयूराजा । नहुषा तो पिता तुझा ।  
 माता इंदुमती तू जा । तया भेट ॥३०॥  
 नारी अशोकसुंदरी । तुझेसाठीं तप करी ।  
 हुंडासुरा शीघ्र मारीं । वरीं तीला ॥३१॥  
 ऐसें ऐकोनी नहुष । मनीं मानी बडु हर्ष ।  
 भ्राती एक हो विशेष । त्याचे चिंतीं ॥३२॥

अहंतीवसिष्टांचा । हा मी पुत्र होय साचा ।  
 आज ही आकाशवाचा । कां चळवीं ॥३३॥  
 मसे चिन्नी तो आला । सर्व सांगे वसिष्टाला ।  
 वसिष्टही सर्व त्याला । जाणवीत ॥३४॥  
 सर्व साचेत सांगुनी । नहुपाला बोले मुनी ।  
 आतां सत्वर जावूनी । हाणी दंत्या ॥३५॥  
 दत्तात्रेय तुला तारी । सर्व संकटें निवारी ।  
 जा तूं त्याला चित्तों घरी । कंवारी तो ॥३६॥  
 ऐसी आज्ञा देयी मुनी । नहुयही स्वीकारुनी ।  
 गेला एकला निघोनी । मनी हरे ॥३७॥  
 मला सुगम हो पंथा । मार्गी न हो चिंता व्यथा ।  
 शीघ्र जया सह दत्ता । आतां आणी ॥३८॥  
 थ्याला युद्धी बोटावित्ती । निवारी जो येतां मीती ।  
 मला तोची शचीपती । साथी होवो ॥३९॥  
 असें प्रार्थुनी तो चाले । मार्गी सुशकुन झाले ।  
 कन्या गायी कुंम आले । फलें पुढें ॥४०॥  
 स्वर्गी इंद्र म्हणे सूता । शस्त्रांसह घेयीं रया ।  
 जा तूं नहुपाला आतां । साह्य करी ॥४१॥  
 ऐसें इंद्रानें सांगतां । छत्रवर्मशस्त्रयुता ।  
 घेवोनी ये साश्वरया । मातळी तो ॥४२॥  
 म्हणे देखें धाडिला । देवोनी ह्या सामग्रीला ।  
 युद्धी साह्य करीं तूला । मला हो तूं ॥४३॥

नहुपही तें ऐकूनी । सर्व सामग्री पाहुनी ।	
स्वीकारी तो आठवूनी । मनी दत्ता	॥४४॥
ययाविधी रयी चढें । किंचित् जातांची त्यापुढे ।	
देव येवोनिया गाढें । आर्लिगिती	॥४५॥
देव म्हणती रे सुता । एकला तूं जासी आतां ।	
हैं पाहोनी सहाय्यता । करूं आम्ही	॥४६॥
बोले नहुप देवाला । दत्त राखी सदां मला ।	
तोची करधी तुम्हाला । मला साहा	॥४७॥
गुरुआज्ञा मी प्रमाण । मानीं त्याचें हें कारण ।	
करी कष्ट निवारण । प्राणदाता	॥४८॥
असें म्हणोनी तो चाले । देवासह हें कळलें ।	
अशोकसुंदरीबाले । ध्यानयोगें	॥४९॥
तिची हो नी रंभासखी । तिला पाठवीती दुःखी	
म्हणे राजाळा समुखी । सखि होयी	॥५०॥
नहुपाच्या पुढे आली । रंभासखीची ती बोली ।	
भूपा जाणवी त्या वेळीं । भूप म्हणे	॥५१॥
मला सर्व ठावें झालें । रंभे तुवां मागें चालें ।	
दैत्या मारोनी पहिलें । भेटूं तुम्हा	॥५२॥
ऐकोनी हें आनंदली । रंभा त्वरें मागें आली ।	
सखीला ती कळविली । बोली त्याची ।	॥५३॥
देवी कोलाहल केठा । हुडासुरें तो ऐकिला ।	
म्हणे कोण मारूं आला । मला शत्रू	॥५४॥

पाहें शीघ्र जायीं दूता । कोण शत्रू येतो आतां ।	
किती बल त्याचें वार्ता । शीघ्र आणी	॥५५॥
दूत समूख जावूनी । प्रयत्ने घे समजुनी	
पुनः आला परतोनी । दैत्यापाशी	॥५६॥
म्हणे आयुराजसुत । नहुपचि शत्रू येत ।	
सवें देवही अमित । पातले हो	॥५७॥
तें ऐकोनी घाबरला । बोले असुर भार्येला ।	
सत्य बोलें त्वां वधिला । त्या बाळा कीं	॥५८॥
राणी बोले दासीकरी । त्याच क्षणीं बाळा मारीं ।	
दासी तीही बोले अर्घीं । मारिला म्यां	॥५९॥
त्याचें मांस त्वा भक्षिलें । आतां मन का, शंकलें ।	
तर असें कसें झालें । बोले दैत्य	॥६०॥
दैत्य मनीं धरी धीर । म्हणे या हो सर्व शूर ।	
युद्ध करुनी दुर्धर । वीर मारूं	॥६१॥
युद्धभयें जे छपती । पूर्वी मारीं त्या ह्या हातीं ।	
हें ऐकोनी सर्व भीती । जाती युद्धा	॥६२॥
रघी बैसोनी तो स्वयें । हुंडासूर युद्धाला ये ।	
त्या पाहोनी खचे भयें । नये धीर	॥६३॥
धनुर्बाण धरी करीं । मातली सारथ्य करी ।	
त्याला इंद्र रघावरी । दूरी देखे	॥६४॥
जैसा शोभे नमीं रवी । तैसी नहुपाची छवी ।	
पाहोनी तो दैत्य जवीं । छोटी सैन्य	॥६५॥

चतुर्गदळ भार । चाले देवसैन्यावर ।	
युद्ध होय अति घोर । मरणांत	॥६६॥
एकाएकी पाशशर । दैत्य सोडीती तोमर ।	
नाना शस्त्रे अनिवार । मार देती	॥६७॥
देती जेव्हां असा मार । देव जाहले जर्जर ।	
देती सोडूनो ते धीर । दूर जाती	॥६८॥
ते देखोनी नडुप ये । दैत्यां मारी बाण घायें ।	
त्याच्यापुढे दैत्य भयें । न येती ते	॥६९॥
बळें समोर जावूनी । नडुप त्या दैत्या हाणी ।	
जाती धाकानें मरोनी । कोणी दैत्य	॥७०॥
किम्येकाचे रथ मोडी । गजगंडस्यळें फोडी ।	
बाणें घोड्याचीही हाडी । पाडी खाली	॥७१॥
त्याची कवचेही फाडी । करासह धनू तोडी ।	
एकाएकी मान खंडी । फोडी पोट	॥७२॥
ज्या त्यापुढे घेयी उडी । न माहं दे कोणा दडी ।	
धीरां शोधूनी तो काडी । पाडी खाली	॥७३॥
पारें फरफरा ओडी । त्या दैत्यांची बांधी मुडी ।	
तोडी सर्वांची तो खोडी । झाडी शौर्य	॥७४॥
रक्तप्रवाह चालिले । शव ते वाहूं लागले ।	
असें घोर युद्ध झालें । मेले दैत्य	॥७५॥

हुंउसुर ये धांवुनी । मूया वाणें आच्छादूनी ।	
टांकी करी घोर घ्वनी । झणी तेव्हां	॥७६॥
देव ऋषी चितीं भीती । तें जाणूनी उग्रमूर्ती ।	
सरसात्रे तो नृत्यती । मतिमंद	॥७७॥
दैत्य दावी नाना माया । भूप त्या त्या नेयी ल्या ।	
गर्जोनीयां बोले तया । मायावी तो	॥७८॥
अरे मानवाच्या पोरा । उमा राहें घरीं धीरा ।	
न जाणसी माझा वरा । पराक्रम	॥७९॥
तुळा दावीं यमपुरी । जीविताची आशा जरी ।	
शरण ये मज दुरी । करीं दख	॥८०॥
बोले मूप सोमवंशी । न घडली गोष्ट अशी ।	
जरी गूर तूं अससी । मशीं मांड	॥८१॥
माझ्या बालपणीं माता । स्वां पीडिली त्याचा आतां ।	
सूड घेतों न जीविता । तुझ्या ठेवी	॥८२॥
असें बोडोनी तो शर । सोडी चूकवी असूर ।	
लपे मायीक दुर्धर । वारंवार	॥८३॥
जेथें भासे तेथें नसे । दैत्य कृत्य करी असे ।	
त्याचें कर्म पाहे तसें । हंसे भूप	॥८४॥
म्हणे मातले उलठ । रय फीरवी मी पाठ ।	
त्याची पुरवूनी कंठ । तोडीं आतां	॥८५॥
तसा रय तो मोवंडी । भूप तेव्हां वाण सोडी ।	
त्याचे दोनी बाहू तोडी । पाढी खाली	॥८६॥

तरी तो ये अगावर । सोडूनीयां दोन शर ।	
पाय तोडूनी तो वीर । दूर टाकी	॥८७॥
तरीही तो सर्पवत् । मुख पसरुनी येत ।	
तोडी नहुप त्वरित । कठ त्याचा	॥८८॥
असा मारीता असुर । पुष्पे वर्षती ते सुर ।	
शाला जयजयकार । योर हर्ष	॥८९॥
हर्षे देव स्वर्गा जाती । अशोकसुदरी ये ती ।	
रभेसह बोले चिक्ती । प्रीती टेवी	॥९०॥
म्हणे धन्य दिन आज । भूपा वरी तूची मज ।	
अपिला हा देह तूज । लाज याची	॥९१॥
दैत्ये नानापरी मज । गाजीलें जें माजें गूज ।	
दत्त समजवो तूज । मी न बोलें	॥९२॥
बोले नहुप जें गुरु । सागेळ तें तसे करू ।	
गुरुपाशीं ये मी येरू । म्हणे तया	॥९३॥
राज्य दैत्याचें छुटोनी । गुरुपाशीं दे आणोनी ।	
सर्वे दोषीही येवोनी । वदिताती	॥९४॥
बोले अशोकसुदरी । मला भूपाच्या पदरीं ।	
घाला निश्चय अतरीं । धरीं हाची	॥९५॥
म्हणे वसिष्ठ नहुपा । मला आवडे ही स्तुपा ।	
खास आहे ही निर्दोषा । योषा साघ्वी	॥९६॥
मग नहुपें वरीन्नी । रमा तेव्हा स्वर्गा गेली ।	
मुनी म्हणे माता झाली । मली कष्टी	॥९७॥

जा नहुपा तिळा मेट । राज्य करीं धर्म नीट ।  
 सेवीं धर्म निष्कपट । धन्य होती ॥९८॥  
 अरुंधती वसिष्ठते । बंदोनी घे तो भार्येते ।  
 भेटे जननी ताताते । सर्व सांगे ॥९९॥  
 तथा आयू राज्य देयी । स्वये भार्येसह जायी ।  
 वनीं तेथे दत्ता घ्यायी । घेयी मुक्ती ॥१००॥  
 इति श्रीदत्तलीलामृताम्बिसारे नहुपविजया  
 नवमलहरी समाप्ता । ओव्या ॥९००॥

हैं शंभर ओव्याचे खेरीज कंस करून त्यांत पुढे लिहिले आहे  
 ते ( मूळ प्रतीतीळ )

( क्षेपक ) धर्म वागें भक्त भूप । त्याला दत्त दावी रूप ।  
 त्याचें दुःखही अमूप । दूर करी ॥१०१॥  
 तद्गुक्तीचा हा महिमा । वेद नेणे ज्याची सीमा ।  
 काम पुरवूनी धामा । ने मानवा ॥१०२॥

या दोन जास्तीच्या ओव्यांना धर्म याच्यावर बाजूस क्षेपक  
 अशीं अक्षरे आहेत.

श्रीगणेशाय नमः । श्रीदत्तात्रेयाय नमः ।  
 महात्म्याच्या मेळें कळे । धर्मनत्व जें आगळें ।  
 कळनांची दुःख टळे । पळे काळ ॥ १ ॥  
 वाळ ययातीचा यदू । वनीं देखे नग्न साधु ।  
 तेजस्वी हा न हो मोंदु । बंदूं म्हणे ॥ २ ॥  
 ज्याणें सर्वही सोडीलें । तरी आंग न रोडिलें ।



म्हणे तुम्ही हे जोडिले । भले ज्ञान	॥ ३ ॥
जन आयुःश्रीकीर्त्यर्थ । व्यर्थ मोगिती अनर्थ ।	
तुम्हा केवी ये स्वार्थ । अर्पत्यागे	॥ ४ ॥
मागे काही नाही फास । चित्ती न ठेविली भास ।	
रुचे तरी हें अम्हास । खास सांगे	॥ ५ ॥
सांगे साधू म्या चौबीस । गुरू केले त्याही खास ।	
बोध दिव्हा तो परिस । फास तुटे	॥ ६ ॥
मोठे दुःख झाले तरी । दैवाधीन जीवाधरी ।	
धरण्यापदेशे बरी । धरी क्षमा	॥ ७ ॥
दुमाने उपदेशिले । परोपकारी आपुले ।	
कलेवर हें लाविले । झाले धन्य	॥ ८ ॥
अन्य गोडी न पाहणे । आहाराने तुष्ट होणे ।	
अंतर्वायूच्या शिक्षणे । क्षणे धारणे	॥ ९ ॥
कालोद्भवगर्भे वद्ध । जाता वायू न हो बुद्ध ।	
तैसा इंद्रियाये विद्ध । वद्ध नोहे	॥ १० ॥
नोहे मेघाने विकार । नैमा घटाने आकार ।	
तेवी वृत्ति देह पर । थोर मी हा	॥ ११ ॥
पाहा सर्वांगाजी मिळे । गोडी दे करि सोवळे ।	
उपदेश हा विमळे । जळे केला	॥ १२ ॥
ठेला गुप्त कि प्रगट । न राखीजे लाचे काष्ठ ।	

१ पृष्ठां. २ पृष्ठां. ३ आकाश. + ओवीच्या अक्षर्यावरील  
बारीक अक्षर केलेल्या गुरूचे दर्शक आहेत.

कुटे खातां न न्या वीट । नीट शोधी	॥१३॥
साधी मजकाचें हित । उपाधीनें हो आकृत ।	
अग्नी तैसा मी वागत । ख्यात मळा	॥१४॥
कटावत्तनु विकारी । वृद्धि कार्श्य दात्री परी ।	
मी चंद्रसा अविकारी । घरी मनी	॥१५॥
जनीं आत्मा तैसा भासे । जळीं सूर्यविष जसे ।	
संधीं हाळचाळ असे । नसे रूपां	॥१६॥
जो पी करे सूर्य जळ । सोडुनी दे येतां काळ ।	
त्या शिक्षणें मी सकळ । घे दे लोकां ।	॥१७॥
मूर्खा अति ऋह जाचे । तदर्थ हें कपोताचें ।	
आस्थान हें चित्ता खोत्रे । वेंचे <sup>१</sup> ऋहा	॥१८॥
महावृक्षीं करो घर । राहे कपोत संदार ।	
बाढे त्यांचा परस्पर । योर ऋह	॥१९॥
मोह मायेचा दुर्धर । न सोडिती क्षणमर ।	
परस्परां हो संचार । वरोबर	॥२०॥
परस्पर न्याहाळिती । एकेठायीं खाती पिती ।	
दैवें त्यांला पोरें होती । मतीहीना	॥२१॥
दीनापरी त्या पाळीती । जरी महाकष्ट होती ।	
तरी आपणा मानिती । चित्तीं धन्य	॥२२॥
अन्य कांहीं न पाहती । स्नेहामुळें बद्ध होती ।	
स्तुती पोरची करिती । गाती मूढा	॥२३॥

घडल्याही उपोषण । त्यांचें प्रेमानें, पोषण ।  
 करीती हो त्यां भूषण । कण देतां ॥२४॥  
 घेतां त्यांचें आळिगन । गोड मानीती चुंबन ।  
 ऐसें आयुष्य खर्चून । क्षीण होती ॥२५॥  
 होती त्यांची घोर पोरें । पोट नोट नच भरे ।  
 म्हणोनी ते जाती त्वरें । बरे दूर ॥२६॥  
 पोर मागे हळू हळू । घराबाहेरचि खेळूं ।  
 आले त्यांला नये पळूं । बाळू स्तम्भ ॥२७॥  
 छुंन्धक त्यावरी जालें । टाकोन घे माघें बळे ।  
 भाय देखे ती त्या वेळे । बालें बद्ध ॥२८॥  
 मुग्धपणें आक्रोशें ती । पडली जाळ्यावरती ।  
 अनायासें त्याच्या हातीं । घेती दीन । ॥२९॥  
 खिन कवडाही पाहे । तेथे पडे तोही स्नेहें ।  
 ऐसा मृत्यू त्यां ये मोहें । नोहें बोध ॥३०॥  
 बाध अर्थां जे न देती । भोगें तृप्त जे न होती ।  
 स्नेहें गेहीं सक्त होती । गती त्या हीं ॥३१॥  
 ज्यां ही तनू मोक्षद्वार । मिळाथी ते हा विचार ।  
 न करिती जरी तर । घोर भोग ॥३२॥  
 भोग स्वर्गीं नरकीं हे । घेतां ह्दोग कां वाहें ।  
 आरा परीं येथें राहें । नोहे दुःखी ॥३३॥  
 राखी अंतर्वृत्ती सदां । कदां नाणी मनीं खेदा ।

दैवलब्धा खायीं मुदा । छंदा नेणें १ ॥३४॥  
 जेणे परीपूर्ण सिंधू । येतां न येतां ही सिंधू ।  
 न हो हर्षाभैर्पबंधू । साधू तेवी ॥३५॥  
 जे विषय दैवें भोगीं । त्याणें न क्षोमे मी जागीं ।  
 अंतपार न दें जगीं । उगी राहें २ ॥३६॥  
 मोहो लीच्या हावाभावा । रूप लाषण्य वैभवा ।  
 पतंगसा ये अभावा । मत्रा घे तो ३ ॥३७॥  
 घेतो सार माशीपरी । रमें नैकत्र न करीं ।  
 सांठा आपुल्याशीं मारी । वारीं दूर ४ ॥३८॥  
 शूर मारी ली सेविनां । गजापरी ये बद्धता ।  
 सोडुनी दें लीची कथा । वार्ता ही मी ॥३९॥  
 नेमी गृहस्थेही पेरी । माता वहीणही दूरी ।  
 कीजे काम अनिवारी । करी विद्ध ५ ॥४०॥  
 सिद्ध करी मधुमाशी । पूर्वी मधु हा घे त्यासी ।  
 ह्या शिक्षणें घे सुखेंसी । त्या सिद्धान्ता ६ ॥४१॥  
 ग्याना गीतवाचें बंध । ते हरिण देती बोध ।  
 चित्ता न लावीं तो नाद । बंध जो दे ७ ॥४२॥  
 मोदे गर्धे मीन त्याला । जिन्हा नावरिता आला ।  
 मृत्यु तोची गुरु मला । झाला खास ॥४३॥  
 रस न जिकी तो न हो । जिर्नेद्रिय महावाहो ।

रसजयें विजयी हो । न हो खिन्न <sup>११</sup>॥४४॥  
 मानवनी वेदया एक । धन इच्छुनी अधीक ।  
 फिरवी त्या जो धनिक । निकट ये <sup>१२</sup>॥४५॥  
 तयेचा हा लहाव ठावा । होता कोणी तीचा हावा ।  
 न देखती तरी हावा । भवा दावी <sup>१३</sup>॥४६॥  
 जेवी डोळे हाले तेवी । आत बाहेर ये जवी ।  
 रूपें पालटोनी नवी । दावी छीळा <sup>१४</sup>॥४७॥  
 तीळा कोणी न पूसता । निराशें ये विरक्ता ।  
 आठवूनी भगवना । नता बोले <sup>१५</sup>॥४८॥  
 धालें तेंची मासें मन । रती अर्था जे हो दीन ।  
 आत्मारामें आळिगन । मान देता <sup>१६</sup>॥४९॥  
 घेता नराचें चुंबन । मय शोक मोहे म्लान ।  
 होतें आज्ञी मदानन । पीनें झाले <sup>१७</sup>॥५०॥  
 कलेवर हें विकोनी । निया रमें आळिगुनी ।  
 अंतरात्म्या निराशेनी । ध्यानी निजे <sup>१८</sup>॥५१॥  
 निजे निराशा होता ती । हें शिक्षण घे मी चित्ती ।  
 आशा दुःख निराशा ती । शांती थोर <sup>१९</sup>॥५२॥  
 कुररें राखिता मांस । रिते ते मारिती त्यास ।  
 तेव्हा मी परिग्रहास । खास सोडी <sup>२०</sup>॥५३॥  
 जोडी सुखा आत्मरति । चित्तापमान न चित्ती ।  
 त्या बाळाप्यायोगें ये ती । शांती मज <sup>२१</sup>॥५४॥

द्विजकन्या एक घरी । जाता स्त्रीय ग्रामातरी ।  
 तीटा वरू आले घरी । भारी पिप्र ॥५५॥  
 क्षिप्र कराया सत्कार । साळी काडी तेव्हा योर ।  
 काकणाचा शब्द फार । दूर जायी ॥५६॥  
 मायसापा ये दूषण । म्हणोनी दोन ककण ।  
 राखी तीही होती जाण । रणखणें ॥५७॥  
 तीणें एक एक ठेलें । कावण तें न वाजलें ।  
 तें शीक्षण म्या घेतलें । मलें एका ॥५८॥  
 एकानागी होता लोक । तटा हो दोही ही देख ।  
 वार्ता तप सिद्धी चोख । एक होता <sup>२०</sup> ॥५९॥  
 जाता हुशार एकटा । परघरी सर्प धाटा ।  
 तेव्हा न बाधी गोहाटा । झाला हर्ष <sup>२१</sup> ॥६०॥  
 तर्प सोटी हो एकाग्र । बाह्य नेणें शराकार ।  
 त्या शिक्षणें घ्यानें दूर । वारी द्वेना <sup>२२</sup> ॥६१॥  
 घ्यातां तदाक्रान्ता ये । पेशस्कारकीटन्यायें ।  
 जीव ब्रह्म ब्रह्मत्वा ये । माये सोढी ॥६२॥  
 ओढी तद् नप्पीतन । कोळी खेळें ते खावून ।  
 अर्ती एकटा होवून । धान राहे <sup>२३</sup> ॥६३॥  
 पाहें ईश मीही तैसा । स्वमायेनें ह्या पिळासा ।  
 पसरी त्या खाता जैसा । तैसा हो की <sup>२४</sup> ॥६४॥  
 लोकीं देह हा जायाचा । दे वैराग्यबोध ज्याचा ।  
 वृक्षधर्म जो बीजाचा । साचा करी ॥६५॥

वरीती इंद्रियें ह्याला । सवतीच्या परी स्याला ।  
 पावतां हा मनीं म्याला । झाला दीन ॥६६॥  
 मी न मानीं हो ह्याहुन । आन दुर्लभ म्हणून ।  
 ह्याच्या योगें घें साधून । ज्ञान हें रे ॥६७॥  
 तं रे बरें हें जाणूनी । सुविचारें घेयीं मनीं ।  
 तेव्हा यदू हें ऐकोनी । मनीं धाला ॥६८॥  
 त्याला श्रीदत्त हा असें । मान होता दावी तसे ।  
 दत्त आत्मरूप असे । जसें वेदीं ॥६९॥  
 आधीं होती परमक्ती । ह्या बोध हो त्याची मुक्ती ।  
 जे हे तत्त्व घेती चित्ती । गती त्या हो ॥७०॥

( अलंकार )

घाचे मना अगोचर । तो हा स्वेष्छें हो गोचर ।  
 श्रीभगवान्भक्ताधार । तारक तो ॥७१॥  
 सुलभ जो स्मरणेंची । भावें गातां लीला ज्याची ।  
 क्षेम लाभे मरणाची । न चिंता हो ॥७२॥  
 देवालाही जो दुर्लभ । भावें अग्हा तो सुलभ ।  
 त्राता सदा स्वयंप्रभ । अभय दे ॥७३॥  
 चांसनेची जडी तोडी । स्वभक्ता दे ज्ञानजोडी ।  
 मनाचे चापल्य झाडी । गोडीनें जो ॥७४॥  
 नंदन अनसूयेचा । दत्त नामें जो मुनीचा ।  
 द्येय देव तो आमुचा । साच स्वामी ॥७५॥  
 दयासिंधो मक्तपाळा । तूझी अगाध हे लीला ।

गोब्राह्मणप्रतिपाळा । काळांतका	॥७६॥
सत्वर हें मन आतां । निज पदीं ठेवीं शता ।	
चिंभू डंकाची हो व्यया । अंतकाळीं	॥७७॥
रसना ही ओड घेयी । दृष्टी उफगटी होयी ।	
दशन मिटती घायीं । जायी त्राण	॥७८॥
स्वयें होतां पराधीन । त्रिदोषही ये वाढून ।	
यमपाशें हो बंधन । दीनत्व ये	॥७९॥
ती वेळा हो सुदारुण । तेव्हां न घडे स्मरण ।	
ती दशा न येतां जाण । शरण हो	॥८०॥
सुखी नाम डोळ्या घाम । चित्ता पदीं दे विधाम ।	
श्वसूकरविष्टोपम । मान वाटो	॥८१॥
स्वेंची रागा द्वेषा चोपी । प्रारब्ध भोगीता रूपी ।	
रमो मन न विक्षेपी । ओपी दत्ता	॥८२॥
मानापमान नाठवे । मित्र शत्रु तुन्य व्हावे ।	
प्रसादें निश्चळ व्हावें । भावें रूपीं	॥८३॥
सुक्य अचूक राहावें । निजरूपी म्या जागावें ।	
साक्षीपणेंची वागावें । गावें तुला	॥८४॥
वर हावी देयीं देवा । सदा सत्संग घडावा ।	
दासापरी तुझी सेवा । भावापें हो	॥८५॥
देश काल वस्तुनें ज्या । परिच्छेद न तत्पूजा ।	
नेणें तरी कण्युं निजा । काजासाठीं	॥८६॥
शीतांशुचेपरी मासे । मुख ज्याचें मंद हासें ।	



- अञ्ज प्रफुल्ल हो जसैं । तसे ढोळे ॥८७॥
- हातीं अभय धर दे । जो खेचरीमुद्राछंदे ।
- वसे पद्मासनी मोर्दे । नार्दे लीन ॥८८॥
- नित्य चिती रूप असैं । सुमनासन देतसे ।
- धूवीं पाद प्रेमरसैं । नसैं व्यग्र ॥८९॥
- जल आवडीचें स्नाना । देवूं भक्तीचें भूषणा ।
- तसैं भाव विलेपना । ध्याना आणूं ॥९०॥
- लीनपण फूल माळूं । अहंकार धूप जाळूं ।
- पहा सोंहंदीप हळू । ओंयाळूं हा ॥९१॥
- लाडू नवविध भक्ती । बाडूं नैवेद्यार्थ मुक्ती ।
- दीनोद्वारा करीं मुक्ती । पाडुनी हे ॥९२॥
- सिंचिले जें आवरण । त्याचें करीं आचमन ।
- ज्या योगें ये हें बंधन । मनःक्षोभ ॥९३॥
- धू हें भक्ताचें अंतर । प्रेयें वसैं निरंतर ।
- चंदा कर्माचा सत्वर । बरा करीं ॥९४॥
- गुरु तंची देव तंची । हेची भक्ती करी साची ।
- मनी नाणीं मी भेदाची । कच्ची वार्ता ॥९५॥
- रूप तुजें हेंचि जग । कोणाही न दें उद्देग ।
- नमी सर्वां तेणें व्यंग । सांग होयी ॥९६॥
- चदवी हें त्या आरती । उजळुनी अंतज्योती ।
- रविं दुजे यलपती । त्या ओवाळूं ॥९७॥
- दत्तात्रेया गुरुराया । जयजया योगिवर्या ।

अनोरमा मक्तिगम्या । दयाभिषो ॥९८॥  
लेकुराचे वा बोवडे । हे बोळ वेडे बांळुडे ।

लेण्यापरी मानी लाडे । कडे घेयी ॥९९॥

सानुस्वार जो ओवी या । एक सहज ओविया ।

तया मर्च्येची ओवीया । ॐकारात्मा ॥१००॥

इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यं बामुदेवानंदसरस्वतिविरचिते

श्रीदत्तलीलामृताब्धिसारे यद्गुणप्रहो दशमस्तरंगः । अथवा ॥१०००॥

अक्षरे २८००० संपूर्णोऽयं ग्रंथः । श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

## या ग्रंथपठणाची फलश्रुति

अनधिकारां खीगृदां । ॐकारी भाविकां मद्रा ।

दुष्ट मानी की भक्त्याद्रां । हा धर्मांशु ॥ १ ॥

ठसवी जो बोध खेद । न राखी नुखी मेद ।

काळावरी मारी पाद । लीलेनेची ॥ २ ॥

राग द्वेषां देयी लता । मोहादिकांची जो सत्ता ।

लपवी त्या गुरुदत्ता । लाजेतीमा ॥ ३ ॥

शोकडोही वित्त कुत्रे । नाशा जाती हो ती भिन्ने ।

दत्तात्रेय स्मृतिमार्त्रे । मृत्युघासीं ॥ ४ ॥

एक मळी असे जया । राहे निर्वार हा तथा ।

चसे गंगा गोदा गया । तथापार्शीं ॥ ५ ॥

कुळशीला की जे काय । यमदिकाविना स्वीय ।

नारी कर्तृच ते हेय । सिंचिद्रू ॥ ६ ॥

णीजंतता ही ज्या येन । णावमकार म्हणून ।	.
परभक्त्या ध्यातां मन । घूवी पाप	॥ ७ ॥
समबुद्धये ते नमः । यतीश्वराय ते नमः ।	
शांति-प्रयच्छ ते नमः । नित्यप्राक्षिन्	॥ ८ ॥
शर्यो जोपि कुर्यात्कामं । मंदस्याभक्तस्यवामं ।	
तत्रापि ते कृताकामं । बंधुताऽऽहो	॥ ९ ॥
किंचिन्नातरं कुर्वेत्र । त्रयीमूर्ते त्वं साक्ष्यत्र ।	
ये तत्कुर्युर्भयं तत्र । घत्सेऽद्वय	॥१०॥

## अथ दत्तमालावर्णांकितमाधमाहात्म्यप्रारंभः

श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः ।

श्रीकुलदेवतायै नमः । श्रीगुरुभ्यो नमः ।

- ॐ कारसद्रस पाजुनी । आशुत्तिरोग निरसुनी  
टाकिला ज्या गुरुवैद्यानी । त्याळा ध्यानी आणू नित्य ॥ १ ॥
- न चले कोणाचें औपध । व्यर्थ झाले वन विविध ।  
असाध्य तो रोगबाध । प्रणयबोधरसे केला ॥ २ ॥
- मो घ होता अन्योपाय । भावें धरिले म्या पाय ।  
प्रीत होवुनि गुरुमाय । सर्वापाय दूर करी ॥ ३ ॥
- भ क्तिरसाच्या अनुपानें । ज्याणे अर्धमात्रादानें ।  
ध्यानपथ्य योजुनी क्षणे । रोगभेणे दवडिलें ॥ ४ ॥
- ग ती अतर्क्य औपधाची । एकाक्षरें या जीवाची ।  
एकाक्षरता झाली साची । नवल हेंची न वर्णवि ॥ ५ ॥
- व र्णवेना द्वैतपणा । तथापि वाराया कृतघ्नपणा ।  
गुरुशिष्यत्व लक्षणा । योजू वाणा प्रगटाया ॥ ६ ॥
- ते जस्वी यदुपदेश । अविद्याधतमसनाश ।  
कराया जो सामग्रीस । इच्छी खास न कदापी ॥ ७ ॥
- दत्तामय दत्तात्रेय । तोचि माझा गुरुराय ।  
त्याचे नित्य चित्तू पाय । जे अपाय निवारिति ॥ ८ ॥
- ता रक जो ह्या कळियुगी । स्मृतिगाभी पावे वेगी ।  
यत्कृपेनें घन्य जगी । होती रागी विरागी ॥ ९ ॥

- त्रे धा पापतापहर । त्याणें केला जो सादर ।  
कार्तवीर्या बोध रुचिर । भाषातर करू त्याचें ॥१०॥
- या भाषेची प्रौढी आज । लोकां असे प्राय मज ।  
धीप्रेरकें दिघला उमज । निजगुज समजवाया ॥११॥
- य सादियोगसपन्न । कार्तवीर्य तो अर्जुन ।  
सक्षतटी माघों येवुन । श्रीदत्तचरण वदितसे ॥१२॥
- स्म रणभक्ति ज्याची पूर्ण । ज्याला मानिती सिद्धगण ।  
माघस्नाता तो देखोन । प्रार्थी अर्जुन श्रीदत्ता ॥१३॥
- र क्षात्रा हा यत्ने देह । व्याख्यायोगें स्वसदेह ।  
फिट्टे त्याला जनसमूह । पीडितो मोहप्रस्त हा ॥१४॥
- ण कारात रायमध्य । ज्याला नाकार हो आद्य ।  
तो तू ह्या नराला साध्य । होसी दुराराध्य इतराला ॥१५॥
- मा नुपदेह दुर्लभ । त्याचा झाला ज्याला लाभ ।  
ते त्या देती जरी क्षम । ईशक्षोभ तया हो कीं ॥१६॥
- त्र स्त पूर्वीं जो शीतानें । पुन त्याला माघस्नानें ।  
अःपन्न शीतजलाने । नि य यने कष्टविती ॥१७॥
- सं कल्प तरी त्या स्वर्गाचा । काय उपयोग नश्वराचा ।  
सदेह हा मच्चित्ताचा । वारा साचा शिष्य मी ॥१८॥
- तुष् ट होवुनी दत्त वदे । उपाय हा योजिला वेदें ।  
लोका वळवाया फलदादे । अधिकारमेदे योजिला ॥१९॥
- टा लावया विषयाशा । वेद योजी युक्ती अशा ।  
सद्धर्मे क्षालुनी दुराशा । क्रुमें पाशा तोडवितो ॥२०॥

- य ज्ञादिक धीशुष्यर्थ । योजिले ते यथार्थ ।  
न घडती त्याला हा स्वार्थ । दावी समर्थ वेदराज ॥२१॥
- म हाकष्ट स्वार्थामुळे । न पाहती हे जन भोळे ।  
देहा धन्यतर सोहाळे । धर्मवळें त्या लाधती ॥२२॥
- हा रक्तमासास्त्रिमय देह । पंचभूताचा समूह ।  
नाना दोषाचें हें गेह । काममोहस्थान हेंची ॥२३॥
- भ य ज्याच्यायोगें नि य । यदर्यची घडे अकृत्य ।  
तयापि हा अशुची अनित्य । त्याचें अगत्य किती पहा ॥२४॥
- य जन्म स्त्रीविटाळांत । विष्टामूत्रों झाला मूर्त ।  
विष्टा मूत्र ज्याचे आत । बाहतसे नवद्वारे ॥२५॥
- नि त्य क्षालिताही ये बीट । कृमिविट्मसम शेवट ।  
ज्याचें तो हा देह स्पष्ट । दोषदुष्ट काळमक्ष्य ॥२६॥
- वा सनेचें हें माहेर । ममताहंतेचें हें घर ।  
मोक्षस्वर्गनरकद्वार । दुर्धर दुष्पूर वचक ॥२७॥
- र क्षणार्थ यत्न करिता । काळ पळवी न कळता ।  
जीववियोगें अस्पृश्यता । मग का अहंता तशाची ॥२८॥
- णा र्णें पारखी परीक्षक । तैसा आत्मानात्मविवेक ।  
सत्तास्फूर्तीनें हा येक । करी चोख न इतर ॥२९॥
- य त्रासि अति दुर्लभ । ह्याणेंच घडे मुक्तिलाम ।  
व्यर्थ याचा न कीजे लोभ । देवक्षोभ अन्यथा ॥३०॥
- म नुष्यें स्वदेहपीडन । व्यर्थ न कीजे साच जाण ।  
शास्त्राधारे करिता कोण । अकारण वदेळ तें ॥३१॥

- हा माघ अधनाशन । सूर्योदयीं करिता स्नान ।  
 सर्व पातक परिहारून । अडळ स्थान देतसे ॥३२॥
- ज्ञा नेच मोक्ष होतो खास । परतू तें न पापियास ।  
 छामे म्हणोनि पापन्हास । शास्त्र खास करवी असें ॥३३॥
- न होता पापक्षालन । न छामे ज्ञानसाधन ।  
 साधनाविना न ठसे ज्ञान । म्हणोन योजी शास्त्र हे ॥३४॥
- प्र कृती प्राक्तन चेष्टा करवी । ह्या सदमें तीला बरवी  
 वळविता मोक्षपदवी । अचूक पाविजे न कष्टें ॥३५॥
- दा रुपत्रादिका करिता । देहा कष्टविती त्या परता ।  
 शास्त्राधारे पुण्य करिता । ईशक्षोभता न घडे ॥३६॥
- य ज्ञादिक परतंत्र । देह साध्य हे स्वतंत्र ।  
 ऐकें एक द्विजकलत्र । गेलें परत्र ह्या योमें ॥३७॥
- चि मणी एक ब्राह्मणी । बालवैधव्यें पीडुनी ।  
 कपिलारेवासंगर्भी जातुनी । माघज्ञाने साठ केली ॥३८॥
- दा नधर्म करी नित्य । वदे वाक्य मिताल्पसत्य ।  
 दुष्टसंग सोडुनी स्वकृत्य । करी अकृत्य निवारी ॥३९॥
- नं दन आत्रादि स्वजन । धर्म एक सनातन ।  
 ऐसें मानी अनुदिन । न करी पीन स्वदेहासी ॥४०॥
- दात् श्री साष्वी उंछवृत्ती । नित्य करी शिणे न चिती ।  
 स्वधर्मी ठेवी जागृती । राखी सन्मती निरंतर ॥४१॥
- म न विप्रयीं न घाली । कृद्ध चाद्रायणें करी भली ।  
 अशा आचारें वृद्ध शाली । ब्राह्मणी भली ऋचीका ॥४२॥

- ने में करितां माघस्नान । तिची बुद्धी पालटोन ।  
सहज लागलें विष्णुध्यान । देहावसान समयासी ॥४३॥
- या ल्यापासून केले कष्ट । त्याचें घे ती फल उत्कृष्ट ।  
विष्णुलोकीं अप्सरा वरिष्ट । ब्रह्मनिष्ठ तीसी ॥४४॥
- लो कीं नसे जीलां उपमा । नाम जीचें तिलोत्तमा ।  
यत्सौंदर्यां नसे सीमा । तिळा ब्रह्मा प्रार्थितसे ॥४५॥
- न् ऋत्यगीतादि कौशल । तिलोत्तमे वाक्पेशल ।  
असे तुला निश्चल । लग्नीनी चाल भूलोकी ॥४६॥
- मत् त दैत्य सुंदोपसुंद । तन्मतीचा करीं भेद ।  
तेणें त्रैलोक्याचा खेद । निर्विवाद दूर होयिष्ठ ॥४७॥
- त धास्तु लग्नीनी ये ती । सुंदोपसुंद तिळा पाहती ।  
मुलोनी ऐक्य सोडिती । भोगू इच्छिती दोषेही ॥४८॥
- पि टोनि बाहू गदा घेती । परस्परें गजसे भिडती ।  
मीच भोगीन हे युवती । लग्नीनी ताडिती परस्पर ॥४९॥
- शा तर्कुम आणि युवती । मती कोगाची न भेदिती ।  
त्यात ही लावण्य संपत्ती । तन्मती भेदी बलें ॥५०॥
- च तुर दोषे देह भिन्न । नित्य ज्याचें एक मन ।  
व्यवहार अन्नपान । एक वर्तन दोषाचें ॥५१॥
- वे धा वर दे जेव्हां त्यांला । हाचि वर त्यांणीं वरिला ।  
इतरांपासुनी आम्हाला । मृत्यू न घडला पाहिजे ॥५२॥
- पा ड्गुण्ययुत जरी होते । मोहें परस्पर गदाघातें ।  
मेले तेव्हां ब्रह्मा तीर्तें । सूर्यलोकांतें नेतसे ॥५३॥



- य मादिकें न साधे । ती पटवी तिला लाधे ।  
 जीवनन्मुक्ता तेथें नादे । ब्रह्मानंदें अद्यापि ॥५४॥
- म ग औदार्य सोडुनी । काय कार्पण्य जोडुनी ।  
 लाभे ऐक पुरातनी । कथा पावनी अर्जुना ॥५५॥
- हा टकाष्टकोटिनायक । हेमकुंडलाख्य धनिक ।  
 न्यायें धनसंपादक । वैश्य एक नैषधी ॥५६॥
- यो ग्य भार्या असे त्याला । दोन पुत्र झाले तीला ।  
 श्रीकुंडल विकुंडला नाम त्याला । ठेविता झाला तो वाणी ॥५७॥
- गि ले काळ कधी न कळे । दुर्दशा येता सुद्धी चले ।  
 म्हणोनी तो उपरभी वळे । धर्मबळे तराया ॥५८॥
- ने णुनी अथवा जाणुनी । घडल्या पापाची करी धुणी ।  
 पष्ठाश द्रव्य वेंचुनी । करी धनी दानादिक ॥५९॥
- व नी वैश्य स्वयें चाले । पुत्रा सर्वस्व ओपिले ।  
 ईश्वरघ्यानें वपू ल्पजिले । त्याणे जोडिले स्वर्गपद ॥६०॥
- धू र्तसंगतीनें तत्पुत्र । व्यसनी झाले परतंत्र ।  
 अपकीर्ति गाजविती सर्वत्र । कुमित्रसंगें बुडाले ॥६१॥
- ता तें कष्टें मेळविलें धन । वेश्या नट वीत भाट दुर्जन ।  
 त्याचे ठायीं व्यर्थ खर्चून । झाले निर्धन निराश्रय ॥६२॥
- या न छत्र नानावेष । नित्य पाळटोनि विशेष ।  
 विषय मोगितां निःशेष । द्रव्यकोष संपले ॥६३॥
- न परिसतां वृद्धवचना । गती आली अशी त्यांना ।  
 क्षुधातुर धरिती राना । स्वजनानीं त्यागितां ॥६४॥

- सू र्यास्त होता ग्रामी लुटती । पांथाची चोरी करिती ।  
किंवा जीवहिंसा करिती । भिल्लसंगती धरुनी ॥६५॥
- या परी काळ कंठिता । व्याघ्रे मारिला ज्येष्ठ भ्राता ।  
सर्पदष्ट दृजा भ्राता । पंचता पावला एके वेळीं ॥६६॥
- नं दन वैश्याचे दोन । त्यांचें करोनी बंधन ।  
दूत नेती ताडून । तथा ओढून यमापुढें ॥६७॥
- द ण्डधर वदे दूतां । विकुंडला न्या वैकुंठा ।  
श्रीकुंडला नरकी लोटा । पापी मोठा हा असे ॥६८॥
- चरू तन याचें कुत्सित । कनिष्ठार्चें असे सुकृत ।  
त्याला वैकुंठी नेत्रोत । विष्णुदूत सन्मानें ॥६९॥
- घ र्मरायें असें बोलता । विष्णुदूतें कनिष्ठ भ्राता ।  
विमानी वैसविला तो दूता । प्रार्थिता शाला नभ्रत्वे ॥७०॥
- ना नापापें आम्ही केली । मुष्यवार्ता न ऐकिली ।  
तुल्यमृत्यु एककाली । केंद्री शाली भिन्नगती ॥७१॥
- या गादिक म्या न केलें । प्राग्जन्मीचीं कीं हीं फलें ।  
धर्मतत्त्व न ऐकिलें । सांगा पहिलें तें मज ॥७२॥
- त्रि काळज्ञ विष्णुदूत । म्हणती त्वां होता दुर्गन ।  
दोन माघज्ञानें यमुनेत । हरिभित्रसुतसंगें केलीं ॥७३॥
- पु ण्य तेंची अगणित । पाप जावूनी वैकुंठ ।  
तुला लाधला अत्रांत । तो अप्राप्त श्रीकुंडला ॥७४॥
- त्रा ता आपणा आपण । भोगिजे आपुलें आपण ।  
पाप पुण्य तें केवी कोण । भोगील जाण इतरांचें ॥७५॥

- य** तन न होतां पुण्य । घडलें तत्फल अगण्य ।  
 दयाळू हरि शरण्य । तारी वरेण्य यापरी ॥७६॥
- ॐ** कारादि नमोत । नारायण चतुर्थ्यंत ।  
 उच्चारितां पातकांत । मन शांत होतसे ॥७७॥
- भ** गवन्मूर्ति विश्व असा । निर्धार ठेवुनी न कीजे हिंसा ।  
 उवा लिखा किडे माशा । आत्मवत् रक्षाव्या ॥७८॥
- व** दे शास्त्र ती अहिंसा । तीणें नये गळां फांसा ।  
 चुकवुनी नरकवासा । स्वर्गवासा जाती नर ॥७९॥
- घं** ध तोडी भयदान । तैसेंची स्वधर्माचरण ।  
 परद्रोहादि सोडुन । देतां स्थान अचळ मिळे ॥८०॥
- ध** र्म इष्टापूर्त दत्त । जे आचरती दयायुक्त ।  
 अग्निहोत्री वेदरत । त्याला शाश्वत स्वर्लोक ॥८१॥
- वि** वेकी गोद्विजमेवक । वापीकूपप्रपास्थापक ।  
 पंगुदीनाथतारक । उत्तम लोक तपा होय ॥८२॥
- मो** चन करी शरणागता । धर्मयुद्धी घे पंचता ।  
 दाता नृप तो नरकवार्ता । यमकथाही नायके ॥८३॥
- च** तुर नर मार्गी द्रुम । छावी त्याला लामे शर्म ।  
 पुत्राहुनि ही परम । तारी द्रुम मानवां ॥८४॥
- ना** ही तुळसी ज्याचे द्वारी । यम त्याला दंड करी ।  
 वाहे विष्णूला जो मंजरी । तो तारी निजकुञ्ज ॥८५॥
- य** ङ् तीर्थ पिनर देव । तुळसीपाशी घेती ठाव ।  
 तिळा सेवी जो मानव । शुद्ध भाव होय त्याचा ॥८६॥

- आं तरशुद्धी तुलसी जळ । करी घरितां तुळसीमाळ ।  
झडे वाञ्छनःकाय मळ । अमंगळ मंगळ होय ॥८७॥
- अ गम्ये करी शिवार्चन । त्रिपुंड्र रुद्राक्ष लेउन ।  
विल्वपत्रें लिगार्चन । करी तो जन कैलासभागी ॥८८॥
- सा षधानें रुद्र पटे । त्यांचें पाप सर्व झडे ।  
अरिष्ट टळे आयुष्य वाढे । जायी पुढें कैलासा ॥८९॥
- घ्य क्ष लावुनी पडक्षर । जपे तो होय अक्षर ।  
शिवस्व भोगी पामर । नरक दुर्धर होय तथा ॥९०॥
- सा धन जोडाया मेश्वाचें । रूप पंचक ईश्वराचें ।  
मजावें जें ज्याला रुचे । तेची त्याचें तारक ॥९१॥
- घ म हाची द्रोह नसणें । मताग्रह न करणें ।  
देवभक्त एकपणें । हेंचि देखणें डोळसां ॥९२॥
- ना नायतें देवालय । संरक्षितां छामे त्रेय ।  
गोशाला विथ्रमालय । करितां होय स्वर्गवास ॥९३॥
- य तिमठ देवमंदिर । जीर्ण होतां करी उद्धार ।  
तो तरे जो त्यावर । लोम करी नर नरक तथा ॥९४॥
- र्हीं कारांकिन शक्तियंत्र । पूजितां होयी स्वतंत्र ।  
शक्ति सूर्य गजवक्त्र । हरि त्रिनेत्र तारक ॥९५॥
- सर वपाप्पाहुनी अधिक । देवद्रव्योपजीवक ।  
निळेंम जो देवार्चक । तोचि एक धन्य होय ॥९६॥
- च से प्रीती जसी विषयी । लागे तंसी देवाविषयी ।  
मला हो कां तो विषयी । मुक्तिविषयी न शंका ॥९७॥

- वि धाता जो जीवाचा । वेद ही त्याची वाचा ।  
ती उल्लघी तयाचा । कोण कैचा कैगारी ॥९८॥
- भू तदया ही त्याची पूजा । येथे न हो भाव दुजा ।  
निजधर्मे तया भजा । त्राता न दुजा त्याहुनी ॥९९॥
- ति तिक्षापथ्य सेवित्ती । धर्म ओपध जे घेती ।  
त्याचे क्लेश रोग हरती । सुखस्विति तया होय ॥१००॥
- दा नें देती यथाशक्ती । ग्रीष्मी प्रपा स्यापिती ।  
हेमती काष्ठ कबळें देती । विश्राति करविती वर्षाकाळी ॥ १ ॥
- य इदानादिक धर्म । किंवा करणे सत्कर्म ।  
याच द्विपीं घडे उत्तम । अन्यत्र शर्म भोगणें ॥ २ ॥
- क्रौ चादि द्विपीं असती । तेथे कर्म न घडती ।  
जबुद्विपीं पुण्यें होती । आर्यावर्ती विशेष ॥ ३ ॥
- अ सें जाणुनी सादर । नित्यकर्म करी नर ।  
पापें वारुनी सत्वर । जायी पार भगन्धीष्या ॥ ४ ॥
- सा दरे करी प्रात स्नान । यथाकाळी सप्याधदन ।  
पचयज्ञ आचरोन । राहे तो न बद्ध होय ॥ ५ ॥
- ध्या नी धरी विष्णूसी । कर्म करी निराशी ।  
मुक्ती त्याचि होयि दासी । सिद्धी त्यापासी रागती ॥ ६ ॥
- कर् माकर्म त्रिकर्म । जाणावें ह्याचे वर्म ।  
तोचि सनातन धर्म । शर्म घडे त्यायोगें ॥ ७ ॥
- प द्वाखेंही जाणिली । परि कर्माची हे किल्ली ।  
जगरी हातीं न आली । तब शिणविधी त्रिकरणें ॥ ८ ॥

णा	द्विती पक्ष करुनी । अन्या ठेव्तिती अडवुनी । ते जातीउ निर्वाणी । हे कहाणी नायकावी	॥ ९ ॥
य	योक्त कर्म करुन । जे करिती ईश्वरपंग । दंभासूयादि सोडून । तेची जाण मोक्षमागी	॥ १० ॥
तुं	द्रीपासुनी अष्ट दिशा । तीर्थे हिंटना न दुर्दशा । दुरावे धरितां फटाशा । ईशानुप्रहावाचुनी	॥ ११ ॥
चाक्	पटुत्व बुद्धिकौशल । असे जरीं विद्यावळ । तरीं अज्ञानार्चे मूळ । नरा निर्मूळ न कावे	॥ १२ ॥
प्र	त्यक्षादि प्रमाणानें । न मिळे तें स्वधर्मानें । छामे बुद्धिशुद्धीनें । वेद्वचनें विश्वासिनां	॥ १३ ॥
दा	वी गुरु शास्त्राधारे । तें श्रद्धेनें जो आचरे । तो नर भवाग्धी तरे । हेंची खरें मुस्य वर्म	॥ १४ ॥
य	इ पूर्णदान । जपतपानुग्रान । सफल होय भाविका जाण । गुरुवचन पाळितां	॥ १५ ॥
क्रीं	कारादि बीजे योजून । मोहनादिप्रयोगाचरण । करविती बर्म दारुण । गुरु कोण म्हणेल ते	॥ १६ ॥
ज	नदुःखें कळवळे । ज्याचें चित्त स्वयें वळे । दीना तारी निजवळे । उपदेश फळे त्याचा	॥ १७ ॥
ग	रज नाही स्वार्थी ज्याला । सागेना कां सकामाला । त्याचा उपदेश मला । तो लोकाला तारीउ	॥ १८ ॥
त्र	यिर्मुर्ति तो मानुन । पाळितां त्याचें वचन । उद्दरती हीन दीन । सत्य जाण त्रिवाचा	॥ १९ ॥

- य त्नें पाप वजर्विं । घडतां प्रायश्चित्त करावें ।  
 नित्य हरीतें स्मरावें । पाप दुरावे त्याचें ॥१२०॥
- च श्य करी इद्रियांसी । सोडुनी दे परान्नासी ।  
 माता मानी परस्त्रीसी । खास त्यासी श्रेय ये ॥१२१॥
- शी तोष्णादि साहुनीं । भावें वागे सदाचरणीं ।  
 परनिदा न घे कानीं । तो तरोनी तारी परा ॥१२२॥
- क र्म न फळे स्नानाविणें । अज्ञाताभ्या वीक्षणें ।  
 देव फिरती मार्गें क्षणें । त्याचें जिणें शकवत् ॥१२३॥
- र जस्त्रल स्नानाविणें । म्हणोनी तें नित्य करणें ।  
 मात्र मानसज्ञानें । रोम्याकारणें योजिली ॥१२४॥
- णा डी लीकां पाखडपणें । खापी पियी स्नानाविणें ।  
 तो नर नरकीं शिणें । यममेणें ये तथा ॥१२५॥
- य म न करी पाप्याची दया । अपराध क्षमा नसे जया ।  
 नृदेही धरिता हरिष्या पायां । यम तथा काय करी ॥१२६॥
- सौ छवें हरिचें नाम । वेदसेवा तीर्यधाम ।  
 धर्म करी निष्काम । परंधाम त्या छामे ॥१२७॥
- सर वाहुनी अन्नदान । श्रेष्ठ न ज्या काळ मान ।  
 बुमुक्षित पात्र जाण । हें तारण उमयत्र ॥१२८॥
- च से गृहस्थ होवुन । त्याणें घावें शकत्या अन्न ।  
 यती वर्णां ब्राह्मण । विमुख होतां जाण दुर्गती ॥१२९॥
- म ध्यान्ही ये मुकेला । न देतां दवडी त्याला ।  
 त्याचे गेही अवदशेला । यारा शाला शाश्वत ॥१३०॥

- नः घ दुष्ट न म्हणावा । यथाशक्ती तोपवावा ।  
 अतिथीप्रसादें ये देवा । दया भावार्थि याची ॥३१॥
- क्षो भवितां अतिथीसी । देव पितर तयासी ।  
 शापिती तो कष्टेंसी । नरकवासी होतसे ॥३२॥
- भ वभय टाळावया । गंगातीर सेवी तया ।  
 गती ये हें न घडे जया । नामही तया तारीतसे ॥३३॥
- णा ठवी जो चिंतीं पाप । लोकां न दे शाप ताप ।  
 त्याच्या पुण्या नाही माप । त्याचा कोप उपशमे ॥३४॥
- य लें तीर्थवास कीजे । प्रतिग्रह न घेइजे ।  
 अन्यपाप क्षेत्री वारिजे । वज्रलेप जें क्षेत्रपाप ॥३५॥
- श्रीं गितज्ञाची भक्ती योर । सौख्य दे जी इहपर  
 साधू होती दुष्ट क्रूर । ईर्णे पामर तरले ॥३६॥
- म हामृत्यू अजामिळा । आळा फांस घाली गळां ।  
 नारायणा निजवाळा । बाहे त्या वेळां हरी ये ॥३७॥
- हा क दिल्ली नारायणा । त्या अंतरी पुत्रपणा ।  
 भीद राखाया नारायणा । दया ये शरणागताची ॥३८॥
- सं ज्ञा पुत्रासी योजिळी । तीच दैवें अंतकालीं ।  
 वैखरीने उच्चारिळी । ती झाली तारक ॥३९॥
- पत् ता ज्याचा योग्या नसे । स्वनामें तो भेटतसे ।  
 विवक्षा न पाहतसे । औदार्य असें जयाचें ॥१४०॥
- प्र यत्नें न घेतां नामा । पापी गेळा परंधामा ।  
 घेती ठेवूनी जे प्रेमा । हरि नामातें बुडती की ॥४१॥



- दा ॥ होवूनी विष्णूचे । नाम घेती पुका वाचे ।  
अर्चन करिती शालग्रामार्चे । स्थान त्याचें वेधुठी ॥४२॥
- य शादिकें पुनरावृत्ती । जन्मलेश न चुकती ।  
शालग्रामार्चनें मुक्ती । वेधुठासी निश्चल ॥४३॥
- गळौं बीजयुक्तोपासना । करिता कष्टे मिले त्यांना ।  
भूमिलाभ नश्वर जाणा । अन्य कामना न पुरती ॥४४॥
- भू ति निधी सतती । एकैक मंत्रें मिळती ।  
त्याची नसे शाश्वती । देवगती अतर्क्य ॥४५॥
- मं त्र तत्रादि फळती । तीं फळें नश्वर होती ।  
शालग्राम इष्ट प्राप्ती । दे सन्मती टेविता ॥४६॥
- ड सूं येता महाकाळ । त्याचें हरानया बळ ।  
शालग्रामार्चन सखळ । चित्ता निश्चल करी जें ॥४७॥
- ला मे गुरुप्रसादें जी । विष्णुभावं तिला पूजी ।  
त्याला गती न ये दुजी । वैष्णवामाजी श्रेष्ठ तो ॥४८॥
- धि कार असो त्याला । त्रिके जो शालग्रामाला ।  
दान देता भूदानफलाला । दे जी तिला कोण दवडी ॥४९॥
- घ य आदिकी अभिवेक । करोनी पीना तीर्थोत्क ।  
त्याचें जाय सर्व पातक । चक्रावयोगें विशेष ॥१५०॥
- त्य जा विभ्रमचक्राक । शालग्राम सम सुमुख ।  
अथवा पूजावा एक । दोन ऐक न पूजावे ॥५१॥
- प्र सन्न होय श्रीहरी । शालग्रामार्चनें तारी ।  
एकादशी व्रत करी । तोही हरिखल्लभ ॥५२॥

दा	न यज्ञ तपाहुन । एकादशी व्रत जाण । उपवासें वरी पावन । पाप जाळून मानवा	॥५३॥
य	त्लें कीजे निराहार । किंवा करूनी फळाहार । रात्रौ भजनें जागर । करिता नर पावन	॥५४॥
द्रां	वीजयुक्तोपासनें । चिरंजीवित्व मात्र होणें । तेही देवूनी भवमेणें । हरी उपोषणें एकादशी	॥५५॥
चि	त्तीं टेवूनी हरीस । एकाहार एकादशीस । एकादशीचा उपवास । द्वादशीस पारणा	॥५६॥
रं	गी हरिभजनीं नर । दोन्ही एकादशी सादर । करी त्याचें वैकुण्ठपूर । दामोदरप्रसादें	॥५७॥
जी	षा विषय सर्वत्र । अन्यत्र मिळे भोगमात्र । येथेंची नर ज्ञानपात्र । होना पवित्र मोक्ष धे	॥५८॥
वि	वश न कीजे इंद्रियगण । घावें सर्वां अमपदान । आपुलें चित्त जोधुन । द्रोहवर्जन करावें	॥५९॥
ने	मैं पाप वारुन । वदावें सत्य वचन । परस्त्र न ध्यावें चोरुन । विषय सेवन सोडावें	॥६०॥
व	सती कीजे सजनी । पीडिताही दुर्जनी । विवेक शांति ध्यावी मनी । संतोषोनी दैवअर्भें	॥६१॥
पट्	शत्रू जरी उठती । त्याचीं कीजे उलट गती । चितीं चिताया श्रीपति । सन्मती राखानी	॥६२॥
घ	दोनी घाचे तनाम । करी ऐसा स्वधर्म । त्याचें कर्म होय अकर्म । जें दे शर्म इहपर	॥६३॥

- शी ण मनीं न आणित्ता । असा धर्म आचरता ।  
केवी न ये मुक्कता । धरिता सत्यता शाखायीं ॥६४॥
- कु शल कर्मी हर्षति । अकुशला द्वेषिती ।  
स्याला केची ऊर्ध्वगती । ते दुर्मती जाणावे ॥६५॥
- रु द्रोपेद्रादि देवता । ऐसा धर्म आचरता ।  
दुष्ट होती हें तं आता । अनुभविलें ताता विकुंडला ॥६६॥
- व घन दूताचें हें ऐकुन । विकुंडल धरी घरण ।  
केलें धर्म निरूपण । धाले मन परिसता ॥६७॥
- शी त होयी अग्नी सूर्य । ऐसे संता अग्नी वीर्य ।  
तुम्ही चतुर आर्य । एक कार्य करावें ॥६८॥
- कु त्सित हा माझा भ्राता । नरकातूनी ये धरता ।  
ऐसा उपाय करा आता । असाध्य सतां नसेची ॥६९॥
- रु दित जो माझ्याविरहें । यमयातना न साहे ।  
त्या वाचुनी सुख मी हें । न पाहें सर्वया ॥७०॥
- ची ढाल जरी आपुला । न सोडवे तयाला ।  
हें कठिण तुम्हाला । नसे मला वाटतें ॥७१॥
- षट् शाखी जे नेणती । सत तेंची जाणती ।  
म्हणोनी करितो घणती । घायी गति बधूला ॥७२॥
- डा कू चाड लबाड । लाडी करी जरी द्वाद ।  
तरीं तो उद्धरा म्हणोनि आड । पडला मीड घालुनी ॥७३॥
- कर् म खोटें श्रीकुंडलाचे । तरीं मन वळे दूताचें ।  
म्हणती आठव्या जन्माचें । पुण्य साचें तुजें असे ॥७४॥

- प** ङंग वैद निपुण । तं होतास ब्राह्मण ।  
 मत्स्यदेशी तुञ्जे स्थान । तेथे ब्राह्मण चार आले ॥७५॥
- या** शीक शाकल मुनी । त्याचे पुत्र ब्रह्मज्ञानी ।  
 विधिनिषेधा उलंढुर्ना । फिरती सोडुनी देहभाव ॥७६॥
- करू** तुत्वादि नसे ज्यांला । तूं त्या दिगंवराला ।  
 गेहो आणूनी मला । सन्मान केला भावार्थे ॥७७॥
- प** द्विपू ष्यां न शिवती । चिदन्वये विश्व पाहती ।  
 तत्सेवापुण्यमिती । करूं न सकती कोणीही ॥७८॥
- य** ल न होतां सत्संगति । एक दिन घडली होती ।  
 त्या पुण्याची नसे मिती । अगम्य गती ये ज्या योगे ॥७९॥
- हुं** तुंकारे गुरूला । अवमानितां ये तुला ।  
 सहा जन्म भोग सरला । हा लाधला देह मग ॥१८०॥
- वि** षयकर्दमी येथे ही । रुतता वर येसी तेंही ।  
 ज्ञानिसेवा फल पाही । संदेह नाही यामध्ये ॥८१॥
- द्वे** परागादि जावून । माघजानें तूं पावन ।  
 होवुन घेतलें साधून । उत्तम स्थान धन्यारे ॥८२॥
- प** द्विपुस्त बंधु तुजा । नेणें शुभाशुभ काजा ।  
 त्याची नसे पुण्यपुंजा । त्या दे तुझ्या पुण्यातें ॥८३॥
- य** मापाशीं त्वां जावें । तेंची पुण्य वोपावें ।  
 त्याणें तुझा बंधू पावे । वैकुंठीं जवें करीं हें ॥८४॥
- वि** कुंडल हें ऐकून । तसें करी पुण्यदान ।  
 तेणें बंधूला सोडवून । विमानासन्न आणिला ॥८५॥

- द्वे प मत्सरादि जावून । त्या पुण्यें शुद्ध होवून ।  
 भ्रात्यासह यानी बैसोन । विष्णुभक्त्या पातळा ॥८६॥
- प डिन्द्रियें जिकिती । त्यांला दुर्लभ जी गती ।  
 दृतसंगे वैश्या ये ती । स सगनी तारी असी ॥८७॥
- य लन न होतां केवळ । तारी ऐसैं धर्मबळ ।  
 देहलोभें काय फळ । खापी काळ अंती ज्याला ॥८८॥
- फद् काळनी छोभाते । आचरिता धर्मति ।  
 नर षाबे मुक्तिते । अर्जुनाते म्हणे दत्त ॥८९॥
- उ ध नीच नसे देवा । तो पाहुनी भक्तिमाना ।  
 देतो आनदाचा टेश । करी भवाग्धीपार ॥९०॥
- चा तुर्य जेथें न चले । जेथें तार्किक भागले ।  
 योगीश्वरही ठकले । ते पद लाधलें भाविका ॥९१॥
- ट पती अर्षी स्वार्याला । तसे सिद्ध टपती ज्याला ।  
 कष्ट होती त्याला । भाविकाला तें सहज हो ॥९२॥
- यो द्वा लक्ष्या लक्षी जेनी । योगी चित्त ठेकी तेवी ।  
 त्याला जी पदवी । दबीमसी होतसे ॥९३॥
- चा ड त्याची न धरिता । सदाचारें येती हाता ।  
 तेव्हा ऐसैं आचरतां । मुक्ता ये जनासी ॥९४॥
- ट क्क न देता काळ । माघस्नान करिती ते सकळ ।  
 पूजा होम श्रमणी वेळ । नेती मळ गळे त्यांचा ॥९५॥
- य लें व्रतस्थ राहती । जरी ते कामना धरिती ।  
 नित्य महात्म्य ऐकिती । पाळटे मती आपोआप ॥९६॥

- ठः स्का; लागनांही विवश । नाम घेतांही तुटे पाश ।  
मग स्वस्य घेती निराश । त्यांचा नाश होय कीं ॥९७॥
- ठः स्का लागतां बडबडे । नामोच्चार देवें घडे ।  
तो पडे मवाचे कडे । तेथे नडे कीं सावधान ॥९८॥
- स्तं मित होती जेथे श्रुति । म्हणोनियां नेति नेति ।  
त्या पदाची प्राप्ति । या रीतीं होतसे ॥९९॥
- भ क्ति श्रद्धा ध्यान । याही घडे आत्मज्ञान ।  
त्यांत भक्ती ये घडोन । धर्माचरण करितां ॥१००॥
- य धार्य होतां आचरण । शुद्ध होय अंतःकरण ।  
मग सहजप्री ध्यान । लागे जाण अर्जुना ॥ १ ॥
- स्तं भाधार जेवीं घर । तेवीं ज्ञान भक्त्याधार ।  
परमक्ती ज्ञानोत्तर । जे ईश्वरानुरक्ति ॥ २ ॥
- भ क्ती ज्ञानाची जननी । ती मिळे सदाचरणीं ।  
तेव्हा ही लोकां करणी । होय तारिणी जाणावी - ॥ ३ ॥
- य मादि योग सत्कार । कारण असे साचार ।  
तप श्रद्धा त्यांत घोर । योगिगर मानिती ॥ ४ ॥
- स्वें चावया इंद्रियां । मन हेव होय तथा ।  
बुद्धी खेचे तिळा राया । सत्वशुद्धी पाहिजे ॥ ५ ॥
- स्वें म देतां सवें घीटा । आत्मा स्वयें दिसे मला ।  
आचार हा सत्वाला । शोधक योजिता श्रुतीने ॥ ६ ॥
- मा घझान तुष्ट साधन । असें न मानो तुझे मन ।  
हें प्यानी आणोन । पाहें भ्रमण न ये रे ॥ ७ ॥

- र चना वेदाची अचाट । अधिकारें दावी वाट ।  
भाविक तेणें जाती नीट । जे धीट ते तरती ॥ ८ ॥
- य त्नें आणि मार्गार । वेद हा दयापर  
दोषारोप त्यावर । करता नर न तरती ॥ ९ ॥
- मा घस्नानपुण्यें एक । ब्रह्मराक्षस तरला ऐक ।  
माघस्नान अप्सरा सुरेख । करी एकभक्तीनें ॥ १० ॥
- र मणी सर्वकलापूर्ण । कैलासीं जीचें स्थान ।  
उमेची सखी होवून । शिवार्चन नित्य करी ॥ ११ ॥
- य त्नें प्रतिघर्षें ती । माघस्नानीं धरी प्रीती ।  
अर्धोदयी आप्लुती । प्रयागी ती करितसे ॥ १२ ॥
- न टळे तीचा कधी काळ । होतां नित्य उप.काळ ।  
प्रयागी ये चपळ । योगबळ असे जीला ॥ १३ ॥
- मः स्तकी अजुली बांधून । करी शकरा नमन ।  
यथाविधी माघस्नान । करी मन लावुनी ॥ १४ ॥
- सं कल्प ईशप्रीत्यर्थ । याहुनी नसे अन्यार्थ ।  
मग ती देहाचा स्वार्थ । प्राज्ञी किमर्थ राखील ॥ १५ ॥
- पं नग भूषणे न्हाणाया । जळ घेवुन चाले तया ।  
गायी चित्त लावुनियां । भवमया वारी जो ॥ १६ ॥
- न पाहे ती इतस्तत । ऐसें नित्य आचरत ।  
एके दिनीं मार्गांत । देखे अकस्मात राक्षसा ॥ १७ ॥
- य क्षादिक ज्याला भीती । हिमाचली करी वस्ती ।  
त्याची पाहता आकृती । प्राण होती कंठगत ॥ १८ ॥

- सं निध येतां तीचा । तुयार पडला आर्द्रवस्त्राचा ।  
 क्रूरभाव राक्षसाचा । गेटा पुण्याच्या प्रभावे ॥१९॥
- पं न जलकणयोगे । पूर्वस्मृती झाली वेगें ।  
 नमूनी म्हणे कोणगे । आकाशमार्गे जासी तूं ॥२२०॥
- न मिर्तो तुझे चरण । जासी कोठें तूं कोण ।  
 कोठून तुझे आगमन । निवेदन करीं हें ॥२१॥
- च क्षिणी किवा योगिनी । किवा क्षिरान्धिनंदिनी ।  
 वाटे तूं होसी भवानी । माझ्या कानीं दे वार्ता ॥२२॥
- स्वा गम तुझे रूप । लावण्यतेजें त्वद्रूप ।  
 स्फुरे तेजें माझे दूर । होईजे अज्ञानांच ॥२३॥
- हा मी ब्रह्मराक्षस । नित्य करीं येथें वास ।  
 कोणी न येती आसपास । करीं प्राप्त म्हणोनी ॥२४॥
- पो ट माझे सदां रितीं । खातां गजादि जीवातीं ।  
 कधी न जाणें तृप्तोनें । आज मातें शांत केलें ॥२५॥
- प डरी निम्न खवळती । कधी न ये स्वस्य स्थिती ।  
 ऐसी माझी दुर्गती । आज ती पाळटली ॥२६॥
- प ल न होतां दर्शन । झालें भजा देवें जाण ।  
 करीं माझे उद्धरण । बहु शीण पावलों ॥२७॥
- पो र जेवीं मातेपुढे । आळ घेवोनी आढ पडे ।  
 तैसा मी ह्या तुझ्यापुढे । आढ पडें मातोश्री ॥२८॥
- प डिद्रियें मी पाहिलीं । क्षणमात्रही नावलीं ।  
 पापकर्में म्यां केलीं । गती आली हे त्याची ॥२९॥



- दा टोनी शोकें गुरुला । इंद्र म्हणे तारा मला ।  
पुनः न करीं ह्या कर्माला । अनुग्रह केला पाहिजे ॥७४॥
- रि घतां शरण गुरुतें । दयेनें तो वदे त्यातें ।  
जावूनी ब्रह्मक्षेत्रातें । तीर्थराजातें सेवीं तूं ॥७५॥
- द्रं ममित धन दान । देतां होय मेरुसमान ।  
खास ज्याला उपमान । न ये त्रिभुवनतीर्थाची ॥७६॥
- वि शिध पापें जो हरी । तेथे तूं ज्ञान करी ।  
हैं ऐकूनी वृत्रारी । जावूनी करी मकराकी स्नान ॥७७॥
- द्रा क्पाप जावून । इंद्र झाला सहस्रनयन ।  
तूं करीं त्रिवेणीस्नान । शिचीं चिंतून शंकरा ॥७८॥
- व चन ऐसें विप्राचें । परिसोनी मनाचें ।  
स्वैर्य करोनी प्रयागाचें । केलें त्याचें दर्शन ॥७९॥
- य स्नान तीन दिन । करितां पाप जावून ।  
शेष मासस्नानें जाण । अप्सरापण मज आख्यें ॥८०॥
- वि दुपी होवुनी कैलासी । राहें गौरीहरापासी ।  
अद्यापी माघमासी । प्रतिवर्षीं स्नान करी ॥८१॥
- द्रा क्तारिलें हा उपकार । स्मरोनी कराया दूर ।  
कृतधत्वा सादर । ऐसा निर्धार केला म्या ॥८२॥
- व चन तीचें परिसूनी । राक्षस घदे नमूनी ।  
पूर्वजन्म आठवूनी । खिन्न होवुनी निवेदां मी ॥८३॥
- य जामाचें स्मरण । करी पाप निवारण ।  
त्या काशीत जन्मून । श्रेष्ठ ब्राह्मण मी होवों ॥८४॥

दे	वर्षिपित्रर्चन । न घटलें विप्रतर्पण . . . . .	
	न केलें इष्टापूर्तदान । न केलें स्नान गंगेचें . . . . .	॥८५॥
हं	सजप किंवा ध्यान । न केलें घेतलें दान । . . . .	
	दुष्टापासून अनुदिन । ब्रह्मस्त्रःहिरोन घेतलें . . . . .	॥८६॥
पो	ट मरीं अमक्ष्यमक्षणें । सत्यवार्ता कधीं नेणें । . . . .	
	सर्व पापें पूर्णपणें । देतीं ठाणें माज्याठाणों . . . . .	॥८७॥
प	हिंद्रियें नावरलीं । थोरांची बोली नापकिलीं । . . . .	
	काशीक्षेत्रीं मृती आली । दैवें झाली दुर्दशा . . . . .	॥८८॥
य	नाम अविमुक्त । जेथें सर्व होती मुक्त । . . . .	
	तेथें होता पापसक्त । भैरव युक्त दंडी त्याच्या . . . . .	॥८९॥
पो	ज्वनां अन्यत्र मरण । त्याळा यमपातना दारुण । . . . .	
	काशीत मरतां जाण । भैरवशासन क्षेत्रपाण्या . . . . .	॥९०॥
प	ट्गाखीं असोनि निपुण । क्षेत्रीं केलें पापाचरण । . . . .	
	म्हणोनी विश्वेश्वरें जाग । भैरवशासन योजिलें . . . . .	॥९१॥
य	ष्टासनें नवू योनी । प्रेनमृतादि भोग्नी । . . . .	
	दाहावें जन्म ये त्यानी । राक्षसयोनी मिजाली . . . . .	॥९२॥
चित्	तीं नसे सुत्रलेश । भोगीनसे दारुण त्रेण । . . . .	
	माझे दडकमंभाश । मोक्षीं निराश होणों नी . . . . .	॥९३॥
तं	टा करोनी प्रायग । जिकीं विद्यानदें जाण । . . . .	
	त्याचें फळ हें दारुण । राक्षसपण शेवटीं . . . . .	॥९४॥
तो	क्षेत्रवास केवळ । झाला आतांची सफळ । . . . .	
	पदरीं तेंनी पुष्कळ । दर्शन केल्ले तुज्या . . . . .	॥९५॥

- घ घीसहस्र संवत्सर । या जन्मास झाले फार ।  
कष्ट भोगिले आता तार । माते सत्वर दयेने ॥९६॥
- च चार्थ सर्व सागून । ब्रह्मराक्षस नमून ।  
आड पडला तें पाहुन । वळ्ळी कांचनमालिनी ॥९७॥
- तो जरी महापाप । त्याला कराया विपाप ।  
ती दयेने आपोआप । त्याचे ताप निवारी ॥९८॥
- प घीसहस्र वर्षे तूं रे । पाप भोगिले येथे रे ।  
नवू जन्मी तसें सारें । कर्म बरे क्षालिले ॥९९॥
- च मयातना जरी होत्या । चैन्याऐशी लक्ष धिरट्या ।  
कदापीही न चुकल्या । क्षेत्रासें त्या वारिल्या ॥१००॥
- सर् वतीर्धर्मिष्ये घोर । गंगा ताडुनी काशनिगर ।  
जेथें तारी विश्वेश्वर । हा निवार सत्यची ॥ १ ॥
- च से ताराया ह्या लोकाला । सगें अन्नपूर्णाला ।  
धेवोनी परिवाराला । म्हणती ज्याला विश्वेश ॥ २ ॥
- मं श तारक कानी । सागे मरतांची प्राणी ।  
नेयी त्याला उद्धरोनी । तो भवानोनायक ॥ ३ ॥
- च यमूर्ति पाप्यास । उपदेशें तारी खास ।  
करोनी जे क्षेत्रवास । करिती खास पानकें ॥ ४ ॥
- स्व ये भैरवाकरवी । त्याला यातना भोगवी ।  
भोगें पानक संपवी । भग दे पदवी तयाला ॥ ५ ॥
- रू ढयोगा दे सायुज्य । अन्य धन्या करी पूज्य ।  
कैलासी ने तेथें प्राज्य । सौह्य होय निश्चित ॥ ६ ॥

- पा प काशीमन्त्रे ज्याणें । केलें त्याठा हें भोगणें ।  
कल्पित योनी भोगूनी त्याणें । मोक्ष घेणें निश्चित ॥ ७ ॥
- य मदूत जेथ न येती । भैरव यातना देती ।  
परी अंती गती ये ती । क्षेत्रमृती असी असे ॥ ८ ॥
- सर् श पाप जाता तुझें । दर्शन हें झालें माझें ।  
आतां कष्ट तुझे विशे । देतें माझें थोडें पुण्य ॥ ९ ॥
- ब सोनी मो कैलासी । प्रतिवर्षी माघमासी ।  
करीं स्नान प्रयागासी । पुण्यगशी जोडिले असे ॥ १० ॥
- चं नाम तीर्थराज । स्नानें झाली पापपुत्र ।  
जेणें तारिलें मज । करविलें अजदर्शन ॥ ११ ॥
- अ यमूर्ती तो माझा देव । पुरवो भक्ताचा भाव ।  
निजपदीं देयी ठाव । तो हा तव तारक ॥ १२ ॥
- स्व रूप चितुनी त्याचें । एक माघम्व नाचें ।  
फळ देयी तुला साचें । सद्गतीचें दायक जें ॥ १३ ॥
- रू प शिवाचें चित्त । अप्सरा ती हर्षून ।  
पिळूनी आर्द्रवसन । करी जीवन घेतसे ॥ १४ ॥
- पा णी हातीं घेवून । म्हणे एक माघपुण्य ।  
तुला म्यां दिन्हें दान । म्हणोनी जीवन मोडिलें ॥ १५ ॥
- य द्रूप अति कराल । होतें परंतु तीणें जळ ।  
सोडितां तो तत्काळ । शोभे विमल राक्षस ॥ १६ ॥
- सर् च क्रमाव त्याचे । पाळटोनी शांततेचें ।  
पात्र झालां तो हें पुण्याचें । फळ वाचे न वर्णवे ॥ १७ ॥

- च दे बंदूनी अप्सरेला । माये उद्धरिले मला ।  
 न विसरें उपकाराला । प्रभुपकाराला काय देवू ॥१८॥
- तं त्र मत्रादि साधन । सतापुढे जाती लपोन ।  
 ज्यावरी करिती नयन । तो पापन होतसे ॥१९॥
- च्र यी धर्मादि साधनें । फलद होती कालनें ।  
 तरकाल सतदर्शनें । फल दानें देतात ॥२०॥
- स्व ये तरोनी तारिती । सताण्या ह्या विभूती ।  
 लोककल्याणार्थ वाचती । ज्या फळती नमस्कारे ॥२१॥
- रू प सनाचे अलौकिक । वसे जेथे नित्य विवेक ।  
 त्यापुढे बापुढे पातक । शोक धाक कायसे ॥२२॥
- पा पी नी हो महाभूर । माझा केला त्वा उद्धार ।  
 तुला प्रसन्न शकर । असो धरसुताही ॥२३॥
- य त्रसादें हू धन्य । अससी लोकमान्या ।  
 तो ताराया अन्या । करो वदान्या नित्य तुला ॥२४॥
- सर् वत्र जें दिसे, मज । अनित्य वाटे तें आज ।  
 आता आते ज्ञान पाज । अन्य काज न उरलें ॥२५॥
- व दे निश्चय करून । इहपर भोग साधन ।  
 तें मानी श्रवमन । विटे मन तेथें आतां ॥२६॥
- पल् लवूनी वदू किती । तदर्शनें शांति दाती ।  
 समाधान उपरती । लाघली श्वांती पूर्णत्वे ॥२७॥
- ल क्य लावूनी श्रद्धायुक्त । उपदेश श्रवणी सक ।  
 शालें आतां करी व्यक्त । प्रबोध मुक्त करी जो ॥२८॥

च	सैं देवें कोठेंतरीं । पुनः ऐसैं न करीं ।	॥२९॥
	ऐसा धर्म सुंदरी । सागें वारी जो आवृत्ती	
स्व	भाव जाणूनी त्याचा । मग अप्सरा बोले वाचा ।	
	हा देह देवपोनीचा । झाला साचा तुझारे	॥३०॥
रू	पें देव तूं खास । नरधर्मी नहो वास ।	
	नर जे दैवी संपत्तीस । धरिती त्यास मोक्ष ये	॥३१॥
पां	बले देव जयासी । स्वसंपत्तीनें दैत्यासी ।	
	आसुरी संपत्ती ग्रासी । मोक्ष त्यांसी दुर्लभ	॥३२॥
य	मैत्राश्विनरुणादि । पद पावले अनादि ।	
	तुंही जावया त्या पदीं । वागीं मदींयोक्तधर्में	॥३३॥
ॐ	कारवाच्य जो देव । त्याच्या पदीं ठेवीं भाव ।	
	त्याला समर्पूनी सर्ग । वाया गर्व न करीं	॥३४॥
न	अ होई सर्व भूतां । दैवी संपत्ती तत्त्वता ।	
	राखें शोधीं निजचिता । ब्रह्मसत्ता लक्ष्मी धरी	॥३५॥
मो	चन करीं हिंसेला । न वदें परदोषाला ।	
	सद्धृतीमतीनें मनाला । आवरी कामाला वारूनी	॥३६॥
म	हादेवा भजें नित्य । दृश्य हें पाहे असत्य ।	
	प्रवाहपतितकृत्य । करीं अहता सोडुनी	॥३७॥
हा	ची तुला उपदेश । चिदन्वये देखें विश्वास ।	
	जीवन्मुक्ति दशेस । जासी खास समत्वें	॥३८॥
सि	द्वीलागीं न मुच्यता । असा नित्य वागता ।	
	जीवन्मुक्ती तत्त्वता । मिळोनी विदेहता मिळें	॥३९॥

घा म लाघलें त्याला खास । विमान आलें सूर्यसंकाश ।  
राक्षस बंदूनी तीस । गेला स्वर्गास पुष्प भोग् ॥४॥

य लाविना मुक्ति देवुनी । अप्सरा गेली शिवमुनी ।  
अर्जुना गृहणे श्रीदत्तमुनी । माघखानी फळ हें ॥५॥

स्वा शय हा ठेवुनी । जनाला फळ दावुनी ।  
वेद तारी असे ऐकुनी । अर्जुन मनी आनंदला ॥६॥

हा श्रीदत्तार्जुन संवाद । माघमाहात्म्यमियें विपद ।  
हो हा हरी जीवात्म भेद । अखेर पद दे ध्रुव ॥७॥

श्रीगोविंदकृपापूर्णा वासुदेवसरस्वती । मृगाकें नर्मदातीरे तीर्थराज  
इवोद्गता ॥ १ ॥

इति श्रीदत्तात्रेयाऽर्जुनसंवादे मकरार्कमाघमाहात्म्यं संपूर्णं ॥  
श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

# स्त्रीशिक्षा

## प्रकरण १ लें

कोणी एक मुलगी प्रियविरहानें दुःखित होऊन गुरूला शरण घेऊन प्रश्न करिते; अशी कल्पना करून, सुखबोधाकरितां व आत्मविद्या केवळ ईश्वरस्वरूपी प्रसादानेंच मिळणारी आहे, असें कळविण्यासाठीं हा स्त्रीशिक्षा नांवाचा सुलभ ग्रंथ रचिला आहे.

मुलगी-गुरुमाउली ! मी तुमच्या चरणांला शरण आलों. परार्थीनपणानें घरबंधानें गुंग होऊन गेल्यामुळें स्वप्नामयें मुद्दां सुखाची वार्ताही मिळाली नाही व सासुरवासाचा जाच सोसून दिवस कसेतरी लोटीत असतां प्रियवियोग झाला. ज्यापासून पुढें परमानंद होईल असा भरंवसा होना, तेंही मूळ खुंटलें. अशा दुर्दैवानें प्राप्त झालेल्या तापत्रयानें पोळून डुकूडूकू प्राण धरून राहिल्याचें आज सार्यक झालें. आतां हे पाय अपाय दूर करितीलच; असें म्हणून गुरुचरणीं लीन झाली. तेव्हां तिला आश्वासन देऊन गुरु म्हणतात-हे बत्से, तूं कोण ! व तुला परमानंद देणारा, विरहित झालेला तुला प्रिय कोण ! हें सांग वरें आधीं !

मुलगी-( काळजावर हात ठेवून ) ही मी काश्यपगोत्रोत्पन्न देवदत्त ब्राह्मणाची मुलगी. विष्णुदत्त नांवाचा माझा जिवलग मज्जा दुःखसमुद्रांत लोटून गेला. हाय ! हाय ! हे दुर्दैवा ! गुरुजी, त्यांची आठवण होण्याबरोबर कसेसिंच होतें. काय करूं ?



गुरुजी—ऐक, उगीच त्रास करून कां घेतस ? माझ्या वचनाकडे लक्ष दे.

मुलगी—बरे.

गुरुजी—तु तर हृदयावर हात ठेवून ही मी असें म्हणतेस तेंच आत्मप्राप्तीचें स्थान व तेंच तुझे स्वरूप तुला समजलें; पण समजलें नाही.

मुलगी—तें कसे ?

गुरुजी—ही मी म्हणतेवेळीं तूं बोळ्यावर किंवा मस्तकादिका-वर हात न धरिता आत्मप्राप्तीसनथावर ( हृदयावर ) च हात ठेवि-  
लास, तर “ सर्व भूतान्या हृदयामध्ये ईश्वर राहतो ” इत्यादि प्रमाणानें तें ईश्वरस्थान होय व जो जीवात्मा तोच ईश्वर असें शास्त्र-प्रतीतीनें, गुरुप्रतीतीनें व आत्मप्रतीतीनें तुला समजतें, तर मग शोक व मोह कसा राहता ! राहिला नसता. तेव्हा तुला जडाचा व चेतनाचा विवेक नाही म्हणून ज्या जडावर नाम, रूप, कुल, गोत्र, जाति व लिंग अशा कल्पना केली, त्या देहाला मी व माता म्हणून वसलीस. आत्मा तर नाम-रूप-कुल-गोत्र-वर्णाश्रम-जाति-संबंधरहित असून एकच निर्विकार आहे.

मुलगी—जडाचें व चेतनाचें स्वरूप काय ?

गुरुजी—जे आपणास व परास जाणत नाही तेंच जड व आपणास आणि इतरास जाणनें तें स्वयंप्रकाश चेतन होय. हेंच निर्विकारकूटस्यसाक्षिचैतन्यप्रत्यगात्म्याचें स्वरूप अज व अजरामर होय.

मुलर्गी—गुरुजी मग मी खोटसाळ काय सांगितलें ! पहा—

‘उद्वेजयति सूक्ष्मोऽपि चरणं कंटकांकुरः’

जर कांटा पायांस टोंचला, तर मस्तकापर्यंत तिडक मारते व नाकावर बसलेली माशी सुद्धां ज्याला खपत नाही तो देह जड कसा ?

गुरुजी—हाच तुझा व्यामोह—विपरीत ज्ञान—होय. पहा ! जर देह चेतन असना तर पाहिजे तिकडून पाहता व ऐकना; मग कान, डोळे इत्यादि इंद्रियसामुग्रीची गरज लागलीच नसती, परंतु तसें होत नाही. अहंकाराचा आत्म्याशी तादात्म्याध्यास (एकाकार) झाल्यानंतर अहंकार आपाद-तलमस्तक व्यापून राहतो, तेव्हां जागृदवस्था होते. त्यावेळीं देह जड असताही अजडासारखा भासतो व अर्धा अहंकार विकास झाल्यावर स्वभावस्था होते व सगळा अहंकार छीन झाला म्हणजे निद्रावस्था होते. तेव्हां सर्व लोक-व्यवहार नाहीसे होतात.

यात्यस्तं तत्र लोकव्यवहृतिरखिला पुण्यपापानुबंधः

शोको मोहो भयं वा समविषममिदं न स्मरत्येव किंचित् ॥

असें आहे तेव्हां देह चेतन कसा ? दुसरें हें की, चेतनास जन्ममरण नाही. देहावर तर जन्ममरणादि सहा विकारांची उघड धाड पडली आहे. हा पांचमौतिक (पंचीकृतपंचभूतांचा) पिंड अन्नमय कोश होय. ह्याच्या द्वारा वरीं वाईट कर्म घडतात. जीवात्म्याला पूर्वी असाच देह होता, म्हणून वरें वाईट कर्म घडलें, त्यामुळेच हा देह घ्यावा लागला. आतांही ह्याच डोळ्यांनी मुक्तीचा

सोहळा पाहण्यास न मिळाला तर जुने वख टाकून नवे वख घेतात, त्या न्यायाने तत्त्वज्ञानाने मोक्ष होई पावेतो पुनः पुन असेच घडेल. हे न पत्करले तर अकृताभ्यागम, व कृतप्रणाश या दोषांचा प्रसंग येईल. तेव्हा आईवापानी खाल्लेल्या अन्नाच्या रक्तरैतोरूपी परिणामाने हा भौतिक अन्नमय देह कर्मयोगाने बनून पुढे अन्नानेच वाढला. अतएव हा जड विकारी असून दृश्य आहे. जो ज्याला पाहतो, तो त्याहून निराळाच असतो; ह्या न्यायाने देह आपणास दिसतो तेव्हा तो आपल्याहून निराळाच जाणावा व जे दृश्य ते जड असा वेदातसिद्धात आहे.

**मुलगी**—केवळ वेदातसिद्धात ऐकून उगी रहावे काय !

**गुरुजी**—असे पहा ! हा आपला व दुसऱ्याचा देह आई-बापाच्या रक्तरैताने उत्पन्न झाला. जसे पाण्याचे आधण ठेवून वर दापर घाटून मोदक उकडतात, त्याप्रमाणे आईच्या मुताचे आधण, विष्टा दापर व बारीचे वेष्टणरूप पात्रात मोदकाप्रमाणे रैतरक्त कढून हा देह होतो. हाडे, खायु व मज्जा ही पि याच्या रैताने होतात, व त्वचा, मास, रक्त आईच्या रक्ताने होतात. असा हा कफघात-पित्तधातुवद्ध, मळमूत्रश्लेष्मपूर्ण देह नऊ महिन्यांनी अनुक्रमे करून रजस्वलेच्या विटाळात बनतो. सहा महिन्याच्या आत जर पडला, तर केवळ मासाच्या गोळ्यासारखा अमतो; हालचाल नसते. सातच्या महिन्यात टाळु मेढून ईश्वरानुग्रहरूपी अनुप्रवेश होतो, तेव्हा हालचाल समजते. उपजल्यापरही काही काळपर्यंत पहिल्यापेश

नवीन जन्मलेली टाळू खोल असून मऊ असते. हा गर्भांत अनु-  
 प्रवेश झाल्यावर मागचीं सर्व कर्मे आठवून दुःखी होतसाता प्रार्थना  
 करितो हे ईश्वरा, दत्तात्रेया, माझ्या कर्मयोगानें मला नरकवास-  
 पेक्षांही घोर गर्भवासरूपी नरकवास दाखविलास. पुरे ! पुरे !  
 आतां मी तुला शरण येतो. एकदां येथून सुटका कर म्हणजे मग  
 मी सोऽहं असें तुझे अमेदानें भजन करून मुक्ती घेईन, अशी  
 नित्य प्रार्थना करून वेंवीष्या नाळ्याच्या द्वारानें आईनें खाळेल्या  
 अन्नरसाचा द्रव मिळतो तेवढ्यावर बांचून पिजच्यातल्या पक्ष्याप्रमाणें  
 आंतल्याआत घुसमटतो. नंतर दहावे मासी आईला मरणप्राय दुःख  
 देऊन त्रणातून किटा पडल्याप्रमाणें योनिद्वारा सूतिवायूच्या वेगानें  
 मेल्यासारखा वाहेर पडतो. कदाचित् आडगा आळाच तर कापून  
 काढण्याचाही प्रसंग येतो, असल्या जन्माचा कापसा उत्सव !  
 पुढें बाहेर पडतांच पूर्वीचे ( सोऽहं ) विसरून ( कोऽहं कोऽहं )  
 करूं लागतो. जसजसा वाढेल तसतसा पूर्वीच्या भजनाचा करार  
 एकीकडे ठेवून बालपण खेळात घालवितो. ज्या खाण्यापिण्याचें  
 मळमूत्र होतें, त्यावर तात्पर्य ठेवून त्या खाण्याकरिता मरी मरून  
 सदोवित खाऊनपिऊन विषय कर्दमात लोळून तारुण्याचा मातेरा  
 करून टाकितो. जरी जारकर्मानें यमयातनानरक भोगून धारंवार  
 श्चान, सूकर, खैरादि योनी पुनः पुनः भोगाव्या लागतात असें  
 कदाचित् कथापुराणप्रसंगानें कानावर आलें तरी शंः करून विवेक  
 न करिता पाहिजे तसे भोग भोगून जीव-देहतादात्म्यानें यौवन-

सरिता आटवून टाकितो. मग सरल्यावर साचू, पडल्यावर वेंचू म्हणण्यासारखी वृद्धावस्था आल्यावर शेंबडात माशी अडकल्याप्रमाणे पोरंबाळांच्या चिन्नेने व्यापून डोळ्यांनी दिसत नाही, कानांनी ऐकू येत नाही, पायांनी चालता येत नाही अशी अवस्था प्राप्त झाली तरी व ज्यांच्याकरिता देह मिजविला, त्याजकडून पदोपदी अपमान होत असताही माझे बरे बघावे असे चिंतन करित शेवटी हजार विंचू डसल्यासारखी चिरकाल वेदना भोगून मोठ्या कष्टाने मरतो. जातेवेळी घातपात करून मिळविलेल्या धनादिकापैकी एक कनडी सुद्धा बरोबर येत नाही. बरे वाईट केलेले कर्म मात्र पाठीशी लागते. जिकडे जाईल तिकडे तेंच पाठलाग करून अवशम फळ भोगविते. हे जरी ब्रह्मदेवाच्या पाठी राहिल तरी चुकणार नाही. पाप्रमाणे जीव देहातून निराळा आहे, जीवाने देह सोडला म्हणजे त्या देहास मरण येते. जीव मरतच नाही. तो आजन्म अजरामर आहे. जो जिवलग देह पूर्वी अत्यंत प्रीतिपात्र असतो, तोच निर्जीव झाला म्हणजे अत्यंत अमंगळ होऊन मयका दिसतो. पाहाणाऱ्यास सुद्धा वीट येतो व जीवदशेमध्ये छी धु म्हटलेले सुद्धा खपत नाही, नाकावर बसलेली माशी तोळत नाही त्याचे तोंडाडोळ्यात माथाचा गुजला ( घोळका ) होऊन घोंघोवण तरी पत्ता लागत नाही. जिवंतपणी जरा आगास विस्तव झळकल्यावर “ अरे वा-वा-वा, हाय हाय ” करितो, तोच घट्ट बांधून मसणात नेऊन जाळला तर हाय हाय करतो काय ? नाही. नाही मग वेदात-सिद्धान्त खोटा काय ?

मुलगी-वरें, असो. ब्रह्मदेवानें आमचे कपाळीं खीपणा घातला तर आम्ही पुनः पुनः स्त्रीजन्म घेऊन चुलकॉवड्याच वनून असावयाचें. पुरुषांनीं मात्र पुरुषार्थ मिळवायचा असेंच ना ?

गुरुजी-छीं छीः मी त्या अभिप्रायानें नाहीं बोललों. जीवाला पुरुषत्व, स्त्रीत्व व नपुंसकत्व मुळींच नाहीं. जसें पूर्वार्जित असेल, तसा देह मिळतो; त्यायोगाने स्त्रीपुत्रपुंसकत्व येतें. अधिष्ठानभूत चैतन्य व पाच ज्ञानेंद्रियें, पाच कर्मेंद्रियें, पाच प्राण व मन, बुद्धि, चित्त, अहंकार हे अंतःकरणचतुष्टय मिळून एकोणीस अवयवांचा एक लिंगदेह व त्या लिंगदेहामध्यें पडलेली चैतन्याची छाया मिळून जीव म्हटला जातो. त्याला लिंग ( स्त्रीपुत्रपुंसकादिक ) नाहीं. असें पहा ! स्त्री मेली तर तिचा जीव गेला असा पुष्टिगीच प्रयोग होतो. तेव्हा जी स्त्री ती स्त्रीच राहिल असें नाहीं. एखाद्यास भाग्यानें संन्यास घडला तर-

**पुंजन्म लभते माता पत्नी च प्रैपमात्रतः**

त्यानें प्रैपमात्र केल्यानें त्याच्या मातेला व पत्नीला पुढें पुंजन्म मिळतो व पुरुष असोन स्त्रीवेष घेतला तर पुढें त्याला स्त्रीजन्म मिळतो. अशीं अनेक कारणें लिंग पाळटण्याचीं आहेत. तुम्हाला स्त्रीजन्माचीच आवड असते असा तुमचा मूढपणा जागोजाग वर्णन करितात. पुष्पदत्ताने-

स्वलावण्याशंसाधृतधनुपमन्हाय तृणवत्पुरः प्लुष्टं दृष्ट्वा  
पुरमथन पुष्पापुधमपि ॥ यदि स्त्रैणं देवी यमनिरत दे-  
हार्धघटनादवैति त्वामद्वा वत वरद मुग्धा युवतयः ॥१॥

सरिता आठवून टाकितो. मग सरल्यावर साचूं, पडल्यावर वेंचूं म्हणण्यासारखी वृद्धावस्था आल्यावर शेंबडात माशी अडकल्याप्रमाणे पोरवाळाच्या चिंतनेने व्यापून डोळ्यानीं दिसत नाही, कानानीं ऐकूं येत नाही, पायांनीं चाडता येत नाही अशी अवस्था प्राप्त झाली तरी व ज्याच्याकरिता देह झिजविला, त्याचकडून पदोपदी अपमान होत असताही माझे बरे व्हावे असें चिंतन करित शेवटीं हजार विंचू डसल्यासारखी चिरकाल वेदना भोगून मोठ्या कष्टाने मरतो. जातेवेळीं घातपात करून मिळविलेल्या धनादिकापैकी एक कवडी सुद्धा बरोबर येत नाही. बरे वाईट केलेले कर्म मात्र पाठीशीं लागते. जिकडे जाईल तिकडे तेंच पाठलाग करून अवश्य फळ भोगविते. हें जरी ब्रह्मदेवाच्या पाठी राहिला तरी चुकणार नाही. याप्रमाणे जीव देहाहून निराळा आहे, जीवाने देह सोडला म्हणजे त्या देहास मरण येतें. जीव मरतच नाही. तो आजन्म अजरामर आहे. जो जिवलग देह पूर्वी अत्यंत प्रीतिपात्र असतो, तोच निर्जीव झाला म्हणजे अत्यंत अमंगळ होऊन भयकर दिसतो. पाहाणाऱ्यांस सुद्धा वीट येतो व जीवदशेमध्ये छीं धुं म्हटलेले सुद्धा खपत नाही, नाकावर बसलेली माशी तोळत नाही त्याचें तोंडाडोळ्यात माशाचा गुजळा ( घोळका ) होऊन घोंघोवळा तरी पत्ता लागत नाही. जिवंतपणीं जरा आंगास विस्तव झळकल्यावर “ अरे वा-वा-वा, हाय हाय ” करितो, तोच घट्ट बांधून मसणांत नेऊन जाळला तर हाय हाय करतो काय ? नाही. नाही. मग वेदात-सिद्धात खोटा काय !

जाऊन हात पसरतात, त्याप्रमाणे ब्रह्मचारी, संन्यासी वगैरे सर्वांना मायबहिणी तुम्हींच हात उचवून देणार आहांतः मग तुमची आम्ही प्रतारणा, निंदा करूं काय ? नाही, तर तुमचा दुर्गुण जावा या इच्छेनें अधिक उणे वोल्लो तरी तें मनांत आणूं नका. तुम्हांला स्त्रीजन्माची आवड असते असें म्हटलें तें पहा ! व्रत व दान करिते वेळीं ' मम इह जन्मनि जन्मांतरे चाखंडसौभाग्य-पुत्रपौत्रादिकल्पोक्तफलावाप्तये ' असा संकल्प केलाच पाहिजे व ह्यांत उपाध्येबुवांनीं कमी केलें तर त्याला दोन पैसे मिळण्याची अडचण पडेल. तेव्हां ' इह जन्मनि जन्मांतरे च ' ह्या जन्मांत जसा कियेकांस कोळनांचा मार मिळतो असाच जन्मजन्मांतरीं मिळवावा असेंच तुमचें मनोगत असतें ना ?

**मुलगी**—तर व्रते, दाने वगैरे आम्ही करूं नये काय ?

**गुरुजी**—बाहवा. बरीच बुद्धी वाहते. अग पुरुष तर व्रते, दाने, वामने, कार्तिकादिदाने ह्यांची वार्ता सुद्धा करीत नाहीत. पण तुम्ही करीत असतां तुम्हाला बहुधा अडथळा करीत नाहीत. हा एक त्यांचा तुमच्यावर मोठा आभार आहे. म्हणून तुमच्या द्वारानें व्रतोपवासादि निमित्तानें बिचाऱ्या उपाध्येबुवांस दोन पैसे मिळतात ते बंद झाले म्हणजे त्या बिचाऱ्याच्या तोंडास पानें पुसल्यासारखें होईल. तर तसें न घडवें एवढ्याचकरितां व्रतोपवासदानादिक करावें. यज्ञ-दान-तप हें जसें पुरुषाला ज्ञानसाधनत्वे करून सांगितलें, तशीच व्रतादिक तुम्हांला सांगितली. स्त्रियांला पृथक् यज्ञ करण्याचा अधिकार नाही. पतीच्या आज्ञेनें व्रत, पूजा करणें हाच



असें पार्वतीला सुद्धा दूषण दिलेले आहे.

अनृतं साहसं माया मूर्खत्वमतिलोभता ॥

अशुचित्वं निर्दयत्वं स्त्रीणां दोषाः स्वभावजाः

आवर्तः संशयानामविनयभवनं पत्तनं साहसानां दोषाणां  
सन्निधानं कपटशतमयं क्षेत्रमप्रत्ययानाम् ॥ स्वर्गद्वारस्य विघ्नं  
नरकपुरमुखं सर्वमायाकरंडं स्त्रीयंत्रं केन सृष्टं विपममृतमयं  
प्राणिनां मोहपाशम् ॥

इत्यादि भर्तृहरिप्रमुखांनीं दोष दिलेले आहेत व वेदांत उर्वशीचें  
वाक्य असें आहे की, ' स्त्रिया म्हणजे जीवंत प्राण्यास खाणाऱ्या  
लांडग्यांची काळजे होत. ' थोड्यासाठी खोटे बोलण्यास तुम्ही  
मार्गेपुढें पाहणार नाही. जरा सासू वगैरे कोणी विरुद्ध बोलें  
लागलें तर कुडक्यांत पाणी घेऊन जीव देण्यासाठी पदर खोंचतात.  
यापुढें साहस तें काय बाखाणायचें ! पहा ! तुमचा केवढा अधिकार  
आहे ! तुमच्याच योगानें पुरुषाचे धर्म, अर्थ व काम सिद्ध होणारे  
आहेत. पंचमहायज्ञादि गृहस्थाश्रमधर्म तुमच्याच योगानें घडतात.  
पुरुषानें केलेल्या धर्मापेकीं अर्धा धर्म अचूक तुमच्या पदरी पडतो.  
पुरुष महाप्रयासानें शास्त्री किंवा मामलेदार जाला म्हणजे बिन-  
खटपटीशिवाय शास्त्रीण किंवा मामलेदारीण असे किताब तुम्हांला  
तेऱ्हांच मिळतात. तुम्ही आमच्या मायवहिणी आहां, तुमचे हात  
आमच्या पोटांत जातात.

यथा मात्रमासाद्य सर्वे जीवन्ति जंतवः ॥

जशी मुलें भूक लागली म्हणजे बापुडवाणी होऊन आईकडे

काय ! हा अशाखीय प्रकार कुलीन स्त्रियांला नसावा. विवाह शाल्यानंतर सासुसासऱ्यांच्या ताब्यांत राहून ब्रह्मचर्य करावें; हाच गुरु-कुळ-वास गर्भाधानापर्यंत सांगितला आहे. लाजाहोम करिते वेळीं ' सासरा, सासू, नणदा, मावेदीर यांच्या ठायीं सम्राज्ञी हो म्हणजे मर्यादा धरून सौजन्यपणानें घाग. तोंडाळ होऊं नकोस. ' अशा अर्यांच्या वेदमंत्रानें होम होतो, करितां तसें वागावें. ( मग नवऱ्याबरोबर तेरीमेरी करण्यास हरकत नाही असें म्हणू नये. कारण ' प्रतिवादाच्छुनी भर्तुः ' नवऱ्याबरोबर भांडणारी कुत्री होते, भाडू होऊन भुंकते, असें अनिष्ट फळ आहे. ) भूमीवर दणदणून चालणें, उच्चासनीं वेमर्यादें वसणें इत्यादि सष्टिक्षणा-करितां सासूनें गांजलें तरी सर्व सोसून ब्रह्मचर्यानें रहावें. नंतर ऋतु आल्यावर नवऱ्याचे ताब्यात रहावें.

. इंद्रस्य ब्रह्महत्यास्ति यस्मिन् तस्मिन्दिनत्रये ॥

प्रथमेऽहनि चांडाली द्वितीये ब्रम्हघातिनी ॥

तृतीये रजकी प्रोक्ता चतुर्थेऽहनि शुष्यति ॥

असा रजोदोष दुष्ट आहे, तो होताच बाहेर राहून श्वश्रूशिक्षणा-प्रमाणें वागावें. जर तो चोरला तर कुत्रीचा जन्म मिळतो व सांसारिक लोकाना पशुयोनी प्राप्त होते. म्हणून सर्वथा विटाळ चोरूं नये. पतिव्रताधर्म स्वीकारून छायेप्रमाणें पतीशीं अनुकूल वागावें. कुत्रुद्धीनें परपुरुषावर दृष्टी करूं नये. जर दुष्टबुद्धीनें जारकर्म घडलें तर

पुंसो यत्पारदारेषु स्त्रीणामपि तदेव हि ॥

जें पुरुषांना प्रायश्चित्त तेंच स्त्रियांना सांगितलें आहे. तें जर न

तुमचा यज्ञ व कल्पोक्त दानें, आणि तप म्हणजे स्वधर्माचरण, हीं तुम्हीं अवश्य करावीं इहजन्मनि जन्मांतरे च इत्यादि लावलचक सकल्पाची गरज नाही, ( ईश्वरप्रीयर्थ ) एवढाच सकल्प करून हें मी करते असा अहपणा व फलोदेश हे टाकून करावीं जसें पुरुषाला ममोपाचदुरितक्षयद्वारा असा सकल्प करून दिवसाचें पाप रात्री व रात्री केलेले पाप दिवसाचे आरमों दूर करण्याचें सध्यावदनादिक साधन आहे तसें तुम्हाला नाही तेव्हा व्रतदानादिकच सांगितल्याप्रमाणे केलीं तर चित्तशुद्धि होऊन मोक्षही ईश्वरप्रसादानें मिळेल

तुमचा जन्म होण्याबरोबर दोन वर्षे चंद्र उपभोग घेतो व दोन वर्षे गधर्व उपभोग घेतो नंतर विवाह होईपर्यंत धर्मी उपभोग घेतो. हे शास्त्रप्रमाणानें व दैवी दृष्टीनेंच कलेल देवानीं उपभोग घेतलेल्या स्त्रिया सोमाद्युपभुक्तदोषपरिहारार्थ असा सकल्प करून वधूवलदान देऊन स्वीकार करण्यास दोष नाही स्त्रियाना उपनयनस्थानीं विवाह आहे विवाहानंतर मर्त्याबरोबर वेदमंत्राने वदिक कर्म करण्यास व यज्ञाग-स्वकीय मंत्र म्हणण्यास अधिकार येतो त्याशिवाय वेदमंत्र ऐकण्याचासुद्धा अधिकार नाही अतएव वेदमंत्र पुरुषाचे ऐकून म्हटले तर आर्षद्रव्यचोरीचा दोष घेतो व्रतपूजादिकाकरितां ब्राह्मणानीं पौराणिक मंत्र म्हणावे आणि स्त्रियांनीं पूजनादिक करावें. जन्मापासून आईबापाचे तान्यात राहाव व तेथे घरचेघरांत अक्षरओळखीपुढें लिहिणें करावें, न केलें तरी चालेल. पण शाळाशिक्षण घेऊन पुढें आपण लिहिणें वगैरे करून वसून रहावें व ननय्यानें ओळी सुवाची

विधवा पालयेच्छीलं शीलभंगात्पतत्यधः ॥

तर्द्धगुण्यादपि स्वर्गात्पतिः पतति सर्वथा ॥

तस्याः पिता च माता च भर्तृवर्गस्तथैव च ॥ १ ॥

विधवाकवरीशंघो भर्तृवधाय कल्प्यते ॥

शिरसो वपनं तस्मात्कार्यं विधवाया स्त्रिया ॥ २ ॥

इत्यादि वेधव्यधर्म पालन न केल्यास पुढे अनर्थ आहे. करितां हें व्रत धारण करून श्रमणादिक करावें. "न स्त्री स्वातंत्र्यमर्हति" असें स्त्रियांना स्वातंत्र्य नाही म्हणून अनाच्छादन देऊन धर्म बाल-विणारा पति ( पातीति पतिः म्हणजे पाठक ) करावा.

नष्टे मृते प्रव्रजिते वलीने च पतिते पतौ ॥

पंचस्वापत्सु नारीणां पतिरन्यो विधीयते ॥

पति नष्ट झाला म्हणजे जिवंत अमून कुठे आहे त्याचा पत्ता लागत नसला तर, मेला तर, संन्यासी झाला तर, नपुंसक होऊन पालन करीत नसला तर, जातिभ्रष्ट झाला अमेउ तर, ( कोणी असेही म्हणतात की, जन्मदेष कारागृहबंधन झाले असेउ तर ) स्त्रियांनी अन्य पति ( पाठक ) करावा; पुनर्विवाह करावा अशी विधिक्रिया नाही. ब्राह्मण भ्रष्ट झाला तर पुनरुपनयन मागितलें व त्याचा विधीही मूर्खकारांनी सांगितला, तसा पुनर्विवाह द्विजाति-वर्णस्त्रियांनी करावा असें सांगितलें नाही. म्हणून अर्थात विधीही नाही.

प्रजाप्रवृत्तां नारीणां वृत्तिरेषा प्रजापतेः ॥

इत्यादि वचनाने देवरापामून पुत्रोपादन करावें असें युगांतर

केलें तर यमलोकीं तसलोहस्तभालिगन व शुनी, वाराहगार्दमादि योनि प्राप्त होईल; मग मोक्षाची वार्ताच नको. तेव्हा द्दुशारीनें राहून वार्डिट मार्गावर पारुळसुद्धा न पडेल असें वागा. विवाहानंतर सोवळ्यानेंच जेवावें. कर्करहित राहू नये. विवाहसमयीं कर्करहित संस्कार करितात तो अशालीय आहे. आता येथें पतिव्रताधर्म सांगितले तर उगीच प्रय वाडेल. तो धर्म काशीखंडी व श्रीगुरुचरित्रात सांगितला आहे तो ब्रालणद्वारा एकावा. वाचतां आलें तरी स्वतः गुरुचरित्र वाचू नये. गर्भिणी झाल्यावर अंगर्हितात्म-भक्षणादि नियमानें गर्भपोषण करावें. प्रसुति झाल्यानंतरसुद्धा पुत्राना बाधा होईल असें खाणेपिणे, वागणे करू नये. स्त्रियाना पति, देवता होय. जशी शालिग्रामावर विष्णुबुद्धि ठेवण्याची तशी पतीचे ठायीं 'पतिउपाधिक ब्रह्म आहे' अशी दृष्टी ठेवावी. कर्मवशात वैधव्य प्राप्त झाले तर—

पत्यौ मृते तु नारीणां विधिद्वयमुदाहृतम् ॥

वैधव्यं पालयेत्सम्यक्सहासिं प्रविशेत्तु वा ॥

हे दोन मार्ग सांगितले. ह्यातून वैधव्य पालन करण्यापेक्षां सहगमन करणे उत्तम होय.

वर्तते याश्च सततं भर्तृणां प्रतिकूलतः ॥

कामाक्रोधाद्भयान्मोहात्सर्वाः पूता भवंति ताः ॥

असें सहगमन हें महाप्रायश्चित्त होत असतें. देशकालवशात सहगमन न घडलें तर आपलें सच्छील राखून वैधव्य पाळावें.

विधवा पालयेच्छीलं शीलभंगात्पतत्यवः ॥

तद्वगुण्यादपि स्वर्गात्पतिः पतति सर्वथा ॥

तस्याः पिता च माता च भर्तृवर्गस्तथैव च ॥ १ ॥

विधवाक्वरीबंधो भर्तृबंधाय कल्प्यते ॥

शिरसो वपनं तस्मात्कार्यं विधवाया स्त्रियां ॥ २ ॥

इत्यादि वैधव्यधर्म पालन न केव्यास पुढे अनर्थ आहे. करिता हें व्रत धारण करून श्रवणादिक करावें. "न स्त्री स्वातंत्र्यमर्हति" असें स्त्रियाना स्वातंत्र्य नाही म्हणून अनाष्टादन देऊन धर्म चालविणारा पति ( पातीति पतिः म्हणजे पालक ) करावा.

नष्टे मृते प्रव्रजिते बलीवे च पतिते पत्नौ ॥

पंचस्त्रापत्सु नारीणां पतिरन्यो विधीयते ॥

पति नष्ट झाला म्हणजे जिवंत अमून कुटुंब आहे त्याचा पत्ता लागत नसला तर, मेला तर, संन्यासी झाला तर, नपुंसक होऊन पालन करीत नसला तर, जातिभ्रष्ट झाला असेल तर, ( कोणी असेही म्हणताना की, जन्मटोप कारागृहबंधन झाले असेल तर ) स्त्रियानी अन्य पति ( पालक ) करायला; पुनर्विवाह करायला अशी विधिक्रिया नाही. ब्राह्मण भ्रष्ट झाला तर पुनरुपनयन मागितले व त्याचा विधीही सूत्रकारानी सांगितला, तसा पुनर्विवाह द्विजाति-वर्णस्त्रियानी करावा असे सांगितले नाही. म्हणून अर्थात विधीही नाही.

प्रजाप्रवृत्ती नारीणां वृत्तिरेषा प्रजापतेः ॥

इत्यादि वचनांत देवरापासून पुत्रोपादन करावें असें युगांतर

धर्मांमध्ये सांगितलें तेंसुद्धां त्यावेळीं गौणच होय. आता तर त्याची चार्ताही नको.

मृते भर्तरि या नारी ब्रह्मचर्यं व्यवस्थिता ॥

स्वर्गं गच्छत्यपुत्र्याऽपि यथा ते ब्रह्मचारिणः ॥

भर्ता मेल्यानंतर जी नारी—

स्मरणं कीर्तनं केलिः प्रेक्षणं गुह्यभाषणम् ॥

उत्साहोऽध्यवसायश्च क्रियानिष्पत्तिरेव च ॥ १ ॥

एतदष्टांगमिथुनं प्रवदंति मनीषिणः ॥

विपरितं ब्रह्मचर्यमेतदेवाष्टलक्षणम् ॥

अशा अष्टांग ब्रह्मचर्याचा आश्रय करून रहाते, ती अपुत्रा असली तरीही स्वर्गाला जाते. जसे अपुत्र असताही अष्टांग ब्रह्मचर्य पाळणारे ब्रह्मचारी स्वर्गास जातात त्याप्रमाणें हीहि जाईल. 'व जी भर्ता जिवंत असता जारकर्मनि पुत्र उत्पन्न करिते तो पुत्र कुंड नावांचा होतो व वैधव्यपणीं पुत्र उत्पन्न केला तर गोलक नावाचा होतो आणि पुनर्विवाह करून अशास्त्रीय पुत्र उत्पन्न केला तर कुंडगोलक नावाचा होतो.' हे तिचेही धर्मशास्त्र अपवित्र आहेत व ह्याच्या मातेला आकल्प नरकवास होईल. हें सर्व मनात ठेवून दूरदृष्टीनें समजून उमजून स्वप्नामध्येही आडमार्गीं पाऊल न पडे असाच महाप्रयत्न करावा. स्त्रियांनीं आचार स्वच्छ ठेवावा.

गंधलेपक्षयकरं शौचं कुर्यादतंद्रितः ॥

असें मन्मूत्रोत्सर्गानंतर सांगितलें. शौचास जाऊन आल्यानंतर नुसत्या फरशीवर पाय ठेवून वरून पाणी टाकलें व मूत्रोत्सर्गाला

मुळीच पाणी घेतलें नाहीं आणि मळमूत्रोत्सर्गशुष्य व खाना-  
नंतर आचमन न केलें तर अशुद्धपणा राहतो व तुमच्याच हातून  
पंचमहायज्ञांची निष्पत्ती आहे. अतिथिसत्कार तुम्हीच करणार. जर  
मछिनपणा राखला तर आपणास व दुसऱ्यास बद्धता आहे. पहा ।  
सदाचारानें वागणाऱ्या विष्णुदत्तपत्नीपतिव्रतेच्या हातचें अन्न  
खाण्याबरोबर ब्रह्मनिष्ठाचें संगमय गेलें असें दत्तमहात्म्यांत आहे.  
गार्गी, वाचक्षवी, वडवा, सुलभा, मैत्रेयी इ. इ. स्त्रिया पातिव्रत्य  
सदाचारानें ह्याच जन्मीं मुक्त झाल्या. अनुसूयामायीनें त्रिमूर्तीचें  
बाळ केलें. सतीनें सूर्याची गति बंद केली, असें तुमचें सामर्थ्य  
आहे. ध्रुव-प्रल्हाद-शुकासारिखीं मौक्तिकें विणाऱ्या शिष्या तुम्ही  
आहां. मात्र तुम्ही शास्त्रानें सांगितल्याप्रमाणें वागावें.

### पद

जीवात्मा देहाद्गून भिन्न जया नच जनिमरण ॥ १० ॥ निजकर्म  
वृष्टिद्वारा । अन्नरसाश्रय ह्येकून ॥ पितृदेही येकून तीन । मासानीं  
रेत वनून ॥ चाल ॥ ऋतुकाळीं स्त्रीसंपोगें ॥ मात्रुदरि येवुनि भोगे ॥  
गर्भवासकष्टकुसंगें । जोडियलें जें प्राक्तन ॥ १ ॥ आठवुनि पहिलें  
कर्म । नमि देवा होउनि समय । हो प्रसन्न मजला डोळ्यां । ह्या  
बाळावरि करि सदया ॥ चाल ॥ तूं आनां सोडविं मजला ॥ माझि  
किं येवो तुजला ॥ ह्यानंतर तव चरणाळ ॥ नच कदापि मी  
विसरेन ॥ २ ॥ मग देवा येउनि कीव ॥ मुक्त करि परि तो जीव ॥  
स्त्रीपुंनपुंसक ङिग ॥ नसनाही हो स्वयमेव ॥ चाल ॥ तत्तदाकार  
अनस्य ॥ वाल्ययौवन वार्धक्य ॥ भोगुनियां सहसा जाय ॥ मृत्यु-



मुखी पुनरपि दीन ॥ ३ ॥ बरें वाईट कर्म करून ॥ विपयांचें सुख  
 भोगीलें ॥ तें सर्वहि व्यर्थचि गेलें ॥ पाठीला कर्मचि खिळलें  
 ॥ चाल ॥ श्रीदत्तरूपी गुरुजी ॥ ज्ञानांजन नेत्रांमाजी ॥ घालीलचि  
 होउनि राजी ॥ तें जीवभ्रममोचन ॥ ४ ॥ सोडुनियां सकलहि  
 चिंता ॥ नच आदरीं नश्वर वित्ता ॥ तूं निर्मळ करि निजचिंता ॥  
 निजधर्में तोपवि दत्ता ॥ चाल ॥ काकुळती येउनि ऐसें ॥ वासुदेव  
 उपदेशितसे ॥ जी नारी करिलचि ऐसें ॥ घेतसे ती निर्शण ॥ ५ ॥

### फटका

कामाधीन होउन हीन कुलशीलाला बुडवुं नको ॥ कथटाळुनिया  
 नश्वर काया बैर कुणाशी करूं नको ॥ होता लाभहि जातां प्राणहि  
 कधीहि खोटे बोलु नको ॥ ऋजुता धरुनि मन सावरुनि श्रीदत्ताला  
 विसरु नको ॥ चाल ॥ निजधर्माला दवडुं नको ॥ सध्याला कधि  
 सोडुं नको ॥ उगिच कुटाळ्या करोनि टाळ्या पिटोनि काळा  
 दवडु नको ॥ १ ॥ हलकट बुद्धी करुनि कुणाशी लावालावी करूं  
 नको ॥ तूं कोणाची कवडी सुद्धा कधीहि चोरुन घेउं नको ॥ देही  
 खोटा धरुनि ताटा परापमाना करूं नको ॥ सुकृत आपुलें दुष्कृत  
 केलें दुसऱ्यानें तरि वदू नको ॥ चाल ॥ लोकांवरि उगि रुसूं  
 नको ॥ लोकांत खदखदा हंसूं नको ॥ राहें स्वजनी सरळ वागुनी  
 कलह कुणाशी घावु नको ॥ २ ॥ कोण कुणाचें कसें बोलुंघा तें  
 कानावर धरूं नको ॥ शेजारगृही जाउनि तंहि उगीच बटवट करूं  
 नको ॥ थाप ऐकुनी वेडी होउनि दुर्जनसंगति धरूं नको ॥ स्वजना  
 वंचुनि शिनार करुनी स्वतः व्यापार मांडूं नको ॥ चाल ॥ घाटमाट

चूं दाबूं नको ॥ चूं कुडि मुट्याप देउं नकी ॥ वाळीवुगडी उत्तम  
 द्रुगडी घ्याया फुगडी घाळूं नको ॥ ३ ॥ दोदिवसाची छद्मी साची  
 जाणुनि धनमद करूं नको ॥ विपत्ति येतां आवरिं चित्ता उगीच  
 घटपट करूं नको ॥ कोणी कैसा बोले सहसा जबाब तडफड देऊं  
 नको ॥ दबडुनियां यश कधींहि अपयश लोकांमाजी पसरूं नको ॥  
 ॥ चाल ॥ मयदिला टाळूं नको ॥ आचारा कंटाळूं नको ॥  
 आलिया भोगा होउनि सादर बोल कुणावर टेवूं नको ॥ ४ ॥  
 व्याहि जांबया सुपी कराया कोणानें ऋण काढूं नको ॥ चित्तुनि  
 शर्मा करितां धर्मा मार्गे पुढतीं पाडूं नको ॥ पतिआज्ञेविण धर्मा-  
 चरण स्वेच्छेनें तूं करूं नको ॥ कोणी करितां व्रतदानादिक मधींच  
 आड तूं येउं नको ॥ चाल ॥ ह्या उपदेशा दबडूं नको ॥ दत्ताज्ञेनें  
 वासुदेव हे कथि यातें उलंघूं नको ॥ ५ ॥ इति स्त्रीशिक्षायाः  
 प्रथमं प्रकरणम् ॥

सुलगी—गुहजी ! तुम्ही आमचे मायबाप आहान. तुम्ही केलेला  
 हितोपदेश शिरसा पुष्पवत् मान्य केला. आतां समजून उमजून  
 मी प्रश्न करितें असा को, देह तर जड आहे व जीव तर असंग  
 आहे; मग सुन्दुःखादि संबंध प्राणाला असावा. प्राण देहा-  
 हून निराळा आहे. तो देहामध्यें परिपूर्ण राहून वळ देतो, व इंद्रि-  
 याला स्वकार्य करण्याकरितां वळविनो. देहाला हाटचाल प्राणा-  
 मुटेंच आहे; मूक तहान सुद्धा प्राणाचाच धर्म होय; प्राणच देतो  
 येतो, निवल्यावरही प्राण आपले शरीर कुत्रे वदरे रातीळ म्हणून  
 सासोच्चासूर्यानें राखून बसतो. ज्याचे सासोच्छ्वास बंद होनात

तो मेला असें समजून तें त्या प्राणानें सोडलेलें अमंगळ व भयंकर प्रेत जाळतात. जोंपर्यंत प्राण आहे, तोंपर्यंत कोणी कोणाला विरुद्ध बोलल्यावर दुसरे संभावित त्याला म्हणतात कीं तूं पतीचा किंवा मायबापाचा अशुभ बंध केलास व प्राण निघोन गेल्यानंतर तो देह पतीचा, पुत्राचा, पित्याचा, मातेचा, बंधूचा व ब्राह्मणाचाही कां असेना त्याला बांधून मसगात नेऊन सरणावर ठेवून जाळून राख केली तरी मग तूं भर्तृहत्या, पुत्रहत्या, पितृहत्या, मातृहत्या, बंधुहत्या किंवा ब्रह्महत्या केलीस इत्यादि कोणीही म्हणत नाही; तेव्हां प्राणच पती, प्राणच पुत्र, प्राणच पिता, माता, सुद्धा ब्राह्मणादि वर्ण, ब्रह्मचर्यादि आश्रम, प्राणच कां न म्हणावा ? प्राणाला चेतनताहि आहे. पहा, अकस्मात् मूर्च्छा आली किंवा सन्निपात झाला तर आवडीचे पोर जगळ रडून कहर करित असतां किंवा मोठ्यानें आरोळ्या ठोकित असता न कळल्या तरीही जर पदर इकडचा तिकडे सरकला तर त्या मूर्च्छेच्या वेळीं किंवा सन्निपाताच्या वेळीं, सावरून घेतात हें जगात प्रसिद्ध आहे; तर प्राणाला आत्मा कां न म्हणावा ?

गुरुजी—शाबास, विचार तर बरा केलास. तुझी बुद्धि धिवेक करणारी आहे, असें जाणून मला आनंद झाला. पण अजून आत्मा कोण हें तुला कळलें नाही. मात्र देहाचा अनात्मत्वे निरास चांगला केलास. पतिपुत्रादिक प्राणच आहे, असा निर्धार करून मेल्यावर हिरण्यगर्भोपासकाप्रमाणें प्राणलोकीं काहीं काल गति होईल; पण पुनरावृत्ति चुकणार नाही. कारण प्राण हा आत्मा नव्हे, तर

बाहेरच्या वायुप्रमाणे हाही जड आहे; जरी मूर्च्छेमध्ये पदर सांवरून घेतला तरी ते पूर्वसंस्कारवशात् काकनालीयन्यायाने कार्य घडले; म्हणून प्राणांला चेतनत्व आले असे म्हणणे तर दुरापास्तच आहे. बरे, पहा ! प्राण हा चेतन असता तर झोप लागल्यावर तो जागा असताही आंगावरील अलंकार चोराने चोरून नेले तरी त्याला काहीच कळत नाही. मी मुकेलों, मी तान्हेलों, आतां माझे प्राण व्याकुळ झाले इत्यादि स्पष्ट व्यवहारावरून असे म्हणणारा प्राणाचाचून निराळाच असला पाहिजे. तो प्राणाचाही प्राण आहे व बळ देऊन शरीर धारण करणे व वाचविणे हेही काम केवळ प्राणाचेच म्हटले जात नाही, तर प्राणाच्याही आन असणारा अंतर्दामी जो तोच बळ देतो व प्राणाचा हृदयात खेळवून खाणेंपिणें करवितो. खाल्लेले अन्न पचविण्याकरिता—

उर्ध्वमग्नेर्जलं कृत्वा कृत्वाऽग्निं च जलोपरि ॥

अग्नेश्चाधः स्वयं प्राणः स्थित्वाऽग्निं धमते शनैः ॥

प्राणेनांमांसि भूयः पिवति पुनरसावन्नमश्नाति तत्र  
तत्पाकं जाठरोऽग्निस्तदुपहितबलो द्राक् शनैर्वा करोति ॥

व्यानः सर्वांगनाडीष्वथ नयति रसं प्राणसंतर्पणार्थः

निःसारं पृतिगंधं त्यजति चहिरयं देहतोऽपानसंज्ञः ॥

व्यापारं देहसंस्थः प्रतिवपुरखिलं पंचवृत्त्यात्मकोऽसौ

प्राणः सर्वेन्द्रियाणामविपतिरनिशं सत्तया निर्विवादम् ॥

यस्येत्यं चिद्ब्रह्मस्य स्फुटमिह कुरुते सोऽस्ति सर्वस्य साक्षी

प्राणस्य प्राण एषो ह्यस्तिरजतुसृष्टं चतुषश्चतुरेणः ॥

इत्यादि प्रमाणानें व अनुभवानेंही प्राणादिद्वारा अंतर्यामींच आत्मा सर्व करवितो, पण करवून सुद्धां कर्ता, करविता न होतां निर्लेप राहतो; तेव्हा प्राणाप्रमाणें अचेतन (जड) हा आत्मा नव्हे. तूं असें पहा, स्वसन्निधानानें सर्व करूनही हा आत्मा अकर्ता राहतो. तुम्ही तर सर्वया पराधीन असून स्वतः डोक्याची पायणी सुद्धां हालविण्याचे सामर्थ्य नसूनही (मी जळतें खापर डोक्यावर घेतल्यामुळेच हें घर चाळलें, मीं केलें म्हणूनच हें झालें, माझ्या-सारखी कोण शहाणी आहे काय ? असा) पदोपदीं अहंपणा करिता. काय तुमच्या हातात आहे ? काही नाही, तेव्हा असा वारंवार विचार करून कर्तेपणा व करवितेपणा घाटवून निर्लेप रहावे. जो अकर्ता निर्लेप राहिल त्याचे हातून बरें वाईट कर्म घडलें तरी त्यापासून त्याला बद्धता नाही. जशी लोखंडाची वेडी तशीच सोन्याचीहि वेडी बाधण्यास सारखीच आहे. त्याप्रमाणें पाप व पुण्य हीं दोन्हीहि मोक्षप्रतिबंधास सारखीच आहेत. जसें पाप नरकयातना भोगवितें, तसें संकल्पपूर्वक फलकामना धरून केलेलें पुण्य, स्वप्नसुखाप्रमाणें थोडा काल स्वर्गसुख दाखवून पुनः अधःपात देतें. तो अधःपात दुःसह आहे.

यः प्रेत्यात्मानमिज्ञः श्रुतिविदपि

तथा कर्मकृत्कर्मणोऽस्य ॥

नाशःस्यादल्पमोगात्पुनरवतरणे दुःख

मोगो महीयान् ॥

असें वचन आहे म्हणूनच तेंच पुण्य ईश्वरप्रीत्यर्थ केले तर ईश्वर-

प्रसादानें बुद्धि-सिद्धि द्वारा ज्ञान होऊन याच जन्मान मोक्ष मिळतो. तेव्हा पूर्वी तमें पुण्य केन्यामुळे आज ही तुम्ही सारासार विचार करणारी बुद्धि होऊन श्रीदत्तात्रेयाच्या प्रसादानें सदगुरूची गांठ पडून सदुपदेश साठ. असो; हा देहाडून वेगळा प्राग तुं निवड-छास तो पाच प्रकारचा, पाच कर्पेद्रियें, पाच ज्ञानेद्रियें व मन आणि बुद्धी या सत्राचा मिळून हा ङिगदेह. पैकीं एक प्रागमय नांवाचा कोश होय. आत्मा तर याडून निराळ्याच आहे.

मु०—बरे, आपण म्हणता हें तर सयुक्तिक माझ्या मनान भरलें. मला असें वाटनें, मी पहात्यें, मी बोलत्यें, मी ऐकत्यें इत्यादि व्यव-हारावरून इंद्रियाळा चेतनना अमावी. तेव्हा आत अमणारीं इंद्रियेंच आत्मा असावा, किंवा त्या इंद्रियाचें चालक मनच आत्मा असावा, कारण -

मन एव मनुष्याणां कारणं बंधमोक्षयोः ॥

इत्यादि प्रमाण ऐकित्त आहे. तेव्हा बंधमोक्षन्यवत्यासिद्धिही होते.

म्हणून मनाला आत्मा म्हणणें प्रशस्त आहे, व

मनःकृतं कृतं राम न शरीरकृतं कृतम् ॥

येनैवालिङ्गिता कांता तेनैवालिङ्गिता सुता ॥

इत्यादि उपपत्ति पाहिल्यावर मनच आत्मा ठरतो. देहादिकाचे ठायी अहता व गृहदारादिकाचे ठायीं ममता तर मनच करितें. इंद्रिया-पेक्षाही जाणणेपणा हा मनाचाच धर्म आहे. कारण एखादे वेळीं आपणें मन भटतीकडे गेलें म्हणजे पुढ्यातून वाजत गाजत राजाची स्वारी गेली तरी पत्तासुद्धा लागत नाही. कोणी विचारल्यावर' हेंच

उत्तर मिलते की, माझे मन तिकडे नव्हते. अतएव माझ्या डोळ्यांना दिसले नाही असा व्यवहार उघड दिसतो; तर मनच आत्मा म्हणण्यास काय हरकत आहे ?

गु०—शाबास, उत्तरोत्तर तुझे पाऊळ पुढे पुढेच आहे असें आत आत चाचपून पाहिले तर बरेच होईल. जसे एका राज्यात अनेक राजे परस्पर विरुद्ध होतील, तसे इद्रियाना आत्मे म्हटल्यावर होईल; ही इद्रिये भौतिक जड करणे आहेत. जसा प्राण हा रजोगुणी भूतविकार आहे, तसे मनही सत्वगुणी भूतविकार आहे. जसे केवळ मातीच्या भाड्यापेक्षा माती गाळून मट्टी लावून केलेल्या काचेच्या भाड्याला चकाकी येते म्हणून तो मातीचा विकार नव्हे असें म्हणता येत नाही, त्याप्रमाणे अन्नाच्या सूक्ष्म वाफेने बनलेल्या मनाला आत्मा म्हणता येणार नाही हे मन (अन्नमय) भूतविकारच आहे, व कामादि अवस्थेने हे क्षणोक्षणी आत होते व सकल्प विकल्पात्मक असल्यामुळे हे चंचल आहे. आत्मा निश्चल आहे. हे मन विषयाकरिता इद्रियाला क्षोभविणारें आहे. आत्मा तर नित्य तृप्त आहे; पण हे मन त्रैलोक्यातील सर्व वैभव मिळाले तरी आशातृष्णारूपीवृत्तीने कधीही तृप्त होत नाही. दुर्वासना धरून पुढे भूतप्रेत पिशाचादि भांगला पावविते. आत्मा सर्वव्यापी असल्यामुळे अपरिच्छिन्न असून मन परिच्छिन्न आहे हे उघड कळते.

अगमन्मे मनोऽन्यत्र सांग्रतं च स्थिरीकृतम् ॥

माझे मन दुसऱ्या ठिकाणी गेले होते ते पुन. परत आले, आता त्याला स्थिर केले असें स्वासुभवाने सर्वांजही कळते. हे परिच्छिन्न

नसेल तर जाणें घेणें कसें घडेल ? व जें कर्म पुढच्या जन्माला फळोन्मुख होतें त्या त्या आकारार्चें मन अंतकाळीं होतें; म्हणून त्या त्या जन्माला जावें लागतें. [ जो ज्याला जाणतो तो त्याहून निराळाच असतो ] ह्या न्यायानें आपलें मन गेलें, आलें इत्यादिक ज्याला कळतें तो आत्मा त्या जडमनाहून निराळाच आहे हें जागेपणीं उघड कळतें व स्वप्नामध्ये वाचा आदिकरून सर्व इंद्रियें मनांत लीन होतात, म्हणजे मनाच्या ताब्यांत राहतात, म्हणूनच मन स्वतः आपणच ग्राह्यविषयरूपी होऊन ग्राहक इंद्रियेही स्वतःच बनून देणें घेणें इत्यादि सर्व व्यापार आत्मसांनिच्यानें बळ पावून करितें, आत्मा तर स्वयंज्योति आहे. ष्यास स्वप्नावस्थेमध्ये कार्यज्योती सूर्य, चंद्र, अग्नि इत्यादिक नसता व करणज्योती डोळे इत्यादि इंद्रियें नसताही स्वचितन्यप्रकाशानें मनःकृत सर्व पदार्थांला प्रकाशित करितो, तो आत्मा मन व मनोव्यापार ह्या सर्वांहून निराळा साक्षिभूत निर्विकार आहे. तो मन निश्चल झालें म्हणजे निश्चल कळू लागेल.

**मनोजृम्भणराहित्ये यथा साक्षी निराकुलः ॥**

इत्यादि प्रमाणानें पांच ज्ञानेंद्रियें, व संकल्पविकल्पात्मक मन मिळून एक मनोमयकोश लिंगदेहापैकी आत्म्याला उपाधिभूत आहे, तेव्हा तो आत्मा त्या मनउपाधीहून वेगळाच जाणावा. उगीच मनाच्या तादात्म्याच्यासांनें मरून आशाभून होऊं नये. जर मन आवरत नसून रूपलावण्यसौंदर्यादिकांला भुळून हट्टी दाड पोराप्रमाणें आवरले असतांही पुनः पुनः चपळपणानें पळत असेल तर



ईश्वराची सुरेख प्रतिमा करून, आपल्या अधिकाराप्रमाणे प्रतिष्ठा करून, यथाविधि पूजा करून, भोक्त्र्या वेळी पायापासून मस्तकापर्यंत ध्यान करून, स्थिरासनावर बसून, हृदयकमळांत ती प्रतिमा सांठवून ठेवावी. पुनः पुनः ध्यान सुटलें तरी तशीच आपादतळ-मस्तकापर्यंत भरून घ्यावी. जरी महिना, दोन महिने किंवा वर्षपर्यंत मंन स्थिर न झाले तरी नाउमेद न होता खेद सोडून हात धुवून मनाचे पाठीस लागावें म्हणजे आपोआप स्वाधीन होईल. कितीही उच्छृंखल झालें तरी श्रीगुरुदत्तात्रेयाच्या पादुकांचें चिंतन करितांच मन शांत होईल.

मु०—गुरुजी ! यथार्थ सांगितलेंत. त्याच पादुकांचें आजपर्यंत चिंतन केलें त्याचेंच फळ हें चरणकमळ पाहिलें. असो, असें हें मन भौतिक जड आहे व वाचा मनासह मार्गें फिरतें, पण त्याला आत्म्याचा पत्ताही लागत नाही; असेंहि कानावरून गेलें आहे. तेव्हां पुढें रिघून विचार केल्यावर बुद्धि आत्मा म्हणण्यास हरकत नाही. मन बुद्धीची वृत्ति आहे. तेव्हा ती जड असली पाहिजे; पण बुद्धि मात्र जड नव्हे, ही मनाची नियंत्री असल्यामुळें स्वतंत्र आहे. बुद्धि करील तें होईल. बुद्धि नसेल तर प्रत्यक्ष, अनुमान, उपमा इत्यादि प्रमाणें तरी कशी करितां येतील ! येणार नाहीत. बुद्धिवाचून स्मरण, उहापोहज्ञान तरी कसें बरे होईल ! कर्तृत्वसुद्धा बुद्धिलाच आहे, तेव्हा हाच आत्मा असावा.

शु०—आकाश, वायु, तेज, जळ, पृथ्वी हीं पंचमहामूर्तें ईश्वरांनंतप करून केलीं व तीं त्रिगुणात्मक असल्यामुळें प्रत्येकमूर्ताच्या

रजोशक्ती वेगळाली वाचा, पाणी ( हात, ) पाद, गुंद, तैपस्यं, ही पांच रजोगुणी कर्मेद्रिये शाली; व अवशिष्ट सर्व रजोगुणांश एकत्र होऊन प्राण शाला. तो प्राण, अपान, व्यान, उदान, समान अशा वृत्तिमेदानें पांच प्रकारचा शाला, व आकाशादि पंचभूतांच्या सत्वाशी निरनिराळी श्रोत्र, त्वचा, चक्षु, जिह्वा, घ्राण अशी पांच ज्ञानेद्रिये शाली; व अवशिष्ट सर्व सत्वांश एकत्र होऊन अंतःकरण शालें, तें संकल्पात्मक मन व निश्चयात्मक बुद्धि अशा वृत्तिमेदानें दोन प्रकारचें जाणावें. जरी प्राधान्यानें बुद्धि सात्त्विक आहे तरी तिचा अंगमून रजोगुण तमोगुण आहेत म्हणून त्रिगुणात्मिका ही बुद्धि तीन अवस्थाला पावते.

बुद्धेस्त्रिधा वृत्तिरपीह दृश्यते स्वप्नादिभेदेन गुणत्रयात्मनः ॥

बुद्धीला स्वतंत्र कर्तृत्व मानलें तर बोद्धव्याकर्तृतां दुमरी बुद्धि पहावी लागेल तर तसें नाही. अग्निसंयोगानें लोहाला जसें दाहकत्व पेटें, तसें आत्मसान्निध्यानें बुद्धीला चेतनत्व भासतें. बुद्धि सोपेंत लीन होते व जागृतीत आपादतडमस्तक व्यापते, तेव्हां बुद्धीला आत्मा म्हटला तर काजव्याप्रमाणें आत्मस्वरूप ठरेल तर तें सदोदित आत्म्याला साजेळ काय ? बुद्धीच पुण्यपाप करील तर स्वर्ग नरक बुद्धीलाच मिळेल. मग जीवाकडे काय संबंध राहिला ? एकाचें करावें व दुसऱ्यानें भोगावें असें घडेल काय ? नाही नाही. तेव्हां यावत् बद्धदशा आहे तावत् जीवाला आध्यात्मिककर्तृत्वादिक शाखानें

मानिले आहे. पाच ज्ञानेंद्रिये व बुद्धि मिळून हा लिंगशरीरापैकी एक विज्ञानमय कोश आहे. बौद्धानी हाच आत्मा असे म्हटले तें अगदी चुकीचें आहे, तेव्हा बुद्धीचा साक्षी बुद्धीहून पर असणारा जो तो आत्मा बोधू-रसाक्षीत्व असूनही स्वयं निर्विकार आहे.

मु०—पूर्वी अहकार छीन झाला म्हणजे निद्रावस्था असे सांगितलेत, व आता तर बुद्धि छीन झाली म्हणजे निद्रा व आपादतळ-मस्तक बुद्धिव्याप्ती झाली म्हणजे जागृति असे सांगता तर हें कसे ?

गु०—कित्येक अत कारणाचे मेद मन, बुद्धि, चित्त, अहकार असे चार मानितात, कित्येक दोन मानतात, तेव्हां मनामध्ये चित्ताचा, बुद्धीमध्ये अहकाराचा अतर्भाव मानितात म्हणून तसे म्हटले तरी दोष नाही चार्वाकादिक व पामरजन देहालाच अहपणा देतात तर तो अहपणा मिथ्या होय. भीमासादिक जीनाला ( विदा-भासाला ) अहपणा देतात, तर तो अहपणा गौण होय. वेदांत-सिद्धाती अकर्ता, अभोक्ता, गमनागमनादिरहित प्रत्यगात्म्याला अहब्रह्म असे मुख्यत्वे लक्षणावृत्तीने अहकारलक्ष्यार्थ कूटस्पष्टैत-न्याचे नित्य, शुद्ध, बुद्ध ब्रह्माशी सामानाधिकरण्य करितात तो अहकारलक्ष्यार्थ मात्र आत्मा म्हटला जाईल. वाच्यार्थरूपी जड अहकार तर बुद्धीप्रमाणें दृश्य आहे. हा अहकार जोपर्यंत गळला नाही तोपर्यंत ब्रह्मदेवाजवळ जरी वास केला, तरीही पुनरावृत्ति चुकणार नाही.

### प्रकरण ३ रे

मु०—देहापासून अहकारापर्यंत जें त्यापैकी एकालाहि आत्मा

म्हणता येन नाही व यापुढे आणखी काही नाही. अर्थात् बाकी शून्य राहिले. हाच आत्मा काय ?

गु०—आत्मा तर परमानंदरूप आहे, तो शून्य होईल काय ?

गु०—जागृदावस्थेमध्ये घडलेले सर्व व्यापार स्वप्नावस्थेमध्ये संकोचिन होतात, मात्र किंचेक दृश्यानादि व्यवहार मानसिक काही वेळ भासतात ते सर्वहि निद्रेमध्ये अत्यंत छीन होतात. हे तर पूर्वाच आपण सांगितले आहे. त्यावेळी परमानंदही होतो; मग आनंदरूपी शून्यच आत्मा काय म्हणावा ?

गु०—बुद्धीमध्ये चैतन्याचे प्रतिबिंब पडले तोच जीव होय. ह्या जीवाला बुद्धिद्वारा व्यूहदेहाचे तादात्म्य घडते तेव्हा प्राधान्याने नेत्रांत स्थिति होऊन आपापल्या देवतानी अनुग्रह केलेल्या इंद्रियांनी विषयाचे ग्रहण होते. ही व्यूहमोगरूपी जागृदावस्था विभ्रनामक जीव अनुभवितो, व तोच जीव इंद्रिये मनांत छीन ज्ञान्यावर कंटस्थानी लिंगदेहादी तादात्म्य पावून तोच विभ्रनामक जीव तैजससंज्ञक होऊन जागृदावस्थेन पाहिलेले, ऐकिलेले इत्यादिक जे विषय त्याचा संस्काररूपी प्रविधिक मोग अतःप्रज्ञेने घेतो, व या नंतर नाडीमार्गाने हृदयवेष्टनरूपी पुरीतनामाचे पोकळीत घेऊन प्राज्ञनामक होसता ब्रह्मरूपीशब्देवर निजून चेतोमुखाने परमानंद मोग घेतो. पण पाण्यांत पडलेल्या पाण्याच्या घेवाप्रमाणे ब्रह्मस्वरूपी मिसळून जात नाही. जसा पाण्याने भरलेला गिऱ्या तोंड घट करून पाण्यांत टाकिला तरी ते पाणी जसे टाकिलेल्या पाण्यांत मिसळत नाही, व पुनः शिशा उचलला तर तेच पाणी तसेच

असतें; त्याचप्रमाणें अनिर्वचनीय अज्ञानानें आवरलेला जीव झोपे-  
मध्ये ब्रह्मस्वरूपी मिळाला तरी आपलें प्रारब्ध भोगण्यासाठी काही  
निमित्तानें [ ईश्वरेच्छेनें ] तोच जीव त्याच स्वरूपानें पुनः जागा  
होऊन देहावर येतो व पूर्वी केलेले व पुढे करण्याचे आपले सर्व  
उद्योग आठवितो; पण ब्रह्मज्ञानानेंच नष्ट होणारें उपाधिभूत अज्ञान  
नष्ट झाल्यापाचून निरुपाधिकपणें ब्रह्मस्वरूपात अत्यंत छीन होणार  
नाहीं. हा जो अवस्थायान् जीव व ह्याचे अवस्थान्यापार जाणणारा,  
त्या सर्वांहून विलक्षण असून सर्वसाक्षी आहे. तो शून्याहून निराळा,  
शून्याचाही साक्षी आहे. अन्यथा शून्य तरी कोणास कळलें ? ज्याला  
शून्य कळों आलें तो तर शून्याहून निराळाच आहे.

सु०--एवढ्या गाढ झोपेंत तो साक्षी कसा असतो व जागेपणी  
स्याची ओळख कशी पटावी ?

सु०--ज्याप्रमाणे ग्रहण लागतें त्या वेळीं राहून घासलेलें सूर्य-  
मंडळ किंवा चंद्रमंडळ पाहणाऱ्यास स्पष्ट दिसून आलें नाहीं तरी  
तेवढ्यानें तीं मंडळें नाहींतच अशीं होत नाहींत मात्र स्पष्ट भासत  
नाहींत; पण तसल्या त्या खप्रासाच्या वेळीं खप्रासातिरिक्तपणानें त्या  
मंडळाचा भास होतोच होतो त्याप्रमाणे सर्वेद्रियात करणोपरमरूपी  
निद्रेमध्ये शून्य साक्षीपणाने राहून जीवाला उठल्यावर स्मरण करून  
तोच देतो, इत्यादि प्रमाण आहे म्हणून झोपेंतून उठलेला जीव मी  
इतका वेळ सुखानें निजलों होतो, मी काहीं जाणलें नाहीं असे  
उद्गार काढितो. पूर्वी अनुभविल्यापाचून हें स्मरण तरी कसें व्हावें ?  
तेव्हां त्या वेळींहि हा अनुभव आहे व दुसरें असें, हा जीव म्हणजे

ब्रह्मस्वरूपाहून निराळाच एक पदार्थ आहे असे नाही.

**ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः**

असे प्रमाणहि आहे. जोंपर्यंत संघाताचा अभिमान धरून मी कर्ता, मी मोक्ता, मी सुखी, मी दुःखी इत्यादि रूपानें व्यवहार करतो तेव्हा जीव गूढला जातो. हा जीव स्वतः सच्चिदानंदस्वरूपी असूनही देहादिकाचे ठायीं निमग्न होऊन मायेनें मोहित होऊन सुखासाठीं तळमळ करून मनाला प्रिय वाटणारे वरेच सर्व करितो.

**यावतः कुरुते जंतुः संबन्धान्मनसः प्रियान् ॥**

**तारंतोऽस्य निखन्यंते हृदये शोकशंकरः ॥**

पण त्यापामून सुग्न कोटून होईल ? होणारच नाही.

**सुखमस्यात्मनो रूपं ॥**

आपण सुखरूपी आहें असें खरोखर जोंपर्यंत कळेल नाही तोंपर्यंत देहाला, प्राणाला, मनाला, बुद्धीला किंवा अधिक पाहिलें तर शून्याला मी आत्मा म्हणून भ्रातृपणें वाद मात्र करण्याचा, पण ह्या शून्याचाहि साक्षी, व धर्माधर्मादिरहित, कार्यकारणभावनिमित्त असून, भूतमभिप्यर्तमानकाळानें परिच्छिन्न होत नाही. अतएव पद्मानविकार ज्याला नाहीत असा, नियम, शुद्ध, बुद्ध, हुक्त परमानंदाद्वितीयरूपी आत्मा कळण्याचा कठीण आहे. जागेपणीं ह्याची ओळख पटण्याला अवघड नाहीच नाही. सर्व विकल्प दूर करून स्वसंवेद्य आत्मस्वरूप आपणच ओळखावें. जमा वारा आत घुमल्यानें पाण्यावर पाण्याचा तरंग निराळ्या स्वरूपामाचा मासतो, पण त्याच्या आत पाणी, पुढेकडे व पश्चिमेकडेसही पाणी, व जिवद्दून

आला व जिकडे जातो तें सर्व पाणी, व वायु शांत झाल्यावर तरंग म्हणून कांही निराळा पदार्थ आहे काय ? कांही नाही. त्याप्रमाणेंच भूतभौतिक देव, नर, नारी, पशू, पक्षी, कृमि, कीट, वृक्ष, वृद्धी इत्यादि विविधरूप नामकर्मगुणभेदानें बाह्य दृष्टीनें जें जें भासतें, तें तें सर्व एक सच्चिदानंदात्मक स्वरूपच आहे. दुसरें कांही नाही. जें स्थावर जंगम अणुरेणूपर्यंत दिसतें त्याचें नामरूप सोडून एक सच्चिदानंददृष्टीनेंच सर्व पहावें. मग कोणाचा कोण प्रिय, अप्रिय, मित्र, शत्रु, द्वेष्य, उदासीन, साधु, असाधु व कोणाचा वियोग, कोणाचा योग ! ही सर्व व्यावहारिक एक काहाणी आहे.

मु०—तुम्हीं म्हणतां तें खरें, पण हें भिन्नपणानें नामरूप आकाराला पावलेलें जगत् ढळढळीत दिसत असतां त्याचा अपलाप करून हें एकच आहे असा निश्चय तरी कसा मनात मरावा ?

गु०—वर्षोपला यथाऽभिन्ना अपि भिन्ना इहांभसि ॥

ब्रह्मणीदं तथा विश्वं ब्रह्माभिन्नं विनिश्चिनु ॥

जेशा जळरूपी गारा दगडासारख्या घट्टरूपाच्या जळावर पडल्या तरी जळाहून निराळ्याच दिसतात, पण विचक्षण लोक गार लागण्याच्या गारा पाणीच आहे अशाच दृष्टीनें पाहतात व क्षणांतरी त्याच गारा पाणी होतें; ह्या न्यायानें सर्व जगताचें नामरूप सोडून निरंतर सच्चिदानंददृष्टी मात्र विवेकानें ठेवावी हेंच विवेकाचें कार्य होय. दगड मारून घडा फोडल्याप्रमाणें अजिबात नामरूप नाहीसें करावें असें कर्तव्य नाही, तें जगत् विवेकानंतर दग्धपटन्यायानें बापुडें राहिना का ? एक वेळ बाधित केल्यावर बाधितानुवृत्तीनें

राहिलें तरी त्यापासून मग काय वाधा आहे ? काहीं नाही. यावत् व्यवहारक्षयपर्यंत धाबुडें खुशाल राहो. कारण कीं:—

करें निर्मिलें तें मनें तोडवेना, मनें निर्मिलें तें करें मोडवेना

मु०—आपण सागता पण अजून निश्चय होईना.

गु०—तुला संशय राहिला असेल तर अजून प्रश्न कर. मी तिः— संशय करतो.

मु०—संशय तर नाही. तुम्हीं सागता तसा विचार करावा खरा; पण चित्ताची एकाग्रता होत नाही, यास काय करावें ?

गु०—तर चिरकाल ध्यान करून सावधान हो.

मु०—हॅही खरें, पण गात्राची निष्कारण उठाठेव करण्यास वेळ मिळते, परंतु अद्वैत वासना होण्याची मुष्कील पडते.

गु०—ध्यावरून असा निश्चय होतो कीं, अद्यापि तुझ्यावर ईश्वराचा अनुग्रह झाला नाही, त्यावाचून श्रवण केलें तरी तें—

नळी फुंकिली सोनारें । इकडून तिकडे गेलें वारें ॥

याप्रमाणें ममत्तावें, किंवा काहीसैं समजलें तरी न उमजल्या-मुळें लोकामध्यें वटवट करण्यास मात्र मिळेल. काय त्याचा उपयोग ?

लोकां सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडा पापाण ॥

मु०—तर असें श्रवण करूं नये काय ?

गु०—बापानो, तुम्हीं श्रवणास जाता म्हणून विचाऱ्या पुराणिक-धुवाला पोयी सोडण्याचा प्रसंग तरी येतो, नाही तर मग 'राम-कृष्णसमुदेव.' तुम्ही पुराण-कीर्तनास जाऊन इकडच्या तिकडच्या गोष्टी कर किंवा माळा फिरवा अथवा वाती पत्रासळी वगैरे



करा; पण रोज मूठमूठ धान्य आणि अखेरीस विदायकी, एवढ्याला काही धानवा नाही.

मु०—आमची ही मस्करी करतां ?

शु०—आम्ही स्वतःच मस्करी ( संन्यासी ) बनलों, दुसऱ्याची मस्करी करावयाची ? एका मनानें दोन कामें होण नाहींत. आधी श्रवणाला वेळ थोडाच घांटणीस घेणार, तोही व्यर्थ गेला तर मनुष्यजन्माचा काय उपयोग ? ह्याचकरितां असे जाचून बोललेले अंतःकरणास खोचूनतरी लक्ष्यपूर्वक थोडे श्रवण घडूं या; तें व्यर्थ जाणार नाही.

मु०—हें तर पक्करलें; पण ज्या योगानें श्रवण केलेलें मनांत टसून त्याचें मनन, निदिध्यासन ( ध्यान ) घडेल असा ईश्वरानुग्रह कसा व्हावा ?

शु०—सर्व प्राण्याला आपल्याप्रमाणेंच देहादिक श्रिय आहेत व जसे आपणास दुःख होतें तसेच इतरांसही होईल व ' देह हें देऊळ आहे व त्यामध्ये राहणारा जीव हा सदाशिव आहे, असा निश्चय करून अहिंसारूप पुण्य त्याला आवडतें तें देऊन निरंतर ' सोहें भावानें पूजा करावी.' हिंसा म्हणजे प्राणच घेणें असा अर्थ नव्हे, तर कायावाचामने दुसऱ्यास पीडा न देणें हा अर्थ समजावा. अतएव निरर्थक क्रोणाचें मनसुद्धां दुखवूं नये व कायावाचामनानें केलेले सर्व कर्म ईश्वरास समर्पण करावें; आपली बुद्धि स्वच्छ राखावी, सरळ वागावें, खोटे बोलूं नये, क्रोधरूपी मांगाचा स्पर्श करूं नये, ज्ञाना तर खानच करावें. कसें क्रोणी बोलोत आपण

शांति धरात्री, दुर्जनपण करुं नये, इद्रियें आपन्या ताव्यांत ठेवात्री, प्रिय भावण करावें, वाईट कर्मांची लाज ठेवात्री, हानि 'शाल्यास खचूं नये, इष्ट वियोग झाला तरी हळहळूं नये, मोठेपणा सोडून घावा, बाह्याभ्यंतर शौच ( बुद्धि ) करावें, संगती करणें तर सज्जनांचीच करावी, मिळेल त्यांत सत्तोप मानावा, घडेल तसतसें श्रवण धारदानें करावें, असें वागल्यास अवश्यमेव ईश्वरानुग्रह होईलच होईल.

सु०—सोईं भावानें पूजा करावी म्हणतां तो सोईंभाव कसा ?

सु०—सः म्हणजे तो परोक्ष दूर असणारा, अहं म्हणजे मी अपरोक्ष स्वयंप्रकाश, हे दोन पदार्थ आहेत. यांनाच जीव-शिव म्हणतात. सोईं हें वाक्य आहे व सः आणि अहं हीं दोन त्यांचीं पदे होत. वाच्यार्थ, उद्धार्य असे दोन अर्थ प्रत्येक पदाचे आहेत. त्यानून पाच भौतिक स्थूलदेह, हा पहिला; पांच ज्ञानेन्द्रियें, पांच कर्मेन्द्रियें, पांच प्राण, मन व बुद्धि मिळून एक लिंगदेह हा दुसरा; अज्ञानकारण देह हा तिसरा, मिळून देहत्रयवेष्टिन जें चैतन्य अविद्याप्रतिबिंबित जीव, अविद्याधिष्ठान चैतन्य, हा अहं पदाचा वाच्यार्थ आहे व साक्षी, कूट, प्रत्यगात्मा हा अहंपदाचा उद्धार्य आहे. सप्तपाताळ लोक पायापासून कंबरपर्यंत ज्याचे, व भूरादिलोक नाभीसमून मस्तकापर्यंत ज्याचे, नक्षत्रे-दान; माया-हास्य; रात्र-दिवस ज्याचे निमेषोन्मेष; सृष्टि-कलाश; समुद्र-कुक्षी; नद्या-नाड्या; पृथ्वी-केश; वृष्टि-रेत; अस्त्रि-मर्वन असा त्रिराट देह ज्याचा स्थूल होय. दिशा-कर्ण, वायु-स्वचा, सूर्य-नेत्र, बहग-जिह्वा, अग्निनी-

करा; पण रोज मूठमूठ धान्य आणि अखेरीस विदायकी; एवढ्याला काही वानवा नाही.

मु०—आमची ही मस्करी करतां ?

गु०—आम्ही स्वतःच मस्करी ( संन्यासी ) बनलों, दुसऱ्याची मस्करी करावयाची ? एका मनानें दोन कामें होत नाहींत; आधी श्रवणाला वेळ घोडाच घाटणीस घेणार, तोही व्यर्थ गेला तर मनुष्यजन्माचा काय उपयोग ? ह्याचकरितां असें जाचून बोललेलें अंतःकरणास खोंचूनतरी लक्ष्यपूर्वक योंदें श्रवण घडूं या; तें व्यर्थ जाणार नाही.

मु०—हें तर पत्करलें; पण ज्या योगानें श्रवण केलेलें मनांत ठसून त्याचें मनन, निदिध्यासन ( ध्यान ) घडेल असा ईश्वरानुग्रह कसा व्हावा ?

गु०—सर्व प्राण्यांला आपल्याप्रमाणेंच देहादिक प्रिय आहेत व जसें आपणास दुःख होतें तसेंच इतरासही होईल व ' देह हें देऊळ आहे व त्यामध्ये राहणारा जीव हा सदाशिव आहे, असा निश्चय करून अहिसारूप पुष्प त्याला आवडतें तें देऊन निरंतर ' सोहें भावानें पूजा करावी.' हिसा म्हणजे प्राणच घेणें असा अर्थ नव्हे, तर कायाचाचामनें दुसऱ्यास पीडा न देणें हा अर्थ समजावा. अत-एव निरर्थक कोणाचें मनसुद्धा दुखवूं नये व कायाचाचामनानें केलेलें सर्व कर्म ईश्वरास समर्पण करावें; आपली बुद्धि स्वच्छ राखावी, सरळ वागावें, खोटें बोलूं नये, क्रोधरूपी मांगाचा स्पर्श करूं नये, झाला तर स्नानच करावे. कसें कोणी बोलोत आपण

शांति धरात्री, दुर्जनपण करूं नये, इन्द्रियें आपल्या ताब्यांत ठेवावीं, प्रिय भाषण करावें, वाईट कर्माची लाज ठेवावी, हानि 'शाल्यास खचूं नये, शूद्र वियोग झाला तरी हळहळूं नये, मोठेपणा सोडून घात्र, बाह्याभ्यंतर शौच ( शुद्धि ) करावें, संगती करणें तर सज्जनांचीच करावी, मिळेल त्यांत संतोष मानावा, घडेल तसतसें श्रवण आदरानें करावें, असें वागल्यास अवश्यमेव ईश्वरानुग्रह होईलच होईल.

शु०—सोहं भावानें पूजा करावी म्हणता तो सोहंभान कसा ?

शु०—सः म्हणजे तो परोक्ष दूर असणारा, अहं म्हणजे मी' अपरोक्ष स्वयंप्रकाश, हे दोन पदार्थ आहेत. यांनाच जीव-शिव म्हणतात. सोहं हें वाक्य आहे व सः आणि अहं हीं दोन त्यांचीं पदें होत. वाच्यार्थ, लक्ष्यार्थ असे दोन अर्थ प्रत्येक पदाचे आहेत. त्यातून पांच भौतिक स्थूलदेह, हा पहिला; पांच ज्ञानेन्द्रियें, पांच कर्मेन्द्रिये, पाच प्राण, मन व बुद्धि मिळून एक लिंगदेह हा दुसरा; अज्ञानकारण देह हा तिसरा, मिळून देहत्रयवेष्टित जें चैतन्य अविद्याप्रतिबिंबित जीव, अविद्याधिष्ठान चैतन्य, हा अहं पदाचा वाच्यार्थ आहे व साक्षी, कूट, प्रत्यगात्मा हा अहंपदाचा लक्ष्यार्थ आहे. सप्तपाताल लोक पायांपासून कंबरेपर्यंत ज्याचे, व भूरादिलोक तामीरासून भस्तकापर्यंत ज्याचे, नक्षत्रें-दात; माया-हास्य; रात्र-दिवस ज्याचे निमेषोन्मेष; सृष्टि-कटाक्ष; समुद्र-कुत्री; नद्या-नाइया; पृथ्वी-केश; पृष्टि-रेत; अस्ति-पर्यंत असा विराट देह ज्याचा स्थूल द्योप. दिशा-कर्ण, वायू-स्वचा, सूर्य-नेत्र, वरुण-जिह्वा, अश्विनी-

कुमार-नासिका, अग्नि-वाचा, इंद्र-हात, प्रजापति-लिङ्ग, मृत्यु-गुद, मन-चंद्र, बुद्धि-बृहस्पति, चित्त-विष्णु, अहंकार-रुद्र असा हिरण्य-गर्भाख्य लिङ्गदेह ज्याचा व माया अव्याकृताख्यकारणदेह ज्याचा, ह्या देहत्रयानें वेष्टित जें ब्रह्म चैतन्य ( माया, मायाधिष्ठान, ब्रह्म-चैतन्य व मायाप्रतिबिंबित ईश्वर ) हा सः या पदाचा वाच्यार्थ होय. य सत्य ज्ञानानंतपरमानंद लक्ष्यार्थ होय. तेव्हा दोन्ही वाच्यार्थांला विरोध आला तरी वाच्यार्थ सोडून ( देहप्राणेंद्रियमनोबुद्धिअहंकारा-हून वेगळा; विश्व, तैजस, प्राज्ञ हे तीन देहाचे अभिमानी विकारी याहून निराळा; जाग्रत्स्वप्नसुषुप्तीचा साक्षी, अन्नमय, प्राण-मय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय ह्या कोशाहून व्यतिरिक्त जो मी कूटस्थ साक्षी प्रत्यगात्मा तोच हा विराटसूत्रात्मा; अव्याकृतमाया ह्या तीन देहाहून निराळा, व त्याचे अभिमानी वैश्वानर, हिरण्यगर्भ ईश्वर त्याहून वेगळा, व सृष्टिस्थितिप्रलय हे त्याचे व्यापार जे, त्यांचा साक्षी, सत्य, ज्ञान, अनंत, नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्तस्वभाव पर-मात्मा आहे. ) असेच दोन्ही लक्ष्यार्थांचें अखंड तैलधारेप्रमाणें निरंतर चिंतन करावे. हेंच निदिध्यासन [ ध्यान ] होय. जीवशिव एकच आहेत, असें वेदांत ऐकून निर्धार करणे तें श्रवण होय. श्रवणानें संशय नष्ट होतात. अविद्याउपाधीनें जीवाला किंचिज्ञपणा आला व विद्या—( माया )—उपाधीनें शिवाला [ ईश्वराला ] सर्वज्ञपणा आला, हे दोन्ही उपाधी सोडल्यावर परस्पराचें एकत्व संभवतें, असें अनु-संधान श्रवणानुसारानें करणें तें मनन होय. मननानें असंभावना नष्ट होते. स्वप्नाप्रमाणे दिसणारें नामरूपात्मक जगत् मृगजळाप्रमाणें

किंवा दोरीच्या सर्पाप्रमाणें आहे, व अत्रण-मननानें निःसंशयपणें ठरलेलें जिवाशित्रांचें एकत्र मात्र सत्य आहे असें धारणा लावून चित्तानें जीवशिवैक्यध्येयाचें निरंतर चिंतन करणें तें निदिध्यासन होय. ह्या ध्यानानें विपरीत भावना नष्ट होते. मग नामरूप कुल-जातिसंबंध सोडून देहाला मी म्हणतात त्याप्रमाणें शिव परमात्मा मी आहे असें दाढ्य होऊन झोंपेप्रमाणें सर्व विसरून जाणें ही उपरती [ निर्विकल्पसमाधि ] होय. ह्यानें कृतकृत्यता घेते. पुनः जन्म होत नाही. ज्ञानसमकालच मुक्ती आहे तरी लोकदृष्टीनें यात्राप्रा-रब्ध देह राहो, एक वेळ आचरणभंग झाल्यावर पुनः देहादिकांचा तादात्म्याध्यास होत नाही, हेंच बोधाचें वैभव. अभ्यासानें बोध दृढ करून मनोभंग, वासनाक्षय ज्यांनीं केला त्याला ही जीव-न्मुक्ती मिळते. विशेष काय सांगानें, एक वेळ आत्मसाक्षात्कार झाला म्हणजे मोह, शोक रागादि नष्ट होतात, संशय फिटतात, हृदयप्रंथी तुटतात, जन्ममरण देणारीं कर्मे खुंटतात, सर्व पाश तुट-तात. मग तेचै कर्तृत्व, भोक्तृत्व, पापपुण्य पुढे कोठून येणार ! ह्याप्रमाणें ह्याच डोळ्यांनीं जीवन्मुक्तीचा हा सोहळा ज्यांनीं अनुभविला त्यांचें प्रारब्ध संपल्यावर पिकल्या पानाप्रमाणें देह कोठेंहि पडो, प्राणोत्क्रांती होणार नाही. तापलेच्या दगडावर टाकलेल्या पाण्याप्रमाणें सर्व कळा स्वरूपांत लीन होतांच पूर्वी ब्रह्मच अमृत जीवपणा भ्रमानें आलेला तो ज्याचा गेला असा तो ब्रह्मच होतो. हें सारांशमून वेदांत-तात्पर्य सांगितलें आहे. आतां ह्यापुढे सांगण्याचें व ऐकण्याचें राहिलें नाही. असें म्हणून गुरुजी स्तब्ध राहिले, तें

पाहून मुलगी चकित होऊन वेलेल्या श्रवणाचे मनन व निदि-  
ध्यासन करून चिरकाल समाहित होऊन स्वानुभूतीने गाते.

## पद

मी चमकुन गेल्ये होता ज्ञान ॥ ध्रु० ॥ नरनारी नगर विचित्र ।  
स्थावरजगम जें सर्वत्र । पाहत होते ते हे नेत्र, गेले मुळोन ॥ १ ॥  
अहो मी झाल्ये सैराधैरा । आता केची येराभारा ॥ अजुळि दिधली  
म्या ससारा, सार घेऊन ॥ २ ॥ देहीं असता विदेहस्थितिने ।  
जितेपणी मी मरून गुरुने । कथित ज्ञानामिज्वाळेने, मोह जाळून  
॥ ३ ॥ पूर्वघराला टाळा खोविला । स्वानदाने खोपा भरिला ।  
अजुळि दिधली बुळशीळाला, अजिचा सुदीन ॥ ४ ॥ आता  
नि सगधि होऊन । जनलजेलाही दवडून । परपुरुषाला आळि-  
गोन, धिंगडा घालीन ॥ ५ ॥ कोणी म्हणोत मजला वेडी । परि  
मी आवृत्तिसाडी फेडी । भर लोकामधि नागडी उघडी, पुगडी  
घालीन ॥ ६ ॥ पूर्णानदाची घागर । हातीं वेधोनी हुकार । करि  
काढोनी उच स्वर, पुगडी घाळून ॥ ७ ॥ मीच जगाची उत्पादक ।  
मी सर्वांच्या पूर्वील एक । मी अन्नचि मी अन्न भक्षक, एक होऊन  
॥ ८ ॥ इति स्त्रीशिक्षायां तृतीय प्रकरण समाप्त ॥ ग्रंथ सल्या ६००॥

श्रीदत्तात्रयार्पणमस्तु ॥

वायकार्नी म्हणावयाचे गीत

( चाल-रामाची सीता पल्लपुष्प )

प्रश्न-अग व असती कुणाचि कोण मे बोल जासि बुठे  
अबले । इथ आलिस कोठुनि मले ॥ मायवाप भादले कोण तुम्हा

तूं म्हणविण पांसुळा । परी होसि प्रिय न हरिला ॥ बाई० ॥ ५ ॥

### साध्वीघर्म पद

( चाल-पार्वती पूसे महादेवासी )

आतां करुनि एकाप्रता परिसा साध्वी घर्मा । एका भावें तो  
 आचरितां तुम्हां देखील शर्मा । नर्मा जोडुनि कर्मा उलंडुनि स्वरुपी  
 रहाळ डडुनि ॥ ऐके हो साजणी ॥ धृ० ॥ १ ॥ दो नवऱ्या जी  
 भजे नारी ती द्या लोकीं असती । इह लोकीं ती घेई अकीर्ति मेल्या-  
 वर दुर्गति । जे जे पहाती ते ते म्हणती छि थु मरो ही असती ॥  
 ऐका० ॥ २ ॥ मरतां असतीस बांधुनि नेती यमदूत देउनि मारा ।  
 मारा भजलि म्हणुनि न थारा कोण न देती पितरां । घेठनि सगे  
 पूर्वाऽपरो नरकीं पडे अवधारा ॥ ऐका० ॥ ३ ॥ साधुगुरूची हो  
 तूं कन्या मग तूं होसिल साध्वी । मृदू मनाची सिंधुदयेची होउनि  
 वाणी माध्वी । बोल बाई मोळ काहीं तुसे मग नोहे साध्वी ॥ ऐका०  
 ॥ ४ ॥ संसार सासुरा तुज नेदी थारा आतां वळ माधारा । सद्विचार  
 माहेरघरा भीडभाड सोडुनि परा । पुरुयासंगे धिगडा घाली त्याडुनि  
 नाणी मनि दुसरा ॥ ऐका० ॥ ५ ॥ काया वाचा मनै करुनि पर-  
 पुरुया तूं भोगि । आठ प्रकारें संशय सोडुनि होशिल मग तूं वेगी ।  
 धन्य जाण मान्य बाई जेवीं या जगां योगी ॥ ऐका० ॥ ६ ॥  
 मायावरण लुगडी फेडी त्रिगुणवेणी सोडी । पापपुण्य सूत्र तोडी घे  
 चवघांत उडी । कांतपदाची गोडी न दवडी आवडी आन बाई खंडी  
 ॥ ऐका० ॥ ७ ॥ परावरतु देखसी जरी तरी हृदयमंथी तुटती ।



तेव्हांच जे माये सकळहि संशयघट पुटती । ऐशा घमें उपतिळ कमें  
दत्तोऽप्यभितस्ते ह्यटति ॥ ऐका० ॥ ८ ॥

### कामशमन

( चाल—उद्धवा शांत० )

वाई ठाकम् ठिक्का मोठा । कां दाविसि याटामाटा । आतां  
अमुचि न करीं यदा । आम्ही धरील्या उपरतिवाटा ॥ चाल ॥  
तांबुलें जालि आळि ओंठा । आगि दाविसि यावनताठा । कां  
मिरविशी शृंगार घाटा ॥ व्यर्थचि हा तव श्रम मोठा ॥ १ ॥ कां  
उगिच सरकविसी पदरा । का करा करीसी न मारा । मिळें येयें  
क्षणभर घारा । चमकविसी व्यर्थचि हारा ॥ चाल ॥ रुप लाव-  
ण्याचा भारा । तर्तरेचा अडंकारा । न मुळो या अयि निःसारा ।  
संसार त्यजिला जो खोटा ॥ २ ॥ तूं म्हणसी असि मीं न इच्छीं ।  
परि करवी कुण वळें पची । सुनो बात मायीं हें सचीं । तेरी परीग  
अससि तूं कधी ॥ चाल ॥ नेगसीग कामक्रोधाची । हे शक्ति तव  
मति आचि । हे करील तुजला लुच्ची । साचि होईल दे खोटा ॥  
अयि० ॥ ३ ॥ हा राजस खादळ पापी । बैरी हा पहा बहुरूपी ॥  
हा घालिल तुजला टोपी ॥ दुःपुरचि हा जग चेपी ॥ चाल ॥ हा  
विद्वर्द्ध्या लोपी । हा तुमचीं पुण्ये कापी । हा तुमची घोरीव दडपी ।  
कोपरूपी रोपी हा करटा ॥ अयि० ॥ ४ ॥ इंद्रिये आणि मन मति  
हे । तिनही किळे असतिग तूं हे । टेवि स्वाधिन आन न पाहे । रंग-  
रुपा भुंजु नको मोहें ॥ चाल० ॥ दुजादन् कमासमनोहे । हा तुजला

देईल पोहे ॥ तस्मात्त्वं जत्वबले हे । हरीभक्त्या हि बलिष्ठा ॥ ५ ॥  
अपि कामचि करी तोटा । तुज दाविल जनिमृतिवाटा ॥ ६ ॥

### प्रबोध

प्रबोध पहाट बाहेर जहाली उघडीं विवेकलोचना, उठीं उठीं सत्वर बाईं सोडिं या मायाशयना, सरळी अविधि निशा आतां गाढवमा उरविना, गुरुप्रसाद अरुणोदय हा सावरं साधनवसना ॥ १ ॥ उठीं उठीं सत्वरबाईं सोडिं या मायाशयना, सृष्टिक्षणापासुनि येशडा काळ गेला तुज कळेना, येतो मीग काकुळती असमंजसहें पाहावेना, किती ढळवूं उठगे आता उघडी विचारलोचना ॥ ६ ॥ ठाईं ठाईं स्वानुभवज्योती पाजळीलया ब्राह्ममुहूर्ती, द्वैत चुळ भरुनि ओतीं भ्राती जेणे मग नुरती, दृश्यभास तारापंक्ती जेथचा तेथचि लपती जीवचंद्राचीहि दिती हळुहळु पाहें लपती ॥ २ ॥ उठीं ॥ भेदकाडप कांडुनि बाईं जन्ममूळ दळप दळी, सुटलीं मनवासुरें पळतील दूर तीं आकळीं, इंद्रियगाईं निर्गुणवनी सोडुनि दे ह्या वेळीं, मग कामादिक चोराची पर्वी न ये तुज बाळी ॥ ३ ॥ बाईं विज्ञानार्क-उदेता देहधी धुके लपति, वैराम्य किरणें पडता विषय कुमुदें वाळती, आशा तृष्णादिक आलि त्या मधि आपोआपचि मग मरती, परी मूढ मृगा विषवभृगतृष्णा भ्रमवी ॥ ४ ॥ उठीं ॥ तेव्हा आता सोडुनि भ्रांती सावधान चित्त करावें, वासना शेजारीण ईश्या गृहा नच जावें, तत्त्वज्ञान निजगृहकृत्य स्वानुभवगेही करावें, मग मन भगुनि तुवां लवकर दत्तमय व्हावें ॥ ५ ॥

मोवळे

( चाड-उद्धवा ज्ञानवन० ) -

पडे सूत्रावरी जरी चरण । तरी तुज ये ओवळें पग । मग  
 न्हासी मटामड पग । तुज असता सोंवळेंपग । जरी विरुद्ध बोत्र  
 कोण । लागटाच तुज ये जीग । अडकटसी अग हे कोण । सोंवळें  
 मानि पूर्ण ॥ चाड ॥ वासना हे चामारीग । आगा तृष्णा म्हारीग  
 जाण । ममता हे पाहे टोंबीग । रजकिंग हे ऐशी अहंता ॥ असे०  
 ॥ १ ॥ एकमुक्त नक्त करिशी । हरिवासण एकादशी । हविष्यानें  
 चातुर्मास खाशि । सेविषि निय तुळसी । देह शोषुनि निर्मळ  
 होसी । ब्राह्मणा बाण देसी । मनु जपसी तथें न्हासी । परि शुद्धि नसे  
 तुजपाशी ॥ चाड ॥ कामक्रोधा धेंडा शिव होशी । दंस छेम माग-  
 मानसी । मदमसुर द्वारा धरिशी । द्या सगें शुचि कधि होशी  
 ॥ असे० ॥ २ ॥ कानी पाहूनि खरळे । काय करी भरजरी सोंवळें ।  
 मन विरया पाहूनि पळे । काय करिना आचार बळे । अहंकार  
 गौरवि उमळे । कधि येनि हानी फळे । ईश्वरीच चित्त बळे ।  
 स्वच्छता कधि मग मिळे ॥ चाड ॥ देह तापे संतन पोळे । शिग  
 येनां जिव खंडळे । नसता सुत्र मुत्र वाळे । मग दळे जनी मनी  
 केसी ॥ ३ ॥ चाई अमर्मा अशी वं द्राट । हे साड चाईट खोड ।  
 न करी तूं अशी वडवड । निगमाचि धरी वर्ग मीड । बोलाचि  
 मनि नाणी तीड । स्वहिनाची तुज असो चाड । आतां ममता  
 अहता सोड । सदसद्गस्तु नाड ॥ चाड ॥ कामादिक अरि करी  
 आड । आता ससंगती सनी जोड । हरी चाणी धरी अश्वड । मग

तूं सौंनळी होसी ॥ ४ ॥ अत्यंत मळकट देह । पापपुण्याचें एक  
 गेह । अस्थिमासरुधिरसमूह । कफपित्तवातव्यूह । तूं न घरी यावरी  
 मोह । येथें घे तूं ऐसा ऊह । अत्यंत निर्मळ देह । घरसी चित्सुख  
 संदोह ॥ चाल ॥ महदंतरमनयोराह । वेदस्तज्ज्ञानेनेह । शोष्यं तेन  
 शुचित्स्वं ह । दत्ताला प्रियतम होसी ॥ ५ ॥ असें कैसें सोवळें  
 करिसी दुजा शिवता ओंनळी होसी० ॥

### सौभाग्यसुंदरी पद

( चाल—उद्गवा शात० )

सौभाग्य सुंदरी गौरी । दौर्भाग्य माझे वारि ॥ धू० ॥ जसि शकर  
 तुजवर प्रीती । ठेवितो सतत चित्ती ॥ पती मजवरि प्रीती । तसिं ठेवो  
 संतत सुमती ॥ चाल ॥ सौभाग्य सुंदरी गौरी । गिरिधर शंकर नारी ।  
 परिहरी दुःखें सारी । मज घरी स्वकरीं गौरी ॥ १ ॥ मम भर्ता  
 बल्लभ होयी । ऐसा तूं मज वर देई । सौभाग्य अक्षय देई । रूपही  
 उत्तम देई ॥ चाल ॥ यश देई भाग्यहि देई ॥ पुत्रपौत्र उत्तम देई ।  
 धनधान्य अक्षय देई । सर्वकाम दे ईश्वरी ॥ २ ॥ बदली अरुंधती  
 ऐसी । ह्यात्याह्वयभृगुपत्नीसी ॥ मग ह्याती प्रार्थी तीसी । फळ आलें  
 यास्तत्र ऐसी ॥ चाल ॥ भान ठेवुनि निजमानसी । जी नारी प्रार्थी-  
 तीसी । सौभाग्य सुंदरी खुशी । होईल हे मनि निर्धारी ॥ ३ ॥

### प्रार्थनाश्लोक

सौभाग्यसुंदरी वदे गौरी गिरिशवल्लभाम् ॥  
 सांभाग्यनक्षय देहि भर्तुर्वल्लभता मम ॥ १ ॥

रूपं देहि यशो देहि मगं भगवति देहि मे ॥

पुत्रान् देहि धनं देहि सर्वान्कामांश्च देहि मे ॥ २ ॥

सासुरवास पद

( चाट-अहारे कृष्णा० )

अहा मायबापा लोटुनिः देशी । मज दिन-निशी सासुरवाशी  
 ॥ १ ॥ चितोवा मामाजी फजिती माजी । करिती प्रवृत्ती सासु  
 मज माजी । अहा० ॥ १ ॥ तृष्णा हे नणदूली लवालावी मली  
 करी । लावी कळी आपण हो मली ॥ अहा० ॥ २ ॥ चावट दीर  
 हे काम क्रोध छोम ॥ शांतीशेजे घरी जाता देती क्षोम ॥ अहा०  
 ॥ ३ ॥ वनसानी माझी पुरविठी पाठ ॥ रति आकावाई पाडिती छट  
 ॥ अहा० ॥ ४ ॥ किती करूं धंदा किनी काढूं चेंदा ॥ माहेरी  
 एकदां ने मज गोविंदा ॥ अहा० ॥ ५ ॥ समाधान भोजन नच  
 एक दीन ॥ न मिळे येये दीन झाले निशिदीन ॥ अहा० ॥ ६ ॥  
 उपकार कोणा न येचि करुणा ॥ अहंकार टोणा पती मारी तरुणा  
 ॥ अहा० ॥ ७ ॥ धावा आतां होतें मी निःसंग ॥ पर पुरुषाचा  
 कहनियां संग ॥ अहा० ॥ ८ ॥

( चाट-सिंदूर भरिला मांगी कुंकु० )

दत्ता ये टक्करी ॥ वाट पाहें मंदिरी ॥ धांव घे घटकरी ॥  
 मज धरि पदरी ॥ गांजिले संसारी । सुख नसे तिळमरी । अपराध  
 चहु जरी । करिं परि अंतरी ॥ न धरी नरहरी । मधवरि कृपा  
 करी । प्रवृत्ति सासु मारी । कसि वाचुं धावरी । तृष्णा ही वनसां  
 मारी । जाचिते पतोररी । काम माझोजि हरी । गांजि निरंतरी ॥

मन मामजि दूरी । फिरवि क्षणमरी । विसावा नैदि भारी । भ्यालें  
 मी अतरी ॥ अशि कशी या घरी । काळ कठु यापरी ॥ बोलाहो  
 ह्या उपरी । राहति शरीरी । प्राण केवि सुंदरी । मी विटें यापरी ॥  
 समजुनि मनि हरी । जाच हा त्वरा करी । मेट देई नरहरी । गाठ  
 पडे तुझि जरी ॥ मग व्या असरी । हों भिवुनी सारी । माकडें  
 कुठें तरी । छपतिल निर्धारी । मग तुझ्या जिमावरी । सुखि मि  
 निरतरी ॥ १ ॥

( चाल—ऐका शोणितापूरी बाणासूर० )

जया रूपी ठकली वेदवाणी ॥ तया दत्ता जोडितो दोन पाणी  
 ॥ धू० ॥ व्यर्थ माझे बाणीला दिधला शीण ॥ जया रूपा नेणती  
 बाणी निपुण ॥ प्रजाकाम धन योगें या धरी कोण ॥ प्राणा जिंकुनि  
 ठकले परि ज्या नेणे कोणी ॥ १ ॥ आयतिक सुखसच्चिद्रूप अमेद ॥  
 हा वेदात सिद्धात निर्विनाद ॥ हेचि स्मरता भजतो सोडुनि खेद ॥  
 बुद्धिप्राद्या अतींद्रिया ऐक्यवणी ॥ २ ॥ तो हा दत्त मजहूनी दूर  
 नसे ॥ समानरी साक्षित्वें एकचि विलसे ॥ त्याहुनि कधिही मीही  
 भिन्न नसें ॥ ऐसें वेदें ठरता कैची माय मेणी ॥ ३ ॥

( चाल—आम्हा घरी ग पाहुणे )

( समयाळु किति आला ग तुझा पती )

जरी यावे पाहुणे घरी । प्रेमसडामार्जन करी । मग येती नरहरी  
 ॥ १ ॥ आण वेगें आवडी जळ । मक्तिभूपा सुविमळ । आणि  
 सुमनाची हो माळ ॥ २ ॥ अहकार धूपजाळ । उजाळि सोह दीप-  
 माळ । खांय सर्वस्व रसाळ ॥ ३ ॥ नवविभ भक्ति नवू । पकारें

करी मवूं । दत्त हर्षे देसुनि बहू ॥ ४ ॥ सात्रव तूं आतां दळू ।  
 आरंभींग हळू हळू । गाईं टत्ता जो दयाळू ॥ ५ ॥ श्रद्धामत्ती  
 जोटुनि पेटें । वैराग्य खुंटा दटें । धरि साधन बळें ओढे ॥ ६ ॥  
 दळंग बाईं दळू । संचिन्क्रियमाण दळूं । प्रारब्ध शैव ते चाळूं ॥ ७ ॥  
 दळंग बाईं दळू । जन्म मरण हे दळूं । स्वाधिष्ठानीं तत्तें गाळूं  
 ॥ ८ ॥ दळंग बाईं दळूं । उपाधि सकळहि दळू । तीन्हीही गुण  
 ते गाळूं ॥ ९ ॥ दळू न बाईं दळूं । निःशैव सकळहि दळूं । जेणें  
 येथें पुन्हां न दळू ॥ १० ॥ कर्म मोगा दळतां हाता । खेदफोड  
 उमटे मोठा । विवेकें जिरवी खोटा ॥ ११ ॥ ऐसे गातां दळतां  
 दळतां । दत्ता किंवा आळी मग जीवता । हरुनी दे सायुज्यता ॥ १२ ॥

( चाल-चट सडये पाहुं हरि तो गोरूळी काला शाला खेळता  
 कृष्ण आला )

नर जन्मा येउन पूर्वो कर्म केळी न बरवीं । दणवीळी भारें  
 उर्वी ॥ १ ॥ मातापीता इष्टभ्राना उपदेष्टा दानामर्ता । मयहर्ता  
 चुडता शता ॥ २ ॥ सकळ्यांवा द्वेरी निंदी वाग्वाणें हृदयें भेदी ।  
 विनयसुखी सर्दा आनंदी ॥ ३ ॥ कुळ्याकूळ न विचारी । मक्ष्या-  
 मक्ष्य न निर्धारी । असि त्रिटें मी यापरी ॥ ४ ॥ कायिक अणि  
 वाचीक । मानसिक सांसर्गिक । केळे हो म्यां बहू पानक । स्पृष्टा-  
 स्पृष्ट ज्ञाताज्ञात । मुक्तामुक्त पीनापीत । करिं पापें मी सनत ॥ ६ ॥  
 सर्वराय अति पाप । बहुराप उपराप । आचरीं मी पापरूप ॥ ७ ॥  
 अणि संकळीकरण करि मळिनीकरण जाण जातिभ्रंशकरण प्रकीर्ण  
 ॥ ८ ॥ प्रमादेंही घडली कीर्ती । बुद्धिपूर्वक अनित होती । आपं-

ताम्यासैं कीती ॥ ९ ॥ ऐसिं पापें करिं मी परी । तिळमरी नभि  
 अतरी । विषयसुखविरह न करी ॥ १० ॥ मग भोगे उठले रोग ॥  
 देह झाला कृश वेरंग । आसैं कासैं हाले आग ॥ ११ ॥ माझे  
 माझे ज्या ज्या म्हणे । टाकिले मज त्याणे त्याणे । यमदूती केलें पेणे  
 ॥ १२ ॥ शतवृश्चिकदशव्यथा । होयि जेवी तेविं सर्वया । छिग-  
 देहा ओढिता व्यथा ॥ १३ ॥ यममार्गी जी जाचणि । घैतरणी जी  
 दे भेणी । कशी सागारी ती कोणी ॥ १४ ॥ बहुपाशें बाधुनि  
 नेती । तसधूळी पाया जाळिती । रविकिरणे खर पोळीती ॥ १५ ॥  
 शंकुतुल्य कटक रुतती । क्षुरधारासम शिळापथी । पाय फाळ्ळी  
 टाकीती ॥ १६ ॥ शिलाघृष्टी वज्रघृष्टी । ज्वलदगाराची घृष्टी । पडे  
 तसजळघृष्टी ॥ १७ ॥ काकगृध्र बहु डोचीती । सूचिमुख किडे  
 डसती । अग्निसमा वायु जाळीती ॥ १८ ॥ कोठें खात कोठे गर्त ।  
 कोठें पीडे शीत घ्यात । ऐसा कष्ट यमपथ ॥ १९ ॥ रक्तपाणी  
 घैतरणी । गर्जताती ऐकुनि प्राणी । हाहाकारें पिटिती धरणी  
 ॥ २० ॥ द्विजं अतीं कृष्णगोदान । न देति त्या गरि लायून ।  
 दूत नेती जेवीं भीन ॥ २१ ॥ अस्थिमांसरक्तरूपीणी । घोरकाया  
 घैतरणी । तरावी हे कैसी कोणी ॥ २२ ॥ यममार पुढें दारुण ।  
 सोसिठ ती केविं कोण । देवयेगें नये मरण ॥ २३ ॥ वर्षतीनें  
 कातरती । तसभूमीपरी छोळवीती । कुन्हाडीनें वळें तोडीती ॥ २४ ॥  
 वढईत घालुनि तळति । रगाड्यात रगडीती । त्रिशुळानें हृदय  
 जेदीती ॥ २५ ॥ तसतैल पित्रधीनी । वृक्षापरी उलटा टांगिती ।  
 आनां बोड मार कीती ॥ २६ ॥ चयन्याऐंशील्लश्च नरक । त्यामर्थें



जें घडे दुःख । त्याचा कोण कसा करि लेख ॥ २७ ॥ ऐसि  
यातना भोगोनी । पापशेपें नानायोनी । भोगि परार्थीनपणी ॥ २८ ॥  
पंढी ऊन पाठसपाणी । वारा वावटळ सोसूनी । घेण्यसाठी तिर्य-  
ग्योनी ॥ २९ ॥ शुभाशुभ सम होतां । पापचिन्हें घेऊनि नरता ।  
छाधली हे मजळ आता ॥ ३० ॥ मातापित्नाथ्या संयोगें । रक्तीर्ये  
कर्मभोगे । उपजली प्राक्तनसंगें ॥ ३१ ॥ मातृगर्भा मळमूत्रां ।  
छोळली जरापुबीन । जाली जठराग्नि सनत्र ॥ ३२ ॥ ऐसे जातां  
मास, सान । ज्ञानार्क झाला ऊदीन । मग सर्व झाले स्मृत ॥ ३३ ॥  
तेव्हा निश्चय केला दत्ता । करि येयुनि मुक्ती आनां । मग सेवीं  
तुज मी काना ॥ ३४ ॥ मग देवे मुक्ती केडी । तेव्हां अकस्मात  
झाली । अविद्या रात्र मली ॥ ३५ ॥ मोहमयी मदिरा प्याली ।  
मायाशय्येवर निजली । संसारस्वप्ने पाहिली । आज उदेलें प्राक्तन-  
पुण्य । तुष्ट झाला दत्त शरण्य । दत्तदेव जो वरेण्य ॥ ३६ ॥ ज्ञान-  
पहाट आता झाली । निद्रा कांही कडसरली । मग दळूं आरंभली  
॥ ३७ ॥ जन्ममूळ दळ्य दळूं । अणि मरण पुढे टाळूं । आत्मी मी  
द्या स्वरुपा पाळूं ॥ ३८ ॥ अहंकार दळ्य दळूं । मायावरण पीठ  
गाळूं । विशेष स्वरुपा धोळूं ॥ ३९ ॥ उपाधी दळ्या दळूं । द्वैत पीठ  
मग तें तळूं । शुद्ध सत्त्व स्वरुपा पाळूं ॥ ४० ॥ ऐसे दळ्य वाईग  
दळूं । निःशेष सक्कळहि दळूं । सर्व ब्रह्म असें सांभाळूं ॥ ४१ ॥  
असें दळ्यां अविद्या रात गेलि विज्ञानार्क उदेली । जीवचंद्र  
दळ्यश ॥ ४२ ॥

( चाळ-पांच पोळिया तीन भाकरी० )

श्रुति सासु इशा सासुरा । सच्चिदात्मा तुज्ञा नवरा । तूं आलीस  
या ससारा । स्वानुमगा धरि तुज्ञा घरा । नच न जा अभिमान माहेरा  
॥ १ ॥ साजणी उपदेश हा बरा ॥ धृ० ॥ देहात्मधी परदारा ।  
सोडि झाडी अविचारकेरा । क्षमा सडा दे या घरा । भरुंठेवि  
अहिंसा निरा । लेईं देहिं भकयलकारा ॥ साजणी० ॥ २ ॥ श्रद्धा  
जळीं खान आचरा । न्हीवसना परिधान करा । सत्क्रिया राधप करा ।  
तेचि वाडा परमेश्वरा । यात कसोरी नच आचरा ॥ साजणी० ॥  
३ ॥ वैराग्य कुंघा घरा । तुम्ही झाडा इपणा केरा । ज्ञानदिवा  
उजळा बरा । आता सुमनसे जप ससा । स्वात्मसुख दे मग  
नवरा ॥ ४ ॥

( चाळ-मडपी बेंसले नवरीचे भाऊ० )

साजणी परिभें तू सौख्य हेतू । दृढ राहे धर्म सेतू । न घडेग  
मंतू । धर्म केतू मला हा ॥ १ ॥ आदि सोमा त्या वरिला । मग  
गंधर्वाला तिजा अग्नि पति केला । मग मनुष्याला परि तुला न सुख  
॥ २ ॥ दागिनेग सुरेख भोजन चोख चोळि दुग्डी थळीक । धन-  
धान्य लेक बहुपरि ऊणे सुख ॥ ३ ॥ चुकलें याचें मूळ ऐक पर-  
पुरुषा देख विद्यमान सुरेख हाचि नाथ एक सनिध नित्य असे  
॥ ४ ॥ या देहीं बिलसे सर्वदा मासे रत्यर्थ देतसे तो रमण तो  
दीसे । शोधितां कोश पाच ॥ ५ ॥ होता याची भेट साच लामे  
सर्व हाच चराचरनिच संचग अन्य नच याहुनि सत्य जाण ॥ ६ ॥

श्रद्धाभक्तिज्ञानपूर्ण नसतां हा रमण, न दिसेचिग म्हणोन साधी हे  
आण दत्तदेवाची तुज, ॥ ७ ॥

(चाळ—जयदेवी अन्नपूर्ण०)

लक्ष दे दत्तचरणीं सुविचार मनि आणीं ॥ परिसें साजणी उप-  
देश तुज कोणी ॥ १ ॥ केला कां तं राणी होवुं पाहसीं ज्ञणी ।  
कशाळा फणिवेणी व्यर्थ लुगडी लेणी ॥ २ ॥ यमपाश हा मणी  
तोडिल कि ऊन पाणी चुकविल मार मेणी वोड आतां रमणी ॥ ३ ॥  
टिळे उट्टि जावणीं शमचिति कीं अणि मुळलिस चुडेकंकणी गौरव  
भरणी ॥ ४ ॥ परतविन दूतां क्षणीं, मुळुं नको तूं ज्ञणी, मायबाप  
भावमेणी । मुलेंसुना व्याहि वेणी ॥ ५ ॥ धणि तुझे नहे कोणी ।  
जाचतिल छाणि षिणि । देहही पडे धरणी । एकलाचि मसणी ॥ ६ ॥  
उघडे नाघडेपणी शुभाशुभ करणि लागे मागे तूं पाणी जोडुनि  
गान्धाणीं सांग मे दत्त चरणीं तोचि हरे भावमेणी ॥ ७ ॥

(चाळ—पंचमी सुषवारी पुष्य नक्षत्र०)

बायि गापी वष या पांच त्याची पाहे पांच पांच वासुरें वळखी  
साच ॥ १ ॥ एकाहून एक गूणी त्या प्रत्येक भिन्न वर्णा ओळखी  
धरुनी खूणी ॥ २ ॥ पैलि निळी हं बीजपाळी दुजी घूम्राय  
सांभाळी तिसरी रंबीजपाळी ॥ ३ ॥ वंबीजा टवळी चौथी पांचवी  
पिवळी उंवती ह्या पांचा वळखी चित्ति ॥ ४ ॥ प्रतिशब्द पहिली  
करी दुसरी सोंसों उच्चारी भूमूमू तिसरी करी ॥ ५ ॥ चुळुचुळ  
चययी बोले पांचवि कटकडा बोले ह्या शब्दा धरि तूं बोले ॥ ६ ॥

वदे पहिली स्पर्श दूजी सर्वा दावी स्वरूप तीजी चवथी दे गोडी  
 गाजी ॥ ७ ॥ पंचवी सुवासिक घ्यावि ह्या वळखुनि एकएक  
 पावसी मग तूं सख ॥ ८ ॥ सत्ता दूघ काढुनि यांचें जरि तें हृदयीं  
 त्रुशे साचें दर्शन होय तुज दत्ताचें ॥ ९ ॥

---

स्त्रीशिक्षा समाप्त

॥ श्री ॥  
टेंभेस्वामीकृत  
प्राकृत मनन

अध्याय पहिला

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसद्गुरुदत्तात्रेयाय नमः ॥ अथ मननसारप्रं-  
प्रारंभः ॥ कोणी एक ब्राह्मणकुलोत्पन्न अधिकारी सच्छिष्य सद्गुरूला  
शरण जाऊन प्रश्न करितो.

शिष्यः—श्रीसद्गुरो, मनुष्यजन्माला येऊन कोणता पुरुषार्थ  
करावा ?

गुरुः—धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चार पुरुषार्थ होत. यांतून  
शेवटला मोक्ष हा परम पुरुषार्थ होय. कारण तो नित्य आहे म्हणून  
तोच साधावा. ( तो पुनरावृत्तीला जात नाही ) अशी श्रुती आहे.  
आणि इतर जे तीन ( धर्म, अर्थ, काम ) याना अनित्यत्व आहे.  
जशी येथे प्रासाद, घरे, वगैरे निर्माण केलेली कार्यांतरी नष्ट होतात,  
तसे पुण्याने संपादन केलेले स्वर्गादिलोकही क्षीण होतात अशी  
श्रुती आहे.

शिष्यः—तो मोक्ष कशाने मिळेल ?

गुरुः—ब्रह्मज्ञानाने त्या आत्मस्वरूपाला जाणतात ते मृत्यूचा  
अतिक्रम करून जातात. मोक्षप्राप्तीच ज्ञानावांचून दुसरा मार्गच

नाहीं. जो ज्ञानानें ब्रह्मस्वरूपाळा जाणतो तो त्याच परब्रह्मरूपी ऐक्यभावांनें लीन होतो इत्यादि श्रुती बोलतात.

शिष्यः—तें ब्रह्म कसे जाणावे ?

गुरुः—अध्यारोपापवादानें सर्वसंग सोडून जाणावें. ( अध्यारोपापवादानें ब्रह्म जाणिलें जातें ) असें पूर्वाचार्यांचें वाक्य आहे. ( कर्मानें, प्रजोत्पादनानें, किंवा धनानें मोक्ष होत नाही. कित्येक सर्वसंगपरित्यागपूर्वक ज्ञानानेंच मुक्त जाहले. ) अशी श्रुती आहे. तेव्हा अध्यारोपापवाद अवश्य जाणावे.

शिष्यः—अध्यारोप म्हणजे काय ?

गुरुः—शिपीवर रजत; रज्ज्वर सर्प; दगडावर चोर जसा भ्रमानें भासतो, तद्वत् निष्प्रपंच ब्रह्मस्वरूपी प्रपंच भासतो. तो अध्यारोप होय. त्यालाच अविद्या, तम, मूलप्रकृती, प्रधान, गुणसाम्य, अव्यक्त आणि माया असें म्हणतात. त्यांतून रक्त, शुभ्र, कृष्णवर्ण सुताच्या दोरीसारखी रजःसत्वतमोगुणरूपा मूलप्रकृती जाणावी; इलाच महासुपुत्री आणि प्रलय म्हणतात. इचे ठायीं प्रलय काली स्वकर्मवासनारूपानें अनंत कोटि जीव लीन होतात. हा अनुभव निद्रेमध्ये प्रत्यक्षी येतो. सृष्टीकाली ती मूल-प्रकृती, जीवकर्म परिपक्व दशेला आल्यामुळे माया, अविद्या, तामसी अशा तीन रूपानें प्रगट होते. विशुद्धसत्वप्रधान माया तिचे ठायीं जें चैतन्य प्रतिबिंबित होतें तोच सृष्टीच्या पूर्वी ईश्वर होतो. त्याला अव्याकृत व अंतर्दामी म्हणतात. तोच जगत्स्रष्टा पूर्णब्रह्मचैतन्यरूपानें तामसीमध्ये प्रतिबिंबित होऊन पंचभूतरूपाने जगाला उपादान कारण

होतो. जसा कोळी तंतूला निमित्तोपादान होतो, तसा ईश्वर स्वप्राधान्यानें निमित्तकारण, आणि स्वोपाधीनें उपादानकारण होतो.

शिष्यः—हा ईश्वर सृष्टी कशी करितो ?

गुरुः—सत्य शुद्धितारतम्यानें अविद्या अनंत रूपिणी होते. तिचे ठिकाणी प्रतिबिंबित जीवही अनंत होनात. ह्या जीवेश्वराची व्यष्टीरूप अविद्या समष्टीरूप मूल प्रकृती होय. हीच त्याची कारणशरीरे होत. हाच आनंदमय कोत्र जाणावा. या प्रकारें कारण सृष्टी जाण. आतां सूक्ष्मसृष्टी ऐक. मायायुक्त ईश्वराच्या ईक्षणानें महत्त्व ( बुद्धी ) झालें. त्यापासून त्रिगुणात्मक अहंकार जाहला. त्यापासून सूक्ष्म आकाश, वायू, तेज, आप, पृथ्वी जाहली. याला तन्मात्रा किंवा अपंचीकृत भूतें म्हणतात. अनुरूपे या भूतांच्या सात्विकांशानें श्रोत्र, त्वचा, जिह्वा, नेत्र, घ्राण हीं ज्ञानेंद्रियें शालीं. व सर्वांचे सात्विकांश एकत्र होऊन अन्तःकरण झालें. तें अन्तःकरण मन, बुद्धी, चित्त, अहंकार असे वृत्तिमेदानें भिन्न जाहलें. त्यांतून चित्ताचा मनामध्ये आणि अहंकाराचा बुद्धीमध्ये अंनर्भाव जाणावा. आणि क्रमानें आकाशादिकाच्या रजोगुणानें पृथक् वाचा, हस्त, पाद, गुद, उपस्य हीं कर्मेन्द्रियें जाहलीं; व आकाशादिकाचे रजोगुणांश एकत्र होऊन प्राण जाहला. तो प्राण, अपान, व्यान, उदान, समान असा वृत्तिमेदानें पांच प्रकारचा जाहला. एवं पंचज्ञानेंद्रियें, पंचकर्मेन्द्रियें, पंचप्राण आणि मन, बुद्धी अशा १७ सत्रा अवयवाचें लिंगशरीर जाहलें. यालाच सूक्ष्मशरीर म्हणतात. हेंच सुख-दुःखादिभोगसाधन होय. या शरीरीं प्राणमय, मनोमय,

विज्ञानमय हे कोश राहतात; आणि स्वप्नस्थान येथेच अनुमरली जाते. या प्रकारे ही सूक्ष्मसृष्टी जाण. आतां स्थूलसृष्टी ऐक. तमो-गुणप्रधान अपचीकृत आकाशादि पाच भूते प्रत्येक अर्ध करून प्रत्येकाच्या एका एका अर्ध भागाचे ४ चार भाग करून आप-आपल्या अर्ध भागां न मिळवितां इतराच्या अर्धभागां प्रत्येकांचा एक एक अष्टमांश मिळवता, म्हणजे पचीकरण होतें. पृथ्वीपासून रोम, त्वचा, मास, नाडी, अस्थी; आपापासून मूत्र, रेत, स्वेद, रक्त, छाला; तेजापासून क्षुधा, तृषा, निद्रा, तद्रा, कांति; वायू-पासून गमन, धावन, उषन, आकुंचन, प्रसरण; आकाशापासून काम, क्रोध, लोभ, मोह आणि भय हे पचवीस होतात. या पची-करणापासून ब्रह्मांड आणि त्यामध्ये १४ चवदा लोक व ४ चार जातीचे जीव आणि अनादि मोग्य पदार्थ जाहले. या पचीकृत-भूतजन्य देहाला स्थूलशरीर म्हणतात. हाच अन्नमय कोश होय. या प्रकारे व्यष्टी-समष्टी रूपानें सृष्टी जाहली.

शिष्य — व्यष्टी समष्टी कशी ?

गुरु — निरनिराळे पाहणें ती व्यष्टी, १ एकरूपानें पाहणें ती समष्टी जसें घर किंवा वृक्ष पाहणें ती व्यष्टी, आणि ग्राम किंवा वन पाहणें ती समष्टी. तसेंच एक एक शरीर ( पिंड ) ही व्यष्टी. सर्व शरीरें ( ब्रह्मांड ) ही समष्टी होय व्यष्ट्युपाधी जीव, समष्ट्यु-पाधी ईश्वर ( शिव ), तथापि कारण व्यष्टीचा प्राज्ञ, कारण समष्टीचा ईश्वर, सूक्ष्म व्यष्टीचा तेजस, सूक्ष्म समष्टीचा हिरण्यगर्भ, स्थूल व्यष्टीचा विश्व; आणि स्थूल समष्टीचा विराट् हे अभिमानी होत.



हा ईश्वर सत्व, रज, तमोगुणानें अनुक्रमें विष्णु, रुद्र, ब्रम्हा या स्वरूपानें जगाचें पालन, संहार, उत्पत्ति करितो. ब्रम्हदेवाचा विराटरूपी, विष्णूचा हिष्यगर्भरूपी व रुद्राचा ईश्वररूपी अंतर्भाव जाणावा अशी सृष्टी ईश्वर करिता जाहला. याला अध्यारोप म्हणतात. हें विक्षेपशक्तीचें कार्य जाणावें.

**शिष्यः—**आवरण शक्तीचें कार्य कोणतें ?

**गुरुः—**ईश्वर आणि ब्रम्हज्ञानी यांना सोडून सर्व जीवांचे पंचकोश आणि आत्मा यांचा परस्पर भेद असताही तो भेद अंधकाराप्रमाणें जी आवरून ठेविते ती आवरण शक्ती. ही असत्वावरण आणि अभानावरण या दोन रूपानें कार्य करते. त्यांतून ब्रम्ह वस्तु मुळीच नाही, असा व्यवहार होतो तें असत्वावरण. आणि ब्रम्हवस्तु मला भासत नाही, असा व्यवहार होतो तें अभानावरण. हें आवरणशक्ति कार्यच संसाराला कारण होतें.

**शिष्य—**हें द्विविधावरण कशानें नष्ट होईल ?

**गुरुः—**परोक्ष आणि अपरोक्ष अशा दोन प्रकारचे तत्त्वज्ञानानें तें नष्ट होतें. गुरुमुखें वेदातश्रवणानें होणारें तत्त्वज्ञान परोक्ष म्हटलें जातें; हेंच श्रवण होय. या श्रवणानें असत्वावरण दूर होऊन सदस्तु आहे, असा परोक्ष बोध होतो. श्रवणानें संशय जातो. मननानें असंभावना, व निदिध्यासनानें ( ध्यानानें ) विपरीत भावना जाऊन देहात्मवत् होणारें जें ब्रम्हात्मज्ञान तें अपरोक्ष ज्ञान ( अनुभव ) जाणावें. यानें आमनावरण नष्ट होऊन आनंदप्राप्तीरूप सातवी अवस्था होते.

शिष्यः—सात अस्या कोणत्या ?

गुरुः—अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्षज्ञान, अपरोक्षज्ञान, अनर्थ ( शोक ) निवृत्ती, निरतिशयानंदलाभ हा सर्व अध्यारोप होय.

शिष्यः—अपवाद कसा ?

गुरुः—कारणावाचून कार्य होत नाही, या न्यायानें रज्जु-सर्पवत् ब्रम्हरूपी मायेनें भासलेले जग मुळीच नाही, हा निर्धार करणें तो अपवाद होय. ईश्वरोपाधी माया ( मिथ्या ) व जीवोपाधी अविद्या ( नसणारी ) या दोहोंपासून झालेला जगत्भ्रम सत्य कसा ? असें विचारानें जाणून ब्रम्हावाचून काही नाही व तें ब्रम्ह मी आहे, असें जो अनुबंधचतुष्टयज्ञ अनुभगानें जाणतो तो जीवन्मुक्त होतो.

पहिला अध्याय समाप्त.

## अध्याय दुसरा

शिष्यः—अनुबंधचतुष्टय कोणतें ?

गुरुः—विषय, प्रयोजन, सबध आणि अधिकारी हे अनुबंध चतुष्टय होत. वेदांतशास्त्राचा ब्रम्ह विषय, मोक्ष प्रयोजन, बोध्य-बोधकभावसंबंध, साधनचतुष्टयसंपन्न प्रमाता अधिकारी होय. ग्राम्हणानेंच वृहस्पतीसर्व, आणि क्षत्रियानेंच राजसूययज्ञ करावा. त्याप्रमाणेंच या अधिकाऱ्याने वेदांत श्रवण करावा.

शिष्यः—चार साधनें कोणतीं ?

गुरु — नित्यादित्यस्तुतिवैक ( विचार ), इहामुत्रार्थभोग विराग ( वैराग्य ).—शमादिपट्क व मुमुक्षा ( मोक्षाची इच्छा ) हीं चार साधनें; त्यातून प्रथम सत्य, आणि जग अनित्य ( मिथ्या ) असा श्रवणानें होणारा विचार हें पहिलें साधन होय. या लोका-त्तीळ स्त्रीभोगादि व स्वर्गां अमृतपानादि हीं सर्व अनित्य जाणून बुज्याच्या ओकीप्रमाणे त्या विषयाचा वीट मानणे हें दुसरें ( वैराग्य ) होय. १ शम, २ दम, ३ उपरति, ४ तितिक्षा, ५ श्रद्धा, ६ समाधान हें शमादिपट्क. विषयाकडून मनाला वळवून स्वरूपां ठेवणें तो शम ( शांति ), बाह्येन्द्रियाचा निग्रह करणे ( स्वाधीन ठेवणें ) तो दम २ उपरति म्हणजे सन्यास तो न घडेल तर निष्कामकर्मानुष्ठान किंवा व्यवहारलोप करणें. ३ प्रारब्धानें प्राप्त झालेलें शीतोष्ण दुःखादि सहन करणें ती तितिक्षा. ४ गुरुवाक्या-वर विश्वास ठेवणें ती श्रद्धा. ५ श्रवणादिक होत असता मनाचें समाधान करणें हें समाधान. ६ हीं सहा मिळून शमादिपट्क होय. चोहों बाजूनी घर जळत असता धन, धान्य, स्त्री, पुत्रादिकांज सोडून घरधनी स्वतापोषशात्यर्थ आपणच बाहेर पडून तापशांतीची जशी इच्छा करितो, तशी ससारिक तापत्रय शमन करण्याची जी तीव्र इच्छा होणें ती मुमुक्षा होय.

शिष्य — हीं चारही साधनें पाहिजेत काय ?

गुरु — किं येकाला नित्यानित्य विचार जाहला तरी विषया-मिठाप असतो तो ज्ञानाला प्रतिबंधक होतो. म्हणून वैराग्य पाहिजे व तें असताही कित्येकाला कोपताप होतो, म्हणून शमादिक

शिष्यः—तर तो सुखी असें कसें म्हणतात ?

गुरुः—मोहानें.

शिष्यः—मोहानें दुःखाचें सुख कसें होतें ?

गुरुः—ओझे घेणारे शेतकरी वगैरे लोक लाभावर दृष्टी देऊन दुःखरूप स्वकर्माळा सुखरूप मानून आनंदानें गाणीं गातात. तेव्हां मोहानें दुःखाचें सुख भासतें.

शिष्यः—तर विवेकी पुरुषाळा शरीर-परिग्रह आहे. तेव्हां त्यालाही दुःख जाहलें पाहिजे.

गुरुः—क्षुधा, पिपासा, शीत, उष्ण, रोग इत्यादिकांपासून विवेकी पुरुषाळाही दुःख आहे.

शिष्यः—मग विवेकी आणि अविवेकी यांमध्ये विशेष भेद काय ?

गुरुः—विवेकी महात्मा; दुःख हा अन्तःकरणाचा धर्म आहे. त्या अन्तःकरणाचा आत्म्याला अणुमात्र संबंध नाही असे, ( अंतःगच हा पुरुष आहे ) या श्रुतीनें व ( निरवयवत्वामुळे सत्यत्व आहे ) या युक्तीनें आणि समाधी तर्पणीभावाच्या सुपुंसीच्या अनुभवानें जाणून स्वस्थ राहतो. अविवेकी दुरात्मा तर आत्मस्वरूपाचा विचार न करिता देहादिकांला आत्मा मानून देहादिकाचे धर्म आत्म्यावर व आत्मधर्म देहादिकांवर असा अन्योन्याघ्यास करून मी देव, मनुष्य, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र इत्यादिवर्णाश्रमाभिमानी होतो. एवढें नव्हें तर तो हा प्रपच सत्य, सुखदुःखादि भोगही सत्य, असें

मानितो. विवेकी तर प्रपंच हा मिथ्या व सुख-दुःखादि प्रारब्ध-भोग स्वप्नत मानितो. त्यामुळे खिन्न होत नाही एवढाच विशेष-पणा जाणावा.

शिष्यः—( वज्रहस्त पुरंदर ) इत्यादि वचनानें देवालाही शरीर-परिग्रह आहे. त्यांनाही दुःख आहे काय ?

गुरुः—होय. असुरराक्षसोपद्रवानें, परस्पर वैरानें, पुण्य क्षीण जाहल्यानें, पुढें होणाऱ्या अधःपातमयानें देवालाही दुःख आहे.

शिष्यः—तर ते उपासकाना सुख कसे देतात ?

गुरुः—श्रीमंत लोक स्वतः रोगादिकानें दुःखित असले तर धनदानादिकानें स्वसेवकाना जसें सुख देणारे होतात तसेंच हें जागावें.

शिष्यः—देवलोकी देव आनंदरूपानें राहतात, या श्रुतीचें तात्पर्य काय ?

गुरुः—दुःख हा अंतःकरणाचा धर्म आहे असा निर्धार करून स्वानुभवबळानें सुख मानितात. हें या श्रुतीचें तात्पर्य होय. त्यांनाही दुःख आहे. असें ( त्या या उत्पन्न जाहलेल्या देवता क्षुत्पिपासादिदोषयुक्त मोठ्या भवसागरामध्ये पडल्या ) या श्रुती-वरून स्पष्ट होतें. त्यापेक्षां विदेहमुक्तीवांचून सुख होणार नाही.

शिष्यः—विदेहमुक्तीलाच मुक्ती मानावी तर नक्षत्ररूपानें स्वर्गावर दिसणारे देव मुक्त आहेत असें कसे म्हणतात ?

गुरुः—सलोकता, समीपता, सरूपता व सायुज्यता अशा चार प्रकारच्या मुक्ती आहेत. देवाला दासभावानें भजतात त्यांना.

सलोकना मिळते. पूजा, जप करणाऱ्याला समीपता मिळते यम नियमपूर्वक पन्नादि आसनावर बसून ईडेने म्हणजे डाव्या नाकपुडीने १६ अकानीं पूरक करून चार अगुलाच्या अतराने हृदय-प्रदेशीं हनु ठेवून ६४ अकानीं कुमक करून पोटास पाखळ देऊन हळूहळू उजव्या नाकपुडीने म्हणजे पिंगलेने बत्तीस अकानीं रेषक करावा. तसाच पुन्हा पिंगलेने घेऊन ईडेने सोडावा. असे पुन्हा पुन्हा दररोज त्रिकाळीं दहा दहा कुमक करावेत. असा तीन मास अभ्यास जाहल्यावर प्राणजय होऊन ऋग्हाडी प्राण जातो तो पाच विपले दोन पळे तेथे ठरला म्हणजे प्राणायाम जाणावा पचवीस पळे ठरल्याने प्रत्याहार ( इन्द्रियस्थिता ) पाच घटकानीं धारणा, साठ घटिकानीं ध्यान, बारा दिवसानीं समाधी, या अष्टायोगे सरूपता मिळते या तीन ( शरीर आहे म्हणून पुनरावृत्ती होते यास्तव ) मुख्य नव्हेत समासनाने बसून भ्रूमध्य दृष्टी ठेवून, सो शब्दाने आस आत घेऊन, ह शब्दाने पुन्हा पुन्हा बाहेर सोडून तो परमात्मा मी आहे, असे जहदजहलक्षणने विरुद्धाश ( वाच्याश ) टाकून, अविरुद्धाश ( छक्ष्याश ) घेऊन जीव शिवाचे ऐक्य करणे हा ज्ञानयोग. याने सायुज्यमुक्ती ( पुनरावृत्तीरहित विदेह मुक्ती ) मिळते ती मुख्य जाणावी.

शिष्य — कधी कोठेही न दिसणे ही जर विदेहमुक्ती, तर शून्यपणा समजावा

गुरु — शरीराचा मात्र शून्यपणा, पण स्वरूपाचा शून्यपणा नाही सुपुतीसुखवत् स्वरूपसुख असते मग शून्य कसे म्हणाव ?

**शिष्यः—**मुक्तीसमान सुपुत्री आहे .तर तीच मुक्ती कां न म्हणावी ?

**गुरुः—**सुखानुभव मात्र समान असला तरी ज्ञोपेमध्ये अज्ञान व पुनरुत्थान ही आहेत. हे, मुक्तीमध्ये दोन्ही नाहीत, जागृत स्वप्नामध्ये शरीरपरिग्रह ( देहाभिमान ) असल्यामुळे सर्वांना दुःखानुभव येतो. तसा ज्ञोपेमध्ये शरीरपरिग्रह नसल्यामुळे दुःखनिवृत्ति होऊन गाढ ज्ञोप असेपर्यंत सुखप्राप्ती होते. तसा देहाभिमान दृढ-ज्ञानाने दूर जाहला तर दुःखनिवृत्ती होऊन निरतिशयानंदरूप मुक्ती मिळते. तेऱ्हां शरीरपरिग्रहाने सुखरूप आत्म्याला दुःख होतें, तें आगंतुक, स्वाभाविक नव्हे.

**शिष्य—**जीवात्म्याला देहप्राप्ती होण्याचें काय कारण ?

**गुरुः—**पूर्वकर्मसहित पंचभूते कारणभूत आहेत. केषळ भूते सदा सर्वत्र आहेत. त्यापासून देह उत्पन्न होईल असें मानूं नये.

**शिष्य—**रक्त, रेत रूपाने परिणाम पावलेल्या भूतांपासून देहोत्पत्ति मानिली ती कशी ?

**गुरुः—**शुक्र, शोणितयोगानेच प्रजा होते. असें मानिले तर, जगामध्ये बंधा होणारच नाहीत. तेऱ्हां कर्मसहित भूतेच कारण होत. जसें मृत्तिका सामान्य असून, कुळाळ्यापारच घटादिवैचित्र्याला कारण होतें, तसें पंचभूतांना देशकालादि साधारण असतांही तत् शरीरवैचित्र्याला (प्रत्येकांची निरनिराळी विलक्षण शरीरे होण्याला) ती तीच कर्मे हेतुभूत होतात. घटाला कुळाळ्यापार निमित्त आणि मृत्तिका उपादान कारण जसें, तसें शरीरोत्पत्तीला पंचभूते

( रक्तेतोमूत ) उपादान कारण आणि जन्मोपार्जित कर्म निमित्त-कारण होय. मृत्तिका असून कुलाळव्यापार नसेल तर घटोत्पत्ती होत नाही. त्याप्रमाणे ईश्वरसृष्टच पचभूतें असताही धिवेकी पुरुषानें कर्में ज्ञानाने वाधित केलीं असतां शरीरोत्पत्ती होत नाही. ज्याला ज्ञान जाहलें त्यालाच मात्र पुनर्जन्म नाही, असें जाणावें. नाहीतर एक मुक्त होताच सर्वास मुक्तीप्रसंग येईल.

शिष्य—केलेले शुभाशुभ कर्म अवश्य भोगलें पाहिजे. तें भोगल्यानाचून कोटिशः कल्प गेले तरी सुटका नाही. हें कर्मशाख व ज्ञानामि सर्व कर्में जाळितो, हें मोक्षशाख याच्या विरोधाची गती काय ?

गुरुः—जसें अहिंसा परमधर्म, हें शाख दुर्बळ म्हणून यागामध्ये परू मारावा, या प्रबल शाखाने वाधित होतें तसें ( केलेलें शुभाशुभ अवश्य भोगावें इत्यादि ) दुर्बळ कर्मशाख ( ज्ञानामि कर्में जाळितो ) या प्रबळ ज्ञानशाखानें वाधित होतें. ज्ञानाने कर्म नष्ट जाहलें म्हणजे जन्म नाही. मग दुःख कोठून होईल ? आनंद-प्राप्तीच होईल.

चरथा अध्याय समाप्त.

### अध्याय पांचवा

शिष्यः—आत्म्याला जन्म कर्मांचें मिळतो म्हटले, तें कर्म किती प्रकारचे, व त्यानें जन्म कसकसे मिळतात ?



गुरुः—पुण्य, पाप आणि मिश्र असें तीन प्रकारचें कर्म आहे. त्यांतून पुण्यकर्मानें देवशरीर, पापानें तिर्यक् (पश्यादि) शरीर, आणि मिश्रानें मनुष्यशरीर प्राप्त होते. तें उत्कृष्ट, मध्यम, सामान्य मेदानें प्रत्येक तीन प्रकारचें होतें: तें असें—उत्कृष्ट पुण्यानें ब्रह्मादि-शरीरें, मध्यम पुण्यानें यक्षादिशरीरें, सामान्य पुण्यानें राक्षस, भूतें, प्रेतादि शरीरें; उत्तम पापकर्मानें विन्दुशुभ्र, कटकादि वृक्ष, सर्प, वृश्चिक, व्याघ्रादि शरीरें; मध्यम पापानें पत्र, पुष्प, फलयुक्त लता; वृक्ष खरोष्ट् महिपादि शरीरें. सामान्य पापें तुलसी, बट, भस्मत्यादि, गवाश्यादि शरीरें, आणि मिश्रोत्कृष्ट कर्म निष्कामकर्मानुष्ठान व ज्ञानयोग्य शरीरें, मध्यमानें काम्यकर्मयोग्य शरीरें, आणि सामान्यानें (मिश्र कर्मानें) किरात, म्लेंछादि शरीरें होतात. तेव्हां मनुष्यानें हें तारतम्य जाणून स्ववर्णाश्रमोचित कर्म ईश्वरोद्देशानें करून मिश्रोत्कृष्ट कर्मफल साधून घ्यावे.

शिष्यः—ही कर्म कोणी केली जातात ?

गुरुः—त्रिविध करणानीं. (काया, वाचा, मनानें.)

शिष्यः—लोकामध्ये अहंशब्दार्थे वाच्य आत्मा हें मी करितों, असा अभिमान घेतो. त्याला सोडून करणाला कर्तृत्व का मानावें ?

गुरुः—तो आत्मा अविकारी, निष्क्रिय, कसा कर्ता होईल ?

शिष्यः—तर त्यावर कर्तृत्व का भासतें ?

गुरुः—अध्यासानें. तें स्वाभाविक म्हणावें तर पूर्वयत् दोष घेईल. कर्तृत्व कायम केले तर गुरु-शिष्य परंपरा व जीवन्मुक्ती नष्ट

होईल. आणि ( निष्कल-शांत-साक्षी-चेता-केवल-निर्गुण ) ही श्रुती वाधित होईल. कर्तृत्व असतें तर शोपेमध्येही दिसतें.

शिष्यः—जशी सुताराच्या अंगी कारागिरी असोन भोजनादि समयी ती दिसत नाही त्याप्रमाणें-जीवाला कर्तृत्व असून करणाचा लय जाहल्यामुळें शोपेंत तें दिसत नाही.

गुरुः—तर दृष्णीभूतावस्थेमध्ये करणें असून कर्तृत्व का दिसत नाही तेव्हां तो अप्यास जाणावा.

शिष्यः—अप्यास म्हणजे काय ?

गुरुः—अन्यनिष्ठ कर्माचा अन्यत्र भ्रम जो, तो अप्यास होय. जसें नौकेतून जाणाऱ्याचें चलन वृक्षावर व वृक्षाचें स्थिरत्व नौकेतून जाणाऱ्यावर भासतें, तसें त्रिविधकरणकर्तृत्व आत्म्यावर व आत्म्याचें अकर्तृत्व करणावर भासतें हा अप्यास.

शिष्यः—करणें तर ( अचेतन ) जड त्याला कर्तृत्व कसें ? व कर्तृत्व मानले तर अन्य करणेंही पाहिजेत.

गुरुः—वायु व जलप्रवाह जड असून करणावांचून वृक्षादि-फाळा दूर टाकिनात तसें हें समजावें.

शिष्यः—त्यांचीं कर्में कोणचीं ?

गुरुः—सगुणध्यान, परोपकारचिंता, भक्ती, ज्ञान, वैराग्य हीं मनाचीं पुण्यकर्में; विषयचिंता, परोपकारचिंता, वेदशास्त्रप्रामाण्य-चिंता, ( नास्तिकपणा ) हीं मनाचीं पापकर्में; आणि सगुण-ध्यानादिसमयी विषयचिंता करणें हें मनाचें मिश्रकर्म. वेदशास्त्र, गीता, सहस्रनाम-पठन, मंत्र-जप, भगवद्कीर्तन, सत्यवार्ता, मृदु

भाषण ही वाचिक पुण्यकर्म. वेदांत वेदशास्त्र दूषण, असत्य, पिशुन, पौरुष्य, वार्ता, यद्वा ही वाचिक पात्रकर्म, व सत्कर्म करते-वेळी यद्वा, लोकवार्ता, निंदादिक, वाचिक मिश्र कर्म. पुण्य तीर्थी ज्ञान, गुरुसेवा, देवपूजा, प्रदक्षिणा, सज्जन-दर्शन, त्याग, लोका-नुग्रह संचार, इत्यादिक हीं कायिक पुण्यकर्म जाणावीत. परहिंसा, पराधीसंग, दुष्टसंग, चोरी, मारामारी इत्यादिक हीं कायिक पापकर्म; आणि ब्राह्मणभोजनार्थ लोकाळा उपद्रव, देवालयाकरिता पर-द्रव्यापहार, पाणपोय ठेवून चाकरास पगार न देणे इत्यादि कायिक मिश्रकर्म होत.

शिष्यः—या कर्मांचा विचार करून फळ काय ?

गुरुः—मुख्य आणि अवांतर अशीं दोन प्रकारचीं फळें आहेत. हीं कर्मं क्राया, वाचा, मनानें घटतात. मी तर आत्मा परिपूर्ण धैर्यरूपी असंग आहे म्हणून मला कर्मांचा स्पर्श सुद्धा होत नाही, असें दृढानुमानें निःसंशय जाणणें हें मुख्य फळ, व ज्ञानो-त्तर हीं त्रिविध कर्म पुण्य कर्मां ठेवणें हें अवांतर फळ. केळ छान-णान्याळा केळीं मिळणें हें मुख्य फळ व पत्र पुष्पादि मिळणें हें अवांतर फळ जमें; तसें हे समजावे.

शिष्यः—पद्मपत्राळा उदकस्पर्श होत नाही, त्याप्रमाणें ज्ञान्याळा कर्मलोप होत नाही अशी स्मृती आहे; तेज्वा हा नियम कां !

गुरु — ब्रह्मवित्, ब्रह्मनिदर, ब्रह्मनिदरीयान्, ब्रह्मनिदरिष्ठ असे चार प्रकारचे ज्ञानी आहेत. त्यातून शेवटला वृत्तिशून्य आहे म्हणून त्याला विधिनिषेध नाही. बाकी तिघाला वृत्ती आहेत म्हणून त्यांनी लोकसप्रहार्थ कर्मा लोकांमध्ये त्याचा बुद्धिभेद न होऊ देता अनासक्तीने कर्मे करावीत, व मुमक्षु जनाला कर्मभरापासून हळूहळू सोडवून सत्कर्माचरणपूर्वक ज्ञानोपदेश करावा, असे श्रुती सांगते. हा नियम न०हे.

शिष्य — मी करवितों, मी करवीन इत्यादि लोकांमध्ये व्यवहार दिसतो, तेव्हा आत्मा करविता होत नाही काय ?

गुरु — जसे आत्म्याला कर्तृत्व नाही म्हणून सांगितले, त्याच न्यायाने कारयितृत्व नाही असे सिद्ध होते.

शिष्य — मग कारयितृत्व कसे भासते ?

गुरु — लोहनिष्ठ वर्तुळादिक अग्नीवर व अग्निनिष्ठ उष्णत्व प्रकाशादि लोहानर जसे भासते, तसे तादात्म्याने रागादिनिष्ठ कारयितृत्व आत्म्यावर भासते ते मिथ्या. कारण जर सत्य असते तर निद्रासमाधिकाळीही भासते.

शिष्य — एवढ्यानेच नाही म्हणता येत नाही, कारण अध्यापकाला ( गुरुला ) पढविण्याचे सामर्थ्य असले तरी जवळ शिष्य नसता ते अनुभवास येत नाही त्याप्रमाणे करणे नसल्यामुळे श्रोते आत्म्याचे कारयितृत्व दिसत नसे.

गुरु — उदासीन दशेमध्ये करणे असूनही कारयितृत्व का दिसत नाही तर तेव्हा अन्यव्यतिरेकाने ( रागादिक आहेत तर करणे

प्रवृत्त होतान, नाही तर होत नाहीत. या न्यायाने ) रागादिकांचेच हे कारयितृत्व सिद्ध होते. आत्मा तर ( अदृश्य, अव्यवहार्य, अप्रद्व, अविश्य, अव्ययदेय इत्यादि उभ्रगांनी ) श्रुतीसिद्ध अविकारी आहे.

शिष्यः—रागादिक जड, त्याना हे ज्ञानार्थ्य कसे ?

गुरुः—जड अग्नि दारुगोळा भरलेल्या तोंफेरा झगडून, तो गोळा उडवून, चतुरंग सेनेरा मारविनो व प्रेताक्रिया जड असून परलोकी प्राण्यारा जीवन देणारी होते. तसे, हे जड असले तरी रागादिक योग्यतायने करविगारे होनात.

शिष्यः—तर, आत्मा हरीकेरा या श्रुतीचे तान्य काय ?

गुरुः—आदिम्याच्या प्रकाशाने लोकाची शुभाशुभ कर्मे घडतान, परंतु ते पापपुण्य आदिम्यारा लागत नाही जसे; तसे, आम्हाच्या सान्निध्याने रागादिहेतुक इंद्रियवृत्ती होऊन पापपुण्यात्मक कर्मे घडने, त्याचा संसर्क आम्हारा नाही. लोहखुंबकाप्रमाणे कामजानिध्याने इंद्रिये चलायमान होनात म्हणून हरीकेरा ( इंद्रियनिधना ) म्हणतान हे तात्पर्य.

शिष्यः—आम्हारा कर्तृत्व, कारयितृत्व नाही हे श्रवण केले तरी निधय का होत नाही ? त्यान प्रतिबंध कोणते ? त्याची लक्षणे काय ? व ते दूर कने होनात ?

गुरुः—संशयभावना, असंभारना, विररीतभावना हे तीन प्रनिबंध. ऋग्देरादिकांनी मागितलेली कर्मे, ( हाँरा, साध्वर्य व उद्रीय ) निगनिगळी जशी, तशी ऋग्देराने मागितलेले ( प्रदान वद ), यजुर्वेदाने मागितलेले ( मी वद ), सामवेदाने मागितलेले

( तें तूं आहेस ) व अथर्वण वेदानें सांगितलेलें ( हा आत्मा ब्रह्म ) हीं ब्रह्म निरनिराळीं आहेत कीं एकत्र आहेत असा जो संशय ती संशयभासना. ही, सर्व वेदांचें तात्पर्य ब्रह्म एकच आहे अशा श्रवणानें दूर होते. खरोखर ईश्वर, जीव आणि जग, भिन्न नसून भिन्न आहे असें वाटते, ती असंभासना. ही स्वप्नदृष्टातरूप मननाने नष्ट होते. श्रवण, मनन केलें तरी जगाची स्थिति सत्यत्वानें प्रतीतीला येते ती विपरीत भावना. ही, निरंतर ब्रह्मेकाकारप्रत्ययरूप निदिध्यासानें ( ध्यानानें ) नष्ट होते. जसें, अग्नीचें स्तमन केव्यावर तृण सुद्धा जळत नाही व तें दूर होताच जळते. तसें तें प्रतिबंधत्रय असेपर्यंत ज्ञानाग्नि कार्य करण्यास समर्थ होत नाही. ते प्रतिबंध दूर होताच तत्काळ तो ( ज्ञानाग्नि ) अधिष्ठा तत्कार्य ( मायेसहित प्रपंच ) जाळतो. म्हणून षट्त्रिंश लिंगाने तात्पर्यावधारण श्रवण करावे.

**शिष्यः**—सहा लिंगे कोणती ?

**गुरुः**—१ उपक्रमोपसंहार, २ अभ्यास, ३ अपूर्वता, ४ फळ, ५ अर्थवाद, ६ उपपत्ती, हीं सहा लिंगे. सामवेदामध्ये सदस्तु प्रथम एकच होती असा उपक्रम करून एतद्रूप हें सर्व सत्य हाच आत्मा तूं आहेस असा उपसंहार केला म्हणजे आज हे दिसणारें जग पूर्वी सत् ( असणारें ) होते. हा वेदानां उपक्रम आरंभ करून त्या जगाचा उपसंहार ( लय ) त्याच ब्रह्मस्वरूपां सांगितला. ते उपक्रमोपसंहाररूप पहिले लिंग १ मी ब्रह्म अशी पर्यायानें पुन पुनः आवृत्ती करणें. या अभ्यासाचे नऊ प्रकार, ते असे. पायास दोरी बाधून सोडलेला पक्षी कोणच्याही दिशेस उडाला तरी शेवट

चावलेल्या खांबावर येतो, त्याप्रमाणे मन कोटेही गेलं तरी प्राण-  
 चंचन आहे म्हणून पुनः स्थितीवर येईल तें प्रयत्नाने आणावे. मग  
 बाणो मनात, मन प्राणान, प्राण जीवन्तान छीन होईल इत्यादि  
 प्रयत्नाम्यास. १ मत्सिकानी नानाप्रकारचे रम एकर वेच्यावर हा  
 अमुक वृक्षाचा रस असें मान रहान नाही, तथा सर्व वृत्ती छीन  
 जाहल्यावर एकरस आनंद होतो, हा दुसरा अम्यास. २ नषा  
 समुद्राठा मिळाल्यावर त्यांचीं नामरूपे नष्ट होउन एक समुद्रच  
 होतो, हा तिसरा अम्यास. ३ मूळ तुटल्यावर वृक्ष बाळगो, तसें  
 जीवानें सोटलेलें शरीर मरतें, जीव मरत नाही. तो ब्रह्मांश आहे  
 म्हणून. तत्त्वज्ञानानें उपाधि नष्ट होनाच ब्रह्माकार होतो हा चवथा  
 अम्यास. ४ बढाचें मूहन बीज फोटल्यावर जें दिमन मुद्दां नाही  
 तेंच बीज हवा, पाणी, जमीन मिळताच वृक्षरूप होतें. तद्वद्वास्तना-  
 परिणाम मानतो हा पाचवा अम्यास. ५ बोगनीं डोळे धाधून  
 देशानरी नेलेळा पुरुष दुमच्यानें मार्ग दाखविल्यावर स्वत्यानीं पेतो,  
 तथा गुरुडगदेशानें मुमुक्षु स्वत्यानीं जानो, हा सुशवा अम्यास. ६  
 मोट पाण्यात टाकल्यावर त्याचें धागीच होतें हा मानवा अम्यास.  
 ७ मरणोन्मुख जाहलेल्या पुरुष सज्जनाचें रटनें जाणत नाही, तथा  
 वृत्तिनिरोध केल्ल्या पुरुष इंद्रियाचे आवृत्तीं जागत नाही, हा  
 आठवा अम्यास. ८ पाप न करणारा मनुष्य तापलेल्या लोखंडानें  
 जळत नाही. ( हा एक दिव्य दग्ण्याचा प्रकार आहे ) तथा अह-  
 कार सोटणारा वज्ञानेही छिन्न होत नाही, हा नववा अम्यास. ९  
 या प्रमाणें करणें. हा अम्यास. २ वेदानानें ज्ञान होतें हे अपूर्व.

३ ज्ञान जाहल्यावर विदेहमुक्ती मिळते हें फल. ४ एक मातीचा घट जाणल्यावर सर्व मृदिकार कळनात; तसें एक व्रज जाणल्यावर सर्व कळनें. ही उपपत्ती पांच. ५ उत्पत्ति, स्थिति, लय, प्रवेश, नियमन, पदार्थशोधन फल हे सात अर्थवाद. ब्रह्मापासून जग उत्पन्न होतें, १ वाचतें २ व त्याच रूपी लीन होतें. ३ विवप्रति-विबन्यायानें मस्तक भेदून जीवरूपानें ब्रह्म शरीरी प्रविष्ट होतें. ४ अंतर्दामी रूपानें ब्रह्म पृथिव्यादिकांचें नियमन करितें. ५ तद् पदाचें लक्ष्य सत्यज्ञानान्तरूप ब्रह्म य त्वं पदाचें लक्ष्य कूटस्थ साक्षी प्रत्यक् ब्रह्म इत्यादि पदार्थशोधन. ६ जीव हा स्वयं ब्रह्मरूप असोन ज्ञानानें ब्रह्म होतो हें फल. ७ असे सात अर्थवाद मिळून ही सहा लिंगें, याहीकरून तात्पर्यावधारण करणें तें श्रवण होय. अस्तु. प्रधानानें पाठविलेल्या सैन्यानें जय मिळविला तो आपणच मिळविला असें जसें राजा म्हणतो, तसें रागादिकांनीं प्रेरित करणांनीं केलेलें कर्म, मूढ मीं केलें असें म्हणतो तें मिथ्या होय.

पांचवा अध्याय समाप्त.

### अध्याय सहावा

शिष्यः—रागादिवृत्ती किती ? व त्यांचीं लक्षणें काय ?

गुरुः—१ राग, २ द्वेष, ३ काम, ४ क्रोध, ५ लोभ, ६ मोह, ७ मद, ८ मत्सर, ९ ईर्ष्या, १० असूया, ११ दंभ, १२ दर्प, १३ अहंकार, १४ इच्छा, १५ मत्ती, १६ श्रद्धा, या सोळा



वृत्ती होत. त्याचीं लक्षणें मागनीं. स्त्रियेप्रियी रतिसमेगादिनिमित्तानें उठणारी वृत्ती, तिचें नाव राग. ( सुख, स्नेह, प्रीति, आमत्ती इत्यादि तिचे पोटमेद होत ) १ कोणीं आपलें विरुद्ध केलें तर त्याचें वाईट करण्याची इच्छा तो द्वेष, ( दुःख, भय, उद्वेग, शोक हे त्याचे पोटमेद. ) २ गृह, क्षेत्र, धन, धान्य, वस्त्रादि सगदन करण्याची इच्छा तो काम, ( प्रीति, अपेक्षा हे त्याचे मेद ) ३ इच्छेप्रमाणें करीत अमलेल्या वृथाळा वित्र करणारावर किंवा स्वमनोगताहून विरुद्ध करणारावर सनापणे तो क्रोध ( पश्चात्ताप हा त्याचा मेद ). ४ हातीं अमलेलें खर्चू नये हा छेद. ( कार्पण्य हा त्याचा मेद ). ५ ऐश्वर्य, विद्या किंवा अधिकाराच्या जोगर ताठा करणें व वृथावृथाचा विचार न करणें, तो मोह. ६ मठा लोकाची पुथी आहे किंवा सरती आहे, तेव्हा काहीं पाहिजे तें करीत असें मानणें तो मद ७ विद्या, धनादिकांनें स्वममान पाहिल्यावर किंवा ऐकिल्यावर तें सहन न होणें तो मसर. ८ हें दुःख शत्रूचा व्हावें तें मठा का झालें असें मानणें ती ड्या. ९ हें सुख माझा वाटा, तें दुसऱ्याम का गेलें, असें मानणें ती अमूया. १० कपटप्रमाणें आगळी प्रसिद्धी व्हावी असें मानणें हा दम. ११ दुसऱ्याचा पाडाव करून मी बरा म्हणणें, हा दर्प १२ स्वमत्ताप्रदण करणें हा अहकार. १३ त्याण्यापिण्याची, मटमूत्रो मर्गाची इच्छा करणें, ती इच्छा. १४ साधु, गुरुदेवाचे ठिकाणीं प्रीति टेंगणें ती भक्ति. १५ सत्वर्म, गुरु, वेद-वाक्यांवर विस्वाम टेवणें ती भ्रद्धा. १६ या सोजा चित्तवृत्ती होत.

अभिमान आला पाहिजे, पण तसें दिसत नाही. म्हणून लोकांमध्ये उत्सव, मंगळ, सेना अनेक वस्तु समुदायानें गणतात. त्याप्रमाणें मायामय देहादि प्रपंचाचा अवित्रेकजन्य संस्कारें मी ब्राह्मण इत्यादि अभिमान दृढ होतो. हा वर्णाश्रमादि व्यवहार कालत्रयोही आत्मरूपी नाही. हा विचार न केल्यानेंच अभिमान चिकटतो.

शिष्यः—अवित्रेकाला कारण काय ?

गुरुः—अनादिकालापासून आलेलें अज्ञान हेंच कारण होय. त्याचे योगानें मी मला जाणत नाही असा व्यवहार होतो.

शिष्यः—मी मला जाणत नाही असें भ्रातायांचून कोण म्हणेल ?

गुरुः—आपण देहादून वेगळा असून मी ब्राह्मण इत्यादि अभिमान करणारे सर्व लोक भ्रातव जाणावे.

शिष्यः—देहादून आत्मा वेगळा आहे, व देह हा घटाप्रमाणें येथे नष्ट होणारा असें शास्त्री, पुराणिक हे जाणतात तेही भ्रातव काय ?

गुरुः—ते कर्ता, भोक्ता, लोकांतरगामी चिदाभासरूपी जीवच आत्मा असें जाणतात. त्यायांचून अकर्ता, अभोक्ता, गमनादिशून्य व्यापक आत्मा जाणत नाहीत, म्हणून तेही भ्रातव होत.

शिष्यः—तें असो, अज्ञानाला कारण काय ?

गुरुः—शास्त्रानें त्याला अनादि मानलें म्हणून याआ कारण नाही.

शिष्यः—तर मग याचा अंतही नसेल; मग जिवाची मुक्ता करी होईल !

गुरुः—अज्ञान अनादि असलें तरी त्याचा अंत आहे. जसें प्राण-भाशाला आदि नाही, पण अंत आहे. प्रध्वंसाला अंत नाही, पण आदि आहे. साराश हा की, रोग करानें केव्हां झाला असा निर्धार न झाला तरी वैद्यानें शास्त्रोक्त औषध देतांच नष्ट होतो. तसें, अज्ञानाचें कारण न मिळालें तरी तें वेदांतजन्य ज्ञानानें नष्ट होतें.

शिष्यः—अज्ञानाचें स्वरूप काय ?

गुरुः—अज्ञान ज्ञानानें नष्ट होतें म्हणून सत्य नव्हे. मी अज्ञानी असा लोकांना अनुभव आहे, म्हणून (शशश्रृंगवत्) असत्यही नव्हे. दोहोंचा एकत्र संभव होत नाही म्हणून सदसत्ही नव्हे. मुळीं आकाश सूक्ष्म (निरवयव), त्यांहून गुण, त्यांहूनही अज्ञान सूक्ष्म आहे, तेव्हां तें सावयव नव्हे, विश्वाकारानें परिणाम पावले म्हणून निरवयवही नव्हे, उभय विरोधामुळे उभयात्मकही म्हणतां येत नाही. आत्मस्वरूपाहून भिन्न म्हणावें तर अद्वैतविरोध येतो. अभिन्न म्हणावें तर आत्म्याला जडत्वप्रसंग येतो, आत्मा तर सच्चिदानंदरूपी, आणि अज्ञान तर असज्जडदुःखरूपी, तेव्हां कांहीं म्हणतां येत नाही. तेव्हां अज्ञान हें अनिर्वाच्य होय. त्या अज्ञानापासून अद्वैत, त्यापासून अभिमान, त्यापासून रागादिक, त्यापासून कर्म, कर्मानें देह आणि देहामुळे दुःख होतें.

शिष्यः—त्या दुःखाचा नाश करानें होईल ?

गुरुः—देह नष्ट झाल्याने दुःख नष्ट होतें, कर्म नष्ट झाल्याने देहोत्पत्ती होत नाही. राग-द्वेष नष्ट झाल्याने, कर्म नष्ट होतें. अभिमान नष्ट झाल्याने रागद्वेषादि नष्ट होतात. अविवेक नष्ट झाल्याने अभिमान नष्ट होतो, व अज्ञान नष्ट झाल्याने अविवेक नष्ट होतो, आणि मी ब्रह्म आहे अशा महावाक्यजन्य अपरोक्ष ज्ञानानें अज्ञान नष्ट होतें. अज्ञान नष्ट झाल्यावर मग दुःखाला जागाच नाही.

शिष्य—प्रायश्चित्तरूप सन्कर्मनि ब्रह्महत्यादि पापें सुद्धा नष्ट होतात. तशा सत्कर्मनि अज्ञान का नष्ट व्हावें ?

गुरुः—कर्माचा अज्ञानाशी विरोध नसल्यामुळे तें अज्ञानाचा नाश करूं शकत नाही. येवढेच नव्हे तर तें अज्ञानाला वाढवितें. जसे, मेघ अमावास्याधकाराला वाढवितात तसे.

शिष्यः—ज्ञान हें तरी मानसिक कर्म आहे. मग त्याचा अज्ञानाशी विरोध कसा ?

गुरुः—ज्ञान दोन प्रकारचें. स्वरूपज्ञान आणि वृत्तिज्ञान. सृष्टीमध्यें अज्ञानाचा प्रकाश करितें तें स्वरूपज्ञान, आणि जागृत-स्वप्नामध्यें विषयप्रकाश करितें, तें वृत्तिज्ञान. ज्याप्रमाणें सूर्याने प्रकाशित केलेल्या भितीवर आदर्शांत प्रतिबिंबित झालेल्या अनेक सूर्यकिरणांचे अंतरांतरानें विशेष प्रकाश दिसताना, त्याप्रमाणें जागृतस्वप्नाचे ठायी अनेक वृत्तिज्ञानें भासतात. सृष्टीमध्यें तर स्वरूपज्ञान मात्र असतें, तें जागृतस्वप्नामध्यें नाही, असें मात्र समजू

नये. स्वरूपज्ञान नित्य असून सर्वत्र आहे. वृत्ति जागृत्स्वप्नामध्ये असतात इतरत्र नाहीत. वृत्ति हा अंत करणधर्म होय; आणि ज्ञान हें आत्मस्वरूपच आहे. ते ज्या वेळीं मी ब्रह्म आहे अशा वृत्तिरूपानें परिणामाला पोचतें, तेव्हा अज्ञानाचा नाश करितें; केवळ बुद्धिवृत्तीनेंच अज्ञान नष्ट होत नाही. जसें सत्कर्मिणें पाप नष्ट होतें, तसें वृत्तिज्ञानानें अज्ञान नष्ट होतें. तें मनोवृत्तिरूप असलें, व प्रकाश करणारें रत्न पापाणरूपी असले तरी त्याला रत्नदीप असें म्हणतात. तसें या वृत्तिमयाला ज्ञान म्हणतात. हा गौण व्यवहार होय.

**शिष्य** — शोपेत स्वरूप ज्ञान असताही अज्ञानाशी त्याचा विरोध दिसत नाही, तर तेच वृत्तीत प्रविष्ट झालें, म्हणून अज्ञानाशी विरोधा-विरोध कसा करील ?

**गुरु** — सूर्यकिरणामध्ये कापूस धरला असता दग्ध होत नाही, पुण सूर्यकात उपाधी मिळता तेच किरण कापूस जाळते. तसें, सामान्य ज्ञानाचें वैर नसले तरी विशेष ज्ञानाचें ( वृत्तिज्ञानाचें ) त्या अज्ञानाशी वैर आहे.

**शिष्य** — त्या वृत्तिज्ञानाने अज्ञान, व तत्कार्यप्रपंचनाश केला तरी वृत्तिज्ञान व स्वरूपज्ञान हीं दोन असता अद्वैतसिद्धी करी !

**गुरु** — कतक ( निवळीची बी ) रजो-यायानें वृत्तिज्ञान, अज्ञान तत्कार्य नाश करून स्वयें स्वरूपज्ञानामध्ये छीन होतें, तेव्हां अद्वैत स्वरूप ज्ञानच राहतें. ज्ञान हें वस्तुतःच आहे. म्हणून तें ( कर्तुं

वक्तुं अन्यथा कर्तुं ) अशक्य होय. उपासनायोग क्रियारूप आहेत म्हणून ते पुरुषतंत्र होते. ते ज्ञानवत् जाणू नयेत. व्याप्रमाणें उल्लेखानें शालिग्रामघर्षण व तापानें सुवर्ण आणि परीक्षेनें रत्न कळनें त्याप्रमाणें वाक्यविचारजन्य वृत्तिज्ञानानेंच आत्मा कळतो; उपासनायोगकर्पादिकानें कळत नाही; म्हणून आत्मनात्मविचार करावा.

सहावा अध्याय समाप्त.

### अध्याय सातवा

शिष्य.—आत्मनात्मविचार तो कसा ?

गुरु.—आत्मा तीन देहातून वेगळा, तीन अवस्थांचा साक्षी व पंचकोशातून निराळा, सच्चिदानंदरूप आहे. अनात्मा, तीन शरीरें असज्जद, दु.स्वरूप असून व्यष्टि-समष्टिमेदानें सहा प्रकारचा होतो. ( आभासानें जीवेश्वराना उत्पन्न करणारी अविद्या गावा आपण होतो ) अर्था श्रुति आहे. तेव्हा आत्म्याचा मायोपारीनें समष्टिरूप ईश्वरत्व आणि अविद्योपारीनें व्यष्टिरूप जीवत्व हें वास्तविक नव्हे.

शिष्य:—जीवेश्वराची सहा प्रकारचीं शरीरें व नावें मांगारीत.

गुरु.—मनष्टि, कारण, शरीराभिमाना, अंतर्पामी, अन्याहृत व ईश्वर म्हणतात. त्यांचा शरीराभिमान नाही. कारण, महानुभूतीमध्ये अहंकर हीन होतो. त्याची उपासना न घड्याम समष्टि-

सूक्ष्मशरीराभिमानी, सूत्रात्मा, महाप्राण, हिरण्यगर्भ जो त्याची उपासना श्रुति सांगते. त्याला स्वभावस्था आहे म्हणून अभिमान नाही. त्याची उपासना न घडल्यास समष्टिस्थूलशरीराभिमानी जो वैराज, वैश्वानर, विराट् याची उपासना श्रुति सांगते. मीपणा कर्ण्यास, प्रतियोगी (दुसरा बरोबरीचा) नाही म्हणून त्यालाही अभिमान नाही. त्याची उपासना न घडेल तर ईश्वराने सृष्टिस्थितिसंहारार्थ स्वीकारलेल्या ब्रह्मा, विष्णु, शिवप्रतिमेची किंवा मत्स्यादि अवतारप्रतिमेची उपासना श्रुति सांगते.

शिष्य — त्या अवतारादि मूर्तीचा ईश्वराला अभिमान आहे काय ?

गुरु — होय आहे. नसेल तर कार्य कसे घडेल ?

शिष्यः—तर मग जीवाहून ईश्वराचे विशेषत्व काय ?

गुरु — नटाप्रमाणे भक्तानुग्रहार्थ ईश्वर, कार्यापुरता अभिमान कल्पितो. जीव तर सदोदित अभिमानी असतो, हा विशेष होय. अस्तु. याप्रमाणे श्रुतीने ईश्वराचा भेद कल्पिला. त्याचा भावार्थ न जाणून शैव, वैष्णवादि मताभिमानी परस्पर व्यर्थ कलह करितात.

शिष्य—श्रुतीने भेद का सांगितला ?

गुरु — अनादिकालापासून आलेल्या प्रवृत्तीला अनुसरून अत-  
र्मुखता होण्याकरिता अधिकारानुसारें लोकांला, श्रुति भेद सांगते,  
तो वास्तविक नव्हे. हे असो. आता व्यष्टि एक, कारण. व्यष्टि-  
शरीरोपाधिक जीवाला प्राज्ञ, पारमार्थिक, अविद्यामच्छिन्न म्हणतात.  
व्यष्टिसंक्षोभाधिकाला तैजस, स्वप्नकल्पित, प्रातिभासिक म्हण-

तान. ध्यष्टिस्यूलोपाधिकाला विद्य, व्यावहारिक, त्रिदामास  
म्हणतात.

शिष्यः—जीवाला तीन शरीरांची आवश्यकता आहे काय ?

गुरुः—होय. अतःकरणावाचून प्रतिविविन ( जीमन्त्र ) होत  
नाही, म्हणून लिगशरीर पाहिजे. व ते स्यूलावाचून कार्ययोग्य  
होणार नाही, म्हणून स्यूडशरीर पाहिजे. ही दोन्ही कार्यशरीरें  
कारणावाचून राहणार नाहीत म्हणून कारणशरीर अवश्य पाहिजे.

शिष्यः—जीवाला तिन्ही शरीरांचा अभिमान आहे काय ?

गुरुः—होय. अभिमान नसेल तर कर्म घडणार नाही व कर्म  
न घडेल तर शरीर कोठून होईल ? मग जीवणगाही राहणार नाही.  
तस्मात् जीवाला अभिमान आहे.

शिष्यः—एकालाच उपाधीमुळे अनेकत्व येते, याविषयी  
दृष्टान काय ?

गुरुः—एका देवदत्ताला पुत्रोपाधीने पितृत्व, पौत्रोपाधीने  
पिनामहत्व जसे येते, तसे आम्हाला व्यष्टि-ममष्ट्युपाधीने जीवे-  
शाला आहे.

शिष्यः—उपाधीने देवदत्ताचे नाम मात्र बदलते; परंतु किंचि-  
ज्जय, सर्वज्ञत्व मेदवत् स्वरूपमिन्नपणा कोठे बदलला ?

गुरुः—जसे मायुर्य द्वय शैलरूपाने एकच अमूल्य प्रामसरक्षण  
महाराक्षीने तदाग-जड, व एकगृहसंरक्षणान्पशक्षीने घटजड,  
जसे मित्र होणे; किंवा उष्णरक्तप्रकाशरूप अग्नि मोठ्या उपाधी-  
मुळे दिवा, दिवत्री अशा मेदाने मित्र दिसतो, तसे मायोपाधीने



सर्वज्ञ ईश्वरत्व आणि अविद्येपाधीनें किंचिज्ज्ञ जीवत्व भासलें, तरी त्याचें एकत्व अखंडार्थसंबंधानें जाणावें.

शिष्यः—अखंडार्थसंबंध कसा ?

गुरुः—‘ तें तूं आहेस, ’ या वाक्याच्या पहिल्या दोन पदांचा सामानाधिकरण्य संबंध १. पदांच्या, अर्थांचा, विशेषणविशेष्य-भाव संबंध २. पदार्थांशी आत्म्याचा लक्ष्य-लक्षणभाव संबंध ३. जसें ‘ तो हा देवदत्त ’, ह्या ठिकाणी तो आणि हा, या दोन पदांचें एका देवदत्तावरच सामानाधिकरण्य होतें; तसें, ( तें तूं ) या दोन पदांचें सामानाधिकरण्य एका चैतन्यावरच जाणावें. त्या कालाचा किंवा देशाचा वाचक तो शब्दार्थ, ह्या कालाचा किंवा देशाचा वाचक शब्दार्थ, या दोहोंचा परस्पर भेद घालवून परस्पर विशेषणविशेष्य-भावसंबंध जसा होतो; तसा सर्वज्ञत्व-परोक्षत्व-विशिष्ट चैतन्य-वाचक ‘ तें ’ ह्या पदार्थांचा, व किंचिज्ज्ञत्वापरोक्षत्वादिविशिष्ट चैतन्य-वाचक ‘ तूं ’ ह्या पदार्थांचा परस्पर भेद दूर करणारा, विशेषण-विशेष्य-भावसंबंध जाणावा. ( तो हा ) ह्या पदार्थांचे विरुद्धांश वाच्यार्थ सोडून अविद्येद्वारांश चैतन्यमात्र लक्ष्यार्थ घेण्याचा तो लक्ष्यलक्षणमान-संबंध जाणावा. कारण, वाक्यार्थग्रहणाविषयीं मुख्या, गौणी, लक्षणा अशी तीन प्रकारची वृत्ति होते. जसें, राजा जातो, ही मुख्य वृत्ति. नीलोत्पल किंवा सिंह-देवदत्त ही गुणवृत्ति. जहल्लक्षणा, अजहल्लक्षणा, जहदजहल्लक्षणा ( भागत्याग लक्षणा ), अशा भेदानें लक्षणा तीन प्रकारची. ( गगायां घोषः ) गंगेवर गौळ्याचा वाडा. ही सर्वथा स्वार्थत्याग करून संबंधी तीरावर

केलेली जहल्लक्षणा. लक्ष्यांश एक असल्यामुळे सांप्रत ती अनुपयुक्त. कावळ्यापासून दहों राखावें ही स्वार्थांश न सोडतां काकोपलक्षणानें दध्युपघातकाची ग्रहण करणारी अजहल्लक्षणा. ही वाच्यार्थविरुद्ध आहे, म्हणून तीही तूर्त उपयोगी नाही. तस्मात् (तो हा देवदत्त) याप्रमाणें विरुद्धांश वाच्यार्थ सोडून अविरुद्धांश लक्ष्यार्थ (अखंडंकरसत्त्वं) ग्रहण करणारी जहदजहल्लक्षणा प्रस्तुत उपयोगी आहे.

शिष्यः—वाच्यार्थ व लक्ष्यार्थ कोणते ?

गुरुः—माया, मायाप्रतिबिंबित (ईश) व मायाधिष्ठान ब्रह्म हे तत् पदाचें वाच्यार्थ, ब्रह्मचैतन्य लक्ष्यार्थ. अविद्या, अविद्याप्रतिबिंब (जीव) व अविद्याधिष्ठान साक्षि चैतन्य हे त्वं पदाचें वाच्यार्थ, कूटस्थ चैतन्य लक्ष्यार्थ. तेव्हां वाच्यार्थ सोडून लक्ष्यार्थ ब्रह्मचैतन्य, कूटस्थ चैतन्य याचें ऐक्य झालें. म्हणजे जसे पुत्रपौत्रोपाधि जातां पितृपितामहात्वं जाऊन देवदत्त मात्र राहतो; किंवा दिवा, दिवटी सोडल्यावर लोहितोष्णप्रकाश अग्नीच राहतो; किंवा तळे, घडा सोडल्यावर माधुर्य, द्रव, शैत्यजल मात्र राहते; तसें माया व अविद्या या उपाधि जातां ईश्वर-जीव-भाव जाऊन ब्रह्म एकच राहते.

सातवा अध्याय समाप्त.

## अध्याय आठवा

शिष्य — तें ब्रह्म कसे जाणावें ?

गुरु — तीन देहातून वेगळें, तिन्ही अवस्थांचें साक्षि, ( जाग्रत, स्वप्न, सुषुप्ति या तीन अवस्था ) पचकोशातून निराळें सच्चिदानंद ब्रह्मस्वरूप जाणावें. यांतून शरीरत्रयविलक्षणत्व व पचकोशव्यतिरिक्तत्व हें ' अतद्वर्षावृत्तिलक्षण ', अवस्थासाक्षित्व तटस्थ, व सच्चिदानंदत्व हें स्वरूपलक्षण स्वपदार्थांचें. पृथिव्यादिकांचा निषेध करून अवशिष्ट राहातें तें अतद्वर्षावृत्तिलक्षण. प्रपंचाळा आधिष्ठानभूत असतें तें तटस्थ लक्षण. सत्यज्ञानानंद हें स्वरूपलक्षण तत् पदार्थांचें. या दोहोंचें ऐक्य तें अद्वितीय परब्रह्म जाणावें.

शिष्य:—तीन शरीरें कशी जाणावी !

गुरु.—मातापितृमुक्ताजपरिणत शुक्रशोणितापासून उपजून अन्नानें वाढतें, अन्न न मिळता किंवा रोगानें मरतें, तें अन्नमय स्थूल शरीर ( शरीर्यते ) नष्ट होतें म्हणून शरीर म्हणावें. सत्रा अर-यमाचें छिगशरीर. रागद्वेषादि वृत्ति वाढल्या म्हणजे याची वृद्धि व मी साक्षी अशा अध्यात्म विचारानें विवेकी जनाने ठिकाणी याचा लय होतो म्हणून शरीर. अज्ञान हें कारणशरीर. हें ' मी जीव ' या अभिमानानें वाढतें व ' मी ब्रह्म ' या स्वानुभवानें नष्ट होतें म्हणून शरीर. देह ( दहते ) जाळला जातो म्हणून देहही म्हणतात. स्थूलदेह अग्नीने जळतो. दोज्याने दिसतो तो स्थूल देह. न दिसता विचारानें

कळनो तो सूक्ष्म देह. या दोहोंना कारणभूत जें अज्ञान तो कारण-  
देह होय.

शिष्य.—पूरी पचभूतापामून दोन्ही देह जाहले म्हटलें क्षाणि  
आता अज्ञानापामून होतात म्हणता; तर पूर्वापरिरोधाची  
घाट काय ?

गुरु.—अध्यारोपसृष्टि म्हणजे एकापुढे एक रुमानें होणें.  
पहिल्या अध्यायात सांगिल्याप्रमाणें पचभूतापामून दोन देह  
होतात, हें खरें. पण वास्तविक युगपत् सृष्टीचा विचार केला तर  
केवळ अज्ञान सर्वाळा कारण आहे, म्हणणें योग्य आहे. वेदामध्ये  
केव्हा केव्हा युगपत्सृष्टि (एकदम अज्ञानानें सर्व प्रपञ्चनिश्चास  
दिसणें) मानली आहे. केव्हा तरी स्वप्नामध्ये एकदम सर्व घाट  
दिसतो. केव्हा एकापुढे एक क्रम दिसतो, तद्वत् सृष्टीही जाणारी.  
अध्यारोपसृष्टीमध्ये पचभूतें दोन्ही शरीराना कारण, न युगपत्-  
सृष्टीमध्ये केवळ अज्ञानच कारण मानलें, कधीही सृष्टि होवो  
मिथ्यातर समानच आहे. त्याच्या मिथ्यात्वाचें विवेचन मुमुक्षुनीं  
कराचें. स्थूलशरीर उघड आहे. सूक्ष्मशरीर सत्रा भरण्याचें. यानांचून  
स्थूलदेह कार्य करूं शकत नाही.

शिष्य.—दोन्ही मिश्रून कार्य करितात काय ?

गुरु.—अग्निसयोगें काष्ठ दाटपाकादि करितें तथापि तें  
कार्य अग्नीचेंच जसें, तसें स्थूलदेहामध्ये घटलेलें दर्शनगमनादि  
कार्य सूक्ष्म शरीराचें होय.

शिष्यः—सत्रा अयम कोणते ?

गुरुः—ज्ञानेन्द्रिये पाच ५, कर्मेन्द्रिये पाच ५, प्राण पाच ५, मन १, बुद्धि १ मिळून सत्रा १७. लोकामध्ये काही जाणणार तर उद्देश, लक्षण, परीक्षा हे तीन उपाय आहेत. उद्देश म्हणजे वस्तु-नामसंग्रहण, लक्षण म्हणजे वस्तुस्वरूपग्रहण, परीक्षा म्हणजे वस्तु-स्वरूपविचार. सत्रा अवयवाचे नाम घेणे हा उद्देश. अव्याप्ति-अति-व्याप्ति-असभ्य दोषरहित असाधारण धर्म हे लक्षण. लक्ष्यैकदेशी लक्षण पाहणें ती अव्याप्ति. जशी कपिला गाई. अलक्ष्यावर लक्षण-वृत्ति ती अतिव्याप्ति. जशी चतुष्पदा गाय. लक्ष्यमात्रावर अलक्षण तो असभ्य. जशी एकखुराची गाय. हे तिन्ही दोष नसोम सास्ना-दियुक्त जसें गाईचें लक्षण तसें इतरत्र घेणें. ते असें. दिग्देवतांनी प्रेरणा केल्यावर कानाच्या छिद्रात राहून जें नाना शब्द, भाषा जाणतें, तें श्रोत्रेन्द्रिय हें लक्षण. कर्णछिद्रच जाणतें म्हणावें तर निद्रेमध्ये तें असून शब्दज्ञान होत नाही. तेव्हा तें श्रोत्र निराळेच ही परीक्षा. याप्रमाणेच सर्वत्र जाणावें. वायुदेवतायोगें त्वचेला व्यापून शीतोष्ण, मृदु, कठिण, स्पर्श जाणतें तें त्वर्गिन्द्रिय. सूर्यप्रेरित चक्षु इन्द्रिय डोळ्याचे बुबुळ्यावर राहून जें लहान, मोठें, आखुड, लाब, निळें, पिवळें, पाढरें, तांबडें रूप जाणतें तें चक्षु वरुणानें प्रेरित जिन्हाप्रावर राहून जी तिखट, अंबट, खारट, तुरट, कडु, गोड, रस जाणते ती जिन्हा. अग्निनीकुमारप्रेरित नासाग्रस्य जें वास, घाण, गंध घेतें तें घ्राण. अग्निप्रेरित कठ, ओठ, तालु, शिर, ऊर,

दान, नासा, जिह्वाश्रयानें स्वरवर्णोच्चार करतें तें वागिन्द्रिय. जें  
 इद्रानें प्रेरित करतलाश्रयें देतें घेतें ते पाणीन्द्रिय. त्रिपुगुप्रेरित पाद-  
 तलाश्रयें चालने तें पादेंद्रिय. मृत्युप्रेरित गुदाश्रयें मलोत्सर्ग करितें  
 तें गुद. प्रजापतिप्रेरित लिंगाश्रयें रतिसुग्न करितें तें उपस्थ कंठी  
 राहून चंद्रप्रेरणेनें सरूप विकल्प करितें तें मन. सुखी राहून बृह-  
 स्पतीच्या प्रेरणेनें निश्चय करते ती बुद्धि. हृदयी राहून रुद्राच्या  
 प्रेरणेनें अभिमान करितो तो अहकार. नामिस्थानी राहून क्षेत्रज्ञ-  
 प्रेरणेनें आठमण करितें तें चित्त. विशिष्टाचे प्रेरणेनें हृदयी राहून  
 आसोच्छ्वास करितो तो प्राण निश्चसृष्टाचे प्रेरणेनें गुदस्यानी राहून  
 मउमूतोत्सर्ग करितो तो अपान. निश्चयोनीच्या प्रेरणेनें आत  
 बाहेर देह व्यापून इन्द्रियाना बळ देतो तो व्यान अनाच्या प्रेरणेनें  
 कठी राहून निद्राकाली इन्द्रियाना गोळा करतो व जागेपणीं इन्द्रि-  
 याना जागोनाग घोळवितो तो उदान. जयाचे प्रेरणेनें नाभिदेशी  
 राहून अन्न-पाण्याचें समीकरण करितो तो समान. याचे पोटमेद  
 पाच उपयाय, ते हे. नाग उद्वार करतो. कर्म ठन्मीलनादि करितो.  
 कृकठ शिक करितो. देवदत्त जाभई देतो. धनजय देहाला उवारा  
 करितो. हे सर्व मिळोन एक लिगनरीर. अज्ञान हेंच कारणशरीर.  
 ( अज्ञान कारण ) अशी श्रुति आहे. स्थूल, सूक्ष्म देहरूप कायनिं  
 कारणाचा तर्क होतो ही युक्ति. मां अज्ञ हा अनुभव.

शिष्य — या निन्ही देहाहून सच्चिदानदाचा वेगळेपणा कमा ?

गुरु — वाधरहित सत्, स्वप्रकाश चित्, स्वानुभव आनन्द. जसें पुरुषलक्षण वियाना नाही, व स्त्रीलक्षण पुरुषाला नाही, तसें सल्लक्षण अनृताला नाही, व अनृतलक्षण सतगला नाही, व प्रकाश-लक्षण अधकाराला नाही, आणि अधकारलक्षण प्रकाशाला नाही तसें, चिद्वक्षण जडाला नाही, व जडलक्षण चिताला नाही. चाद-ण्याचें लक्षण उन्हाला नाही, व उन्हाचें लक्षण चादण्याला नाही. तसें, आनन्दलक्षण दु खाला नाही, व दु खलक्षण आनन्दाला नाही काल्त्रयी यथार्थ असणारे सत् काल्त्रयी नसून खऱ्यासारखें भासतें य विचारानें नष्ट होतें तें असत् मदाधकारी पडलेला रज्जु आप-त्यावर आरोपित सर्पादि भ्रांतीचे वेळी पूर्वी य पश्चात् एकरूपीच असतो २ भ्रमानें भासलेले सर्पादिक विचार विचारानें नाहीसे होतात. या दोहोंचे परस्पर शब्दानें, विषयानें, लक्षणानें, प्रतीतीनें, व्यवहारानें, वैलक्षण्य आहे तसें सल्लक्षण असतानर ( देहादिकांवर ) व असल्लक्षण सतानर नसून याचें परस्पर वैलक्षण्य आहे सूर्यादि प्रकाशाची गरज न ठेवितां स्वयें प्रकाशरूप असून देहादि जड पदार्थांना प्रकाश करतें तें चित्, स्वयें अप्रकाशरूप असून अन्याला प्रकाशित करीत नाही तें जड व्याप्रमाणें सूर्य स्वय प्रकाशमान असून इतरांची गरज न ठेवितां घटादिकाना प्रकाशित करतो, घटादिक तर स्वयें अप्रकाशित असून इतरांना प्रकाशित करीत नाहीत, त्याप्रमाणें पूर्वोक्त पचप्रकारानी चिज्जडवैलक्षण्य जाणावें.

शिष्य — हें जाणल्याचें पळ काय ? .

गुरुः—प्रकाश्यधर्म प्रकाशकाला लगत नाहीत. जसे, सूर्याने प्रकाशित केलेल्या घटादिकांचे बरे-वाईटपणाचे धर्म, व शुद्धाशुद्धता यांचा संबंध सुद्धा सूर्याला नाही, तसे देहादिकांचे धर्म आत्म्याला स्पर्श करित नाहीत. असे जाणून मुमुक्षूने देहादिनिष्ठ, नामरूप, जाति, वर्णाश्रम, प्रवृत्ति, निवृत्ति, विधिनिषेध, पट्भावविकार, पडूर्मी, आंघ्य, मांघ, पटुत्वादिक धर्म मठा स्पर्श करित नाहीत, असे जाणले म्हणजे बंध होत नाही. हे फळ.

शिष्यः—आनंदलक्षण काय ?

गुरुः—नित्य निरुपाधिक निरतिशय जें सुख तो आनंद. प्रतिकूल द्वेषविषय दुःख. तें त्रिविध. देवांनी दिलेले अनावृष्ट्यादि आधिदैविक, भूतभांतिकापासून जाहलेले आधिभौतिक, प्रारब्धाने देहादिकांचे ठाई रोगाने घडलेले आप्यात्मिक. अमृत सुखरूप असून, जीवाला आनंदित करितें. कालकूट स्वयें तापरूपी असून, जीवाला ताप देतें. यांचें परस्पर असे वैलक्षण्य आहे. रज्जुवत् सद्रूप, आदित्य-वत् चिद्रूप, अमृतवत् आनंदरूप आत्मा व सर्पवत् मिथ्या, घटवत् जड, विषवत् दुःखरूपी देहादि प्रपंच जो त्याहून वेगळा, तो मी असंग आत्मा असे जाणतो तो मुक्त होतो.

आठवा अध्याय समाप्त.



## अध्याय नववा

शिष्यः—आत्मा अवस्थासाक्षी कसा जाणावा ?

गुरुः—तमोगुण स्थूल, रजोगुण चंचल व सत्त्वगुण सूक्ष्म, तेन्हां धूमप्रवेशयोग्य छिद्रामध्ये स्तंभ जात नाही, चंचल दिव्याकडे वारीक लिपी वाचली जात नाही, तसा आत्मा राजस, तामस मनानें जाणला जात नाही. तर सात्त्विक मनानेंच जाणावा. तो असा. इंद्रियांनी वाह्य विषय घेणें, ती जाग्रदवस्था. जाग्रदवस्थानें अन्तःकरणाचा दृष्टश्रुताविषयी मोक्षमोग्यरूप परिणाम होतो, तें स्वप्न. सर्वोपसंहार होऊन कारणरूपानें बुद्धि राहिली असता अज्ञान-साक्षीपणा होतो, ती निद्रा अवस्था. आपण निर्विकार साक्षात् पाहणें, तें सांक्षित्व. जसें एक संन्यासी स्वस्थ वसला असतां तेथें दोन पुरुष आले व भांडून परस्परास मारूं लागले; तें संन्यास्यानें पाहिलें, म्हणून तो साक्षी. तसा आत्मा, जीव आणि जीवाचे अवस्थाव्यापार साक्षात् जाणतो, म्हणून तो (आत्मा) साक्षी होय.

शिष्यः—यास दृष्टात मांगावा.

गुरुः—मोठ्या नगरासारखी जाग्रदवस्था, राजवाड्यासारखी स्वप्नावस्था, अंत.पुरासारखी निद्रावस्था. तेथें राजासारखा अभिमान्नी जीव. जसा राजा चतुरंग सेनेसहित मोठ्या नगरामध्ये फिरून शुभाशुभ अनुभवून त्या सैन्यास सोडून राजवाड्यांत येतो; व शुभाशुभाचा विचार करून, सर्वांचें निवारण करून, अन्तःपुरांत

जाऊन, सर्व व्यापार सोडून, आनंदाने खीशीं रति घेतो; तसा जीवात्मा स्थूलशरीराभिमानी विश्व होऊन, जाग्रदवस्था भोगून ( अनुभवून ), नंतर सूक्ष्मशरीराभिमानी तैजस होऊन, स्वप्नावस्था अनुभवून, नंतर कारणशरीराभिमानी प्राज्ञ होऊन सर्व व्यापार सोडून, बुद्धीला घेऊन, स्वरूपानंदाचा अनुभव घेतो ( निजतो ). ह्या जीवाच्या तीन्ही अवस्था पहाणारा कूटस्थ आत्मा तर प्रत्यक् स्वरूपाने आकाशवत् असंग आहे. याक्विययी ( साक्षां चेता केवल निर्गुण ) ही श्रुति, आकाशदृष्टांत ही युक्ति, गेलेल्या अवस्था स्मरतान हा अनुभव.

शिष्यः—जीवच अवस्थासाक्षी मानला तर निराला कूटरप साक्षी कां ध्यात्रा ?

गुरुः—अंतःकरणप्रतिबिंबित जीव, तो शोपेंत छीन होतो. तो तीन्ही अवस्थांचा साक्षी कसा होईल ? होणार नाही. तेव्हां विवमून आत्मा साक्षी जाणत्रा. कारण, त्याला अवस्था नाहीत. म्हणून तो अविकारी नित्य आहे. जीव तर अंतःकरणादात्म्याने मी सुखी, मी दुःखी असा विकारी होतो.

शिष्य—जीवाशिष्याय दुसरा आत्मा कोण ? त्याचें दक्षण काय ? तो आहे म्हणण्यास प्रमाण काय ? व तो कसा कळ्यात्रा ?

गुरुः—निविकार कूटस्थ आत्मा आकाशवत् सर्व व्यापक आहे. त्याचें अंतःकरणांत प्रतिबिंब पडलें तोच ( प्रतिबिंब ) संसारी जीव होय. याक्विययी श्रुतिप्रमाण आहे. तो सच्चिदानंद आत्मा ( विवमून ) या वेळीं जीव जागतो, स्वप्न पहातो, या वेळीं अज्ञा-

नानें मोहित होऊन गाढ शोष घेतो, या वेळी उदासीन, सुखी, दुःखी आहे, इत्यादि जाणतो. तो सर्व अत्रस्याचा साक्षी. स्वमुख-सौंदर्य पहाणें असेल तर जसें आरशात पहाता येतें, तसें या आत्म्याला जाणणार तर अतःकरणप्रतिबिंबानें जाणता येतें. स्वमुख पहाणारा हा आरसा, हें मुखाचें प्रतिबिंब व त्यानें कळलेलें हें मीमांस्यमुख असें स्पष्ट जाणतो, तसें विचारानें हें अतःकरण, हा अतःकरणप्रतिबिंबित जीव आणि हा निर्विकार साक्षी कृतस्य आत्मा, असे तो आपणच आपणाला जाणील कारण, तो द्रष्टा आहे. कधीही कोणाला दृश्य होत नाही. जसा दृश्य घट द्रष्टाला जाणित नाही द्रष्टा तर आपल्यासह घटालाही जाणतो. तसें स्वयंप्रकाश आत्म्याला, इद्रियें, प्राण, अतःकरण हीं जाणत नाहीत. स्वयंप्रकाश आत्मा तर आपणासहित सर्वांना जाणतो. हे प्रमाणानें कळतें.

शिष्य — प्रमाणे किती व त्याचीं लक्षणे काय ?

गुरु — १ प्रत्यक्ष २ अनुमान ३ उपमान ४ शब्द हीं चार प्रमाणें शिष्याय १ अर्थापत्ति २ अनुपपत्ति ३ ऐतिह्य ४ असम्भवे हे चार त्याचेच पोटभेद आहेत इन्द्रियसन्निकर्षानें होणारें ते प्रत्यक्ष प्रमाण पण आत्मा अतीन्द्रिय आहे म्हणून तें उपयोगी नाही. धूमादि लिंगानें होणारें ते अनुमान आत्मा निरश आहे म्हणून हें उपयोगी नाही सादृश्यानें होणारें ते उपमान. आत्मा अद्वितीय आहे म्हणून हेंही अनुपयुक्त बाकी शब्दप्रमाण हें आत्मज्ञानाला उपयुक्त आहे आप्तार्चें ( ईश्वरार्चें ) वाक्य ( वेद ) हें शब्दप्रमाण.

त्याने मी अविकारी, अवस्थासाक्षी, पंचकोशांहुन वेगळा असें जाणतो तो मुक्त होतो.

नववा अध्याय समाप्त.

## अध्याय दहावा

शिष्यः—पंचकोश कोणते व त्यांची लक्षणे कशी ?

गुरुः—१ अन्नमय २ प्राणमय ३ मनोमय ४ विज्ञानमय आणि ५ आनंदमय हे पाच कोश. अन्नविकार जे शुक्रशोणित, यानें जाहलेला व अन्नानें वाढलेला, पट्भावविकारी स्थूलदेह हा अन्नमय कोश १. कर्मेन्द्रिये ५ पाच आणि प्राण ५ पांच, मिळून प्राणमय कोश २. ज्ञानेन्द्रियांसहित मन ( बहिर्वृत्तिक ) हा मनोमय कोश ३. ज्ञानेन्द्रियांसहित बुद्धि ( अंतर्वृत्तिक ) हा विज्ञानमय कोश ४. प्रिय इष्टवस्तुदर्शनानें मोद ( त्याच्या लाभानें होणारा आनंद ), प्रमोद ( त्याच्या अनुभव किंवा भोगानें होणारा आनंद ) यांसह कारणशरीरस्य सत्त्व हा आनंदमय कोश ५. याप्रमाणें हे पाच कोश होत. खड्गाला कोश, शिवलिंगाला संपुष्ट, अंब्याला साल, व पुरुपाळा अंगरखा आच्छादन ठेवितो त्याप्रमाणें हे कोश आत्म्याला आच्छादन ठेवितात.

शिष्यः—खड्गादिक निराळे व त्याचे कोशादिक निराळे अमून आच्छादक होतात हें उघड करूने. पण आत्मसंबंधानें जाहलेले पाच कोश आत्म्याला कसे शांततात ?

गुरुः—सूर्यसत्तेनें दिसणारे व सूर्यकिरणापासून ॥ जाहलेले मेघ किंवा अग्नि सत्तेनें असणारा धूम, हे जसे वालदृष्ट्या आच्छादक होतात, तसेच कोश आत्म्याला आच्छादक होतात. जसे खड्गादिकाहून कोशादिक निराळे, तसे आत्म्याहून पंचकोशाही निराळेच आहेत.

शिष्यः—कोशाचा व आत्म्याचा संबंध कसा ?

गुरुः—१ समवाय २ संयोग आणि ३ अध्यास असा तीन प्रकारचा संबंध. एकतरोध्यास आणि अन्योन्याध्यास असे दोन प्रकारचे अध्यास. अवयव, अवयवी; गुण, गुणी; क्रिया, क्रियावान्; जाति, व्यक्ति; विशेष, नित्यद्रव्य; यांचा समवायसंबंध. आत्म्याची अवयवादिकांत गणना नाही म्हणून हा समवायसंबंध त्याला नाही. मेरीदंडादिवत् संयोगसंबंध. आत्म्याची द्रव्यांत गणना नाही, म्हणून हाही संबंध त्याला लागत नाही. रज्जुसर्पवत्, अध्यास-संबंध. हा आत्मा आणि कोश यांना लागतो. कोशाचे आणि आत्म्याचे एकप्रत्ययविषयत्व होतें, म्हणून अन्योन्याध्यास जाणावा. जेव्हां अन्नमयाचा अध्यास होतो तेव्हा मी देव, मनुष्य, स्त्री, पुरुष; मी जाहलें, आहे, मी धाडतो, माझा वाईट परिणाम जाहला, मी क्षीण जाहलें, मी मरेन; मी बाळ, तरुण, वृद्ध; मी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र; मी ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यासी; मी दीक्षित इत्यादि अन्नमय कोशाचे विकारधर्म आपल्यावर व आपले सच्चि-

१ दोहोपेकी एकावर होणारा अध्यास. २ परस्परे एकमेकावर होणारा अध्यास.

दानंद धर्म अन्नमयावर आरोपित करितो. प्राणमयाशी तादात्म्य जाहल्यावर मी मुक्तेल्लो, तान्हेल्लो, मी बलवान्, बोलका, गंता, दाता, विसर्ग करणारा, मूक, पंगू पंड इत्यादि प्राणमयाचे धर्म आपल्यावर व आपले प्राणमयावर आरोपित करितो. मनोमय-तादात्म्याने मी संकल्पविकल्पवान्, जोकमोहवान्, कामी, लोभी, श्रोता, स्पष्टा, रस घेणारा, हुंगणारा, बहिरा, अंयळा इत्यादि मनो-मयधर्म आपल्यावर व आपले सच्चिदानंद मनोमयावर आरोपित करितो. विहानमयतादात्म्याने मी कर्ता, बुद्धिमान्, ऊहापोह-हुगळ, अशधानी, रोगी, द्वेषी, श्रोत्रिय, पंडित, विरक्त, मक्तिमान्, उपासक, ज्ञानी इत्यादि विज्ञानमयधर्म आपल्यावर व आपले विज्ञानमयावर लोटतो. आनंदमयाशी तादात्म्य होता मी भोक्ता, सुखी, संतुष्ट, सात्त्विक, राजस, तामस, मूढ, दुष्ट, शून्य, मोहित, अविवेकी, भ्रात इत्यादि आनंदमयाचे धर्म आपणावर व आपले आनंदमयावर आरोपित करितो.

शिष्यः—हा अध्यास का जाहला ?

गुरुः—मी, आत्मा निराळा व हे पंचकोश माझ्याहून निराळे, असा विचार न केव्यामुळे जाहला.

शिष्यः—कोश निराळे कसे ओळखावेत ?

गुरुः—जसे, हा पुत्र, ही स्त्री, हा पशु इत्यादि निराळे पहातात, त्याप्रमाणे हा देह, हा प्राण, हें मन, ही बुद्धि, हा

आनंद; मी तर ( अशरीरं या श्रुतीने ) देहरहित आहे. पुत्रादिकांचे विकार आपल्याला लागत नाहीत, असा निर्धार करावा.

**शिष्यः**—पुत्रादिक बाह्य दृष्टीने दिसतात. कोश कसे दिसतील ?

**गुरुः**—बाह्यदृष्टि नेत्र, आंतर्दृष्टि बुद्धि. बाह्य दृष्टीने न दिसणारे वीणास्वरादिक बुद्धीने कळतात. एकत्र असलेले दूध-पाणी इतरांना पृथक् न करतां आले तरी ते हंस करितो. तसे आंतर कोश नेत्रां न दिसले तरी बुद्धीने उघड कळतील. तेव्हां बुद्धीने विचार करून पाहिल्यावर रज्जुसर्पवत् हे पंचकोश आत्म्यावर आरोपित आहेत. आरोपित जे, ते मिथ्या.

**शिष्यः**—दोरीवर भासलेला सर्प दिवा घेऊन पाहिल्यावर नाहीसा होतो; आणि हे पंचकोश ज्ञानोत्तरही असतात. मग ते असत्य कसे ?

**गुरुः**—प्रातिभासिक सत्य, व्यावहारिक सत्य, आणि पारमार्थिक सत्य असे त्रिविध सत्य. जीवसृष्टि आणि ईशसृष्टि अशी दोन प्रकारची सृष्टि. रज्जुसर्पादि जीवसृष्टि, हें प्रातिभासिक सत्य. जीवसृष्टिपधिष्ठान पंचभूतादि ईशसृष्टि, हें व्यावहारिक सत्य आणि याचें अधिष्ठान ब्रह्म, हें पारमार्थिक सत्य. सत्य, निर्बाध ज्ञानानें प्रातिभासिक नष्ट होतें. व्यवहार संपेपर्यंत व्यावहारिक राहतें. प्रातिभासिक आणि व्यावहारिक अभ्यासानें समान आहे. पण सत्तेने समान नाही. रज्जुसर्पवत् व्यावहारिक नष्ट होईल, तर गुरुशिष्य-परंपरा व ज्ञानी लोकांचा व्यवहारही लोपेल, तर असें नाही. मृत्तिकेवर आरोपित घटाचें नामरूप बाधित केल्यावर मृत्तिका मात्र

राहते. तसे पंचकोश ज्ञानानें बाधित केल्यावर केवळ सच्चिदानंद आत्मा अवशिष्ट राहतो.

अध्याय दहावा समाप्त.

## अध्याय अकरावा

शिष्यः—आत्मा सच्चिदानंदरूपी कसा ओळखावा ?

गुरुः—काळत्रयी निर्बाध, तें सत्. ( सृष्टीच्या पूर्वी अद्वितीय एक सत् होतें. ) हें श्रुतिप्रमाण आहे. आत्म्य, दरिद्री, कर्मी, भक्त, मुमुक्षु यांचा अनुभव आहे, तो असा. मी पूर्वी सत्पात्री धर्म केला म्हणून या जन्मी धनी जाहलों; आतांही धर्म करीन तर पुढें ऐश्वर्य भोगीन, हा आत्म्याचा अनुभव. पूर्वी धर्म केला नाही म्हणून दरिद्री जाहलों; आतांही मी दान न देईन तर पुढें हीच गर्ती होईल, हा दरिद्री याचा अनुभव. पूर्वी सत्कर्मे केली, त्या योगें ही कर्मनिष्ठा जडली; आतांही तशीच केली तर स्वर्ग मिळेल, हा कर्मनिष्ठाचा अनुभव. पूर्वी ईश्वराराधन केलें त्या योगें ही भक्ति जडली; आतांही तसेंच घडेल तर सरूपना मिळेल, हा भक्तानुभव. एवं, दर जन्मी अर्धस्त देहाचा मात्र नाश होतो, पण काळत्रयी मी आहे हें तर सर्व लोकांच्या अनुभवानें सिद्ध होतें. पुन्हां असे पहा की, मी येथे आहे हा सदारीर तर, हें शरीर कशांनें आलें ? कर्मानें आलें. तें कर्म माझे, कीं अन्याचें ? अन्याचें कर्म, अन्याला



फल देणार नाही. ज्याचें त्यालाच फल देईल. तेव्हां तें माझेच कर्म; तर तें, या जन्मीं केलेलें कीं पूर्वजन्मीं ? या जन्मीं केल्यानें हा देह कसा होईल ? तेव्हा तें कर्म पूर्वजन्माचेंच असले पाहिजे. पूर्वजन्मीं कर्म कर्तें वेळीं मी सशरीरी होतो कीं अशरीरी ? शरीर नसता कर्म घडणार नाही. तेव्हा सशरीर होतो. तर तें शरीर कशानें आलें ? त्याचे पूर्वजन्मीच्या कर्मानें. एवं पुनः पुनः विचार केला तर पूर्वकालीं कर्म व देहप्रथाह यांचा अंत नाही. त्यापेक्षा त्या दोहोंना अनुभवाणारा आत्मा सद्रूप सिद्ध जाहला. पूर्वी श्रवणादि न केलें म्हणून हे जन्म झालें. आताही न करीन तर पुढें क्रियमाणानें पुनः जन्म होईल, व याप्रमाणे कितीही कल्प छोटले तरी पुनः पुनः जन्ममरण चुकणार नाही. ज्ञानानें मात्र कर्मक्षय जाहला तर पुढें जन्म होणार नाही. तोंपर्यंत आत्मा सृष्टि-प्रलय अनुभवून पापानें तिर्यग्लोक, पुण्यानें देवलोक अनुभवून राहिल, नष्ट होणार नाही, हा भविष्य कालानुभव. तेव्हा ज्ञान न होता किती कल्प छोटले तरी जन्ममरण चुकणार नाही. याप्रमाणें कालत्रयीं आत्म्याला अबाधितत्व आहे. म्हणून त्याचे ठिकाणी सद्रूपत्व सिद्ध जहालें. सृष्टिप्रलय देहाला घडतात. आत्मा तर अज, अविनाशी आहे, हें सद्रूप. स्वयंप्रकाश तेंच चिद्रूप. आत्मा गाढाघकारामध्यें सूर्यादिकांची गरज न ठेविता स्वयं प्रकाशमान असून स्वरोपित देहाद्यवस्था स्वयमेव जाणतो म्हणून सर्वज्ञत्वामुळे चिद्रूप जाणावा.

शिष्यः—आम्हाला सर्व ज्ञान कोठे आहे ?

गुरुः—बाह्य, आंतर असा हा दोन प्रकारचा प्रपंच आम्ही अनेक प्रमाणाने जाणतो तो असा. हीं पंचभूतें, हीं पंचीकृत भूतें, हे विरय, हीं चतुर्विध शरीरें, हें त्रयाट इत्यादि विविध नामरूप-गुणकर्मशक्त्याश्रय हा बाह्यप्रपंच प्रत्यक्ष प्रमाणाने आम्ही जाणतो, पण तो आम्हास जाणत नाही. हीं तीन शरीरें, हे पाच कोश, तीन करणें, या पदार्थां, हे रागादि, हीं प्राणेंद्रियान्तःकरणें, हे तीन अभिमानी, हे गुण, हें सुखदुःख इत्यादि हा आंतर प्रपंच आम्ही जाणतो, पण तो आम्हास जाणत नाही. कारण, आत्मा चिद्रूप आहे. याळा कोण जाणोळ !

शिष्यः—मन जाणणार नाही काय !

गुरुः—उत्पत्ति, विनाश, सकल्प, विकल्प, स्मृति, विस्मृति-युक्त हें मन घटासारखें जड आहे; तें आत्म्याला कसे जाणेल !

शिष्यः—नर ( मनाने जाणावें ) या श्रुतीचें तात्पर्य काय !

गुरुः—अग्नीची आच दिळी अमना मलिन सोन्यावर प्रकाश येतो तो सोन्याच्या अंगघात होता. पण त्या मळाने झाकला होता, तो मळ जाताच दिम् उगळतो. अग्नीने संपादन केला असें नाही. अग्नीने संपादन केला म्हणावें तर घटाना सुद्धा अग्नीने सोन्याप्रमाणें प्रकाश आणावा, पण तसें होत नाही; म्हणून या उदाहरणाने असे जाणावें की, आमप्रतिविधसहित आत्माकार परिणत जाहलेले मन आत्मस्वरूपावरचें मिया ज्ञान दूर करतें. मग आत्मा स्वयमेव मासतो असे जाणावें. नाहीतर ( चक्षु, वाक्, मन हीं आत्म-स्वरूपां जात नाहीत. ) या श्रुतीला बाध येईल. समई, ज्ञान, तेज

आणि व्यापक कारणाग्नि अंधकार नाश करण्यास समर्थ होत नाहीत. तोच वर्तिसंबंधी अग्नि, दीपनामक पेटला म्हणजे स्वयं प्रकाशमान असून अंधकार दूर करितो व समई, तेल, वात वगैरे पदार्थांना दाखवितो. तसा समईरूप देहामध्ये श्रवणादि कर्मरूप तेलानें भिजलेल्या मनोरूप घातीला लागलेला आत्मरूप अग्नि ज्ञान-दीप नामक होत्साता, आवरक अज्ञानांधकार दूर करून आत-बाहेर प्रकाश करितो. जसा दिवा स्वयं प्रकाशमान तसा चिद्रूप आत्मा आहे; म्हणून तो चिद्रूप जाणावा. निरुपाधिक, निरतिशय, असून नित्य असणारे जें सुख तो आनंद हें आत्मस्वरूप होय. सक्, चंदन आणि लीविषयादि भोगांपासून होणारें सोपाधिक साति-शयसुख अनित्य जाणावें. नित्यसुखानुभव सर्वांना शोपेत येतो.

शिष्यः—शोपेत दुःखनिवृत्ति मात्र भासते. तेथें सुखानुभव कोठें आहे !

गुरु —निजून उठलेला पुरुष मी एवढा वेळ सुखी होतो, असा अनुभव बोलतो, तेव्हा तेथें सुखच आहे. ली, सक्, चंदनादि विषय उपाधि होत. यापासून होणारें सुख तें सोपाधिक होय. शोपेत तर यापैकी काहीच उपाधि नाही; म्हणून तें सुख निरुपा-धिक जाणावें. मनुष्य, गंधर्व, पितर, कर्मदेव, देव इंद्र, बृहस्पति, ब्रह्मा व ब्रह्म यांचा उत्तरोत्तर आनंद शतपट आहे. तो ब्रह्मावाचून सातिशय. सर्वोत्तर ब्रह्मानंद मात्र. निरतिशयत्वाचें लक्षण निद्रा-नंदाला आहे. हा शय्यादिसाधन असो वा नसो, निजणान्याला सर्व सुख सोडून निद्रानंद घेत असतां रूपवती ली येऊन ढकळीत

वसनांही तो निद्रानंद घेतो. भोजनादिकाकरितां वळेंच उठविल्या-  
वरही नेत्र झांकून पुन्हां तो आनंद धेण्यास पहातो; तो आनंद  
निरतिशय होय. जाप्रतस्वप्नांमध्ये तोच आनंद अनेक वृत्तींनी  
झांकतो, म्हणून अनित्य भासतो. वृत्तींनी आवरला जातो, म्हणून  
सोपाधिक, सातिशय, जाणावा.

शिष्यः—कारणरूप आनंदाला कार्यरूप वृत्ति कशा आवरतात ?

गुरुः—कार्यरूप मेघ कारणरूप सूर्याला झांकतो तथा वृत्ति  
मूढदृष्टीने आनंदाला झांकतात, असें वाटते. ज्ञानी तर सर्वत्र  
ब्रह्मानंदानुभवच घेतो, म्हणून त्या आनंदाला नित्यत्व आहे. एवं  
निरतिशय, नित्य, निरुपाधिक, आनंदरूप ब्रह्म होय. याप्रमाणें  
मी सच्चिदानंदरूपी आत्मा आहे असा श्रवण, मनन, निदिध्या-  
सनानें अखंडीकरस, अपरोक्षानुभव घेतो तो जीवन्मुक्त जाणावा.

अकरावा अध्याय समाप्त.

## अध्याय वारावा

शिष्यः—सत्, चित्, आनंद हीं पदे मित्रार्थ असून अखं-  
दार्थ कसा ?

गुरुः—देशकाळवस्तुपरिच्छेदरहित, तो अखंडार्थ. आका-  
शाला व्यापकत्व आहे म्हणून त्याला देशपरिच्छेद नाही. यासाठीं  
त्यावर ब्रह्मत्व येईल, तें वारण्यासाठीं काळपरिच्छेद सांगितला.  
आकाशाला उत्पत्ति, नाश आहे म्हणून त्याला काळपरिच्छेद आहे.

कालात्र देशपरिच्छेद नाही व ( आपल्याने आपलाच परिच्छेद नाही म्हणून ) कालपरिच्छेद नाही. ते-हा त्याच ब्रह्मत्व घेईल, या-साठी वस्तुपरिच्छेद सांगितला. कालाचीही प्रपचात गणना आहे. त्याहून वेगळें आत्मवस्तु त्रिविधपरिच्छेदरहित आहे.

**शिष्यः—**मी गुजराथेत आहे, कोंकणात नाही, हा देशपरिच्छेद जाहला. मी आनंदसत्रासरात जाहलों, शार्दरीसधामरात मरेन, हा कालपरिच्छेद. मी ब्राह्मण, स्वामी आहे, क्षत्रिय नव्हे, हा वस्तुपरिच्छेद जाहला. मग त्रिविध परिच्छेदराहित्य कसे ?

**गुरुः—**अरे मूढा, मलतीच शंका करतोस ? तर तू शिष्य आहेस की प्रतिवादी ? जर शिष्य असशील तर दपेने पुनः अनुग्रह करूं. प्रतिवादी असशील तर क्षमेने उगाच राहू किंवा शाप देऊं. शापाने काय होईल म्हणशील तर शिष्यावर अनुग्रह केलेशा सफल होतो, तर मग वादिनिग्रहार्थ शाप निष्फल होईल काय ? निग्रहानुग्रहसमर्थ ज्ञानी ईश्वराभिन्न आहे.

**शिष्यः—**क्षमा असावी. मी कृपा-पात्र आपला शिष्य आहे.

**गुरुः—**तर एक. हे तीन परिच्छेद देहाला आहेत. आत्मा तर देहाहून निराळा, सद्रूपी, व्यापक आहे तो असा. घटः सन् ( घट आहे ) पटः सन् ( पट आहे ) इत्यादि सर्व भूत, भौतिक पदार्थांना सत्ता आहे म्हणून आत्मा सर्वदेशी व्यापक जाहला. त्याला देश-परिच्छेद नाही. पूर्वोक्त प्रकाराने कालत्रयीही अवाधित आहे म्हणून कालपरिच्छेद नाही. सजातीय, विजातीय, स्वगतभेदभिन्न तीन वस्तु. वृक्षाहून अन्य वृक्ष हा सजातीय भेद. वृक्ष आणि पापाण हा

विजातीय मेद. वृक्षाला पत्र, पुष्प, फलादि हा स्वगत मेद. हे तिन्ही मेद आत्मरूपी नाहीत. म्हणून आत्मस्तु परिच्छेदरहित. याप्रमाणे आत्मा त्रिविधपरिच्छेदरहित सिद्ध जाइला.

शिष्यः—ब्रह्मचैनन्य, ईश्वरचैनन्य, कूटस्थचैनन्य, जीवचैनन्य असे चार मेद दिसतात; हा सजातीय मेद १ आत्मा ( ब्रह्म ), अनात्मा ( प्रपंच ), हा विजातीयमेद २ ब्रह्माला सच्चिदानंदत्व आहे, हा स्वगतमेद ३. असे तीन मेद असतां त्रिविध परिच्छेदरहित आत्मा कसा ?

गुरुः—जलाकाश, महाकाश, घटाकाश, अभ्राकाश असे एकाच आकाशाचे उपाधीने मेद दिसतात; तसे मायोपाधीने ब्रह्म, ईश्वर; अविधोपाधीने कूटस्थ, जीव; हे मेद दिसतात. ते वास्तविक नव्हेत. म्हणून सजातीय मेद नाहीत. जसा रज्जूवांचून सर्प नाही तसा ब्रह्मावांचून प्रपंच नाही. जें अप्येक्ष तें मिथ्या, म्हणून विजातीयमेद नाही. आत्मा, साक्षी, कूटस्थ, हे जसे पर्याय तसेच सत्, चित्, आनंद हे निरंश आत्म्याचे पर्याय होत. म्हणून स्वगतमेद नाही.

शिष्यः—सत्, चित्, आनंद, एकार्थ आहेत, तर कर, पाणि दृष्टवत् पुनरुक्तिदोष होय. आणि भिन्नार्थ आहेत तर मेद कां नसावा ?

गुरुः—जसा वृक्ष एकदेशी पत्ररूपी, एकदेशी पुष्परूपी, एकदेशी फलरूपी असतो, तसा आत्मा नाही. रक्तोष्णप्रकाश दीपवत् सर्वांशी अखंडार्थत्वे सच्चिदानंदरूपच आहे. दुसरें असें, आत्मनिष्ठ सत्त्व अनित्य जगावर, चित्त जड बुद्धीवर, आनंदत्व दुःखरूपी भार्यादिकावर आरोपून त्यावरचे असज्जडदुःखित्व आपल्यावर घेऊन जग सत्य आहे, बुद्धीद्वियें चेतन आहेत, भार्यादि आनंददायक आहेत असें कित्येक मानितात. त्याचा भ्रम दूर होण्याकरिता श्रुति म्हणते की हे जीवहो, आत्मा सद्रूप आहे, अनृतरूप नव्हे; चिद्रूप आहे, जडरूप नव्हे; आनंदरूप आहे, दुःखरूप नव्हे. याप्रमाणे भ्रांति जाण्याकरिता तीन पदानी बोध करिते व कित्येक घादी सत्य हा आत्म्याचा धर्म, चिदानंदत्व हा गुण मानून आत्मा द्रव्य आहे, असें म्हणतात. तन्निवारणार्थ ( निराकरणार्थ ) सच्चिदानंदपदानें श्रुति अखंडार्थ प्रतिपादितात. कारण, सर्व श्रुतींचे उपक्रमादिलिगानीं अखंडार्था तात्पर्य आहे. युक्तीने पाहिलें तर सत् स्वतः प्रकाशित होतें कीं अन्यानें प्रकाशित होतें ! स्वतः प्रकाशित होतें म्हटलें तर, सत् चित् जाहलें. अन्यानें प्रकाशित होतें म्हणावें तर, सताहून दुसरें सत् अन्य, कीं असत् अन्य ! असत् अन्य मानावें तर, तें शशशृंगाप्रमाणें नसणारें असत् कसें प्रकाशित करील ! दुसरें सत् मानलें तर तें तरी कशानें प्रकाशित होते ! असा पुनः पुनः विचार केला तर आत्माश्रय, अन्योन्माश्रय, अनवस्था व चक्रिकापत्ति, असे दोष येतील. तेव्हां

अद्वितीय सत् स्वयमेव प्रकाशित हों, अतएव तेंच चित् होय. हें सत्, व्यापकत्वानें सर्वत्र पूर्ण आहे, म्हणून तोच आनंद होय. कारण, आनंद हा भूम ( परिपूर्ण ) रूपीच राहतो. याप्रमाणे श्रुति, युक्तीवरून अखडार्थ सिद्ध आहे. अनुभव पाहणें असेल तर निदानद घेऊन उठलेला पुरुष मी एवढा वेळ आनंद अनुभवला असें स्मरतो. तर अनुभवावाचून स्मरण होणार नाही. निद्रेमध्यें इन्द्रियादिक छीन जाहल्यामुळे त्यावेळीं जरी आनंदसाक्षात्कार दिसला नाही तरी तो अनुभव स्मरणानें अनुमान करण्यायोग्य आहे.

शिष्य — निद्रेमध्यें अज्ञान व आनंद दोन्ही असतात. याद्वयप्रकाश कोण ?

गुरु — अज्ञानाला आरण रूप आहे. तें कमा प्रकाश करीत ? तेव्हा आनंद स्वयंप्रकाश असून अज्ञानाला दाखवितो, म्हणून तोही चिद्रूप आहे, व चित्ताला सत्त्व आहे हें तर पूर्वीच प्रतिपादन केलें; तेव्हा श्रुति, युक्ति अनुभवेंकरून सनातीय, विजातीय, स्वगतभेदरहित असून देशकाल-वस्तु-परिच्छेदहीन सच्चिदानंदरूप आत्मा अखड आहे हें सिद्ध जाहलें. त्या आत्म्याला येणारें दुःख अगातुक व त्याला जन्मकर्मादि कारणें चवध्या अप्यायात सांगितली व त्याचा नाशही सहाय्या अप्यायात सांगितला. या प्रमाणें श्रवणानें, मी देहेंद्रियाहून वेगळा आत्मा आहे, असें जें ईश्वरोपासनेनें व श्रीगुरुच्या उपासनेनें अनुग्रहानें होणारें ज्ञान, तें परोक्ष ज्ञान जाणावें. पुढें त्याचेंच मनन, निदिध्यासन होता होता साक्षात्कार होतो तें अपरोक्ष ज्ञान होय. हें ज्याला जाहलें तो कृतकृत्य होऊन नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त, सत्य,



परमानदाद्वयरूप जाहळ, असें जाणावें. हें ज्ञान ज्याला प्राप्त जाहलें तो चाढाल असो अथवा द्विज असो ( स गुरुरित्येवा मनीषा मम ) याप्रमाणे भगवन्पूज्याद श्रीशकराचार्यमननाने कुटीचक, बहूदक, हंस, परमहंस, सन्यास्याहून तो अधिक पूज्य आहे. त्याचे योगानें कुल पावन होते, कृतार्थ होते. विशेष काय सागावें ? पृथ्वी सुद्धा त्याचे चरणस्पर्शाने पवित्र होते त्याचा वारा लागेन तोही कृतार्थ होईल. मग दर्शनादिकाचें फल काय वर्णन करावे ? हा ज्ञानसमकाल मुक्तच जाहला. सर्पकचुकनत् देहाचा प्रतिमास प्रारब्धक्षय करितो. तो देह काशीत पडो किंवा चाढालगड्यात पडो, पुन बद्धता नाही तेव्हा शिष्या, तू श्रमणादि करून या गतीला जा. यापुढें आणखी उपदेश राहिला नाही हे ऐकून शिष्य गुरुचरणीं लीन जाहला.

बाराना अध्याय समाप्त.

प्राकृत मनन समाप्त



श्रीगणेशदत्तगुरुभ्यो नमः ।

## आत्मचिन्तन.

हा स्थूल देह अन्नमम कोश आहे, कारण अन्नापासून झालेले मातेचे रक्त व पित्याचे रेत यापासून विटालात उपजला आणि मज्जमादि विटालाने भरला. याला नाना विकार आहेत म्हणून हा आत्मा नव्हे. यामुळेच अविचाराने मीपणा व ममता होते ती सर्व छोटी. त्याप्रमाणेच देह रोडला म्हणजे मी रोटलें इत्यादिक व्यवहारही खोटा, पायास कांटा लागला, थंड, उल कळते तें देह-धृतन्य नव्हे. देहाला ज्ञान असतें तर, मेलेला देह हायड्रय करित असता. तर तो जळाला असताही, हालचाल करित नाही. जिवंत-पणी कळते तें या देहाच्या आन असणारा ढिगदेह जो, त्यातील अहंकार आहे. त्याचे व जीवात्म्याचे तादात्म्य म्हणजे एकरूप झालेल्या अहंकाराने देहाला व्यापिले म्हणजे देह जड असताही चेतनासारखा भासतो. त्यामुळे देहाला समजल्यासारखा भ्रम होतो. जसे नाफेंत घमून आपण जात असता तीरावरची झाडे जातात असा भ्रम होतो तें सर्व खोटें, त्याप्रमाणे देहेन्द्रियें, प्राण, मन, बुद्धि, चित्त, अहंकार हे चेतनसे वाटतात तो सर्व भ्रम खोटा, असा निश्चय झाला म्हणजे मी अमक्याचा व हें माझे इत्यादिक हें सर्व खोटें ठरते व मी सर्वांचा साक्षी व सर्वांहून वेगळा आहे असा निश्चय होतो. मग हा पिंडस्थूलदेह व येथे होणारी जांपत् अवस्था व याचा अभिमानी विभ्रतंडक आणि ब्रह्मांडदेह विराट् व याचा

अभिमानी वैश्वानर हे सर्व नश्वर आणि मी साक्षिभूत आत्मा अविनाशी असा निर्धार करावा.

जसा हा तमोगुणाच्या द्रव्यशक्तीपासून स्थूलप्रपंच ज्ञाला तसा क्रियाशक्ति रजोगुणापासून पांच प्राण व पांच कर्मेन्द्रिये आणि ज्ञानशक्ति सत्त्वगुणापासून पांच ज्ञानेन्द्रिये व मन, बुद्धि, चित्त, अहंकार ज्ञाले. यापासून सूक्ष्मभूतरचित स्थूलदेहाचे आत असणारा सूक्ष्मदेह म्हणजे लिंगदेह आहे; येथे स्वभावस्था आहे. याचा अभिमानी तैजस. यामध्ये तीन कोश आहेत. ते हे कां—पांच प्राण व पांच कर्मेन्द्रिये मिळून प्राणमय कोश होतो. भूक, तहान, बळ, देणे, घेणे, चालणे, बोलणे, रति, मलमूत्रोत्सर्ग हे सर्व धर्म प्राणाचेच आहेत. हे क्षुधापिपासादि धर्म आत्म्याचे मुळीच नव्हेत. तसेच पाच ज्ञानेन्द्रिये व मन मिळून मनोमय कोश होतो. संकल्प, विकल्प, काम, संशय, विपर्यय, दुःख, शोकादिक हे सर्व मनोमय कोशाचेच धर्म आहेत. या धर्माचा आत्म्याला मुळीच स्पर्शसुद्धा होत नाही. तसेच पाच ज्ञानेन्द्रिये व बुद्धि मिळून विज्ञानमयकोश होतो. यामुळेच कर्तृत्व, ऊहापोहादिक घडते. हे धर्म विज्ञानमय कोशाचेच आहेत. आत्म्याचे नव्हेत. स्थूलदेह अधिष्ठान, अहंकार कर्ता, ज्ञानेन्द्रिये पांच व कर्मेन्द्रिये पाच व अनःकरण ही कर्मसाधनभूत कारणे. पांच प्राणांच्या चेष्टा आणि नेत्रादि इंद्रियादिकांच्या सूर्यादि देवता या पाचांच्या योगाने कायिक, वाचिक, मानसिक अशी तीन प्रकारची कर्मे होतात. ती पापपुण्यरूपी कर्मे ही मी केळी असं, आपण अकर्ता असतांही जीगात्मा आपन्यावर कर्तृत्व घेऊन बस

होतो आणि जन्ममरणाच्या फेरीत पडून सुखदुःख भोगितो. या लिंगदेहाभिमानी जीवाचे नाम तैजस. लिंगदेहाचा वियोग होणे हेच मरण जाणावे. लिंगदेहतादात्म्याने, जीव स्वर्गवास, नरकावास, गर्भवास, बान्यादि अस्थानी होणारे दुःख भोगितो.

स्थूल आणि सूक्ष्म हे दोनही देह कार्यभूत आहेत. याचे कारण अनिर्वचनीय अविद्या म्हणजे अज्ञान आहे. हाच कारणदेह. येथे निद्रावस्था. याचा अभिमानी प्राज्ञ नाशाने जीव जाणावा. या तीन देहाहून वेगळा जो त्याळा प्रत्यगात्मा, साक्षा, कूटस्थ, असंग, पुरुष, त्वंपदलक्ष्य असे म्हणतात.

मुमुक्षूने एकाती वसून, एकाप्र मन करून असे चिंतन करावे की-स्थूल, सूक्ष्म, कारण हे तीन देह व येथे होणाऱ्या जाग्रत, स्वप्न, सुषुप्ति; याचे कारण सत्त्व, रज, तमोगुण; व विश्व, तैजस, प्राज्ञ हे तीन देहाचे अभिमानी या सर्वांचा द्रष्टा, साक्षा, कूटस्थ, निर्णिकार, प्रत्यगात्मा मी एकच आहे. हे सर्व गुणनिकार मला लागत नाहीत. म्हणून मी असंग, अज्ञ, अजित, अविकारी, अजर, अमर, अनादि, अनंत, परिपूर्ण परब्रह्मरूपी, अकर्ता, अभोक्ता, निय, शुद्ध, बुद्ध, मुक्त, मत्स्यस्वभावाचा अमून अत्यंत निर्मल आहे. मी निरामय आहे. मी अक्रिय आहे. मी मदैव मुक्त आहे. मी इंद्रियाच्या व मनाच्या गनीपलीकडचा आहे. माझा अंतःकार नाही. मला भूतभौतिक संबंध नाही. असा मी एकच अद्वितीय आहे. या-प्रमाणे निरंतर अशा शब्दाने निश्चय करणे हा शब्दानुविद्ध सविकल्प समाधि जाणावा. अंतःकरणाने ज्या ज्या कामक्रोमादि वृत्ति

उठतात त्या त्या वृत्तींचा द्रष्टा, साक्षी मीच आहे. जसा पाण्यावर वाऱ्याने तरंग जिकडून उठतो तिकडे पाणी व जिकडे जातो तिकडे पाणी. तरंगांत व त्याच्या दोन्ही बाजूंस पाणीच असते व वारा शांत झाल्यावर केवळ एकच पाणी असते त्याप्रमाणे मायामय-वासनेने ज्या ज्या वृत्ति उठतात त्यांच्या आंत, बाहेर, साक्षिभूत आत्माच आहे व वृत्ति शांत झाल्यावर केवळ एकच प्रत्यगात्मा असतो तोच मी. जाग्रत्स्वप्नामध्ये जे द्वैत असते ते ज्यावेळी या साक्षीपणाच्या अभ्यासाने नष्ट होते व निद्राही येत नाही त्या वेळी जे सुख भासते तोच आत्मानंद होय. त्याचा निरंतर अभ्यास ठेवावा; म्हणजे क्रमाने निर्विकल्पसमाधिसिद्धि होईल. समाधीद्वन उठल्यावरसुद्धा बाहेर जे जे मायिक नामरूपात्मक भूतभौतिक जड जग दिसते त्याचे नामरूप टाकून सच्चिदानंदरूप तत्पदलक्ष्य ब्रह्म आहे तेच मी व मी प्रत्यगभिन्न परमात्मा आहे, असे निरंतर चिंतन करावे. म्हणजे जन्ममरणादि अनर्थ निवारण करणारा प्रबोध होतो.

इति आत्मचिंतन समाप्त.

# नवीन मिळालेलीं कांहीं स्तोत्रें

## १ अथ मानसपूजा

ध्यायेत् सदगुरुमासनं मणिमयं पाद्यं सुतीर्थोदकं ।  
अर्घ्यं गंधसुमाल्यमाचमनकं गंगाजलैरर्पितं ॥  
ज्ञानं पौरुषमूक्तरुद्रसलिलैः श्वेतांबरं भूषणं ।  
मुक्ताशुक्तिसुवर्णचंदनमिदं श्वेतं सुपुष्पं वरं ॥ १ ॥  
धूपं दीपकमाज्यवर्तिसहितं नैवेद्यकं सुंदरं ।  
भक्ष्यं पंचविधं फलं बहुविधं तांबूलकं दक्षिणां ॥  
कर्पूरं सुमनांजलिं भ्रमणकं पादांबुजे वंदनं ।  
भक्त्या गायननृत्यनादरुचिरं राजोपचारादिकं ॥ २ ॥  
सर्वं मानसकल्पितं सुखनिधे स्वीकृत्य सर्वेश्वर ।  
मच्छोर्कं जहि बालके कुरु दयां मामुद्धराज्ञानतः ॥  
माता त्वं च पिता सखा सुहृदपि स्वामी च त्वं मे गुरो ॥  
शंतन्याः संकलापराधनिवहाः पूजानभिज्ञस्य मे ॥ ३ ॥  
इति श्री प. प. वासुदेवानंदसरस्वतीविरचितं मानसपूजास्तोत्रं ॥

## २ अथ दत्तस्तोत्रम्

दुःस्वप्नदुःशकुनदुर्गतिदीर्घनस्य—  
दुर्भिक्ष्यंदुर्व्यसनदुस्सहदुर्यशासि ॥

### ४ श्रीअन्नपूर्णास्तोत्रम्

सर्वमंगलमागल्ये सर्वमंगलरूपिणि ।  
 सर्वैश्वर्यप्रदे देवि अन्नपूर्णे नमोस्तु ते ॥ १ ॥  
 कराभ्या या समादाय दर्वी देवर्षिसंस्तुता ।  
 या स्थिता निजरक्षार्थमन्नपूर्णां नमामि तां ॥ २ ॥  
 सिद्धयो निधयश्चापि सर्वदा यद्वशे स्थिताः ॥  
 ता शंकरप्रिया देवी सर्वकामदुधा भजे ॥ ३ ॥  
 अन्नपूर्णे सदापूर्णे शकरप्राणवल्लभे ।  
 प्रसीद देवि कल्याणि मम कामान् प्रपूरत ॥ ४ ॥

### ५ अथ रेणुकास्तोत्रम्

वर्णा यस्या प्रकाशते वर्णेष्वेकेन या स्थिता ।  
 त्रिपुरा वर्णरूपा सा रेणुकैकेन नापरा ॥ १ ॥  
 सप्तर्षी वेदमाता सा सावित्री ब्रम्हरूपिणी ।  
 एकैत्र चित्कला देवी जगद्धात्री न चापरा ॥ २ ॥  
 एकमात्रिकरीरेशा साष्टपर्यायनाचका ।  
 ओंकारैकस्वरा ज्ञेया रेणुका ब्रम्हरूपिणी ॥ ३ ॥

### ६ अथ रेणुकास्तोत्रम्

या बन्धिकुडाददितिर्निरेयाद्भगा महासिद्धसुरर्षिपूज्या ।  
 या राममाताखिलत्रिभुवचा नमामि त्वां तामहमेकवीरां ॥ १ ॥  
 या देवमाता त्रिभुवा पवित्रा या ब्रम्हविद्या हरिगर्भदेहा ।  
 वेदेरवेद्या सकटाघहंत्री तामेकवीरां शिरसा नमामि ॥ २ ॥

## ७ अथ देव्यपराधक्षमापनस्तोत्रम्

नमोस्तु ते देवि जगन्निवासे । सच्चिद्विलासे सुमनोज्जहासे ।  
 या सेवकाची परिसे विनति । धरोनि कारुण्यल्वासि चित्ती ॥ १ ॥  
 ब्रम्हाड हे निर्मिसी तू महेशी । चित्शक्ति तू हेतु न केधि होशी ।  
 उत्पत्तिरक्षाप्रल्यादिहेतु । ती तूं करी हा मम पूर्ण हेतु ॥ २ ॥  
 उपासना नित्य तुझी घडावी । त्वत्पादमक्ति हृदयीं जडावी ।  
 मुखीं तुझे नाम वसो सदैव । जे शीघ्र गारी भजता कुदैव ॥ ३ ॥  
 मी पापि आहें जरि का कुबुद्धि । तरी मळा देउनी तू सुबुद्धि ।  
 बुद्धिप्रकाशे मज तारि ईशे । धीशे शिरीं हस्त धरीं त्र्यधीशे ॥ ४ ॥  
 पापत्रया तू निववी भवानि । तापत्रया तू शमवी मृडानि ।  
 शर्वाणि शर्वार्ति हरी सदैव । रुद्राणि माझे शमवी कुदैव ॥ ५ ॥  
 रुद्राणि ह्योग हरी अज्ञेय । शर्वाणि आपत्ति हरी अशेप ।  
 दारिद्र्यदुःखौघ भया निवारी । अरिष्ट वारोनि अमित्र मारी ॥ ६ ॥  
 वारी उमे दुर्व्यसना सनातनि । तारी भवाब्धीतुनी तू चिरतनी ।  
 कुसग वारी मज देई सन्मति । सुसगयोगें मज देइ सद्रति ॥ ७ ॥  
 न लाभ मागे न विजया मी मागे । न उत्कर्ष मागे न सुकीर्ति मागे ।  
 मागे तुझे पाद हृदयीं असावे । त्वत्पादिं मच्चित्त सदा वसावे ॥ ८ ॥  
 कृपाकटाक्षे पाहता न तोटा । तुझा मळा होइल लाभ मोठा ।  
 तेव्हा कृपादृष्टिले शिवे तूं । मळा निरीक्षी हरी जन्महेतु ॥ ९ ॥



श्री हनूमदष्टोत्तरशतनामस्तोत्रम्

हनुमानंजनीसूनुर्वायुपुत्रो महाबलः ।  
 महापराक्रमो वीरः शूरो राक्षसनाशनः ॥ १ ॥  
 भीमनेत्रो भीमदंष्ट्रो भीमगात्रो भयांतकः ।  
 रामप्रियो रामदासो रामेष्टो रामसंततः ॥ २ ॥  
 रामकार्यदृढोद्योगी रामध्यानपरायणः ।  
 रामश्लिष्टो रामरतो रामाहीनो रमाप्रियः ॥ ३ ॥  
 जानकीशोकग्रामन उदधिक्रमणो बली ।  
 सिंहिकाप्राणहत् जेता सुदृढांगो मनोजवः ॥ ४ ॥  
 सुरसाबंधको युद्धो मैनाकनगमानदः ।  
 कलधिकप्रमाणंगो रक्षास्यः कनकद्युतिः ॥ ५ ॥  
 वज्रगात्रो दीर्घदनुर्दीर्घपुच्छः सुदीर्घदक् ।  
 सीतान्हादप्रदो धीमान् रावणोघानभंजकः ॥ ६ ॥  
 अक्षध्नो राक्षसघ्नोऽखिलहा वज्रविग्रहः ।  
 ब्रह्माक्षमानदो ब्रह्मगुप्तो ब्राम्हणब्रह्मभः ॥ ७ ॥  
 दशास्यबोधको दक्षो धीरो लंकाविदाहकः ।  
 दक्षिणो दक्षिणाशास्यः सीतावार्ताहरः सुधीः ॥ ८ ॥  
 पर्वतोत्पाटनपटुः पर्वनास्रो विशोधित् ।  
 दशास्यगर्बहृद् दाता श्रेणाचलशिरा वरः ॥ ९ ॥  
 ब्रह्मचारी ब्रह्मवादी ब्राम्हणेष्टो दिगंबरः ।  
 स्मृतृगामी जिनक्रोधी जिनचित्तो जिनेन्द्रियः ॥ १० ॥

क्षिप्रप्रसादकृद् योगी योगमार्गप्रवर्तकः ।  
 योगिवंद्यो योगिगम्यः कपिः कपिकुलधर्मः ॥११॥  
 वनवासी वनिप्रेष्ठो वंद्यो वनचरप्रियः ।  
 फलभक्षः पत्रभक्षो निराशीर्निष्प्रतिग्रहः ॥१२॥  
 निरूपो निश्चलमना निश्चितो निर्विकल्पकः ।  
 रामदूतो रामसखो महारुद्रो महाजयः ॥१३॥  
 स्वच्छंदविग्रहः स्वच्छः स्वराट् स्वजनवल्लभः ।  
 नित्यतृप्तो विशोको, ज्ञो, ज्ञानदो ज्ञानिसेवितः ॥१४॥  
 क्रीशोधीशश्चिरंजीवी लक्ष्मणत्राणकारणः ।  
 श्वेतघाहस्येदनामध्वजस्तंभकृतासनः ॥१५॥  
 इति श्रीमारुतेर्नाम्ना दिव्यमष्टोत्तरं शतं ॥  
 यः पठेत् प्रयतस्तस्मै कपिर्दास्यत्यभीप्सितम् ॥१६॥

---

# श्री प. प. नृसिंहसरस्वतीदीक्षितस्वामीमहाराज कृतस्तोत्रादिसंग्रहः

- १ अथ अमरापुरस्थं श्रीअमरेश्वदेवतादिध्यानम्  
वन्दे परब्रह्मलिङ्गममरेशं दिग्म्बरम् ।  
दत्तात्रेयं गणेशं चान्नपूर्णां योगिनीयुताम् ॥ १ ॥  
श्रीपादश्रीवल्लभं श्रीनरसिंहसरस्वतीम् ।  
श्रीगुरुं वासुदेवं च पादुकारूपिणं सदा ॥ २ ॥  
नारदादियोगिवृन्दसुरर्ष्यादिनमस्कृतम् ।  
सनकादिसुनंदादिब्रह्मविष्णुसमन्वितम् ॥ ३ ॥  
नन्दीभृङ्गीरिटिगणपार्षदैः परिवेष्टितम् ।  
सोमं सस्कन्दगणेशं गङ्गाचन्द्रार्धशेखरम् ॥ ४ ॥  
सिद्धसाध्यादिगन्धर्वाप्सरोभिरुर्गर्वृतम् ।  
एवं ध्यात्वामरेशं च पूजयेच्छान्तविग्रहम् ॥ ५ ॥  
इति ध्यानम् । ततः पूजा कार्या ।

त्रिकालेऽप्येवम् ।

२ ध्यानं द्वितीयम्

- वन्दे परब्रह्मलिङ्गमन्नपूर्णामरेश्वरम् ।  
पद्मस्त्रगजवक्रांक्रयोगिनीनन्दिसेवितम् ॥ १ ॥

४ श्रीदत्तश्रीपादश्रीनृमिहमरस्वतीस्तोत्रम्

अनसूयान्निजासुमत्यम्बामाधनात्मजः ।

श्रीदत्तात्रेयः श्रीपादश्रीनृसिंहसरस्वती ॥ १ ॥

मार्गे पूर्णायां च भाद्रे चतुर्थ्यां मासि पौषके ।

द्वितीयाया शुक्लपक्षे मप्यान्दे प्रदोषे बुधवासरे ॥ २ ॥

श्रीदत्तगुरुभ्यो नमः

५ प्रातःस्मरणं

उत्तिष्ठोत्तिष्ठ देवेश उत्तिष्ठ गरुडध्वज ।

उत्तिष्ठ कमलाकान्त त्रैलोक्यं मङ्गलं पुरु ॥ १ ॥

ब्राह्मे सुहृते चोत्थाय चिन्तयेदात्मनो हितम् ।

स्मरणं वासुदेवरय घुर्यात् कल्मिषापहम् ॥ २ ॥

धृतः प्रबोधितो विष्णो हृत्किशेन यत्नया ।

यत्प्रकारयसे कर्म तत्प्ररोमि तत्रास्या ॥ ३ ॥

जानामि धर्मं न च मे प्रवृत्तिः

जानाम्यधर्मं न च मे निवृत्तिः ।

केनापि देवेन दृष्टि स्थितेन

यथा नियुक्तोऽस्मि तथा यरोमि ॥ ४ ॥

समुद्रधमने देवि परं नान्नमण्डले ।

विष्णुपत्नि नमस्तुभ्यं पादरसं क्षमस्व मे ॥ ५ ॥

इति प्रातःस्मरणम्

## ८ श्रीनृसिंहवाटिकावर्णनम्

श्रीरामचन्द्रयोगीशो नारायणयतीश्वरः ।  
 गोविन्दयतिधीदीपः काशीगोपाळरक्षकः ॥ १ ॥  
 गरुडध्वजलक्ष्मीशो भामाविठ्ठलरुक्मिणी ।  
 मीनीत्रगहनन्द्रयतिराजो दत्तगुरो सदा ॥ २ ॥  
 देवभक्तवृन्दयुक्तोऽमरपुर्यमरेश्वरः ।  
 क्रीडत्यत्रस्थतीर्थेषु द्वादशेषु च सर्वदा ॥ ३ ॥  
 किं वर्ण्यतेत्र महिमा मनोवाचामगोचरः ।  
 श्रीसद्गुरुदत्तदेवः स्वयं जानाति नेतरः ॥ ४ ॥

## ९ श्रीनामदेवस्तोत्रम्

अयोनिसम्भवो नामदेवो देवप्रियोत्तमः ।  
 यद्भक्तिप्रीतिवशगो वैकुण्ठाधीशविठ्ठलः ॥ १ ॥  
 यच्छ्रुक्तिजन्म मुक्तानां स्वातिरिक्तं न चान्यथा ।  
 तथैव मुक्तभक्तानां स्वातिरिक्तं न चान्यथा ॥ २ ॥  
 नामदेवस्य संप्रीत्यै वागी पूर्णोदका कृता ।  
 पीतं येन पयः साक्षाद् भक्तभक्तिप्रियं नुपः ॥ ३ ॥  
 सन्मुक्ताः श्रीमतां गोहे गृहिणीतनुसंस्थिताः ।  
 मुक्तभक्तास्तु भगवत्पादाब्जे हत्तनुस्थिताः ॥ ४ ॥  
 मुक्ताः श्रीमद्दूषणं हि भक्ता हृद्दूषणं हरेः ।  
 मुक्ताः समुद्रसंजाताः भक्ताः समुद्रसंगताः ॥ ५ ॥

को वदेद्भक्तमुक्तानां सारूप्यसमता तथा ।  
 भगवन्मूर्ध्निपणाड्वा ये तेभ्यो नित्यं नमो नमः ॥ ६ ॥  
 नामदेवो नामदेवो देवो नाम सनातनः ।  
 जीवन्मुक्तो मुक्तसङ्गो नामदेवं नमामि तम् ॥ ७ ॥  
 स्वात्मस्वरूपं हि गुरोः प्रसादात्  
 सन्दृश्यते सर्वगुहास्थितं स्रयम् ।  
 इत्थं जनान् बोधयितुं स्वयं हरिः  
 श्रीनामदेवो वृत्तवान् स्वतो गुरुम् ॥ १ ॥

१० अथामरेश्वरदत्तगुरुस्तोत्रम्

देवेन्द्रः सामरगुरुः कृष्णावेणीसरित्तटे ।  
 स्वपदप्राप्तये लिङ्गममरेश्वरसंज्ञकम् ॥ १ ॥  
 पूजयामास तर्तीर्थे स्नात्वान्दं भक्तिसंयुतः ।  
 अमरेश्वरप्रसादेन प्राप्तमेन्द्रपदं पुनः ॥ २ ॥  
 चतुःपष्टियोगिनीभिः सेवितं सततं पदम् ।  
 नमामि तं चामरेशं श्रीदत्तेन सुपूजितम् ॥ ३ ॥  
 यं दत्तं योगिनीवृन्दः श्रीगुरुं ह्यमरापुरम् ।  
 नीत्वा राजोपचारैः संपूज्य भिक्षां ददौ मुदा ॥ ४ ॥  
 गोतीर्थं शम्भुतीर्थं च पितृतीर्थं च गोपुरे ।  
 शुक्लं चामरतीर्थं च पापनाशं च काम्यके ॥ ५ ॥  
 सिद्धं वरदं तीर्थं कोटितीर्थं च शक्तिक्कम् ।  
 सङ्गमाग्न्यप्रयागं च पट्कूले सर्वतीर्थकम् ॥ ६ ॥

द्वादशैतानि तीर्थानि स्नात्वा भक्त्या सुभाविकः ।  
 अमरेश्वर च सपूज्य देवत्व प्राप्यतेऽब्दत ॥ ७ ॥  
 अत सर्षपिंदेवर्षिंदेवकृन्दसुसेवितम् ।  
 अमरेश्वर नमाम्याशु भक्तिद मुक्तिद मुदम् ॥ ८ ॥  
 दत्त घाडमनसातीत परब्रम्हस्वलिङ्गधृक् ।  
 सर्वदेवाधिदेवेश मोऽमरेश्वर ते नम ॥ ९ ॥  
 अर्कतीर्थनरस्तोत्रममरेश्वरतोषकृत् ।  
 य पठेद्धीमान् श्रीमान् नित्य दत्तप्रियो भवेत् ॥ १० ॥

### ११ अथ विठ्ठलस्तोत्रम्

वन्दे श्रीरुक्मिणीकान्त विठ्ठल भक्तवत्सलम् ।  
 पुण्डलीक सुनरद तमसु सतत भजे ॥ १ ॥  
 नामदेवसुहृत्प्राण वैकुण्ठाधीशविठ्ठल् ।  
 ज्ञानदेवादिस पूज्य तमसु सतत भजे ॥ २ ॥  
 नागभीट् प्राणदाता च पाण्डवानामभीष्टकृत् ।  
 तन्नामक सुकमल सर कृद्विष्टल नुम ॥ ३ ॥  
 देवप्री ये देवसरो निर्मित सर्वपापहृत् ।  
 तमसु देवदेवेश नागेश विठ्ठल नुम ॥ ४ ॥  
 स स्वात्मजब्रम्हसुहृत्तमोग्रनियविमेदकृत् ।  
 विदा ज्ञानेन ठानज्ञान् लाति गृण्हाति त नुम ॥ ५ ॥  
 नागा सर्पा पर्वनाथ तेषा मीर्गरुडेन्द्रत ।  
 तस्त्वामी भगवान् विष्णुर्विष्टलस्त नमाम्यहम् ॥ ६ ॥

नागा निरपराधाश्च तद्गीहृत् ज्ञानदेश्वरः ।  
 तं नागभीड्वासुदेवं विहृलं सततं नुमः ॥ ७ ॥  
 नागः शेषः पर्वतश्च गोवर्धनगिरिः प्रियौ ।  
 अतस्तौ भीषदौ यस्माद्विहृलं तं नमाम्याहम् ॥ ८ ॥

इति श्रीविहृलस्तोत्रं संपूर्णम्

### १२ सर्वतीर्थस्तोत्रम्

वन्देहं सर्वतीर्थेशं सर्वदेवेशसेवितम् ।  
 श्रीकृष्णव्यासदुर्वासभाचार्यादिसुसेवितम् ॥ १ ॥  
 श्रीदत्तनवयोगीन्द्रनाथेशगुरुसेवितम् ।  
 इन्द्रादिदेवैः सगणैः गणेशगुहसेवितम् ॥ २ ॥  
 श्रीगङ्गा यमुनायुक्ता गुप्ता यत्र सरस्वती ।  
 त्रिवेणीत्रिकुण्डामसर्वतीर्थं नमामि तत् ॥ ३ ॥  
 यन्नगाग्ने ज्ञानवापी चाम्ब्रां निम्बातिसौम्यदा ।  
 यजीवनं सर्वरोगहरं तीर्थं नमामि तत् ॥ ४ ॥  
 पाण्डवैः स्वीकृतं यच्च यच्च पापाद्रिनाशनम् ।  
 सर्वानन्दप्रदं सिद्धसर्वतीर्थं नमामि तत् ॥ ५ ॥  
 साधुसिद्धमुनिश्रेष्ठाः सर्वतीर्थे वसन्ति हि ।  
 स्नानदानादिजं पुण्यं सदानन्याय कल्पते ॥ ६ ॥  
 आनन्दवाटिका सा कवन्दशीत्युच्यते जनैः ।  
 मार्गे मार्गे च सम्प्राप्तं सर्वतीर्थं नमाम्यहम् ॥ ७ ॥



वातात्मजं वानरयूयपाधिपम्  
 विश्वेश्वरं देवगणार्चितांग्रिम् ।  
 गणेश्वरं विघ्नविनायकेशम्  
 नमामि भक्तप्रियविद्वलं हरिम् ॥ ८ ॥

### १३ नवयोगीन्द्रनाथस्तोत्रम्

वन्दे श्रीभगवद्रूपं कवि योगीन्द्रसंज्ञकम् ।  
 मच्छेन्द्रनाथं श्रीदत्तशिष्येन्द्रनवनाथकम् ॥ १ ॥  
 वन्देहं भगवद्रूपं हरिं गोरक्षसंज्ञकम् ।  
 नाथं द्वितीयं मच्छेन्द्रशिष्येन्द्रं द्वैतवर्जितम् ॥ २ ॥  
 वन्दे जालन्धरं नाथ योगीन्द्रं चान्तरिक्षकम् ।  
 तच्छिष्यं कानिफं वन्दे प्रवुद्धं बुद्धिनाथकम् ॥ ३ ॥  
 वन्देहं चर्पटीनाथं पिप्पलायनसंज्ञकम् ।  
 आविर्होत्रं च योगीन्द्रनागनाथं नमाम्यहम् ॥ ४ ॥  
 नमो भर्तरीनाथाय योगीन्द्रद्रुमिलाय च ।  
 नमो रेवणसिद्धाय चमसाय च योगिने ॥ ५ ॥  
 नमो गहिनीनाथाय करभाजनयोगिने ।  
 प्रणमामि श्रीनिवृत्तिनाथं ज्ञानेश्वरं तथा ॥ ६ ॥  
 सोपानं मुक्तिजननीं दत्तलात्रपरम्पराम् ।  
 वन्दे दत्तगुरुं वासुदेवं गुरुपरात्परम् ॥ ७ ॥  
 योगिराजावतारं ते योगज्ञानाब्धिनाविकम् ।  
 मूलप्रकृतिकविष्ण्वीशावताराः पान्तु नः सदा ॥ ८ ॥

इति नवयोगीन्द्रस्तोत्रम्

१४ नवयोगीन्द्रपंचकस्तोत्रम्

जातौ मच्छेन्द्रगोरक्षौ द्वौ कविर्हरिरार्यभौ ।  
 अन्तरिक्षः प्रबुद्धश्च द्वौ जालन्धरकानिफौ ॥ १ ॥  
 चर्पटीनाथनामाभूत्पिप्पलायन आर्यमः ।  
 नागनाथो मर्तरी द्वौ आविर्होत्रो द्रुमीलकः ॥ २ ॥  
 चमसो रेवणः सिद्धः गहिनी करभाजनः ।  
 नवयोगीन्द्रवृन्दं हि नवनायाः प्रकीर्तिताः ॥ ३ ॥  
 निवृत्तिर्गहिनीशिष्यः ज्ञानदेवो निवृत्तितः ।  
 ज्ञानदेवाच्च सोपानस्ततो मुक्ताभिधा मता ॥ ४ ॥  
 कविः कवित्वसदाता हरिर्बाह्यान्तरार्तिहा ।  
 अन्तरिक्षो मनःसाक्षी प्रबुद्धः समदर्शनः ॥ ५ ॥  
 पिप्पलायनः कूटस्य आविर्होत्रो जगत्धविः ।  
 द्रुमिलः सर्वहृत्संस्थश्चमसः श्रौतकर्मकृत् ॥ ६ ॥  
 करभाजन ईशाप्तः सिद्धेशः पान्तु नामतः ।  
 गुरुदेवो दत्तराजो योगी सिद्धेश्वरो गुरुः ॥ ७ ॥  
 वासुदेवो दत्तगुरुर्योगिसिद्धेश्वरोऽवतु ।  
 कर्णो दीनार्ताज्ञभवबन्धमोचनहेतवे ॥  
 कृतावतारा योगीन्द्राः सिद्धेशः पान्तु नः सदा ॥ ८ ॥  
 इति नवयोगीन्द्रपंचकस्तोत्रम्

१५ पुण्यपत्तने मूलामुठास्तुतिः

वन्दे मूलामुठा मूलकंदारत्री भूसुराद्विताम् ।  
 वृन्दारकैर्वृन्दवनैर्भूधरैः परिशोभिताम् ॥ १ ॥

श्रीकृष्णासगता भीमा भीमया संगता सरित् ।

मूळामुठा नदीना सा बलाबलविवर्जिता ॥ २ ॥

दृष्टा स्पृष्टा पीता स्नाता सर्वान् समूलफलदात्री ।

धात्री सर्वजनानामार्तिहरा हरिहरात्मिका मूर्तिः ॥ ३ ॥

मूलसन्मणिसन्मुक्तसुवर्णवरवर्णिनी ।

सूरिसूरे सर्वरसे वेदवित्प्रवरे नमः ॥ ४ ॥

इति मूळामुठास्तोत्रम्

१६ आळंदीस्तोत्रम्

वन्दे निवृत्तिनाथं श्रीज्ञानानन्दनिधिं शिवम् ।

प्रत्यक्षपरब्रह्मवृत्तिलयकर्तृत्वमेव मे ॥ १ ॥

वन्दे ज्ञानेश्वरं ज्ञानदातृणां प्रवरं वरम् ।

याचे ज्ञानेश्वरीं हादां सच्चिदसुखनिधिद्रुमम् ॥ २ ॥

वन्दे निवृत्तिज्ञानेशपदसोपानपंक्तिदम् ।

मन्दाज्ञालसद्युद्धीना सोपानं सुमतिप्रदम् ॥ ३ ॥

वन्दे मुक्तां मुक्तजनाल्हादिनीं गुरुमोददाम् ।

वन्दे सिद्धेश्वरं लिंगभिन्दाणीसहितं सदा ॥ ४ ॥

१७ तुकारामार्या

देहिन् देही देहान् देहि लज्ज भज भव तुकारामम् ।

मुक्तासुखाभारामममङ्गवाणीततं तुकारामम् ॥ १ ॥

उत्तमभद्रपदाख्येऽद्वितीयमुष्यान्तसूरिमध्यस्थे ।

वैकुण्ठपीठहृन्मणिसन्मणिमणिमापदं तुकं वन्दे ॥ २ ॥

स्यजारामं त्यजारामां भज रामं रमारम् ।  
 तुकारामं तुकारामं तुकारामं सदा भज ॥ ३ ॥  
 परा वाणी तुक्तावाणी वाणीजातिस्तु का कथा ।  
 वाणीराणी वेदवाणी साऽमंगा या तुकाहता ॥ ४ ॥

### १८ देवीस्तोत्रम्

वन्देहं प्रत्यगमृनाब्जिनिरासिनि ते सदा ।  
 सदाः सप्तधाचाराः सत्सुखाः पारदर्शिनः ॥ १ ॥  
 संस्थितास्ते देवि पदे संलग्नाः सम्पदाश्रयात् ।  
 त्वदधीनजगत्पाता सृष्टिसौन्दर्यनायके ॥ २ ॥  
 केपि ते पदसंलग्ना भूसुराः खेचराः सुराः ।  
 सर्ववर्णाक्षरा नित्या सप्तप्रातपदाब्धिकाः ।  
 सुविचाराऽगविचारा धीविचारपराऽपराः ।  
 सन्दृश्यतेऽदृश्यपदकाक्षिणः सत्पयारुहाः ॥ ४ ॥  
 निधिपास्तेनुगा देवा सुरसम्पत्सुपादपाः ।  
 चतुष्पदातिसंलग्ना च्योतिर्धूमातिमार्गगाः ॥ ५ ॥  
 प्रसादात्ते भगवति देवि मातर्नमोग्नु ते ।  
 सप्ताब्धिभूषणे सप्तलोकसंपत्प्रदे मुदे ॥ ६ ॥  
 मुदमर्षय मे श्रेष्ठयं ज्यैष्ठयं ते सततं नमः ।  
 नमः पुरस्तादथ पृष्ठतस्ते नमोस्तु ते सर्वत एव सर्वे ॥ ७ ॥  
 नमो हिरण्यगर्भे तेऽक्षरे ज्ञानस्वरूपिणि ।  
 सच्चिदसुखाब्धिनिर्भयेऽनन्तब्रह्माण्डनायिके ॥ ८ ॥  
 " " इति देवीस्तोत्रं संपूर्णम्

## १९ श्रीव्यासपूजास्तोत्रम्

नमामि भगवन्तं तं पूर्णब्रह्म सनातनम्  
 श्रीकृष्णं वासुदेवं च वन्दे संकर्षणं नुमः ।  
 प्रद्युम्नमनिरुद्धं च वन्दे श्रीकृष्णपंचकम् ॥ १ ॥  
 वन्दे व्यासगुरु वन्दे श्रीवैशम्पायनं नुमः ।  
 सुमंतुं जैमिनिं पैलं वन्दे श्रीव्यासपंचकम् ॥ २ ॥  
 वन्दे श्रीशंकराचार्यं विश्वरूपधरं नुमः ।  
 पद्मपादाचार्यहस्तामलकौ तोटकं नुमः ॥ ३ ॥  
 सनकाय नमो वन्दे सनन्दनसनातनौ ।  
 वन्दे सनत्कुमाराय कपिलाय नमो नमः ॥ ४ ॥  
 वन्देहृषभं देवं दत्तात्रेयं गुरुं नुमः ।  
 वन्दे शुकं नारदं च वन्दे संवर्तनं नुमः ॥ ५ ॥  
 नमामि श्वेतकेतुं च वन्दे दुर्वाससं नुमः ।  
 जडभरतं रैवतं च वामदेवं नमाम्यहम् ॥ ६ ॥  
 वन्दे श्रीद्रविडाचार्यान् पूज्यपादाभिवन्दितान् ।  
 गोविन्दभगवत्पूज्यपादाचार्यान्नमाम्यहम् ॥  
 गौडपादाचार्ययतीश्रमामि च मुदाप्लुतान् ।  
 वन्दे विवरणाचार्यान् ब्रह्मविद्याप्रवर्तकान् ॥  
 आचार्यान् सततं वन्दे ब्रह्मविद्याप्रदान् मुदा ॥ ७ ॥  
 नमो गुरुभ्यः परमगुरुभ्यश्च नमो नमः ।  
 परमेष्ठिगुरुभ्योऽहं परात्परगुरुभ्यः ॥  
 समस्तब्रह्मविद्यासम्प्रदायिभ्यो नमो नमः ॥ ८ ॥

नम आत्मने नमश्चान्तरात्मने परमात्मने ।  
 नमः सर्वात्मने परब्रम्हणे च नमो नमः ॥ ९ ॥  
 श्रीव्यासपीठनिहितान् देवान् वन्दे मुदा सदा ।  
 अनुगृह्णन्तु मे पूजां कृपां कृत्वा भमोपरि ॥११॥

इति श्रीव्यासपूजास्तोत्रं संपूर्णम्  
 श्रीकृष्णव्यासाचार्यादिगुरुपदकमलार्पणमस्तु

२० श्रीमद्भगवत्पूज्यपादस्तोत्रम्

वन्दे श्रीमद्भगवत्पूज्यपादमाचार्यशंकरम् ।  
 वेदमार्गस्थापनार्थमाविरासीत्स्वयं शिवः ॥ १ ॥  
 भूत्वाष्टमेन्दे संन्यासी गोविन्दभगवद्गुरोः ।  
 नष्टसंन्यासमार्गं च तेने वन्दे जगद्गुरुम् ॥ २ ॥  
 चतुर्दिक्षु चतुःपीठे चतुश्छात्राश्च स्थापिताः ।  
 सुरेश्वरः पद्मपादहस्तामटकतोटकाः ॥  
 आचार्यवर्यान्तो वन्दे ब्रम्हविद्याप्रवर्तकान् ॥ ३ ॥  
 वेदान्तोपनिषद्भाष्यं येन शारीरकं कृतम् ।  
 गीताभाष्यं द्वैतमतखण्डनं तं नमाम्यहम् ॥ ४ ॥  
 मन्दप्रज्ञानबोधकराः सुलभा ग्रन्थसंचयाः ।  
 कृत्वा येनाज्ञानजनोत्वारार्थं तं नमाम्यहम् ॥ ५ ॥  
 वेदान्तमक्तिसंपूर्णाः पूर्णानन्दपदप्रदाः ।  
 विवैकचूडामण्याद्याः कृतास्तं सनतं नुमः ॥ ६ ॥  
 अद्वैतब्रम्हसद्दर्शनं चालन्तसुदृढीकृतम् ।  
 येन तं सनतं वन्दे सशिष्यं भक्तिपूर्वकम् ॥ ७ ॥

द्वात्रिंशदब्दे भगवान् कैलासमगमद्भर ।

॥ श्रीमच्छंकरमाचार्यं वन्दे छात्रपरम्पराम् ॥ ८ ॥

श्रीसाम्बशिवगुर्नाथा शंकराचार्यमध्यगाम् ।

अस्मदाचार्यपर्यता वन्दे गुरुपरम्पराम् ॥ ९ ॥

श्रीमद्भगवत्पूज्यपादस्तोत्रं च प्रपठेःसुधी ।

त चामृतं पदं देयाद् गुरुं श्रीशंकरार्यवित् ॥ १० ॥

### २१ श्रीविद्व्यासस्तोत्रम्

वन्दे श्रीवेदवेत्तारं श्रीव्यासं श्रीगुरुं परम् ।

चतुर्वेदविमेत्तारं साक्षान्नारायणं हरिम् ॥ १ ॥

वेदोदधिशिरोरत्नमणिभूषणसूत्रकृत् ।

अज्ञानहृदयप्रन्थिनाशार्थमवतारधृक् ॥ २ ॥

अष्टादशपुराणानां कर्ता तं सततं नमः ।

भारतं पंचमं वेदं मोक्षसोपानमद्भुतम् ॥ ३ ॥

उत्तमं रचयामास तं धृतेर्बादरायणम् ।

छात्रेभ्यः ऋग्यजुःसामाथर्वाणाम् कथितां पृथक् ॥

पेल्वैशम्पायनसर्ज्जमिनये च सुमन्तवे ॥ ४ ॥

नमः सशिष्यगुरुवे व्यासाय च शुक्याय च ।

भूयो भूयो नमस्तस्मै सद्बुद्धिप्रेरकाय च ॥ ५ ॥

ससाराणामग्नं मा प्रोद्धराशुं गुरोर्गुरोः ।

याचे त्वत्पादकमले दृढा भक्तिं सदास्तु मे ॥ ६ ॥

सर्वसाक्षिन् सर्वगुरो भक्तान्सल्लसते नमः ।

ऋष्यद्वैपायन हरेरवताराशुं तारय ॥ ७ ॥

समूतशुकमच्छात्रगुरवे भूवे सदा ।

नमस्ते भगवन् वेदव्यास मन्त्रिन्सुखाब्धये ॥ ८ ॥

इति वेदव्यासस्तोत्रं संपूर्णम्

### २२ अनभ्यासस्तोत्रम्

वन्देहमनसूये त्वानत्रिप्रियहितपिणि ।

सृष्टिस्थितिउपेयानजननि त्वपदे नमः ॥ १ ॥

अभ्यासपुरवृत्तीर्मे नाशयानु मनोन्तु ते ।

अनसूयादेवसम्पन्नदानेश्वरि ते नमः ॥ २ ॥

तव दर्शनकाक्षा मे भक्तपूर्णननोरथे ।

पूरिता पूर्णकरुणासागरे सारदर्शने ॥ ३ ॥

माता त्वमेव मे भाव शोचयाशु विवेकिनि ।

सन्नागं दशंय सदा मनोनिग्रहपूर्वकम् ॥ ४ ॥

श्रीसद्गुरुं दत्तदेव दर्शयाद्य त्रिन्पिगम् ।

याचे नर वरेणानि मातस्त्वं परिपूरय ॥ ५ ॥

सावित्रिगिरिजापद्मानच्छिन्नस्तुतेश्वरि ।

प्रसन्ना भव मो मातस्त्वारयाशु भवार्णवात् ॥ ६ ॥

अनभ्यासस्तोत्रमिदमनभ्यासस्तोत्रप्रियम् ।

पठनाच्छ्रवणात्सद्यो देयान्मोक्षसुखं सदा ॥ ७ ॥

### २३ नर्मदास्तोत्रम्

वन्देहं नर्मदा सर्वशर्मदा सर्वशिवानजान् ।

देवर्षिगणसन्नेयानत्रिपुत्रप्रियं करीन् ॥ १ ॥



पितामहमहादेवशेषशायीविभूषणः ।  
 पादो यस्य तु तं वन्दे भृगुक्षेत्रभूषणम् ॥ २ ॥  
 पदानि त्रीणि यस्यां हि दुर्लभानि सुखानि च ।  
 ओंकारं भृगुक्षेत्रं च रेवोर्योः संगमं नुमः ॥ ३ ॥  
 सुलक्षणविचित्राणि चित्रगणाकृतीनि च ।  
 यत्र लिङ्गानि गाणेशाः संजातास्तां नमाम्यहम् ॥ ४ ॥  
 गगं पुनाति सततं ददाति सतत पदम् ।  
 रेवादर्शनमात्रेण तत्पदं सततं नुमः ॥ ५ ॥  
 श्रीरेवे वरदे देवि दुरिताग्निसुधारसे ।  
 रसं प्रदेहि च धिया निघेहि सततं ततम् ॥ ६ ॥  
 श्रद्धामक्तिस्वात्मसुखं याचे रागविवर्जितम् ।  
 मातस्तेह बाल इति मत्वा चोद्धर ते नमः ॥ ७ ॥  
 ससाराणवमग्न मा भीत च परिपालय ।  
 सुखदे मोक्षदे देवि पदे दिव्ये प्रदर्शय ॥ ८ ॥  
 चिद्रश्मिभिर्दीव्यतेऽसौ यतिसम्राट् सुधीश्वरः ।  
 भूपितं गारुडं क्षेत्र भूषणाढ्या सुनर्मदा ॥  
 सेविता च सदा येन तत तं त्वा नमाम्यहम् ॥ ९ ॥

इति नर्मदास्तोत्रम्

### २४ अमरेश्वरस्तोत्रम्

नमामि देवदेवेश श्रीकृष्णातटवासिनम् ।  
 अमराख्यपुरे देवदेववृन्दसुसेवितम् ॥ १ ॥

वन्देहं गोरुद्रपितृशुद्धतीर्थविभूषणम् ।  
 स्नात्वा पूजनतस्तच्छ्लोकदं चामरेश्वरम् ॥ २ ॥  
 अमराद्यष्टतीर्थानि यदग्रे शंभयानि तम् ।  
 वन्दे दत्तश्रीचृसिंहयतिराजसुपूजितम् ॥ ३ ॥  
 कृष्णाश्विणीपञ्चगङ्गासंगमान्यविभूषितम् ।  
 साक्षात्परब्रह्मरूपं वन्देहं चामरेश्वरम् ॥ ४ ॥  
 यत्तीर्थस्नानपूजातः देवत्वं प्राप्यतेऽदतः ।  
 वन्दे तं योगिनीवृन्दसुसेवितपदं सदा ॥ ५ ॥  
 नारदादियोगिवृन्दसनकादिसुपूजितम् ।  
 नमामि तं चामरेशं मूवेकुण्ठपदप्रदम् ॥ ६ ॥  
 अमरेश्वर भो देव कृपापात्रं हि मां कुरु ।  
 करुणाब्धे सुखाब्धे मां हृन्मुखं हि प्रदेहि भो ॥ ७ ॥  
 वरं वरदराड्दत्तपादं हृद्गुणं कुरु ।  
 सर्वानन्दप्रदं तं त्वां नमामि सततं सदा ॥ ८ ॥  
 अमरेश्वरस्तोत्रमिदं शीघ्रमुक्तिप्रदं नृणाम् ।  
 पुनातु सर्वदुःखानि चामरेश्वरतुष्टिदम् ॥ ९ ॥

### २५ नामदेवस्तोत्रम्

योनिस्सम्भवो नामदेवो देवप्रियोत्तमः ।  
 यद्भक्तिप्रीतिव्रगगो वैकुण्ठाधीशविडम्बः ॥ १ ॥  
 यच्छ्रुक्तिजन्म मुक्तांना स्वातिरिक्तं न चान्यथा ।  
 तथैव मुक्तमक्तांना स्वातिरिक्तं न चान्यथा ॥ २ ॥

नामदेवस्य सम्प्रीत्यै वापी पूर्णोदका कृता ।  
 पीतं येन पयः साक्षाद्भक्तप्रियं नुमः ॥ ३ ॥  
 यत्प्रीतिकीर्तनवशाज्जातः प्रत्यट्मुखो हरः ।  
 अभंगानां कोटिशतं रचितं येन तं नुमः ॥ ४ ॥  
 छिन्नहस्तो भक्तवरः कुलालो यस्य कीर्तने ।  
 भगवन्नामघोषेण हस्तौ पल्लवता गतौ ॥ ५ ॥  
 राजदण्डभयत्रस्ता बालवृद्धनरस्त्रियः ।  
 मृतगोसंजीवनेन ह्यानन्दाब्धौ निपातिताः ॥ ६ ॥  
 नामदेवस्य माहात्म्यं वर्णितुं नैव शक्यते ।  
 श्रीज्ञानदेवप्रमुखभक्तवृन्दनुतस्तुतः ॥ ७ ॥  
 यस्य दासी जनिर्भक्तोत्तमा तद्गृहसंस्थितः ।  
 दलनादिककृत्यानि चाकरोद्भगवान् हरिः ॥ ८ ॥  
 स्वात्मस्वरूपं हि गुरोः प्रसादात् ।  
 सन्दृश्यते सर्वगुहास्थितं स्वयम् ॥  
 इत्थं जनान् बोधयितुं स्वयं हरिः ।  
 श्रीनामदेवो वृतवान् स्वयं गुरुम् ॥ ९ ॥

### २६ श्रीवेदगङ्गास्तोत्रम्

नमामि वेदगङ्गे त्वा सततं ते पदं सदा ।  
 दर्शयाशु स्वरूपं ते सर्वलोकसुसेवितम् ॥ १ ॥  
 वन्दे श्रीभगवत्पादमुखपद्मविनिर्गते ।  
 सुखदे मोक्षदे देवि रूपद्वयमलौकिकम् ॥ २ ॥

तव नाम च रूपं च हृदि वाचि सदास्तु मे ।

शरीरवाङ्मनो मेव पवित्रं कुरु चिद्रसे ॥ ३ ॥

श्रीविष्णुपदवक्त्राञ्जसम्भूते भूतविग्रहे ।

त्रैलोक्यजननी देवि वन्दे वेदाङ्गसुन्दरि ॥ ४ ॥

चतुर्दशसमुद्भूते चतुर्देहान् विनाशय ।

तव भाव च भक्तिं च देहानन्दप्रदे मुदे ॥ ५ ॥

### २७ मिवापुरस्थश्रीसोमेश्वरस्तोत्रम्

वन्दे सोमेश्वरं सोम सोमगङ्गाभिभूषणम् ।

सिद्धसाध्यादिदेषर्षिसेवित हरमव्ययम् ॥ १ ॥

वन्दे श्रीमातर देवी जगदम्बा दयानिविम् ।

सृष्टिस्थितिलयाना या हेतुभूता मुनिस्तुता ॥ २ ॥

मरुत्काशीनदीतीरवासी साम्ब सुरेश्वरः ।

धीशोमेशो जन्ममृत्यू मृडो मे हरतु प्रभुः ॥ ३ ॥

फणीन्द्रकण्ठामरणं नागयज्ञोपवीतिनम् ।

कैलासशिखरस्थान वन्दे सोमेश्वर त्रिभुम् ॥ ४ ॥

ज्ञानदाता मोक्षदाता भक्तिदाता परेश्वरः ।

त्रिभूतिभूषिततनुर्मक्तामयप्रदः ॥ ५ ॥

श्वेतचन्दनलितागो विन्प्राक्षतजटाधरः ।

कर्पूरगौर पचास्यो भालनेत्रो दयानिधिः ॥ ६ ॥

गणेशगिरिजास्कंदयुक्तः सुन्दरविग्रहः ।

डमरुत्रिशूलशंखादिनादोत्पातितशास्त्रदृक् ॥ ७ ॥

ज्ञानानन्दनिधिं भजत्सुखकरं श्रीरामदासं सदा  
 यद्वाभक्तियुतो भजस्व सततं श्रीरामदासं सदा ।  
 यं कामं मनसीच्छसि त्वमनिशं पूर्णं जगत्कारणम्  
 तं कामं भज रामनाम भजनात्प्राप्तं पदं शाश्वतम् ॥१४॥

गोब्रान्हणानां प्रतिपालनं कृतं कृतं च भूभारजनासुराणाम् ।  
 सर्वात्मदानं हि कृतं च तेन शरीरवाङ्मानसतापसेन ॥१५॥  
 क्षात्रधर्मं बोधयित्वा शिवाय परिपालने ।  
 ब्रह्मक्षात्री रक्षितौ द्वौ धर्मौ जगति पालने ॥१६॥  
 परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।  
 धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥१७॥  
 अवतारकृतं कार्यं भक्तिसम्भारगोबोधदम् ।  
 माघे कृष्णे नवम्या हि पूर्णरक्त सनातनम् ॥१८॥  
 निर्विकल्पे स्थितिं कृत्वा स्थितप्रज्ञस्तदाभवत् ।  
 स्वस्वरूपेण जागर्ति रामदासः सता हृदि ॥१९॥

### रामदासपंचायतनम्

स्वामी श्रीरामदासः सकलगुणनिधिः केशवस्वामिराजो  
 योगीशो हंनारायः सकलगुणकलायोगिराजो वदान्यः ।  
 घीशो यो जयराम एष समदृग् ह्यानन्दमूर्तिस्तथा  
 एते पंच हि पंचदेवविभक्तस्वानन्ददाः स्वैष्टदाः ॥२०॥  
 गजयुगमजम् ( १८४८ ) शाके माघे कृष्णे मृगोर्दिने ।  
 नवम्या श्रीरामदासचरितं चोद्भूतं हृदः ॥२१॥

काश्यां गंगातीर ईशगुरुराजकृपावशात् ।

अर्पितं तत्पादयुग्मे ग्रीयतां गुरुरामराट् ॥२२॥

३१ चीमूरस्थकेशवदेवेश्वरस्तोत्रपंचकम्

कमला यस्य पादाब्जे शंखचक्रगदाज्ययुक् ।

सर्वानन्दास्पदमुखा केशवं तं नमाम्यहम् ॥ १ ॥

कमीशं योऽवति सदा हृन्नाभिकमले हरिः ।

तस्माद्भि केशवं वन्दे काजेशं त्रिगुणेश्वरम् ॥ २ ॥

फणीन्द्रछत्रं देवाजीवाजीण्णागेशमन्त्रिणम् ।

स्वप्ने स्वं दर्शितं रूपं केशवं तं नमाम्यहम् ॥ ३ ॥

माघे कृष्णे प्रातिपदि ह्युत्सवोस्ति महाधनः ।

श्रीगुरोः केशवस्यापि पंचम्यन्तोऽतिशोभनः ॥ ४ ॥

राजराजेश्वरो यस्य सुवर्णधननायकः ।

यदर्चकोस्ति कमलागारस्त केशवं नुमः ॥ ५ ॥

३२ श्रीकेशवस्तोत्रम्

सृष्टिस्थितिख्याधारं जगतामीश्वरं हरिम् ।

लक्ष्मीनाथं चादिनाथमनाथं केशवं नुमः ॥ १ ॥

पद्मनाभं नीरदाभं प्रियभक्तातिवत्सलम् ।

नारायणं स्वयंभूतमनाथं केशवं नुमः ॥ २ ॥

राजोपचारपूजाभिः पूजितं सिद्धसेवितम् ।

सनन्दनादिमक्तेष्टपूरकं केशवं नुमः ॥ ३ ॥

यदग्रे कमलाढ्यं हि तीर्थराजसरोवरम् ।  
 सर्वपापहरं पुण्यालयं तं केशवं नुमः ॥ ४ ॥  
 अम्बरीषप्रभावेण शापसम्बन्धकारणात् ।  
 दुर्वाससो योवतरत्केशवं तं नमाम्यहम् ॥ ५ ॥  
 क ईशोजो विष्णुरिति त्रिगुणात्मात्रिनन्दनः ।  
 दत्तात्रेयः स एवायं केशवं तं नमाम्यहम् ॥ ६ ॥  
 चिन्मूलं रक्षति सदा चात्मदानेन यो हृदि ।  
 ददाति भक्तवृन्दानां केशवं तं नमाम्यहम् ॥ ७ ॥  
 चिदा मूलाज्ञानहरं स्वरूपानन्दबोधदम् ।  
 चिमूरस्थं केशवं तं नृसिंहेशगुरुं नुमः ॥ ८ ॥

### ३३ एकनाथस्तोत्रम्

आदिदेवनाथगुरुजनार्दनगुरुं परम् ।  
 वन्देऽहमेकनाथं तमनाथकरुणाघनम् ॥ १ ॥  
 चतुर्बाहुं च षड्बाहुं द्विबाहुमपरं गुरुम् ।  
 भजतं नित्यमेकं तमेकनाथपदं नुमः ॥ २ ॥  
 पट्कर्ता षड्विहीनो यः षड्गुणैश्वर्याकिंकरः ।  
 किंकरः शंकरपदलिपाद्भक्तः सुहृत्तमः ॥ ३ ॥  
 तमो हार्दतमोहर्ताऽवतारशैकनाथ इत् ।  
 स्वर्गस्थाः पितरो येन भोजितास्त्रं मुदा नुमः ॥ ४ ॥  
 एकादशद्वाररक्षाकर्ता दत्तो य एक ईदृ ।  
 एकनाथः स एवायं सहस्रद्विजमुक् स्वयम् ॥ ५ ॥

श्रीज्ञानदेवप्रसादाच्छ्रद्धा ज्ञानेश्वरीष्टदा ।  
 ज्ञाननिधिं कृष्णगुरुं चैकनाथमहं मजे ॥ ६ ॥  
 पूर्णानन्दानन्दजनुर्गोकुले सर्वगोकुलः ।  
 गोपिकारमणो देव एकनाथगुरुस्त्वयम् ॥ ७ ॥  
 सर्वत्र भगवानेकः समदृग् विचचार गाम् ।  
 देशार्थं गांगमानीतं तृपातं खेचरेऽर्पितम् ॥ ८ ॥  
 किं वर्ण्यतेस्य महिमा तुकारामादिसंस्तुतः ।  
 गुरुदेवात्मैकभावं गतं तं किं वदाम्यहम् ॥ ९ ॥

### ३४ अमोघानदीस्तोत्रम्

नमाम्यमोघफलदामामामामां सरिद्वराम् ।  
 बन्ध्याममोघजलदा वाञ्छदीनामिकां तथा ॥ १ ॥  
 संगमश्चोत्तराशां हि वाहिनी सुखदायिनी ।  
 मातरौ महिमा नो षां तारतम्यविवर्जितः ॥ २ ॥  
 कार्तिकेयसमापूर्णां माता मोहविनाशिनीम् ।  
 उमां श्रीशंकरारामां वन्दे लक्ष्मीपतिप्रियाम् ॥ ३ ॥  
 वन्देहमामामुमां च सोमां सोमप्रियां नदीम् ।  
 त्रिवेणीसंगताः सत्य आत्मदर्शनदानदाः ॥ ४ ॥  
 अत्रिप्रियेव सुखदा मोक्षदातिप्रिया हि नः ।  
 किं वर्ण्यतेत्राल्पमतिर्वाङ्मनोविषयातिगाः ॥ ५ ॥  
 प्रणवादृशरूपा या तां वन्दे मनसा गिरां ।  
 कार्तिकामां सोमयुतां खानार्थं मम संगताम् ॥ ६ ॥



ममन्वादिदोषहरां वन्दे हरिहरात्मिकाम् ।  
 किं मया प्रार्थ्यते सर्वदृश्यां सच्चित्सुखात्मिकाम् ॥ ७ ॥  
 सर्वा पूर्णा च करुणा शेषदृश्या शिवप्रिया ।  
 हरितालिकां सरित्सेव्यां पार्वत्या सहितां नमः ॥ ८ ॥  
 इदं स्तोत्रं सत्कवित्वदातृ सन्मानसप्रियम् ।  
 अर्पितं च मया प्रीत्या सर्वदृश्यहरेःपदे ॥ ९ ॥

### ३५ यमुनास्तोत्रम्

वन्दे श्रीयमुनापंचगङ्गासङ्गममुत्तमम् ।  
 प्रयागत्रयसद्वमं तुरीयानन्ददायकम् ॥ १ ॥  
 नमामि पंचगणे त्वा यमुने गोकुलप्रिये ।  
 श्रीकृष्णामृतफलदे दत्तात्रेयसुहृन्मुदे ॥ २ ॥  
 शिवा भद्रा मोगावती कुंभी ख्याता सरस्वती ।  
 यमुना कृष्णा च वेणीयुक् मोक्षदाता नमाम्यहम् ॥ ३ ॥  
 प्रयागराजराज त्वं वैराडानन्ददायकः ।  
 श्रीरामदूतहनुमन्सेविनं ते तटं सदा ॥ ४ ॥  
 तस्मात्ते स्नानजं पुण्यं को वेत्ति मगवान् स्वयम् ।  
 मकरे माकरे मीने मुदे मेघरुचौ परे ॥ ५ ॥

### ३६ आरती गणपतीची

जयदेव जयदेव गणपति नम्रवदना । मंगलमूर्ते आरति तव  
 संनत सदना ॥ ध्रु० ॥ त्रिधाधारा पार्वतिनया विप्रहरा । हारा  
 लंबोदर हरमोदक मोदकरा । अखिलसुरार्चितदेवा अर्पितमर्वकरा ।  
 विद्यानिधि धनदाता पालय मा सुकरा ॥ १ ॥ सृष्टिस्थितिपाता त्वं

पूर्णब्रह्म त्व । शशिमाळ सुरपालो मूषकनाहस्त्व । गिरिजानदा  
 ब्रह्मानदा मोदस्त्व । सत्धर्ममार्गदाता वदन्व्यदाता त्व ॥ २ ॥ प्रण  
 वातीता प्रणयाकारा मो समुक्ता । एकोनेको रूपो रूपस्त्व प्रमुख ।  
 सुप्रधामनाम सुवकर सुरगुरुनलेख । अस्मान् रक्षतु विद्यादुरिता  
 च्चिन्त्याळ ॥ ३ ॥ सिंदूरचर्चितगात्रो दुर्वांजुरमाळ । प्रियरक्त-  
 गंधमुष्यो मदारसुमाळ । वरदाभयपाशाकुशधृनकर सुरपाल ।  
 करुणासागर दरहर नृसिंहयतिलेख ॥ ४ ॥

### ३७ आरती विश्वेश्वराची

जय शमो शशिशेखर विश्वेश्वर देव । नीराजयामि ते हर सज्जन  
 हृच्छर्वा ॥ धृ० ॥ शिव गौरीश्वर वदितसस्तुतपूज्यपद । श्रीशंकर गगाधर  
 फणिभूषण सुखद । परशूधर मृगयासा हिमनगरसुखद । मुदमर्षय  
 मयि करुणासागर गुरुवरद ॥ १ ॥ यन्निकटेऽन्नसुपूर्णा जगदवा माता ।  
 विघ्नेश्वर हुढीश्वर विद्यासुखदाता । श्रीदंडपाणि भैरव गुरु काशीपाता ।  
 पाता जगता नोऽध्यादुमाधन भवहर्ता ॥ २ ॥ श्रीगगाधरसुखदा-  
 सुखदाखिलधात्री । श्रीकाशीह्र काशी मोक्षपुरी शास्ती । यत्र श्री  
 मोक्षगुहा सफलकलदास्ति । विश्वेश नोमि सदा नृसिंहयति-  
 सूक्तिम् ॥ ३ ॥

### ३८ आरती शंभूमहादेवाची

( शिखर शिंगणापूर )

जयदेव जयदेव जय श्रीमांगीश । हरिहररूप बन्द श्रीधर गोरीश  
 ॥ धृ० ॥ गगापद गगाधर शशिधर सुखदेव । श्रीगौरीह्रदयाम  
 विश्वेश्वरदेव । नगभूषण नगवास नगधर नगदेव । वन्दे नदि विवाह

भवहर हरिदेवं ॥ १ ॥ गुप्तं लिगं वन्दे वन्दे विल्वेशं । वाणं लिगं  
 वंदे वंदे उदितेशं । वन्दे भैरवलिगं वन्दे त्रिशूलेशं । स्तंभं लिगं  
 वन्दे वन्दे गुरुमीशं ॥ २ ॥ वन्दे श्रीगौरीहरमीशं प्रमुदेवं । वन्देहं  
 चोदुंबरमीशं गुरुदेवं । पुष्करतीर्थ्यादितीर्थं वन्दे वरदेवं । श्रीशंमु-  
 महादेवं वरदेशिकदेवं ॥ ३ ॥ श्रीशंकर परशक्तिगणपतिवरदेशं ।  
 पण्मुखकार्तिकेयं वन्दे हरिमीशं । ब्रह्माणं देवेशं नंदीशं त्रीशं । दत्तं  
 श्रीगुर्वीशं नृसिंहयतिधीशम् ॥ ४ ॥

### ३९ आरती श्रीपादश्रीवल्लभांची

जयजय श्रीपाद श्रीवल्लभ गुरुमूर्ते । श्रीमदत्त अवतार तारक  
 सत्कीर्ते ॥ धृ० ॥ पीटापुरसद्द्विजवर राजा सुमति सती । मार्या  
 सुमतिर्नाम्ना दत्ते दत्तमतिः । आमार्या श्राद्धदिने माष्याहे सुगतिः ।  
 श्रीदत्तः स्वच्छन्दो प्राप्तो भिक्षार्थी ॥ १ ॥ सुमतिर्दृष्ट्वा रूपं सिद्धं  
 श्राद्धान्नं । श्राद्धात्पूर्वं चाटाद्भिक्षुं भिक्षान्नं । तुष्टो दत्तो मातर्वरये-  
 ष्चितमान्यं । पुत्रार्थी सा साध्वी पुत्रत्वं नोन्यं ॥ २ ॥ मत्सदृशोन्यो न  
 च तत्पुत्रो जातोहं । मद्बचनं त्वं पालय सत्यं श्रीशोहं । श्रीपाद-  
 श्रीवल्लभनाम्ना भविताहं । इत्युक्त्वा सौतर्धाहंपतिहृत्स्योहं ॥ ३ ॥  
 माद्रे मासि चतुर्थ्यां शुक्ले रव्युदये । जातो बालकबालः प्राज्ञोद्द-  
 हृदो ये । तत्पृष्ट्वांभि मित्रा वाग्वेदोपचये । तत्पादं श्रीपादं वन्दे सव्युदये  
 ॥ ४ ॥ भृगोलतीर्थयात्रां कृत्वा मुनिवेषः । त्र्यहं गोकर्णेऽस्थात्कुरु-  
 पुरमेत्येषः । मूढसुतार्ताविवुधं तत्पुत्रं शेषः । कृत्वा शनिप्रदोपव्रतमी-  
 श्वरतोपः ॥ ५ ॥ भक्तो दर्शनकांक्षी रजको नित्यं सः । प्रांगण-  
 शुद्धिं कृत्वा नत्वा सुमनाः सः । भक्त्या भजे श्रीपादगुरुराजपदं सः ।

तुष्टो राज्यं योऽदाद्भक्तेष्टकृदीशः ॥ ६ ॥ वाणिज्यवृत्तिकर्ता द्विज  
 एको भक्तः । श्रीपादमतिः सोगाब्दद्बुधनयुक् स मतः । चोरहतो मार्गं  
 श्रीपादोऽसिकरात्तः । संजीवित उत्थारित भक्तनिधिः पाता ॥ ७ ॥  
 आश्विनकृष्णद्वादशीहरितिथिबुधवारे । श्रीकृष्णामृतसारेसारे संसारे ।  
 जातेऽद्दृश्ये भजकान् राति मनो भज रे । नृसिंहयति वरदेशिक  
 वन्दे त्वाऽसदरे ॥ ८ ॥ ईदृग्गुणगणचरितो दत्तः श्रीपादः ।  
 अनंतलीलानंतोऽनंतो यत्पादः । स श्रीनृसिंहयतिराट्स्थापितभूपादः ।  
 नानालीलाचरितो नृसिंहहृत्पादः ॥ ९ ॥

### ४० श्री नरसिंहसरस्वती दत्तगुरुंची आरती

जयजय श्रीगुरुभूमन् नृसिंहयतिधीश । पूर्ण ब्रह्म सनातन तारक  
 जगदीश ॥ धृ० ॥ भूत्वावासुतमाधवसुत ईशो दत्तगुरुः । वेदो-  
 वागष्टाब्दे भूत्वा लोकगुरुः । काशीं गत्वा संन्यासी कृष्णगुरुः ।  
 भूत्वा योजोर्नंतो वन्दे देवगुरुः ॥ १ ॥ विद्वन्माधव एत्य च दत्त्वा  
 संन्यासं । बहुशिष्यवर्गयुक्तः स्थापितसंन्यासं । मार्गं विशदीकृत्वा  
 यात्रार्थं वासं । गोदातीरे शूली रोगं संन्यासं ॥ २ ॥ सायंदेवं भीतं  
 मृत्युभयत्राता । कृष्णातटभुवनेश्वरि द्विजसुत ईशात्तः । सुविषजिह्वं  
 कृत्वा सभसंगम आत्तः । तं वन्दे भगवन्तं यो जनसकलात्तः ॥ ३ ॥  
 अमरेश्वरयोगिनियुक् शंवाभिक्षानं । मुक्त्वा तृप्तो मूले संपत्संपन्नं ।  
 द्विजवरमक्तं कृत्वा त्रिस्थलीसंपन्नं । द्वादशमाब्दं स्थित्वाऽगाद  
 सुसंपन्नं ॥ ४ ॥ भीमामरजासंगम एत्य प्रमुदत्तः । नानालीलाः  
 कृत्वा यच्छ्रवणेऽघान्तः । सद्गरराजः श्रीमठद्वष्टमस्वान्तः । स्नात्वा  
 संगम एत्य च मुक्त्वा निजचित्तः ॥ ५ ॥ वंध्यामहिषीदोहनमृत-

सत्पतिर्दानं । वंध्यासुपुत्रदानं यतिगवांहरणं । द्विजकुष्ठरोगहरणं श्री  
 शैलागमनं । सवेऽष्टमक्तागमनं सस्यामिनदानं ॥ ६ ॥ प्राग्दत्तप्रवरो  
 यो यवनो नृपवेषः । तद्प्राग्मेत्य सर्वानंददधृन्नेपः । सर्वानंदं कृत्वा  
 पुण्यासनमीशः । सौनरनाद्गंगायां सगवान् यतिवेषः ॥ ७ ॥ पौपे  
 सिते द्वितीयाशनिवासरकाले । मध्याह्ने श्रीनरहरिनामाम्बुसुकुले ।  
 चन्द्रोऽस्य मूर्ध्नि करपत्के गंगाकमले । चक्रं शंखं माया कुंडीं डमरु-  
 श्ले ॥ ८ ॥ माघे कृष्णे प्रतिपदि मृगुवासरसमये । श्रीशैले स्वेंऽ-  
 तरघात्सचिस्सुखनिष्ठये । त्र्यात्मा दत्तात्रेयो नृसिंहयतिहृदये । जागर्ति  
 प्रमुमरापुरि चासौ कमये ॥ ९ ॥

### ४१ सोमवार अमरेश्वर आरती

जय शंभो शशिशेखर अमरेश्वर देवा । नीराजयामि योगिनिपुत  
 शंकर शर्वा ॥ धृ० ॥ वन्दे शिव गौरीशं नदीशं सुखद । श्रीशंकर  
 गंगाधर धरणीधर सुखद । परशुधर मृगसनाधर परमसुमोद । सुद-  
 'नर्पय मयि करुणासागर गुरुवरद ॥ १ ॥ यन्निकटेऽन्नसुपूर्णा  
 जगदंबा माता । कृष्णावेणीर्षचगंगासुजि पाता । पाता योऽखिल-  
 जगतां विद्यानिधिदाता । वन्दे त्वाममरेश्वरलिंगं चित्सविता ॥ २ ॥  
 यः श्रीदत्तात्रेयो नृसिंहयतिवेषः । भूत्वामरपुर्यां यो शंभामुकु शेषः ।  
 नित्यं नित्यो मूले धनदः सुनपोः । तेन स्तुतामरेश्वर वन्दे धृतशेषः  
 ॥ ३ ॥ ईशान्या गोतीर्थं रुद्रपितृतीर्थं । शुद्धं चामरतीर्थं त्वघना-  
 शनतीर्थं । काम्यं सिद्धं कोटिं शक्तिं परतीर्थं । प्रयागतीर्थं वन्दे  
 स्नात्वाखिलतीर्थं ॥ ४ ॥ द्वादशतीर्थस्नानं कृत्वा त्वमरेशं । योत्रे-

एदि देवेशं शवं परमेशं । स सर्वसुखदृच्छंकरलोकं गच्छेत् शं ।  
वन्दे तं भगवंतं नृसिंहयतिधीशं ॥ ५ ॥

### ४२ मंगळवार श्रीरेणुकेची आरती

जयदेवि जयदेवि जय श्रीरेणुके । विधिमुखविनुधाराधित सेवित  
रेणुके ॥ धृ० ॥ विस्मृतवेदब्रह्मा ध्यात्वाऽत्रिजमीशं । नत्वा विविधैः  
स्तोत्रैस्तुष्टाव परेशं । तत्कथितत्वन्महिमानं ब्रह्म सुरेशं । स्मारयसि  
त्वां वन्दे कुरु करुणालेशं ॥ १ ॥ गुरुबोधितकृतवीर्यजतपसा दत्तः  
स्यात् । संतुष्टोपि च राज्ञे चेप्सितवरदः स्यात् । पित्रर्थं रामस्तुत-  
दत्तस्याऽस्याऽऽस्यात् । स्तुतरूपे रक्षय मा बहुविधजन्मभयात् ॥२॥  
विधिहयोंश्च ममैतत्पूज्यात् प्रातं । यत्पूजनतः शंभुश्चेत्यवदत्स्वस्तुतं ।  
एनं त्वन्महिमानं के जानन्ति कथं । कृपया ज्ञानं बोधय निजपदरत-  
भक्तं ॥ ३ ॥

### ४३ बुधवार विठ्ठलाची आरती

जयदेव जयदेव जयरुक्मिणिकाता । करुणानिधिपदकमला  
आरति भगवंता ॥ धृ० ॥ पदि गंगा पीतावर कटिकर वरदाता ।  
हृदि कौस्तुभ कमलाक्षा दीनजनोद्धर्ता । भर्ता जो जगताचा कलि-  
मलमयहर्ता । वंदूं पदकमला जो स्वधामसुखदाता ॥ १ ॥ राधा-  
रुक्मिणिरमणा देवा घननीळ्या । रत्नमुगुट शिरिं शोमे कंठी वनमाला ।  
प्रियपुंडलीकवरदा धीशा जनपाला । दर्शनमात्रे सुखदा देवा तारि  
मला ॥ २ ॥ आपाढी कार्तिकी उत्सव जे करिती । त्याते मुक्ती  
मुक्ति देशी संपत्ति । ऐशा तुज देवेशा करितो मी विनति । ठेवी  
तव पदि दासा मज नान्या सुगति ॥ ३ ॥

४४ गुरुवार श्रीगुरुदत्ताची आरती

जय मगधन् जयभूमन् श्रीदत्तादिगुरो । अनसूयात्रिवरप्रद नत-  
जनकल्पनरो ॥ ४० ॥ देवान्दशतथ्यानात्तुष्टो मगधान् सः । ज्योत्स्ना  
योगीराजः पद्भुजपरहंसः । दत्तस्तस्मादत्तोऽत्रिजवरदोऽवासाः ।  
प्रदोपमृगबुधपर्णाया परपुरुष सः ॥ १ ॥ गेहेऽत्रैवतीर्णो यः पर-  
मामा तं । देवाः सिद्धा ऋषयो विश्वात्मानं तं । रूपं दृष्ट्वाऽत्यंतं  
योगिजनस्वातं । योगीजनब्रह्म इति प्रोचुस्तं संतं ॥ २ ॥ मुनिसुत  
सहितः क्रीडाचक्रेऽनलीला । जलधौ चित्रविद्यास स्वा करुणालीला ।  
अखिलगुरो विश्वंभर दर्शय ता लीला । त्वं सिद्धराजनामा तारय माऽ-  
लीला ॥ ३ ॥ वेदाः सागा पञ्चा दृष्टास्तान्स्मृष्ट्वा । धर्मपथो विशदी-  
कृत ईशा स्वानिष्ट्वा । सम्यग्ज्ञानानन्दो देवर्षीस्तुष्ट्वा । तं दत्तं वन्दे-  
ऽहं प्राविशदित्स्मृष्ट्वा ॥ ४ ॥ ध्येय पुंमामीशो ज्ञेयः स च  
मत्तान् । मक्ति योगं दत्त्वा प्यानेनासक्तान् । यतिवेषं धृत्वादान्मुक्ति-  
पदं सक्तान् । देवानर्जुननहुपालकान् स्वानागान् ॥ ५ ॥ प्रन्हादाय  
वरं साप्यपदबोधं । दत्त्वाऽवधूतवेषं छिन्वाऽखिलवधं । अनंतलीलो  
दत्तोऽवत्त मा हृद्योध । कृत्वा श्रुतिमतिदानं वरगुरुसदबोधम् ॥ ६ ॥  
आयु सुमोमकातो द्विजविष्णुदत्तः । वरसत्कर्मसुमंत्रान् दत्त्वा चोद्धर्ता ।  
जंभ हत्वा सुरतः स्वस्वपद दत्त्वा । दाता सुरेद्रनमितो रक्षतु मां  
पाता ॥ ७ ॥ ब्रम्हेदितरेणूका रामस्य च माता । माता जगता तत्सुत  
एत्याखिलकर्ता । सत्यं ज्ञानं दत्त्वा रामस्य च समता । येनार्पिता च  
सोऽव्याजन्ममयात् त्राता ॥ ८ ॥ श्रीपादश्रीब्रह्मवृत्सिंहगुरुरूपः ।

कठिमलदहनं कृत्वा नानागुणरूपः । भक्तोद्धारं कृत्वा स्वांतः सन्नूपः ।  
 चूसिंहयतिधीरो मामवनु शिवोऽरूपः ॥ ९ ॥

### ४५ शुक्रवार श्रीजगदंबेची आरती

जयदेवि जगदंब सच्चित्सुखमूर्ते । आरति पदकमले ते विमलेऽ-  
 खिलहृत्स्थे ॥ १ ॥ मूलाधारे वेदाधारे त्वा वन्दे । देवेदित-  
 सासेवितपदपद्मे सुखदे । भक्तमनोरथपूर्णं सत्कृतिपूर्णमुदे । मुदमर्षय  
 मयि मातर्माधीशे परदे ॥ १ ॥ सृष्टिस्थितिलयकारिणि दानवरिपु-  
 धात्री । शमदमसाधनदात्री वरदेशिकदात्री । छात्रीकृनर्पिसुरवरगण-  
 चन्दितसत्री । सप्तत्रिसप्तफल्दे वेदविदां कर्त्री ॥ २ ॥ अंब श्रीरेणुके  
 मातः श्रीकाले । दुर्गे दुर्गमसवित्सुखदे भवविमले । कमलाक्षी कमलो-  
 द्भवमातर्ज्ञानबले । अबले निघेहि मयि ते बलमीश्वरि सुबले ॥ ३ ॥  
 श्रीलक्ष्मीः श्रीगौरि वागीश्वरि मातः । तारय मा भवभीतं भीतजग-  
 त्पातः । भवहरिविधिविनुते निर्गुणगुणचेतः । विद्याविषे रूपे दर्शय  
 मे मातः ॥ ४ ॥

### ४६ शनिवार आरती मारुतीची

जयदेव जयदेव मारुतिवरधीरा । आरति तव पदकमले भवतु  
 मम सुधीरा ॥ १ ॥ अंजनिपुत्रं वन्दे वन्दे हरिवीरं । वन्दे वायुसुतं  
 तं वन्दे रणधीरं । श्रीरामचन्द्रसीताशोकहरं शूरं । वन्दे शिवावतारं  
 स्वभक्तसुखकारं ॥ १ ॥ समुद्रतरणं लंकादहनं येन कृतं । इंद्रजिता-  
 श्वरहरणं कृतिना येन कृतं । सौमित्रिजीवनाथं द्रोणगिरि नीतं ।  
 वन्दे तं भगवन्तं हरिकुलहरिभक्तम् ॥ २ ॥ अहिरावणमहिरावण-  
 रावणकुलनाशं । कृत्वा श्रीरामपदं ध्यात्वा भवनाशं । मत्वा श्रीरामं-



हृद पाटितमुवनाश । वन्दे त हनुमन्त स्वजनार्तिविनाशम् ॥ ३ ॥  
 यन्नाम्ना भयतरण दुर्जनमयहरण । असुरविपार्तिमुहरण सप्ततिहज्जान ।  
 भजकमनोरथपूर्ण धृतनामसुनामन् । वन्दे सुखाधिभग्न नृसिंहयति-  
 धीनम् ॥ ४ ॥

### ४७ श्रीपादस्वामीची आरती

जयदेव जयदेव जय श्रीपादगुरो । आरति तव पदकमले भो  
 नतजनकल्पतरो ॥ धृ० ॥ वेदातीरे शकरपुरि वासो यस्य । धर्मात्मा  
 वेदविदा श्रेष्ठो मुनिवर्य । सत्कमन्तो योगी दीनार्तिहरो य । वन्दे  
 श्रीपादयति भजकाकहरार्य ॥ १ ॥ तीर्पदो द्विजवर्यो ह्यहिमृत्यु-  
 भयार्त । त्वत्पदकमलनतोऽभूद्भ्रमरोगविमुक्त । साक्षात्त्व परमात्माऽ-  
 लौकिककृत्तिकर्त । पावनत्वन्नाम सदा पुनातु मम जगत ॥ २ ॥  
 यच्चित्तिधूमाद्रक्षोमुक्त स्वर्गमगात् । यच्चित्तिभूतिविभूषितमर्त्यो  
 मुक्तिमगात् । यन्नाम मुक्तिमकरोत् सर्गान् शीघ्रमघात् । स श्रीपादस्वामी  
 रक्षतु मां दुरितात् ॥ ३ ॥ कलियुगचतु सहस्रान्देऽश्विनमासे ।  
 रविनासरोनुराधायोगोऽखिलहृत्स । भूना चास्ते यो जागर्ति शिव  
 स । भार्गवमुनिगोत्राको रामोऽनु न स ॥ ४ ॥ सुरमुनिवदित-  
 पादो यस्य जगत्पाद । श्रीपादश्रीगणेशनृसिंहगुरुपाद । यत्र श्री  
 शकरसुरगणवदितपाद । तत्पदकमलरसो नृसिंहहृन्मोद ॥ ५ ॥

### ४८ श्रीदत्ताची आरती

जय जय श्रीमद्गुरुवरदेवाधिदेवा । पचारति हे चरणीं घडवी मज  
 सेवा ॥ जयदेव० ॥ वास तुशा ब्रह्माडी चालक तू देवा । अससी  
 तू सर्वांचा आनदठेवा । वदती वेद सरस्वति न होय हा ठावा ।

कामति माझी नमित्तो पदि देईं ठावा ॥ १ ॥ सदाता तव महिमा  
 वर्णितसे वेद । मोक्षाची सत्रे ही ठेविलिं बहुसुखद । अतिदुःखें  
 शक्ति नसे हरि माझा खेद । ज्ञानामृत पाजुनि दे अखंड तव पद  
 ॥ २ ॥ छीळा अनंत तझ्या वदता आनंत । चारी साही आठरा  
 पाहता नच अंत । नारदव्यासमुनींद्र ध्याता नच येत । तो तूं देहा  
 धरुनी देसि करी स्वार्थ ॥ ३ ॥ पदि गंगा कटि शोभे शाठी  
 कौपीन । हृदयीं लक्ष्मीकौस्तुभमृगुपदछांछन । दंडकमंडळ हातीं  
 रबींदुसम वदन । राहो माझे हृदयीं हेंचि सदा ध्यान ॥ ४ ॥  
 आळिंगो त्वद्मूर्ती दिसोच हे नयना । ऐको कर्ण गुणातें नामामृत  
 रसना । त्वत्पदसुमगंध सदा लागो हा घ्राणा । दे परभक्ति श्रद्धा  
 सतत करूं नमना ॥ ५ ॥

### ४९ श्रीवासुदेवानंदसरस्वतीची आरती

जय जय श्रीमद्गुरुवर स्वामिन् परमात्मन् हंसा ॥ वासुदेवानंद-  
 सरस्वति आरति तदहंसा ॥ धृ० ॥ सोऽहं हंसः पक्षाम्यां संचरसि  
 ह्याकाशे । वासस्ते खलु लोके सत्ये क्रीडा तव मानसे ॥ १ ॥  
 मुक्ताहारो ब्रह्मवाहको वैराड्रूपधर । भक्तराजहृत्प्राततमोहृत्स्वी-  
 कुरु मां च हर ॥ २ ॥ पक्षस्यैके वातेनैते भीताः काकाधाः ।  
 पलायितास्ते द्रुतं प्रभावाद्भवन्ति चादृश्याः ॥ ३ ॥ एवं सति खलु  
 बालस्तेहं प्रसितः कामाद्यैः । मातस्त्वरया चोद्धर कृपया प्रेषित-  
 शांत्याद्यैः ॥ ४ ॥ दासस्ते नरसिंहसरस्वति याचे श्रीचरणम् ।  
 भक्तिश्रद्धे वासस्ते हृदि सततं मे शरणम् ॥ ५ ॥ जय जय० ॥

## ५० तीर्थांची आरती

कृष्णावेणीपंचगंगासंगमी । येउनि सुरमुनि वंदिति श्रीदत्तस्वामी ।  
तो करुणासिंधु हृदयी सांठविला नामी ॥ तद्रूपची होउनिया विचर-  
त्तसा स्वामी । जयदेव जयदेव पुरुषोत्तममूर्ते । जय आनंदमयमूर्ते  
वासुदेवानंदसरस्वति गुरुकीर्ते । जयदेव जयदेव ॥ १ ॥ धृ० ॥  
सद्विद्या संग्राहनि उपनिषदां रमला । तीर्थे हिंडुनि सर्वां गुरुपर्दि  
रंजविला । गुरुचरितादिग्रंथामृत हे पाजविला । यच्छ्रवणे पठणे  
हरि हरिमन्त्रविधि झाला ॥ २ ॥ श्रीमदत्तगुरुयश दशदिशि गाज-  
विले । जगदीश्वर दत्तगुरु हृदि ज्यांच्या डोले । सुरमुनि गंगाकृष्णा  
रेवास्तुति बोले । तो हा सद्गुरु यत्पर्दि मम मानस रमले ॥ ३ ॥  
प्रथमानंदवत्सरि देहीसा झाला । अन्यानंदवत्सरि विदेहि हा  
भरला । मध्ये सर्वानंदमयकायचि गमला । तो आनंदमयचि गुरु गुरु  
सद्दर्दि गमला ॥ ४ ॥ आठराशे छत्तिस शक्ति ज्येष्टी कुहु तिपीला ।  
आनंद संवत्सरि स्वानंदां भरला । मंगलदिनि सवितात्ता ऊर्ध्व  
दिशा घटिला । ब्रह्मचि होउनि ब्रह्मी गुरुपर्दि हा बसला ॥ ५ ॥  
सद्विद्या देउनिया सन्मार्गी लावी । या तव पदमक्ति जी मन्त्रसिंधु  
सुखी । अधौघहारक नामस्मरण मनी बसवी । त्वत्पदकमंडरसास्पद  
सृष्टिहृत्करवी ॥ ६ ॥

## ५१ श्रीगुरुस्तोत्र

नमः श्रीगुरो मेशधीशे दयाब्धे । भयार्तित्र ते स्वात्मदो वासुदेव ।  
यतीत् सेवितानंद पादान्वयुग्मं । सदा मे हृदि स्यास्तुतां यातु देव  
॥ १ ॥ मक्तिशब्दे देहि मे ते दयालो । दासो दीनो भावतापेन

ततः । सर्वैस्त्यक्तो द्वारि तेऽत्र प्रसंस्योऽहं मां मातः पाट्याऽघ  
 स्ववालम् ॥ २ ॥ आलोक्य मामभ्युत ईश्वरोऽपि । भीतो गमसागर-  
 सुरशैलान् । सत्यं तथा च तव हृत्कमले स्थितो यः । श्रांतः स्व  
 दर्शय यते गुरुवासुदेव ॥ ३ ॥ मा भीरिति वचनं मे देहि दयालो  
 गुरो यतिश्रेष्ठ । नान्यो मे रक्षार्थं धावति भोः श्रीगुरो जगन्मातः  
 ॥ ४ ॥ त्वयि भक्तिं मे वर्धय दुर्हृत्तम ईश नाशय अशेषं । यच्च  
 तवेष्टं तत्कुरु मयि भोः सर्वज्ञ वक्तुमसमर्थः ॥ ५ ॥ भक्तिं च मे वर्धय  
 भोस्त्वदीये । रूपे तथा नाशय हृत्तमथ । दुर्वासनाश्च गुरुवर्यं दया-  
 निधे ते । यच्चेष्टमेव कुरु तन्मयि सार्वभिज्ञ ॥ ६ ॥ मा भीक्ष  
 भोस्तेस्त्वभयं सदैव । याचेऽहमेतद्वचनं गुरो ते । अज्ञोऽहमीश  
 करुणाघन वासुदेव । रक्षस्व मा सर्वत एव सर्वदा ॥ ७ ॥

### ५२ अमरेश्वरपद

भज भज अमरेश्वरलिंगं । परब्रह्म यत्पूर्णमनन्तं सर्वेश्वरलिंगं ॥  
 भज भज० ॥ धृ० ॥ ब्रह्मेन्द्राद्या ऋषयः सर्वे । गधर्षाद्या गणाश्च सर्वे ।  
 ध्यात्वा तल्लिंगं ॥ १ ॥ आदिगुरुं तं दयाघनं तं । अखिलद्वदिस्त्वं  
 स्वात्मानं तं । श्रुतिशिरवदितं ज्ञानमनन्तं । पश्याखिललिंगं ॥ २ ॥  
 सुबाणरावणसुरमुनिसंस्तुत । नंदीभृंगीरिटिगणपूजित । हिमनगजा-  
 गणपतिपद्मुखयुत । त्वल्लिंगं ॥ ३ ॥ कृष्णावेणीपचनदीयुत । संगम-  
 संस्थित सुरेंद्रसेविन । त्वत्पदकमलासक्तगर्भोत्तदर्शय तल्लिंगं ॥ ४ ॥  
 सुवीरभद्रो नित्यानदाः । सनकसुनंदनसुनारदाद्याः । तत्र पदकमले  
 सन्मानसदाः । संति सदा लिंगं ॥ ५ ॥ सदास्ति भाति प्रियमानंदं ।  
 चिद्धनपूर्णं नित्यानंदं । शातसुधियाऽकामानंदं । पश्यामितल्लिंगं ॥ ६ ॥

न पश्यतीदं कश्चन भक्त्या । ज्ञातुं शक्यं गुरुपदसक्त्या । यस्मात्त-  
 स्मात्तसदुक्त्या । पश्य सुहृदिगं ॥ ७ ॥ सीतारामः शिवगुरुरूपं ।  
 ध्यात्वागस्तेर्वचसा रूपं । वृत्वा शैवं पश्यति रूपं । अमरेचरदिगं  
 ॥ ८ ॥ सुयोगिनीगं त्रिभुवनमीशं । शशिगंगाधरकणोद्रमूर्धं । सन्म-  
 तिवरदं विमूर्तिमीशं । वन्दे गुरुदिगं ॥ ९ ॥ श्रीगुरुयतिवरवासु-  
 देवपति । पदनतनरसिंहसरस्वती । श्रीगुरुकृपया दत्तदृढमति ।  
 पश्यति हृदि दिगं ॥ मञ्ज मञ्ज० ॥ १० ॥

### ५३ मारुति नामानि

हनुमानंजनिष्ठुतो वायुपुत्रो महाबलः । रामेष्टः फाल्गुनो गोत्रः  
 पिगाक्षोऽमिनविक्रमः ॥ १ ॥ उदविक्रमगश्रेष्ठो दशप्रीवस्य दर्पहा ।  
 एक्ष्मगप्राणदाता च सीताशोकनिवर्तनः ॥ २ ॥ हनुमतस्तु त्रिदश  
 नामानीनानि यो जपेत् । तस्य कस्य मयं नास्ति जायते मक्ति-  
 मान्नरः ॥ ३ ॥

### ५४ श्रीवासुदेवानंदसरस्वतीचरित्रम्

आदौ रूपमरूप ते गुणगणेशान्मानवं स्वीकृतं ।

वर्णाद्याश्रमधर्मधारणमयो श्रीदत्तदेवेद्गुरो ॥

तत्संस्थापनतीर्थपादवज्रयुक् तुर्ये कवीट् स्वार्निहन् ।

वन्दे ते गुरुवासुदेव यतिराट्सेव्याप्रिकंजं परम् ॥ १ ॥

( टीका ) हे अरूप हे गुणगण, ईशात्, तदारम्य । ते त्वया ।  
 आदौ सृष्ट्यादौ । रूपं, धृत्तमित्यध्याहारः । ततः मानवं मनोरिदं  
 मानवं स्वीकृतम् । तेन रूपेण वर्णाद्या, वेदास्तेम्य आश्रमादिधर्माणां  
 स्मृत्यादिरूपेण धारणं स्वीकृतं । मो श्रीदत्तदेवेद्गुरो देवाना ईशा-

स्तेषां गुरो । तत्संस्थापनतीर्थपादवपुयुक् तेषां वर्णाश्रमधर्माणां संस्था-  
 पनार्थं तीर्थानि पादे येषां वपुषां तद्युक् । त्वमेव असि नान्यः ।  
 अतस्ते तव । हे कवीट्स्वार्तिहन् कविः शुक्र ईट् गुरुर्येषां ते कवीशः  
 सत्सदृशमूपेभ्यः सकाशात् या स्वानां स्वकीयमक्तानां आर्तिः तां हन्ति  
 सत्संबुद्धौ । भोः गुरुवासुदेव । यतिराट्सेव्याधिकंजं परमहंसैः सेव्यं  
 पादकमलं । परं मायया रहितं शुद्धस्वरूपं वन्दे । अन्योर्थः—हे अरूप  
 ब्रह्मस्वरूप । आदौ ते स्वया । गुणगणेशात् गुणैः शमदमाधैर्युक्तात्  
 गणेशनामब्राह्मणसकाशान्मानवं स्वीकृतं । ततो वर्णाद्याश्रमाणां च  
 धर्मधारणं स्वीकृतं । भो श्रीदत्तदेवेट् गुरुर्यस्य तत्संबुद्धौ । तत्संस्था-  
 पनतीर्थपाद स्वार्तिहन् कवीट् । तुर्ये चतुर्याश्रमे वपुर्युजि योगे यस्य  
 सः तथा । त्वं दीनान् त्रातुं प्रागदृष्टयोगेन स्थितोसि । त्वत्पद-  
 कमलसेवात्रैविध्याकाक्षी दासोऽहं ते यतिराट्सेव्याधिकंजं परं वन्दे ॥  
 ॐ तत्सत् ॥

### ५५ मुंबई श्लोक

वन्देऽमुंवातर्धात्री मायाशक्तिस्वरूपिणी ।

गुरुवाचाप्रगभ्या ता नमामि पदमात्मनः ॥ १ ॥

## गुरु-शिष्यसंवाद

शिष्यः—ज्ञानसमाधि व हठयोगसमाधि यांत अंतर काय ?

स्वामीः—या दोहोंत हेंच अंतर आहे की हठयोगसमाधि आयस ( लोखंडी ) सुवर्णासारखी आहे व ज्ञानसमाधि मूळ ( निसर्गसिद्ध ) सुवर्णासारखी आहे. लोखंडी सोनें याचा अर्थ किमयेनें लोखंडाचें जें कृत्रिम तऱ्हेनें बनवितात तें सोनें. असलें सोनें काळांतरानें पुनः लोखंड या मूलस्थितीच येतें, असा लोक-प्रवाद आहे. यास आधार—वृद्धशिक्षेत—योगैः समाहितसमाहित-ता मतायःस्वर्णोपमा त्वनुपमा प्रथमा मता यः । तत्राक्षमःस परमां परमात्मदत्तात्रेयाथयाद् गतिमियात् सततानुरक्तः ।

भावार्थः—योगसमाधीपेक्षा ज्ञानसमाधि श्रेष्ठ असून ती ध्यानानें प्राप्त होते; म्हणून ध्यानाचा अभ्यास केल्यानें स्वरूपस्थिति प्राप्त होते. यास उदाहरण—आयस सुवर्ण व मूळ सुवर्ण यांचा दृष्टांत वर दिलाच आहे. मूळ सुवर्ण कधीहि बदलत नाही, परंतु आयस सुवर्ण काळांतरानें मूळ जातीवर जातें.

शिष्यः—ध्यानयोग सिद्ध झाल्याची खूण काय ?

स्वामीः—याची खूण आत्मसाक्षात्कार. स्वरूप-स्थिति प्राप्त होणेंच.

शिष्यः—ध्यानयोग घरल्यावर किती काळांत हें साध्य आहे ?

स्वामीः—याला अमुक अशी काळमर्यादा नाही. हें त्या साधकाच्या भूमिकेवर अवलंबून आहे. शास्त्रवचन असें सागतें कीं,

मनुष्यत्व मुमुक्षुत्वं महापुरुषसंश्रयः । दुर्लभं त्रयमेवैतद्  
देवानुग्रहहेतुकम् ॥ ( वि. चू. )

भावार्थ — वेदात्साक्षात्काराला कालमर्यादा नाही. परंतु गुरुप्रसादाने व ईश्वरानुग्रहाने मात्र तो लवकर होणे शक्य आहे. यास दृष्टांत एकाद्याने जसे स्वतःजवळील धन स्वेच्छेने दुसऱ्यास दान देऊन त्यास सधन करून टाकावे तसे हे आहे. मनुष्यत्व व मुमुक्षुत्व हे असे कालाधीन आहे.

शिष्य — बरे ते असो. पण साधकाने तरी दिवसातून किती वेळ हे साधन करावे ?

स्वामी, — यास कालाचे अमुक एक प्रमाण नाही सर्वच काळ हे करीत राहिले पाहिजे. नुसते ठराविक काम करून वेळ मारण्याने व शपथेतून सुटण्याने हे जमणार नाही. ज्याला खरोखरीच ही अवस्था प्राप्त करून घेणे असेल त्याने 'आसुप्तेरामृतेः काल नयेद् वेदान्तचिन्तया ।' ( जीन्मुक्ति ) रोज निजेपर्यंत व जीवात जीव असेपर्यंत हे वेदात्तचित्तन केलेच पाहिजे, म्हणजेच तो वेदान्त-साक्षात्कार होतो.

शिष्य — नुसत्या ईश्वरीप्रसादाने वा देवानुग्रहाने मुमुक्षुत्व येतेच अशी खात्री आहे काय ? किंवा त्यालाहि पुनरपि कालाची जोड लागतेच ?

स्वामी — मनुष्यत्व व मुमुक्षुत्व ही ईश्वरीप्रसादानेच होतात. तथापि इतके सर्व एकामागोमाग प्राप्त होऊन देवानुग्रह झाला तरी आत्मसाक्षात्काराचा कालहि यागच लागतो. कारण या गोष्टीला



कालाची अनुकूलता असावी लागते. अथवा दुसऱ्या भाषेत बोला-  
वयाचें तर या कामाला कालाचा प्रतिबंध निघावा लागतो. उदा-  
हरणार्थ—गर्भाधान झालें तरी मूल अव्यंग परिपूर्ण बनण्यास जी  
कालाची नयमासाची अवधि ती निसर्गनियमाप्रमाणें मिळालीच  
पाहिजे. सर्व योनिसंभवास हें अत्यंत आवश्यक कालबंधन आहेच.  
मनुष्यप्राणीहि योनिसंभव आहेच. अयोनिसंभव अवतारिक  
महात्म्यांची गोष्ट वेगळी.

शिष्यः—कालाच्या प्रतिबंधास कारणीभूत कोण ?

स्वामी—कालाच्या प्रतिबंधास प्रारब्ध हेंच कारणीभूत आहे.

शिष्यः—मग हा कालाचा बांध निघण्यास उपाय ?

स्वामीः—यास उपाय अम्यास व पूर्वसंचितमोग व क्रियमाण  
न करणें.

शिष्यः—याशिवाय प्रारब्धनाशांस आणखी एकादा उपाय  
जोडीला आहे काय ?

स्वामीः—आहे, उपाय आहे, व तो म्हणजे ईश्वरीप्रसाद व  
सद्गुरु अनुग्रह. या दोहोंनी व त्याच्या जोडीला अम्यासानें तें  
प्रारब्ध नष्ट होऊं शकतें.

शिष्यः—सद्गुरु अनुग्रह व ईश्वरीप्रसाद कशांनें होईल ?

स्वामीः—गुरुपादसेवेनें होईल. मात्र ती सेवाहि तशीच एक-  
निष्टपणें व अनन्यमात्रानें झाली पाहिजे.

शिष्यः—गुरुसेवेनें तरी त्यांचा अनुग्रह व प्रसाद आपले मना-  
प्रमाणें लवकर होऊं शकेल काय ?

स्वामी — त्याची खात्री नाही. हे सर्वस्वी त्याच्या अधीन आहे. त्यानी मनात आणलें तर तें ताबडतोब होऊं शकेल. पण तें त्याच्या मनात येणें न येणे हें केवळ त्यांच्यावरच अवलंबून राहिल.

शिष्य — यास आणखी काहीं उपाय !

स्वामी — यास उपाय एकच. तो हा कीं, शिष्यानें आपल्या नि सीम सेवेनें सदगुरूचें मन आपल्याकडे वेधून घेतलें पाहिजे. तान्हा मुलास जशी कडकडून भूक लागली असता टाहो फोडून तें कळवळून रडू लागते व असें होताच त्या तान्हुल्याची माता मग कितीहि कामात गर्क असो, तें सर्व काम टाकून आधीं त्या आपल्या बालकास स्तनपान करून त्याची भूक शमविते तसेंच हुवेहूब घेयें आहे. मूळ जोंवर हसत खेळत आहे व आपल्याच नादात आहे, त्यास मातेची जरूरी नाही, तोंपर्यंत ती तरी त्यास कशास मुद्दाम उचलून घेईल व पाजील ? म्हणून मुमुक्षूला कडकडीत वैराग्याची भूक लागल्याशिवाय त्या सदगुरुमाऊलीचें चित्त त्याचेकडे वळणारहि नाही व त्यास ज्ञानामृत पाजून त्याची ज्ञान-भूक भागविणार नाही. यात काय तें समजून घ्यावें. याचा अर्थ गुरूचें चित्त वेधण्याचा सर्व बोजा शिष्यावरच पडतो. गुरु कृपा करीत नाही म्हणून त्याचेवर रुसून जाणाऱ्या शिष्याचा जो तोटा होतो त्याचे कारण त्याच्या ठिकाणीं गुरुभक्तीचा अभाव असतो हेंच होय. मघाशीं दिलेल्या शिशुमातेच्या उदाहरणावरून हें नीटपणे कळलेंच असेल.

शिष्यः—होय, मला आतां अगदी बरोबर रीतीनें कळले. आम्ही आपली फिर्दाद नेल्याशिवाय राजानें तरी आमचेवद्दल चौकशी कां करावी ? तसेंच येथेहि दिसतें. बरें तें असो. आतां माझे असें म्हणणें आहे कीं, कोणत्याहि उपायानें कां होईना जर स्वकर्मानुष्ठानानें अथवा दैववशात् ज्ञान प्राप्त झाल्यास तेवढ्यानें मागेल काय ?

स्वामीः—नाहीं, तेवढ्यानें मुळीच मागणार नाही. तसें असतें तर शुकाचार्य हे जन्मतः ज्ञानीच होते, पण तेवढ्यानें त्यांचें मागलें नाहीं.

शिष्यः—तर मग त्यांना काय अधिक करावें लागलें ?

स्वामीः—त्यांना अभ्यास करावा लागला.

शिष्यः—कसला अभ्यास व तो कशासाठी ?

स्वामीः—योगाचा अभ्यास व तो स्थितप्रज्ञेसाठी. ज्ञान झालें तरी त्याचा स्वतःवर अंमल होण्यास म्हणजे तें ज्ञान निरंतर अंगी बाणण्यास हा अभ्यास बराच कालपर्यंत केला पाहिजे. इतका कीं, कोणत्याहि अवस्थेंत आपणास एकच हा निदिध्यास लागला पाहिजे. स्थितप्रज्ञता म्हणतात ती याळाच. 'भुक्तिस्तस्य ज्ञानात् तच्चाभ्यासात् स च स्थिरे देहे ।' (र. द. १०, १०)

शिष्यः—श्रीशुकाचार्यांनीं हा अभ्यास कसा केला व त्यांना कोणता गुरु हा अभ्यास करविण्यास लाभला ?

स्वामीः—शुकाचार्य बरी उपजत ज्ञानी होते व त्यांचा जन्म होताच ते सर्व टाकून नम्र स्थितीत पळूं लागले तथापि तेवढ्यानें

भागणार नाहीं हें जाणून त्याचे वडील श्रीमहर्षि व्यास यांनी त्या शुकाला ' अरे शुका, इकडे ये, तुला काही उपदेश करावयाचा आहे ' म्हणून हाक मारली. पण शुक घृत्तीवर नसल्याने त्यास ऐकूंहि आले नसावे व म्हणून ते निसूर पुढे चालू लागले. शुकाची घृत्ति ज्ञानमय होती. त्याच्यात जगतातील भेदमान नव्हता. म्हणून बापाने पुनः कळवण्यानें हाक मारताच शुकाचे जरी तिकडे लक्ष गेलें नाहीं तरी सर्वजगत्स्वरूपी झालेल्या शुकानें म्हणजे, आजू-बाजूच्या वृक्षलतादिकानीं ' ओ, ओ ' म्हणून व्यासाच्या हाकेस प्रत्युत्तरें दिली. शुक पुढें चाललाच होता. त्यानें परतूनसुद्धा मागे वधितलें नाहीं. हें पाहून श्रीव्यास इतकेंच मोठ्याने ओरडून त्यास म्हणाले की, ' बरें तर, वत्सा, माझे न ऐकता व मागे न फिरता, पुढें जातोस तर जा, पण एक कर की, व जाताना विदेही जो जनक राजा त्यास एकवार भेटून जा, व त्याचे तरी ऐक. ते तुला गुरु शोभण्यासारखे आहेत. तूं जरी जन्मतः ज्ञानी असलास तरी गुरुसेवेशाचून व त्याच्या कृपेनाचून सर्व मोक्षमार्ग व्यर्थ आहे हें घ्यानात असू दे म्हणजे ज्ञालें । याप्रमाणें येथून पुढील कथाभाग महाभारतात शुकजनक संवादरूपानें आहेच. पण त्याचें पर्ययसान पुढें असें ज्ञालें की, शुकाचार्यास गुरूपदेश घ्यावा लागून उपजत ज्ञान असताहि दृढ अम्यास करारा लागलाच. तोहि थोडा थोडका नसून बराच कालपर्यंत. यासाठी त्यांनी कडक तपश्चर्या आरंभून स्थितप्रज्ञता अर्धी वाणण्यास १०००० वर्षे समाधीत घालविली.

शिष्यः—आपण मला जो हा सदगुरुमहिमा सांगितलात तो उत्तम रीतीने कळला, व केवळ ज्ञान असूनहि तें अभ्यासावाचून निरर्थक हेंहि कळलें. पण अभ्यास करण्यास गुरूची आवश्यकता कां ? त्यांचे आज्ञेवाचून तो होऊं शकत नाही कां काय ? अशी माझी सरळ शंका आहे.

स्वामीः—गुरूची आवश्यकता आहेच. कां कीं, आपल्या मते कोणतीहि गोष्ट कितीहि बरोबर असली तरी ती तज्ज्ञानें तपासल्या-शिवाय खरी नव्हे. उदाहरणार्थ—एकाचा चित्रकारानें कितीहि कसून एकाघाचें चित्र रेखाटलें असलें तरी तें जोंपर्यंत दुसऱ्यानें पाहून ओळखतां आलें नाही तोंपर्यंत व्यर्थ. क्वचित् असेंहि होतें, चित्रकार तें चित्र रेखीत असता त्यांत अगदीं तन्मय झालेला असतो, व त्यामुळे आपण केले तें सर्वस्वी बरोबर आहे अशी त्याची समजत असते. तथापि त्याचेप्रमाणें ही समजूत इतरांची होईल तेव्हां खरें. नाहीतर कावीळ झालेल्याला सर्व जग पितळें दिसत असतें म्हणून सर्व खरोखरीच तशा रंगाचें असतें काय ? नाही. हा केवळ त्या रोग्याचा पित्तदोष होय. तसेंच चित्रकाराचेंहि आहे. खुद्द चित्रकारहि आपली तन्मयता गोडा वेळ वाजूस टेवून आपले चित्र कांहीं काळ मध्ये सोडून व कांही जागा सोडून मार्गें जाऊन पुनः आपली कृति नव्या दृष्टीनें पाहूं लागतो, त्यावेळीं त्याला आपल्या राहिलेल्या पूर्वं चुक्या पुनः दिसूं लागतात. एरव्हीं नाही. इतकेंहि करून त्याचें चित्र अगदीं निर्दोष होतेंच अशी त्याची खात्री नसते म्हणून तर तो पुनः आपणांस सोडून इतरांस तें दाखवीत असतो,

त्याला स्वतःला जरी आपलें चित्र चांगलें झालें आहे म्हणून मना-  
तून आनंद झालेला असतो, तरी जोपर्यंत तज्ज्ञानी त्याची परीक्षा  
करून आपले अभिप्रायाचा शिक्षा मारला नाही व तें चांगलें झालें  
असें म्हटलें नाही तोपर्यंत व्यर्थच. पण एकदा का त्याच्या पसतीस  
पडलें म्हणजे चित्रकाराचाहि आनंद दुणावतो व त्यालाहि आपली  
कृति निर्दोष झाल्याचा आनंद वाटतो. हा अनुभव एकवार खुद्द  
चित्रकारासच विचारून पहा. हीच थेट स्थिति सर्व गोष्टी-  
विषयीची आहे. नामदेवाला वाटलें कीं आपण पूर्ण भक्त तेव्हा  
आपण पांचलो. पण जेव्हा सर्व संत मंडळी एकत्र बसलेली पाहून  
गोरा कुमारानीं सर्वांच्या टपलीं आपल्या हातातील गाडगें घडवा-  
वयाचें थापटणे घोपटलें व ही मानवरूपी गाडगीं कच्ची कीं पक्की  
परीक्षा केली तेव्हा त्यास आढळलें कीं नाम्या कच्चा ! त्यानीं मग  
नामदेवास सांगितलें कीं ' बावारे, तू अजून कच्चा आहेस, गुरु करून  
घे. त्याचाचून तुला सद्गतिहि नाही व सुटकाहि नाही. पुढें नाम-  
देवानीं गुरूकडून आपला कार्यभाग सावला. म्हणून लक्षात ठेवावें  
कीं, आपलें ज्ञान सर्वांगपरिपूर्ण होण्यास व तें चोख आहे असें  
समजण्यास त्याची परीक्षा दुसऱ्याकडून करून घ्यावी लागते व  
तेव्हाच तें दृढ होतें असें समजावें. गुरूची आवश्यकता का आहे  
हें यावरून कळलेंच असेल. व्यनहारातहि हें सोने किती नंबरी  
आहे हे पाहण्याकरिता आपण सरकारी छाप्याच्या माणसाकडे अथवा  
सराफाकडे आपलें सोने त्याचा कस, हीण इत्यादि तपासण्याकरिता  
जात नाहीं काय ? तसेंच येथेहि आहे. आपणास समजतें असें

चाटत असलें व तें एक वेळ खरेंहि असलें तरी त्यावर जगताचा छाप हा बसलाच पाहिजे. नंतर तें सर्वतोपरी सिद्ध झालें असें जाणावें. याप्रमाणें ही गुरूची आवश्यकता असतेच असते. नुसत्या जगाला विचारलें अथवा त्याकडे पाहून आपण थोडीहि गोष्ट उचलली व ती ठिकलों तरीहि जग हें आपलें गुरुच झालें. श्री-दत्तानीहि चोवीस गुरु असेच केले. यावरून आपणाव्यतिरिक्त जग गुरुस्थानी नव्हे असें कसें म्हणता येईल ? आपण जगात आहोंत तोंपर्यंत आपलें जगापासून यत्किंचित्हि चालणार नाही. म्हणून अशा प्रसंगी कोणी आपल्याला योग्य गुरु न मिळाला तर निदान जगद्गुरूस म्हणजे जगद्रुपी गुरूस शरण जाऊन आपला कार्यभाग साधावा. याचा अर्थ निदान जगापासून तरी ज्ञानाचे व अम्यासाचे धडे प्यावेत. जन्मतः माता गुरु, पुढें पिता गुरु, पुढें ज्ञान-दाता गुरु, पुढें जगद्गुरु व शेवटी परमात्मा गुरु याप्रमाणें एकसारखी पायरी पायरीनें गुरुपरपरा आहेच. मिळून काय सर्वत्र गुरुमयच आहे. म्हणून गुरूची योग्यता जी साक्षात् परब्रह्मादत्की म्हणून खालील श्लोकात सांगितली आहे ती यासाठीच. 'गुरुर्ब्रह्मा गुरुर्निष्णुर्गुरु-देवो महेश्वरः । गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥ या श्लोकात सर्वच गुरु म्हणून सांगितलें आहे तें एवढ्याचकरिता. याप्रमाणें गुरूचें माहात्म्य आहे.

शिष्यः—मला हें गुरुमाहात्म्य पकें ठमलें. आता मी असें विचारतो की, तो गुरु आहे तरी कसा अथवा असतो तरी कसा हें कळेल काय ?

स्वामी:—हो, आम्ही स्वतः आमच्या गुरुमहाराजांचे ठायी जे गुण पाहिले आहेत ते तुम्हा सर्वास ऐकून तरी माहीत असतीलच. नसल्यास त्याचें एकवार श्रवण करा म्हणजे समजेल. अथवा याहि-पेक्षां थोडक्यात म्हणजे श्रीसद्गुरु श्रीमत् परमहंसपरित्राजकाचार्य वासुदेवानन्दसरस्वती यांनी केलेली 'श्रीगुरुस्तुति'च एकवार पठण करा म्हणजे झाले. त्यात ९ श्लोकांत सर्व काही गुरूचे गुण आणलेले आहेत.

### श्रीगुरुस्तुति

जो सत्य आहे परिपूर्ण आत्मा । जो नित्य राहे उदित प्रभात्मा ।  
 ज्ञानें जयाच्या नर हो कृतार्थ । तो पूर्ण आनंद गुरू समर्थ ॥ १ ॥  
 अखंड आत्मा अविनाशि दत्त । तया पदी लाविति जे स्वचित्त ।  
 वित्तभ्रमा सोडिति ते कृतार्थ । तो पूर्ण आनंद गुरू समर्थ ॥ २ ॥  
 जो जागृति स्वप्न सुषुप्तिसाक्षी । जो निर्विकारें सकळा निरीक्षी ।  
 वीक्षी परी ज्यासि नसे निजाय । तो पूर्ण आनंद गुरू समर्थ ॥ ३ ॥  
 जळीं त्यळीं सर्वहि वस्तुमाजी । व्यापूनि राहेचि तयासि राजी ।  
 जो-ठेवि भावें नर हो कृतार्थ । तो पूर्ण आनंद गुरू समर्थ ॥ ४ ॥  
 जें दृश्य तें रूप नसे जयाचे । दृश्यात राहे अविकारि ज्याचें ।  
 स्वरूप तोचि अविनाशि अर्थ । तो पूर्ण आनंद गुरू समर्थ ॥ ५ ॥  
 दृश्यासि घेता नच घेववे जें । स्वरूप तत्स्थ प्रभुचें सुतेजें ।  
 स्वये प्रकाशे जागि जो परार्थ । तो पूर्ण आनंद गुरू समर्थ ॥ ६ ॥  
 असोनि सर्वत्र गुरुप्रसादा । विना न लामे करिताहि खेदा ।  
 मेदाचि वार्ता करि जो अपार्थ । तो पूर्ण आनंद गुरू समर्थ ॥ ७ ॥



अनन्य भावे मनतां अनन्य । लभ्य प्रमु जो नच होइ अन्य ।  
 सन्यस्त सनैयण तारणार्थ । तो पूर्ण आनद गुरु समर्थ ॥ ८ ॥  
 मागे तुकाराम त्यासि दत्त । दे वासुदेवा करुनी निमित्त ।  
 हें स्तोत्र चिन्मात्रपदा समर्थ । चाया हराया सकलाध्यनर्थ ॥ ९ ॥

गाणगापुरि अठराशें सत्तावीस शकामधीं ।

उदेयेले स्तोत्र हेंचि आधि व्याधि हरो कुधी ॥१०॥

### गुरुस्तुतीचा भावार्थ

अथ व आत्मा याचें ऐक्य, अमेद दाखविण्याकरितां आत्म्याम  
 परमात्मा म्हटलेले आहे आत्मा हा ब्रह्माप्रमाणेच अशिनाशी व  
 पूर्ण आहे. दत्त हे सद्गुरुही असेच आहेत. हा कृत्स्य ( निर्दि-  
 कार ) परमात्मा जागृति, स्वप्न व सुषुप्ति या तिन्ही अवस्थास  
 व्यापून आहे व तसाच तो सर्व जगतामही व्यापून दशागुळे उरला  
 आहे हा स्वतः अतिकारी अमून विकारात सापडण्याजोगा नाही.  
 हा सर्वांना प्रकाशित करतो. पण त्याचा प्रकाश मात्र घेता येत  
 नाही. अशा या आत्म्याची प्राप्ति त्याची सद्गुरुप्रमाणे उपासना  
 केव्हांपाचून होत नाही जसे दुधात वृष अस्तूनही तें दूध निरजून  
 मयन केव्हांपाचून प्रकट होत नाही तद्वत परतु हेंही कळण्यास  
 गुरुत्वाच ह्मी व असा गुरु म्हणजेही परमात्माच, म्हणून अशा  
 गुरुची अथवा दत्ताची म्हणजे अद्वैत ब्रह्माची एकभाशानें उपासना  
 केली असता तो श्रेयटी त्याचें फड जें त्याशीं एकरूप होणें तें  
 देतो. एकदरीत एकानेंच एकाची एकभाशानें सेवा केली असतां  
 अखेरीस तें एकच ज्याचें त्यास प्रतीत होणें असा सिद्धान्त. म्हणून

त्यामुळे मन जास्त प्रसन्न होईल की दर्यासारख्या अमर्याद आकाराच्या वस्तुलागने मन जास्त गंभीर, प्रफुल्लित व आनंदित होईल ! महासागर हातांत आला तर कवडीच काय पण अनंत रत्ने त्या रत्नाकराकडून मिळतील, पण केवळ कवडी घेऊन संतुष्ट होऊं पाहणारास एका कवडीशिवाय महासागरासारखा विविध रत्नांचा आनंद कसा भोगावयास मिळणार ? आद्य शंकराचार्यांचे गुरु श्रीगोविंदपूज्यपाद यानीहि आपल्या रसहृदयतंत्रात एका चरणात असेंच म्हटलें आहे. ' कृपणाः प्राप्य समुद्रं वराटिकाळाम-संतुष्टाः।' ( र. द. ३-१ ). भावार्थ—समुद्र लाभत असता जे केवळ कवडीवरच संतुष्ट होऊन राहतात, म्हणजे हीच आपली इतिकृत्यता समजतात ते केवळ कृपण अतएव दरिद्रीच म्हणण्यास हरकत नाही. म्हणून मनाचा हा संकुचितपणा नाहीसा होण्यास सर्व कर्मे ही अहंकृति टाकून व मन महासागरासारखें गंभीर व अमर्याद करून तें परब्रह्माशी मिसळून त्याच्या एवढें मोठें—नव्हे त्यांतच समाविष्ट करून—मग तीं कर्मे केली असता आपल्यास त्याची बाधा न होता महा परमानंद चाखावयास मिळतो. यापेक्षा आता जगांत दुसरा मोठा मोठा तो आनंद कोणता असूं शकेल याचा तुमचा तुम्हीच विचार करा. ब्रह्मार्पण कर्मे केल्याने परमपुरुषार्थ घडतो तो हाच. मानवाची हीच इतिकर्तव्यता की त्यानें आपलें सर्व समर्पण एका परब्रह्माचे ठायीं करावे, म्हणजे तो महालाभाचा आयताच वाटेकरी होतो. काय अद्यापि समजलें किंवा नाही ? ' निहंतुक निरहंकारे ब्रह्मार्पण सर्वचि होती ।' अशी एक साधूक्तिहि आहे.

शिष्यः—होय अगदी बरोबर समजलें ! समुद्राचा दृष्टान्त खरोखरीच मोठा गंमतीचा खरा ! ज्यात सर्व वस्तु ड्रवून जातात, समरस होतात, एकरूप होतात, तोच समुद्र अशीच ना याची व्युत्पत्ति आहे ?

स्वामीः—होय असंच.

शिष्यः—बरें ! अशा प्रकारच्या पुरुषाची वृत्ति ( वागणूक ) कशा प्रकारची असू शकते तें समजेऊ काय ?

स्वामीः—हो ! अशा तऱ्हेचे पुरुष कसे असतात तें एकनाथी भागवतात स्पष्टपणानें सांगितलें आहे. ' बाळोऽमृतपिशाचामः स्मर्तृगामी दयानिधिः । ' म्हणजे बाल, उन्मत्त व पिशाच या तीन अवस्थापैकी कोणत्यातरी एका वृत्तीने त्याची वागणूक व्यवहारात असते.

शिष्यः—पिशाचासारखी वृत्ति म्हणजे ते खरोगरीब पिशाट होऊन राहताना की काय ? का आपलें हें नाटक ?

स्वामीः—होय, तसेंच ! ते प्रत्यक्ष पिशाच होत नाहीत तर लौकिकात दाखविण्यापुरतें ते तसें वर्तन करतात. असे पुरुष अशा तऱ्हेच्या प्रत्यक्ष वृत्तीमध्यें असतात असें नव्हे तर ते केवळ असा आमास दाखवितात. याचें कारण त्याम जगनाची निरर्थक उपाधि होऊं नये असा त्यांत गर्भित हेतु असतो. तुमच्या पाहण्यात असे साधु आलेहि असतील किंवा ऐकितानहि असनीड की ज्याचे पुढें कोणी दर्शनास अगर विचारण्यास किंवा प्रसादास गेले तर ते खस्कन् अग रर धावून येतात, शिष्यांशप देताना अगर दगड

घोंडे किंवा काठी उचलून डोक्यात हाणतात. म्हणून असल्या सत्-  
 पुरुषाचा तो आंतरहेतु असतो असे समजू नये. त्याचा हेतु  
 इतकाच की, इतकाही धाकदपटशा दाखवून जे कोणी अखेरपर्यंत  
 या दिव्यात टिकतील तेच खरे कडकडीत मुमुक्षु असे त्यास पार-  
 खून त्यावर कृपादृष्टि करून त्यास प्रसाद घावयाचा. खरोखर असे  
 दयानिधि पुरुष स्मर्तृगामी म्हणजे सर्वांचे अतर्याम जाणून त्याचेवर  
 यथायोग्य दया करणारेच होत श्रीदत्तमहात्म्यात अशा तऱ्हेचे पुष्कळ  
 दृष्टांत आहेत. ज्यात प्रत्यक्ष दत्तानी चांडाळ, मलग, भिकारी,  
 उन्मत्त, पिशाचवत्, त्रिपयी, अभिजापी बगैरे अनेक प्रकारची  
 अमगळ, किळसवाणी अगर उग्ररूपे धारण करून त्याची सेवा  
 अगर भक्ति करू पाहणाऱ्यास वेळीं अवेळीं भेडसाविलें आहे व  
 त्याची कसोटी पाहिली आहे पण जे कोणी सद्गुरू इतक्याही  
 परीक्षेस उतरून, त्याचे सन्निरा जाऊन पोहोचले आहेत, त्याचे  
 पाय धरीत आहेत, त्यांची करुणा भाकीत आहेत त्या आर्त  
 जनावर ते दत्त प्रसन्न झाल्याशिवाय राहिलेही नाहीत. खुद्द एकनाथ  
 स्वामीना तर हा अनुभव आहेच पण त्याच्याप्रमाणें दुसऱ्या किऱ्येक  
 सत्पुरुषासही हा अनुभव आहे. एकदा तुकोवाना कोणीएक  
 पिशाच मेटले असतां ते म्हणाले—‘ काय विठोबा ! तुम्ही आता  
 पिशाचाचे रूप धारण केले काय ? काही हरकत नाही. पण  
 अशांनीं मी तुम्हास यत्किंचितही भिणार नाही हें घ्यानात ठेवा.  
 मी तुम्हास ओळखले तुम्ही कोण आहात ते ’ याप्रमाणें अनेक  
 दादले पिशाच वृत्तीचे असले तरी तेमद्वारांरून सत्पुरुषाची वृत्ति

खरीच पिशाच्च म्हणून न समजना, ती भाममात्र म्हणजे वरकरणी अमते हे घ्यानात घ्यावे व ते जरी अशी वृत्ति उपाधि होऊ नयेत म्हणून पंकरितात तरी तेवढ्याने निरुपाधिक होनात म्हणजे आपलेमागे उपाधि लावून घेत नाहीत असे समजू नये. जे कोणी खरोखरी आर्त व मुमुक्षु असनात त्याचे मुक्ततेसाठी व कार्यासाठी ते उपाधि स्वीकारण्यास मज असनात. मात्र मुमुक्षूने त्याचे वित्त आपलेकडे वसे ओढून घ्यावे व लाम कसा करून घ्यावा हे त्याचे अभ्यासावर व सेवेवर अवलंबून राहील.

शिष्य — दत्त हे त्रिशिर व पद्मुन म्हणतात हे स्वर्ग काय ?

स्वामी — हो ! ही गोष्ट खरी आहे, पण इतुगीची आहे. तीन शिरे सहा हात हे तीन वृत्ति एकत्र मिळान्याचे रूपक आहे. तथापि तमैच रूप पाहू जाणाऱ्या भक्ताम तें तमैही दिसेल. पण कल्पियुगात अशा त्रिशिर पद्मुन मूर्तीचे दर्शन होणे दुष्प्राप्य आहे. तें या युगात मनुष्याप्रमाणे एकशिर, दिहस्त न बालोन्मत्त अपना पिशाच्च वृत्तीने होणारे आहे. अनभूतवृत्ति म्हणतात ती पाळाच.

शिष्य — आपण जो आत्मसाक्षात्कार मघा म्हणाउन त्यात आणगी काही भेद आहे म्हणताना तें काय ?

स्वामी — होय. आत्मसाक्षात्कारांत थोडा भेद आहे खरा. सारख्या अभ्यासाने जो सतत आत्मसाक्षात्कार होतो तो नगुण साक्षात्कार होय. वेदानप्रतिपाद्य तो परोक्ष साक्षात्कार म्हणतात व त्याचा जो प्रत्यक्ष अनुभव तो अपरोक्ष साक्षात्कार.

शिष्य — उत्थान म्हणतात तें काय ?

स्वामी — उत्थान म्हणजे, काहीं काल आत्मसमाधीमय अवस्थेत जो गेलेला असतो तो पुन पूर्वस्थितीवर येतो म्हणजे भानावर येतो या जगात येतो त्याला उत्थान म्हणाव व साक्षात्कार झाल्यानंतर पुन पूर्वस्थितीवर येणे तेच उत्थान. आत्मसाक्षात्काराची पराकाष्ठा म्हणजेच स्वतोत्थान होय

शिष्य — आत्मोत्थानाप्रमाणेंच परोत्थान म्हणून काही असतें कीं काय ?

स्वामी — होय असतें तर ! बरें विचारलें आत्मोत्थान एका जीनात्म्यालाच लागू आहे व परोत्थानाची अवस्था म्हणजेच ईश्वरपण ही अवस्था म्हणजे ज्ञानाची पराकाष्ठा होय

शिष्य — मला आपल्यास एकदा मुक्त व परब्रह्म यातील अंतर विचारावयाचें होतें

स्वामी — काहीं हरकत नाही पुढील खेपेस सागू कारण आता सध्यावदनाची वेळ झाली आहे तेव्हा आज येथेंच मुकाम करू या

शिष्य — मुक्त व परब्रह्म यांत अंतर काय ? परवा आपण यात्रियीं सांगू म्हटलें होते म्हणून पुन आपल्यास त्यात्रियीं स्मरण करीत आहे

स्वामी — ठीक आहे आता वेळही आहे तेव्हा यात्रियीं काही विवरण करण्यास हरकत नाही मुक्त व परब्रह्म ही दृष्टान्तानी सांगण्याची म्हटलीं तर असें म्हणता येईल समजा एखादा

गृहस्थाश्रमी असाता व तोच पुढे संसारास असार समजून व सर्वे संग परित्याग करून सन्यासी व्हावा त्याप्रमाणे हे आहे. म्हणजे सन्यास स्वीकारल्यावरहि ज्याप्रमाणे पूर्वाश्रमीच्या मुलावाळाचा संवेन म्हटला तर अमून आता मात्र त्यास तो वाधूं शकत नाही त्याप्रमाणे.

शिष्यः—मुक्तीम किती काळ लागेल याचा काही अंदाज आहे काय ?

स्वामीः—याचा अंदाज कसा करता येईल ! सतत अभ्यास करूनही त्याला काटाचें बंधन आहे हे खरे आहे. तथापि तेवढ्याने गडबडून जाण्याचें कारण नाही. एकदा मनुष्य निराश झाला की मग तो हात पाय गाळून पुढचा उद्योग करण्याचें सोडून देतो; म्हणून निराश न होना क्रमानें सलोकना, समीपता, सरूपता व सायुग्यता ह्या मुक्तीच्या पायऱ्या आर्सें आर्सें व धीमेपणानें गाळून परमसंपदी जाणें हे जरूर आहे.

शिष्यः—आपण म्हणता हा मार्ग खरोखरीच फार विकट असून तो आम्हांमारच्या पाभरांना मागणें फार दुष्कर आहे. मला नाही वाटत की अर्धमट साधकांना इतका अवघड जिना चढे तों धीर असेउसा. ते विचारे ही विकट वाट पाहून आधीच घाबरतां व कदाचित् तो निराशेनें सोडूनही देतो. इतका दम धरून अगदी गिरिशिखरान्न ज्ञानारा अमा कचिनच महत्त्वा आटोळें.

स्वामीः—नेही गरेंच. हा मार्ग सायकाशीचा अनरप पिपी-लिकामार्ग आहे, व यास टप्ये टप्येही चढुत आहेत. तथापि

स्वामी —नाहीं. तसें काहीं फार म्हणण्यासारखें नाहीं. पण या मार्गांत एक मोठी गोष्ट अशी लक्षात ठेवावी लागते ती ही की, त्यानें म्हणजे माणकानें, सद्गुरूचा प्रसाद व ईश्वराचा अनुग्रह होण्यास आपल्या मेवेन विठकुळ खट पटू देता कामा नये व आपल्या प्रयत्नात कसूर करता न ये अशा सेवेनें व अशा प्रयत्नानें त्यानें आपल्या कमरूप क्षेत्रात ( शेतात ) श्रीगुरु व ईश्वर यांच्या वृपेचें पाटाचें पाणी सहज खेळू शकेल अशा वेतानें आपल्या भूमिकेन आगाऊच चर खोदून ठेवण्याची व्यवस्था करून टेवली पाहिजे. अशी त्याची व्यवस्था झालेली असली म्हणजे सद्गुरु त्याच्या भूमिकेनीच चराचे वाज ( दरवाजे ) केव्हाच फोडून टाकतील व त्यातून आपल्या दयामय पाण्याचे प्रवाह सोडून तें पात्र जलमय करून टाकतील व असें ज्ञान्यानें सद्गुरुस्वरूपी जलान मग आपणही शुद्ध जाऊन त्याच्या स्वरूपां पोहोचू यान आश्चर्य तें कसलें ? गुरूची योग्यता व गुरूची आनंद्यकता या दृष्टान्तावरून पुन्हा एकवार पटण्यातोगी आहे नाहीं ?

शिष्य —मला आपले विनतोड दृष्टान ऐकून फारच संतोष वाटला. परवा वनलेली मडळीहि हेंच म्हणत होती की, स्वामी-महाराजाची ( आपली ) सागण्याची हातोटी फार अपूर्व आहे म्हणून. त्यांनाही आजचें आपलें हें भाषण सांगणार आहे व माझी गात्री आहे की हें ऐकून त्यांनाही आनंद वाटणारच पाहिजे. पाहिजे तर आन येथेंच पुरे करू या.



शिष्यः—काळ मी आपलें झालेले घोटणें मुक्त व परत्रातीळ अंतर याविषयीचें, आमचे सर्व बंधूस सांगितलें व माझ्या अटकळी-प्रमाणें त्यांनाही काहीं शक्ता न येता तो विषय पटून समाधान घाटलें. आतां त्यातून एकदोघाच्या मनान काहीं गोष्टीविषयी आपले-कडून फोड करून प्यावयाची होती. पण ते, तो विषय आपलेपुढें ठेवण्याविषयी भीड धरतात म्हणून त्यांचे वर्तानें मीच तो विषय आपलेपुढें माडतो.

स्वामी.—ज्ञानाचे बावतीत भीड ठेवूं नये. आपली जलम चव्हाट्यावर बाधल्यावाचून औषध मिळत नाही. असो. काय ? त्याचें म्हणणें तरी काय ?

शिष्यः—त्याचें म्हणणें असै की, आम्ही या व्यग्रहारानें इतके जखडलेले आहोंत की, आमची सुटका कधी काळी होईल की नाही याचीच शंका घाटते. कारण आमचे हातून धड अम्यासही होत नाही व धड सद्गुरुसेगाही होत नाही. तरी यास आणखी जगळचा काहीं सुलभ उपाय असल्यास हवा आहे.

स्वामी.—काहीं नाही. अशा प्रपची पुरुषानें दिवसा काय हवा तो आपला व्यवहार कराना. पण रात्री आपणच ठरविलेल्या वेळी थोडा का होईना आत्मानात्मविचार करण्याचा परिपाठ ठेवला तर त्याचीही सुटका होण्यास हरकत नाही.

शिष्य —हा विवेक कसा करायचा ?

स्वामी.—त्याला एकच उपाय व तो म्हणजे मी व माझे याचा त्याग करणें. सन्यास करणे.

शिष्यः—म्हणजे काय ? याची विशेष फोड करून मला द्या आहे.

स्वामीः—असें पहा, सुपुर्तीत आपणांस सुख मिळनें कीं नाही ?

शिष्यः—होय. आपल्यास उत्तम गाढ शोप लागली होती हें आपल्यास जागे झाल्यावर कळनें व त्याविषयी आनंद होतो.

स्वामीः—पण सुपुर्तीत मन जरी निद्रित असलें तरी आपण म्हणजे आपला आत्माच जागा असतो. म्हणून त्याच्या साक्षित्वा-मुळे आपल्यास हा आनंद सांगतां येतो. शोपेंत असतानाच कोणास हा आनंद त्यावेळीं सांगतां येईल काय ? व जर येईल तर तो जागाच म्हणावयाचा. मग शोपेंत व जागेपणांत अंतर तें काय राहिलें ?

शिष्यः—होय, तें खरेंच. जागेपणीं आपलें मन जागें असतें व निद्रित तें निजलेलें असतें. पण आत्मा हा उभयावस्थेत जागाच असतो, असाचना आपल्या म्हणण्याचा आशय ?

स्वामीः—होय, तसेंच. अगदी तसेंच. इतकेंचसें काय पण आत्मा चारी अवस्थेतही जागाच असतो, व या सर्व अवस्था आत्म्याला लागू नसून मनाच्या मूढ जागृतादि वृत्तीमुळे त्याला लागू आहेत. आत्म्यास विलकूल लागू नाहीत.

शिष्यः—या चारी अवस्था कोणत्या व त्यांचीं लक्षणे काय ?

स्वामीः—हें पहा. मन जागें असतें ती जागृति. निजलेलें असतें तेव्हां सुपुत्ति. जेव्हां अर्धवट जागें व अर्धवट शोपाकू अशा संदिग्ध अवस्थेत असतें तेव्हां स्वप्न. व जेव्हां मुळीं मनच नाहीसें

झालेलें, मन लय पावलेलें असतें तेन्हा अमनस्क अय्या उन्मनी अवस्था म्हणावी. याच अवस्थेला, ती या तिन्हीहून विपरीत, विशेष व महत्त्वाची म्हणून चौथी अवस्था असें नामाभिधान आहे. जर काही या नरदेहात येऊन साधार्याचें असेल तर ती हीच अवस्था होय. समाधि स्थिति ती हीच. म्हणून येनकेन प्रकारेण मनाचा लय करणें अवश्य ठरतें. मी व माझे सोडल्याशिवाय या मनाचा लयच होऊं शकत नाही. कारण जेथें हें मी व माझे आलें तेथें अहंकार व मन सदा जागृत असतें व समाधि अवस्थेला तर हे अगदीं वागडें आहे. म्हणून मी व माझे सोडलें पाहिजे असें जें वर आम्ही म्हटलें त्याचें इंगित हेंच आहे.

शिष्य — मी व माझे कोणत्या अवस्थेत सोडायचें : जागेपणी की निद्रेत ?

स्वामी — मी आणि माझे जागेपणी सोडलें पाहिजे व सुपुसीतही सोडलें पाहिजे. प्रथम जागृतीत हा सोडण्याचा अभ्यास केला म्हणजे मग सुपुसीतही तो हळूहळू साधूं लागतो मात्र हें खरें की, जागेपणापेक्षा सुपुसीत हा साधणे कठीण आहे. एक वेळ जागेपणी हे करता येईल पण सुपुसीत मन निद्रिस्त जरी असलें तरी तें मी व माझे या द्विदल बीजाची वासना धरून असतेंच. त्या वेळीं हें बीज अदृश्य व लयस्थितीत असलें तरी त्याचा प्रचंड वृक्ष जागेपणी होऊ लागतो. अनुकूल स्थिति मिळाली की बीजें फोंफावतात हा निसर्गसिद्ध नियमच आहे. म्हणून वासनाबीजें अजीवात जळून गेलेली पाहिजेत. भाजलेल्या धान्याप्रमाणे नावाला धान्य हे बीं,

एष योन्वास विलकृष्ट उपयोग नाहीं. जळलेल्या सुंभाचा पीळ दिसतो पण ते सुभ कशास वाधता येईल तर शक्य. म्हणून रत्ननाबीने जागून खाक केली पाहिजेत. मी व माझे हीच ती रासनाबीने होत. हा देह तो मी व या देहाकरिता जें जें करतो, केडे अगर करणार तें माझे. हीच ती भासना.

शिष्य — आता मला या मी व माझे या द्विदल बीजाचें कोठें पुकळ उडवायलें. धरें तर मी आता असें विचारतो कीं, ज्या अहकारामुळे मी व माझे जन्माला येतें तो अहकार राहातो ती कोठें ?

श्यामी — रा प्रश्न विचारला. मध्यतरी मी हेंच सांगणार होतो पारिपयैवा भयाधार अम्र आहे— 'नेत्रस्य जागृत विधा-  
त्कटे स्वप्न समादिशेत । सुप्तं हृदिस्थ विधात्तालो तुरीयकर ॥'  
म्हणजे—हा अहकार शरीरात ठिकठिकाणी असतो अहकार म्हणजे पां जड देहाविषयींची ममता, ममत्व. हा अहकार नेत्रात असता जागृतारस्या असते. तो छीन होऊ लागला कीं, प्रॉप आठीच. हा कडात गेला की स्वप्नावस्था असते. तो हृद्यात गेला की सुपुति व तो ताडस्थानी म्हणजे महारंप्री गेला की तुरीया ( उन्ननी ) अवस्था होणे. पढिन्या तीन टिकणां अहंकार ज्या अवस्था करतो त्या अवस्थान त्याचें स्वरूप शुद्ध नसतें. पण तो महारंप्री जाऊन दुर्पारस्या प्राप्त झाली की त्याचें तांबाळ शुद्ध स्वरूप बनतें. येथे मायेचें स्वरूप असतें. येथीउ अहकार स्वस्वरूपाचा असतो. याकीप्या जागेचा अहंकार मापारोपेन असतो. म्हणूनच वारंभी

**स्वामीः—**प्रारब्धामुळे. प्रारब्ध याचा अर्थच प्राक्-पूर्वी आरब्ध म्हणजे हातीं धरलेले, आरंभलेले कार्य. आपण सोडलेल्या कर्मरूप घाणाचें फळ आपल्यास मिळालेंच पाहिजे. कर्म जसें शुभा-शुभ असेल त्याप्रमाणें त्याचें फळ पुण्य, पाप अथवा सुख, दुःख असेल. यावरून जेथे कर्मच नाही तेथे सुख-दुःखही नाही. मात्र कर्म याचा अर्थ सहेतुक कर्म असाच व्याख्याचा. जें कर्म अहेतुक तें मुळीं कर्मच होऊ शकत नाही. त्यास फार तर सहज कर्म म्हणावें. सहज कर्माचा केव्हाही बाध होऊ शकत नाही. मग तें सहज कर्म शुभ असो कीं अशुभ असो; काहीं चिंता नाही. यासाठीं भगवद्गीतेत म्हटलेच आहे कीं—‘सहजं कर्म कौन्तेय सदोपमपि न त्यजेत्’ याचा अर्थ—अर्जुना ! जें कर्म सहजीं आपल्या वाट्यास आलें तें मग अशुभ असलें तरी बेहतर. पण तें टाकू नये. याचें कारण तें मुळीं बाधतच नाही. आगतुक कर्म मात्र बाधतें. यास दृष्टान्त—शरीराला नाक, कान, डोळे; हात, पाय इ. टेंगळें सहज कर्मांन ( प्रकृतीनें ) आली असल्यानें त्यांची बाधा होत नाही. उलट, तीं काहीं अंशीं सुख देण्यासच कारणीभूत होतात. पण या टेंगळाशिवाय या अवयवांवर जर का आगतुक टेंगळें अगर फोड आले तर ते दुःखदायक होतात. याचें कारण काय तर तीं सहजीं ( प्रकृतीनें ) आलेलीं नव्हेत. म्हणून आपण कृत्रिम तन्हेनें केलेलीं कर्मे प्रारब्धात गणलीं जाऊन, तें दृष्ट सुखदुःखात्मक प्रारब्ध आपण्यास भोगणें प्राप्त होतें.

**शिष्यः—**हें प्रारब्ध नाहीसें होण्यास काय उपाय ?

**स्वामी:**—हैं नसावें जैसे वाटत असेल तर वासनाबीजाचा क्षयच केला पाहिजे. तसाच मनोनाशही झाला पाहिजे. कारण वासनेला आधार मुळीं मनच.

**शिष्य:**—नुसत्या ज्ञानां वासनाक्षय व मनोनाश होत नाही काय ?

**स्वामी:**—होतो, पण तो तात्पुरता होतो. पण पर्जन्यकाळ नसताना धुळींत पडलेलीं बीजे व कंद, वर्षाकाळाची घंड व अनुकूल हवा लागताच पुन्हा जोरानें उठूं लागतात. म्हणून नुसतें ज्ञान होऊन भागत नाही, तर त्याचा सतत अभ्यास झाला पाहिजे. अभ्यासानें हीं बीजे जळून जातात म्हणजे त्याचे मोड करपून जातात, मग जरी हीं बीजे नाशाला असलीं तरी त्यापासून सृष्टि होऊं शकत नाही. म्हणून ज्ञानोत्तरही स्वतंत्रपणें मनोनाश व वासनाक्षयाचा अभ्यास केलाच पाहिजे. मार्गें एकवार आम्हीं सूर्यकांत मण्याचा दृष्टांत देऊन सांगितलेंच आहे. त्याची येथें पुनरावृत्ति करून आठवण करतो की, स्वरूपज्ञान वृत्तींत प्रविष्ट झाल्याराचून व त्याचीं एकवटलेलीं प्रखर किरणें अज्ञानरूप कापसा-धर पडल्याखेरीज तें जळून दग्ध होणार नाही.

**शिष्य.**—नुसता वासनानाश याचा व मनोनाशाचा अभ्यास अथवा नुसता ज्ञानाचा अभ्यास केला तर चालणार नाही काय ?

**स्वामी.**—चालेल. पण वासनाक्षय, मनोनाश व तत्त्वज्ञान या तिहीचा अभ्यास एकसमयावच्छेदेकरून केल्यास उत्तम. कारण त्यानें काम त्वरित होतें.

शिष्यः—आपण जो या तिन्ही गोष्टींचा अभ्यास एककालीन ज्ञानाला पाहिजे म्हणून म्हणतां तो कसा ?

स्वामीः—तो असा कीं, अंगप्रधानरूपानें.

शिष्यः—अंगप्रधानरूपानें म्हणजे ?

स्वामीः—अंगप्रधानरूपानें याचा अर्थ—एकदा ज्ञानाला प्रधान करून म्हणजे महत्त्व देऊन वासनाक्षय व मनोनाश यांना अंगत्व म्हणजे गौणत्व देणें व दुसऱ्यांदा वासनाक्षय व मनोनाशाला प्रधानत्व देऊन ज्ञानाला अंग करणें. म्हणजे या योगें दोन्ही अंगें खंबीर होतात. याचा विशेष उलगडा हवा असेल तर तो जीवन्मुक्तिविवेक या ग्रंथावरून करून घ्यावा.

शिष्यः—आम्हीं जें ऐकले व वाचलें आहे कीं—ज्ञान, भक्ति व योग असे तीन मुक्तीचे मार्ग आहेत. त्यांत तद्य कितपत आहे ? म्हणजे तीनही आचरलेच पाहिजेत अथवा यांतून कोणताही एक आचरला तरी चालतो ? व जर एकेकटा मार्ग चालत असेल तर त्या प्रत्येकाचें भिन्नत्व अथवा वैशिष्ट्य काय ? व शिष्याय या सर्वांतून सुकर कोणता ? असे माझे एकाच प्रश्नापासून उद्भवणारे चार पांच प्रश्न आहेत, त्याचा कृपा करून उलगडा ज्ञान्यास बरें होईल.

स्वामीः—हे सर्व प्रश्न एकमेकांच्या गुंतागुंतीचे आहेत यांत शंका नाही. पण ही गुंतागुंत एकदम सुटणारी नाही. यांतून कांहीं पदर आधीं तर काहीं मागून असे सुटूं शकतील. म्हणून सर्व गुंतागुंत सुटोपर्यंत या विषयाचें पूर्ण अनुसंधान राखलें पाहिजे.

**शिष्यः—**पाहूं. आतां हें अनुसंधान राखण्याचा प्रयत्न तर करून पाहूं.

**स्वामीः—**ठीक आहे. प्रथम योगांत, ज्ञानांत व भक्तीत काय काय साधते व काय काय कमी पडते तें पाहूं म्हणजे त्यांचे मार्ग व त्यांचें वैशिष्ट्य या दोहोंचा आपोआपच उलगडा होईल. आतां क्रमानें योग, ज्ञान व भक्ति घेऊं.

**योग्याचें—**वासनेचें मूळ ज्ञानानेंच जळतें. कसें, तर मोड भाजलेल्या बीजाप्रमाणें भर्जित बीज तें हेंच. म्हणून योग साध्य झाल्यावर त्यानें ज्ञानाचा अभ्यास स्वतंत्र केला पाहिजे. योग याचा अर्थ येथे दृढयोग समजावा. यांत जळलेलें कांहींच नसतें. योगी ॥ फक्त पंपानें नळींतील वायू ज्वरीनें वर ओढून व ती जागा निर्वात करून पाण्याचें आकर्षण होतें, तद्वत् आचार करतो. म्हणजे देहाचें आकर्षण प्राणाचें ( वासनेचें ) मनांत व मनाचा आत्म्यांत लय ज्वरीनें करतो.

**ज्ञान्याचें—**वासना व मनोनाशाचें मूळ फक्त जळलेलें असतें. पण त्याचा दृष्ट सुखदुःखात्मक शेंडा मात्र जळलेला नसतो, म्हणजे ओला अथवा जिवंत असतो. पण तो प्रारब्ध-मोगानें नाहीसा होतोच. तथापि त्यानें वासनाक्षय, मनोनाशाचा अभ्यास शेंडा जळण्यासाठीं स्वतंत्र केला पाहिजे. पण एकाच काळीं ज्ञान व मनोनाशाचा अभ्यास केल्यास हें सर्व अज्ञान आमूलाप्र नाश पावतें.

**भक्तियोग्याचें—**भक्तियोगाचें पर्ययसान ज्ञानयोगांत होतें. याचें कारण—‘ भक्तेश्च या पराकाष्ठा सैव ज्ञानं प्रकीर्तितम् ’ असें देवी-



गीतेंतच सांगितलें आहे. भक्तीची पराकाष्ठा म्हणजे आत्यतिक्रमा तेच आत्मनिवेदन ही नववी भक्ति होय. म्हणूनच भक्तियोग्याला ज्ञान्याप्रमाणें वासनाक्षय २ मनोनाशाचा अभ्यास करण्याचें कारणच नाही. याचें कारण हेच की त्याच्या सस्काराचा व मनाचा लय आत्मनिवेदन या भक्तीमुळे परमेश्वराच्या ठायी झालेला असल्यामुळें व तो जगतात एका ईश्वरावाचून दुसरें काहींच पहात नसल्यामुळे त्यास या गोष्टीचें कारण पडत नाही. येथे पहाणे किंवा दिसणे ही एक वृत्ति व ती नाही म्हणून मिथ्या मानणें ही दुसरी वृत्ति = अनुवृत्ति. ज्ञानी हा बाहेर अनुवृत्तीनें जगत् पाहतो व भक्त हा अतर्वृत्तीनें ईश्वरास पहातो हा दोहोंत भेद. भक्त आपला लय आधळेपणानें डोळे मिटून करतो ज्ञानी आपला लय उघड्या डोळ्यानीं करतो. आता भक्त व ज्ञानी हे या जगतास कसे पाहतात म्हणाल तर—भक्तयोगी प्रथम सगुणाला ( ईश्वराला ) पाहून मग जगत् पाहतो व तें मिथ्या आहे म्हणतो अर्थात् त्यास या गोष्टीचें ज्ञान नंतर होते, व तें भक्तीच्या पराकाष्ठेनें होऊन ईश्वरस्वरूप ज्ञान होतें. त्यानें तो निर्गुण पहातो म्हणजे याथात्म्यज्ञान होऊन मग मोक्ष मिळतो. ज्ञानी प्रथम ब्रह्मज्ञान करून घेऊन ( निर्गुणाला पाहून ) मग जगत् पाहतो सगुण पहातो. म्हणजे अन्वयपूर्वक व्यतिरेक पाहणे ज्ञान्याचें तर व्यतिरेकपूर्वक अन्वय पाहणें भक्ताचें. याप्रमाणें योगी, ज्ञानी २ भक्त याची शेवटीं एकवाक्यता होते. शेवटीं सर्व एकच. एकाच ध्येयाला ( मुक्तीला ) पोचणारे. भक्त असो, ज्ञानी असो अगर योगी असो त्या सर्वांना कर्म हें पाया-

प्रमाणें प्रधान आहेच. तो भक्कम नसेल तर त्यावाचून सर्वच ढळ-  
गळिन समजावें. हा सर्वांना पायाभूत आहे. कर्मांचाचून कांहीच  
नाहीं. टिळक आपल्या गीतेच्या टीकेन तरी हेंच प्रतिपादितात, व  
ईश्वर तरी कर्म कोटें नाहीं करीत ! मात्र त्याचें कर्म त्यास बाधत  
नाहीं व आपलें मात्र आपल्यास बाधतें. याचें कारण, त्याचें कर्म  
निष्काम किंवा सहज असतें. सूर्याचा जसा प्रकाश पडावा त्या-  
प्रमाणें, म्हणून तो करून अकर्ना लेंप न झालेला, सगुण सृष्टि करून  
स्वतः निर्गुण असा आहे.

शिष्यः—भावना व भक्ति यात अंतर काय ?

स्वामीः—भावना म्हणजे एखाद्या गोष्टीविषयी नुसती समजूत.  
भक्तीची गोष्ट तशी नाहीं. तीत प्रत्यक्ष क्रिया व तादात्म्य असावें  
लागतें. याहीपेक्षा सोप्या तऱ्हेनें सागावयाचें म्हणजे ' स्वस्वरूपा-  
नुसन्धानं भक्तिरित्यभिधीयते ' ( विवेकचूडामणी ) आपण नेहेमी  
आपल्या स्वरूपाच्या ठिकाणीच रात असणें, गढून जाणें हीच खरी  
भक्ति, आत्मरतीच का म्हणाना. नुसत्या भावनेनें भागणार नाहीं,  
तर खरी खरी भक्ति म्हणजे स्वस्वरूपानुसंधानच पाहिजे.

शिष्यः—आम्हांस असा भक्तिपुरस्सर अभ्यास करण्यास नेहेमी  
व्यवहार आड येतो याला काय करावें ? व्यवहार आड येण्यानें  
आमचे हातून अभ्यास होत नाहीं.

स्वामीः—व्यवहार तर संमाळलाच पाहिजे व तो संमाळूनच  
सर्व कांही परमार्थ केला पाहिजे व हा व्यवहार आमच्या गुरु-  
महाराजांनीं आम्हांस सुद्धां शिकविला. याचा अभ्यास त्यांनीं वर्ष-

भर तरी करवून घेतला असेल. 'आधी प्रपंच करावा नेटका । मग परमार्थ साधावा श्रुतका' म्हणून व्यवहार न टाकता दिवसा हवा तो धदा करून, रात्रीचे नियमित वेळी आपली ध्यान धारणा, उपासना इ. जी काही असेल ती नियमित वेळी करावी, २ एकदा नियम धरला की तो निमित्तावाचून कधीही मोडता नये. आणखी व्यवहारातील एक मुख्य लक्षात ठेवण्याची गोष्ट ही की, उभयतातील व्यवहाराची कधीही बाहेर परिस्पुष्टता न करिता त्याचा उलगडा परस्परांनी एकातातच करित असावा, तर तो व्यवहारच व तो व्यवहार केल्याचें सार्थक, समजलें ना ?

शिष्य—होय, समजलें. मला या व्यवहाराविषयी बरेच दिवसापासून धास्ती वाटे. वाटे की, परमार्थ साधण्यास व्यवहार सर्वस्वी साडलाच पाहिजे व त्यावाचून तर पदोपदी नडनें. तेव्हा या दोन गोष्टी साधणार कशा म्हणून भारी चिंता वाटे. पण आता त्याचा चागला उलगडा झाला मला एकदा आपल्या तोंडून, हा व्यवहार न सोडता अभ्यास करण्यास काही हरकत नाही हेंच पाहिजे होतें. असो. आता या आपल्या भाषणानें माझ्या मनाचें समाधान झालें.

स्वामी—व्यवहार नडतो कोणास ? ज्याचें मन त्यात लित्त असतें त्यास. जो सदासर्वकाळ व्यवहार करता करता आपलें स्मरण ठेवतो त्यास व्यवहार केव्हाही बाधत नाही. सर्व काही असंग राहून कर्म करण्यांतच शहाणपण आहे व खरा योगी तोच म्हणावा. 'कमलपत्रमिव' म्हणजे पाण्यात कमलपत्र जन्मलें असून

त्यावर पाणी ठरत नाही म्हणजे चिकटत नाही इतकें सुळसुळीत व असंग असतें.

**शिष्यः**—परमार्थ-साधनाला ब्रह्मचर्य अवश्य आहे म्हणतात त्याचें कारण काय ? व तें ब्रह्मचर्य कसें असावयास पाहिजे ?

**स्वामीः**—खरेंच. परमार्थांत ब्रह्मचर्य अवश्य आहे. कारण तो हा मुळी त्याचा पायाच. जीव कीं प्राण. ज्याचें ब्रह्मचर्य ढळलें त्याची तपश्चर्या नष्ट झाली व तो अधोगतीलाच गेला म्हणून समजावें. ब्रह्मचर्य म्हणजेच ब्रह्मपदाची प्राप्ति. ती होण्यास आपण ऊर्ध्वरेतेच झालें पाहिजे. ऊर्ध्वरेते म्हणजे वीर्याचा नाश न करतां त्याचें संरक्षण, वर्धन. असें ब्रह्मचर्य सतत १२ वर्षे कडकडीत पाळण्यानें आपल्यास एक मेधा नांवाची अत्यंत स्मरणदायी अशी विद्वक्षण शक्ति प्राप्त होते. जिचे योगानें आत्मज्ञान होणें सुडम जातें. आतां ब्रह्मचर्य कसें आचरावें म्हणाल तर—स्वप्नांत अगर मनांतही विषयवासना न येणें. शिवाय द्विजानीं ब्रह्मकर्मही केलें पाहिजे म्हणजे वेदाध्ययन, शुक्लवृत्ति व अग्निकार्य हीं तीन संमाळणींच पाहिजेत म्हणजे ब्रह्मकर्म होतें. वेदाध्ययन = संहिता, ब्राह्मण, आरण ही ७/७ वेळ गुरुमुखेंकरून घेणें. शुक्लवृत्ति = पर्याप्त पुरणारी ओळी मिश्रा मागणें. अग्निकार्य = निदान एक समिधा तरी घेऊन मंत्र म्हणून अग्नीस आहुती देणें. हें काम पांच मिनिटांतही होऊं शकतें. कॉलेजांतीउ मंडळी अपवादा गृहस्थ लोक आपल्यास ब्रह्मकर्मास वेळ मिळत नाही म्हणतात म्हणून हें अगदी योडक्या चेळांत संश्रितांत होणारें ब्रह्मकर्म सांगितलें आहे.

शिष्य—महाराज ! आम्हास हें सर्व करण्यास सोवळें ओवळें राखणें अडचणीचें पडतें त्यास काहीं उपाय आहे काय ?

स्वामी —हो, त्यासही उपाय का नसता ? इच्छा आहे तेथे उपायही मिळतो. नाहीतर न कर्त्याचा वार शनिवार. ज्यास सोवळ्याची अडचण असेल त्याने आपली सध्या ओलेत्यानेच केली म्हणजे झालें. यास ५ मिनिटेंही नकोत. मात्र ब्रह्मकर्म करण्याची बुद्धि पाहिजे. आता ब्रह्मयज्ञ करणें तो पंचमहायज्ञच करावा. हा म्हणजे देव, ऋषि, आचार्य, गुरु, पितर इ.चा होय. हा केल्या-शिवाय ब्रह्मकर्म पुरें होत नाही. का की, ज्याच्या यज्ञामुळें आजही सृष्टि बघण्याचें व तीत राहण्याचें सामर्थ्य आलें त्याची आठवण कृतज्ञता म्हणून आम्ही केली तरच त्याचे आम्ही उतराई होऊ हे घ्यानात ठेवा.

शिष्य—असो. आता येथेच पुरे करावें हे बरें. का की आपल्या सध्यावदनाची वेळ झाली आहे.

स्वामी —नारायण ! असेंच रोज येत चला व आपल्या शंका अगर काहीं विचरण विचारणें असल्यास विचारीत चला. परबाच्या कॉलेजच्या मुर्लीनीही वरेच ग्रंथ विचारले होते व त्यानाही, नेहेमी असें काहीं तरी आत्मज्ञानविषयक विचारीत जा म्हणून 'आम्ही सजळत दिली आहे. येताना तुमच्या मित्रमंडळीसही घेऊन येण्यास हरकत नाही. जा आता उद्या या. आज वेळ फार झाला आहे.

शिष्यः—जीवन्मुक्त होण्याला काय काय करावया पाहिजे हे मला एकवार एकावयाचें आहे.

स्वामीः—जीवन्मुक्तीला तीन अभ्यास पाहिजेत.

शिष्यः—या अभ्यासानें काय फळप्राप्ति ! व ते अभ्यास कोणते ?

स्वामीः—यानें पंच फलें मिळतात. ते अभ्यास—तत्त्वज्ञान, वासनाक्षय, मनोनाश. मात्र तिहींचा महाभ्यास (एकत्र अभ्यास) शाला पाहिजे. यानें जीं फलें मिळतात तीं हीं—१ ज्ञानरक्षा, २ तपःसिद्धि, ३ सर्वसमत्व, ४ दुःखनिवृत्ति, ५ सुखाविर्भाव. या अभ्यासानें पांच प्रकारचा अभ्यास होऊन शेवटीं स्वरूपसिद्धि प्राप्त होते.

शिष्यः—योग्यास काय साध्य असतें व काय नसतें ?

स्वामीः—योग्याचा मनोनाश व वासनाक्षय शाल्याचे योगानें त्यास स्वरूपसुख समाधियोगानें घेतां येतें. मात्र त्याचा वासनाक्षय व मनोनाश समूळ झालेला नसून, तो तात्पुरता झालेला असतो. शिवाय त्यास ज्ञान नसले कारणानें त्याचें जन्ममरण सुटत नाही. यास उदाहरण—एखाद्या गारुड्यानें किती जरी समाधि लावून दाखविथी तरी तो मानावर आल्यावर पेंसा मागण्यासाठीं हान पुढे करतोच. म्हणून योग्याच्या वासना-मनोनाशाचें मूळ ज्ञानानेंच नष्ट व्हावें लागतें. मर्त्तिनवीवत.

शिष्यः—तर मग ज्ञान्याची स्थिति कशी असते व त्यास काय अधिक करावें लागतें ?

स्वामी:—योग्य विचारलेत. सांगतों ऐका. ज्ञान्याष्या वासना, मनोनाशाचें मूळ आधींच जळलेलें असतें. पण त्याचा शेंडा मात्र हिरवागार ओला ( जिवंत ) असतो. हा पुढें प्रारब्धभोगानें, सुकून जातो.

शिष्य:—ज्ञानाचें लक्षण काय व त्याचें फल काय ?

स्वामी:—तें असें आहे. संशयभावना, असंभावना, विपरीत-भावनारहितं यज्ज्ञानं तत् अपरोक्षज्ञानम् । अपरोक्षज्ञानेन कैवल्यम् । परोक्षज्ञानेन ( शब्द ) ब्रह्मलोकप्राप्तिः । १ केवल = अद्वितीय. २ शब्दज्ञानं = गुरोर्मुखात् वेदान्तश्रवणेन जायमानं ज्ञानं तत्परोक्षज्ञानम् ।

शिष्य:—ज्ञान म्हणजेच मोक्ष ना ? का आपला मोक्ष म्हणजे आणखी निराळ्या ठिकाणी आहे ?

स्वामी:—प्रत्यग्ज्ञान म्हणजेच मोक्ष. विज्ञान हाच मोक्ष. अथवा ' अज्ञानहृदयग्रंथिनाशो मोक्ष इति स्मृतः ' ( शिवगीता ). अज्ञाननय हृदयस्थग्रंथि, तिचा जो नाश तोच मोक्ष. मोक्षाची जागा दुसरी नाही. हा काही दुसरीकडे कोठे अगर गाथाशिवाचे ठायी नसतो. ' मोक्षस्य न हि वासोस्ति न ग्रामान्तरमेष वा ' मोक्ष म्हणजे स्वस्वरूपाचे ठिकाणी शालेली जी ज्ञानवृत्ति ती प्रत्यगात्म्याचे ठिकाणी ठेवली असतां अनादिवासनाक्षय होतो व वासनाक्षय म्हणजेच मोक्ष होय. आणखी असें वचन आहे की, ' अहंममेति यो भावो देहाक्षादावनात्मनि । अध्यासोयं निरस्तव्यः ' ( विवेक चूडामणि ) लोकवासना, शास्त्रवासना व देहवासना हाकलल्या-

वाचून म्हणजे या सर्वांचा अमिमान सोडल्यावाचून स्वरूपज्ञान-प्राप्ति नाही व त्यावाचून मोक्षही नाही.

शिष्यः—जसे आपण ज्ञानासंबंधी सांगितलेत त्याप्रमाणे योगा-संबंधी काही स्पष्ट करून सागाड काय ?

स्वामीः—योगासंबंधी थोडक्यात उत्कृष्ट माहिती आचार्यरूपतः योगतारावली या ग्रंथात दिलेली आहे. यात अवघे २८ श्लोक आहेत. त्यात धारणा करी करावी ते उत्तम तऱ्हेने सांगितले आहे. तसेच राजयोग धारणेने कमा माध्वावा हेही उत्कृष्टपणे सांगितले आहे. त्यात आचार्य म्हणतात की, हा राजयोग साध्य केल्याने सर्व काही साध्य होणे. त्याच्या सतत अभ्यासाने वासना-क्षय व मनोनाशही होतात. याचे कारण यात उन्मत्ती अवस्था प्राप्त होते. 'योगिचित्तमन्नित्तं स्यात्' म्हणजे योग्याचे चित्त अचित्त होणे म्हणजे नाहीसेच होते. जसे मन हें अमनस्क होते त्याप्रमाणे. चित्त साध्य झाल्यावर (स्वाधीन झाल्यावर) खरोखरी पुढे फार योडे करावयाचे उरते. नाहीच उरत म्हटले तरी एक वेळ चालेल. एका साधूने तर असे स्पष्ट म्हटले आहे की, 'योडे आहे योडे आहे। चित्त साध्य झालिया।'

शिष्यः—ब्रह्मलोक प्राप्तीपर्यंत सातलोक ओलाढावे लागताना म्हणतात तर ते सर्व एकाच उपायाने येतात काय ?

स्वामीः—एकाच उपायाने नव्हे, पण निरनिराळ्या साधनाचे द्वारे निरनिराळे लोकापर्यंत जाता येते. उदाहरणार्थ—(१) यज्ञादि उपासना कर्म करणारे स्वर्गलोकापर्यंत जातात व तेथे त्यांचे पुण्य



सरलें की परत मृत्युलोकात येतात. 'क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति'  
 (२) नामोपासक जे आहेत ते महर्लोकादिप्राप्तिद्वारा क्रममुक्तीला  
 जातात. ब्रह्मलोकापर्यंत जातात; व म्हणूनच कलियुगात नाम-  
 माहात्म्य श्रेष्ठ आहे. कारण या मुक्तीला गेलेला खाली घेत नाही.  
 (३) निष्काम बुद्धीनें यज्ञकर्म केली असता चित्तशुद्धिद्वारा ज्ञानाला  
 साधनीभूत होतात. (४) ज्ञानोपासक जे आहेत त्यांना निराळी  
 गति नाही. त्याचे प्राण येथेच लीन होतात. ज्ञानसमकाल मुक्त  
 आहे. त्यास देहपातानंतर कैवल्यच. त्याला सत्यलोकादिकाचे गमन  
 नाही. पण ( गमनाची जरूर आहे ) याप्रमाणे स्वानुभूतिप्रकाशात  
 सांगितलें आहे.

शिष्य.—तप म्हणजे काय ?

स्वामी —तप म्हणजे आलोचन.

शिष्य —मार्गे जे आपण भक्ति, योग व ज्ञान हे तीन रस्ते  
 सांगितलेत ते सर्व कोठपर्यंत जातात ? म्हणजे त्याचें पर्यवसान  
 कोठें होतें ?

स्वामी.—भक्ति असो, योग असो की ज्ञान असो. सर्वांचें  
 पर्यवसान एकच. एकेच जागी. म्हणजे हे तीनाही रस्ते जरी निर-  
 निराळ्या प्रदेशातून आलेले असले तरी एकाच चव्हाट्याला  
 येऊन मिळतात.

शिष्य.—या सर्वांच्या साधनांत तात्त्विक भेद आहेत की  
 काय ? असल्यास कोणते ?

स्वामी:—तत्त्वतः जरी प्रयेकाद्या साधनात मेद असले तरी त्यांतोठ एकातीठ काहीं साधनें दुसऱ्यांतीठ काहीं साधनांशीं जुळनात. तीं आता कोठें जुळनात तें खाडच्या मांटणीरून कळून येईल. भक्ति-योग व ज्ञान यांचीं साधनें—

नवविधामकींची	अष्टांग योगाची	ज्ञानाची
१ श्रवण	यांत श्रवणाचा अध्याहार आहे.	१ श्रवण
२ कीर्तन	१ यम	२ मनन
३ विष्णुस्मरण	२ नियम	३ निदिध्यास
४ पादसेवन	३ आसन	४ स्वस्वरूपसाक्षात्कार
५ अर्चन	४ प्राणायाम	.
६ वन्दन.	५ प्रत्याहार	
७ दास्य	६ धारणा	
८ सत्य	७ ध्यान	
९ आत्मनिवेदन	८ समाधि	
४-स्वरूपसाक्षात्कार	फ. स्त्र. सा.	

‘ ज्ञानिन्योपि मतोधिकः ’ ‘ बुद्धेः फलमनाग्रहः ’ नी योग्याच्या ठिकाणीही नाही व ज्ञान्याच्या ठिकाणीही नाही असे सांगतात तर दोहोंच्या ठिकाणी आहे.

शिष्य:—ज्ञानप्राप्तीज सुटम साधनें कोणतीं ?

स्वामी:—१ साधुसनागम, २ सच्छास्त्रश्रवण, ३ प्रतिकूल-प्रायुत्पादन, ४ प्राणनिरोध.

शिष्य:—या सर्वांस्त उत्तम कोणते ?

स्वामी — या सर्वांत पहिल्या प्रतीचे म्हणजे जें साधुसमागम तें, व बाकीचीं साधनें उत्तरोत्तर खालोखाल, याचें कारण साधु-समागमानें सद्गुरुकृपा व सद्गुरुकृपेनें ईश्वरानुग्रह होतो व या दोहोनीं प्रारंभास आड आलेला जो कालाचा बाध तोही दूर होतो. परवी किती जरी अभ्यास केला तरी हा खात्रीनें सुटतो असें नाही म्हणून सद्गुरु मिळवून त्याच्या मार्गानें जाणें हा सर्वांत सोपा व जवळचा मार्ग होय याचें कारण, आपल्यास फारसे श्रम करावे न लागता त्याच्या ज्ञानसाधनाचा व कृपेचा फायदा मिळतो.

साधुसमागमाचा योग जर आलाच नाही तर त्याचा प्रतिनिधि म्हणून सच्छालश्रवण धरता येतें व मग शास्त्रश्रवण व त्यावर स्वतः मनन, निदिध्यास इ हाच उपगुरु होय. शास्त्राच्या ठिकाणी दृढ श्रद्धा ठेवून आचरण केल्यानेंही काम होतें अत्यक्ष रूपये जरी नाहीत, तरी त्याबद्दल हुडी अथवा नोट चालवून जसें काम होतें त्याप्रमाणे, याचें कारण काय तर त्या हुडीवर मालकाची स्वतःच्या जांमिनकीची सही असते. वेदशास्त्रे इत्यादिकांवर ईश्वररूपी सद्गुरूचा असा सही-शिक्षा असल्यानें तीं कार्ये होतात असें जाणावें. मंत्रापासून जी सिद्धि मिळते त्याचें कारण हेंच कीं, ते ज्याचे मुखातून निघालेले असतात ते पुरुष त्या मंत्राचे द्रष्टे अथवा ऋषि होत व अशा सिद्ध पुरुषांच्या वचनाला बाध न येता त्यांचे मंत्र हुकमी चालावेत अशाविषयी त्या मंत्रावर त्यांचें स्वतःचें आवाहन, प्रेरणा व एक तन्हेची शपथ अथवा हमी असते असें म्हटलें तरी चालेल. मंत्र ही त्याची स्वयंप्रेरणेनें मारलेली म्रीदवाक्ये होत. यास

वदा लागूं नये म्हणून त्याचे द्रष्टे त्याविषयी जागृत असतात. मात्र लोभरोबरच मंत्रसाधकांनी त्या द्रष्ट्याविषयी पूज्य भावना ठेवून तो मंत्र जपाना म्हणजे निःसंशय कार्य घडते. (३) आतां प्रतिकूल-वृत्त्यादनावदल सांगावयाचे म्हणजे, ज्या वासना आपले मनांत टाळ असतील त्या आपल्या कार्याला बाधक असतील तर त्यांना नद सोडून त्याचे विरुद्ध असणाऱ्या वृत्ति व क्रिया आरंभावयाच्या. उदाहरणार्थ— आपल्यास ल्यागाचा अभ्यास करावयाचा आहे. पण अतून लोभाच्या वासना उठत आहेत. त्यावर प्रतिक्रिया म्हणून मुद्रांम दानें देऊन, त्याग अमलांत आणावयाचा; म्हणजे काळी-तरानें त्यागबुद्धीची संवय, व्यायामानें जसें शारीरबल वाढते, तशी दौड लागते. हें एक अढमुठ्या माणसाला जसा दंड तसें, अथवा ओढाळ गाईला जसा ओढणा तसें वर्तन आहे. प्रतिकूलवृत्त्यादना म्हणतात तें हेंच. पडिपूबदल प्रत्येकाविषयी हीच प्रतिकूलवृत्ति धरून त्यांना ठिकाणी आणता येईल. अथवा याची दुसरी तरा म्हणजे हे सर्व विकार आपले ठायीं न लावितां त्यांचा ईश्वराचे ठिकाणी विनियोग करणे. उदाहरणार्थ— लोभ रारा, पण तो ईश्वराविषयीचा. क्रोध करावा तो दुर्वासनेविषयीचा. काम करावा तो ईश्वरप्रीतीचा इ. (४) आतां प्राणनिरोध हें जें साधन आहे, तें हठयोगांतील आहे. नाक तोंड दावून दम खोंडला धरता, पुंमक केला असता, प्राणाचा निरोध होऊन मन स्थानां गोरी, म त्याचा छय झाला म्हणजे उन्मनी अवस्था व समाधि होते. पण मीम जसें अनिर्वाह पक्षी, ऑपरेशन करून रोग कापण्याचे प्रयत्न होतात, तसेंच हें एक साधन मनाचा रोग कापण्याचे आहे.

स्वामी:—या सर्वात पहिल्या प्रतीचें म्हणजे जें साधुसमागम तें, व बाकीची साधनें उत्तरोत्तर खालोखाल. याचें कारण साधु-समागमानें सद्गुरुकृपा व सद्गुरुकृपेनें ईश्वरानुग्रह होतो व या दोहोंनीं प्रारब्धास आड आलेला जो कालाचा बाध तोही दूर होतो. परधी किती जरी अम्यास केला तरी हा खात्रीनें सुटतो असें नाही. म्हणून सद्गुरु मिळवून त्याच्या मार्गानें जाणें हा सर्वात सोपा व जवळचा मार्ग होय. याचें कारण, आपल्यास फारसे श्रम करावे न लागता त्याच्या ज्ञानसाधनाचा व कृपेचा फायदा मिळतो.

साधुसमागमाचा योग जर आलाच नाही तर त्याचा प्रतिनिधि म्हणून सध्याल्लश्रयण धरतां येतें. व मग शास्त्रश्रवण व त्यावर स्वतः मनन, निदिध्यास इ. हाच उपगुरु होय. शाखाच्या ठिकाणी दृढ श्रद्धा ठेवून आचरण केल्यानेंही काम होतें. प्रत्यक्ष रूपये जरी नाहीत, तरी त्याबद्दल हुडी अथवा नोट चालवून जसें काम होतें त्याप्रमाणे, याचें कारण काय तर त्या हुडीवर मालकाची स्वतःच्या जांमिनकीची सही असते, वेदशास्त्रे इत्यादिकावर ईश्वररूपी सद्गुरुचा असा सही-शिक्षा असल्याने तीं कार्ये होतात असें जाणावें. मन्नापासून जी सिद्धि मिळते त्याचें कारण हेंच की, ते ज्याचे मुखातून निघालेले असतात ते पुरुष त्या मंत्राचे द्रष्टे अथवा ऋषि होत व अशा सिद्ध पुरुषाच्या वचनाला बाध न येता त्यांचे मंत्र हुकमी चालावेत अशाविषयी त्या मन्नावर त्याचें स्वतःचें आवाहन, प्रेरणा व एक तऱ्हेची शपथ अथवा हमी असते असें म्हटलें तरी चालेल. मंत्र हीं त्याचीं स्वयंप्रेरणेनें मारलेलीं ज्रीदवाक्यें होत. यास

बड़ा टांगू नये म्हणून त्याचे द्रष्टे त्याविषयी जागृत असतात. मात्र त्याबरोबरच मंत्रसाधकांनी त्या द्रष्ट्याविषयी पूज्य भावना ठेवून तो मंत्र जपावा म्हणजे निःसंशय कार्य घडते. (३) आतां प्रतिकूल-वृत्त्युत्पादनाबद्दल सांगावयाचे म्हणजे, ज्या वासना आपले मनांत ठठत असतील त्या आपल्या कार्याला बाधक असतील तर त्यांचा नाद सोडून त्यांचे विरुद्ध असणाऱ्या वृत्ति व क्रिया आरंभावयाच्या. उदाहरणार्थ— आपल्यास त्यागाचा अभ्यास करावयाचा आहे. पण लांढल लोभाच्या वासना ठठत आहेत. त्यावर प्रतिक्रिया म्हणून मुद्दाम दाने देऊन, त्याग भमळांत आणावयाचा; म्हणजे काळांतराने त्यागबुद्धीची संतय, व्यापामाने जसे शरीरबळ वाढते, तशी दोळें लागते. हे एक अद्भुत्या माणसाला जसा दंड तसे, अथवा ओढाळ गाईला जसा छोटगा तसे वर्तन आहे. प्रतिकूलवृत्त्युत्पादन म्हणतात ते हेच. पद्दिपूबद्दल प्रत्येकाविषयी हीच प्रतिकूलवृत्ति घडून त्यांना ठिकाणी आणता येईल, अथवा याची दुसरी तऱ्हा म्हणजे हे सर्व विकार आपले टापी न लाविता त्यांचा ईश्वराचे ठिकाणी विनियोग करणे. उदाहरणार्थ—शोभ रागा, पण तो ईश्वराविषयीचा, क्रोध करावा तो दुर्वासनेविषयीचा. काम करावा तो ईश्वरीतीचा इ. (४) आतां प्राणनिरोध हे जें साधन आहे, तें हटयोगातील आहे. नाक तोंड दाबून दम कोंडला असता, पुंमक केद्रा असता, प्राणाचा निरोध होऊन मन स्थब्ध होणे, व त्याचा लय धाडा म्हणजे उन्ननी असत्या व समाधि होते. पण वेध जसे अनिर्वाह पक्षी, ऑपरेशन करून रोग कापण्याकडे प्रवृत्त होवता, तसेच हे एक साधन मनाचा रोग काढण्याचे आहे.

## अमरेश्वरस्तोत्र

जगज्जन्महेतु दयापूर्णसिन्धु भजत्कामवेनु निधि सज्जनाना ।  
 असन्न शरप्य श्रुते सारभूत परब्रह्मलिङ्ग भक्तस्वामरेशम् ॥ १ ॥  
 सरिकृष्णवेप्यास्तया पचगगासरिःसगमे चामरैश्वामरेन्द्र । गुरु  
 प्रार्थ्य भक्त्या भजधोमरेश परब्रह्मलिङ्ग नमामि स्वतत्रम् ॥ २ ॥  
 दयासागरो दत्तदेव स्वभक्तान् समुद्धर्तुकामोऽथसद्यस्त्वंकाम । पुरे  
 चामरेशस्य भुक्त्वा निधि यो ददौ सोभजच्चामरेश स्वलिङ्गम् ॥ ३ ॥  
 चतु पष्टिदेव्यासकामा परेश भजत्कल्पवृक्ष भवाब्धे सुनोका ।  
 भजन्तीह सर्वार्थद विश्वनाथ परब्रह्मलिङ्ग भजस्वामरेशम् ॥ ४ ॥  
 ऋषि सर्वे सर्वतीर्थेऽनसत्सोऽभजत्सर्वतीर्थेश्वर चामरेशम् । स्व-  
 शिष्याय साक्षात्प्रदर्श्य स्वरूप परब्रह्मलिङ्ग त्वनादिस्वरूपम् ॥ ५ ॥  
 द्विज कुष्ठरोगी सुधी शुक्लतीर्थे तपस्तप्तुकामोऽवसद्द्वादशाब्द ।  
 विकुष्ठो विशुद्धोऽभवद्विद्वदार्य परब्रह्मलिङ्गामरेशप्रसादात् ॥ ६ ॥  
 मुकडपिसूनू रह कृष्णवेप्यो शिश्रस्याङ्गया योऽनसद्ब्रह्मनिष्ठ ।  
 क्होळपिसद्व्यासनर्यादिदेवा परब्रह्मलिङ्ग भजन्तीह नित्यम् ॥ ७ ॥  
 अतिप्रेमपात्र शिवस्यातिभक्तो मलध्वसकर्ता स दक्षस्य शास्ता ।  
 शिवप्रीनये योऽनसद्दीरमद्र परब्रह्मलिङ्ग भक्त्यादरात्स ॥ ८ ॥  
 वसिष्ठात्रिभृग्वादय सिद्धसाध्या सुनदादिनन्दीश्वरा नारदाद्या ।  
 भजन्तीह भक्त्या परब्रह्मनिष्ठा परब्रह्मलिङ्ग भजस्वामरेशम् ॥ ९ ॥  
 अमरेश्वर ते नाम वाचि मेस्तु सदा शिव । अमरेश्वर ते रूप हृदि  
 नेत्रे च तिष्ठतु ॥ १० ॥ अमरेश्वर ते भक्ति सदा नवविधास्तु मे ।  
 अमरेश्वर ससारपरपार नयाशु माम् ॥ ११ ॥

इति अमरेश्वरस्तोत्र सपूर्णम्.

श्रीअमरापुरक्षेत्रमाहात्म्यस्तोत्र

प्रयागः संगमः ख्यातः काशिका त्वमरापुरी । गया तु गोपुरी  
 ज्ञेया त्रिस्थली दाक्षिणी स्मृता ॥ १ ॥ ब्रह्मादिदेवाः पितरोऽप्यमाद्या  
 रुद्रादिदेवा निवसन्ति सर्वे । शुद्धात्परं गोपुरितीर्थराजं गोतीर्थमेत-  
 त्वपरं च रुद्रम् ॥ २ ॥ तीर्थं पितॄणां च हि तत्र दानस्नानादि-  
 पुण्यं ह्यमितं च नित्यम् ; तीर्थेऽभराणामुपचारयुक्तं पूजाफलं सत्स-  
 कलार्थविरचम् ॥ ३ ॥ गोविंदगोपालकगोविठासी गोपुण्यतीर्थे च  
 वसत्यकामः । गोलोकगोभिः सहितो ब्रिलसं नित्यं स राधारति-  
 कृन्मुकुन्दः ॥ ४ ॥ एवं देवाश्चामरेशस्य नित्यं पूजा कृत्वा सर्वतीर्थे  
 वसन्ति । सर्वेशं तं सच्चिदानन्दपूर्णं नित्यं वन्दे स्वेष्टदं चामरेशम्  
 ॥ ५ ॥ सर्वतीर्थात्परं तीर्थं नामरेशात्परो गुरुः । नात्रपूर्णायोगि-  
 नीभ्यो भुक्तिमुक्तिविरागदाः ॥ ६ ॥ अखिलानि च तीर्थानि  
 प्रगृह्णातांतर्गतानि च । देवसिद्धेश्वरादीनि सन्ति तान्यमरापुरे ॥ ७ ॥  
 कलासवासी गिरिजाविठासी काशीनिवासी ह्यमरेश्वरोऽसी । श्री-  
 काशिशंभामणिकर्णिकाश्चामरापुरे सर्वतीर्थे वसन्ति ॥ ८ ॥ श्री-  
 शान्मूर्तिशस्ययोगिनीयुक् स तिष्ठतीहामरपुर्यनसम् । श्रीदत्तदेवो  
 ह्युभयर्द्धिसिद्ध्यामरापुरे काशिपुरेशदेवः ॥ ९ ॥ अनाद्यनन्तः  
 श्रुतिशास्त्रसारो महान् परानन्दचिदेककन्दः । श्रीकाशिनाथो ह्यमरे-  
 श्वरो योऽमरापुरे देवगणान्वितोऽस्ति ॥ १० ॥ करीशपद्मगांगोऽसी  
 हारी कमललोचनः । कमलामलपादान्जः श्रीहरिगिरिजापतिः  
 ॥ ११ ॥ नीलांगो गिरिगोपगोपीचन्दनगोप्रियः । सुन्दरंदी-



गाणेशकुमारतनयप्रियः । गंगाशशिवरांगः श्रीमोक्षलक्ष्मीपदप्रदः ॥ १२ ॥

इति अमरापुरमाहात्म्यं संपूर्णम्.

### श्रीवासुदेवानन्दगुरुचरित्रसार

वन्दे श्रीसद्गुरुं दत्तं माधीशं साक्षिणं शिवं । तदीरितेन तत्तुष्ट्यै  
 लिख्यते चरितं गुरोः ॥ १ ॥ श्रीगुरोधरितं स्वल्पं रभ्यं मंगल-  
 पावनं । सारभूतं हि तद्वन्मि ध्यादिशुद्धयै च बालधीः ॥ २ ॥  
 मानप्राप्ते मानवा मानहीना प्रत्यगवाहा निर्मला निर्मलामाः । बालः  
 स्वज्ञो ब्रह्म गाणेशजोऽभूद्वन्दे दत्तं श्रीगुरुं वासुदेवम् ॥ ३ ॥ मौज्या  
 बंधनमष्टमे गुरुकुलावासो व्रतानां धरो वृत्वा सांगमृचं सुशालबहु-  
 विद्विद्याकलापारगः । मंत्रज्ञो विधिवत्स्वधर्मनिरतः सर्वद्विसिद्धिप्रदः  
 स्वत्पादं सततं नमामि च गुरो रक्षस्व मां बालकम् ॥ ४ ॥ स्वार्थं  
 भिक्षानपूर्णाकरसुयुजमयो शांतिदातिप्रदानो विद्वाद्भ्रमेशं हि वृत्वा  
 त्रिविधमृणमपाकृत्य संन्यस्य योगीट् । तीर्थं तीर्थेशपादो व्रजति  
 सुजनद्वत्तापदीनार्तिहर्ता वन्दे तं वासुदेवं गुरुकविसदयेर्द्रक्ष रक्ष स्व-  
 बालम् ॥ ५ ॥ ससुखगवज्ज्येष्ठामाप्रतिपदि चानन्दवत्सरे विरमे ।  
 विरमे ब्रह्मणि सकलो विकलो भूत्वा नतोस्मि तत्पत्रे ॥ ६ ॥ कृष्णा-  
 त्यपूर्णानंदावत्सरे खे जातवन्दमौ । कृष्णाद्यपूर्णानंदावत्सरे खेजात-  
 वन्दमौ ॥ ७ ॥ श्रीसद्गुरोधरित्रान्तं नो जानन्ति सुरादयः । वागी-  
 शा बालवाचात्र प्रीणातु प्रार्थना हि मे ॥ ८ ॥

इति श्रीवासुदेवानन्दगुरुचरित्रसारं संपूर्णम्.

श्रीवासुदेवानंदमरस्वतीचरितम्

सीताराममहाराजकृतम्

श्रीगणेशाय नमः । श्रीगुरुदत्तात्रेयाय नमः । कौंकणाख्यप्रदेशे तु  
 राजधानी बहुश्रुता । सावंतगाटिका नाम्ना सर्वलक्षणलक्षिता ॥ १ ॥  
 तस्याः समीपे सुपुण्यो माणग्रामोस्ति सुंदरः । तद्ग्रामे निर्मला नाम्ना  
 पापघ्नी वर्तते नदी ॥ २ ॥ तत्र कश्चिद्द्विजगरो गणेशो नामधारकः ।  
 दैव्योपाहोतिविख्यातः सदाचाररतो गृही ॥ ३ ॥ आसीत्स्त्री  
 सुशीला च रमानाम्नी पतिव्रता । तत्प्राक्पुण्यचयादत्तः प्रसन्नोभूद्वरं  
 ददौ ॥ ४ ॥ धृतव्रतासि भद्र ते अद्भयाराधितस्त्वया । छेत्ता ते  
 हृदयप्रंथिर्भवेत्पुत्रो मम प्रियः ॥ ५ ॥ इति तस्यै वरं दत्त्वा भगवान्-  
 त्रिनंदनः । विचारयामास हृदि मत्समो नास्ति कश्चन ॥ ६ ॥ अतो-  
 वतीर्य मेदिन्या स्वधर्मपरिपालनं । करिष्यामीति निश्चित्य स्वयमेवा-  
 भवत्सुतः ॥ ७ ॥ आनंदवत्सरे मासि श्रावणे च सितेनरे । पंचम्यां  
 रविवारे च जज्ञे स्वयमजो विभुः ॥ ८ ॥ य आचारव्यग्रहतिकुशलो  
 चालभायतः । ब्रह्मचर्याद्याश्रमादीन् स्वीकृत्य विधिपूर्वकम् ॥ ९ ॥  
 कर्मचरन्नासक्तो आसक्तकामो जितेन्द्रियः । शीतोष्णादिद्वन्द्वहीनो  
 अमानी मानदः कृती ॥ १० ॥ सर्वलक्षणसंपन्नः सर्वविद्याविशारदः ।  
 आत्मग्रीढ आत्मरतिः क्रियावान् समदृढ्मुनिः ॥ ११ ॥ धर्मं गोप्तुं  
 सतत्कृतं चचार धरणीतले । मेनिरे भगवद्रूपं वासुदेवं त्र्यधीश्वरं  
 ॥ १२ ॥ कुंडीदंडधरं शांतं कात्यायनधारिणं । श्रीपादश्रीगुह्यो-  
 यमवतीर्णोऽस्ति भूतले ॥ १३ ॥ मेदिनीं पाननीकृत्य कृतकृत्यो ययौ  
 स्वयं । रेवायामुचरे तीरे देशे गुर्जरसंज्ञके ॥ १४ ॥ तास्यैश्वरामिधाने

तु क्षेत्रे परमपावने । उवास गौप्यरूपेण सता प्रत्यक्षदो विभु ॥१५॥  
 यो जागर्ति सदा स्वीयमक्ताना गुप्तये क्ली । नररूपेण यतिराट्  
 सोस्मान् रक्षतु सर्वदा ॥१६॥ इत्य षोडशभि श्लोकै श्रीगुरोश्चरित  
 शुभं । सीतारामेण रचित य पठेत् स सुखी भवेत् ॥१७॥

इति श्रीवासुदेवानन्दस्वामिमहाराजानुजश्रीसीताराममहाराजकृतं  
 श्रीसद्गुरुचरितस्तोत्र सपूर्णम् ॥

---